



श्री

## तुकारामबाबांचे

बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई आणि शिष्य निळोबा

यांच्या

## अभंगांची गाथा.

मना जो गुरू रंक राजा समान । करी कर्म निष्कामबुद्धी विधान ॥  
जयाचे कलीकाल वंदीति पाय । ह्मणे यामना या गुरू शरण जाय ॥ १ ॥

---

### तुकाराम तात्या

यांनीं योग्य रचना करून

तत्त्वविवेचक ग्रंथप्रसारक मंडळीसाठीं छापून प्रसिद्ध केली.

---

( ५ पुस्तकाची मालकी सन १८६७ चा आक्ट २९ प्रमाणें प्रसिद्ध करणारानें  
आपले स्वाधीन ठेविली आहे. )

मुंबई:

“तत्त्वविवेचक” छापखान्यांत छापिली.

## प्रस्तावना.

महाराष्ट्र देशांत मुकुंदराजादि जेवढे साधु होऊन गेले. त्यांच्या चरित्रांवरून ( एक रामदासस्वामी शिवायकरून आपआपले सांप्रदाय चालू राखण्यासाठी शिष्य-मंडळी वाढविली असें दिसून येत नाही. त्यांनी उत्तम पात्र पाहून त्यास अनुग्रह दिल्याची उदाहरणे कोठें कोठें आढळतात. परंतु यावरून आपले सांप्रदायमार्गें चालवे म्हणून त्यांनी त्यांस उपदेश दिला असें ठरत नाही.

तुकाराम बाबांनी कोणांस उपदेश दिल्याचा वृत्तांत त्यांच्या जन्मचरित्रांत किंवा त्यांच्या अभंगांच्या गाथेंत सांपडत नाही. हे सत्पुरुष कोणत्याही प्रकारें आपणास अहंकाराची उपाधि होऊं नये म्हणून फार सावध असत, आणि देवाजवळ कोणांसही ही उपाधि जडूं नये म्हणून प्रार्थना करित.—

“अहंकाराचा वारा नलागो राजसा । माझ्या विष्णुदासां भाविकांसीं”

असा त्यांचा निश्चय असतां आपला सांप्रदाय मार्गें चालवा म्हणून त्यांनी शिष्य केले किंवा कोणांस अनुग्रह दिला असें म्हणतां येत नाही, कारण एके समयीं छत्रपति शिवाजी महाराज यांचे शिष्य होण्याच्या इच्छेनें शरण आले असतां त्यांनीं निस्पृहतेनें त्यांस मी लंगोच्या, मळीत आणि कायाहीन मनुष्य आहे, मला कोणस अनुग्रह देण्याचा अधिकार नाही, जर तुम्हास आत्मप्राप्तीस्तव उपदेश वेणें असल तर रामदासस्वामी अमुक ठिकाणी आहेत तेथें जावें. आणि त्यांचा अनुग्रह घ्यावा असें त्यांस पत्र लिहून पाठविलें.\*

आपल्या कुळांत आपला सांप्रदाय चालू रहावा अशीही तुकारामबाबांची इच्छा नव्हती. छत्रपति शिवाजी महाराज स्वतः भेटीस आले तेव्हां त्यांस पुष्कळ जवाहिरानें भरलेलें ताट अर्पण केलें तें त्यांनीं स्वीकारिलें नाही. त्यानंतर गांव जहागीर देऊन त्याचें तांब्रपट तुकारामबाबांकडे पाठविलें होतें, तेंही त्यांनीं परत पाठविलें; यावरून आपल्या कुळांत ही आपली शिष्यपरंपरा चालूं नये असा त्यांचा अभिप्राय दिसून येतो.

रामेश्वरभट्ट यानें तुकारामबाबांचा फार छल केल्यानंतर त्यास अनवडशा फकीराच्या शापानें प्राप्त झालेल्या व्यथेपासून तुकारामबाबांनीं मुक्त केल्यावरून तो त्यांस शरण गेला अशी कथा आहे खरी; परंतु यावरून तुकारामबाबांनीं त्यास अनुग्रह दिला आणि आपला शिष्य केला असें ठरत नाही, यद्यपि रामेश्वरभट्ट

\* आम्ही छापलेल्या तुकारामबाबांच्या गाथेंतील अभंग ६३०३ पासून ६३६३पर्यंत पहावे.

त्यांस केवळ परमेश्वरस्वरूप सहूरू मानीत होते असें त्यांच्या अभंगां ( गाथेच्या आरंभी छापले आहेत ) वरून स्पष्ट दिसते.

तुकारामबाबा हे भजन करीत असत यास्तव त्यांच्या मार्गे टाळकरी वगैरे नेमलेली मंडळी असे, तीही विरक्त, प्रेमळ भाविक आणि देवभक्त अशी होती. या मंडळीतील सर्व लोकांवर तुकारामबाबांचें फार प्रेम असे, आणि ते तुकारामबाबांवर आपल्या जिवापलीकडे प्रेम करीत असत.

हे तुकारामबाबांस जरी आपले गुरुप्रमाणें मानीत होते तरी त्यांस त्यांनीं उपदेश दिला होता असें दृष्टोत्पत्तीस येत नाही. हे टाळकरी त्यांचे नुसते अनुयायी असावे असें वाटतें. तुकारामबाबांचे मधले बंधु कान्होबा हे या अनुयायांपैकीं नसावे असें अनुमान होतें; कारण नियणिकाळीं तुकारामबाबांनीं आपल्या टाळकरी अनुयायांस शेवटीं निर्वानिरव केली त्याप्रसंगीं असणाऱ्या मंडळीमध्ये कान्होबाचें नांव नाही. याशिवाय कान्होबा हे त्यांचे अनुगृहीत होते असेंही कळत नाही, परंतु ते तुकारामबाबांवर अत्यंत प्रेम आणि श्रद्धा ठेवीत असत. यांनीं जे अभंग केले होते त्यांतील थोडेकेच सांप्रत उपलब्ध आहेत ते या गाथेंत छापले आहेत. या अभंगांच्या शेवटील चरणांत आपणांस “तुक्याबंधु” असें दर्शविलें आहे, त्यावरून त्यांनीं आपणांस तुकारामबाबांचा ( आपल्या वडीलपणाची पायरी सोडून ) आश्रित असा भाव दर्शविला आहे.

तुकारामबाबा कोणास अनुग्रह देण्याविषयीं जरी फार सावध होते तरी त्यांस सच्छिष्य असावा अशी एके प्रसंगीं इच्छा झाली होती असें त्यांच्या खालील अभंगावरून दिसून येते:—

देवा ऐसा शिष्य देई । ब्रम्हज्ञानी निपुण पाहीं ॥ १ ॥

जोकां भावाचा आगळा । भक्ति प्रेमाचा पुतळा ॥ २ ॥

ऐशा युक्ति ज्याला वाणे । तेथें वैराग्याचें ठाणें ॥ ३ ॥

ऐसा झाला हो शरीरी । तुका लिंबलोण करी ॥ ४ ॥

कृपा करावी भगवंतें । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥ १ ॥

माझें व्रत जो चालवी । सासी द्यावें त्वां पालवी ॥ २ ॥

व्हावा ब्रम्हज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥ ३ ॥

तुका तुका हाक मारी । माझ्या विठोवाच्या द्वारीं ॥ ४ ॥ •

परंतु त्याला त्याचे इच्छेप्रमाणें शिष्य मिळाला किंवा कोणांस त्यांनीं अनुग्रह दिला असें प्रमाण कोठें मिळत नाही.

तुकारामबाबांस महादेव, विठोबा आणि नारायण असे तीन पुत्र होते. यांशिवाय त्यांस भागूबाई नांवाची एक मुलगीही होती. याच मुलीने अनवडशा फकीराचा अभिमान (एक चिमटी भर पीठ त्याच्या कोठंब्यांत टाकून तो पिठांनं भरून देऊन) हरण केला अशी कथा आहे. या चाऱ्ही मुलांनीं अभंग केलेले होते. त्यांतील कांहीं अभंगांची, दाभाज्याच्या तळेगांवीं एका गृहस्थापार्शीं, वही होती तिजमध्ये आढळले होते, परंतु ती वही पुनः तपास करण्यास गेलों तेव्हां आमचे हातीं आली नाहीं, परंतु दुसऱ्या वहीमध्ये जे कांहीं अभंग आम्हांस सांपडले ते या गाथेंत छापले आहेत.

तुकारामबाबांचे टाळकरी होते त्यांपैकीं कित्येकांनीं अभंग केलेले होते परंतु ते सध्या आम्हांस आढळले नाहींत. तळेगांवकर संताजी तेली जगनाडे यांच्या अभंगांपैकीं घाण्याचे अभंग प्रसिद्ध आहेत ते आम्हीं तुकारामबाबांच्या अभंगांच्या गाथेंत छापले आहेत.

निळोबा नामें एक पिंपळनेरकर ब्राम्हण कुळकर्णी साधु होऊन गेले; त्यांनीं आपण केलेल्या अभंगांमध्ये तुकारामबाबांस आपले गुरु अशा संज्ञेनें स्तविलें आहे. हे सत्पुरुष तुकारामबाबांच्या टाळकऱ्यां पैकीं होते असें म्हणतात, निळोबांनीं तुकारामबाबांस केवळ परमेश्वरस्वरूप सद्गुरू मानून त्यांचें ३३३ श्लोकानें स्तवन केलें आहे. हे श्लोक आम्हीं छापलेल्या तुकारामबाबांच्या गाथेच्या आरंभीं छापले आहेत. यांशिवाय यांनीं भक्ति, ज्ञान, वैराग्य इत्यादि विषयांवर अभंग केले आहेत, त्यांतून जे कांहीं आम्हांस सांपडले ते आम्हीं या गाथेंत प्रकरणाप्रमाणें छापले आहेत. या अभंगांची वाणी आणि विचार फार गंभीर आणि प्रासादिक आहे. या साधूचें चरित्र लिहिलेले कोठें आढळत नाहीं.

**सूचना**—ज्या कोणा गृहस्थापार्शीं तुकारामबाबांचे बंधु कान्होबा, त्यांचीं मुलें महादेव, विठोबा, नारायण आणि भागूबाई व टाळकरी मंडळी यांचे अभंग असतील ते त्यांनीं लोकोपकारार्थ आम्हांस दिले असतां आम्हीं छापून प्रसिद्ध करूं.



# अनुक्रमणिका.

## अ

### तुकयाबंधु

अगा ये वैकुंठनायका....	....	३३
अगोचरी बोलिलों आज्ञेविण आगळे	....	५६
अनंतजन्में जरी केल्या तपराशी	....	२१
अवधी तुज बाळें सारिखीं नाहीं तें	....	७५
असो आतां कांहीं करोनियां सलगी	....	६४

### निळोव्रा

अखंड भूतदया मानसी	....	७७१
अखंडता ते झाली ऐसी....	....	८५४
अगा ये षड्गुण भाग्यवंता	....	५१२
अगा ये भूवैकुंठपीठा	....	५३७
अगा ये नरैकामुर्मर्दना	....	५५७
अगाध महिमा तुमचा देवा	....	५६३
अगाध कीर्ति वाढले संत	....	६३८
अगाध महिमा पंदरिचा	....	१२९४
अग्निची व्हावया शांती	....	२८२
अग्निसंस्कार देउनी त्यासी	....	३३३
अचळ धरा तैसें पीठ....	....	१३००
अदळ वैराग्य प्रगटे अंगी	....	९४०
अर्थ अवघेचि याचे हातीं	....	९६२
अर्थ जाणती अनुभवी....	....	१०८९
अथवा विनंति परिसा देवा	....	५५३
अनाथाची कोण पाववील हाक.	....	३८७
अनुसरलीं जीवें भावें....	....	४४५
अनुरागें भजती देवा	....	६२८

अपार संत झाले क्षितीं	....	९२९
अभिशांपासी कारण	....	९८८
अभिमानाच्या भुली	....	१०१८
अमृत गोडिये नाहीं भिन्नपण	....	६४.०
अमृताहुनि गोड हरी....	....	८०५
अयोध्येसी जन्मले राम	....	११०
अर्चुनियां पुंडलिका	....	११९२
अरूपी रूपाचा विस्तार	....	९४
अलभ्य लाभ ते सत्संगति	....	९०९
अवधीयांचे मनोरथ	....	१४५
अवघे करुनि जयजयकार	....	२५३
अवलोकुनि माझिया भावा	....	३७९
अवगुणी देखिलें	....	४६५
अवघ्याचि दुःखाचा परिहार	....	५१६
अवघी कळा याचे हातीं	....	६१२
अवघींच अंगें वेष्टोनि ठेलीं	....	७४६
अवघा काळ हेंचि ध्यान	....	८२३
अवघ्या अंगें अवघे झालों	....	९२७
अवलोकिलें कृपादृष्टि....	....	९६७
अवघीयांचीं ज्ञानें अवघींचि जाणें	....	१०४३
अवघें देखे ब्रह्मरूप	....	११०२
अवघे वर्ण बावन्न परी....	....	१२८०
अवघें होउनि कांहींची नव्हे	....	१३१२
अवघीयांचे असोनि देहीं	....	१३१६
अवघींचे हें कर्मफळ	....	१३२६
अवघें टाळुनि निमित्त	....	१३४७
अवघाची गुणी आहे....	....	१३९८



अश्वरूपिया केसामुर....	....	२९७
अश्व पहातां तो सोज्वळा ....	....	१०२२
अट्टहि दिग्गज आणि दिक्पाळ ११७६		
असतें उत्तम मुक्त जरी गांठीं ४१३		
असाधारण माझे बोट ....	....	९७४
असोनी अलिप्त सर्व संगीं ....	....	९०
असो चरणावरी तुमच्या ....	....	३३९
असो त्याची मात ....	....	३६८
असो आतां हें बोलणें ....	....	८२२
असो तूं ऐसियाच्या गोठी ....	....	११९९
अहो कृपेच्या सागरा....	....	१२४
अहो देवा तिमिरनाशा ....	....	६९
अहो अज्ञान तिमिरनाशा ....	....	४३०
अहो निर्विकल्पतरु देवा ....	....	४९१
अहो देवा कृपामूर्ति ....	....	९२८
अहो देवा कृपावंता ....	....	९६६
अहो तुझी कृपावंता ....	....	९६९
अहो एका भाविक ....	....	११७७

## आ

### तुक्रयाबंधु

आकारवंत मूर्ति ....	....	२८
आतां मागतों तें ऐक नारायणा....	....	७
आतां कळों आले गुण ....	....	७९
आतां नराहे क्षण एक....	....	८८
आतां हें न मुटे न चुके....	....	९१
आतां चुकलें देशावर ....	....	९७
आशी उळिताची वेळ ....	....	४८

### निळोबा

आईका हो संत तुझी मुनेश्वर....	....	७४३
आनिवरी काळ वृथाचि गेला....	....	१०३१

आजि पुरलें हो आर्तिचें आरत ....	....	१९३७
आटीतो आटणी करुनी ...	....	३६७
आठवितां तुमची लिला ....	....	६८
आठवुनियां श्रीकृष्णचरण ....	....	३०७
आठवळा तो माझिया मनीं ....	....	९४०
आठवितां याचे पाय ....	....	७३६
आठवितां नामें सुखाचीं ....	....	७८२
आठवितांचि रूप मनीं ....	....	१२८१
आणिखी उपाय सांडियले ....	....	३६४
आणिक तो युक्ति नार्हीं माझ्या ....	....	४८८
आणिकांसी सांगे आशेचें ....	....	७०९
आणिखीही याचीं उदंड ....	....	७०७
आणिखीही उदंड संतजन ....	....	८१६
आणिकातेंही विठळ करिती ....	....	९७७
आणिकाची संपत्ती ....	....	११२१
आणिकातें उपदेशी ....	....	११४०
आतां आठवूं पाउलें ....	....	१०
आतां पाहेन वाडेंकोडें ....	....	१३८
आतां पुढें बाळवरित्र ....	....	२२०
आतां तरी बाळका आणी ....	....	२०९
आतां याचा घेउनी त्रास ....	....	३७३
आतां पुरवा मनिंचा हेत ....	....	४०१
आतां यावरी संदेह पुगीं ....	....	४३९
आतां पुरवा मनिंचा हेत ....	....	४४०
आतां घेउनी सांभाळीं ....	....	४९७
आतां माझिया भक्तिभावा ....	....	९१३
आतां कधीं सांभाळाळ ....	....	९३०
आतां माझा अंगिकार ....	....	९६२
आतांहि जे गाती नामें ....	....	७६७
आतां तरी विचार करीं ....	....	१००४
आतां अवघे हरिचे जन ....	....	१०९१

आतां निज प्रेमाची हे जाती .... १०६८	आह्मीं दासीं कीजे दास्य .... ४९६
आतां अभक्त कातर .... ११२६	आह्मीं नेणतीं नेणतीं .... १२६
आतां माझ्या सहवासें रहा .... १४२३	आह्मीं देवा भक्तीहीन .... १११
आतां मी पुसेन तें सांगारे उमाणें १४३३	आह्मीं तों जीवें वेंच केला .... १६०
आत्मा सकळांचा श्रीहरी .... ११८१	आह्मीं स्वामीचिया बळें .... ७३९
आत्मा नाहींची देखिजे ऐसा .... १३१४	आरतीचें आरत होतें .... १८३
आत्मा करीना करवी .... १३३६	आराधिता पुंडलिकें .... १२१८
आत्मा निघोट निर्मळ .... १३६१	आर्त माझें पूर्ण झालें .... १७२
आदि मग हे अनग्नि बोली .... ६९१	आर्त जीवांचें जाणती .... १०७८
आधीं भक्त पाठी देव .... ६९०	आर्त सर्वदां वाहती .... १०८०
आधींच अविश्वासी जन .... ७१०	आला स्वानुभव .... ७६३
आपपरते नोळखती .... ७००	आला स्वइच्छा पंढरपुरा .... ११८७
आपणा सारिखे .... ८४३	आले संन्यासी तापसी .... ३१९
आपणचि ते येती घरा .... ९६८	आले शरण त्याचा करी प्रतिपाळ ६६९
आपणासमान केलें त्यांसी .... १०१४	आले भेटी संतजन .... १२१९
आपणा नोळखे .... ११४२	आवव्याची संपत्ति आलिया घरा ४३
आप आपणा नेणता .... १३३३	आवडोनि रूप मनीं .... १०१
आपणा दाउनी भुरळे केले .... १३९१	आवडोनि रूप मनीं .... ७२०
आपुलिया मनोगतें .... ९६	आवघा टाकोनियां घंदा .... १४४९
आपुलें तुझीं न संडावें .... ४१०	आशाबद्ध देखोनियां विटताती ४२४
आपुली घणी पुरे तों ध्यावें .... १११०	आशाबद्धा नाहीं मान .... १०४९
आबद्ध वाचा मतिहीन .... ४	आशाबद्धाचिया मुखें .... १११४
आमोद न सोडी कर्पूर .... ६२२	आहारे काय जोडी केली .... ९८६
आमुचा जिवलग सांगाती .... २६१	आहाडे पाहाडे गे वावुगेची झगडे १११८
आह्मां सांपडलें वर्म । हरिभक्तीचें ७६९	आहे आरुष बोलणें .... ११११
आह्मां ताराल जरी श्रीहरि .... १२९	आळवीन क्षणक्षणां .... ३९९
आह्मां सुखा नाहिची उणें .... ११९१	आळवूं आह्मीं विठोबासी .... १२८३
आह्मीं लेंकुरें लळेवाडें .... ३१०	आळी करितां नामदेव .... ६३९
आह्मीं नेणों भाव कैसा भक्तिरस ४८२	आज्ञापिलें जें श्रीहरी .... १०४०
आह्मीं तों आपुलें निवेदिलें पायीं ४८३	आंगा आणुनि वारें पोरा
आह्मीं न मार्गों ऐसा कधीं .... ४९०	घालिती हमामा .... १४९१

आंतु बाहेरी सर्वापार्शी	.... १००२
आंतुबाहेरी देखणाची दिसे	.... १३१७
आंधळिया उगवुनि रवि	.... ४०४
आंवरुनियां ज्यांनीं चित्त	.... १०१९

## इ

इतर साधनीं उपाव	.... ९९३
इंद्र चंद्र महेंद्र सर्व	.... ७९९
इंद्र ह्यण गा देवदेवा	.... ३०१
इंद्रादिकां देवां	.... १२८६
इंद्रियांची पुरली धांव	.... १३३९

## ई

ईटे साजीरीं पाउलें	.... १९४
ईश्वर नियंता निर्गुण	.... १९
ईसारेणें गोविला	.... ७४९

## उ

## तुकयाबंधु

उठा भागलेति उजगरा	.... ९७
उदार कृपाळ सांगसी जना	.... १३
उभा देखिला भीमातीरीं	.... ३४

## निळोवा

उगाचि राहेन संतांपार्शी	.... ९९४
उगाचि वदवितां कां गा	.... १११३
उगाचि नसे क्षणही भरी	.... १४९९
उगेचि आतां बैसेन मी ह्यणे	.... १३९७
उघडली संतज खाणी	.... १९९
उच्चारितां नाम वाचे	.... ८३९
उचित अनुचित आर्ही नेणों	.... ३३६
उणें पुरें बोलिलों आर्धी	.... ९४९
उतारिला माझा भार	.... ७७
उतारिला धराभार	.... १२९१

उत्तम संचित होतें गांठी	.... ९७८
उत्तम अधम नया जें संगती	.... १४७०
उत्तीर्ण नव्हीजेचि वेंचतां जीवें	.... ८३
उत्तीर्ण त्याचें नव्हीजे आतां	.... ९२०
उत्तीर्ण त्याचें काय व्हावें	.... २०
उदंडाचें धांवणें केलें	.... ९६८
उदार ऐसा न दिसेजी दृष्टी	.... २७
उदार संत उदार संत	.... ९४७
उपदेशिला एकचि सार	.... १०६३
उपनिषदांच्या मती	.... १२८७
उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां	१९९९
उपायाच्या करितां श्रेणी	.... ८६२
उपाधीचा उवग आला	.... ११०३
उभारुनि बाहो ध्वज	.... ९९४
उभा ठेला ईटवरी	.... ११६८
उमटलें वरी । होतें	.... ४४६
उमटलीं खडकावरी	.... ११८९
उमटलीं विष्णुपदें	.... १२२९
उणें न तपेचि सुधाकर	.... ८९६
उंचपदीं ठाव	.... ७०

## ए

## तुकयाबंधु

एक मागणें हर्षकेशी	.... ३९
--------------------	---------

## निळोवा

एक भूवैकुंठ एक शिवपीठ	.... ३९७
एकचि अक्षर वाचेसि येतां	.... ३६९
एकदां तरी देखिल्याविण	.... ४०६
एक ना दुसरें हो नव्हे तें	
मजपार्शी	.... १९९१
एकदां तरी दाखवा डोळां	.... ४०७
एकदेशी आर्ही एकट एकले	.... ४२३

एक बैसे सिंहासनी ....	५९२
एकपणाचा घेऊनी त्रास ....	७१५
एक गाऊं आह्मीं विठोबाचें ....	७६२
एक एकाहुनी आगळे ....	९३१
एकचि आशिर्वाद देती ....	९३४
एकचि वचन मानस पायीं ....	९५६
एकलें न कंठवे याविण मज....	११४८
एकलेंचि यावें एकलेंचि जावें....	१०१०
एकले एकटचि होत ये सदनीं	१५३४
एकलाचि हरी ....	१०१९
एकचि नाम विठोबाचें ....	१०६२
एक एका अवलोकित्ती ....	१२१६
एक जोडी बहुतें खाती ....	१२४७
एकनिष्ठ झाला भाव ....	१४५६
एकाक्षरी विस्तार करा ....	३७१
एकाहुनी आगळे एक ....	७५१
एका हरिच्या नामाचि साठीं....	८१४
एका हरिच्या नामेंवीण ....	९९५
एका विठलीं ठविला ....	११०७
एकाचिया हुंज्या भरी....	१२३७
एका पामुनियां हरि ....	१३४१
एका पामुनि झालें विश्व ....	१३५८
एका नामें बहुत तरले ....	१३८२
एकी ह्मणती हा आमुचा सांगाती	१४६६
एकी ह्मणती हरी आमुचा सोयरा	१४६७
एकी ह्मणे हरी आमुचा शेजारी	१४६८
एकी देव अनेकी देव....	६९९
एकीच नसतां एक पण ....	१३२७
एकी एकटचि असोनि एकला....	१४७९
एकी एकपणा ठाव ....	१३३९
एकोबाची सेवा करी ....	६४०

एक्या जीवें एक्या भावें ....	८३८
एकंदर देवें आज्ञा केली ....	१२६६
एवढा मनिचा पुरवा हेत ....	९७२
एवढासा माझा भाव तो काई....	७०८

## ऐ

### तुक्याबंधु

ऐकें वचन कमळापति ....	४७
-----------------------	----

### निळोवा

ऐकतां श्रवणीं परमानंद ....	९०६
ऐकिला तुमचा अगाध महिमा....	४१२
ऐकिं एकपणाचा घेउनियां त्रास	१४८७
ऐकोनि गजबजिली दैत्यसभा	२१४
ऐकोनियां संतवाणी ....	५८८
ऐकोनि संत हांसतील....	६७५
ऐकोनियां दासवाणी ....	७४८
ऐकोनियां हरिनामघोष ....	७७९
ऐकोनियां भक्तवचनें ....	१०५०
ऐकोनि बोल हांसे त्यांचि ....	१४१९
ऐक्या रूपें हरिहर ....	८२०
ऐशा सोमुनियां यातना ....	१००५
ऐशापरि नमन माझे पंढरीनाथा	१३७६
ऐशिया मुखाची मांदूस ....	८८८
ऐशीं अगाध चरिचें याचीं ....	२४४
ऐश्वर्याचीं वचनाक्षरें ....	८८३
ऐसा चिंतावोनियां मनीं ....	२१६
ऐसा वैरियां मुक्तिदानी ....	२२६
ऐसा दोहीं स्थळींचा महिमा ....	३५९
ऐसा जोडलिया दातार ....	७३७
ऐसा संतांचा उपकार ....	९४४
ऐसा उदार देवदेवो ....	१२५९

ऐसा आर्षी आपरूप ....	.... १३४०
ऐसा निळा नित्यानंदीं निमग्न केला	१३७७
ऐसा बहुतकाळ क्रमिलं क्षणांत	१४७४
ऐसी विठाई माउली ....	.... १७
ऐसिया बेगडी नका गोबुं आह्मांसी	३३८
ऐसिये सांपडलों संदी....	.... ४३८
ऐसी जोडालिया सत्संगती ....	.... १०८६
ऐसीया सुखामाजी राहीन सुखरूप	१९४७
ऐसीयाचे घरीं ऐशिच मी सदा	१३३१
ऐसींच देखिलीं उदंडें....	.... ११२९
ऐसे याचे आकळ खेळ ....	.... ४९
ऐसे देव आणि ऋषेश्वर ....	.... २२३
ऐसे बैसले रथावरी ....	.... ३१४
ऐसे हरिचे दास हरिनामें ....	.... ७९३
ऐसें सांगतां माभळभटा ....	.... २१९
ऐसें वामुनी मुख अमूप ....	.... २३०
ऐसें विचारुनियां भनीं....	.... २४६
ऐसें जाणोनियां श्रीहरी ....	.... २९०
ऐसें केशियाचें हनन ....	.... २९९
ऐसें ऐकोनियां यशोदा ....	.... २७९
ऐसें बोलोनियां ते उन्मत्त ....	.... ३२९
ऐसें ऐकोनियां उत्तर....	.... ६७६

## ओ

### तुक्याबंधु

ओले मृत्तिकेचें मंदिर....	.... ४६
---------------------------	---------

### निळोबा

ओंवाळिती विठोबासी....	.... १२३०
ओंनमोजी पंढरीनाथा....	.... १
ओंनमोजी विश्वातीता....	.... १८

## अं

अंगकांति प्रकाशली ....	.... १२९८
अंगीं ऐश्वर्य येउनी बाणे ....	.... ८४०
अंतरींचें जाणा वर्म ....	.... ४०८
अंतरींचा जाणे भेद ....	.... ७२४
अंतरींचें मनोगत ....	.... ८९९
अंतरींचा जाणती हेत ....	.... ९४९
अंतर कोणा नेदी सहसा ....	.... १०४६
अंतरंग माझे गडी ....	.... १४४४
अंधकारीं प्रकाश दावी ....	.... ८९३

## क

### तुक्याबंधु

कई देखता होईन डोळीं ....	.... ३६
करूनि आइती सत्यभामा मंदिरीं रे	३०
करूनी उचित ....	.... ९१
कनवाळ कृपाळ ....	.... ७८
काम क्रोध अहंकार नको देहीं....	.... १
काय करूं ये लाजा ....	.... २३
काय काय करितों या मना ....	.... ३९
काय सांगो हृषीकेशा ऐशी ....	.... ८०
कांहीं विपत्ति आपत्त्या ....	.... ८९
कृपाळ भक्तांचा ....	.... ९४
केला अंगीकार पंढरीच्या देवें....	.... ९९
केली हाणाळां अंबोळीं ....	.... १२
कोठें गुंतलासी द्वारकेच्या राया	२९
कोण या पुरुषार्थाची गती ....	.... १०
कंसरायें गर्भ वधिले सात ....	.... ९८

## क

### निळोबा

कवण्यायोगें तळीनता....	.... ६६
------------------------	---------

कल्पोकल्पी युगायुगी....	....	७१
कळासलेती युगायुगी....	....	७२
करितांची सीमा उल्लंघन	....	३१९
कळासलें मनीं तेंचें	....	३६६
कळासूत्रीं तुझी नाटका नटक....	....	३८६
कराल सांभाळ तरी ते तुमची....	....	४२७
करीन कैवाड हाची अनुदिनीं	....	४७९
कराल तरी कृपा देवा....	....	९०२
करा माझा अंगीकार....	....	९३९
करूं येईल अंगीकार....	....	९७३
कवळुनियां कृपा मोहें....	....	९७६
कळिच्या काळा नागवती	....	८३३
कल्पनातीत झालें मन....	....	९१६
कथा श्रवणें विरक्ती जोडे	....	१०९९
कथा श्रवणें उपजे विरक्ति	....	१०९७
कथा श्रवणें स्वरूपसिद्धि	....	१०९६
करुनी चंद्रमागे स्नान	....	१२४०
कमें वांटिलीं चहूं वर्णां	....	१०६७
कणचि आले हे घनदाट	....	१२४६
करितां तयां कामधाम	....	१४६४
करितां हुसी आतां नये चेंदू	१९०२	
कपाळ झेटी मिसें बोट लावि-		
तोसी लछाटीं	....	१९१३
कान्होबाचें चाटुनियां आंग	....	१४२१
काम क्रोध पळती दुरी....	....	८३९
काय वर्णू याचे गुण	....	४६
काय विघरुनि केलें पाणी	....	४८
काय नेणों आचरण केलें	....	४०३

काय घाल तुझी देवा....	....	४४८
काय करूं वो भुळविला भुळी....	१९४०	
काय करूं तैसें ज्ञान....	....	९३६
काय काज कोणा सर्वें	....	९८०
काय करवीं तप साधनें	....	७६०
काय सांगों मुखानंद झाला	....	७८८
काय त्यांचा महिमा वानूं	....	८३२
काला करिती संतजन	....	१२९३
कालि माजुम घेतला होता	....	२७२
कावडी भरुनि आणिलीं क्षीरें....	१४२८	
कासियाचीं बीजे घडिलीं	....	९०
काळया सर्प गजेंद्रनाग	....	९९०
कां जी कृपावंता झालेति निष्ठुर	९२७	
कांहींच जाणीव न करावी	....	७
कांहीं करीना हा कैरवी	....	१२०
कांहीं मानदंभासाठीं....	....	९२४
कांहींचि सदेव दुवळें....	....	६१३
कांहीं कार्य मांडेल जेव्हां	....	६३२
कांहीं चमत्कार देखती	....	७०९
कांहींचि नहोनि विस्तारला	....	१३४९
कांहींच नहोनियां कांहीं एक होता	१४८४	
कित्ती तरी चिंता करूं	....	३९७
काचत् सुख आगळें दुःख	....	९८४
कीर्तनाची आवडी मोठी	....	७४
कीर्तन केलें ब्रह्मानंदें....	....	७९६
कीर्तनाचा घोष गजर....	....	७९७
कीर्तनरंगें रंगले जे जे....	....	७९९
कीर्तनें धवट केले लोकां	....	१०९४

कीर्ति ऐकोनि आलों द्वारा ....	१४६
क्रीडा करी गोपाळपुरी ....	१२६८
कुळवई मर्दुनियां उन्मत्त ....	३२७
कृपावंता सद्गुरुराया ....	३१
कृपाघने वृष्टि केली ....	११८
कृपा दीप प्रकाशित्वा ....	१६७
कृपा तुमची फळा आली ....	१८७
कृपावंता दया मोठी ....	३७२
कृपा करुनी माझी मती ....	३७८
कृपावंत माये तान्ह्याचें ....	४७२
कृपाळू भक्तांचा कैवारी ....	११९
कृपा केली संतजनीं ....	९४२
कृष्ण रूपा वेधल्या नारी ....	१११६
कृष्ण बळिराम उठिले ....	२३१
कृष्ण बळियांमाजी वल्लिष्ठ ....	३०६
कृष्ण परमात्मा श्रीहरी ....	३२०
कृष्ण बळिरामातें ह्मणती ....	३२८
कैला प्रतिपक्ष आपुल्या अभिमानें ६४३	
कैला माझा अंगीकार ....	७८१
कैला जिहीं नामपाठ ....	७८९
कैली पायवाट ....	८८७
कैली कीर्ति अलोलिक ....	१२१३
कैले सुखी फार ....	७८४
कैलें तैसें वदलों देवें ....	१४०३
कैवहां भेटी देसी जीवाच्या जीवना ३८२	
कैवल्याचा गाभा ....	१२८९
कैसा याचा वेध जाणती ....	१८१
कैसा होतो ब्रह्मानंद ....	१४४८

कैसी सांपडली वेळ ....	६९८
कैसी वानूं त्याची थोरी ....	११७३
कैसेनि आकळतें मन ....	६८६
कैची आतां जिवा उरी ....	९२६
कैची याला बाईल आई ....	१३९३
कोटि दिवाब्या दसरे सण ....	४२
कोटी मदनचा हा बाप ....	१९९
कोटी जन्म वेईन देवा ....	६७०
कोठें विगुंतली नेणों ....	४६४
कोठें फावों येतां मग ....	८९२
कोठें वसे झाडाचि वरी ....	१३२३
कोठें ग्रामीं कोठें पुरीं ....	१३२४
कोठेंचि हा नसे कोठेंही नदिसे ....	१३३२
कोण भाग्याचे ते लोक ....	४०२
कोण करिते समाधान ....	६८७
कोण तया लेखी। नाहीं विठलीं ....	११३०
कोणाचीही न धरुनि आशा ....	८०१
कौलें पिकली परलोक पेंठ ....	१२४२
कसें बैसोनियां सभेसी ....	२०३
कंसामर्नी भयसंचारू ....	२२४
कंसराया पूजितें नित्य ....	३२२

## ख

### निळोवा

खग मृग राक्षस वात्रर ....	६७३
खाती आपण जें जेविति ....	९६१

खांबसूत्री खेळवी दोरी .... २३	गर्जविती भगवद्गुणी .... ८८२
खेळवी चाळवी हातीं .... ४७३	गर्जत जाती ब्रह्मानंदें .... ९००
खेळविले अंगावरी .... ६६८	गर्जतां विठोबाच्या नामें .... ११०६
खेळ मांडी गाडियांसवें .... १४१७	गवळी होते राखणाईत .... २४२
खेळीं खेळतांवी विकळ सुंदरा.... १९२८	गाइलेचि गातां गीतीं .... ९११
खेळेइटिमेटि नाचेएकाचिपायावरी १४९८	गाईन कीर्तनीं गुणनाम पवाडे.... ४८९
खेळे खेळे झेपागे आठवी .... १९१६	गाउनियां आल्हर मुखें .... ४७६
खेळो कोलकाटि पुढें धांवसील.... १९००	गाय वत्सा देवतां दृष्टीं .... ६३५
खेळीं पंडखडे गे बैसोनि निवाडें १९२०	गुण लावण्य संपत्ती .... १३४
	गुण लावण्याची खाणी .... ६६१
	गुण वर्णितां भागला शेष .... ११९५
	गुंतली ते आशा .... १०१७
	गेल्या फिरोनियां दिवस .... १०३८
	गेलेलि आपुल्या ब्रिदाते विसरोनि ४१४
	गेलें वेंचोनिया वय याचिपरी.... ३९०
	गोड माझी वाणी तुझी करुनि.... ३३५
	गोड नाम तुमचें देवा .... ५०३
	गोड तुमची ब्रिदावळी.... ५०५
	गोड लागे जें आपणा.... १४४२
	गोडा गोड तुमचें नाम .... ५०४
	गोधनें घेउनी गोपाळ आले .... १४३१
	गोपाळपुर निवासिया.... ५३८
	गोपाळ ह्मणती कान्ह्या आमुर्ची
	उमार्णी .... १४३२
	गोपाळ विनोदें बोलती.... १४३६
	गोपीवल्लभा कमलाकांता .... ३८१

## ग

### तुकयाबंधु कान्होबा

गाऊं बाहूँ टाळी रंगी नाचें उदास ५२	
गातो वामुदेव मी एका .... ४४	
गळे टळले प्रहर तीन.... ४५	

### निळोबा

गगनीं वसोनियां रवी.... ७६	
गजेंद्राच्या संगें नाडिया उदार.... ८६६	
गडियां ह्मणे पाळतां घारें .... १४१८	
गणगोत अवघे धन .... ६३१	
गरुड हनुमंत पुढें सेवेसी .... १२०६	
गर्जत नामाच्या कळोळीं .... ३	



गोमटा ह्यणती मानवदेहो ....	३९४
गोमटे पाय देखिले दिठी ....	१७७
गोवळ संगें चोरिया करी ....	२६८
गोवळ देती उष्टावळी ....	२८०
गोविलें इंद्रिया पाय दिठी ....	७१८
गंगा पवित्र सर्वां गुणीं ....	१३४३

### निळोबा

घडुं जातां अलंकार .....	११६४
घडो त्याचा समागम ....	९०८
घनःशाममूर्ति राजीवलोचन ....	१७७
घरां आपुलिये मातेपार्शी ....	२६४
घरोघरीं हेची कथा ....	२०९
घालितां उमाणी पोरा नुमजतीतुज १४९९	
घांट गर्जे महाद्वारीं ....	११९८
घुमघुमिती मोहऱ्या नादें ....	१४२६
घेउनियां कृत्रिम सोंगें ....	९९६
घोकउनी वेदा ....	१२८८

### तुकयाचंधु

चरफडें चरफड शोक शोक होय	६९
-------------------------	----

चवदा भुवनें लोक तिन्ही ....	९
चित्तीं बैसलें चिंतन ....	२२
चुरा चुराकर माखन खाया ....	२७

### निळोबा

चटोनियां झाडा पोरा खेळसी	
सुरकाडी ....	१४९६
चरणीं भागीरथी गंगा ....	१९९
चन्हाटिया दंतकथा ....	१०६१
चाडिया मुखें दाणा पडे ....	१०४३
चातुर्य मिरवी कळाव्युत्पत्ति ....	११३९
चाल ह्यणसी वाईगे खेळों लपंडाई १९२१	
चालिले ब्राह्मण वार्ता सांगावया १४७७	
चित्त ठेउन पायांवरी ....	१४०८
चित्ताचे चिंतनीं मनाचे मननीं ....	१४९९
चित्तीं माझे पांडुरंग ....	१७०
चिमणाचि देखिला परि हा ....	१८२
चिमणें ठाण कटीं कर ....	११६९
चिरें आणुनियां वेष्टले ....	३१७
चितीतीं मी चिंतनीं ....	३६२
चुचकारुनि गोधनें बैसविलीं ....	१४३४
चुचकळोनि काढिलीं ....	९४
चोजवीत घरा येती ....	९६९
चौदा भुवनें पोटीं ....	१२७९
चौऱ्यासीं लक्ष योनिप्रति ....	६८९

चंद्रभागे करितां स्नान .... १२२४

छ.

निळोवा.

छाया मंडपीचीं चित्रें दीमती .... १३०९

ज

निळोवा.

जडला जीर्वा तो नव्हेचि परता १४००

जडित मुद्रिका बहुभूषणें .... १२९६

जडोनियां ठेली .... ८४८

जन्म मरणा निवारिती .... २२

जन्म जरा तुटती रोम .... ८१७

जन्मोजन्मीं तुमचे दास .... १४२२

जयाचेनी रूपामूर्ते .... २४

जया जो वांटा भागा आला .... ४११

जयाची तुझ्यामी करणें चिंता .... ६६२

जया नाहीं आपपर .... ८७१

जया नावडे पंढरी । निरय .... ११९३

जरी तो येईल येथें हरी .... ६०३

जरी अवगुणी अन्यायी .... ४६८

जरी झाला तपस्वी धोर .... ९९०

ज्याचा केला अंगीकार। चालवी २६

ज्याचा केला अंगीकार .... ६३०

ज्याचा आहे त्या अभिमान .... १०९२

ज्याचा विश्वास जडला पार्यां .... १४९९

ज्याची आस करिती लोक .... ७३१

ज्याचीं वचनें ऐके देव .... ९२१

ज्याचें अंतर तथा ठावें .... १०९१

ज्याचें देणें त्याचें नाम .... ११००

ज्याचें मोक्षा मोक्षत्व देणें .... ११७८

ज्याचें करुनियां चिंतन .... १२१७

ज्याचे जैसे भाव तैशा त्या

दाविती .... १४६९

ज्या ज्या भक्तीं जेथें जेथें .... १३८१

जाईन ह्याणतांची पंढरपुरा .... ११९८

जाईल तेथें तेंची फळ .... १०४८

जाईजण्यावळेंपोराघालिमी हुंवरी १९०६

जाउनियां भीमातटीं .... ११९७

जागे आपुल्या उचितावरी .... ८२

जाणतसां जरि अंतरीचें .... ९७६

जाणिवेचा झाला फुंद .... ११३३

जाणिवेचें ज्ञान तर्क वादाचें .... ११३८

जाणीवची माझी मिळूनि ठेला .... १३९९

जाणे पाळूं लळा .... ४७१

जाणे पाळूं लळा माता स्नेहातुर

वाळा .... ९३२

जाणे सकळां अंतर्गिचा .... ७२९

जाणों जातां तुझ्यां जाणीवचि विरे ९७

जाणोनियां मनोभाव .... ११४

जाणोनियां मनिचा हेत .... ११९

जाणोनियां मनोगत .... ९७४

जातांचि गोकुळा वाहेरी .... ३०८

जारण मारण स्तंभन मोहन .... १०२७

जिकडे तिकडे चाले रवी .... १३९९

जिवाचाही जीव माझ्या शिवा-

चाही शिव .... १०३९

जिवलग माझे गडी .... १४३८

जिहीं गाइलें हरिचें नाम .... ३२

जिहीं अवलोकिला डोळां .... १९९

जिहीं जोडिला विश्वासें .... ९८६

जिहीं भाव धरिला ठाई .... ६७१

जिहीं धरुनी हरी मनीं ....	७२९
जिहीं निमिषमात्रें देह पालटिला	८६८
जिव्हाघ्रां ठेवितांची गोड ....	१९७
जिव्हाघ्रां ठेवितांची गोड ....	७८९
जीणें मरणें नाहीं आतां ....	६९६
जीव भाव ठेवूं पायीं ....	८९७
जीवाचाही जीव तूंचि प्राणाचाही	
प्राण ....	१३७४
जीवें भावें जोडिलें होतें ....	४९
जुनाट पारखी पारखिले ....	११६२
जे जे बोलवितां बोल ....	३७०
जे जे तुझां शरण आले ....	९१९
जे जे होवुनियां अनुरक्त ....	७७२
जे जे येती वारकरी ....	१२३६
जेणें माझी वाचस्पति ....	२९
जेणें मंथुनि क्षीरार्णव ....	४७
जेणें पृथ्वीसी धरिलें . . . . .	१२७
जेणें कीर्तनी धरिली निष्ठा ....	७९२
जेणें छत्र सिंहासन ....	८९८
जेणें रचियेलें भूगोळा ....	१२७८
जेणें आणियेली क्षिती ....	१२९७
जेथुनियां येणेंचि नाहीं ....	७६८
जेथें जेणें केला वास ....	१३२२
जेववाल तेंचि जेविन मुखें ....	९६४
जेविं देखोनि सकळां ....	८९
जें जें करिसी तें तें वृथा ....	१००६
जें जें बोले तें विकळ ....	११३७
जें जें कांहीं होय जाय ....	१३११
जैसिया तैसा मिळोनियां ....	१२१
जो जो काळ कीर्तनी जाय ....	७९०
जो देखे एकदां तरी ....	१२९७

## झ

### निळोबा

झगमगी काजीवे ....	१०९०
झाला विरह हे नये देहावरी ....	१९३०
झाला विरह अंतरीं कामिनासी	१९३२
झाली कीर्तनाची दाटी ....	१२०७
झाली भाग्याची उजरी ....	११०८
झाले ते ते चमत्कार ....	८००
झालें डोळियां पारणें ....	१९०
झेटि मेटिवाईगे लवे हरिच्यापायीं	१९१४

## ट

### निळोबा

टाळ विणे मृदंगेसी ....	११७१
टिपरियांचे घाईगे नाच मुखेंबाई	१९१९

## ठ

### निळोबा

ठार्यांचा हा ऋणानुबंध ....	६९९
ठार्यां मीचि नाहीं ह्मणें ....	११४३
ठेउनियां भावनुमाचिये चरणीं ....	३४९
ठेउनियां चित्त पायांवरी ....	९७१
ठेवा पायां पार्शीं ....	४४२
ठेवाल तथें राहेन मुखें ....	९७०

## ड

### निळोबा

डोळियाचाही डोळा बुद्धि ....	३६
-----------------------------	----

## त

### तुकयाबंधु

तटाचे जातीला नाहीं भीडभार ....	२
तिहीं ताळीं हेचि हाक ....	९२

तुज ते सर्वे आहे ठावे.....	८९
तुझी बरे आह्मां ठावीं नारायणा	७४
तुह्यां आह्मांसी दरुपण.....	२०
तूंच मायबाप बंधुसखा आमुचा	९०
तूं बळिया शिरोमणी.....	३७
तोचि प्रसंग आला सहज.....	९३
तंव ते ह्मणे एका द्वपिकेशी वो	३२
तंव तो हरि ह्मणे वो निजांगने वो	३१

### निळोवा

तत्वता नकळे । आले मनाते.....	११३४
तप साधन हेचि माझे.....	८२४
तमाळ शामरूप मंडित.....	१४२
तरले तो असंख्यात.....	७६६
तरले नामे अनेक तरती.....	७७९
तरीच पिंग्या गोडिगे लावोनी आंग	१९१०
तरीच बरवंटागे लईलई लखोटा	१९१२
तळावरी सुदर्शन.....	१२९९
तारुनियां प्रचड शीळा.....	१०८
तारुण्याच्या बळे घेऊं धांवशील	
झोबी.....	१४९३
त्याचिपरी हा मुरारी.....	२९९
त्याचि माजी हाती जाती.....	१३१९
त्याचे पायीं माझी बुद्धि.....	८७०
तापत्रयाचे ही हरण.....	११८९
त्रास उपजे माझिया मना.....	९९७
तिहीं लोकां जें दुर्लभ.....	११६९
तिहीं लोकीं फुटली हांक.....	१२६२
त्रिभुवनपति अहो देवा.....	४३२
त्रिविधाच्या बुद्धि तिन्ही.....	१०९९
त्रिवेणीसंगमीं बुडति बहूत.....	३४९
तुकोबाचे कीर्तनमेळीं.....	६४०

तुझिये संगती.....	१४४०
तुमच्या कृपामृतजळीं.....	९३
तुमच्याचि चरणांचा महिमा.....	१०३
तुमच्या पायीं जडतां मन.....	१२६
तुमचियाबळें तुम्हांसर्वे खेळवे	३३७
तुमच्या पायीं माझे हित.....	४३४
तुमचे पायीं आमुचे निज.....	९८१
तुमचीं नावे गाऊं मुखें.....	६९०
तुमचे चरणीं राहो मन.....	६९२
तुमच्या कीर्तनें पावलों पार.....	८३०
तुमच्या पायीं ठेविलें मन.....	९७३
तुमच्या पायीं ठेवितां चित्त.....	१४१३
तुमच्या बळें निशंक मनीं.....	१४१९
तुह्यांविण कोणा सत्ता.....	७३४
तुह्यां आह्मां नित्य भेटी.....	६४९
तुह्मी तो रूपेचे सागर.....	३९६
तुह्मी देवा प्रत्यक्ष असा.....	४०९
तुह्मी जाणा अंतरीचें.....	४९८
तुह्मी संत दयाघन.....	९७९
तुह्मी दिधले वैकुंठभुवन.....	६७९
तुह्मी देवा कृपावंत.....	६९१
तूंचि पंढरीनाथा.....	१३३
तेचि संत तेचि संत.....	८६९
तेचि धन्य तेचि धन्य.....	८९९
तेचि भक्त भागवत.....	९६३
तेचि माझे सर्वसाक्षी.....	१०८८
तेणें दणाणिलें गोकुळ.....	२७६
तेथें माझे कायसे बोल.....	६
तेथेंचि बैसलें.....	८४९
ते ह्मणतीरे हे सुरपतिची.....	२९४
तेसींच वत्से जिचीं जैसीं.....	२४०

तैसे तुमच्या योगें धोर	....	९३
तोचि जाणें अंतरिचें	....	१९८
तोचि वाणिती आनंद	....	८७९
तंव त्या करिती शंखस्फुरण	....	२०७
तंव त्या रिठीयासी निघाली	....	२१७
तंव पातला माध्यान्हकाळ	....	२३४
तंव कृष्णाभोंवते गोवळ	....	२४१
तंव ते आणिले मागिले गोपाळ	....	२४३
तंव त्या ह्मणरे गडिहो ऐका	....	२८७
तंव आली वार्षिकयात्रा	....	२९२
तंव कृष्ण ह्मणे बळिराम देवा	....	३२१

## द

### तुक्यावंधु

दुःखें दुभागलें हृदय संपुष्ट	....	६२
देखिला माय भीमतीरी	....	२९
देवा तुज पै माझ्या पूर्वजांचें ऋण	....	८६
देवा मी चांडाळ चांडाळ	....	३८

### निळोवा

दर्शन याचें आदरें घेतां	....	११९६
दर्शना धांवोनियां जे येती	....	१२२१
दहीं दूध तूप लोणी	....	१४२०
दळणीं कांडणीं गाईन मंगळीं	....	१३
दळणीं दळितां आठवे मानसीं	....	१४
दाटलिया थुई आच्छादी	....	४१९
दिवसरात्रीं हाचि घंदा	....	१४९
दिव्य तेज मुसावलें	....	१९६
दिसे तोचि जनीं वनीं	....	८९१
दिसे समुण हा सुरूप मुं	....	१४८०
दीनबंधु आत्मयारामा	....	३८०

दीन मी अनाथ तुमचें रंक	....	९४
दुजें नेणोनियां काहीं	....	३४
दुभित्तलें जया पाय	....	१०
दुर्जन तोचि पुढिलांचें सुख	....	१०२
दुरी ठेलीं कर्माकर्म	....	१३
दुरी फांकला हा श्रीहरी	....	२३१
दृढ विश्वासें हरिसी भजतां	....	९२१
दृश्य नेणती आभास	....	८३६
दृष्टि देखावासाचि वाटे	....	४९१
दृष्टिविण देखणें रसनेविण चाखणें	....	१३६७
देउनी भातुकें पुढें	....	४७९
देउनियां आपुलें प्रेम	....	१२०८
देखती लोचनीं । निजात्मया	....	१४३
देखतांचि विट्ठळमूर्ति	....	१६१
देखतांचि यातें दिठी	....	१६९
देखतांचि ठसावलें	....	१९१
देखतांचि ईटेवरी	....	१३०७
देखती ते विट्ठळरूप	....	१९९७
देखिली ते विटेवरी	....	१९७
देखोनि ते यशोदा ऐकोनि गोष्टी	....	२७४
देखोनियां संतमेळा	....	८८९
देखोनियां त्याचा अंतर्भाव	....	१४२०
देतां घेतां येतां जातां	....	३४४
देतां कांहींचि न घेती	....	६००
देतां कांहींचि न घेती संत	....	८९९
देतां आळिगन नंदाच्या कुमरा	....	१९२९
देतां शिव्या हांसो लागे	....	१४४६
देवपण तुहीं गमाविलें देवा	....	४१९
देव चाळिला सांगातें	....	६०४
देव घरा आला	....	६०७
देव आदरें ह्मणे भक्तां	....	६०८

देव तोचि भक्त नाहीं वेगळीक	१४६
देव अंगें निराभास ....	१५२
देव ह्मणे भक्तराजा ....	१७७
देव नसतां भक्तांचीं विघ्नें ....	१८४
देवचि झाले अंगें ....	७९०
देव ह्मणे भक्तहो कांहीं तरी ....	७९७
देव हांसोनि बोलती ....	१४०९
देव प्रगटचि लपाला ....	१५२४
देव भक्तांचा सोहळा ....	१२२३
देवामाजी भक्त असे ....	१२१
देवादेव मुकुटमणी ....	१३४
देवा भक्तां भिन्नपण ....	१५६
देवा भेटि संतपण विरे....	१५५८
देवासी दासाचा कळवळा ....	१६६
देवावीण भक्तांचें संकट....	१८३
देवाचें वर्म सांपडला भाव ....	७५९
देवासाठीं घेऊनी जोग....	८९८
देवें भक्तांलागीं उपचार मांडिले	१५४५
देशकाळ वर्तमान ....	४७७
देशें काळें वर्तमान ....	२७८
देव आलें त्यांचिया देवा ....	१०८३
दोरीचाचि सर्प परि होय ....	४१६
दोही डोळां अवलोकितां ....	१४४
दोही डोळां बालुनी वाती ....	५३३
दोष वसे पात्रांतरी ....	१३४४
दंभ मान नका । देऊं ....	४४३

## ध

## तुकयाबंधु

धन्य ते पंढरी धन्य भीमातीर	६१
धिदधिद तूझ्या करीन धिदझ्या	६९

## निळोबा

धनवित्त दारासुत ....	१३४२
धन्यरूप झाला काळ....	७३९
धन्य त्याची तथा माय प्रसवली	८३१
धन्य त्याचा शुद्ध भावो ....	९१५
धन्य काळ आजिचा दिवस ....	९३७
धन्य धन्य पुंडळिका ....	१२२०
धन्य झालों कृपा केली....	१४१४
धराल मरी चिर्ती नलगेची ....	३८५
धराल तरी धरा चिर्ती....	७४२
धरिती ज्याहार्ती संत कृपावंत....	८६५
धरियेला गिरी । सात ....	१२९०
धरुनी हातीं हात पोरा धरिसी	
चिकाटी ....	१४९२
धरूनियां श्वामपोटीं सिवो पाहा	१५०७
धर्मतरी आहे ऐमा ....	५२२
धाडाल तेथ जाईन देव ....	५७२
धांवोनियां येतो परि नेणें ....	३८४
धांवोनियां येसी ....	४६१
धांवोनियां झोंवे कंठी....	५९५
धांवोनियां वाडें कोडें ....	११७९
धिकू त्याचें जन्मांतर ....	११४९
धीट अधिकार कापिरे....	१४४३
ध्यानी रंगलें मानस ....	१४११
ध्यानी चितनी मानसी....	१८५
ध्यान राहीलें मानसी ....	१८९

## न

## तुकयाबंधु

नमस्कारी भूतें विसरोनि याती....	८
न मागे न मागे न मागे हरिवीण	२४

नये सोमसरी उपचाराची हरी....	७२
नलगे चिंता आतां अनुमोदन हातां	६६
नाहीं घटिका ह्यणसी....	७७
निनांव हें तुला नांव साजरे ....	७६
निसुर संसार करून ....	८२
नेणे गाऊं कांहीं धड बोलतां वचन	४९
नेत्राची वासना ....	१४

### निळोवा

न कळती तुझिया मावा ....	८७
नकळे केव्हां दिवस गेला ....	१५२
नकळे चित्रअट्टाची गती ....	२१०
नकळेचि प्रेम याचि गोडी ....	६६३
नकरितीची कांहीं वाणी ....	९६०
नका होवूं खेदक्षीण ....	३११
नका पाहूं माझे क्रिया आचरित	४४६
नको पाहों अंत ....	४६३
नको बोलों शब्द वावगे विवाद	९७९
नदेखे जो पंढरीनाथ ....	११९०
नगरी नेली वैकुंठासी ....	१०९
नघाली मी सांकडे ....	४४१
नधरे धीर धरितां मनीं....	८२५
नधरीं आतां शंका ....	१४०६
नपडे विसर याचा मना ....	१८६
नपडे विसर याचा ....	९८७
नपडे आतां दिवसराती ....	१४१०
नपुरे घणी गुण गातां....	१४७
नमार्गों काहीं तुझां धनवित्त....	३४०
नमिथेलीं घरांत घरें ....	१७
नमों ज्ञानेश्वरा नमों ज्ञानेश्वरा....	१४७२
नयेचि साच हा प्रतीती....	१३१९
नरकामुरा वधिलें जेणें....	५५८

नरसिंह मेहता गुजराथी ब्राह्मण	६४४
नराहेचि क्षणभरी ....	१११८
नलगे जाणें वनाप्रति....	१०६४
नवल कृपा हे घनवट....	३७
नवलाव हा प्रकाश प्रकाशा वेगळा	१८४
नवतों यावरी आतां कोठें ....	७३८
नवलचि एक वाटे मज....	१३५२
नवाटे हें सांगतां खरें....	१०७४
नविसंवेचि माउली बाळा ....	४६९
नविसंवे त्यां घटिकापळ....	६१७
नव्हती माझे फुकट बोल ....	१४०२
नव्हते एकना दुसरें कांहीं यासी	१४९०
नव्हे हे सांगितलीं मात....	२८
नष्टासज्जना एकचि वाट....	१०१३
नसतां गुण स्वभाविक....	६१
नसंडाल तुझी आपल्या ....	४२८
नसांपडे ऐसी कधीं ....	१०३७
नहों अविश्वासी तैसे....	९१८
नार्की तोंडीं वाहे रुधिर ....	३३१
नाचती विनोदें ....	१४४१
नाठवी तो स्वयें द्यावी आठवण	१०९३
नाटळे कधींही पंढरी । नका सागों	११२८
नातळोनियां नामरूपा ....	१३५०
नाना साधनें मंत्रतंत्र....	३४
नाना मतांतरे शब्दाच्या व्युत्पत्ति	१०९५
नानातर्के वीचार केला ....	११७४
नानामत मतांतरे ....	११८३
नाना अवतार धरिले जेणें ....	१२०९
नाना लोक धांवोनि येति ....	१२४५
नाम सांडुनी मुक्ति घेणें ....	५७७
नाम तारक हें श्रीहरी ....	८०४

नामचि एक विठोबाचें.....	८१९	नाहींचि केलें समाधान.....	३९१
नामचितनें गडली प्रीति.....	९२४	नाहीं घडली कमाई तैसी	३९२
नामधारक हरिचे दास.....	९३६	नाहीं भजनपूजन केलें	३९३
नामस्मरणेंचि श्रीहरी	११८६	नाहीं तुह्यापार्शी कवणेंविशीं	४२५
नामरूप नातळे ज्यासी	१२००	नाहीं लौकिकासीं काज	४९४
नामचि एक उचारिलें	१२१०	नाहीं उपेक्षिलें कोणा	४९५
नाम वाचि आठविलें	१३८४	नाहीं कोणा उपेक्षिलें	५२९
नामासाठीं वोपि शांती	१३५	नाहीं लौकिकासीं काम	५७९
नामाचेचि घोष	७६५	नाहीं कोणा उपेक्षिलें	६७२
नामापार्शीं भुक्तिमुक्ति	८०३	नाहीं संदेह करी हा पाठ	७७६
नामीं गोंवियली वाचा	३४३	नाहीं भिन्नत्व उरलें	८३७
नामें तुमची गाऊं मुखें	४४९	नाहीं तरी संत झकवित कोणा	९५५
नामेंचि तुमचीं आळवितां	५८३	नाहीं वारी पळमात्र घडी	१०४४
नामें आळवितां ओठीं	६७४	नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी	१०९६
नामें तुमचीं गाउनी छंदें	७८०	नाहीं विठोबाचें प्रेम	११२५
नामें तारिले पातकी	८११	नाहीं विश्वास जया गांठीं	११४८
नामें दोपी अजामिळ	८१८	नाहींचि उरला रिता	१३३७
नामेंचि पावन केली क्षिती	८२२	नाहीं ह्मणतां अवघें तेंचि	१३६४
नारद वैष्णवांचा शिरोमणि	७९३	नाहीं त्यां उरलें दुर्जेकृष्णेंविण	१४६२
नारद येउनी पंढरीयेसी	१२६७	निजभक्तांच आवडां	५८४
नारायणा तुमच्या चरणीं	१०२	निजध्यास लागला मनीं	७२६
नावडे ते जनादेवा	५	निज सायासें जोडुनी	८६१
नावडे आणिक	१९३	निजात्मप्रातीलागीं सार	७७८
नावडेपंढरि कथा करी दारोदारीं	११२७	निजानंद मुसावला	११७०
नाहीं तेंचि आणुनि ठेवी	७८	नित्य नूतन गाऊं गुण	५६७
नाहींचिया डाळमूळ	८८	नित्य श्रीहरीचे आठवितां गुण	१५५४
नाहीं ऐमें उणेंचि कोठें	१२९	नित्य नूतन तुह्या नवे	७०४
नाहीं उरविलें दुर्जे	१५१	नित्य वदनीं हरिचें नाम	७५४
नाहीं कोठें गोविला हेत	१७३	नित्य कथाश्रवणीं प्रीति	१०८५
नाहींचि तुह्यां भीडचाड	२७०	नित्य निरामय सागरीं	११६६
नाहीं माझा उरविला	३६१	नित्यानंद घोषें करितां	७८३



नित्यानंदाचिया घरा ....	२१०
नित्यानंदापुढें आनंद तो कोण १४८५	
निपुण ह्यणती हा अमुचा गुरु ३२१	
निरोप मागावया संत ....	६०१
निरंतर नाम वदनीं ....	४५२
निरंतर तुमच्या नामाचें स्मरण • ४७८	
निर्गुण निरामय संचलें.....	१३०१
निर्भय असा माझ्या वळें ....	५८९
निर्भीड बोलणें ज्याचें आपस्वार्थी ११३१	
निर्माणचि नाही त्याचें काय वर्णावें १३२८	
निर्विकार असोनि आत्मा ....	१३१०
निर्वैरता सर्वाभूर्ती.....	११०१
निवृत्तिनाथासी ठेविलें उन्मनीं ५०९	
निवेदिलें पायांपासी ....	५६१
निंदील कोणी मज तो निंदू ....	३९८
निःसीम भाव देखोनि हरी ....	३५१
निराश्रित वाटे, मनीं ....	१५५९
नीच कामीं न धरी लाज ....	६५९
नीच यातीसी संगती ....	११२०
नीत नवा प्रेमा कृपेचिया वळें ....	१३९२
नुठेचि मन वरुनियां ....	१६०
नुरवुनि आतां ठेलें चरणीं ....	१३७८
नेऊनियां वृळीजेणें घातट्यापाताळीं १२८९	
नेवों आह्मीं कदामुक्ति आणि मुक्ति ७६१	
नेटकेंचि देव उघडलें आजी ....	१३९६
नेणसी अक्हेरू तरि ....	४६२
नेणती ते आप पर.....	८३४
नेणा कांहीं तुझीं आपुलिया ....	४२०
नेणे आपुल्या हितावरी ....	१११९
नेणें मी परिहार.....	१४०४
णे काय पूर्वाजित ....	१६८

नेणोनि आप पर ....	१११६
नेणोनियां आत्महित ....	११४१
नेणोनि पारिखे.....	१३४८
नेत्र झांकविले ते हरि ....	२८३
नेदी त्या दूसरें लागो ....	७२३
नेदी करूं काज काम.....	७२७
नेमुनियां ठेविलें जेथें.....	११७५

## प

### तुक्याबंधु.

पत्र उचटिलें प्रयत्नं ....	९५
परमानंदा परम पुरुषोत्तम रामा ५९	
पवित्र मुदिन उत्तम दिवसदसरा ४१	
पूर्वीं पूर्वजांची गती ....	८२
पहापहा सांवळा कैसा धीटगे ४२	
पहा हो कळीचें महिमान ....	११

### निळोवा.

पडतांची तें वचन कार्नीं ∴ १४५२	
पतना न्यावे जिहीं दोपी ....	७९१
पदार्थ मात्र पाहों जातां ....	१७१
पदार्थ मात्रीं आठवे जरी ....	१३१८
परम सुखाचा मुकाळ.....	६७
परम कृपेचा सागर ....	५८५
परमविश्रांती पावली ....	६१४
परम कृपावंत हरी ....	७३०
परस्त्रीसंगें घडती दोष ....	९८१
परात्परा सच्चिदानंदा.....	९
परि तें कर्मवळोत्तरें ....	२१२
परि हा लावी वाटे श्रुतिचिये....	३४८
पशुमुखें वेदाच्याश्रुती.....	१२३
पशुपक्षीश्वापद याती ....	९३०

पशुपक्षी जीव श्वापद वनचरें....	१४११	पाहाणे पाहातें	....१३६७
पशुमुखें ज्ञानेश्वरें	.... ११६	पाहिजे तें समर्थी दिणें	.... ८५
षहा ज्याचें तयाची परी	....१२६०	पाहों गेलीये वो नंदाच्या नंदना	१५५२
पळावयान दिसे मार्ग	.... २८१	पाहोनियां आले ठाव	.... ८७६
प्रताप तुमचा आहेचि जैसा	.... ५४५	पाहोनियां सकळ मतांतरे	.... ८९४
प्रत्यक्ष जनीं जनार्दन	.... १०२०	पाहोनियां हरिकीर्तन	.... १०५२
प्रवृत्ति निवृत्तिचे आटुनियां भाग	१५६२	पाहोनि हरिकीर्तन	.... ११८२
प्रवेश राउळा भीतरी	.... ५९४	पाहों जातां देगणें तेंचि	.... १३६८
प्रसाद तुमचा लाघला आतां	.... ४०	पाहों जातां हा नदिसे	.... १५२५
प्राणिमात्र पर्वतातळीं	.... २९८	पाकुनियां लळे	.... ४६०
प्राणी प्राण अर्पे तेथें अर्पी	.... १०९४	पांडुरंगा दयाघना	.... ५६७
प्रेमभातें तुझां हातीं	.... ४५८	पांडुरंगा न पाहाती	.... ११५२
प्रेम देऊनी सरतें केलें	.... ५१०	पांडुरंगा तुमची लीला	.... १२६१
पाचारितां यावें बोळवितां	.... ४२६	पांडुरंगें सत्य केला अनुग्रह	.... १५६१
पाचारितां धावोनि यावें	.... ५१७	पांवा वानवी मोहरी	.... १२२७
पाचारितां पंढरीनाथा	.... १५६०	पिमाळळें श्वान डसेल भलत्या	.... ११२४
पाडुनि लग्नाच्या चेंडुवाच्या एका		पिंगा ह्याणिजे पिलंमोनि भिर	
घाणें	.... १५०३	भिरिभिरिन्याचे	.... १५०९
पाप तया नांव परदारगमन	.... ९८३	पुजूनियां पुंडलिकें	.... १००
पापासवें जिणें ज्याचें	.... ९८७	पुढारले विठ्ठल हरी	.... १२६५
पापी आणि दुराचारी	.... ६३६	पुढें ऋषीश्वरांची मांदी	.... २२२
पापें पूर्वज नरका जाती	.... ९८२	पुढें गाईचीं गिळारें	.... २७९
पायापार्शी जीव । ठेवियला	.... ३६३	पुढें जाणवेल हें पहातां	.... १०७५
पार्यी लीन होतां निळा	.... १३२	पुण्य पावन त्यांची वाणी	.... ९०५
पावळे ते झाले सुखी	.... ९३५	पुन्हां पेहरंन्याच्या मुखें गे गाई	
पावलें प्रसाद इच्छा केली तैसी	.... १३०६	हरी मुखें	.... १५१९
पावळे ब्राह्मण अलकापुरासी	.... १४७३	पुरातन मी शरणांगत	.... ९३२
पावो माझी हेचि सेवा	.... ३४१	पुष्पवतीच्या संगर्मा	.... १२२६
पासुनि तुझां नवजें दुरी	.... १४४५	पुस क्षेम भक्तांलागीं	.... ५९६
पाहावीं पाउलें नयनीं हेंचि आर्त	३८३	पुंडलीक पूजा करी	.... ६२६
पाहा भूवैकुण्ठ पंढरी	.... १२१२	पुंडलीक ह्यागे देवा	.... ६२७

पुंडलीक ह्मणे हरी ....	.... १२३३
पुंडलीक पांडुरंग ....	.... १२३८
पुंडलीकें शेत केलें ....	.... १२४४
पुंडलीकें पिकविलें ....	.... १२४८
पुंडलीकें आणिला घरा ....	.... १२७२
पूतना ह्मणे भुकेला कान्हा ....	.... २०६
पूर्ण कृपा झाली तया....	.... ६९७
पूर्ण केला पूर्ण केला ....	.... ९४८
पूर्णापासुनि झाले आख ....	.... ११४६
पूर्वार्जित होतें पुण्य ....	.... ४४
पूर्वाल कथा अनुसंधान ....	.... २४९
पेहरंब्याचे सोईगे सारविसी भुई	१९१७
पोटीचेंचि परी नेणतें बाळ ....	.... ९४३
पोसणाचि परी आवडला ....	.... ६६९
पंढरपुरीं ज्ञानेश्वरीं ....	.... ३९६
पंढरीये अनुष्ठान केलें चंद्रें ....	.... ३९८
पंढरिहुनी गांवां जातां ....	.... ६०३
पंढरिये केला वास ....	.... १२३९
पंढरपुरा जाऊं चत्रा ....	.... १२९१
पंढरिये पांडुरंग ....	.... १२७९

## फ

### निळोबा

फळलें तया जन्मांतर....	.... ११०४
फिराविसी मान तरी पिंग्याचें	
महिमान ....	.... १९०८
फुटलें धरण आला लोंढा ....	.... ३८
कुंकिसी जगा गडिगे तरी घालीं	
फुगडी ....	.... १९११

## ब

### तुकयाबंधु कान्होबा

बरवा बरवा बरवारे देवा तूं....	१८
बरारे निर्गुणा नष्टनारायणा ....	६८
बरा जाणतोसी धर्मनीति ....	८४
बहु बोलणें नये कामा ....	९०

### निळोबा

बरवा ओढवला हा रंग....	.... ८२६
बरवी आजि हे जोडी झाली ....	१४१२
बरवीं हीं गुंतलीं आपुल्या वचनें	१४७९
बरा केला अंगीकार ....	.. १४०९
बरें जाणवलें मग । करी ..	४७०
बरें होणार ते झाली माझी ..	७०१
बरें झालें शरण गेलों....	.. ९४३
बहुत अवतार घेतलीं सोंगें ..	९६
बहुतें आळिकरें । इनें....	.. ४७४
बहुतां देऊनी अभयदानें ..	९०८
बहुतां दिवसां भेटी आलों .	९१८
बहुतां येणें नागविलें ....	.. ७१९
बहुत भाग्यें भूमंडळा....	.. ९१२
बहुत याचक सांभाळिले .	११९७
बहुरूपि हा एकला ....	.. १३३४
ब्रह्म आणि गोवळपणें .	९२
ब्रह्मसंपत्ति वरी तया....	.. ९३९
ब्रह्मानंदा भरणी आली .	१३०
ब्रह्मा विचार करी मनीं .	२३७
ब्रह्मादिकां न लभे तुमचें .	४२९
ब्रह्मानंद मुसावला ....	.. १०८४
ब्रह्मानंदें गर्जे वाणी ....	.. १४१६
ब्रह्मीभत होते काया ....	.. ७४१

ब्राह्मण सोंवळाचि सर्वकाळ .... १३४५	भक्त पूजिती भगवंता .... ६१९
बाप बंधु वेगळा करूनि .... ९८९	भक्त देवालागीं झुरे .... ६२३
बीजा पोटी महातरू .... ११९९	भक्त द्वेषार्ची उत्तरें .... ६३३
बुद्धि जिहीं अढळ केली .... ७३	भक्त करिती तैसा होय .... ६५३
बुद्धिसि निश्चय नाही साचा .... १३२१	भक्त ह्मणती अहो देवा .... ६८९
बैसला तोचि माझिये ध्यानीं .... १७५	भक्त हांका ऐकावया .... ७२८
बैसलें आसनीं .... १९२	भक्त उत्तीर्णत्वालागीं .... १२०१
बैसला तो ध्यानीं मनीं .... १९८	भक्त कृपाकू माउली .... १२०४
बैसला होता पाटावरी .... २१३	भक्त देखोनियां श्रीहरी .... १२३४
बैसवुनि आले गोधनें आवरी .... १४३५	भक्त आवडी ऐसें रूप .... १२७६
बोलविला बोलें वेद .... १५	भक्तांचिया गांवा आला .... ६०५
बोलणें त्याचें तें निःशब्द .... ८५३	भक्तांलागीं पुढारला .... ६१५
बोलणें परमार्थ .... ११३९	भक्तांचिया घरा आला .... ६१६
बोलती बोलणें चालती चालणें १४५८	भक्तांचिये मनीं जैसें .... ६५४
बोलती चालती देखती ऐकती १४६०	भक्तांचिया मनोभावा .... ६५७
बोलाविल्या वांचुनि आला .... १३०४	भक्तांघरींचें करीन काम .... ६८०
बोलिलों तें तुझां उणें .... ५२३	भक्तांवीण देवा कोणा .... ६८१
बोलिलों तें क्षमा करा .... ५९३	भक्तांवीण देवालागीं .... ६८२
बोलिले शब्द निश्चयाचे .... ८७४	भक्तांचि साठीं रूपें धरी .... ६९५
बोलां जातां वचनाक्षरें .... १५०	भक्तांचिये भुके .... ७३४

## भ

### तुक्याबंधु-कान्होबा

भुक्तिमुक्ति तुझे जळो ब्रह्मज्ञान ७०

### निळोबा

भक्त भावांच्या संपत्ति .... ७५	भक्ती देवाते पूजिलें .... ६२०
भक्तस्तवनें जें जें करिती .... १३६	भक्तीं आराधितां देव .... ६९३
भक्त प्रिये येवो आई .... ४५५	भलतेवेळे भलतांचि करी .... १११७
भक्त सेवेच्या उपकारें .... ५९८	भवसिंधु तरावया .... १००९
भक्त पहावया तांतडी .... ६०९	भवरोगे जे पीडले लोक .... १०५९
भक्त देव देवतार्चन .... ६१८	भवसिंधु त्यां पायवाट .... ९२३

भवाब्धीचें सखोल पाणी ....	४३६
भ्याला देव देखोनि भक्तां ....	७५६
भाग्य माझें उभें ठेलें ....	१६६
भाग्यहीन द्राड तथा बुद्धि ....	१०१२
भाग्याची उजीरी ....	८६०
भाग्याचे ते नारीनर ....	१२३१
भाग्यें जोडे सत्संगती....	९९५
भावभक्ति विलासिया ....	९२१
भाव भक्तिचीया प्रीति जेवविला	१९४४
भाव भक्तीचा भूकेला ....	६१०
भाव शुद्ध तरी ....	७२२
भावभक्ती भाग्यवंत ....	९९०
भाविकाचा मनोभाव ....	८१
भाविकाचें अवघेंचि गोड ....	३९२
भाविकांची उत्तम जाती ....	१०८१
भाविक गोवळ ....	१४९१
भावे पाचारितां त्रिष्टल....	७३३
भावे ओजावली भूमिका ....	९९८
भावे आळवितां देवा ....	१३७९
भिन्न दावूनियां एक ....	६२४
भीड भाड जाय उडोनी लौकिक	९८५
भुक्तिमुक्तीचें माहेर ....	१२३५
भुंकोनियां उठी । श्वान लागे....	१११५
भूर्ती भगवंत देखिला ....	८४१
भूर्ती भूतात्मा देखतां ....	८५२
भूर्ती उपद्रव दीधला ....	१०६९
भेटवाल पंढरीनाथ ....	९७५
भेटावया भक्तजनां ....	६२९
भेटी गेला पुंडलिका ....	१२६३
भेदचि याचा नये हाता ....	१३१३
भोग्यातन शरीर माझें ....	४३१

भोळा भाव माझा । जाणा .	३६५
भोळा माझा पंढरिनाथ .	७४४
भोळा देव दाखविला....	९१७

## म

### तुक्यावंधु कान्होबा

मत्स्य कूर्म शेषा कोणाचा आधार	४
मन उताविळ....	१५
मनुराजा एक देह पुरी ....	४३
मरोनि जाईन गुण नामावरुनी....	६
ह्मणसी दावीन अवस्था ....	१६
मार्गे असतासि कळला ....	८७
माझ्या भावें केली जोडी ....	९६
मायझवा खर गाढवाचें बीज....	३
मायत्राप निमारुयावरी....	८१
मुख्य आहे आह्मां मातेचा पटंगा	७१
मूळस्थान ज्यांचें गोमतीचे तीरी	६७

### भागुबाई

मीरे अपराधी मोठी ....	१
-----------------------	---

### निळोबा

मग बोले मंजुळा उत्तरी ....	१९८
मग चरणीं कवळुनियां करतळें	२०१
मग वस्त्रें देउनि गौरविला ....	२११
मग ह्मणती अवध्याजणी ....	२१८
मग ओंवाळुनियां मृत्तिका ....	२२५
मग ह्मणे गिळिले गोप ....	२३२
मग हांसोमनि बोलिजे कृष्णें ....	२३३
मग धांवोनियां यशोदा ....	२५२
मग त्या मिळोनियां सकळ जनीं	२६२
मग बैसवुनियां पाटावरी ....	२६५
मग लाउनी सिंकियाचा हरी ....	२७१

मग पाय ठेउनि खांदिये वरी....	२८९	ह्यणवी कामारी ....	७७०
मग पाचारुनियां प्रांतवासी ....	२९१	ह्यणती ज्यातें परात्पर ....	१२०२
मग सांगे गडियां मुजाणा ....	२९३	म्हणसी कडव सांगे मायचिया १५२२	
मग ह्यणे गडियां आपण ....	२९७	म्हणे ना गौळणीचिया रागें ....	२७७
मग तो उतरुनियां गिरी ....	३००	म्हणे मी येईन तुम्हांसवें ....	५९७
मग सांगे गुह्य गोष्टी ....	३०९	ह्यणोनियां तेथें उगाचि उभा....	२९८
मग लेइले दिव्य अलंकार ....	३१३	ह्यणोनि याचिया श्रवणें पाठें....	२९
मग हळुचि बोले अमृतवाणी ....	४४७	ह्यणोनियां विटलें मन ....	३७६
मच्छ कच्छ वराह झाला ....	६४	ह्यणोनियां संतजना ....	९४६
मच्छ कूर्म वराह झाला ....	१२९३	ह्यणोनियां शब्द न पवेचि तत्वता १३६९	
मज तों माझें न कळेचि हित....	११७	ह्येसवेलि देतांसेली होसि कासाविस १४९४	
मज हि भीड नुछंघवे....	५९९	ह्येसीपुत्रामुखें बोलवणें श्रुति ....	८६७
मज तों सांभाळिलें सैंतीं ....	१०७६	मागण्याची न करूं गोष्टी ....	४९७
मध्यें परमात्मा श्रीहरी ....	२३५	मागें ऐकिले पवाडे याचे ....	८४
मन माझें बैसलें ध्यानीं ....	५५	मागें पुढें अवघा हरी....	३५०
मनिचा माझीये संबंघ तुटला ....	१५५३	मागें उदंड साधनें केलीं ....	३७५
मस्तक माझा पायांवरी ....	९३३	मागें उदंड जोडी केली. ....	४९९
मस्तक माझा पायांवरी ....	९७१	मागें पाळिलीं पोसिलीं ....	५३४
महर्षी देव स्तविती ज्यातें ....	५३१	मागें पुढें उभा राहे ....	६९४
महर्षि सिद्धसनकादिक ....	१२८२	मागें तुझी वांटिलें लोकां ....	१२८१
महा सुखा पारणें होय ....	१६२	मागें बहुतांसी वांटिलें....	१३८०
महा वैरी निरदाळिला ....	१२८	माझा विठो नव्हेचि तैसा ....	६३
महिमा अद्भुतची पाहतां ....	९८	माझा बोल खरा चाल खरा ....	११५३
महिमा याचा चतुर्मुखा ....	१२४९	माझ्या मीपणाचा करोनिफराळ १५४३	
ह्यणती कृष्ण आवडे कैसा ....	२६३	माझीये वाचेसि नाही धीर ....	३
ह्यणती दसवंतीये देख देख ....	२७३	माझीये मनीं विश्रांती वाटे ....	१३९
ह्यणती आजि वांचलीं जीवें ....	२८४	माझीये मनींचा फिटला वेहो ....	१६४
ह्यणती पाठवावा अक्रूर ....	३०५	माझीये मनीं बैसला हरी ....	१७४
ह्यणती नका नको जाऊं ....	३११	माझिया भावाचें खंडण ....	३७७
ह्यणउनि तुझां नित्य आठविती ६४६		माझिया मनें धरिला विश्वास ....	५०६
ह्यणवितें शरणागत ....	६८८	माझिया मनास समाधान ....	५५२







## ल

## तुकयाबंधु.

लखलखिलें सुतेज माझिया .... १८०

## निळोबा

लगोरिया मांडुनि पोर वांटिसील	१९०४
लटक्या भूताची लटकी	.... ४१७
लखेभाजी उत्पन्न एक	.... १३२९
लाज वाटे जीव करी तळमळ	.... ३८९
लाजविली सेवा लाज	.... ७०३
लाजोनियां समाधीमुख	.... ७७३
लाम अथवा हानी	.... ७०२
लाडुचाई साठी बळकाविसी भावा	७३
लुगळ्या नांव चंद्रकळा	.... १०२१
लेवाविले अलंकार	.... ६६७
लोक सकळही बाहेरी येती	.... २९९
लोढा आला सास्विकांचा	.... ८०९
लोभियानें धन केलें भूमी	.... ४१८
लोहा लागतां सुवर्ण	.... ६०

## तुकयाबंधु

न्यापिलें सर्वत्र	.... १९
विठळारे तुझे वर्णितां गुणवाद	.... १७

## निळोबा

वजनींही नव्हे उणें	.... ११६३
वत्सें वत्स पवनांतरी	.... २४९
वदन निमासुरें कडावरीकड	.... १९४१
वदविली अरुष वाणी	.... ११२
वदवी असत्याची वाणी	.... ११२२
वरी तुकीयांचें धूमर	.... १२२९

वर्णितां चारित्रें न पुरे धणी	.... ९९७
वर्णितां महिमा तो अगाध	.... ३९९
वर्माचाचि स्पर्श करी	.... ११२३
वसवुनियां चराचर	.... ११८४
वसती पायांपाशी	.... १२८४
वस्तुचा जो स्वभाव गुण	.... ९९
वळत्या आह्मासी पाठवी	.... १४३७
वसुदेव देवकीचिये उदरी	.... १९७
वाउग्या खटपटा नावडुती तैशा	९९४
वाचा गुणीं लाचावली	.... १९६३
वाचा नामसंकीर्तनी	.... ९२०
वाचा वेधली हरिकीर्तनी	.... ७४९
वाचे उच्चारिलें नाम	.... १४८
वाचे शब्द असत्याचे	.... १०२९
वाचे बोलविलें देवें	.... १११२
वाचेतें वदवी रसनेतें चाखवी	१३६६
वांटी कवळ श्रीहारि हातें	.... १२७०
वांटुनियां गडी चेंदु मांडियली	१९०६
वामचरणीं वाहे नीर	.... १९८
वायां संतांचीही बोली	.... ७१३
वारकरी संत पंढरीस जाती	.... १३०९
वाळिलें जें पंढरीनाथें	.... ११९१
विजयध्वज उभारला	.... ४३९
विटिया दांडू मांडितो खेळा	.... १४२४
विटीदांडू भळारे तरीचमारी टोला	१९०९
विटेवरी कैवल्यगाभा	.... ११४७
विठल नामाचा प्रताप	.... ८०८
विठल नामें वाहे टाळी	.... ८४६
विठल विठल वदतां वाणी	.... ९९८
विठल नाही ज्या ठाउका	.... ११९४
विठल मूर्ती पाहतां दिठी	.... ११७२

विठ्ठल विठ्ठल ह्यणोनि छंदें ....	११८०
विठ्ठल केषों मार्गें पुढें....	१२४३
विठ्ठल विठ्ठल ह्यणतां वाचे ....	१२७३
विठ्ठल नामें विठ्ठल झाले ....	१३८३
विठ्ठो लावण्याची राशी ....	१४१
विठ्ठोचा विठ्ठोचा नामोच्चार गोड ....	७८६
विठ्ठोजी रूपेचा सागर ....	११९०
विद्यामानें गर्वताठा....	१०२६
विनवूनियां विठ्ठल देवा ....	९४२
विनंति माझी एकी ऐका ....	१२९०
वियोगाच्या दुःखें ....	४९९
विश्व अवघें मायाभास ....	१३९९
विश्वास माझा जतन करा ....	९१४
विश्वास अंतरीचा जाणोनी ....	९९६
विश्वास याचा न वाटे जया ....	१०४७
विश्वासी ते ऐकतां कार्नी ....	१४९०
विंचु नागी विष धरी....	१०३०
वीज पडें गगन गडाडी ....	९२
वेडा नव्हे मुका चतुर शहाणा ....	१३९३
वेडें वांकुडें बोलिलें ....	६२९
वेणुनादीं लाभे काळा ....	१२९६
वेणु वाजवित यमुनेच्या तटी ....	१४८१
वेद वक्ता नारायण ....	८
वेद शोधितां शिणळे ....	११६७
वैराग्याचा मेरू तो गोरानुंभार ....	६४२
वैष्णव वसती जये स्थळीं ....	८७८
वीनमो सिद्धासी नमस्कार ....	१४७३
वीरसोनियां भक्तांसाठीं ....	६११
वोवाळूनियां सांडीन काया ....	४१
वंदुनि तुकया सद्गुरूचे चरण....	१०६०
व्यापूनियां टायां ठावो ....	१४०१

व्युत्पत्तीचें ज्ञान ....	११३६
---------------------------	------

## श

### निळोबा

शकटामुर काळयामी ....	९९
शहाणे तेचि परस्त्री पाशीं ....	९९२
शिमें काहाळा मोहरी पांवे ....	१४४७
शिपी सोनार चांभार....	८१२
शुक प्रल्हाद हरिच्या नामें ....	८१९
शुकादिकांचिये हृदयांचें ध्यान ....	१४८२
शुद्ध सत्व कैचा गांठी ....	४३७
शुद्ध सात्वीकी ब्राह्मण ....	१३४६
शृंगें पसरिलें जेंमें शूळ ....	२४७
शेवे लागीं शेवक झालें ....	१६
शोकार्णवीं पडिलें मन ....	३९९
शोधूनियां आले संत ....	९१९
शोधुनि अन्वय वंशुवंशावळी....	१९६७
शोपिली पूतना ....	१२९२
श्रवण कथेचें सादर ....	८१०
श्रवणीं कुंडलें दाळ देती ....	१२९९
श्रीकृष्ण विचरे कुंजवनीं ....	१११
श्रीकृष्ण सांडुनि जातांचि दुरी ....	२००
श्रीकृष्ण स्वरूपा वेधल्या नारी ....	१४९७
श्रीहरीच्या संकीर्तनें ....	८४७
श्रुति देवाच्या कणिया खाणें....	६९८
श्रोते वक्ते होती सुखी ....	११३

## स

### तुकयाबंधु

सकुमार मुखकमळ निज सार ....	६०
सख्यत्वासि गेठें करीत सद्यगी ....	६३

सांहुनि वैकुंठ.... १३  
 सुंदर मुख साजिरे ४०

**भागुवाई**

साधूचा संग धरिरे .... २

**निळोवा**

सकळही संत आराधिती .... १०१  
 सकळ मंत्रावरिष्ठ सार .... ८०६  
 सकळ मंत्रामाजी मंत्र उत्तम .... ८२८  
 सकळमाधना वरिष्ठ सार .... १०६६  
 सकळा मंगळाचें धाम .... ११७७  
 सकळांचिया नेत्रें तुझां सर्वही  
 देखणें .... १३७९  
 सकुमार साजिरे ठाण .... १६९  
 सकुमार सुंदर .... ११८८  
 सगुण स्वरूप तुमचें हरी .... १३०८  
 सगुण निर्गुण कल्पनेचा भास १३७३  
 सत्य आणि मिथ्या जाणा .... ४८०  
 सत्यभोळा देवकृपेचा सागर .... ६६४  
 सत्यामाठी माझी चाकी .... १२२८  
 सत्याक्षरे माझी वाणी .... १३९४  
 सहजित झाले कंठ .... ६०२  
 सहुरु कृपा वोळगे तथा .... ९४१  
 सा सेवकाचा सुकाळ .... ६९  
 सा सेवकाचां लाड .... १९६४  
 साचा हा धाळा सदाचा भुकेला १३३०  
 सकादिक ह्यणती देवा .... १२६४  
 न अहोरात्र होता .... २९०  
 भे कंस सिंहामनी .... ३३२  
 यथो वरी काम करितां हातीं १०११  
 नान नीट दोनी अंगें पोरा खेळे १४९७

समोर सदा सर्वांकडे .... १३७२  
 सये आनंदाचा अवचित आळा १९३३  
 सरळिया खेळा गे ह्यणती १९२३  
 सर्पे मुखीच धरिलें विष .... १०२८  
 सर्व काळ तुमच्या पर्दी .... १०९  
 सर्वस्वें उदार.... १३७  
 सर्व काळ तेंचि वाटे .... १८८  
 सर्व काळ चित्त ठाई .... ४४४  
 सर्व गुणी गुणमंडितां .... ४९३  
 सर्व काळ खती वाटे .... ४९४  
 सर्वज्ञ सर्वदां तुझी सर्व साक्षी ४८१  
 सर्वकाळ जागवीन .... ९४७  
 सर्वकाळीं एकात्मना .... ८४२  
 सर्वनीयें चहूं भागें .... १२१४  
 सर्वातरी वास याचा .... ११९  
 सर्वांमाजी गगन आहे.... १३६३  
 सर्वां असतां सर्वपणें.... ११४४  
 सहजचि तुमचीं वंदिलीं पाउलें १९६६  
 सहजची नाम आलें वाचे .... ७७४  
 सहजची होतो उभा.... ८८६  
 सहजची घरींहुनियां यावें .... ११९४  
 सहज गेलों पंढरपुरा .... १२४१  
 स्फूर्ती माझी चेतविली.... २  
 स्नेह सरतां जैसा दीप.... २०८  
 स्वामि देखिलें तें जाग्रीतये नाही १०३२  
 स्वामी एक ह्यणवी दास .... ९९१  
 सारुनि अवधीच मनांतरे .... ९१४  
 सार्थकाचाऐसा काळ.... १०४९  
 सांगतां महिमा पंढरिचा .... ६६०  
 सांगतां आतां न वाटे खरें .... १००८  
 सांगती एक करिती एक .... १०२४

सांगतों हें मनीं धरा ....	.... ७१३०	मुना कुमरी आमुचे घरीं ....	.... २१९
सांगवें उगऊनी नकळे तयासी	४८५	मुफळ जिणें हरिच्या भजनें ....	.... ४७७
सांगितलें वर्म एवढेंचि करीं ....	.... १०६५	मुहास्य वदन तुटती तारे ....	.... १४०
सांगितलें संतजनीं ....	.... १०७२	सुरवर इच्छा करिती त्यांची ....	.... ९४५
सांगितला धरिती गोठी ....	.... १४५४	सुरदास आंघळा पंजाबी ब्राम्हण	६४५
सांगेन तेंहि धरा अवघे मनीं ....	.... ९८०	सुरकाडी बैसोनि खोडी चढसी	१४९५
सांगेन खून परि हें नकळे ....	.... १०३२	सुंदर उटी मलयागरें ....	.... १२५७
सांगों जातां शब्दचिविरें ....	.... १६३	सूर्य विटला प्रकाशासी ....	.... ५८
सांगों जातां नकळे वाचा ....	.... ७९८	सूर्य प्रकाशाचा नेणेचि महिमा	४२२
सांगों नवरस लक्षण ....	.... १४७१	सूर्य न देखे अंधःकारा ....	.... ८९५
सांडीयलें बाळा ....	.... ४६६	सेल दिल्लीमागा ऐसी ....	.... ४५०
सांडुनि गुणदोषाची मात ....	.... ८९७	सेवकाचि परि स्थापिला पर्दी ....	.... ५४४
सांपडली वाट आम्हां वैकुंठाची	८८५	स्नेह सरतां जैसा दिप ....	.... २०८
सांपडली हे मुगमवाट ....	.... ९०४	सैध दाटलीं अक्षरें ....	.... १२८
सांपडला ठेवा आतां पात्र ....	.... ११६०	सोडविलीं ऐसीं बहुतें आयकें ....	.... ४८७
सांभाळिलें बहुतां ऐकिली ....	.... ३८८	सोडुनि तया न वचे दुरी ....	.... ५९०
सिंधुननया सेवितां पाय ....	.... १०६	सोडोनियां चाती पोनीं ....	.... ९५९
सीतबुंद प्राप्त ज्यासी ....	.... १२६९	सोनें असे सोनेपणें ....	.... १०३३
सुकाळ झाला नारीनरां ....	.... ११९३	सोयरा श्रीहरि ....	.... ९१
सुकृताचा होतां सांठा ....	.... १४६	सोरत आलों तुमच्या नामें ....	.... ४००
सुखवाटे परि हें दुःख भोगवी	१००७	सोंवळ्या नांव क्षीरसागर ....	.... १०२३
स्थिरावल्या वृत्ति पांगुळला प्राण	१५६५	सोहळा तो देखोनियां ....	.... १०५३
सुखानंदाची राणीव ....	.... १०३६	संचित प्रालब्ध क्रियमाण ....	.... १०७०
सुखाचीच ओतली ....	.... ८४५	संत कृपा वरदवळें ....	.... १२
सुखी केलें सुखी केलें ....	.... ८६३	संत गाती सनकादिक ....	.... १०७
सुखीं सांठविलें सुख ....	.... ३९	संत वचनें खरीं होतीं ....	.... ५३५
सुखें जन्मांतरें घेऊं ....	.... ५८२	संत रूपें तुम्हीचि धरा ....	.... ६३७
सुखें भिक्षा मागोन खावें ....	.... ८००	संत एकांती बैसले ....	.... ८०७
सुखें करावें भोजन ....	.... ११०५	संत ऐकती निवाडे ....	.... ८२७
सुदर्शन धरिलें शिरीं ....	.... १२९९	संत संगें हरे पाप ....	.... ९३८
सुदिन होय साधकांसी ....	.... ८७२	संत कृपा त्यांसीचि फळे ....	.... ९५१

संत वॉरें आलें बरी ....	... ९९२	हरिकीर्तनाच्या योगें ....	.... ८८०
संत आज्ञा सादवित ....	... १०३९	हरिच्या नामें हरिचे दास ....	.... ९०१
संत कैसेनि भेटती ....	.. १०७९	हरिच्या पढोनि नामावळी ....	.... ८०२
संत प्रसाद लावले ....	.. १०८२	हरिच्या भजनें हरिचे भक्त ....	.... ९०३
संत भेटाचें आरत ....	... १२०३	हरिच्या भजनें हरिचे जन ....	.... ९०८
संत सनकादिक देव ....	.. १२२२	हरि भक्तीच्या जाणोनि नीति....	.... ९१३
संत येताति सनकादिक	.. १२९२	हरिच्या पायीं विश्वासले ....	.... १४९३
संतांपासी अपार सुख....	.. ८७९	हरिवीण आहे कोण ....	.... १३०१
संतांचा वास जये स्थळीं	.. ८८१	हरुनियां ध्यावें चित्त ....	.... ७१८
संतांपासीं आर्त याचें....	.. ८९०	हागे पहा इटे उभा ....	.... १३०३
संतां ऐसा उदार एक	. ९११	हाचे उपाव सुगम सार ....	.... १०१६
संतांचिया समागमें ....	. ९२८	हात पाय इंद्रियें मिळोनि मेळा	१३६५
संती सांगितलें मज ....	. ११	हातीं चक्र सुदर्शन ....	.... ९५
संती जया हातीं धरिलें	. ९६४	हातीं घेतला चिताक ....	.... १५२६
संती केला अंगी कार	. ९६५	हा तो तुमचा सहज गुण	.... ५४८
संती ठेविलें निश्चळ ठाई	. ९६६	हिंडवितां देश ....	.... ११६१
संतोष तरूचें हें फळ....	.. १०५८	हेचि चिता दिवस रातीं	.... ४३३
संवर्तक वर्षेळ जळ धारें	.... २९६	हेचि परमार्थाचें सार ....	.... ७७७

## ह

### तुक्याबंधु कान्होबा

हम उदास तिन्हके मुना हो ....	२६
हळू हळू जाड होत चालिलें	९४

### निळोबा

हरावया कलिचे दोष ....	.... ८७३
हरिरूप ध्यानी हरि नाम ....	.... ७५२
हरिचें नामचि एक पुरे ....	.... ७६४
हरिचें मनोहर कीर्तन....	.... ३१
हरिच्या पढोनियां नामावळी ....	.... ८०२
हरिची कथा अमृत रस ....	.... ८२१
हरिभक्त माझे शिबळग सांगाती	८६४

हेचि त्याचें नित्य काम ....	.... ८७७
हेचि आम्हांसी गुरुगम्य ....	.... ३३
हे देखोनियां गोवळ ....	.... २४८
होईल अंगी बळ तरी ....	.... ११३२
होऊनियां निश्चळ ....	.... १४०७
होऊनियां तेचि राहिले निवांत	१३७०
होतां रुपा तुझी पशु बोले वेद	१४७८
होतें तैसें पायीं केले निवेदन	.... १५६८
होतें पूर्वीजित उत्तम संग्रहीं	.... ७४०
होत लेऊनियां आर्तिचें अंजन	१५३५
होत बहुत दिवस आर्त वागवित	१५३६
होय अंतरीं पालट ....	.... १००१
होवोनियां निश्चळ ....	.... १४०७

तुकारामबावांच्या शिष्यांच्या

## अभंगांची गाथा.

तुक्याबंधु कान्होबा यांचे अभंग.

स्फुट अभंग.

॥ १ ॥ काम क्रोध अहंकार नको देही । आशा तृष्णा माया लज्जा  
चिंता कांहीं ॥ वास पंढरीचा मदा देई । आणीक दुजें मागणें तुज  
नाहीं ॥ १ ॥ देई दान हरि मज कृपा देई दान । नासीं तिमिर दाखवीं  
चरण ॥ आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षुं आळिया झरण ॥ २ ॥ नाम  
अखंड त्दंदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण जागृति स्वप्नी ॥ संतम-  
मागम ऐसा दे लावुनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥ ३ ॥ पंथ-  
पुरिंचा रविमुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता । नाहीं  
आडताळा त्रैलोक्यामाजी सरता । विनवी तुक्याबंधु चरणीं ठेवूनि माथा  
॥ ४ ॥

॥ २ ॥ तटाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर  
लाहान नेणे ॥ १ ॥ परी त्या विशेष मनुष्य होऊनि । करी खंड  
मान वडिलांचा ॥ २ ॥ बेरसा गाढव माय ना वहीण । भुंके चवीविण  
भलतेंचि ॥ ३ ॥ तुक्याबंधु ह्मणे वोकड मातले । विचारी आपुले तोंडीं  
मुते ॥ ४ ॥

॥ ३ ॥ मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥ १ ॥  
अपमानिलें जेणें श्रेष्ठार्चें वचन । तेचि त्याची खुण ओळखावी ॥ २ ॥  
मद्यपी तो पुरा अधम यातीचा । तया उपदेशाचा राग वांया ॥ ३ ॥ तुक-  
याबंधु ह्मणे पिसाळलें मुनें । आप पर तेणें न विचारावें ॥ ४ ॥

॥ ४ ॥ मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथिवीचा भार वाहावया  
॥ १ ॥ काय धाक आह्मां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी  
॥ २ ॥ शंख चक्र गदा आयुधें अपार । वागवितो भार भक्तांसाठीं ॥ ३ ॥  
पांडवां जोहरी राखिलें कुमरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥ ४ ॥

॥ ५ ॥ राम ह्यणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥ १ ॥  
राम ह्यणतां कर्म तुटेल भववर्धन । नये श्रम शीण स्वप्नास ही ॥ २ ॥ राम  
ह्यणतां जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥ ३ ॥ राम  
ह्यणतां यम शरणागत वापुडें । आढळपद पुढें काय तेथें ॥ ४ ॥ राम  
ह्यणतां धर्म घडती सकल । तिमिरपडळ नासे हेळा ॥ ५ ॥ राम ह्यणतां  
ह्यणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥ ६ ॥

॥ ६ ॥ मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायवापा  
॥ १ ॥ चुकविलीं दुःखें मायेला वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें  
॥ २ ॥ केली कांया तनु हिंवसी शीतळ । चिंता तळमळ नाहीं ऐसी ॥ ३ ॥  
काळें तोंड काळ करूनि राहिले । भूतमात्र झाले सज्जनसखे ॥ ४ ॥ तुकया-  
बंधु ह्यणे अवघ्या दश दिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥ ५ ॥

॥ ७ ॥ आतां मागतों तें ऐक नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां  
॥ १ ॥ असां दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन  
टाकीं परती ॥ २ ॥ मातेचिया परी देखती परनारी । ठेवीं नेत्र तरी नाहीं  
तरि नको ॥ ३ ॥ तरी वरें कांटाळा करिती निदास्तुतीचा । नाहीं तरि  
कानांचा ही देख प्रेत्न ॥ ४ ॥ सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि एक ।  
राखावीं पृथक तोडोनि भ्रम ॥ ५ ॥ तुकयाबंधु ह्यणे तेचि वाट प्राणां ।  
पढतां नारायणा विसर तुझा ॥ ६ ॥

॥ ८ ॥ नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मस्थिती जाणीतली  
॥ १ ॥ परउपकारी वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मस्थिती जाणीतली  
॥ २ ॥ द्वैताद्वैतभाव नाहीं जया चिर्ती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥ ३ ॥  
जयाचिये वाचे नये निदास्तुती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥ ४ ॥  
उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ति मानव तो ॥ ५ ॥  
तुकयाबंधु ह्यणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥ ६ ॥

॥ ९ ॥ चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळी-  
मध्ये देखा ॥ १ ॥ उत्पात्ति संहार करिता जो पाळण । तो नंदा नंदन ह्यण-

वीतसे ॥ २ ॥ असुर तोडरी दैसांचा काळ । झाला द्वारपाळ बळीचा तो  
 ॥ ३ ॥ लक्ष्मीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्टकवळा पसरी मुख  
 ॥ ४ ॥ तुकयाबंधु ह्यणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा  
 ॥ ५ ॥

॥ १० ॥ कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोंहातीं ॥ जाहाज  
 पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥ १ ॥ भलां रे पुंडलिका भला । महिमा  
 नव जाये वर्णिला ॥ दगा देउनि अवघियांला । सांठविलें अविनाश  
 ॥ २ ॥ केले एके घरीं केणें । भरलीं मदोदित दुकानें ॥ दुमदुमिलीं  
 मुखानें । हे भाग्याची पंढरी ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्यणे किल्ल्या । संतांचे हातीं  
 दिल्या ॥ आंगावेगळें आपुल्या । टाकुनि झाला महिमान ॥ ४ ॥

॥ ११ ॥ पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन ॥ पापा  
 देती अनुमोदन । करिती हेळण संतांचें ॥ १ ॥ ऐमें अधर्माचें बळ । लोक  
 झकविले सकळ ॥ केले धर्माचें निर्मूल । प्रलयकाळ आरंभला ॥ २ ॥  
 थोर या युगाचें आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार ॥ सांडूनियां द्विजवर ।  
 दावलपीर स्मरताती ॥ ३ ॥ ऐसे यथार्थाचे अनर्थ । झाला बुडाला पर-  
 मार्थ ॥ नाही झाली ऐसी नीत । हा हा भूत पातलें ॥ ४ ॥ शांति क्षमा  
 दया । भाव भक्ति सत्क्रिया ॥ ठाव नाही सांगावया । मत्वधैर्य भंगिलें  
 ॥ ५ ॥ राहिले वर्णाश्रमधर्म । अन्योन्य विचरती कर्म ॥ ह्यणवितां  
 रामराम । श्रम महा मानिती ॥ ६ ॥ थेर भोरपाचे विशीं । धांवती भूतें  
 आमिपां तैसीं ॥ कथा पुराण ह्यणतां मिसी । तिडीक उठी नकऱ्याचे  
 ॥ ७ ॥ विषयलोभासाठीं । सवार्थेसीं प्राण साटी ॥ परमार्थी पीठ  
 मुठी । मागतां उठती सुनींसीं ॥ ८ ॥ धनाद्वय देखोनि अनामिक ।  
 तयातें मानिती आवश्यक ॥ अपमानिले वेदपाठक । सान्विक शास्त्र  
 संपन्न ॥ ९ ॥ पुत्र ते पितियापार्शीं । सेवा घेती सेवका ऐसी ॥ सुनांचिया  
 दासी । सासा झाल्या आंदण्या ॥ १० ॥ खोटें झालें आली विवसी ।  
 केली मर्यादा नाहींसी ॥ भार्या भ्रतारेंसी । रंक तैसीं मानिती ॥ ११ ॥  
 नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा ॥ पोटासाठीं खौसा ।  
 वंदिती मल्लिछाच्या ॥ १२ ॥ बहुत पाप झालें उचंबळ । उत्तम न ह्यणती  
 चांडाळ ॥ अभक्ष भक्षिती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥ १३ ॥  
 कैसें झालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ॥ विडे घेऊनी ब्राह्मण ।



अविदवाणी वदताती ॥ १४ ॥ कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दा-  
 सींची चुंबिती ॥ सोवळ्याच्या स्फीती । जर्गी मिरविती पवित्रता ॥ १५ ॥  
 मद्यपानाची सुराणी । नवनीता न पुसे कोणी ॥ केळवती व्यभिचारिणी ।  
 दैन्यवाणी पतिव्रता ॥ १६ ॥ केवढी दोषाची सवळता । झाली पाहा हो  
 भगवंता ॥ पुण्य धुडावोनी संता । तीर्था हरी आणिली ॥ १७ ॥ भेणें मंद  
 झाल्या मेघवृष्टि । आकांतलीं कांपे सृष्टि ॥ देव रिगाले कपाटीं । आटा-  
 आटी प्रवर्तली ॥ १८ ॥ अपीक धान्यें दिवसें दिवसें । गाईं ह्यैसी चवल्या  
 गोरसें ॥ नगरें दिसतीं उध्वसें । पिकलीं बहुवसें पाखांडें ॥ १९ ॥  
 होम हरपलीं हवनें । यज्ञयाग अनुष्ठानें ॥ जपतपादि साधनें । आचरणें  
 भ्रष्टलीं ॥ २० ॥ अठरा यातींचे व्यापार । करिती तस्कराई  
 विप्र ॥ सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निर्ळी पांघरती ॥ २१ ॥  
 गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं ॥ अश्वाचियापरी । कुमारी  
 विकिती वेदवक्ते ॥ २२ ॥ वेदाध्ययन संहितारुचि । भकाद्या करिती त-  
 यांची ॥ आवडी पंडितांची । मुसाफावरी वैसली ॥ २३ ॥ मुख्य सर्वोत्तम  
 साधनें । तीं उच्छेदुनि केलीं दीने ॥ कुडीं कापळ्यें महा मोहनें । मिरविताती  
 दुर्जन ॥ २४ ॥ कळाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठार्यां ॥ विधी  
 निपेधाचा वाही । एकही ऐसीं नाडलीं ॥ २५ ॥ जे संन्यासी. तापसी  
 ब्रह्मचारी । होतां वैरागी दिगांवर निस्पृही वैराग्यकारी ॥ कामक्रोधे  
 व्यापिले भारी । इच्छाकर्मी न सुटती ॥ २६ ॥ कैसें विनाशकाळाचें कौ-  
 तुक । राजे झाले प्रजांचे अंतक ॥ पिते पुत्र सहोदर एकाएक । शत्रुघातें  
 वर्तती ॥ २७ ॥ केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवघें जन ॥ याती  
 अठरा चारही वर्ण । कर्दम करुनि विटाळले ॥ २८ ॥ पूर्वीं होतें भविष्य  
 कलें । संतीं तें यथार्थ झालें ॥ ऐकत होतो तें देखिलें । प्रत्यक्ष लोचनीं ॥ २९ ॥  
 आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्ये वागवरावें ॥ देवासी भाकोनी  
 करुणावें । वेणें स्मरावें अंतरीं ॥ ३० ॥ अगा ये वैकुण्ठनायका । काय  
 पाहातोसि या कौतुका ॥ धांव कळीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक  
 तुकयाचा ॥ ३१ ॥

॥ १२ ॥ केली हार्णाळां अंधोळी । येऊनि वैसलों राडळीं ॥ १ ॥  
 अजिचें झालें भोजन । राम कृष्ण नारायण ॥ २ ॥ तुकयाबंधु ह्यणे नास ।  
 नाहीं कल्पातीं जयास ॥ ३ ॥

॥ १३ ॥ उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा  
मारियेलें ॥ निस्य निस्य पृजा करी श्रीकमळी । तेणें तुझे काय  
केलें ॥ १ ॥ काय बडिवार सांगसी वायां । ठावा पंढरिराया  
आहेमि आह्मां ॥ एकलाचि जरि देऊं परिहार । आहे दुरिवरी सीमा  
॥ २ ॥ कर्णाऐसा वीर उदार जुंझार । तो तुवां जर्जर केला वाणीं ॥  
पडिला भुमी परी नयेची करुणा । दांत पाडियेले दोन्ही ॥ ३ ॥ श्रियाळ  
वापुडें सात्विकवाणी । खादलें कापूनि त्याचें पोर ॥ ऐसा कठिण कोण  
होईल दुसरा । उखळीं कांडविलें शिर ॥ ४ ॥ शिवी चक्रवती करितां  
यज्ञयाग । त्याचें चिरिलें अंग ठायीं ठायीं ॥ जाचउनि प्राण घेतला मागें ।  
पुढें न पाहतां कीर्ती ॥ ५ ॥ बळीचा अन्याय मांग होता काय । बुडविला  
तो पाय देऊनि माथां ॥ कोंडिलें दार हा काय कहार । मांगतोसी चित्र  
कथा ॥ ६ ॥ हरिशंद्राचें राज्य घेऊनियां सर्व । विकविला जीव डोंबा-  
घरीं ॥ पाडिला विघड नळा दमयंतीमर्धां । ऐसी तुझी बुद्धि हरी ॥ ७ ॥  
आणिकही गुण सांगावे किती । केलिया विपत्ति माउसीच्या ॥ बधियेला  
मामा सखा पुरुषोत्तमा । ह्मणे बंधु तुकयाचा ॥ ८ ॥

॥ १४ ॥ नेत्राची वासना । तुज पाहावें नारायणा ॥ १ ॥ करीं याचें  
समाधानं । काय पहातोसी अनुमान ॥ २ ॥ भेटावें पंढरिराया । हेंचि  
इच्छिताती वाह्या ॥ ३ ॥ ह्मणतों जावें पंढरीसी । हेंचि ध्यान चरणासी  
॥ ४ ॥ चित्त ह्मणे पायीं । तुझे राहीन निश्चयीं ॥ ५ ॥ ह्मणे बंधु तुक-  
याचा । देवा भाव पुरवीं माचा ॥ ६ ॥

॥ १५ ॥ मन उताविळ । झालें न राह्हे निश्चळ ॥ १ ॥ दे रे भेटी पंढ-  
रिराया । उभारोनि चारी वाह्या ॥ २ ॥ सर्वांगि तळमळी । हात पाय  
रोमावळी ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे कान्हा । भूक लागली नयना ॥ ४ ॥

॥ १६ ॥ ह्मणसी दावीन अवस्था । तैसें नको रे अनंता ॥ १ ॥ होऊ-  
नियां साहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥ २ ॥ मृगजळाचियापरी । तैसें  
न करावें हरी ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे हरी । कामा नये वाह्यात्कारीं ॥ ४ ॥

॥ १७ ॥ विठ्ठला रे तुझे वर्णितां गुणवाद । विठ्ठला रे दग्ध झालीं  
पापें ॥ १ ॥ विठ्ठला रे तुझे पाहतां श्रीमुख । विठ्ठला रे सुख झालें नयना  
॥ २ ॥ विठ्ठला रे तज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाह्या

॥ ३ ॥ विठ्ठला रे तुझी ऐकतां कीर्ति । विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें  
॥ ४ ॥ विठ्ठला रे तुकयाबंधु ह्मणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां  
गेला ॥ ५ ॥

॥ १८ ॥ वरवा वरवा वरवा रे देवा तूं । जीवाह्नि आवडसी जीवा  
रे देवा तूं ॥ १ ॥ पाहतां वदन संतुष्ट लोचन । झाले आइकतां गुण श्रवण  
रे देवा ॥ २ ॥ अष्ट अंगें तनु त्रिविध ताप गेला मीण । वर्णितां लक्षण रे  
देवा ॥ ३ ॥ मन झालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु ह्मणे महिमा नेणें  
रे ॥ ४ ॥

॥ १९ ॥ व्यापिलें सर्वत्र । वाहेरी भीतरी अंतर ॥ १ ॥ ऐसें गोविंदें  
गोविलें । वोलें नवजाये वोलिलें ॥ २ ॥ संचिताची होळी । करूनि  
जीव घेतला वळी ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे नाही । आतां संसार उरी  
काहीं ॥ ४ ॥

॥ २० ॥ तुह्मां आह्मांमी दूरुपण । झालें दुर्लभ भाषण ॥ १ ॥ ह्मण-  
ऊनि करितों आतां । दंडवत ध्या समस्तां ॥ २ ॥ भविष्याचें माथां देह ।  
कोण जाणें होइल काय ॥ ३ ॥ ह्मणे तुकयाचा वांधव । आमचा तो  
झाला भाव ॥ ४ ॥

॥ २१ ॥ अनंतजन्में जरी केल्या तपरासी । तरी हा न पवसी ह्मणे  
देह ॥ १ ॥ ऐसें जें निधान लागलेंसे हातीं । त्याची केली माती भाग्य-  
हीना ॥ २ ॥ उत्तमाचें सार वेदाचें भांडार । ज्याच्यानें पवित्र तीर्थें होती  
॥ ३ ॥ ह्मणे तुकयाबंधु आणीक उपमा । नाही या तों जन्मा द्याव-  
यासी ॥ ४ ॥

॥ २२ ॥ चिर्तीं वैसलें चितन । नारायण नारायण ॥ १ ॥ नलगे  
गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥ २ ॥ हरपला द्रैतभाव । तेणें  
देह झाला वाव ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे आह्मी । झालों निष्काम ये  
कामी ॥ ४ ॥

॥ २३ ॥ काय करूं ये लाजा । दुमा पुरविला माझा ॥ १ ॥ नेदी  
आठवूं तुजला । आड येते बोला बोला ॥ २ ॥ शब्द काढी काढी । तो हे  
उभीच धगडी ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे देवा । इचा पार न देखावा ॥ ४ ॥

॥२४॥ न मागे न मागे न मागे हरीविण । न मागे न मागे शाम कोण्ही  
गे ॥ १ ॥ तळमळ करि तैसा जीव जळावीण मासा । दिमते हे तैसा दिशा  
बोसा वो । २ ॥ नाठवे भूक ताहान विकळ झालें मन । घडि जाये प्राण  
युगा एकी वो ॥ ३ ॥ जरी तुझी नोळखा सांगतों आयिका । तुकयाबंधुचा  
सखा जगजीवन ॥ ४ ॥

॥ २५ ॥ देखिला माय भीमातिरी । कर मिरविले कटावरी ॥  
पाउलें समचरण साजिरी । नाम अनंत अति गोड ॥ १ ॥ शंख चक्रांकित  
भूषणें । जडित मेखळा चिद्रत्नें ॥ पीतांबर उठी शोभे मांवळेपणें । लोपली  
तेणें रवितेजें ॥ २ ॥ श्रवणीं कुंडलें देतीं टाळ । दशांगुळीं मुद्रिकामाळ ॥  
दंतपंक्ति हिरे झंळाळ । मुख निर्मळ सुखराशी ॥ ३ ॥ कटीं कर दोन्ही  
वांकी वेळा । वाहि वाहेवटी पदक गळां ॥ मृगनाभीचा रेखी टिळा । लवती  
डोळां विद्युलता ॥ ४ ॥ ऐशी मुंदरपणाची साम्यता । काय वर्णू ते मी  
आतां ॥ तुकयाबंधु ह्मणे अच्युता । प्रमविली माता पिता ते धन्य ॥ ५ ॥

॥ २६ ॥ हम उदास तीन्हके मुनाहो लोकां । रावन मार विभीषण  
दिई लंका ॥ १ ॥ गोवरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं  
फत्तरका ॥ २ ॥ बैकुंठनायक काल कौमामुरका । दैख डूबाय मब मंगाय  
गोपिका ॥ ३ ॥ स्तंभ फोड पेट चिरीया कड्यपका । प्रल्हादके लियें कहे  
भाई तुकयाका ॥ ४ ॥

॥ २७ ॥ चुराचुराकर माखन खाया । गोलनीका नंद कुमर कन्हया  
॥ १ ॥ काहे वराई दिखावत मोहि । जानतहुं प्रभुपना तेरा सवहि ॥ २ ॥  
और बात मुन उखलसुं गला । बांध लिया आपना तू गोपाला ॥३॥ फेरत  
बनवन गाऊ धरावत । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥ ४ ॥

॥ २८ ॥ आकारवंत मूर्ती । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥ १ ॥ मग मी  
राहेन निवांत । ठेवूनियां तथें चित्त ॥ २ ॥ श्रुति वाखाणिती । तैसा येसील  
प्रचिती ॥ ३ ॥ ह्मणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥ ४ ॥

॥ २९ ॥ कोठें गुंतलासी द्वारकेच्याराया । वेळ कां सखया लावि-  
येला ॥ १ ॥ दिनानाथ ब्रीद सांभाळी आपुलें । नको पाहों केलें पाप-  
पुण्य ॥ २ ॥ पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥ ३ ॥  
तुकयाबंधु ह्मणे दौपदीचा धांवा । केला तैसा मला पावे आतां ॥ ४ ॥

## सत्यभामा देवास लावून बोलली ते अभंग.

॥ ३० ॥ करूनी आइत सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनी गेली रात्री रे ॥ न येचि देव येती कामलहरी रे । पडिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी रे ॥ १ ॥ सर गा परता कळला तुझा भाव रे । कार्या पुरतें हें दाविसी लाघव रे ॥ बोलतोसी तें अवघी तुझो माव रे । जाणोनी आलासी उजडता समयो रे ॥ २ ॥ मीच वेडी तुजला बोल नाहीं रे । दाना-वेळे विटवना झाली काय रे ॥ मागुती रुद्रासी भेटीं दिली तई रे । विश्वासातें तुझ्या बोला अझुनी तरी रे ॥ ३ ॥ भ्रम होता तों अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे । नष्टा क्रिया नाहीं मी तुझ्या बोला रे । तुकयावंधु स्वामी कानड्या कौसाल्या रे ॥ ४ ॥

॥ ३१ ॥ तंव तो हरि ह्मणे वो निजांगने वो । लाई नीच कां देसी डोहणे वो ॥ मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । शब्द काय बोलसी ते उणे वो ॥ १ ॥ पाहा मनीं विचारूनी आधीं वो । सांडुनि देई भ्रांति करीं स्थिर बुद्धि वो ॥ तंट केलें हें माझें तुजें उपाधीं वो । उघडीं डोळे अझुनी तरी धरी शुद्धि वो ॥ २ ॥ कोठें तरी दुनियांत वर्तलें वो । स्त्रियांनीं भ्रतारा दाना दिलें वो ॥ कैसा भला मी नव्हे तें सोमिलें वो । रुसतेसी तुं उफराटें नवल जालें वो ॥ ३ ॥ काय सांग म्यां दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्बें आणविलें हनुमंतासी वो ॥ कष्टीं केलें मज गरुडा भीमकीमी वो । तुकयावंधु ह्मणे खरें खोटें नव्हे यासी वो ॥ ४ ॥

॥ ३२ ॥ तंव ते ह्मणे ऐका हृषीकेशी वो । नावाजिलें तुझी ह्मणा आपणांसी वो ॥ तरी कां वंचनुक सुमनासी वो । नट नाट्य वरें संपादूं जाणतोसी वो ॥ १ ॥ सर हो परता परता हों आतां हरी । ह्मणे सत्राजिताची कुमरी ॥ जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसेंच करून ठकविलें आजीवरी ॥ २ ॥ भावें गेलें म्हणून व्हावा वियोग । मनींची आर्त जन्मांतरीं व्हावा संग ॥ तों तों केलें हें पाटमोरें जग । ऐसें काय जाणें हे तुझे रंग ॥ ३ ॥ काय करूं गा नागविलें कामें । लागलें तयास्तव इतुकें सोसावें ॥ नाहीं तरी कां नव्हतीं ठावीं वर्म । परद्वारीं ऐसा हाकालिती प्रसिद्ध नावें ॥ ४ ॥ काय किती सांगावें तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठुर

ऐसा निर्गुण ॥ आप पर न ह्यणसी माय बहीण । सासूसुनास लावूनी  
पाहासी भांडण ॥ ५ ॥ इतुकियावरी ह्यणे वैकुंठींचा राणा । होऊन गेलें  
तें नये आणूं मना ॥ आतां न करीं तैसें करीं क्रिया आणा । भक्तवत्सल  
ह्यणे तुकयाबंधु कान्हा ॥ ६ ॥

### नाटाचे अभंग.

॥ ३३ ॥ अगां ये वैकुंठनायका । अगा ये त्रैलोक्यतारका ॥ अगा  
जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्तांचिया ॥ १ ॥ अगा ये  
वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा ॥ अगा बळिबंध वामना ।  
अगा निधाना गुणनिंधी ॥ २ ॥ अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया  
पांडवा ॥ अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥ ३ ॥ अगा  
महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा ॥ अगा सुंदरा सहस्रभुजा ।  
पार मी तुझा काय वर्णू ॥ ४ ॥ अगा अंबक्रुषिपरंपरा । निरालंबा  
निर्विकार । अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनांचिया ॥ ५ ॥  
अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा ॥ अगा प्रेमाचिया कल्लोळा ।  
सकळकळाप्रवीणा ॥ ६ ॥ अगा चतुरा सुजाणा । मधुरागिरा सुलक्षणा ॥  
अगा उदारा असुरमर्दना । राखें शरणा तुकयाबंधु ॥ ७ ॥

॥ ३४ ॥ उभा देखिला भीमातीर्ती । कर मिरवले कटावरी ॥ पाउलें तरी  
समचि साजिरी । नाम तरी अनंत अतिगोड ॥ १ ॥ शंखचक्रांकित भूषणें ।  
जडितमेखळा चिद्रत्नें ॥ पीतांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेषें रवितेजें  
॥ २ ॥ श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिका माळ ॥ दंतओळी हिरे  
झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥ ३ ॥ कडीं कडदोरा वांकी वेळा । वार्हीं  
बाहुवटे पदक गळां ॥ मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता  
॥ ४ ॥ सुंदरपणाची साम्यता । काय वर्णू ते पावे आतां ॥ तुकयाबंधु  
ह्यणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥ ५ ॥

॥ ३५ ॥ एक मागणें हृषीकेशी । चित्त घावें सांगतों वचनासी ॥ मज  
अंतर तुम्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥ १ ॥ नको दुजी बुद्धि

आणीक । रिद्धिसिद्धी परलोक ॥ तूं स्वामी मी सेवक । खंडणा  
नको करूं ऐसी ॥ २ ॥ मना येईल तो जन्म देई । भलते कुळीं भलते  
ठायीं ॥ तें मी सांकडें घालीत नाहीं । हृदयींहुनी तूं न वाजें ॥ ३ ॥ इतुकें  
करीं भलखा परी । भलखा भावें तुझे द्वारीं ॥ राहेन दासहोजनि कामारी ।  
वदो वैखरी निख नाम ॥ ४ ॥ नको विचारूं दुसरें आतां । शरण आलों जी  
पंढरीनाथा ॥ तुकयाबंधु ह्मणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥ ५ ॥

॥ ३६ ॥ कई देखता होईन होळीं । सकळां भूर्ती मूर्ति सांवळी ॥ जीवा

नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥ १ ॥ ऐसा कृपा करील  
नारायण । जीव जगाचा होईन ॥ प्रेमसागरीं बुडईन । होईल स्नान  
अनुतापीं ॥ २ ॥ ऐसा कई येईन दैवास । दृश्य नासोनि जाईल आस ॥  
सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥ ३ ॥ कई नवसा  
येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार ॥ अमृत तें पृथ्वीजळ सागर ।  
वाहाती पूर आनंदाचे ॥ ४ ॥ प्रसन्न दया क्षमा शांति । कई नवविधा  
होईल भक्ति ॥ भोगुनि वैराग्य संपत्ति । मनोरथ कळती तई पुरले ॥ ५ ॥  
तुकयाबंधु ह्मणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पांग ॥ ह्मणोनि घातलें  
साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥ ६ ॥

॥ ३७ ॥ तूं बळिया शिरोमणी । आहेसिमाजीये त्रिभुवर्नी ॥ रिघालों  
पाठी तुझी ह्मणउनी । आतां करीन मी असेल तें ॥ १ ॥ तूं देवा  
प्रतापदिनकर । सुरा असुरांचा सुर ॥ महावीर धनुर्धर । मी तो पामर  
काय तेथें ॥ २ ॥ कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ ॥  
संहरुनि राक्षसदळ । शरणागत राजां स्थापिला ॥ ३ ॥ उपक्रम करावा  
बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत ॥ उचित काय तें अनुचित । राखें शर-  
णागत आलों आतां ॥ ४ ॥ किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें  
भावें ॥ तुकयाबंधु ह्मणे करावें । क्षेम अवघें येणें काळें ॥ ५ ॥

॥ ३८ ॥ देवा मी चांडाळ चांडाळ । ह्मणतां लागताहे वेळ ॥ नसे  
पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥ १ ॥ जन्मा उपजलियापा-  
सूनी । असत्य कर्म तें अज्ञानी ॥ सत्य आचरण नेणें स्वामीं । निखळ  
खाणी अवगुणांची ॥ २ ॥ भक्ति दया अथवा कथा । कार्नी न सहवे  
वार्ता ॥ असंड विषयांची वेधा । अधम पुरता अधमाहुनी ॥ ३ ॥ काम

क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर ॥ यांचें तरी माहेरघर । परच-  
पकार वैरी जैसा ॥ ४ ॥ निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला  
आळस ॥ करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तेंही भक्षिलें ॥ ५ ॥  
पाळिलें नाहीं पितृवचन । सदा परद्वारीं परधनीं ध्यान ॥ षोळों नये  
घडलें ऐसें अन्योन्यविण । दासीगमन अदिकरुनी ॥ ६ ॥ कायामनें  
वाचाइंद्रियांशीं । सकळ पापांचीच राशी ॥ तुकयाबंधु ह्मणे ऐसियासी ।  
आलों हृषीकेशी तुज शरण ॥ ७ ॥

॥ ३९ ॥ काय काय करितों या मना । परि नाइके नारायणा ॥ करूं  
नये त्याची करीं विवंचना । पतना नेऊं आदरिलें ॥ १ ॥ भलतिया सर्वें  
धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट ॥ न विचारि कुडें कांहीं कपट ।  
घात बळकट मांडियेला ॥ २ ॥ न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही  
पाताळें आकाशा ॥ घाली उडी बळेंचि देखोनी फांसा । केलों या देशा  
पाहुणा ॥ ३ ॥ चेतवूनी इंद्रियें सकळ । आशा तृष्णा कल्पना काम  
क्रोध काळ ॥ दुराविली शुद्ध बुद्धि केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हें  
॥ ४ ॥ आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी ॥  
तुकयाबंधु ह्मणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी झाली ॥ ५ ॥

### दसरा.

॥ ४० ॥ सुंदर मुख साजिरें । कुंडलें मनोहर गोमटीं वो ॥ नागर  
नागखोपा । केशर कस्तुरीं मळवटीं वो ॥ विशाळ व्यंकट नेत्र । वैजयंती  
तळपे कंठीं वो ॥ कास पीतांबराची । चंदन सुगंध साजे उटी वो ॥ १ ॥  
अतिबरवंटा बाळा । आली सुलक्षण गोंधळा वो ॥ राजस तेजोराशी । सि-  
रवी शिरोमणीं वेल्हाळा वो ॥ कोटि रविशशिप्रभा । लोपल्या सकळा वो ॥ न  
कळे ब्रह्मादिकां । अनुपम्य इची लीळा वो ॥ २ ॥ सावळी सकुमार । गोरी  
भुजा शोभती चारी वो ॥ सखोल वक्षस्थळ । सुढाळ पदक झळके वरी वो ॥  
कर्ठीं शुद्ध घंटिका । शब्द करिताती माधुरी वो ॥ गर्जत चरणीं बांकी । अ-  
भिनव संगीत नृत्य करी वो ॥ ३ ॥ अष्टांगीं मंडित काय । वर्णावी रूपठेषणी  
वो ॥ शोषिव सुंदर रसाची ओतली । सुगंध लावण्यखाणी वो ॥ सर्वकळास-



पन्न । मंजुळ बोले हास्यवदना वो ॥ बहु रूपें नटली । आदिशक्ति नारायणी  
 वो ॥ ४ ॥ घटस्थापना केली । पंढरपूर महानगरीं वो ॥ अस्मानी मंडप दिला ।  
 तिन्ही ताळांवरी वो ॥ आरंभिला गोंधळ इनें । चंद्रभागेतिरीं वो ॥ आली  
 भक्तिकाजा । कृष्णावाई योगेश्वरी वो ॥ ५ ॥ तेहतीस कोटि देव । चामुंडा  
 अष्ट कोटी भैरव वो ॥ आरत्या कुरवंड्या । करिती पुष्पांचा वरुषाव वो ॥  
 नारद तुंबर गायन । ब्रह्मानंद करिती गंधर्व वो ॥ वंदी चरणरज तेथें । तुक-  
 याचा बांधव वो ॥ ६ ॥

॥ ४१ ॥ पवित्र मुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आ-  
 जि मुहूर्त बरा ॥ गर्जा जयजयकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं  
 लाहानां सांगतों थोरां ॥ १ ॥ या हो या हो बाइयानो निघाले हरी । सिलं-  
 घणा घेऊनी वेगीं आरत्या करीं ॥ ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आह्मां  
 दैव आलें येथें घरिंच्या घरीं ॥ २ ॥ अक्षय मुहूर्त औटामध्यें साधे तें । मग  
 येरीं गर्जे जैसें तैसें होत जातें ॥ ह्मणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें ।  
 सांडा परतें काम जाऊं हरी सांगातें ॥ ३ ॥ बहुतां बहुतां रीतीं चिर्त्ती  
 धरा हें मनीं । नका गईं करूं आइकाल ज्या कार्नीं ॥ मग हें मुख कधीं न  
 देखाल स्वप्नीं । उरैल हायहाय मागें होईल काहाणी ॥ ४ ॥ ऐसियास वंचती  
 त्यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाण निर्धार ॥ मग हे वेळ  
 घटिका न ये अजरामर । कळलें असों द्या मग पडतील विचार ॥ ५ ॥  
 जयासार्तीं ब्रह्मादिक झालेती पिसे । उच्छिष्टा कारणें देव जळीं झाले  
 मासे ॥ अर्द्धांगीं विश्वमाता लक्ष्मी वसे । तो हा तुकयाबंधु ह्मणे आलें  
 अनायासें ॥ ६ ॥

### गवळण.

॥ ४२ ॥ पहा पहा सांवळा कैसा धीट मे ॥ याच्या बोलण्याचा नये कवणा  
 वीट ॥ धु० ॥ ह्मणतो माझी लपविली पिवळी गोटी ॥ उलट्या भवच्याची  
 चोरी लावी पाठी ॥ कंचोळी पहातो सोडुनियां गांठीं ॥ हृदयीं एकांतीं  
 घालोनिया मिठी ॥ १ ॥ अवाचित माझ्या डोळ्यांत गेलें कण ॥ फुंकुनी  
 काढितां वाटलें समाधान ॥ शहाणा कानडा तुझा हा नारायण ॥ २ ॥

नवनीत देखोिनियां लावितो लाडी गोडी ॥ खुण एक पालवीं राजस ढोळे  
मोडी ॥ अगमा निगमा नकळे याची खोडी ॥ बंधु तुकयाचा दास  
हात जोडी ॥ ३ ॥

### वासुदेव.

॥ ४३ ॥ मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु खासी दोधी नारी ॥  
पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आह्मांवरी गा ॥ १ ॥ ह्मणजनी  
आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा ॥ दाता तो मज भेटला  
इच्छा । देजनि मारग दाविला सरिसा गा ॥ २ ॥ सर्वें घेचनि चौघे जण ।  
आंला कुमर सुलक्षण ॥ कडे चुकवूनी कांठवण । ऐका आणिलीं तीं कोण  
कोण गा ॥ ३ ॥ पुढें भक्तीनें धरिलें हातीं । मार्गें ज्ञान वैराग्य येती ॥  
स्थिर केलीं जीं आचपळें होतीं । सिद्ध आणुनि लाविलीं पंथीं गा ॥ ४ ॥  
केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय ॥ धर्म त्याच्या देखियेले  
पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥ ५ ॥ होतों पीडत हिंढतां  
गांव । पोट भरेना राहावया ठाव ॥ तो येणें अवघा संदेह । ह्मणे फेडि-  
येला तुकयाचा बांधव गा ॥ ६ ॥

॥ ४४ ॥ गातों वासुदेव मी ऐका । चित्त ठेवुनि ठार्यां भावें एका ॥  
ढोळे झांकुनि रात्र नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥ १ ॥ राम राम  
स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं ॥ सांडाव्या उगिया  
उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ २ ॥ ऐसा अल्प मानवी देह  
। शत गणिलें अर्ध रात्र खाय ॥ पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भज-  
नासी उरलें तें पाहें गा ॥ ३ ॥ क्षणभंगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध  
सोडा माया आशा ॥ न चळे बळ पढेल मग फांसा । पुढें हुशार थोर  
आहे वोळसा गा ॥ ४ ॥ कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भक्ति भाव  
धरा बळकट ॥ तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड  
शेवट गा ॥ ५ ॥ विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां  
॥ दान इतुकें द्या मज दीना । ह्मणे तुकयाबंधु राम ह्मणा गा ॥ ६ ॥

॥ ४५ ॥ गेले टळले पाहार तीन । कायनिदसुरा अहून ॥ जागे होचनि

करा कांहीं दान । नका ऐकोनि झाकों लोचन गा ॥ १ ॥ हरी.राम कृष्ण  
 वासुदेव । जाणवितसें जना ॥ चिःळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा-  
 गा ॥ २ ॥ जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय ॥ घा परी  
 मीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥ ३ ॥ देवाका-  
 रणें भाव तस्मात । घावें न लगे फारसें वित्त ॥ झालें एक चित्त तरी  
 बहुत । तेवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥ ४ ॥ आलों येथवरी बहु  
 सायासें । करितां दान हेंचि मागावयास ॥ नका भार घेऊं करूं निरास ।  
 धर्म सारफळ संसारास गा ॥ ५ ॥ आतां मागुता येईल फेरा । हें तो  
 न घडे या नगरा ॥ झणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल  
 अघोरा गा ॥ ६ ॥

॥ ४६ ॥ ओलें मृत्तिकेचें मंदिर । आंत सहाजण उंदीर ॥ गुंफा करिती  
 साकार । त्यांचा कोणी न करा अंगिकार गा ॥ १ ॥ वांसुदेव करितो फेरा ।  
 तूं अघापी कां निजसुरा ॥ सावध होईरे गव्हारा । भजभज सारंगधरा  
 गा ॥ २ ॥ बा तुझेनी आधारें । तूं वडील पै आधारें ॥ तुझा तूंचि पै बाधारे  
 । वरकड मिळले अवघे चोर गा ॥ ३ ॥ घडोघडी अयुष्य जातें । जो  
 हालवितां पातयां पातें ॥ गेलें दिनमान नये मागुतें । सेखीं नुरेची काय  
 पुरतें गा ॥ ४ ॥ वासुदेव करितो टाहो । हा दुर्लभ मानव देहो ॥ उठी उठी  
 जागा हो हो । तुकयाबंधुसहीत लवलाहो गा ॥ ५ ॥

### आशिर्वाद.

॥ ४७ ॥ ऐकें वचन कमळापति । मज रंकाची विनंती ॥ १ ॥ कर-  
 जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ २ ॥ घेईं ऐसी भाक ।  
 मागेन जरि कांहीं आणीक ॥ ३ ॥ तुकयाबंधु झणे देवा । शब्द इतुका  
 राखावा ॥ ४ ॥

॥ ४८ ॥ आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥ १ ॥ ल्लाहो  
 करा वेगीं स्मरा । टाळि वाहोनि विश्वंभरा ॥ २ ॥ झालिया अवसान ।  
 न संपडती चरण ॥ ३ ॥ तुकयाबंधु झणे थोडे । अवधि उरली आहे पुढें ॥ ४ ॥

॥ ४१ ॥ नेणें गाऊं कांहीं घड बोलतां वचन । कायावाचामनेंसहित  
आलों शरण ॥ १ ॥ करीं अंगीकार नको मोकळूं हरी । पतितपावन  
ब्रीदें करावीं खरीं ॥ २ ॥ नेणें भक्तिभाव तुझा ह्यणवितों दास । जरी  
देसी अंतर तरी लज्जा कोणास ॥ ३ ॥ ह्यणे तुकयाबंधु तुझे धरियेले  
पाये । आतां कोण दुजा ऐसा आह्मांसी आहे ॥ ४ ॥

॥ ५० ॥ तूंच मायबाप बंधु सखा आमचा । वित्त मोत जीवलिंगी  
जीवाचा ॥ १ ॥ आणीक प्रमाण नाहीं दुसरें आतां । योगक्षेमभार तुझे  
घातला माथां ॥ २ ॥ तूंच क्रियाकर्म धर्म देव तूं कुळ । तूंच तप तीर्थ  
व्रत गुरु सकळ ॥ ३ ॥ ह्यणे तुकयाबंधु करिता कार्यता देवा । तूंच भाव  
भक्ति पूजा पुनस्कार आघवा ॥ ४ ॥

॥ ५१ ॥ करूनी उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥ १ ॥ आलों दान मागा-  
यास । थोरी करूनियां आस ॥ २ ॥ चिंतनसमयीं । सेवा आपुलीच देई  
॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्यणे भावा । मज निरवावें देवा ॥ ४ ॥

॥ ५२ ॥ गाऊं वाहूं टाळी रंगीं नाचों उदास । सांदोनी भय लज्जा  
शंका आस निरास ॥ १ ॥ बळियाचा बळी तो कैवारी आमुचा । भक्ति-  
मुक्तिदाता सकळां ही सिद्धीचा ॥ २ ॥ मारूं शब्दशस्त्रबाण निःशंक  
अनिवार । कंटकांचा चुर शिर फोडूं काळाचें ॥ ३ ॥ ह्यणे तुकयाबंधु  
नाहीं जीवाची चाड ॥ आपुलिया तेथें काय आणिकांची भीड ॥ ४ ॥

॥ ५३ ॥ सांडूनी वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥ १ ॥ आला आला रे  
जगजेठी । भक्ता पुंडलीकाचे भेटी ॥ २ ॥ पैल चंद्रभागे तिरिं । कट धरू-  
नियां करीं ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्यणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥ ४ ॥

॥ ५४ ॥ कृपाळू भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥ १ ॥ उभा  
न पाचारितां दारीं । न सांगतां काम करी ॥ २ ॥ भाव देखोनी निर्मळ ।  
रजां वोडवी कपाळ ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्यणे न भजा । कां रे ऐसा भोळा  
राजा ॥ ४ ॥

॥ ५५ ॥ केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करितील काळ  
मशक मानवें ॥ १ ॥ घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण  
तेथें घालुनियां ठाणें ॥ २ ॥ लागों नेदी वारादुजियाचा अंगासी । हा पुरता

निर्धार कळों आला आह्वांसी ॥ ३ ॥ ह्मणे तुकयाबंधु न लगे करावी  
चिंता । कोणेविशीं आतां बैसलों हस्तीवरी माथां ॥ ४ ॥

॥ ५६ ॥ अगोचरीं बोलिलों आज्ञेविण आगळें । परी तें आतां न  
संडावें राउळें ॥ १ ॥ जाईल रोकडण बोल न पुसती आह्वां । तुझा तुझें  
ह्मणविलें पाहा पुरुषोत्तमा ॥ २ ॥ न व्हावा न वजावा न कळतां अन्याय ।  
न धरावें तें मनीं भलता करा उपाय ॥ ३ ॥ ह्मणे तुकयाबंधु हीन मी  
ह्मणोनि लाजसी । वारा लागों पाहातोहे उंच्या झाडासी ॥ ४ ॥

॥ ५७ ॥ उठा भागलेती उजगरा । झाला स्वामी निद्रा करा ॥ १ ॥  
वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारूनी ॥ २ ॥ केली करा क्षमा ।  
बडबड पुरुषोत्तमा ॥ ३ ॥ लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥ ४ ॥

### आरत्या.

—०—

॥ ५८ ॥ कंसरायें गर्भ वधिले सात । ह्मणोनि गोकुळासी आले अनंत ।  
ध्यावया अवतार झालें हेंचि निमित्त । अमुर संहारूनि तारावे भक्त  
॥ १ ॥ जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन  
तुज देहदीपें बापा ॥ ध्रु० ॥ स्थूलरूप होऊनि धरितसे सानें । जैसा  
भाव तैसा तयांकारणें ॥ दैत्यांसी भासला सिंह गजाने । काळासी  
महाकाळ यशोदेसी तान्हे ॥ २ ॥ अनंत वर्णा कोणा न कळेचि पार ।  
सगुण कीं निर्गुण हा ही निर्धार ॥ पांगळीं साही अठरा करितां वेव्हार ।  
तो वळितसे गौळियांचें खिल्लार ॥ ३ ॥ तेहतिस कोटि तिहीं देवांसी श्रेष्ठ ।  
पाडलें पाताळीं नेणती स्वर्ग मुगुट ॥ गिळिलीं चौदा भुवनें तरि न भरे चि  
पोट । तो खाउन धाला गोपाळाचें उच्छिष्ट ॥ ४ ॥ महिमा वर्णू तरि  
पांगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करितां स्तुती ॥ भावें-  
विण कांहीं न चले चि युक्ति । राखें शरण तुकयाबंधु करी विनंती ॥ ५ ॥

॥ ५९ ॥ परमानंदा परमपुषोत्तमरामा । अच्युता अनंत हरिमेघशय्या ॥  
अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा  
॥ १ ॥ जय देव जय देव जय जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन

आरती ॥ ध्रु० ॥ गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा । गिरिधरकर भव-  
सागरतारक दधिमथना ॥ मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनव-  
त्सल सकळां मूळ जयजयनिधना ॥ २ ॥ विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा ।  
चक्रधर करुणाकर पावन गर्जेद्रा ॥ मुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा ।  
कल्याणकैवल्यामूर्ति मनोहरा ॥ ३ ॥ गरुडासना शेषशयना नरहरी । नारा-  
यणा ध्याना सुरवरहरगौरी ॥ नंदा नंदनवंदन त्रिभुवनांभीतरी । अनंतनामी  
ठसा अवतारांवरी ॥ ४ ॥ सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संता । भगवाना  
भगवंता कालकृतांता ॥ उत्पत्तिपाळणपामुन संहारणसत्ता । शरण तुकया-  
बंधु तारी रिति बहुतां ॥ ५ ॥

॥ ६० ॥ सकुमार मुखकमळ निजसार निर्मळ । सावळी सुनीळ तनु  
भ्रमरांग कुरळ ॥ झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलि मयूरपत्रें  
मुगुट कुंडलें माळ ॥ १ ॥ जय देवा जगदीश्वरा । धन्य रत्नमाईवरा ॥  
आरती करीन काया । ओंवाळिन सुंदरा । जय० ॥ ध्रु० ॥ गोजिरें  
ठाणमान भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी ॥ त्दर्या  
ब्रह्मपद बाणलें शृंगारी । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकिलस्वरी ॥ २ ॥  
धवधवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्लाटीं कस्तुरिचा कास पितांबर-  
राची ॥ कटिमूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची । संगीत सकळ मुद्रा  
पाजलें कुंकुमार्ची ॥ ३ ॥ सौभाग्यमुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी  
दीनवत्सल विश्व लाविलें ध्यानीं ॥ आश्चर्य देव करिती ऋषि राहिले  
मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥ ४ ॥ वर्णितां ध्यान महिमा  
श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती ॥ उदार  
सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ति । तुकयाबंधु ह्मणे स्तवूं मी काय किती ॥ ५ ॥

॥ ६१ ॥ धन्य ते पंढरी धन्य भीमा तीर । धन्य सनकादिक ओंवाळिती  
सुरवर ॥ १ ॥ धन्य धन्य वो तूं विटे उभा श्रीहरी । गोपाळ सांवळा ओंवा-  
ळिती नरनारी ॥ ध्रु० ॥ धन्य पीतांबर धन्य कौस्तुभ गळां । श्रीवत्सलांछन  
पदक शोभे गोपाळा ॥ २ ॥ धन्य तीं कुंडलें माथां मोरपिसा वेंदी ।  
हरिदास कान्हया वरवा जगजेठी ॥ ३ ॥

## कान्होवा देवाशीं भांडले ते अभंग.

॥ ६२ ॥ दुःखें दुभागलें हृदयसंपुष्ट । गहिवरें कंठ दाटताहे ॥ १ ॥  
 ऐसें काय केलें मुमित्रा सखया । दिलें टाकोनियां वनामार्जी ॥ २ ॥  
 आक्रंदती बालें करुणावचर्नी । सा शोकें मेदिनी फुटों पाहे ॥ ३ ॥ काय  
 हें सामर्थ्य नव्हतें तुजपार्शी । संगें न्यावयासी अंगभूतां ॥ ४ ॥ तुज ठावें  
 आह्मां कोणी नाही सखा । उभयलोकीं तुका तुजविण ॥ ५ ॥ कान्हा  
 ह्मणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥ ६ ॥

॥ ६३ ॥ सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणेंचि अभागी महिमा  
 तुझा ॥ १ ॥ पावलों आपुलें केलें लाहें रस । निर्देवां परिस काय होय ॥ २ ॥  
 कष्टविलासी म्यां चांडालें संसारीं । अद्यापिवरी तरी उपदेशीं ॥ ३ ॥  
 उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा ह्मणे कांहीं बोलों आतां ॥ ४ ॥

॥ ६४ ॥ असो आतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती  
 येइल येथें ॥ १ ॥ करूं कांहीं दिस राहे तों सायास । झोंबों सा लागास  
 भावाचिये ॥ २ ॥ करितां रोदना बापुडें ह्मणती । परि नये अंतीं कामा  
 कोणी ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे पडलिया वर्नी । विचार तो मनीं बोलि-  
 ला हे ॥ ४ ॥

॥ ६५ ॥ चरफडें चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरा-  
 पार्शी ॥ १ ॥ कल्पतसे मज ऐसें हें पाहातां । करावी ते चिंता मिथ्या  
 खोटी ॥ २ ॥ न चुके होणार सांडिल्या शूरत्वा । फुकटाचि सत्त्वा होईल  
 हानि ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे दिल्या बंद मना । वांचूनी निधाना न  
 पवीजे ॥ ४ ॥

॥ ६६ ॥ नलगे चिंता आतां अनुमोदन हाता । आलें मूळ भ्राता  
 गेला साचें ॥ १ ॥ घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरितों कवळून पाय  
 दोन्ही ॥ २ ॥ साचें साचिया मुखें पडियेलें ठावें । नलगे सारावें मार्गें  
 पुढें ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे करील भेटी भावा । सोडीन तेधवं या  
 विठ्ठला ॥ ४ ॥

॥ ६७ ॥ मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळ-

वितो ॥ १ ॥ ऐसैं हें कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नाही  
दुजा ॥ २ ॥ वैष्णव हे हेर तयाचे पाळती । खून हे निरुती सांगितली ॥  
॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे आलें अनुभवास । तेणेंच आह्मांस नागविलें ॥ ४ ॥

॥ ६८ ॥ बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥ १ ॥  
एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केली आह्मां ॥ २ ॥  
कान्हा ह्मणे कां रे निष्काम देखिलें । ह्मणोनी मना आलें करितोसी ॥ ३ ॥

॥ ६९ ॥ धींदधींद तुझ्या करीन धींदड्या । ऐसैं काय वेड्या जाणि-  
तलें ॥ १ ॥ केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीतरी नास आरं-  
भिला ॥ २ ॥ मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलें सावें ॥  
तुकयाबंधु ह्मणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भीड कांहीं ॥ ४ ॥

॥ ७० ॥ भुक्ति भुक्ति तुजें जळो ब्रह्मज्ञान । दे माझ्या आणोन भावा  
वेर्गी ॥ १ ॥ रिद्धि सिद्धि मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा  
वेर्गी ॥ २ ॥ नको आपुलिया नेऊं वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणुन  
वेर्गी ॥ ३ ॥ नको होऊं कांहीं होमील प्रसन्न । दे माझ्या आणून भावा  
वेर्गी ॥ ४ ॥ तुकयाबंधु ह्मणे पाहाहो नाही तरी । हत्वा शोइल शिरीं  
पांडुरंगा ॥ ५ ॥

॥ ७१ ॥ मुख्य आहे आह्मां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण  
लेखी ॥ १ ॥ नको लावूं आह्मां सर्वें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचा-  
रुनी ॥ २ ॥ साहे संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेईन  
मी ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे अडक्ये ऐक्यता । वाढतें अनंता दुःखें दुःख ॥ ४ ॥

॥ ७२ ॥ नये सोमसरी उपचाराची हरी । करकरेचें करीं काळें तोंड  
॥ १ ॥ मागतों इतुकें जोडूनियां कर । ठेऊनियां शिर पायांवरी ॥ २ ॥  
तुह्मां आह्मां एके ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय बरा ॥ ३ ॥ तुक-  
याबंधु ह्मणे बहुतां बहुतां रीती । अनंता विनंती परीसावी हे ॥ ४ ॥

॥ ७३ ॥ लालुचाईसाठीं बळकाविसी भावा । परी मी जाण देवा जिरीं  
नेदीं ॥ १ ॥ असोंद्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास  
॥ २ ॥ मज आहे बळ आळीचें सबळ । फोडीन अंत्राळ हृदय तुजें ॥ ३ ॥  
करुणारसें तुकयाबंधु ह्मणे भुलवीन । काढूनी घेईन निज वस्तु ॥ ४ ॥



॥ ७४ ॥ तुझीं वरें आह्मां ठार्यां नारायणा । परि तूं शाहणा होन  
 नाहीं ॥ १ ॥ मग कालावुली हाका देते वेळे । होतोसी परी डोळे मुघ-  
 डिसी ॥ २ ॥ जाणोनी अज्ञान करावें मोहरें । खोटी खोडी हे रे तुझी देवा  
 ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे कारण प्रचीति । पाहतों वेळ किती तेच गुण ॥ ४ ॥

॥ ७५ ॥ अवर्षी तुज बांळें सारिखीं नाहीं तें । नवल वाटतें पांडुरंगा  
 ॥ १ ॥ ह्मणतां लाज नाहीं सकळांची माउली । जवळी धरिलीं एकें दूरी  
 ॥ २ ॥ एका सुख द्यावें घेऊनी वोसंगा । एकें दारीं गळा श्रमवित्ती ॥ ३ ॥  
 एका नवनीत पाजावें दाटून । एकें अन्न अन्न करितिल ॥ ४ ॥ एकें  
 वाटतिल न वजावीं दूर । एकाचा मत्सर जवळी येतां ॥ ५ ॥ तुकयाबंधु  
 ह्मणे नावडती सांस । कासया व्यालास नरायणा ॥ ६ ॥

॥ ७६ ॥ निनांव हें तुला । नांव साजे रे विठला ॥ बरा शिरविला ।  
 फाटक्यामध्ये पाव ॥ १ ॥ काहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें ॥  
 भुरळें घातलें । एकाएकीं भावासी ॥ २ ॥ मुद्राधारण माळा टिळे । बोल  
 रसाळ कोंवळे ॥ हातीं फांशांचें गुंडाळें । कोण चाळे गृहस्था हे ॥ ३ ॥  
 तुकयाबंधु ह्मणे मिस्कीन । करितोसी देखोन ॥ पाहा दुरीवरी विडिन्न ।  
 केला परी संसार ॥ ४ ॥

॥ ७७ ॥ नाहीं घटिका ह्मणसी । लाग लागला तुजपार्शी ॥ पडिला  
 हृषीकेशी । जाव सकल करणें ॥ १ ॥ माझें नेलें पांघरुण । ठावें असोन  
 दुर्बळ दीन ॥ माणसांमधून । उठविलें खाणोऱ्या ॥ २ ॥ आह्मी हें जग-  
 बून होतो पाणी । संदी देवदेव करूनी ॥ जालासी कोठोनी । पैदा चोरा  
 देहाऱ्या ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे केलें । उघडें मजचि उमगिलें ॥ ऐसें काय  
 गेलें । होतें तुज न पुरतें ॥ ४ ॥

॥ ७८ ॥ कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ ॥ ह्मणवितोसी परि  
 केवळ । गळेकाटू दिसतोसी ॥ १ ॥ काय केलें होतें आह्मीं । सांग तुझे  
 एक ये जन्मीं ॥ झालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया ॥ २ ॥ भलेप-  
 णाचा पवाडा । बरा दाविला रोकडा ॥ करूनी बंधु वेडा । जोडा माझा  
 विखंडिला ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे भला । कैसें ह्मणताती तुजला ॥ जीव  
 आमुचा नेला । अंत पाहिला कांहींतरी ॥ ४ ॥

॥ ७९ ॥ आतां कळों आले गुण । अवघेचि यावरून ॥ चोखट लक्षण ।

धरिलें हें घरघणें ॥ १ ॥ या नावें कृपासिंधु । ह्मणवितोमी दीनबंधु ॥  
मज तरी मैदु । दिसतोसी पाहातां ॥ २ ॥ अमळ दया नाही पोटी । कठीण  
तैसाचि कपटी ॥ आंधळ्याची काठी । माझी गुदरसीच ना ॥ ३ ॥ तुकया-  
बंधु ह्मणे पुरता । नाही ह्मण बरें अनंता ॥ एरवी असतां । तुझा घोंट  
भरिला ॥ ४ ॥

॥ ८० ॥ काय सांगों हृषीकेशा । आहे अनुताप आला ऐसा ॥ गिळा-  
यासी निमिषा । लागों नेदावें ॥ १ ॥ माझे बुडविलें घर । लेंकरें बाळें  
दारोदार ॥ लाविलीं काहार । तारातीर करोनी ॥ २ ॥ जीव घ्यावा किंवा  
घावा । तुझा आपुला केशवा ॥ इतुकें उरलें आहे । भावाचिया निमिलें  
॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे जग । बरें वाईट ह्मणों मग ॥ या कारणें परि लाग । न  
सांडावा सर्वथा ॥ ४ ॥

॥ ८१ ॥ मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारी ॥ तोही परि  
हरी । तुज जाला असमाई ॥ १ ॥ हे कां भक्तीचे उपकार । नांदतें विध्वंसिलें  
घर ॥ प्रसन्नता व्यवहार । शेवटीं हे झालासी ॥ २ ॥ एका जीवावरी । होतों  
दोनी कुटुंबारी ॥ चाळवूं तो तरी । तुज येतो निर्लज्जा ॥ ३ ॥ तुकयाबंधु  
ह्मणे भला । आणीक काय ह्मणावें तुला । वेडा खानें केला ॥ तुजसवें  
संबंधु ॥ ४ ॥

॥ ८२ ॥ पुर्वीं पूर्वजांची गति । हेचि आइकिली होती ॥ सेवे लावूनी  
श्रीपती । निश्चिती केली तयांची ॥ १ ॥ कां रे पाठी लागलासी । ऐसा  
सांग हृषीकेशी ॥ अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती म्हणूं ॥ २ ॥  
जन्मजन्मांतरीं दावा । आह्वां आपणां केशवा ॥ निमित्य चालवा । काईसया-  
स्तव हें ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे अदेखणा । किती होसी नारायणा ॥ देखों  
शकवेना । खातयासी न खात्या ॥ ४ ॥

॥ ८३ ॥ निसुर संसार करून । होतों पोट भरून ॥ केली विवसी  
निर्माण । देवपण दाखविलें ॥ १ ॥ ऐसा काढियेला नीस । काय म्हणूं  
सहित वंश ॥ आणिलें शेवटास । हाउस तरी न पुरे ॥ २ ॥ उरलों पालव्या  
शेवटीं । तेंही न देखवे दृष्टी ॥ दोघांमध्ये तुटी । रोकडीचि पाडिली ॥ ३ ॥  
तुकयाबंधु ह्मणे गोड । बहु झालें अति वाड ॥ ह्मणोनी कां बुड । मुळ्यां-  
सहित खावें ॥ ४ ॥

॥ ८४ ॥ बरा जाणतोसी धर्मनीति । उचित अनुचित श्रीपति ॥ करूं  
येते राती । ऐसी डोळे झांकूनी ॥ १ ॥ आतां जाब काय कैसा । देमी  
तो दे जगदीशा ॥ आणिला वोळसा । आपणां भोंवता ॥ २ ॥ सेवेच्या  
सुखास्तव । बळें धरिलें अज्ञानत्व ॥ येईल परि हा भाव । ज्याचा खासी  
कारणा ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे नाही । आतां आत्मा बोल कांहीं ॥ जडो-  
नियां पार्यां । तुझें त्वांचि घेतलें ॥ ४ ॥

॥ ८५ ॥ कांहीं विपत्ति अपत्यां । आतां आमुच्या होतां ॥ काय  
होईल अनंता । पाहा वोलों कासया ॥ १ ॥ बरें अनायासें झालें । साया-  
सेविण बोले चाले ॥ काबाड चुकलें । केलें कष्टावेगळें ॥ २ ॥ बरा सांपड-  
लासी वोजा । वर्मावरी केशीराजा ॥ बोलायासी तुझा । उजुरचि नाहीसा  
॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे दगा । बरा दिला होता वगा ॥ झडकरी चलागा ।  
चांग दैवें पावलों ॥ ४ ॥

॥ ८६ ॥ देवा तुजपै माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे तें कां नेदिसी  
अझून ॥ अवगलासी झोंडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदीं ॥ १ ॥ कळों  
येईल रोकडें । उभा करीन संतांपुढें ॥ तुझें काय एवढें । भय आपुलें मागतां  
॥ २ ॥ आजीवरी होतो नेणता । तों तुज फावलें रे अनंता ॥ कवडीचा तो  
आतां । पडों नेदीन फेर ॥ ३ ॥ ठेविला ये जीवनी जीव । ह्मणे तुकयाचा  
बांधव ॥ माझा गळा तुझा पाव । एके ठायीं वांधेना ॥ ४ ॥

॥ ८७ ॥ मार्गे असताशी कळला । उमस घेउं नसता दिला ॥ तेणेंचि  
काळें केला । असता अवघा निवाडा ॥ १ ॥ इतका न लागता उशीर । न  
धरितों भीडभार ॥ सिद्धासी व्यवहार । कासयासी लागला ॥ २ ॥ असोनियां  
माल खरा । किती केल्या येरझारा ॥ धरणेंही दिवस तेरा । माझ्या भावें  
घेतलें ॥ ३ ॥ अझून तरी इतक्यावरी । चुकवीं जनाचार हरी ॥ तुकयाबंधु  
ह्मणे उरी । नाही तरी नुरे कांहीं ॥ ४ ॥

॥ ८८ ॥ आतां न राहें क्षण एक । तुझा कळला रे लौकिक ॥ नेदीं  
हालों एक । कांहीं केल्यावांचूनी ॥ १ ॥ संबंध पडिला कोणाशीं । काय  
डोळे झांकितोसी ॥ नेईन पांचांपाशीं । दे नाही तरी वोढूनी ॥ २ ॥ सुखें  
नेदीस जाणवलें । नास केल्याविण उगलें ॥ तरि तेंही विचारिलें । आह्मी

आहे तुज आधी ॥ ३ ॥ असेंच करूनी किति । नागविली नाही नीति ॥  
तुक्याबंधु ह्मणे अंती । न सोडिसी ते खोडी ॥ ४ ॥

॥ ८९ ॥ तुज ते सवे आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें ॥ परि तें आ-  
ह्मांसवें । आतां न फावे कांहीं ॥ १ ॥ नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळ-  
विलें करोनी ॥ पाहा विचारोनी । आढी धरोनी काम नाही ॥ २ ॥  
अवघे राहिले प्रकार । झालों जीवासी उदार ॥ असा हा निर्धार । कळला  
असावा असेल ॥ ३ ॥ आतां निदमुर नसावें । गांठ पडली कुणव्यासवें ॥  
तुक्याबंधु ह्मणे राखावें । देवा महत्व आपुलें ॥ ४ ॥

॥ ९० ॥ बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा ॥ एकाचि  
वचनें आह्मां । काय सांगणें तें सांग ॥ १ ॥ देणें आहे कीं भंडाई । करणें  
आहे सांग भाई ॥ अहतां भीड कांहीं । कोणी न घरी सर्वथा ॥ २ ॥ मागें  
गेलें जें होऊनी । असो तें धरित नाही मनीं ॥ आतां पुढें येथूनी । कैसा  
काय विचार ॥ ३ ॥ सारखी नाही अवघी वेळ । हें तों कळतें सकळ ॥  
तुक्याबंधु ह्मणे खळखळ । करावी ते उरेल ॥ ४ ॥

॥ ९१ ॥ आतां हें न सुटे न चुके । बोल कां दवडिसी फिके ॥ जन  
लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासार्थी ॥ १ ॥ नये सरतां नव्हे भलें ।  
तुझे लक्षण कळलें ॥ बैसलासी काढिलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥ २ ॥ दिस-  
तोसी बरा बोल कोंवळे । गुण मैदाचे चाळे ॥ दिसताती ये वेळे । काय  
करूं विसंबोनी ॥ ३ ॥ तुक्याबंधु ह्मणे देखतां । अंध बाहिर ऐकतां ॥ कैसें  
व्हावें आतां । इतुकियाउपरी ॥ ४ ॥

॥ ९२ ॥ तिहीं तार्ळी हेचि हाक । ह्मणती पांढरा स्फटिक ॥ अवघा  
बुडविला लौकिक । सुखेंचि भीके लाविलीं ॥ १ ॥ थोंटा नांव शिरोमणी ।  
नाहीं जोडा त्रिभुवनी ॥ ह्मणोनी शाहाणे ते कोणी । तुझे दारीं बैसतीना ॥ २ ॥  
निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा ॥ नागवणा या नांवा ।  
वांचुनि दुजा नाइको ॥ ३ ॥ सर्वगुणें संपन्न । कळों आलासी संपूर्ण ॥ तुक-  
याबंधु ह्मणे चरण । आतां जीवें न सोडी ॥ ४ ॥

॥ ९३ ॥ तोचि प्रसंग आला सहज । गुज धरितां नव्हे काज ॥  
न सांडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥ १ ॥ तूं तर न होसी शाहाणा । नये

सांगतों तेंही मना ॥ आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा ॥ २ ॥ न  
पुरबी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट ॥ कास घालूनियां नीट । चौघा-  
चार करावा ॥ ३ ॥ आतां श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन ॥ न पडे  
तयाविण । गांठी तुकयाबंधु ह्मणे ॥ ४ ॥

॥ ९४ ॥ हळूहळू जाड १ होत चालिलें लिगाड ॥ जाणवेल निवाड ।  
न करिसी परि पुढें ॥ १ ॥ मी तो सांगून उतराई । झालों आतां तुज  
काई ॥ कळों येईल भाई । तैसा करीं विचार ॥ २ ॥ मागें युगें अट्टाविस ।  
झालीं दिवसाचा दिवस ॥ मुद्दल व्याज कासावीस । होसी देवा ये कामें ॥ ३ ॥  
तुकयाबंधु ह्मणे राखें । आतां टाकीं तुझीं तीं मुखें ॥ जगजाहिर टाउकें ।  
झालें नाहीं खंडलेंसें ॥ ४ ॥

॥ ९५ ॥ पत्र उचटिलें प्रयत्नें । ग्वाही कराया कारणें ॥ नाहीं तरी पुण्यें ।  
तुझ्या काय उणें आह्मां ॥ १ ॥ नांव तुझेचि करोनी । आहों मुखें पोट  
भरोनी ॥ केली जाणवणी । ह्मणउनि नाहीं ह्मणसील ॥ २ ॥ आतां इतुकिया-  
उपरी । दे नको भलतें करीं ॥ ह्मणती ऋणकरी । आमुचा इतकें उदंड ॥ ३ ॥  
तुकयाबंधु जागा । आळवावया पांडुरंगा ॥ केला कांहीं मागायाची ।  
नव्हती गरज ॥ ४ ॥

॥ ९६ ॥ माझ्या भावें केली जोडी । न सरेसी कल्पकोडी ॥ आणियेलें  
धाडी । घालूनी अवघें वैकुंठ ॥ १ ॥ आतां नलगे यावें जावें । कोठें  
कांहींच करावें ॥ जन्मोजन्मीं मुखें खावें । वैसोनसें झालें ॥ २ ॥ असंख्य  
संख्या नाही पार । आनंदें दाटलें अंबर ॥ न माये अपार । त्रिभुवनीं सांठ-  
वितां ॥ ३ ॥ अवघें भरलें सदोदित । झाले मुखाचे पर्वत ॥ तुकयाबंधु ह्मणे  
परमार्थ । धन अद्भुत सांपडलें ॥ ४ ॥

॥ ९७ ॥ आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र ॥ घरासी  
आगर । आला सकळ सिर्दीचा ॥ १ ॥ झालों निधानें निधान । लागलें  
अनंतगुणरत्न ॥ जन्माचें विच्छिन्न । दुःख झालें दरिद्र ॥ २ ॥ तारूं साग-  
रिचें अवचितें । हेंदोवलें आलें येथें ॥ ओढिलें संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥ ३ ॥  
तुकयाबंधु ह्मणे सीमा । नाहीं आमुचिया दैवा ॥ आतां पुरुषोत्तमा १ ऐसा  
सौदागर सांपडला ॥ ४ ॥

## तुकारामबावांची मुलगी भागूबाई इचे अभंग.

॥ १ ॥ मी रे अपराधी मोठी । मज घालावें बा पोटी ॥ १ ॥ मी तान्हूळें  
अज्ञान । म्हूण कां देऊं नये स्तन ॥ २ ॥ अवघ्या संतां तूं भेटसी । मी रे  
एकली परदेशी ॥ ३ ॥ भागु ह्मणे विठोबासी । मज धरावें पोटासी ॥ ४ ॥

॥ २ ॥ साधूचा संग धरींरे ॥ श्रीहरी स्मरणीं रंगली बाणी । भक्ती  
भरीं ढढ काम तर्जीरे । साधूचा संग धरीं रे ॥ १ ॥ माया जाळें हें मृग-  
जळ पाहें । गुंतसी परी गती नाही बरीरे ॥ साधूचा० ॥ २ ॥ दुस्तर ढोहीं  
बुडसी पाहीं । तारु हें विठ्ठल नाम धरीरे ॥ साधूचा० ॥ ३ ॥ कीर्तनरंगीं  
होसी अभंगी । भागु बघ तुज नमन करीरे ॥ साधूचा संग० ॥ ४ ॥

## तुकारामबावांचे शिष्य निळोबा यांचे अभंग.

### मगलाचरण.

॥ १ ॥ ॐ नमोजी पंढरिराया । हृत्कमलवासीया गुरुनाथा ॥ १ ॥ तुमचा  
अनुग्रह लाधलों । पात्र झालों महा सुखा ॥ २ ॥ सकळ संत करिती  
कृपा । दाविला सोपा निज मार्ग ॥ ३ ॥ निळा ह्मणे दिवस रात्रीं ।  
गातों वर्णी गुण नाम ॥ ४ ॥

॥ २ ॥ स्फूर्ति माझी चेतविली । गुणीं लाविली आपुलिये ॥ १ ॥  
आणखी दुजें नावडे कांहीं । येचि प्रवाहीं सुखावली ॥ २ ॥ नानापरीचे  
अर्थ भेद । वाचे विद्रद उमटती ॥ ३ ॥ निळा ह्मणे मांडितों बोळी ।  
वदवा मुखकमळीं तुम्ही ते ॥ ४ ॥

॥ ३ ॥ माझिये वाचेसी नाही धीर । प्रसवते भार अक्षरांचे ॥ १ ॥  
तुमचे कृपेचा हा महिमा । पुरुषोत्तमा अगाध ॥ २ ॥ काय नेणों वदवा

वाणी । बलुनियां गुणी आपुला ॥ ३ ॥ निळा म्हणे ल्यालीं लेणें । प्रसाद  
भुषणें तुमचीं ॥ ४ ॥

॥ ४ ॥ आवद्ध वाचा मतिहीन । बुद्धी मळीण विषयलोभें ॥ १ ॥  
परि तुह्मी कृपावंत । कां हें वदवितां मी नेणें ॥ २ ॥ न कळे अर्थप्रमेय तंतु ।  
हेतु मातु दृष्टांतही ॥ ३ ॥ निळा ह्मणे पुरुषोत्तमा । जाणा महिमा तुमचा  
तुह्मी ॥ ४ ॥

॥ ५ ॥ नावडे तें जना देवा । कां हो वदवा मज हातीं ॥ १ ॥ आंझे  
प्रसाद संतवाणी । अमृत झरवणी सुस्वाद ॥ २ ॥ सत्यस्वानुभव  
बोलिले जें जें । प्रगट्टनी सहजे सिद्धांत ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुमच्या वर-  
दें । यथानुवादें वचनें तिये ॥ ४ ॥

॥ ६ ॥ तेथें माझे कायसे बोल । संत सखोल संवाद ॥ १ ॥ आइक-  
तांचि समाधान । होतसे उन्मन मनाचें ॥ २ ॥ सिद्ध प्रसादाची वाणी ।  
जे तुमच्या गुणीं मिरवली ॥ ३ ॥ निळा ह्मणे मी तो रंक । जाणती लोक  
सकळही ॥ ४ ॥

॥ ७ ॥ कांहींच जाणीव न करावी । आहे जिवीं हें ठावें ॥ १ ॥ परि  
मज बोलवी देवो । तेथें उपावो कोणाचा ॥ २ ॥ नव्हें कांहीं बहुश्रुत ।  
वक्ता पंडित वाचाळ ॥ ३ ॥ निळा म्हणे श्रीविठ्ठल । बोलवी बोल ते  
बोलें ॥ ४ ॥

॥ ८ ॥ वेदवक्ता नारायण । तोचि तो आपण सर्व दृष्टा ॥ १ ॥  
वदवी सेवकाची वाणी । आपुल्या गुणीं प्रवर्तउनी ॥ २ ॥ परम गुह्यार्थ  
तोचि प्रगटी । आपण पोटीं संचरोनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे विठ्ठल हरी ।  
वक्ता वैखरी तो वाचा ॥ ४ ॥

॥ ९ ॥ परात्परा सच्चिदानंदा । परिपूर्णाजी आनंदकंदा ॥ जगद-  
धीशा विश्वबंधा । विश्वव्यापका अनंता ॥ १ ॥ भक्तवत्सला कृपासिंधु ।  
तापत्रयहरणा दीनबंधु ॥ तुझ्या नामीं अगाध बोधु । भक्त पावती भाविक  
॥ २ ॥ परमपुरुषा गुणातीता । अव्यया अक्षरा जी अव्यक्ता ॥ विश्व-  
मंगळा रुक्मिणीकांता । पुंडलिकवरदा पंढरीशा ॥ ३ ॥ निरंजना निर्वि-  
कारा । निर्विकल्पा जगदोद्धारा ॥ वेदवेदांतसागरा । विश्वभरा कल्पा-

दी ॥ ४ ॥ भावाभाव विवर्जिता । सगुण निर्गुणा गुणातीता ॥ निळयास्वामी कृपावंता । चरणीं माथा तुमचिये ॥ ५ ॥

॥ १० ॥ आतां आठवूं पाउलें । सकुमार चांगले ईटे ते ॥ १ ॥ तें प्रसन्न होती गुरु । संत मुनिश्वरु करुणाब्धी ॥ २ ॥ आदर खाचा ईटेवरी । तो मज निर्धारी जाणवला ॥ ३ ॥ निळा ह्मणे जिवीते ध्यातां । कृतकृत्यता करितील ॥ ४ ॥

॥ ११ ॥ संतीं सांगितलें मज । आपुलिये गुज आंतरींचें ॥ २ ॥ ह्मणती आठवीं पंढरिनाथा । सांडी वार्ता ईतरांचि ॥ २ ॥ नको विसंबों तूं यासीं । आगाध सुखासि पावसील ॥ ३ ॥ निळा ह्मणे सेवा आतां । हेचि प्रसन्नता आयुची ॥ ४ ॥

॥ १२ ॥ संत कृपा वरद बळें । माझीं वचनामृत फळें ॥ १ ॥ स्वीकारिजे पंढरिनाथें । बैसोनियां सादर चित्तें ॥ २ ॥ ह्मणति गोड हे तुझी वाणी । सद्गुरुकृपेचीं बोलणीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे श्रोते संत । प्रसन्नपणें दत्त चित्त ॥ ४ ॥

## गुरूची स्तुति.

॥ १३ ॥ दळणीं कांडणीं गाईन मंगळीं । कान्हो वनमाळी प्राणसखा ॥ १ ॥ हरिचियां नामें हरती महादोष । तुटती कर्मपाश निमिषमात्रें ॥ २ ॥ सद्गुरुरायाचे पाउले गोमटे । वंदितांचि भेटे त्ददयस्थ ॥ ३ ॥ माझ्या सद्गुरुचें अवलोकितां मुख । समाधीचें सुख तुच्छ वाटे ॥ ४ ॥ सद्गुरुरायाचें स्वरूप पाहातां । विश्वीं एकात्मता भासों लागे ॥ ५ ॥ निज सद्गुरुचीं आळवितां नामें । येती निज धामें भेटों सये ॥ ६ ॥ सद्गुरुस्वामीचा महिमा अगाध । वचनेंची बोध करी शिष्या ॥ ७ ॥ सद्गुरु सद्गुरु कारित्त्रं उच्चार । येती हरिहर भेटों सये ॥ ८ ॥ सद्गुरुच्या नामें पोट माझें धाय । आनंदाचा होय पाहुणेरु ॥ ९ ॥ निळा ह्मणे माझ्या सद्गुरुची मूर्ती । सकळाहि विश्रांति विश्रांतीसी ॥ १० ॥



॥ १४ ॥ दळणीं दळीतां आठवे मानसीं । अलकापुरवासी ज्ञान-  
राज ॥ १ ॥ ओविया मंगळीं गाईन तयासि । स्वामी तुकयासी निजानंदें  
॥ २ ॥ एकजनार्दन आणि नामदेव । देती स्वानुभव आठवितां ॥ ३ ॥  
परलोक सोईरे जिवलग हे माझे । जे का पंढरिराजें अनुग्रहिले ॥ ४ ॥  
निळा म्हणे संत जे जे भूमंडळीं । सांची पायधुळी वंदीन मी ॥ ५ ॥

॥ १५ ॥ बोलविला बोलें वेद । म्हैसा सुबुद्ध स्वरान्वयें ॥ १ ॥ काय  
एक न करा देवा । भिंती चालवा निचेष्टिता ॥ २ ॥ शिष्यालार्गीं देतां  
बोध । नलगे पलार्थ निमिष्य हि ॥ ३ ॥ निळा म्हणे ज्ञानेश्वरा । मजहि  
आंगिकारा रंका दीना ॥ ४ ॥

॥ १६ ॥ शेवेलार्गिं शेवक झालों । तुमच्या लागलों निज चरणां  
॥ १ ॥ अहो स्वामी तुकयादेवा । यावरि न करावा अव्हेर ॥ २ ॥  
सहज लिळे उदकीं बह्या । तुम्ही रक्षिलीया निजसत्ते ॥ ३ ॥ निळा म्हणे  
धराल हातीं । तरि घाल मति निरुपम ॥ ४ ॥

॥ १७ ॥ नमियेलीं घरांत घरें । शिवशक्ती वधूवरें ॥ १ ॥ आदि  
गुरु चराचरा । पासुनी ज्या परंपरा ॥ २ ॥ प्रसवोनियां दृश्य जातां ।  
पुरापुरा माता पिता ॥ ३ ॥ निळा ह्मणे वरद हस्तें । पावविती जे  
परमार्थातें ॥ ४ ॥

॥ १८ ॥ अंनमोजि विश्वातीता । विश्वव्यापका श्री अनंता ॥  
परात्परा सद्गुरुनाथा । ईश्वर नियंता सकळादी ॥ १ ॥ तुमचा अनुग्रहो  
झालिया । निरसे मोह ममता माया ॥ करुनी उपदेश ब्रह्मया । निजात्म  
पर्दी स्थापिसी ॥ २ ॥ सनकादिकांचें चिंतन । नाम तुमचें अनुसंधान ॥  
त्यातें स्वरूप स्थिति पावउन । ठेविसी निमग्न निजानंदी ॥ ३ ॥ शुक्र प्र-  
हाद नारद । पावोनियां तुमचा बोध ॥ करिती सदा ब्रह्मानंद । तारिती कीर्तनें  
आणिकां ॥ ४ ॥ निळा ह्मणे परमानंदा । परात्परा सच्चिदानंदा ॥  
सद्गुरुराया निजात्मबोधा । कृपेस्तव लाहीजे तुमचिये ॥ ५ ॥

॥ १९ ॥ ईश्वर नियंता निर्गुण । नाम रूप जया नाही वर्ण ॥ विद्या-  
अविद्यातीत चिद्दयन । आपणा जो आपण गुरुशिष्य ॥ १ ॥ नात-  
ळोनी महदहंकार मायेसी । सहजचि गुणातीत तो अनायासी ॥ होणें

निमणें नाहीं ज्यासी । आपण आपणासी कदा न देखे ॥ २ ॥ नुरउनी  
एकाएकपण । दुजेपणा घालीत शून्य ॥ पूर्णपणें नुरवीच पूर्ण । तत्साक्षी  
आपण सर्वद्रष्टा ॥ ३ ॥ ऐसिया आदि गुरुमूर्ती । आपणचि पुरुष  
आपण शक्ति ॥ उमामहेश ऐशिया ख्याति । वाढउनी त्रिजगतीं विस्ता-  
रिली ॥ ४ ॥ मग आपण गुरु आपण शिष्य । आपण दीक्षा आपण  
उपदेश ॥ दाउनी परंपरेचा मोस । अभेदज्ञानास प्रगटितु ॥ ५ ॥ ह्यणो-  
नियां जि आदिनाथा । प्रकृति पुरुष तूंचि तूं आतां ॥ सकळ विश्वीं  
विश्वजनिता । करिसी तत्वता निजबोध ॥ ६ ॥ शिव शक्ति निमित्तं  
दाऊन । उपदेशिलें निज गुह्यज्ञान ॥ तेणें देवोदेवि मुखसंपन्न । पावला  
मीन तो लाभ ॥ ७ ॥ तेणें गोरक्ष उपदेशील । निजात्मज्ञानीं प्रबोधिला  
॥ त्रैलोक्यामाजि गौरविला । योग दाविला विशदार्थ ॥ ८ ॥ गुह्यागुह्य  
ज्ञान कंधन । तेणें गहिनीतें उपदेशून ॥ उद्धरावया दीन जन । तेणें  
निवृत्ति शिक्षापिला ॥ ९ ॥ तेचि हातवटि ज्ञानेश्वरा । दिधली आदि परं-  
परा ॥ सोपान मुक्ताई वटेश्वरा । चांगया प्रसाद दीधला ॥ १० ॥ निळा  
ह्यणे ऐसियापरी । नाथ सांप्रदायाची थोरी ॥ प्रगट केली ज्ञानेश्वरी ।  
भगवद्गीता उकलूनी ॥ ११ ॥

॥ २० ॥ उत्तीर्ण त्याचें काय व्हावें । न कळे भावें वंदितों ॥ १ ॥ जीव  
पार्यीं ठेवूं ह्यणे । लटिकेपणें तो मिथ्या ॥ २ ॥ देह मांस चर्म हाडें ।  
अपितां आपाडें नैश्वर तीं ॥ ३ ॥ निळा ह्यणे चरणीं माथा । ठेवूं आतां  
संतांचिये ॥ ४ ॥

॥ २१ ॥ मायबाप उत्तीर्ण होणें । न घडे देणें अपत्या ॥ १ ॥ जरी  
लक्ष जोडी दिली । तरी ते झाली उपाधी ॥ २ ॥ जैसा आत्मा विश्व  
प्रसवे । तेणें त्या व्हावें उत्तीर्ण कैं ॥ ३ ॥ निळा ह्यणे शुद्ध भावें । चरणा  
जावें लिंगटोनी ॥ ४ ॥

॥ २२ ॥ जन्ममरणा निवारिती । जे दाविति सुपंथ ॥ १ ॥ बैसविती  
अस्यंपदीं । ब्रह्मानंदीं कृपाळू ॥ २ ॥ एकाचि वचनें सिद्धासनीं । करिती  
बैसउनी अगाध ॥ ४ ॥ निळा ह्यणे उत्तीर्णत्वासी । दुर्लभ पार्शी कवण  
वस्तु ॥ ४ ॥

॥ २३ ॥ खांबसूत्रीं खेळवी दोरी । नाचती पुतळ्या दिसती बरी  
॥ १ ॥ तैसा बोलवी बोलता । न दिसे परि तो मज आतौता ॥ २ ॥ कि-  
नरी वाजे नानापरि । वाजवित्याची ते कूसरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे तैसा  
माझा । वाच्यवाचकु सद्गुरुराजा ॥ ४ ॥

॥ २४ ॥ जयाचेनि कृपामूर्ते । पोखे माझे जीवन भातें ॥ १ ॥ कैसा बिसरो मी  
यासी । एकानेक नाही ज्यासी ॥ २ ॥ नेणोनियां आपपर । केला माझा  
अंगिकार ॥ ३ ॥ निळा ह्मणे शिकवा बोल । बोली बोलणें सूढाळ ॥ ४ ॥

॥ २५ ॥ जेणें माझी वाचस्पती । आपुल्या कृपें केली सरती ॥ १ ॥  
खाचें उत्तीर्ण होऊं ह्मणतां । जीवा जीवपण नुमसे आतां ॥ २ ॥ अवघे-  
ची खाचें घेणें देणें । मी हें माझे काहींचि नेणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
ठेविलों ऐसा । जळिंचा बुदबुद जळींचि जैसा ॥ ४ ॥

॥ २६ ॥ ज्याचा केला अंगिकार । चालवी भार खाचा हा ॥ १ ॥  
ऐसा आहे कृपावंत । सद्गुरुनाथ दीनांचा ॥ २ ॥ देउनियां बोध बुद्धी ।  
निरसी उपाधी. ममतेच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे मेळवी सुखा । न ह्मणे  
पारिखा जीवजंतु ॥ ४ ॥

॥ २७ ॥ उदार ऐसा न दिसेचि दृष्टी । पहातां ही सृष्टी मज आतां  
॥ १ ॥ जयाचीया वचनें जीवा जीवपण । नुमसेचि शीवपण शीवा अंगीं  
॥ २ ॥ अविद्येनासीं अहंता मावळे । बोध भानु उजळे प्रकाशीतु ॥ ३ ॥  
निळा ह्मणे दावी आनंदाआनंदु । भोगवी निजानंदु निजानंदा ॥ ४ ॥

॥ २८ ॥ नव्हे हे सांगितली मात । महीमाची अद्भुत सद्गुरुचा ॥ १ ॥  
जीवाजीवपणाचा वंगु । तोडूनि अभंगु ब्रह्म करी ॥ २ ॥ आपुलीये मूळ  
मिरासी । नांदवी ज्यासी हातीं धरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे करितां सेवा ।  
ऐसिया देवा पात्र करी ॥ ४ ॥

॥ २९ ॥ ह्मणोनि यांचिया श्रवणें पाठें । वचनें पालटे देहबुद्धी ॥ १ ॥  
बैराग्याची राणीव जोडे । ज्ञानाचें उघडें निज मंदीर ॥ २ ॥ नवविधाचे  
नाना भोग । बसविती अंग येऊनियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे भुक्ति मुक्ति ।  
शांति विरक्ति वरती खा ॥ ४ ॥

॥ ३० ॥ गर्जत नामाच्या कल्लोळीं । आले महीतळीं उद्धरीत ॥ १ ॥  
ते हे वीर वैष्णव गाढे । कळीकाळ खांपुढें तृणप्राय ॥ २ ॥ वचनमात्रेंचि  
देती बोध । करिती अगाध सच्छिष्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे साचिये  
वाणी । अमृत वोळुनी वृष्टि करी ॥ ४ ॥

॥ ३१ ॥ हरीचें मनोहर कीर्तन । हेंचि साधन कलियुगीं ॥ १ ॥ नको  
आणिकां मतांतरीं । पडों भवसागरीं वाहावसी ॥ २ ॥ निश्चयाचें उत्तर  
हेंचि । करावी हरीची हरिभक्ती ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसे कार्णी ।  
सांगितलें येउनी गुरुदेवें ॥ ४ ॥

॥ ३२ ॥ जिहीं गाडलें हरिचें नाम । आतळों कर्म नेदी खां ॥ १ ॥  
जन्म जरा हरुनी व्याधी । बैसवी पर्दी आपुलीये ॥ २ ॥ ऐसा अगाध  
महिमा याचा । वर्णितां वाचा न पुरती ॥ ३ ॥ निळा ह्मणे स्तवितां संतीं ।  
अपार मती वेदांचिये ॥ ४ ॥

॥ ३३ ॥ हेंचि आह्मासी गुरुगम्य । हरिचें नाम उपदेशिलें ॥ १ ॥  
आणिका साधनीं चाडची नाहीं । घालिती अपार्यां ह्मणोनियां ॥ २ ॥  
योगाभ्यास मंत्रजप । पुरश्चरण तप हरिनाम ॥ ३ ॥ निळा ह्मणे दाविला  
मार्ग । हांचि हा चांग गुरुनाथें ॥ ४ ॥

॥ ३४ ॥ नाना साधनें मंत्र तंत्र । उपासना यंत्र अवघड तें ॥ १ ॥  
ह्मणोनियां हरिचें नाम । भाविका सुगम हरिभक्ता ॥ २ ॥ नाहीं आघात  
प्रायश्चित्त । वाचा शुचिर्भुत सर्वदा ॥ ३ ॥ निळा ह्मणे ज्ञान व्युत्पत्ति । न  
कळति निगुती योगाचिया ॥ ४ ॥

॥ ३५ ॥ कृपावंता सहुरुराया । केला जो माझीया मना बोध ॥ १ ॥  
तो काय बोलोनि दाखऊं आतां । बोलणें बोलतां आरौतें पडे ॥ २ ॥  
शब्दातीत परात्पर । ध्वनि ऊंकार न पवेचि ॥ ३ ॥ निळा ह्मणे आनंद  
कोटी । उथळोनी सृष्टी गगनीं भरे ॥ ४ ॥

॥ ३६ ॥ ढोळीयाचाही ढोळा बुद्धी । माझी उघडुनियां कृपानिधि ॥  
देखणी करुनियां त्रिबुद्धी । निजात्मपर्दी स्थापिली ॥ १ ॥ तेणें दिसती  
ढाया बावो । तद्दय सकळाचेही भाव ॥ संत दावी जे अनुभव । आणिसिही  
सर्व मायाकृत ॥ २ ॥ नवल कृपेची हे जाती । फिटली मोह ममता भ्रांती ॥

उत्पत्ति स्थिति प्रळय होती । ते ते निगुती आटले ॥ ३ ॥ देखणे झालें  
नयनानयन । देखती आपुलें ही वर्तन ॥ राहिले ठार्यांच ते जडोन । अभेद  
होऊन देखती ॥ ४ ॥ निळयास्वामीसद्गुरुनाथा । देखणा तूंच मी नाहीं  
आतां ॥ तोडुनी मी हे माझी ममता । आपणा आतौता मेळविलों ॥ ५ ॥

॥ ३७ ॥ नवल कृपा हे घनवट । उडउनी मायेचें फलकट ॥ आप  
आपणां केलें प्रगट । मोडिली वाट दुसऱ्याची ॥ १ ॥ आपणासर्वे आपण  
खेळे । आप आपणासी चावळे ॥ शेखी आपण आपणा मिळे ।  
खेळतां वेगळें दाऊनि ॥ २ ॥ ऐसा आपुलिया संतोषा । एकी भिन्नत्वाची  
आशा ॥ अनेकत्वाचा मिरउनी ठसा । एकीएकला सेवटीं ॥ ३ ॥ दाऊ-  
नियां नानाकार । नाना कृति नारी नर ॥ तेचि करुनियां निराकार ।  
आपणा अंगी आपण ॥ ४ ॥ निळा ह्मणे कृपा तरणी । प्रगटोनियां  
माझिये वाणी ॥ प्रकाशी आपुल्या किरणीं । लाविली गुणीं वर्णावया ॥ ५ ॥

॥ ३८ ॥ फुटलें धरण आला लोंढा । नावरे तोंडा माझीया तो ॥ १ ॥  
कृपाघनें वृष्टी केली । वाचा गर्जिल्ली बोधवरे ॥ २ ॥ प्रतीत विद्यु-  
च्छता झळकती । थेंबुटे पडती ब्रह्मरसे ॥ ३ ॥ निळा ह्मणे पिकलें पीक ।  
आलें सकळीक भागासी तें ॥ ४ ॥

॥ ३९ ॥ सुखी साठविलें सुख । हरिखा हरिख भेटवीला ॥ १ ॥ आनं-  
दासीही आनंद झाला । सद्गुरु भेटला तेचि क्षणीं ॥ २ ॥ प्रतितिसही  
प्रतीत झाली । शांती मेळविली निजशांती ॥ ३ ॥ निळा ह्मणे मुकाळ  
ऐसा । केला दशदिशा कोंदलिया ॥ ४ ॥

॥ ४० ॥ प्रसाद तुमचा लाधला आतां । झालों कृतकृत्य सनाथ  
॥ १ ॥ पुरविला जिवीचा हेत । होतों चिंतीत मानसीं तो ॥ २ ॥ कृपा  
करुनियां दाविला देवा । आपुला ठेवा उघडुनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
सद्गुरुनाथा । गाऊं आतां ओंविया गीतीं ॥ ४ ॥

॥ ४१ ॥ बोवाळुनियां सांडीन काया । वरुनी पायां तुमचीया ॥ १ ॥  
जीवभाव ठेउनी वरी । राहेन द्वारीं तिष्ठत ॥ २ ॥ जोडूनियां कृतांनुळीं ।  
नामावळी आठवीन ॥ ३ ॥ निळा ह्मणे करीन सेवा । अहोरात्री देवा  
चरणाची ॥ ४ ॥

॥ ४२ ॥ कोटी दिवाळ्या दसरे सण । घडले श्रीचरण देखिले ॥ १ ॥  
सकळही पर्वे व्रतें जोडलीं । तुमचीं वंदिलीं पदांबुजें ॥ २ ॥ आलिंगनें  
सीतळ काया । निवाल्या बाह्या जीवप्राण ॥ ३ ॥ निळा ह्मणे अव-  
र्घ्याच अंगें ॥ तुमच्या संगें सुस्नात ॥ ४ ॥

॥ ४३ ॥ आवघ्याचि संपत्ती आलीया घरा । तुमचिया दातारा आग-  
मनें ॥ १ ॥ सीतळ झालों पावन झालों । तुमचिया लागलों चरणासी ॥ २ ॥  
धरिलीया जन्माचें सार्थक झालें । तुम्हीं अवलोकिलें ह्मणोनियां ॥ ३ ॥  
निळा म्हणे धरिलें हातीं । जेव्हांची संतीं तुम्ही मज ॥ ४ ॥

॥ ४४ ॥ पूर्वांचित होतें पुण्य । तेणें हे चरण आतुडलों ॥ १ ॥ आतां  
सुखा नाही उणें । इहलोकीं भोगणें परत्रीचें ॥ २ ॥ ऐसिया सुखा पात्र  
केलें । तुम्हीं अवलोकिलें कृपादृष्टी ॥ ३ ॥ निळा म्हणे पूर्ण काम ।  
पावलों संभ्रम सुखाचा ॥ ४ ॥

॥ ४५ ॥ जीवें भावें जोडिलें होतें । पूर्व फळातें आजी आलें ॥ १ ॥  
आंगिकार तुम्हीं केला । सुखींचा दिधला प्रसाद ॥ २ ॥ अभयदानें सुखी  
केलें । दाविलीं पाडलें सतेज ॥ ३ ॥ निळा म्हणे चरणीं थारा । दिधला  
किंकरा अनाथा ॥ ४ ॥

### देवाचें स्तवन.

॥ ४६ ॥ काय वर्णू याचे गुण । ज्याचें त्रिभुवन रूपस ॥ १ ॥ चंद्र  
सूर्य तारांगणा । दीप्ती हुताशना ज्वांचेनी ॥ २ ॥ जेणें वाड केलें गगन ।  
दिधलें आसन वसुंधरे ॥ ३ ॥ निळा ह्मणे धरिला मेरु । भरिला सागरु  
दिव्य क्षीरें ॥ ४ ॥

॥ ४७ ॥ जेणें मंथुनि क्षीरार्णव । काढिलीं अपूर्व दिव्य रत्नें ॥ १ ॥  
साचा महिमा वर्णू कैसा । भरोनी आकाशा कोदला तो ॥ २ ॥ जेणें  
धरुनियां दांतीं । आणिली वसुमती थावरिली ॥ ३ ॥ निळा ह्मणे जेणें  
भानु । ठेविला उदुनु न मैळेसा ॥ ४ ॥

॥ ४८ ॥ काय विघरुनी केलें पाणी । घडिली अवनी कास्याची  
॥ १ ॥ महिमा जाणे खाचा तोचि । नेणे विरंची जरी ज्ञाता ॥ २ ॥  
काय पिंजुनी केलें गगन । निर्मिला हुताशन कासयाचा ॥ ३ ॥ निळा  
ह्मणे भरोनी अंबरा । निर्मिला वारा कासीयाचा ॥ ४ ॥

॥ ४९ ॥ ऐसे याचे आकळ खेळ । जाणतां पांगुळ वेदश्रुती ॥ १ ॥ काय  
फोडुनी चांदिण्या केल्या । गगनीं बांधल्या कीं मुक्त ॥ २ ॥ कासयाचे  
पर्वत धोंडे । घडिले अपाडे अमर्याद ॥ ३ ॥ निळा ह्मणे पर्जन्य धारा ।  
केल्या अपारा त्या कैशा ॥ ४ ॥

॥ ५० ॥ कासियाचीं वीजें घडलीं । लावणी केली वृक्ष तृणा ॥ १ ॥  
नेणवे महिमा तुमचा देवा । देवा मानवा दानवासी ॥ २ ॥ काय मर्दुनी  
घातले बहळ । नाना परिमळ पुष्पयाती ॥ ३ ॥ निळा ह्मणे नानापरिचे ।  
घोष तरुचे फळें पर्णें ॥ ४ ॥

॥ ५१ ॥ रसना एकी रस तो नाना । कैसी विवंचना रचिली हे ॥ १ ॥  
नकळे लाघव तुमचें हरी । करितां भरोवरी जाणिवेच्या ॥ २ ॥ काय  
पिंजुनी मेघ पडळ । घडिलें ज्वाळ विजुवाचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे तडक  
भारी । फुटें अंबरीं कासीयाचा ॥ ४ ॥

॥ ५२ ॥ वीज पडे गगन गडाडी । रचिली परवडी काशाची ॥ १ ॥  
अद्भूत प्रकाशाचा लोळ । पडतां अंतराळ दणाणीत ॥ २ ॥ काय हे  
तुमचीं कैसी लीळा । नेणवे सकळां चोजवितां ॥ ३ ॥ निळा ह्मणे गर्भी  
वाळा । वाढवा गोपाळा कैशा परी ॥ ४ ॥

॥ ५३ ॥ तैसे तुमच्या योगें थोर । आह्मी पामर जीवजंतु ॥ १ ॥  
गाऊं वानूं तुमच्या गुणा । तेणें भुषणा वाढलों ॥ २ ॥ कस्तुरीसंगें  
मृत्तिका जैसी । विके कनकेसी समान ॥ ३ ॥ निळा ह्मणे पुरुपोत्तमा ।  
अपार महिमा हा तुमचा ॥ ४ ॥

॥ ५४ ॥ चुबकळूनि काढिलीं । अक्षरें घोळिलीं ब्रह्मरसें ॥ १ ॥  
ऐसे तुष्टलेती देवा । माझिया भावासारिखे ॥ २ ॥ अर्थ चातुर्य तें मी  
नेणें । तुमचें करणें तुह्मी जाणा ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्वत्र साक्षी । यांलागीं  
कें पक्षी दीनाचे ॥ ४ ॥

॥ ५५ ॥ मन माझे बैसलें ध्यानीं । तुमचे चिंतनीं नामाचिये ॥ १ ॥  
एकासनीं स्थिरावलें । आठवीं पाउलें निरंतर ॥ २ ॥ तैशीच नामीं  
रंगली वाणी । करीत घोकणी सर्वदां ॥ ३ ॥ निळा ह्मणे नेणती करणें ।  
तुह्माविण भुषणें दुर्जी लेऊं ॥ ४ ॥

॥ ५६ ॥ आपुलिया मनोगतें । गाईन तुमचे गुण वाणी ॥ १ ॥  
अहो देवा कृपानिधि । माझिये बुद्धी साह्य व्हावें ॥ २ ॥ नका येऊं देऊं  
आड । मतिवाद नाड बुडवणा ॥ ३ ॥ निळा ह्मणे नावडो मात ।  
आणखी हा हेत वाड करा ॥ ४ ॥

॥ ५७ ॥ ऐशी विटाई माउली । अनाथां कृपेची साउली ॥ १ ॥  
उभी असे निरंतर । टेउनीयां कटीं कर ॥ २ ॥ देउनी प्रेमाचें भातुकें ।  
दासा अवलोकी कौतुकें ॥ ३ ॥ निळा ह्मणे महिमा इचा । वर्णितां  
कुंठित वेदवाचा ॥ ४ ॥

॥ ५८ ॥ सूर्य विटला प्रकाशासी । परि तो सांडितां नयेचि त्यासी  
॥ १ ॥ तेंचि हो पंढरीश परमात्मा । सांडूं नेणें आपला महिमा ॥ २ ॥  
अग्नि दीपना विटला । परि तो न सुटेचि कीं त्याला ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
साखरे गोडी । उदका आर्द्रता न सोडी ॥ ४ ॥

॥ ५९ ॥ वस्तुचा जो स्वभाव गुण । वीसंडूं नेणें तो आपण ॥ १ ॥  
तेंचि हा परमात्मा श्रीहरी । सांडूं नेणे आपुली थोरी ॥ २ ॥ जेंचि  
कस्तुरीपरिमळ । शितळपणा मलयानिळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे परिस-  
पणा । नेणें सांडूं आपुल्या गुणा ॥ ४ ॥

॥ ६० ॥ लोहा लागतां सुवर्ण । करावें हा स्वभाव गुण ॥ १ ॥ केंचि  
सांडवेल परिसा । जगद्गुरु हा विटल तैसा ॥ २ ॥ रत्ना अंगीं रत्नकीळ  
नव्हती भिन्न आग्निज्वाळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांडुनी जळा । सागर न  
निवडे वेगळा ॥ ४ ॥

॥ ६१ ॥ नसता गुण स्वाभाविक । वस्तुचि तरी निरर्थक ॥ १ ॥  
तेंचि देवा देवपण । नसतां अंगीं तो पाषाण ॥ २ ॥ विना परिमळें  
कस्तुरी । मृत्तिकाचि ते निजनिर्धारी ॥ ३ ॥ निळा ह्मणे न मारी  
जिवा । तरी तें विषचि नव्हे तेव्हां ॥ ४ ॥



॥ ६२ ॥ मोलें विके स्वभाव गुणी । येऱ्हवि तितें न पुसे कोणी  
॥ १ ॥ हिंगा दुर्गधीच मोल । तेणेंविण तो अवघा फोल ॥ २ ॥  
भांगि न भुलवी भक्षिल्या । येराचि तरि तो व्यर्थची पाला ॥ ३ ॥ निळा  
ह्मणे तैशिया परि । देवपणेंचि देवा थोरी ॥ ४ ॥

॥ ६३ ॥ माझा विठो नव्हेचि तैसा । उदारपणें ज्याचा ठसा ॥ १ ॥  
नामचि एक स्मरल्या साठीं । गणिका वैसविली वैकुंठी ॥ २ ॥ भ्रष्ट  
अजामेळ दोषी । स्मरतां नेला निज धामासीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुदाम  
देवा । देउनी स्थापिलें निज वैभवा ॥ ४ ॥

॥ ६४ ॥ मच्छ कच्छ वराह झाला । खुजाहि शोभला विक्राळ ॥ १ ॥  
भक्तप्रिय प्रियोत्तम ॥ सदा अविश्राम दासाविशीं ॥ २ ॥ फरशधारी धनुर्धर ।  
स्वरूप सुंदर गोपवेशी ॥ ३ ॥ निळा ह्मणे बौध्य कलंकी । धरी नेटकीं  
रूपें ऐशीं ॥ ४ ॥

॥ ६५ ॥ अहो देवा तिमिर नाशा । बुद्धी प्रकाशा विठ्ठला ॥ १ ॥  
अनुग्रह तुमचा झाला जया । निरसला माया तम त्याचा ॥ २ ॥  
असोनियां ते घरींदारीं । मुक्तचि संसारीं संगतीत ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
निसानंदें । भोगिती ते पदें वैकुंठिचीं ॥ ४ ॥

॥ ६६ ॥ कवण्या योगें तल्लिनता । ऐशी जडोनी ठेली चित्ता ॥ १ ॥  
हें मी नेणें गा श्रीपती । तुमची करणी तुह्या हातीं ॥ २ ॥ बुद्धि इंद्रि-  
याचें कोड । पुरउनी वाचा केली वाड ॥ ३ ॥ निळा ह्मणे दिवसराती ।  
न कळे केव्हां जाती येती ॥ ४ ॥

॥ ६७ ॥ परम सुखाचा मुक्ताळ । चित्तीं वसे सर्वहि काळ ॥ १ ॥  
ऐसें केलें कृपादान । तुह्मी मनातें मोहून ॥ २ ॥ जिवा पैलाडीये खुणे ।  
पावविलें सामर्थ्ये गुणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसे किती । उपकार वानूं पुढतो  
पुढती ॥ ४ ॥

॥ ६८ ॥ आठवितां तुमची लिळा । करितां दासाचा सोहळा ॥ १ ॥  
ऐसा स्वाभाविक गुण । वसे तुह्मां अंगीं पूर्ण ॥ २ ॥ शरणांगताचिया नांवें ।  
तुह्मां उत्साह दुणावे ॥ ३ ॥ निळा ह्मणे वत्सा धेनु । जेंवि पान्हावे  
देखोन ॥ ४ ॥

॥ ६९ ॥ सदा सेवकाचा लाड । पुरवा करूनियां कोड ॥ १ ॥  
जंवि कृपावंत माय । तान्हयाच्या धणि धाय ॥ २ ॥ खाववा जेववा ।  
लेणीं लुगडींही त्या पुरवा ॥ ३ ॥ निळा ह्मणे दिवानिशी । नेणा  
विसंबों तयाशी ॥ ४ ॥

॥ ७० ॥ उंच पर्दीं ठाव । करा स्वीकारूनी भाव ॥ १ ॥ अवधी  
कृपा तयावरी । दासांविशीं उदार हरी ॥ २ ॥ नमूनियां याती कुळ ।  
करूं धांवतां सांभाळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे हाचि धंदा । तुह्मां सर्वदां  
गोविंदा ॥ ४ ॥

॥ ७१ ॥ कल्पोकल्पीं युगायुगीं । व्यवसाय हाचि तुह्मांलार्गीं ॥ १ ॥  
करावें दासाचें पाळण । निवारूनि त्याचा शिण ॥ २ ॥ निद्रा आळस  
कांहीं नेणा । हेंचि वाहीं नारायणा ॥ ३ ॥ निळा ह्मणे करुणा पोटीं  
धरिली निख याची साठी ॥ ४ ॥

॥ ७२ ॥ कळासलेती युगायुगीं । नेणा शीणभाग अंगीं ॥ १ ॥  
भक्ताचिये हाक सवे । क्षणें तेथेंचि प्रगट व्हावें ॥ २ ॥ निरमूनियां मोह  
मळ । पर्दीं रक्षावे निश्चळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे यश कीर्ति । देउनि मुखाची  
संपत्ती ॥ ४ ॥

॥ ७३ ॥ बुद्धि जिहीं अढळ केली । चरणीं तुमचे निक्षेपिली ॥ १ ॥  
तया विसंबाल कैसे । कवळीलेति निज मानसें ॥ २ ॥ प्राणापानाची ही  
गती । कुंठित केल्या इंद्रियवृत्ती ॥ ३ ॥ निळा ह्मणे काया वाचा । नेमुनि  
निर्धारी तुमचा ॥ ४ ॥

॥ ७४ ॥ कीर्तनाची आवडी मोठी । धांवे पाठी वैष्णवा ॥ १ ॥  
जेथें होती नामघोष । नाचे उदास ते ठायां ॥ २ ॥ ऐकोनियां आपुली  
कीर्ति । मुखें जगपती मुखावे ॥ ३ ॥ निळा ह्मणे टाळिया छंदें । दुळे  
आनंदें सप्रेमें ॥ ४ ॥

॥ ७५ ॥ भक्त भावांच्या संपत्ती । भोगा ऐश्वर्यें श्रीपती ॥ १ ॥  
करा त्याचें समाधान । न सांडितां सिंहासन ॥ २ ॥ केली नामाची  
घोकणीं । जिहीं तुमच्या चक्रपाणी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ठेविली जिहीं ।  
निष्ठा अखंड तुमचे पायीं ॥ ४ ॥

॥ ७६ ॥ गगनीं वसोनियां रवी । प्रकाश भूमंडळा पूर्वी ॥ १ ॥  
तैसे तुह्मी जेथिल तेथे । असोनियां चाळा भुतें ॥ २ ॥ नभ न सांडुनी  
आपुला ठावो । पुरवी वावो जगातें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सन्निधानें ।  
जुंबक चालवी अचेतनें ॥ ४ ॥

॥ ७७ ॥ उतरिला माझा भार । येणें कैवार करुनियां ॥ १ ॥  
आपुला आपण सोहळा करी । पाहिजे संसारीं पुरवी तें ॥ २ ॥ नेदि पडो  
उणें कोटें । आलीं संकटें निवारी ॥ ३ ॥ निळा ह्मणे झाला ऋणी ।  
चक्रपाणी आह्मां घरीं ॥ ४ ॥

॥ ७८ ॥ नाहीं तेंचि आपुनि ठेवी । चाड जिर्वी जे वाटे ॥ १ ॥  
समयाचे समया वरी । निर्माण करी आणि पूर्वी ॥ २ ॥ नेदि दिसों  
केविलवाणें । मिरवी भूपणें निजांगीचीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे गुंतला  
भाके । धांवे हाके पाचारितां ॥ ४ ॥

॥ ७९ ॥ मी तो नेणें याची लिळा । आकळ कळा खेळ खेळे ॥ १ ॥  
पुढील सुचना जाणोनियां । आधींच उपाया करुनी ठेवी ॥ २ ॥ निमित्य  
दाउनियां आणिकाचें । आपणचि त्याचें रूप धरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
नवल पोटीं । वांटे शेवटीं मग कळे ॥ ४ ॥

॥ ८० ॥ झाले ते ते चमत्कार । निरंतर आठवती ॥ १ ॥ काय सांगों  
कोणापार्शी । अभाविकासी सत्य न वाटे ॥ २ ॥ ज्या ज्या काळें जें जें  
झालें । तुह्मीं जें केलें कौतुक तें ॥ ३ ॥ निळा ह्मणे धरुनी ध्यानीं ।  
राहिलों तें मनीं आठवित ॥ ४ ॥

॥ ८१ ॥ भाविकाचा मनोभाव । पाववी देव सिद्धी हा ॥ १ ॥  
तेंचि सख बोलिलों बोले । माझिया आलें स्वानुभवा ॥ २ ॥ जाणे  
अंतरीचें आर्त । साक्षभूत सकळांचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे संदेह नाहीं ।  
अनुमान कांहीं इदर्थीं ॥ ४ ॥

॥ ८२ ॥ जागे आपुल्या उचितावरी । सावधान हरि सर्वदा ॥ १ ॥  
परि हा कळों नेदी भेद । वाटे प्रालब्ध फळ देतें ॥ २ ॥ आसुमाई चिन्ह  
पडे दृष्टी । वाटे पोटीं नवल तेव्हां ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐशियांपरी ।  
दासाचा करी प्रतिपक्ष ॥ ४ ॥

॥ ८३ ॥ उत्तीर्ण नव्हीजे चि वेचतां जीवें । ऐसे बरवे उपकार याचे  
॥ १ ॥ सांगावे ते कोठवरी । जे जे अवसरीं जे केले ॥ २ ॥ वाटे  
तिटे घरीं दारीं । आपुल्यापरी सांभाळी ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपुल्या  
नेमा । न टळे महिमा हाचि याचा ॥ ४ ॥

॥ ८४ ॥ मागें ऐकिले पवाडे याचे । आजि ते साचे कळों आले  
॥ १ ॥ आपुलियाचि स्वानुभवा । आलें तेव्हां साच कळलें ॥ २ ॥  
आणुनी मोहरा संकट टाळी । गोणी दुष्कार्ळीं दाणियाची ॥ ३ ॥ निळा  
ह्मणे प्रयोजनीं । साहित्य येउनी संपादिलें ॥ ४ ॥

॥ ८५ ॥ पाहिजे तें समयीं देणें । नेदिता उणें पडों कोठें ॥ १ ॥  
ऐसा कृपेचा सागर । रमावर श्रीविठ्ठल ॥ २ ॥ उपकार याचे आठवितां ।  
न संडे चित्ता आनंद तो ॥ ३ ॥ निळा ह्मणे भरोंसा झाला । संदेह  
फिटला मानसींचा ॥ ४ ॥

॥ ८६ ॥ याचा आश्रय झाला आह्मां । या पुरुषोत्तमा विठ्ठलाचा  
॥ १ ॥ गातां वाचितां चरित्रें यार्चीं । न करी दासाची उपेक्षा हा  
॥ २ ॥ आपुला संकेत सिद्धी न्यावा । करणें देवा हेंचि सत्य ॥ ३ ॥  
निळा ह्मणे निष्ठा जाणें । तैसाचि करणें आदर त्या ॥ ४ ॥

॥ ८७ ॥ न कळती तुझिया मावा । दैत्या देवा आणि मानवा ॥ १ ॥  
कैसें तुझें रूप नाम । कोण कूळ याति धर्म ॥ २ ॥ जाग्रत आहेसी कीं  
निजेला । उपवासीची कीं धाला ॥ ३ ॥ निळा ह्मणे जित कीं मेला ।  
न वजसी कोणीही देखिला ॥ ४ ॥

॥ ८८ ॥ नाहींचि माडाळ मूळ । पाहतां यासी जाती कूळ ॥ १ ॥  
रूप नाम न दिसे वर्ण । पाय डोळे हात कान ॥ २ ॥ वाळ तरुणा वयसा  
वृद्ध । जिण्यामरणापरता शुद्ध ॥ ३ ॥ निळा ह्मणे धरिला चित्तीं ।  
कैसा नेणों पूर्वीं संतीं ॥ ४ ॥

॥ ८९ ॥ जेंवि देखोजि सकळां । आपणा न देखे हा डोळा ॥ १ ॥  
परि तो न ह्मणावा कीं अंध । देखणाचि तो शुद्ध बुद्ध ॥ २ ॥ अवधि-  
यातें जाणे । जाणिव जेंवि आपणा नेणे ॥ ३ ॥ निळा ह्मणे आहे  
तैसा । आत्मा आपआपणा ऐसा ॥ ४ ॥

॥ ९० ॥ असोनी अलिप्त सर्व संगी । आत्मा भोगीना विरागी  
॥ १ ॥ ऐसें जाणती ते ज्ञानी । नित्य मुक्त त्रिभुवनीं ॥ २ ॥ मी हें स्फुरे  
जेथूनियां । आत्मा परचि साहूनियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे मी हें वदती ।  
मूर्ख देहातेचि कल्पिती ॥ ४ ॥

॥ ९१ ॥ सोयरा श्रीहरी । आत्मा एक चराचरीं ॥ १ ॥ नाहीं तया  
आपपर । वसवी सकळांचें अंतर ॥ २ ॥ देवां दानवां मानवां । स्थूळ सुक्ष्मादि  
स्रवां ॥ ३ ॥ निळा ह्मणे जीवमार्त्री । व्यापकपणें तोचि धात्री ॥ ४ ॥

॥ ९२ ॥ ब्रह्म आणि गोवळपणें । यज्ञ भोक्ता आणि उच्चिष्ट खाणें ॥  
महर्षि स्तव आणि हुंवरी घेणें । नाटकी विदानें अघटित ॥ १ ॥ नित्य मुक्त  
आणि बांधला गळा । परात्पर आणि कोंडिती बाळा ॥ ब्रह्मचर्य आणि  
सहस्र सोळा । भोगिल्या अवळा आणिखींही ॥ २ ॥ असुरमर्दन आणि  
मारिती गौळणी । लक्ष्मकांत आणि चोरितो लोणी ॥ ईशाचा ईश  
आणि फोडी दुधाणी । गुणातीत अगुणीं भरलासे ॥ ३ ॥ विश्वव्यापक  
आणि यशोदे कडिये । शुकाचें ध्यान आणि दासी पडिये ॥ कृपावंत  
आणि मारिली माये । रडे येमाये येमाये लटिकाची ॥ ४ ॥ रोमीं ब्रह्मांडें  
आणि बाळक झाला । आतुर्वळी आणि उखळीं बांधिला ॥ वळीचा  
द्वारपाळ आणि पंढरिये आला । पुसताचि याला नाहीं कोणी ॥ ५ ॥  
सखा भावाचा आणि मामासिचि मारी । धर्मस्थापक आणि अकर्म करी  
॥ देहातीत आणि आयुधें धरी । अकर्ता करी मना आलें ॥ ६ ॥  
सर्वज्ञचि आणि नेणता झाला । काळाचाहि काळ आणि वाऊसि भ्याला  
॥ माउशीचे स्तनीं विषचि प्याला । उत्तीर्ण तिये झाला जीवघातें ॥ ७ ॥  
अरूप आणि घेतलीं सोंगें । निष्काम आणि गौळणी मार्गें ॥ नित्य तृप्त  
आणि गोवळ संगें । नित्य उच्चिष्टें खाय त्यांचीं ॥ ८ ॥ भूपति आणि  
मंत्री माकडें । अर्धांगीं नोवरी आणि नेली ह्मणुन रडे ॥ नावा सांडुनी  
तारितो दगडे । वनवासी उघडे फळें भक्षी ॥ ९ ॥ अमरा पूज्य आणि  
राखितो गाई । क्षिरान्धीचा जामात आणि घोंगडें डोई ॥ ईशाचा ईश  
आणि लोळतो भुई । नंदाचे गोठणीं गाईवाडा ॥ १० ॥ सनकादिक देव  
स्तविती भावें । तोहा लंपट गौळणीसवें ॥ न मगती त्यासी देउंचि घावे ।  
आणि मागत्यासी व्हावें अति कृपण ॥ ११ ॥ जगदानी आणि भिकारी  
झाला । विराटरूपी आणि खुजट ठेला ॥ त्रिपाद देतां त्रैलोक्या नेला ।

शेखीं बळिने बांधला द्वारदेशीं ॥ १२ ॥ नित्य पूर्ण आणि भोजन मागे ।  
बाळकचि दाखाचें कापवी अंगें ॥ न जेवितां सर्वें पळोंचि लागे । मग  
धांवे त्यामार्गे विमानीं घाली ॥ १३ ॥ दयावंत आणि अंगचि चिरिलें ।  
मयोरध्वजार्ची केलीं शकलें ॥ उदार कर्णाचे दांतचि पाडिले । शिबीतें  
सोलिलें कपोतासाठीं ॥ १४ ॥ ब्राह्मण भक्त आपणा ह्मणवी भला ।  
आणि नारदाचि नारदी करुनी ठेला ॥ सखे बहिणीची भीड नाही  
याला । जांबळाच्या निमिसें केला उपहास ॥ १५ ॥ वेदासी स्तवितां  
उगाचि वैसे । आणि गौळणीच्या शिष्या ऐकोनि हांसे ॥ नित्यानंद  
आणि रडतचि वैसे । आळी घेउनी मिसें जेवणाच्या ॥ १६ ॥ निळा  
ह्मणे हा लाघवी हरी । कांहींही न करुनी अवघेंचि करी ॥ भक्ता  
द्वेषियां एकेचि परी । निंदा स्तुतीवरी सम देणें ॥ १७ ॥

॥ १३ ॥ तुमच्या कृपामृतजळीं । माझी वचनवल्ली अंकुरली ॥  
मती विस्तारें फांकली । फळ संभारी हरिनाथें ॥ १ ॥ नवल कृपामृत घन  
। वरुपला तुमचें हें वरदान ॥ माझी वाचा आणि मन । केलीं पावन  
कीर्तनें ॥ २ ॥ एकट एकलेचि शिष्यती । पुरोनी उरलेति त्रिजगतीं ॥  
अपूर्व चरित्रें अपूर्व रव्याती । संत गर्जती स्वानंदें ॥ ३ ॥ शुक्र सनका-  
दिक नास्त् । व्यास बालमीक आणि प्रन्हाद ॥ साहि शास्त्रें ध्यान्ही वेद  
। पुराणें पवाडे वर्णिते ॥ ४ ॥ परि तुझी नाकळा साचिये मती । अपार  
ह्मणोनियां गुण संपत्ती ॥ जेथिचें तेंथेंचि भक्त स्तविते । अपार ह्मणती  
विस्तारला ॥ ५ ॥ सगुण गोकुळीं गौळियां घरीं । निर्गुण योगियां त्दय-  
मंदिरीं ॥ दिसाळ ब्रह्मांडा बाहेरी । महर्षी देव स्तविताती ॥ ६ ॥ शिव  
आपलीये त्दयभुवनीं । निस निमग्न तुमचे ध्यानीं ॥ भोळ्या भाविकां  
लातुनी । आवडी ऐसें रूप धरी ॥ ७ ॥ कामिनी भावें कांतातुर । मदन  
मूर्ति मनोहर ॥ वैर संबंधी कंसचाणूर । तया तैसाचि ते ठारीं ॥ ८ ॥  
गोवळामाजी गाई पाठी । वानरामाजी मेळउनी थाटी ॥ रावण निःपातनीं  
परम हटी । आतुर्वळी कळिकाळा ॥ ९ ॥ निस नूतन तुमचे गुण । चरित्रें  
गाती वैष्णव जन ॥ निळा झाला मुखसंपन्न । चरणीं मन ठेवितां ॥ १० ॥

॥ १४ ॥ अरुपी रूपाचा विस्तार । अगुणीं गुणांचा शृंगार ॥  
अनामीं नामाचा बडिवार । सहस्रावरी विराजला ॥ १ ॥ नाही अवतारा  
मर्यादा । अपार गुणांची संपदा ॥ केलीं चरित्रें सच्चिदानंदा । कोण

वर्णिता पुरेल ॥ २ ॥ वृद्ध तरुण नवहसी मुग्ध । सूक्ष्म स्थूळ ना अगाध ॥  
 तरंग सागारिंचे बुद्बुद । नाहिं गणना त्यां जैसी ॥ ३ ॥ अनंतरूपा मधुसू-  
 दना । जगत्रयव्यापका जनार्दना ॥ योगिमानसमनोरंजना । अहो  
 निधाना सुखमूर्ती ॥ ४ ॥ मुख मंडित सुंदर कर । कटीं विराजले सकु-  
 मार ॥ चरणीं त्रिदाचा तोडर । रुळती अमुर त्या तळीं ॥ ५ ॥ संत  
 गर्जती स्वानंदें । कीर्तन करिती ब्रह्मानंदें ॥ नृत्य करिती नाना छंदें ।  
 पढती त्रिदें सुस्वरें ॥ ६ ॥ निळा ह्मणे त्या सुखा । नाहीं पार नव्हे  
 लेखा ॥ समाधि लागे मनकादिकां । तो सोहळा देखोनी ॥ ७ ॥

॥ ९५ ॥ हातीं चक्र सुदर्शन । वागविता न मनी त्याचा सिण ॥  
 आपुल्या भक्तांचें रक्षण । आणि निर्दाळण अरिवर्गा ॥ १ ॥ भक्तस्तवनीं  
 ठेविले कान । भक्तापासी जीव प्राण ॥ भक्ताकडे लाविलें मन । कोणी  
 गांजिल यासाठीं ॥ २ ॥ नेणे भक्ताविण आणिक । करी दास्य होउनी  
 सेवक ॥ त्याचे वचनाचें कौतुक । श्रवणीं मिरवी भुषणें ॥ ३ ॥ भक्त  
 पाहती वाडे कोडें । होउनी टाके तेचि पुढें ॥ भक्त वाणिती जे पवाडे ।  
 ऐकों निवाडे वैसोनी ॥ ४ ॥ सार्ची वचनें स्तवन माळा । आवडी मिरवी  
 आपुल्या गळा ॥ त्यासी आवलोकितां होळां । झाला देखणा सर्वांगें  
 ॥ ५ ॥ भक्तांच्या नामें नामांकित । त्याचिया क्रिया कर्म करित ॥ त्याचि-  
 या रूपें रूपमंडित । झाला भगवंत भक्तमुखें ॥ ६ ॥ निळा ह्मणे भक्ताची  
 साठीं । नाना स्वरूपें नटला नटी ॥ नाना अवतार त्याचिये संकटीं । नाना  
 नामें धरियेलीं ॥ ७ ॥

॥ ९६ ॥ बहुत अवतार घेतलीं सोंगें । बहुत भक्तांसी तारिलें मागें ॥ बहुतचि  
 शोभला बहुत अंगें । बहुत संगें क्रिडा केली ॥ १ ॥ मासा कामव डुकर झाला ।  
 नृसिंह वामन होउनी ठेला ॥ भक्ताचे कार्जी संकटें याला । बहुत आव-  
 गला आवगणिया ॥ २ ॥ एके दिवशीं गोधनामागें । अवघाचि गिळि-  
 यला होता नागें ॥ त्यातें चिरुनियां निघाला वेगें । वाचला भाग्यें  
 गौळियांच्या ॥ ३ ॥ एकदा वोणवा गिळिबुचि आला । गोवळें देखोनी  
 धाकिती त्याला ॥ पसरुनी मुख तो अवघाचि प्याला । विराट झाला  
 स्वरूपी हा ॥ ४ ॥ वनामाजी ब्रह्मा चोरुनी आला । वत्सें गोवळें घेउनी  
 गेला ॥ अंगें आपण तैसाची झाला । मिरवत आला गोकुळांत ॥ ५ ॥  
 इंद्राची पांजी आपणचि खाय । त्याचिया क्रोधें पाउसाचें भय ॥ मग

उचलुनी डोंगर तळीं त्या राहे । गोकुळासगट नाहीं भ्याला ॥ ६ ॥ चेंदु-  
वाच्या मिसें बुडाला डोहीं । काळयाचि नाथुनी आणिला पाही ॥  
नाचती गोवळे वोरसल्या गाई । आनंदासी काई उणें तेथें ॥ ७ ॥ द्वेषिया  
ह्मणोनी मामातेंचि मारी । विश्वासी ह्मणोनी पांडवांघरीं ॥ आवडत्या  
ह्मणोनी भोगिल्या नारी । लाघवी मुरारी खेळ खेळे ॥ ८ ॥ निळा ह्मणे  
हा भक्ताची साठीं । नाना कचाटें सोसितो आटी ॥ धरूनियां भावें बैसतां  
पोटीं । सोडवी संकटीं स्वामी माझा ॥ ९ ॥

॥ ९७ ॥ जाणों जातां तुझां जाणीवचि विरे । तुमच्या निजध्यासें  
मनचि मुरे ॥ तुमचिये भेटी अंगचि नुरे । वाचाहि वोसरे स्तवितां तुझा  
॥ १ ॥ ध्यानें तुमच्या जिउचि हारपे । तुझासी जाणता बुद्धीचि करपे ॥  
तुमच्या चिंतनें चित्तहि विसर्पें । मिसळे चिद्रुपें चैतन्येसी ॥ २ ॥ तुमच्या  
आठवें निळाची नाही । तुझिचि अवघे अंतर्वाही ॥ तुझाविण दुसरें नुरेचि  
कांहीं । नाम रूप तेंहि अवघे तुझी ॥ ३ ॥

॥ ९८ ॥ महिमा अद्भुतचि पाहतां । चरणीं उद्धार झाला पतिता ॥ १ ॥  
अहिल्या सिळा झाली शापें । चरणस्पर्शें ते निष्पाप ॥ २ ॥ उद्दरिलें  
विमळार्जुन । अगाध चरणार्चें महिमान ॥ ३ ॥ निळा-ह्मणे तारिल्या  
सिळा । हाही प्रताप आगळा ॥ ४ ॥

॥ ९९ ॥ शकटासुर काळ यासी । प्रताप ठाडका हा तयासी ॥ १ ॥  
बळिसी झाला विद्यमान । देतां तीन पांड दान ॥ २ ॥ लवणामुरा अनु-  
भव । कुशा गोमताचळा सर्व ॥ ३ ॥ निळा ह्मणे चतुरानना । नित्य  
करितां पूजा ध्याना ॥ ४ ॥

॥ १०० ॥ पुजूनियां पुंडलिकें । चरण अवलोकीले निके ॥ १ ॥  
तोहि जाणतो महिमान । हृदयीं कवळिले ह्मणऊन ॥ २ ॥ शेष जाणे  
शयन झाला । पत्रें उमटलीं तो शोभला ॥ ३ ॥ निळा ह्मणे कुरवाळितां ।  
कमळा पावली अर्धांगता ॥ ४ ॥

॥ १०१ ॥ सकळहि संत आराधिते । हृदयकमळीं ते पूजिते ॥ १ ॥  
चरण गोमटे ह्मणउनि । पापा तापा करित धुनी ॥ २ ॥ निखानित्यें  
आठविती । जिवें भावें वोवाळिते ॥ ३ ॥ निळा ह्मणे तृप्त झाले । चर-  
णामृतेचि ते धाले ॥ ४ ॥



॥ १०२ ॥ नारायणा तुमच्या चरणीं । भुक्ति मुक्तिचिया खाणी ॥ १ ॥  
मोक्ष सर्वदां तिष्ठत । चरणीं जोडुनियां हस्तक ॥२॥ रिद्धी सिद्धी वोळंगती ।  
चरणीं तुमच्या श्रीपती ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवलोकितां । पाउलें  
सकुमार सायोज्यता ॥ ४ ॥

॥ १०३ ॥ तुमच्याचि चरणाचा महिमा । नेणा तुह्मी पुरुषोत्तमा ॥१॥  
आह्मा दासाचें जीवन । घडे अपृताचेंचि पान ॥२॥ वृक्ष नेणती फळाची  
गोडी । भोक्तेची जाणती ते आवडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जाणती संत ।  
भक्त तुमचे ते भाग्यवंत ॥ ४ ॥

॥ १०४ ॥ दुभिन्नले जया पाय । तया मुखा उणें काय ॥ १ ॥ महिमा  
जाणे पृथुराजा । किंवा गौतमाची भाजा ॥ २ ॥ ध्यानीं ध्यातां चंद्र-  
मौळी । समाधिस्त नित्य कार्ळी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सनकादिक । संतहि  
जाणती सकळिक ॥ ४ ॥

॥ १०५ ॥ सर्वकाळ तुमच्या पदीं । मोक्ष मुक्ति रिद्धी सिद्धी ॥ १ ॥  
करिती भक्ताचें पाळण । जे जे ध्याती हृदयीं चरण ॥२॥ तुमच्या चरणातें  
चिंतिती । वैकुंठीं ते पूज्य होती ॥ ३ ॥ निळा ह्मणे जगदोद्धारा । लागीं  
ते आले पंढरपुरा ॥ ४ ॥

॥ १०६ ॥ सिंधुतनया सेवितां पाय । तुमचे तल्लिन होउनी ठाय ॥१॥  
ब्रह्मानंदाची राणीव । चरणरेणुमाजी सर्व ॥ २ ॥ ह्मणे हे न विसंबें मी  
आतां । युगें कल्पकोटी जातां ॥ ३ ॥ निळा ह्मणे सकुमार ते । विटे  
सांपडले आमुतें ॥ ४ ॥

॥ १०७ ॥ संत गाती सनकादिक । तुमचिये कौतुक कीर्तीचें ॥ १ ॥  
तारिल्या शिळा गिळिला वन्ही । पर्वत उचलूनि धरिला वरी ॥ २ ॥  
सागर सारुनी द्वारकापुरी । वसविली नगरी उदकांत ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
गोवळवत्सें । झाला निजइच्छे क्षणमात्रें ॥ ४ ॥

॥ १०८ ॥ तारुनियां प्रचंड शिळा । उतरला पाळा मर्कटांचा ॥ १ ॥  
करुनी सिंधु पायवाट । वधिले थाट राक्षसांचे ॥ २ ॥ गोवळवेशें कौंसा-  
दिकां । लाविल्या सिकां मर्दियेले ॥ ३ ॥ निळा ह्मणे ब्रह्मचारी ।  
भोगोनियां नारी सोळा सहस्र ॥ ४ ॥

॥ १०९ ॥ नगरी नेली वैकुंठासी । कीर्ती हे ऐसी अद्भुतचि ॥ १ ॥  
कंस वधिला भोमासुर । महिमा अपार हा घोष ॥ २ ॥ तारुनी शिळा  
उतरी कटका । हाही नेटका पुरुषार्थ ॥ ३ ॥ निळा ह्मणे नाथिला सर्प ।  
भंगिला दर्प रावणाचा ॥ ४ ॥

॥ ११० ॥ अयोध्येसी जन्मले राम । पुरुषोत्तम मथुरेसी ॥ १ ॥ आनंद  
झाला दशरथाघरी । गोकुळामाझारी तैसाचि ॥ २ ॥ ऋषीयज्ञ सिद्धी  
नेला । कृष्णें आणिला गुरुपुत्र ॥ ३ ॥ निळा ह्मणे वरिली सीता । येणें  
दुहिता भीमकाची ॥ ४ ॥

॥ १११ ॥ श्रीकृष्ण विचरे कुंजवनी । तैसाचि दंडकारण्यां श्रीराम  
॥ १ ॥ एकें वधिला स्त्र दूषण । एकें मर्दन कागवगा ॥ २ ॥ नासिक  
छेदनें शूर्पनखा । येणें पूतला देखा शोपियेली ॥ ३ ॥ निळा ह्मणे चरित्र  
माळा । रचिली स्वर्लाळा रामकृष्णें ॥ ४ ॥

॥ ११२ ॥ वदविली अरुषवाणी । वैदिक पुराणीं मिश्रीत ॥ १ ॥  
ह्मणोनियां संतजन । करिती श्रवण वैसोनी ॥ २ ॥ अर्थ तात्पर्याचे घेती ।  
आणि डोलविती मस्तक ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसें केलें । भज.या विद्वलें  
दयाघनें ॥ ४ ॥

॥ ११३ ॥ श्रोते वक्ते होती मुखी । अध्यात्म विखी भाविक ॥ १ ॥  
ऐसा केला प्रसंग हरी । आरुष वैखरी वदउनी ॥ २ ॥ सावडेंचि परि  
रुचे ऐसें । केलें सौरसें आपुलिया ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपुला गुणी ।  
केली वोवणी अक्षरा ॥ ४ ॥

॥ ११४ ॥ जाणोनियां मनोभाव । केला सर्व परिपूर्ण ॥ १ ॥ ऐसेचि  
तुह्मी कृपासिंधु । दीनबंधु सर्वदा ॥ २ ॥ करुनियां कृपादृष्टी । केली वृष्टी  
अमृतें ॥ ३ ॥ निळा ह्मणे देउनी वर । मतिविस्तार वाढविला ॥ ४ ॥

॥ ११५ ॥ जाणोनियां मनींचा हेत । केलें सनाथ मजलार्गी ॥ १ ॥ कृपा-  
वंत संतं सद्गुरु । भवार्णव तारु मजलार्गी ॥ २ ॥ बोलविली अरुषवाणी ।  
श्रीहरिंच्या गुणीं आपुलिये ॥ ३ ॥ निळा ह्मणे नवलचि केलें । अंकिता  
गौरविलें निज अंकीं ॥ ४ ॥

॥ ११६ ॥ पशुमुखें ज्ञानेश्वरें । करविला उच्चारें वेदघोषु ॥ १ ॥  
 तैसेचि तुझीं मजही केलें । सामर्थ्यें वदविलें आपुलिया ॥ २ ॥ मी तो  
 मुळींचाचि मतिमंद । जाणोनिया भेद अंतरींचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
 अंगिकार । केलाजि वर देऊनियां ॥ ४ ॥

॥ ११७ ॥ मज तो माझें न केळेचि हीत । पतिता पतित आगळा ॥ १ ॥  
 परी तुझी लाविले कांसे । उतरा जैसे उतराल ॥ २ ॥ कर्महीन मतीहीन ।  
 न कळेचि ज्ञान विहिताचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे धरिलें हातीं । हेचि निश्चिती  
 मानियेली ॥ ४ ॥

॥ ११८ ॥ कृपाघनं वृष्टी केली । माझी निवविलीं निजांगें ॥ १ ॥  
 ह्मणोनियां वारंवार । साचे उपकार आठवितों ॥ २ ॥ न घेउनी कांहीं सेवा ।  
 धांविले कणवा आपुलिया ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुखी केलें । हातीं धरिलें  
 वरदानें ॥ ४ ॥

॥ ११९ ॥ सर्वांतरीं वास याचा । महदादी अणुचा हृदयस्थ ॥ १ ॥  
 नाहीं दुरी जवळी ऐसा । कोंदोनी दिशा भरलासे ॥ २ ॥ एकवीसही  
 स्वर्गावरी । पाताळाभीतरी भुमंडळा ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्वांतरीं ॥  
 वसोनी वीडेवरीं ठाकला ॥ ४ ॥

॥ १२० ॥ कांहीं करी ना हा करवी । असोनि जीवीं जीववी हीन ॥ १ ॥  
 संतचि ओळखती यासी । जाणतां आणिकांसीं दुर्लभ ॥ २ ॥ बुद्धीचिये  
 पाठीं पोठीं । न देखे शेवटीं बुद्धी तथा ॥ ३ ॥ निळा ह्मणे सत्ता याचि ।  
 न देखे विरंची आणी रुद्र ॥ ४ ॥

॥ १२१ ॥ जैसिया तैसा मिलोनियां । नेणवे ह्मणोनियां कोणासी  
 ॥ १ ॥ गोडी साखर करितां भिन्न । वेगळी कैमेंन रूप धरी ॥ २ ॥ ढोळा  
 देखतां एकची दिसे । करितां जैसे भिन्न नये ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
 वाचा वदतां । दिसती ऐक्यता परि भिन्न ॥ ४ ॥

॥ १२२ ॥ सत्यासाठीं माझी चाली । संतीं केली आज्ञा ते ॥ १ ॥  
 विठ्ठल विठ्ठल ह्मणों मुखें । वाणूं मुखें गुण साचे ॥ २ ॥ काय आह्मा  
 दासा चिंता । धणी पुरविता शिरावरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे निश्चितीनें ।  
 असों वचनें एकाचिया ॥ ४ ॥

॥ १२३ ॥ पशुमुखें वेदाच्या श्रुती । पढवा कीर्ती तुमचिये ॥ १ ॥  
अचेतन भिंती चालवणें । हेंही करणें विचित्र ॥ २ ॥ तेरा दिवस उदकीं  
ठेवा । कागद देवा कोरडे ॥ ३ ॥ निळा ह्मणे नारायण । ब्राह्मणजन  
तुह्या घरीं ॥ ४ ॥

॥ १२४ ॥ मृत प्राणी ते जिवविले । पुरुपही केले स्त्रियांचे ॥ १ ॥  
हे तो तुमची सहज स्थिति । लोकांसी भक्ति प्रगटावया ॥ २ ॥ प्रसादेंची  
विधवेसी बाळ । जन्मविला केवळ भातलवंडा ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुमची  
करणी । देवाहुनी अधिक ॥ ४ ॥

॥ १२५ ॥ अहो कृपेच्या सागरा । अहो भक्तकरुणाकरा ॥ भुक्ती-  
मुक्तीच्या दातारा । जगदोद्वारा विठोजी ॥ १ ॥ अहो त्रीविक्रमा  
वामना । रामा कृष्णा मधुसूदना ॥ दशरथात्मजा रघुनंदना । दानव-  
दमना मुरारि ॥ २ ॥ अहो चतुरामाजी मुजाणा । अहो अच्युता  
नारायणा ॥ अहो राधारुक्मिणिरमणा । दिनोद्वारणा गोविंदा ॥ ३ ॥  
अहोजी वैकुण्ठनायका । विश्वचराचरपालका ॥ अनंत ब्रह्मांडव्यापका  
। यदुकुळटीळका श्रीहरी ॥ ४ ॥ अहो केशवा माधवा । जनार्दना  
श्रीवासुदेवा ॥ मुकुंदा दामोदरा यादवा । भक्तजनभावा लक्ष्मीसा ॥ ५ ॥  
अहो नृसिंहा श्रीधरा । मच्छ कूर्म वराह ऋषीकुमरा ॥ अहो परात्परा  
अति सुंदरा । श्रीरमावरा गुणनिधी ॥ ६ ॥ अहो पद्मनाभा शेषशयना ।  
राजसा राजीवलोचना ॥ निळा ह्मणे सुखसंपन्ना । अहो निजनिधाना  
परमात्मया ॥ ७ ॥

॥ १२६ ॥ तुमच्या पायीं जडतां मन । नाहीं प्रयोजन शब्दाचें ॥ १ ॥  
तरि हे कांजी चेतविली । गुणीं प्रवर्तविली मति माझी ॥ २ ॥ दिवस रात्री  
न पुरे लिहीतां । उठती चळथा अक्षराच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे लाविला  
धंदा । न कळे गोविंदा लीला तुमची ॥ ४ ॥

॥ १२७ ॥ जेणें पृथ्वीसीं धरिलें । सूर्या प्रकाशें उठिले ॥ चंद्रबिंबीं  
अमृत ठेविलें । तेणें निववीत जगा तो ॥ १ ॥ गगना पवाडू दिधला । मेरू  
स्तंभ उभारिला ॥ गती पवनही उडविला । दाही दिशा फिरतसे ॥ २ ॥  
जेणें अग्नीसी दीपन । जीवनीं ठेविलें जीवन ॥ आपोनिधी जळें पूर्ण ।  
क्षीरें सागर भरियेला ॥ ३ ॥ नाना अर्चां ठेविली तृप्ती । नाना परिमळ

पुष्प याती ॥ नाना रस स्वाद फळाप्रती । येवढी युक्ती कोणाची ॥ ४ ॥  
 अपार चांदणें फुलोरा । जेणें शोभविलें अंवरा ॥ पर्जन्याच्या करुनी  
 धारा । जेणें पिकविलें धरणीतें ॥ ५ ॥ जेणें इंद्रादिकां देवां । पर्दीं  
 स्थापुनी वांटिल्या सेवा ॥ जेणें मर्दुनी दैत्यां दानवां । केला सांभाळ भ-  
 क्ताचा ॥ ६ ॥ जो या प्राणातें चाळीता । जीवा जिवणें ज्याचिया सत्ता ॥  
 मनीं संकल्पाचिया चळथा । उठवी सत्ता हे कोणा ॥ ७ ॥ जो या श्रुतीतें  
 पढविता । परमाप्रतातें जीवविता ॥ सुर्या अंजन लेवविता । अवधी सत्ता  
 हे ज्याची ॥ ८ ॥ चराचर व्यापुनियां उगला । उभा विठेवरी ठाकला ॥  
 निळा ह्मणे तेणें केला । बुद्धी माझीये प्रकाशे ॥ ९ ॥

॥ १२८ ॥ सैंध दाटली अक्षरें । करितां माप नव्हे पुरें ॥ केली माझीया  
 दातारें । अति वृष्टी कृपेची ॥ १ ॥ लिहितां न पुरे दिवसराती । वाढविला  
 विस्तार तो मती ॥ जैसे क्षीराब्धीवरी येती । तरंग मिरवती असंख्य ॥ २ ॥  
 नाना प्रमेय नाना कथा । नाना पदांचिया चळथा ॥ निवती सा पंढरी-  
 नाथा । आवडती प्रियवादे ॥ ३ ॥ संतपारत्रें हरिचे गुण । केले पवाडे  
 ते विदान ॥ नाना पतीतांचें उद्धरण । केलें संरक्षण दासांचें ॥ ४ ॥ ऐशी-  
 या स्तवनीं लाविली वाचा । वडीवार हरिचिया नामाचा ॥ केला प्रतिपाळ  
 तो दासार्चा । दारंवार आठवितों ॥ ५ ॥ नाना नामें नाना चरित्रें ।  
 कल्याणरूपें अती पवित्रें ॥ श्रवणें पठणें गातां वक्त्रें । हरिच्या पदातें पाव-  
 चिती ॥ ६ ॥ आइती जोडुनियां ठेविली । होती ठाईचि गुंफिली ॥ निळा  
 ह्मणे तेचि वोपिली । माझीये वदनीं वरदानें ॥ ७ ॥

॥ १२९ ॥ नाहीं ऐसें उणेचि कोठें । भरतो पाटे तोंडवरी ॥ १ ॥  
 बाहेर येती बोसंडोन । चाऱ्ही कोन उथळोनी ॥ २ ॥ झाली आनंदा  
 दाटणी । गर्जे वाणी त्या सुखें ॥ ३ ॥ निळा ह्मणे माझी सत्ता । नाहीं  
 वदता विठ्ठल ॥ ४ ॥

॥ १३० ॥ ब्रह्मानंदा भरणी आली । तेची केली सामोरी ॥ १ ॥ वंचिलें नाहीं  
 कोणापार्शी । होतें मानसीं धरिलें तें ॥ २ ॥ अवघें नाम विठोवाचें । स्वरूप  
 त्याचें ध्यानीं मनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे देता हांके । उभाचि ठाके सन्मुख ॥ ४ ॥

॥ १३१ ॥ दुरी ठेली कर्माकर्में । तुमच्या धर्में विठोवा ॥ १ ॥ आळ-  
 वितां मुखीं नाम । सकळही काम परिपूर्ण ॥ २ ॥ होतें संचित जोडलें

कांहीं । ठेविलें पार्यीं तुमचे तें ॥ ३ ॥ निळा ह्मणे माझे मज । वाटे गुज  
आतुडलें ॥ ४ ॥

॥ १३२ ॥ पार्यीं लीन होतां निळा । दिधली कळा प्रेमाची ॥ १ ॥  
नेवउनियां केला सुखी । ठेउनी सुखीं निजनाम ॥ २ ॥ माउलीची ऐशी  
जाती । बाळका प्रीती समजावी ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपावंत । साक्षभूत  
अंतरिची ॥ ४ ॥

॥ १३३ ॥ तूंचि पंढरिनाथा । संचर तत्वता हृदयांत ॥ १ ॥ ऐसा  
प्रताप आणिका आंगीं । नाहीं ये युगीं विवरितां ॥ २ ॥ संगती अन्यत्र  
देव ते भूतें । आशा लोलींगते ते काये ॥ ३ ॥ निळा ह्मणे जन्ममरणा ।  
करी निवारणा एक हरी ॥ ४ ॥

॥ १३४ ॥ गुण लावण्य संपत्ती । पांडुरंग बाळ मूर्ती ॥ सर्व सुखाची  
विश्रांती । चरणीं लोळती माहा सिद्धी ॥ १ ॥ विटे पाउलें समान । कांसे  
क्षीराब्धी परिधान ॥ हात कटावरी ठेऊन । तुळसीसुमन वनमाळा ॥ २ ॥  
कटि मेखळा कटसूत्र । उदर नाभी ते पवित्र ॥ सांठवले बीजमात्र । नाना  
लोकरचनेचे ॥ ३ ॥ हृदयीं श्रीवत्सलांछन । पदक एका कळीं भूषण ॥ मुख  
नासीक लौचन । निढळीं चंदन कस्तुरिक ॥ ४ ॥ मुगुटीं सूर्यप्रभा झळाळ ।  
श्रवणीं कुंडलाचे ढाल ॥ नेत्रीं करुणेचे कल्लोळ । निववीत भक्तजनां ॥ ५ ॥  
गरूढ हनुमंत सन्मुख । मुख्य सेवेचे सेवक ॥ विराजला पुंडलीक । चंद्रभागा  
वाळवंटी ॥ ६ ॥ निळा उभा कर जोडून । चरणावरी ठेउनियां मन ॥  
तयासी वृत्तीचें भोजन । नामसंजीवनी दिधली ॥ ७ ॥

॥ १३५ ॥ नामासार्ठी वोपी शांती । बैसवी पंगती संतांचिये ॥ १ ॥  
ऐसा उदार त्रिभूवनीं । नाहीं वांचूनि एका हरि ॥ २ ॥ भुक्ती मुक्ती  
ज्याचे हातीं । दिव्य संपत्ती भोग सकळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे देतां न ह्मणे ।  
थोर लाहाने भाविके ॥ ४ ॥

॥ १३६ ॥ भक्त स्तवनें जें जें करिती । तें तें ऐकोनियां श्रीपती ॥ सुखें  
संतोषोनियां चिर्त्ती । दासा देती वरदानें ॥ १ ॥ ध्रुवानें वनीं आराधिला ।  
तैसाचीं उपमन्येही स्तविला ॥ एक तो अढळपदीं स्थापिला । एका  
दिधला क्षीरसिंधु ॥ २ ॥ प्रल्हादाचें स्तवन गोड । साचें पुरवी अवघें

कोड ॥ अग्नी विपाचें सांकड । नेदी पडों शस्त्राचें ॥ ३ ॥ द्रौपदीनें  
स्तवितांचि तांतडी । नेसविता झाला तिचीं लुगडीं ॥ कौरवें लाजविलीं  
बापुडीं । अंगुष्ठ तोही दिसों नेदी ॥ ४ ॥ गजेंद्राचिया स्तवनासाठीं ।  
धांवे वैकुंठीहुनी उठाउठी ॥ निज करें घालुनियां मिठी । सोडवी संकटीं  
स्वामी माझा ॥ ५ ॥ रुक्मिणीचें पाणीग्रहण । करी ऐकोनियां तिचें  
स्तवन ॥ पांचाळीये हातींचें भाजीपान । करी भोजन स्तवनें तिच्या  
॥ ६ ॥ निळा ह्मणे कृपाभूर्ती । अपार भक्ताचिया स्तुती ॥ ऐकोनियां  
तोषलेती । मीही बाळमती विनवितों ॥ ७ ॥

॥ १३७ ॥ सर्वस्वें उदार । देतां न ह्मणे सान थोर ॥ १ ॥ ते हे पंढरि-  
ये धेंडें । उभें पुंडलीकापुडें ॥ २ ॥ अरिभित्रासम । देणें एक निजधाम  
॥ ३ ॥ निळा ह्मणे नाहीं । जया आपपर कांहीं ॥ ४ ॥

### दवाचे ध्यान.

॥ १३८ ॥ आतां पाहेन वाडें कोडें । याचें रूपडें दृष्टीभरी ॥ १ ॥  
आहे उभा ईश्वरी । न वजे पंढरि सांठुनियां ॥ २ ॥ येती खांसी आलि-  
गन । पाववी देऊन संतोषा ॥ ३ ॥ निळा ह्मणे दासाप्रती । वांटितो  
मुक्ति दर्शनें ॥ ४ ॥

॥ १३९ ॥ माझिये मर्नी विश्रांती वाटे । देखतां गोमटे ईशे चरण ॥ १ ॥  
तुळशीमाळा शोभल्या कंठीं । प्रकाश सुगुडीं रत्नांचा ॥ २ ॥ कुंडलाचे  
दीप्ती झळाळ । शोभले निदळ दुक्यानें ॥ ३ ॥ निळा ह्मणे आंगिंचे  
कांति । सूर्यादि लोपती शशिसंडळें ॥ ४ ॥

॥ १४० ॥ मुहास्य वदन तुटती तारे । पाउले, गोजिरे विठेवरी ॥ १ ॥  
कटावरी ठेविले हात । आयुधें मंडित शंख चक्र ॥ २ ॥ पीतांबर वेष्टिला  
कांसें । मेखळे ठसे जडिताचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे हृदयावरी । पदक तमारि  
तेवि झळके ॥ ४ ॥

॥ १४१ ॥ विठो लावण्याची राशी । जननयनासी पाहुणेहू ॥ १ ॥  
पाहातिया तटस्थ लागे । फिरोंची मागें विसरती ॥ २ ॥ मुघटित अव-

घेंचि ठाण । भूषणा भूषण शोभवीत ॥ ३ ॥ निळा ह्मणे जडला जिवी ।  
त्रैलोक्य गोंसावी विठो माझा ॥ ४ ॥

॥ १४२ ॥ तमाळ शाम रूप मंडित । कटीं मिरवत करांबुजें ॥ १ ॥  
पहातां धणी न पुरे मना । न संडे नयना निजानंद ॥ २ ॥ सर्वही भूषणें  
सर्वांगभरी । मनोहरी सुशोभित ॥ ३ ॥ निळा ह्मणे रुक्मिणीवापी ।  
त्रैलोक्यस्वामी श्रीविठ्ठल ॥ ४ ॥

॥ १४३ ॥ देखती लोचनीं । निजात्मया अनुदिनीं ॥ १ ॥ सांच्या  
भाग्याचा तो महिमा । नेणे चतुर्मुख ब्रह्मा ॥ २ ॥ हरीसंगें हरिचेंचि रूप ।  
झाली भावना तद्रूप ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवलोकनें । तेंचेंचि झालें अंगें  
मनें ॥ ४ ॥

॥ १४४ ॥ दोहीं डोळां अवलोकितां । धणी न पुरे पंढरिनाथा ॥ १ ॥  
चित्त वेधलें चितनें । मनहि तदाकार ध्यानें ॥ २ ॥ वाचा कुंठीत राहिली ।  
बुद्धिहि निमग्नचि ठेली ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवधींच अंगें । रंगलीं सार्चीं  
विठ्ठलरंगें ॥ ४ ॥

॥ १४५ ॥ अवत्रियांचे मनोरथ । होती कृतार्थ भेटतां ॥ १ ॥ विठ्ठल  
विठ्ठल ह्मणतां वाचे । रूप सार्चें लक्षितां ॥ २ ॥ दर्शनाचा महिमा ऐसा ।  
झाले पाशा भवमुक्त ॥ ३ ॥ निळा ह्मणे पांडुरंगें । केलें संगें सहवासी ॥४॥

॥ १४६ ॥ सुकृताचा होता सांठा । भूवैकुंठा ते आले ॥ १ ॥ सन्मुख देव  
भेटे त्या । लागती पायां भाग्याचे ॥ २ ॥ न्याहाळिती दृष्टि मुख । कैवल्य  
मुख तुच्छ पुढें ॥३॥ निळा ह्मणे ब्रह्मानंदा । झाले तत्पदा अधिकारी ॥४॥

॥ १४७ ॥ न पुरे धणी गुण गातां । रूप दृष्टी अवलोकितां ॥ १ ॥  
वरवा वरवा विठ्ठल हरी । माझे वैसला अंतरीं ॥ २ ॥ मुख लावण्याची  
खाणी । राही वामांगीं रुक्मिणी ॥३॥ निळा ह्मणे दृष्टी पुढें । दिसे कोंदलें  
रूपडें ॥ ४ ॥

॥ १४८ ॥ वाचे उच्चारिलें नाम । हृदयीं धरूनियां प्रेम ॥ १ ॥ तेंचि  
बीज फळां आलें । रूप दृष्टीगोचर झालें ॥ २ ॥ कळासले ध्यानीं मनीं ।  
दिसे तेंचि जनीं वर्नीं ॥३॥ निळा ह्मणे पंढरिनाथ । अंतरवाह्य जेथें तेथें ॥४॥



॥ १४९ ॥ दिवसरात्रि हाचि धंदा । वर्णितों गोविंदा गुण कीर्ति  
॥ १ ॥ स्वप्नामाजि शुषुप्ती आंत । जागृतिये मात याचिची ॥ २ ॥ खातां  
जेवितां बोलतां । आठवे कथा निख याची ॥ ३ ॥ निळा ह्मणे लगटोनि  
आलें । पीक चांगलें असंभाव्य ॥ ४ ॥

॥ १५० ॥ बोलों जातां वचनाक्षरें । माजि संचरे निरोपण ॥ १ ॥  
ऐशी दाटली दाटणी । वाचा गुणी गुंडळिली ॥ २ ॥ नाना संकल्प ते  
मुराले । स्तवनीचि झाले सादर ॥ ३ ॥ निळा ह्मणे निमिषोनिमिष ।  
झाले श्वासोश्वास अक्षर ॥ ४ ॥

॥ १५१ ॥ नाहीं उरविलें दुजें । तुमच्या तेजें झांकोळिलें ॥ १ ॥  
माझिचि मज न दिसती । निजांगें दीप्तीप्रकाशें ॥ २ ॥ मी माझें हें नाट-  
ळेचि कांहीं । देहादेहीं विसर ॥ ३ ॥ निळा ह्मणे एकिएक । भोंदितां  
लेख पूर्णत्वे ॥ ४ ॥

॥ १५२ ॥ न कळे केव्हां दिवस गेला । रात्री झाला तमनाश ॥ १ ॥  
निद्राचि नाहीं स्वप्न तें कैचें । निःशेष जागृतीचें विस्मरण ॥ २ ॥  
भोक्ताचि नाहीं कैचा भोग । अनंगी अनंग हारविले ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
ठाईं ठावो । देवीं देवो मावळला ॥ ४ ॥

॥ १५३ ॥ मुगुट कुंडलें वनमाळा । केशर कस्तुरीचा टिळा ॥ १ ॥ विठो  
देखिला म्यां दिठी । अंगी चंदनाची उठी ॥ २ ॥ जडित कंकणें मुद्रिका ।  
कासे पितांवर नेटका ॥ ३ ॥ कटीं मेखळा विराजे । वाकि किंकणी  
तोडर गाजे ॥ ४ ॥ मुख लावण्याची खाणी । जैसा चंद्र पूर्णपणीं ॥ ५ ॥  
निळा ह्मणे कटीं कर । अंगकांति मनोहर ॥ ६ ॥

॥ १५४ ॥ रूप देखतांचि लोचनीं । राहिलें तें ध्यानीं मनीं ॥ १ ॥  
माझिया जिवाचें जीवन । विट्टल नामाचें मोहन ॥ २ ॥ चित्त विगुंतलें  
पार्यीं । देहभावहि नुरेचि देहीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे जीव प्राण । तेथेंचि  
राहिला जडोन ॥ ४ ॥

॥ १५५ ॥ उघडली सतेज खाणी । लावण्याची बरवेपणीं ॥ १ ॥  
विठो सुंदरा सुंदर । रूप नागरा नागर ॥ २ ॥ मुख अमृत कूपिका । पूर्ण  
चंद्र उदयो लोका ॥ ३ ॥ निळा ह्मणे कटीं तटीं । मूर्ति साजिरी गोमटी ॥ ४ ॥

॥ १५६ ॥ दिव्य तेज मुसावलें । विठ्ठल चरणीं तें राहिलें ॥ १ ॥  
झालें ढोळीयां पारणें । तनु मना भुलवणें ॥ २ ॥ देवा दर्शनाची सुराणी ।  
वाणी न पुरेचि सा वदनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे चरण चुरी । रमा निस  
निरंतरी ॥ ४ ॥

॥ १५७ ॥ देखिली ते विटेवरी । समान पाउलें गोजिरीं ॥ १ ॥ माझे  
राहिलीं मानसीं । सर्व काळ अहर्निशी ॥ २ ॥ मुनिजनांचीं मानसें ।  
रंगलीं जेथें सावकाशें ॥ ३ ॥ निळा ह्मणे योगिजन । ज्यातें बैसले पोटाळून ॥ ४ ॥

॥ १५८ ॥ वाम चरणीं वाहे नीर । गंगा अमृताचे पाझर ॥ १ ॥  
आवडे तें माझ्या मना । धणी न पुरेचि लोचना ॥ २ ॥ माहिमा जोडला  
सामुद्रिका । ध्वज वज्र अंकुश ऊर्ध्वरेखा ॥ ३ ॥ निळा ह्मणे मंजुळ गाती ।  
वाळे वांकी रुणझुणिती ॥ ४ ॥

॥ १५९ ॥ चरणीं भागिरथी गंगा । जन्मली उद्धरिते जगा ॥ १ ॥  
ब्रिदावळी रुळती भार । तळीं लोळती असुर ॥ २ ॥ ध्वज वज्रांकित  
चिन्हें । विटेवरी ते समानें ॥ ३ ॥ निळा ह्मणे हृदयीं धरिलें । सनकादिकीं  
पोटाळिलें ॥ ४ ॥

॥ १६० ॥ नुठेचि मन वरुनियां । जडोनी ठेलें हरिच्या पायां ॥ १ ॥  
बुद्धी निश्चयेंसि राहिली । परम विश्रांति पावली ॥ २ ॥ ढोळे न धाती  
पाहतां । चरणीं विगुंतले तत्वता ॥ ३ ॥ निळा ह्मणे न पुरे धणी । करीन  
जीवें बोवाळणी ॥ ४ ॥

॥ १६१ ॥ देखतांचि विठ्ठल मूर्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥ १ ॥  
ढोळे मुख निवाले कान । देतां आलिंगन हृदयें भुजा ॥ २ ॥ पाणी पाद  
टाळिया नृसें । वाणी त्रिसस कीर्तनें ॥ ३ ॥ निळा ह्मणे जीवही धाला ।  
सकळां फावला सुरवाड ॥ ४ ॥

॥ १६२ ॥ महा सुखा पारणें होये । आनंद राहे लिंगटोनी त्या ॥ १ ॥  
ऐशिया पावविलों विश्रांती । निमग्न वृत्ती इंद्रियांच्या ॥ २ ॥ मनही  
तेथुनी वेगळेंचि नोहे । पांगुळले पाय प्राणाचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे रवी  
शशी । हारपले निशी दिवस दोन्ही ॥ ४ ॥

॥ १६३ ॥ सांगों जातां शब्दचि विरे । जेंवि अंधारे रविभेटी ॥ १ ॥  
सागरीं ठाव बुडीही देतां । न लभेचि सर्वथा निर्बुजला ॥ २ ॥ यापरि  
शब्द न पवेचि तेथें । कैसेनि सुखातें अनुवादो ॥ ३ ॥ निळा ह्मणे जाणती  
संत । आहे सिद्धांत तेथींचा तो ॥ ४ ॥

॥ १६४ ॥ माझिये मनींचा फिटला वेहो । देखतांचि नाहो रुक्मिणीचा  
॥ १ ॥ कळिकाळ तें काय वापुडें रंक । होउनि मश्यक ठेलें पुढें ॥ २ ॥  
काम क्रोधा कैची उरी । दोषां महामारी हो सरली ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
निःसंदेहो । देहीं देहो हरपला ॥ ४ ॥

॥ १६५ ॥ देखतांचि यातें दिठी । पळती कोटी पापाच्या ॥ १ ॥  
जेंवि उगवतांचि रवी । अंधकार न दावी मुख पुढें ॥ २ ॥ जन्ममरणयात्रा-  
चि फिटे । लाजती गोमटे अभ्यास ॥ ३ ॥ निळा ह्मणे महिमा ऐसा ।  
पंढरनिवासा भेटतां ॥ ४ ॥

॥ १६६ ॥ भाग्य माझें उभें ठेलें । संतीं दाविलें निधान ॥ १ ॥ आतां  
उणें कोठें कांहीं । न पडे ठायीं भरलेंसे ॥ २ ॥ जेथें पाहें तेथें आहे । न पा-  
हतांही राहे कवलुनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे व्यापुनी अंतरां । गगनाही  
बाहेरी तेचि दिसे ॥ ४ ॥

॥ १६७ ॥ कृपादीप प्रकाशिला । विलया नेला अंधकार ॥ १ ॥ आतां  
दृष्टीपुढें दिसे । जेथें असे तें तैसें ॥ २ ॥ सत्यासत्य मिळणी झाली ।  
अवघी फावली निवडितां ॥ ३ ॥ निळा ह्मणे उदयो केला । रवीचि  
उगवला नयनांत ॥ ४ ॥

॥ १६८ ॥ नेणों काय पूर्वाजित । होतें मुकृत निक्षेपीचें ॥ १ ॥ तेणें  
हार्तां धरुनियां । संतीं ठाया पावविलों ॥ २ ॥ विटेवरी दाविलें धन ।  
होतें पोटाळुन महर्षी ज्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे बैसला ध्यानीं । ज्याचिये  
चितनीं सदाशीव ॥ ४ ॥

॥ १६९ ॥ सकुमार साजिरें ठाण । धरिलें जघन दोहीं करीं ॥ १ ॥  
विटेवरि दिव्य रूप । कोटी कंदर्प वोवाळिले ॥ २ ॥ तुळसीमाळा वैजयंती ।  
कौस्तुभ दीप्ती पदकांची ॥ ३ ॥ निळा ह्मणे हृदयावरी । दिधली थोरी  
द्विजपद्मा ॥ ४ ॥

॥ १७० ॥ चिर्ची माझे पांडुरंग । बैसला अभंग न ढळेसा ॥१॥ जातां दिवस जातां राती । स्वप्नीं जागृती शुपुसी तो ॥ २ ॥ देखतां ढोळा ऐकतां कार्नी । बोलतां वदनीं तोचि पुढें ॥ ३ ॥ निळा ह्मणे बुद्धीमन । गेलीं विरोन सामाजी ॥ ४ ॥

॥ १७१ ॥ पदार्थ मात्र पाहों जातां । प्रगटे अवचिता सामाजी ॥ १ ॥ ऐसा वेध लाविला मना । विसरों आपणा नेंदीचि ॥ २ ॥ सुख विपत्ती भोगिता भोग । बोडवि अंग आपुलेंचि ॥ ३ ॥ निळा ह्मणे ठावोचि रिता । नेदी हा सर्वथा राहों पुढें ॥ ४ ॥

॥ १७२ ॥ आर्त माझें पूर्ण झालें । याचीं पाडलें देखतां ॥ १ ॥ आतां कोठें न धांवें मन । राहिलें होउन अचंचळ ॥ २ ॥ याविण कांहीं नलगे जोडी । पुरली आवडी विषयाची ॥ ३ ॥ निळा ह्मणे ध्यानीं मनीं । राहो चिंतनीं हेंचि रूप ॥ ४ ॥

॥ १७३ ॥ नाहीं कोठें गोविला हेत । ठेविलें चित्त याचिवरी ॥ १ ॥ सगुण सुंदर देखिले दिठी । ईटे नेहटी तेचि पुरे ॥ २ ॥ वामभागीं विराजमान । स्वरुपीं समान रुक्मिणी ॥ ३ ॥ निळा ह्मणे लागला छंद । याचाचि-वेध मनासीं ॥ ४ ॥

॥ १७४ ॥ माझिये मनीं बैसला हरी । नयना माझारी कोंदला ॥ १ ॥ भरोनियां मना बुद्धी । राहिला संधी इंद्रियांच्या ॥ २ ॥ पाहे तेंथें आपणाचि दिसे । स्वरूप विलसे पदार्थी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जेंजें कांहीं । भासे तेंही त्याचि रूपें ॥ ४ ॥

॥ १७५ ॥ बैसला तोचि माझिये ध्यानीं । कटीं कर दोन्ही वसविता ॥ १ ॥ नयनाचि माजी न वचे दुरी । आंतु वाहेरी कोंदला ॥ २ ॥ याविण नाठवे आणिक कांहीं । देहादेहीं तोचि तो ॥ ३ ॥ निळा ह्मणे दिवस राती । स्वप्नीं शुपुसीं जागृतींत ॥ ४ ॥

॥ १७६ ॥ याचिया ध्यानें हें चराचर । अवघें तदाकार मज भासे ॥ १ ॥ महि अंबु मारुत गगन । भासे हुताशन हाचि झाला ॥ २ ॥ चंद्र सूर्य तारांगणें । सुरासुरगण मनुष्यादी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जनीं वनीं । हाचि भरोनी राहिला ॥ ४ ॥

॥ १७७ ॥ गोमटे पाय देखिले दिठी । समान नेहटी ईटेचिये ॥ १ ॥  
तेंचिपासुनी लागला छंद । याचिया वेध स्वरूपाचा ॥ २ ॥ कटावरी कर  
तुळसीमाळा । चंदनाचा टिळा मुगुट माथां ॥ ३ ॥ निळा ह्मणे वेढिलें  
वसन । विद्युल्लते समान तेज साचें ॥ ४ ॥

॥ १७८ ॥ घनःशाम मूर्ति राजीवलोचन । साठवलें त्रिभुवन उदरा-  
माजी ॥ १ ॥ कौस्तुभ पदके तुळसीमाळा कंठी । कास हे गोमटी पीतांबरें  
॥ २ ॥ लेईला अलंकार भुषणें परवडी । दिव्य रत्नें चोरवडीं खेवणें तयां  
॥३॥ निळा ह्मणे माझे निवाले तनुमन । देखतांचि सुप्रसन्न वदन याचें ॥४॥

॥ १७९ ॥ माथां मोरपिसें कुंडलें गोमटीं । कस्तुरी लल्लाटीं रेखिली  
दिसे ॥ १ ॥ हृदयीं निकेतन श्रीवत्सलांछन । मूर्तीं विराजमान शंख चक्र  
॥ २ ॥ कटावरी कर उभा ईटेवरी । भोवताले फेरी संतजन ॥ ३ ॥ निळा  
ह्मणे तेंचि कळासलें मनीं । देखिलें लोचनीं ध्यान जैसें ॥ ४ ॥

॥ १८० ॥ लखलखिलें सुतेज माझिया नयनापुढें । चतुर्भुज रुपडें  
मेघःशाम ॥ १ ॥ तेंचि वेधिलें हृदयींचि राहिलें । मागें पुढें ठेलें वेष्टुनियां  
॥ २ ॥ हृदयाचि भितरी पाहातां वाहेरी । तेंचि चराचरीं दिसे माये  
॥३॥ निळा ह्मणे तेंचि हरिला देहभाव । सांगतां हा नवलाव वाटे येरा ॥४॥

॥ १८१ ॥ कैसा याचा वेध जाणती अनुभवी । जया आहे ठावी  
कृपा याची ॥ १ ॥ नये तें दावितां सांगतांहि परी । वर्ते जें माझारी  
भुलऊनियां ॥ २ ॥ नेदिची वाहेरी उमसो बुद्धी मना । भरुनियां भावना  
ज्ञांकोळिली ॥ २ ॥ निळा ह्मणे तोचि साक्ष माझ्या जिवीं । चाळक गोसा-  
वी ब्रह्मांडाचा ॥ ४ ॥

॥ १८२ ॥ चिमणाचि देखिला परि हा वाड झाला । गगनाहि फांक-  
ला प्रकाश वरी ॥ १ ॥ भरोनियां दाही दिशा कोंदाटला । पाताळा  
वरिही गेला पदांकु याचा ॥ २ ॥ स्वर्ग माळा अंगीं लेईला सुढाळ ।  
कान्हो चक्रचाळ पंढरीचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे दिसे ईटेच्या नेहटी । परि हा  
व्यापुनी सृष्टी येथें उभा ॥ ४ ॥

॥ १८३ ॥ आरतीचें आरत होतें माझ्या मनीं । बहुत दिवस नयनीं  
प्रकाशलें तें ॥ १ ॥ भरोनियां कोंदलीं चौदाहि भुवनें । सुतेज केलीं

गगनें याचेनि तेजें ॥ २ ॥ आवडीचें निज प्रकाशलें गुज । आतां नाचेन भोज येणे छंदें ॥ ३ ॥ निळा ह्मणे दिशा व्यापुनियां मही । प्रकाश माझ्या देहीं संचरला तो ॥ ४ ॥

॥ १८४ ॥ नवल हा प्रकाश प्रकाशा वेगळा । झांकिलियाही डोळा पुढें दिसे ॥ १ ॥ नव्हे हा उजळिला सर्वेचि मावळला । आत्मतेजें केला उदो निख ॥ २ ॥ ढवळा ना पिवळा काळा ना जांभळा । जिर्वीच्या जिव-नकळा प्रकाशितु ॥ ३ ॥ निळा ह्मणे आजि आरतिचेनि व्याजें । कृपें पंढरिराजें वरिजे मज ॥ ४ ॥

॥ १८५ ॥ ध्यानीं चितनीं मानसीं । हरितें ध्यातां आहर्निशी ॥ तेचि होउनियां भक्तराशी । झाले विठ्वलीं विठ्वल ॥ १ ॥ किटकी भृंगी ऐसें रूप । तीव्र ध्यातें ते तटप ॥ विष्णु जेंवि शिवस्वरूप । शिवहि विष्णु चितनें ॥ २ ॥ नर तोचि नारायण । अर्जुनरूपें विलसे कृष्ण ॥ येर येरे विराजमान । करितां ध्यान तद्रूपता ॥ ३ ॥ निरसोनियां अविद्या जात । देव तैसेचि झाले भक्त ॥ मोह ममता कामातीत । झाले सतत निजध्यासें ॥ ४ ॥ निळा ह्मणे अर्धनारी । रूप विलसे ज्ञेश्वरी ॥ दोनी दाउनी एक शरिरीं । दोघां नाहीं दोनिपणें ॥ ५ ॥

॥ १८६ ॥ न पडे विसर याचा मना । झाली तद्रूप वासना ॥ मही व्यापुनियां गगना । दिसे नयना रूप पुढें ॥ १ ॥ जें जें आढळे दृष्टीपुढें । तें तें याच्या स्वरूपें मांडे ॥ व्यापुनी सकळामाजि वडे । वसे अंतरीं सक-ळांचे ॥ २ ॥ स्वरूप सांवळें सगुण । अंगकांति मेघवर्ण ॥ करीं धरुनियां जघन । दृष्टि आवलोकी पुंडालिका ॥ ३ ॥ कर्णी कुंडलें विशाळ डोळे । जैसीं विकासलीं दिव्य कमळें ॥ हृदयावरी कंठमाळे । पदकीं रत्नें झळकती ॥ ४ ॥ कास पितांबरें घातली । मेखळा कटीं सूत्रें रेखिलीं ॥ पाउलें विटे-वरी शोभलीं । निळ्या झालीं प्रसन्न तीं ॥ ५ ॥

॥ १८७ ॥ कृपा तुमची फळा आली । बुद्धी झाली निश्चळ ॥ १ ॥ नामचि एक उच्चारिलें । तेथेंचि बैसलें मन माझें ॥ २ ॥ इंद्रियांची पुरली घांघ । बुद्धीभाव ठसावला ॥ ३ ॥ निळा ह्मणे निरंतर । न पडे विसर चित्तासी ॥ ४ ॥

॥ १८८ ॥ सर्वकाळ तेंचि वाटे । रूप पाहावें गोमटें ॥ १ ॥ जें का पुंड-  
लिकाचे द्वारीं । उभें ठेलें इंटेवरी ॥ २ ॥ पितांबराचें परिधान ।  
मुगुट कुंडलें विराजमान ॥ ३ ॥ निळा ह्मणे कौस्तुभ गळां । नाना पुष्पें  
तुळसीमाळा ॥ ४ ॥

॥ १८९ ॥ ध्यान राहिलें मानसीं । सर्वकाळ दिवानिशी ॥ १ ॥ जेणें  
धरिले कटीं कर । रूपें सावळा सकुमार ॥ २ ॥ न पुरे डोळियांची घणी ।  
कीर्ति ऐकतांहि श्रवणीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे लांचावली । वृत्ति तेथेंचि  
गुंतली ॥ ४ ॥

॥ १९० ॥ झालें डोळियां पारणें । इंद्रियांहि पुरतेपणें ॥ १ ॥ विठो  
देखतांचि दिठी । जिवीं जिवा पडली मिठी ॥ २ ॥ बुद्धी निश्चयाचें घर ।  
तेहि झाली तदाकार ॥ ३ ॥ निळा ह्मणे काया वाचा । मना संकल्प  
हा तयाचा ॥ ४ ॥

॥ १९१ ॥ देखतांचि ठसावलें । रूप हृदयीं हें चांगलें ॥ १ ॥ विठो  
लावण्याची कळा । मूर्ति मदनाचा पुतळा ॥ २ ॥ साळंकार उत्तम लेणीं ।  
विराजलीं वरधेपणीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे तनुमन दिठी । विगुतली ते  
वरुनी नुठी ॥ ४ ॥

॥ १९२ ॥ बैसलें आसनीं । रूप चित्ताचें चितनीं ॥ १ ॥ दुजें नाठवे  
सर्वथा । आण तुझी पंढरिनाथा ॥ २ ॥ डोळिया आवडी । रूपीं  
तुमच्या तया गोडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जीवनकळा । वेधीं वेधल्या त्या  
सकळा ॥ ४ ॥

॥ १९३ ॥ नावडे आणिक । बुद्धी झाली तदात्मक ॥ १ ॥ तेंचि  
बैसलें रूपडें । माजि डोळियां निवाडें ॥ २ ॥ लांचावली वाणी । न निघे  
ते तुमच्या गुणीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे श्रवणीं कीर्ति । हृदयीं अखंड सगुण  
मूर्ती ॥ ४ ॥

॥ १९४ ॥ इंटे साजिरीं पाउलें । कटीं कर विराजले ॥ १ ॥ तेचि  
आठवती मनीं । चित्त रातलें चितनीं ॥ २ ॥ तुळसीहार पदकें गाळा ।  
रूपाकृति घन सावळा ॥ ३ ॥ निळा ह्मणे वेधल्या वृत्ती । आनु कांहींचि  
त्या नेणती ॥ ४ ॥

॥ १९५ ॥ जिहीं अवलोकिला डोळा । हरिल्या साच्या जीवनकळा ॥ १ ॥ ऐसा अनादि हा बुडवणा । आहे ठावा विचक्षणा ॥ २ ॥ चित्तें चित्तें आपणा ऐसें । करुनी ठेवी निजध्यासें ॥ ३ ॥ निळा ह्मणे पडिल्या गांठी । न सोडी नष्ट हा शेवटीं ॥ ४ ॥

॥ १९६ ॥ रूप राहिलें चित्नीं । सर्वकाळ ध्यानीं मनीं ॥ १ ॥ वाचा गुणीं लांचावली । मती विस्तारें फांकली ॥ २ ॥ ऐसी केली तुह्मी दया । कृपालुवा पंढरिराया ॥ ३ ॥ निळा ह्मणे भूक तहान । गेली ठायींची हारपोन ॥ ४ ॥

॥ १९७ ॥ जिव्हार्थीं ठेवितांची गोड । पुरे कोड सकळही ॥ १ ॥ तें या विठोवाचें नाम । सर्वदा निष्काम फळदातें ॥ २ ॥ उच्चारचि करितां ओठीं । जाळित कोटी पापाच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे साधन ऐसें । मुलभचि नसे दुजें आन ॥ ४ ॥

॥ १९८ ॥ बैसला तो ध्यानीं मनीं । पाहातां लोचनीं विठ्ठल ॥ १ ॥ रूप गोजीरें सुंदर । वेधिलें अंतर मन बुद्धी ॥ २ ॥ नाठवेचि कांहीं आतां । याविण चित्ता दुसरें ॥ ३ ॥ निळा ह्मणे लाविलें पिसें । मी मज नुमसें आठवितां ॥ ४ ॥

### कृष्णजन्मलीला.

॥ १९७ ॥ वसुदेवदेवकीचिये उदरीं । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं ॥ १ ॥ कौसाचिये बंदिशाळेमाझारी । श्रावण कृष्णाष्टमी मध्यरात्रीं ॥ १ ॥ अयोनिसंभव चतुर्भुज । शंख चक्र गदांबुज ॥ चहुं करीं आयुधें सुतेज । मुगुट कुंडलें वनमाळा ॥ २ ॥ कासे पीतांबर कासिला । कंठीं कौस्तुभ तेजागळा ॥ श्रीवत्सलांछन शोभला । माजी मेखळा जडिताची ॥ ३ ॥ मस्तकीं मुगुट रत्नखेवणी । रत्नमय कुंडलें उभय कर्णीं ॥ देखोनियां देवकी नयनीं । ह्मणे या कैसेनि आच्छादूं ॥ ४ ॥ देखतां वसुदेवहि विस्मित । ह्मणे बाळ नव्हे हा जगन्नाथ ॥ सायुधें भुषणें घवघवित । तेजःपुंज निजात्मा ॥ ५ ॥ देवकी लागोनियां पायांशीं । ह्मणे गोकुळा नेउनी लपवा यासी ॥ विदित झालिया रायासी । नेदि वांचो या बाळका ॥ ६ ॥ निळा



ह्मणे ऐशी चिंता । आकळुनी ठेली तयां उभयतां ॥ हें देखोनियां श्रीकृ-  
ष्णनाथा । कळों सरलें हृद्गत ॥ ७ ॥

॥ ११८ ॥ मग बोले मंजुळा उत्तरी । मज न्या जी गोकुळाभितरी ॥  
ठेउनी नंदयशोदेच्या घरीं । तुझीं यावें तेच क्षणीं ॥१॥ ऐकोनी तयाचें उत्तर ।  
वसुदेव विस्मित आणि चिंतातुर ॥ ह्मणे कैसा करावा विचार । बंधनें गो-  
विलें मजलागीं ॥ २ ॥ ऐशिया मोहें सा कवळित । तंव तुटलीं बंधनें  
झाला मुक्त ॥ ह्मणे आतां हा कृष्णनाथ । नेईन गोकुळांत ठेवीन ॥ ३ ॥  
मग घेउनियां निज बोधेशीं । आला वसुदेव गोकुळाशीं ॥ देउनियां सा नंदा-  
पार्शीं । ह्मणे हें स्विकारा वाळक ॥४॥ जन्मलें देवकीचिये उदरीं । परि हें  
ठेवितां नये कीं घरीं ॥ आहे कौंसाचें भय भारी । यालागीं तुझा हें कृष्णा-  
र्पण ॥ ५ ॥ ऐशिया उत्तरी बोलिला । वाळक त्यापार्शीं दिधला ॥ उघ-  
डोनी नंदें जो पाहिला । तंव तो देखिला चतुर्भुज ॥ ६ ॥ निळा ह्मणे  
बोळलें भाग्य । घरा आले पुसत चांग ॥ उद्धरावया सात्विक जग । केला  
वास तया घरीं ॥ ७ ॥

॥ ११९ ॥ कोटी मदनाचा हा बाप । प्रभा फांकली तेज अमुप ॥  
भुषणें विराजली दिव्य स्वरूप । नंदें पाहिला निज नयनीं ॥ १ ॥ मग यशो-  
देपार्शीं आणिला । ह्मणे हा वसुदेवें दिधला ॥ येरी ह्मणे हा चोरियेला ।  
कोणाचा तानुला न कळे हें ॥ २ ॥ वसुदेव सदाचा भिकारी । बंदी कौंसा-  
चिये चिरकाळ वरी ॥ बालक सुलक्षण हा निर्धारी । असेल सभाग्या  
समर्थाचा ॥ ३ ॥ येरु ह्मणे आहे पोटीचा । आत्मा जिवलगु हा आमुचा ॥  
नाहीं वो आणिला लोकांचा । ह्मणोनियां देतो तुझांपती ॥ ४ ॥ येरी  
ह्मणे आमुचें कन्यारत्न । याच्या पालटा न्या करा यत्न ॥ कौंसा पुसतांचें  
तया दाऊन । चुकवा अरीष्ट सकळांचें ॥ ५ ॥ यावरी कृष्णातें निरऊन ।  
वसुदेव निघाला माया घेऊन ॥ पुढती बंधनें पावला बंदिखान । विचित्र  
विदान शक्तीचें ॥ ६ ॥ श्रीकृष्णदेवेसी अंतरावो । होतांचि प्राप्त झाला  
मोहो ॥ अविद्यायोगें चिंताप्रवाहो । महार्णवीं पडियला ॥ ७ ॥ निळा  
ह्मणे हिताहित । नाठवेचि कांहीं झाला भ्रांत ॥ मायादेवीचा हा प्रघात ।  
झाला प्राप्त वसुदेवा ॥ ८ ॥

॥ २०० ॥ श्रीकृष्ण सांडुनी जातांचि दुरी । वसुदेवातें दैन्य अंबदसा  
वरी ॥ मग देवकीभवळी देतां ते कुमरी । महा आक्रोशें गर्जिल्ली

॥ १ ॥ ऐकोनी कौस भयचकित । असुर सैन्यक भयें कांपत ॥  
 सेवक धांवोनी रायातें ह्यणत । जन्मला सुत देवकीये ॥ २ ॥  
 माहाकाळ कृतांत ऐसा । गर्जे ब्रह्मांड कोदल्या दिशा ॥ राजा  
 ह्यणे हा आमुच्या वंशा । निर्दाळील निश्चयें आठवां ॥ ३ ॥ घेउ-  
 नियां मग निशाचरभारा । आला वंदिशाले सत्करा ॥ सावध करिताती  
 येरयेरा । ह्यणती विकळ जाऊं नका ॥ ४ ॥ भयभीत देवकीतें हाकारी ।  
 ह्यणे आठवा आणिवो वाहेरी ॥ येरी करुणा भाकुनियां भारी । विनवी  
 एवढें तरी वांचावा ॥ ५ ॥ ऐसें बोलोनियां सुंदरी । आणेनी दिघली  
 कौसाकर्रीं ॥ येरु पाहे तंव ते कुमारी । ह्यणे आठवा लपविला ॥ ६ ॥  
 तोहि आणुनियां देई । येरी ह्यणे दुसरें नाहीं ॥ झाडा घेउनियां पाही ।  
 आण तुझीचि वाहातसें ॥ ७ ॥ येरु ह्यणे ईतें सोडूं । मग तयाचाहि सुड  
 काढूं ॥ निळा ह्यणे गर्वारूदु । नेणे मदांध हरिमहिमा ॥ ८ ॥

॥ २०१ ॥ मग चरणीं कवळुनियां करतळें । आफळुं गेला प्रचंड शिळे ॥  
 तंव ते गर्जोनियां अंतराळे । गेली निष्टोनी हाताची ॥ १ ॥ घोपगर्जे बोले  
 गगनीं । असुरा कौसा ऐक रे कानीं ॥ तुझिया निर्मुळा लागुनी । चक्रपाणी  
 गोकुळीं वाढे ॥ २ ॥ नंदायशोदेच्या घरीं । बाळकृष्ण बाळ ब्रह्मचारी ॥  
 येउनी तो मथुरे भीतरी । करील संहार असुरांचा ॥ ३ ॥ तुजसहित दैत्य-  
 बळी । मर्दुनी सांडील महीतळीं ॥ ऐशीं अक्षरें कर्णविळीं । प्रविष्ट होताचि  
 कौसाच्या ॥ ४ ॥ रायें घातली लोळणी । अकस्मात पडियेला घरणी ॥  
 मुगुट माथांचा उडोनी । गेला वदनीं धुळी भरे ॥ ५ ॥ नेत्र झाले पांडुरवर्ण ।  
 कंठीं बाष्प दाटला पूर्ण ॥ प्राण सांडीत सेवकजन । सावध करिती  
 विलापें ॥ ६ ॥ एक घालिती विजण वारा । वदनीं प्रोक्षिती आंबुतुसारा ॥  
 निळा ह्यणे नावेक शरिरा । कंपहि सुटला हरिधाकें ॥ ७ ॥

॥ २०२ ॥ येरीकडे गोकुळाभीतरी । येतांचि परमात्मा श्रीहरी ॥ विश्व-  
 कर्मा येउनियां निमिपावरी । नगर शृंगारी कौतुकें ॥ १ ॥ निजेलिचि  
 असतां नारीकुमरें । शृंगारिलीं वल्लें अळकारें ॥ वृद्ध होताती ते निमासुरे । रूपें  
 मंडित योजिलीं ॥ २ ॥ धन कनक घोरोघरीं । नाना धान्याचिया परी ॥  
 सुख सोदळा वर्ते शरीरीं । पलंग सुपत्या न्याहालीया ॥ ३ ॥ नाना फळ-  
 फळावळी । सुमनें वरुषती वृक्षातळीं ॥ एकैक सुखाची नवहाळी । वर्ते  
 गोकुळीं निजानंदें ॥ ४ ॥ कामधेनु ऐशीं गुरें । नंदिनीचिया परीचीं

वासुरें ॥ प्रातःकाळीं देखती नारीनरें । परम विस्मयें दाटलीं ॥ ५ ॥ लक्ष्मी  
न समाय गोकुळांत । लेणीं लुगडीं अळंकारमंडित ॥ धन संपत्ती नाही  
गणित । जेथें श्रीकांत वस्ती आला ॥ ६ ॥ निळा ह्मणे सुखाची भरणी ।  
गाई गोवळा आली गौळणी ॥ सास्वते घोकिली तैशी वाणी । मधुर शब्दें  
आनुवादती ॥ ७ ॥

॥ २०३ ॥ कौसैं वैसोनियां सभेसी । विडा मांडियला पैजेसी ॥ ह्मणे  
जो वधील बाळकासी । जाऊनियां गोकुळा ॥ १ ॥ त्यासी देईन हें अर्ध  
राज्य । न करीं अन्यथा आपुली पैज ॥ जया साधेल हें काज । तेणें विलंब  
न करावा ॥ २ ॥ भगिनी पूतना प्रधानराशी । ऐकतांचि उठिलिये अति  
आवेशी ॥ ह्मणे जाऊनियां गोकुळाशी । निर्दाळीन कुमर नंदाचा ॥ ३ ॥  
आज्ञा घेऊनियां ते त्वरित । विष स्तनामाजी भरित ॥ ह्मणे पाजूनियां  
रुष्णनाथ । करीन घात शस्त्रेविण ॥ ४ ॥ घेऊनियां बाळलेणीं । मनगटीं  
बांधिलीं खेळणीं ॥ जिवती वाघनखें माळा मणी । आंगडें टोपडें बाळंत-  
विडा ॥ ५ ॥ मग सुखासनीं विराजित । दासी परिचारिका वेष्टित ॥  
येऊनियां गोकुळा आंत । यशोदेगृहीं प्रवेशली ॥ ६ ॥ निळा ह्मणे नवलकथा ।  
वर्तेल ते येथें आतां ॥ पूतना पावेल सायोज्यता ॥ श्रीकृष्णनाथादर्शनें ॥ ७ ॥

॥ २०४ ॥ यशोदा ह्मणे हे राजभगिनी । कां पां आलिसे धांवोनी ॥  
जाईल बाळका झडपोनी । कैसें करूं हे राक्षसी ॥ १ ॥ बहुत उपच्यारेंसी  
पूजिली । पूतना सन्मानें वैसविली ॥ मग ते ह्मणे मे यशोदे भली । पुत्र-  
वंती झालिसी ॥ २ ॥ आणि नाही सांगोनियां धाडिलें । ऐसें निदुरपण  
त्वां धरिलें ॥ श्रवणीं ऐकतांची धांवोनि आलें । आनंदलें हृदयांत ॥ ३ ॥  
आणिलीं विचित्र बाळलेणीं । बाळंतविडाही तुजलागुनी ॥ आणिगे  
तान्हुलें पाहों दे नयनीं । ऐकोनी यशोदा मनीं गजवजिली ॥ ४ ॥ ह्मणे  
कैसें तरी करूं ईसी । राजभगिनी हे राक्षसी ॥ दिठाविल माझिया सकु-  
मारासी । दिठीचि कठिण झयेची ॥ ५ ॥ मग ह्मणे आतांचि न्हाणिलें ।  
बाळक पालखीं निजविलें ॥ हें ऐकतांचि नवल केलें । बाळक उठलें  
न राहेची ॥ ६ ॥ निळा ह्मणे पूतना तेथें । रोपें बोले यशोदेतें ॥ काय मे  
नष्टपण हें तूतें ॥ मिथ्याचि झकविशी मजलागीं ॥ ७ ॥

॥ २०५ ॥ आतां तरी बाळका आणीं । आपुल्या करें मी लेववीन लेणीं  
॥ यशोदा ह्मणे मांडिली हाणी । निवांत पोरटें नसेची ॥ १ ॥ मग जाऊ-

नियां पालखी जवळी । ह्मणे मृत्यु पाचारितो तुतें वनमाळी ॥ उगाचि असतासि जरि ये कार्ळी । तरि वांचतासी काय करूं ॥ २ ॥ ऐसें बोळोनियां आणिला । पूतने वोसंगा बैसविला ॥ देखतांचि पूतने वोसंडला । उभड प्रेमाचा न सांवरे ॥ ३ ॥ सुंदरपणाची झाली सिमा । उपमेशीं मदना अंगीं काळिमा ॥ अवलोकुनियां पुरुषोत्तमा । तनुमनप्राणें निवाळीं ॥ ४ ॥ ह्मणे गे यशोदे साजणी । परम सुखाची हेलाधलीसी धणी ॥ जतन करीं हा पुत्रमणी । दुर्लभ भाग्येंचि पावलीसी ॥ ५ ॥ पूतना राक्षसी अति क्रूर । तेही देखोनियां कृष्णचंद्र ॥ नयनीं अश्रु आणूनियां वारंवार । श्रीमुखकमळ अवलोकी ॥ ६ ॥ निळा ह्मणे अगाध बुद्धी । होउनी परतली प्रालब्ध सिद्धी ॥ ह्मणे कार्य साधुनियां त्रिशुद्धी । जावें सत्वर राजभुवना ॥ ७ ॥

॥ २०६ ॥ पूतना ह्मणे भुकेला कान्हा । मग झडकरी उघडुनी लाविला स्तना ॥ यशोदा ह्मणे वो राजीवनयना । न सोसे दूध आणिकीचें ॥ १ ॥ स्तनीं लागतांचि त्याचें वदन । विष तें अमृतासमान ॥ शोपूनियां रक्त मांस जीवन । पंचाह प्राण आकर्षिले ॥ २ ॥ न सोसवे वेदनातें पूतने । ह्मणे ओढीं ओढीं यशोदे तान्हें ॥ ऐसें बाळ हें मी काय जाणें । वेंचले प्राण धांव धांव ॥ ३ ॥ तंव तो न सुटेची सर्वथा । शिणल्या दाम्नी परिचारिकाही ओढितां ॥ नानाशब्दें आक्रंदतां । विहालीं तत्वता पळती लोके ॥ ४ ॥ रक्त मांस अस्तीचें उदक । करुनियां चर्मही शोषियले निःशेष ॥ देऊनियां सायोज्य सुख । महामुक्तस्थानीं स्थापियली ॥ ५ ॥ हें देखोनी दासी परिचारिका । भेणेंचि पळती अधोमुखा ॥ जाऊनियां मथुरालोका । सांगती वार्ता रायासी ॥ ६ ॥ निळा म्हणे ऐकतां कार्नी । राजा चिंतावला बहुत मनीं ॥ पुसे वर्तमान तया लागुनी । कैसें वर्तलें तें सांगा ॥ ७ ॥

॥ २०७ ॥ तंव सा करिती शंखस्फुरण । दीर्घस्वरें आक्रंदन ॥ तें ऐकोनियां नागरीक जन । हाहाभूत वोसरले ॥ १ ॥ तयातें पुसतां सा ह्मणती । दुःस्वार्णवीं पडिलों हो भूपती ॥ सांगतां पूतनेची गती । मूर्च्छित पडती धरणिघे ॥ २ ॥ म्हणती जातांचि गोकुळाभीतरी । प्रवेशतां नंदयशोदे घरीं ॥ उभयतां येउनियां सामोरीं । बहुत सन्मानें गौरविलें ॥ ३ ॥ विडे उपचारें भोजन । पूतनाबाईतें तोषऊन ॥ मग आणिलें राजीवनयन । बाळ तान्हुलें दाखविती ॥ ४ ॥ तंव तें घनःशाम सावळें । राजीवाक्ष रूप रेखिलें ॥ बाळ लेणें विराजलें । नयनचि गोविले देखतां ॥ ५ ॥ मग तें घेउनियां जवळी ।

स्तनीं लावितांचि तात्काळीं ॥ सुरसुरा शोषुनियां वेल्हाळी । न सोडी-  
जिवें प्राण जातां ॥ ६ ॥ निळा म्हणे त्या सोडवितां । न सुटे पूतना आक्रं-  
दतां ॥ आह्मीही स्वशक्ति ओढितां । हरिले तत्वता प्राण तिचे ॥ ७ ॥

॥ २०८ ॥ स्नेह सरतां जैसा दीप । सूक्ष्म होत होतचि हारपे ॥ तया  
परी वाईचें स्वरूप । तेणें शोषुनी घेतलें ॥ १ ॥ नाही उरविलें शरीर ।  
अवघेचि केलें निराकार ॥ ऐसें देखोनियां सत्वर । आह्मी निघालों तेथुनी  
॥ २ ॥ राया खाची भेटी गोष्टी । न व्हावी तुम्हाही शेवटीं ॥ अकस्मात  
झालिया राहाटी । करील पूतनावाई सारिखी ॥ ३ ॥ ऐसें ऐकतांची  
श्रवणी । राजा पडे मुर्छित धरणी ॥ ह्मणे गेली गेलीरे मायबहिणी । माझी  
पूतनेसारिखी ॥ ४ ॥ महाबळें अति उत्कंठ । मंत्रियांमाजि परमश्रेष्ठ ॥  
आतां कायसी पाहों वाट । गेली नये खा निजपथें ॥ ५ ॥ मग रायातें संवो-  
धून । प्रधान आणि नागरीक जन ॥ म्हणती नव्हे भलें हें महा विघ्न । उदेलें  
देखत देखत ॥ ६ ॥ निळा ह्मणे याहीवरी । श्रीहरिचरित्राची थोरी ॥  
अधिकें अधीक ते कुसरी । परिसावी सज्जनी सादर ॥ ७ ॥

॥ २०९ ॥ घोरोघरी हेचि कथा । येरयेरा सांगती वार्ता ॥ ह्मणती  
रायासी पडिली थोर चिंता । पूतनावाई निमालिया ॥ १ ॥ नवलचि तें  
ऐकतां परी । कैसी शोषिली निमिपावरी ॥ सांगती दासी खा परिचारी ।  
ऐका अपूर्व हे कथा ॥ २ ॥ म्हणती स्तना लावितांची वदन । शोषि-  
यले जीव प्राण ॥ पूतना रडे आक्रंदोन । ह्मणे धांव धांव ओढी यशोदे  
॥ ३ ॥ ओढितां न सुटेचि शोषिली । मुक्तिपथेंचि ते लाविली ॥ अवघी  
देखोनियां तेथ भ्यालीं । सेवकें आलीं पळोनियां ॥ ४ ॥ येउनी रायातें  
जाणवलें । पूतनावाईतें बोळविलें ॥ वाळें शोषुनियां घेतलें । परम  
आश्चर्य हें वाटे ॥ ५ ॥ राया घरी दुःख थोर । वाढलें झाला चिंतातुर ॥  
पुढें काय करील विचार । तें पाहावें नारीनर वोलती ॥ ६ ॥ निळा ह्मणे  
यावरी आतां । अपूर्व आहे पुढील कथा ॥ माभळभटासी गोकुळा जातां ।  
होईल पूजा पिढीयांची ॥ ७ ॥

॥ २१० ॥ न कळेचि अदृष्टाची गती । न कळे कर्माकर्माची संभूती ॥ न कळे  
मृत्यूचीही रीती । कैशी घडवील कोण वेळ ॥ १ ॥ न कळे होणार तें  
बळिवंत । भोगणें भोगवील अकस्मात ॥ न कळे विधीचेंही लिखित । जें कां  
रेखियलें निढळीं ॥ २ ॥ कौमराव चिंताग्रस्त । उठुनी बैसला सभेआंत ॥

प्रधान सेनाधीप समस्त । भ्लान वदनें भासती ॥ ३ ॥ पुढील विचार  
 सुचीतां । न सुचे कांहींची सा तत्वता ॥ कृष्ण धाकेंचि साचिया चित्ता ।  
 धरचि कौठें न सांपडे ॥ ४ ॥ मग बोले कौंसासुर । सेना सिद्ध करा भार ॥  
 जाऊनियां अति सत्वर । वधा हो कुमर नंदाचा ॥ ५ ॥ तंव ते ह्यणती  
 रायाप्रती । बळाची तेथें न चले युक्ति ॥ पहा ते पूतनेची शक्ति । इंद्रादि-  
 कांसी अलोट ॥ ६ ॥ निमिपमात्रें तिची शांती । ठेला करुनियां श्रीपती ॥  
 तंव सां माभळभद्र बोलती । नव्हे हें कार्यं स्त्रियांचें ॥ ७ ॥ आह्मां ब्राह्म-  
 णाचें हें कृत्स्न । जाणे सकळांचेही घटित ॥ द्याल आज्ञा तरी मी तेथें ।  
 जाउनियां साधीन कार्यार्थ ॥ ८ ॥ निळा ह्यणे बोलतां ऐसें । अवघे  
 उल्हासले मानसें ॥ ह्यणती यथार्थ हें ऐसें । ऋषि बोलिले माभळ ॥ ९ ॥

॥ २११ ॥ मग वल्लें देउनी गौरविला । रायें बहुत सन्मानिला ॥  
 चालतां मार्गी विचार सुचिला । ह्यणे टाकवीन तान्हुला निर्जनीं ॥ १ ॥  
 टिळे माळा टोपी शिरीं । श्रीमुद्राचि बोली पंचांग करीं ॥ धोकटी घेउ-  
 नियां खांदियावरी । शुद्ध मुहुर्ते चालिला ॥ २ ॥ आला गोकुळासन्निधी ।  
 शुद्धाचमन केलें विधी ॥ मनीं कापट्याची बुद्धी । साक्षी तियेचा परमात्मा  
 ॥ ३ ॥ नंदगृहीं प्रवेशला । येतां यशोदे देखिला ॥ पाट वैसावया दिधला ।  
 नमूनि पूजिला उपचारीं ॥ ४ ॥ स्वस्थ स्वस्थानीं वैसले । पंचांग काहु-  
 नियां उकलिलें ॥ वाचुनी चंद्रवळ दाविलें । आणि दिधलें आशीर्वादा  
 ॥ ५ ॥ मग पुसे यशोदेप्रती । प्रसूतिकाळ कोणती तिथी ॥ तंव ते आणूनियां  
 श्रीपती । द्विजातें दाखवी उल्हासें ॥ ६ ॥ देखतांची तो मदनमूर्ती ।  
 ठकल्या टेल्या इंद्रियवृत्ती ॥ निळा ह्यणे समाधीसिती । पावली प्रतीति  
 ब्राह्मणा ॥ ७ ॥

॥ २१२ ॥ परि तें कर्म बळोत्तर । नेदी राहों वृत्ती स्थिर ॥ स्वार्थ  
 झोंबोनियां विखार । आणिला ओढोनी लोभावरी ॥ १ ॥ मग ह्यणे वो  
 सुंदर बाळ । यशोदे नागर हें वेल्हाळ ॥ परि याचा जन्मकाळ । कैसा  
 असेल पाहों तो ॥ २ ॥ कृष्ण पक्ष श्रावणमास । रोहिणी नक्षत्र अष्टमी  
 दिवस ॥ मध्यरात्रीचा जन्म यास । दशा तों क्रूर दिसताहे ॥ ३ ॥ जन्म-  
 कार्ळीं, या वारावा गुरु । शनी भोम हानिस्थानीं स्थिरु ॥ राहो केत  
 आणि दिनकरु । देशखागातें सूचिती ॥ ४ ॥ याचेन सकल वंशहानी ।  
 करील कुळाची बुडवणी ॥ नये आळोकूं यातें नयनीं । टाकावा नेउनी

अरण्यांत ॥ ५ ॥ यशोदे न लावीं यासी उशिर । बाळ नव्हे हा माथावी  
खेचर ॥ कालचि पाहेपा केला संहार । पूतनेचा क्षणही न लागतां ॥ ६ ॥  
निळा म्हणे ऐकोनि ऐसें । मांडिलें विद्वान परम पुरुषें ॥ जयाचें कर्म  
देखिलें जैसें । दिल्लें तथा तैसें दानफळ ॥ ७ ॥

॥ २१३ ॥ बैसला होता पाटावरी । तोचि थरारिला ते अवसरी ॥  
निष्ठोनियां पृष्ठीवरी । बैसला अवचिता निघातें ॥ १ ॥ पडिला पुढें दांत-  
घर्शी । उठितां वळी अति आवेशीं ॥ तंव वेढिला येउनियां चौपाशीं ।  
घरोघरींच्या पिढियांनीं ॥ २ ॥ मग ह्मणे धांवा धांवा । याचिये हातींचें  
मज सोडवा ॥ नाडलों आपुल्या कापट्यभावा । नाहीं स्मरलों चांडाळ  
॥ ३ ॥ अचेतन हे धांवती काष्ठें । लक्षानुलक्ष कोट्यानुकोटे ॥ आतां कैचें  
जिणें येथें अट्टें । मारावया आणिलें ॥ ४ ॥ लोक हांसताती भोंवताले ।  
ह्मणती कैसें हें नवल झालें ॥ आमुचेहि पाट येथें आले । मारुंचि बैसले  
माभळभटा ॥ ५ ॥ येथें न चले कोणाचेंचि कांहीं । ईश्वरइच्छेची हे नवाई ॥  
ब्राह्मण ह्मणोनी सोडिला पाहीं । नागवा उघडा माभळभट ॥ ६ ॥ निळा  
ह्मणे लवडसवडी । पळतां भुय त्या झाली थोडी ॥ येउनियां कौसाचिये  
देवडी । अंगस्फुरणें उभा ठेला ॥ ७ ॥

॥ २१४ ॥ ऐकोनी गजवजिली दैत्यसभा । धाकेंचि कौसही ठाकला उभा  
॥ तंव बीभत्स माभळभटाची शोभा । देखते झाले सकळही ॥ १ ॥ नागवा  
उघडा आणि बोडका । जीवत्वपांगें बुडाली शंका ॥ भोंवते देखतांही  
विषयालोकां । ह्मणे धांवा धांवा सोडवा ॥ २ ॥ पाटेंचि पुरविली माझी  
पाठी । लक्षानुलक्ष आले कोटी ॥ उठा उठा पळारे शेवटीं । मारिले जाल  
व्यर्थची ॥ ३ ॥ दैत्य पाहाती चहूंकडे । शस्त्रपाणी वेंघले हुडे ॥ दुर्गा  
सांभाळिती चहूंकडे । ह्मणती न दिसे विघ्न डोळियां ॥ ४ ॥ राजा ह्मणे  
झांका त्यासी । पुसा काय तें वार्तेसी ॥ मग नेसउनियां वस्त्रासी । आणिला  
सभेसी पूसती ॥ ५ ॥ तो ह्मणे राया वळिया बाळ । उपजला तो आमुचा  
काळ ॥ विचित्र पाहातां त्याचा खेळ । लाविलीं पिढींची मज पाठीं ॥ ६ ॥  
निळा ह्मणे रूपाकृती । सुंदरपणाची ओतली मूर्ती ॥ कोटी मदनाची अंगीं  
दीप्ती । न दळती पार्ती अवलोकितां ॥ ७ ॥

॥ २१५ ॥ ऐसें सांगतां माभळभटा । राया दचक बैसला मोठा ॥ मग  
पाचारुनियां सुभटा । दैत्यांप्रती काय बोले ॥ १ ॥ ह्मणे वाढविलेती बहुत

मानें । अपार संपदा देउनियां धनें ॥ आजि माझिया उपेगा येण । बाळ  
 कृष्ण वधणें भलत्यापरी ॥ २ ॥ नाना विद्या तुमच्या अंगीं । रूपें पालटुनी  
 विचरतां जर्गी ॥ मायारूपी ह्यणउनियां स्वर्गी । देवही भिती तुझांसी ॥ ३ ॥  
 ऐसें असोनी माझिये गांठी । कायसी बाळका जळुची गोठी ॥ तुमचेनी  
 बळें हे सकळही सृष्टी । आर्चित झाली मजलागीं ॥ ४ ॥ पूतना गेली ते  
 तंव नारी । दुसरा भट तोहि भिकारी ॥ काय जाणों कैशापरी । देखोनी  
 सळली तयासी ॥ ५ ॥ तो तंव अत्यंत सकुमार । सांगती अवघे लहान  
 थोर ॥ मुंदरपणाचीही बहार । रूपा आली कृष्णाकृती ॥ ६ ॥ तरी  
 तुझी जाउनियां तेथें । प्रेतरूपचि आणावा येथें ॥ निळा ह्यणे पाहोनियां  
 त्यातें । करऊं अक्षवाणे आपणा ॥ ७ ॥

॥ २१६ ॥ ऐसा चिंतावोनियां मनीं । ह्यणे निमाली पूतना भगिनी ॥  
 माझिया राज्या आली हानी । ह्यणोनी माभळभट पाठविला ॥ १ ॥ तंव पिढे-  
 दान त्या प्राप्त झालें । नवलचि अपूर्व हें ऐकिलें ॥ येउनी आह्मातें जाण-  
 विलें । नव्हे बाळ हें तान्हुलें श्रीहरी ॥ २ ॥ मग ह्यणे वो रिठामुरा ॥  
 जाउनी तुझी बाळकासी मारा ॥ देईन अर्धराज्य भारा । कार्यसिद्धी  
 झालिया ॥ ३ ॥ मग रिठामुर तो मायावी । गुंकिली रिठेमाळ अति वरवी  
 ॥ करीं घेउनियां सादावी । नंद चौंवारा जाउनी ॥ ४ ॥ ह्यणे हें बाळका  
 लेववितां । सवे काळीं कंठीं असतां ॥ कोण्याहि भयाची तया वार्ता ।  
 स्पशौंचि नेगे सामर्थ्यगुणें ॥ ५ ॥ कदापिही नव्हे भूतवाधा । दिठीचें भय  
 नाही त्या कदा ॥ ऐसें ऐकोनियां यशोदा । आवडी घाली हरिकंठीं ॥ ६ ॥  
 निळा ह्यणे पालखी बाळ । निजउनियां यशोदा वेलहाळ ॥ मेळउनियां  
 स्त्रिया सकळ । हास्यविनोदें बैसली ॥ ७ ॥

॥ २१७ ॥ तंव त्या रिठीयासी निघालीं वदनें । अति विक्राळ दाढा  
 दशनें ॥ श्रीकृष्ण कंठीचें रुधिरपान । करावया उदितें ॥ १ ॥ कृत्रिमें  
 जाणोनियां ते श्रीहरी । कवलुनि धरिलीं दोहीं करीं ॥ आणि घालुनियां  
 मुखाभीतरी । चावुनी धरणिये टाकिलीं ॥ २ ॥ त्याचें सिष्टकृत केलिया-  
 वरी । आक्रोशें पाळणियांत रुदन करी ॥ तें ऐकोनी यशोदा सुंदरी ।  
 धांवली झडकरी काय झालें ॥ ३ ॥ तंव देखे शोणिताचे पुर । मांस  
 मेदाचे संभार ॥ मग ह्यणे गे मरमर । बाळ महासर्पे खादलें ॥ ४ ॥  
 धांविल्या नमरनारी बाळ । घात केला ह्यणती सकळ ॥ ऐशी कैशी गे तूं



बेलहाळा । यशोदे मारविले वाळका ॥ ५ ॥ वाहाती शोणिताचे पुर ।  
इतुके केचे मे त्या रुधिर ॥ काढूनियां पहा मे सत्वर । आहे प्राण कीं  
गेलासा ॥ ६ ॥ निळा ह्मणे जाउनी जवळी । काढुनी आणिला जों वन-  
माळी ॥ तव हास्यवदन निख कार्ळी । नाहीं कोमाइला ना दखकला ॥७॥

॥ २१८ ॥ मग ह्मणती अवघ्या जणी । धांवोनी पाहागे आणा पाणी  
॥ डास वरखडा न्याहाळुनी । रक्त कोटुनी श्रवलें हो ॥ १ ॥ पाहाती तंव  
तो उत्तम अंगें । जेंवि कां उठियलें अनंगें ॥ नभापरी अलिप्त संगें । काय  
करिती आघात त्या ॥ २ ॥ नानापरीचीं अक्षवाणें । करी यशोदा वांटी  
दानें ॥ यथाविधी द्विजभोजनें । केलें जिताणें श्रीहरिचें ॥ ३ ॥ ह्मणती  
नवीचि रिठियाचीं माळा । घातली होती त्वां याचिया गळां ॥ ते काय  
झाली मे याचि वेळा । तेंचि अरिष्ट यासि होतें ॥ ४ ॥ ऐसा झाला घोष-  
गजर । ऐकोनियां तो कौंसासुर ॥ ह्मणे बोळविला महावीर । केला चका-  
चुर रिटाही ॥ ५ ॥ करितां उपाय न चले यासी । कौंस भयाभीत मानसीं  
॥ ह्मणे काळ हा जन्मला आह्मासीं । करील संहार काळाचा ॥ ६ ॥  
निळा ह्मणे न चले युक्ती । यापुढें कापच्या समाप्ती ॥ सर्वांतरवासी हा  
श्रीपती । कर्मफळदाता निजसत्ते ॥ ७ ॥

॥ २१९ ॥ यावरी कौंस ह्मणे दैत्यादिकां । वधुनी येईल जो वाळका ॥  
त्यासी अर्धराज्याची टिका । देईन छत्र सिंहासन ॥ १ ॥ मग तृणावृत धेनु-  
कासुर । वग केसिया शकटासुर ॥ अघासुर सर्प विखार । चालिले  
भार दैत्यांचें ॥ २ ॥ कृष्णें ते ते संहारिले । नवल अद्भुतचि वो केलें ॥  
निळा ह्मणे आहे वर्णिलें । श्रीवेदव्यासें पुराणीं ॥ ३ ॥

॥ २२० ॥ आतां पुढें वाळचरित्र । कृष्णाक्रिडा अति विचित्र ॥ ऐकतां  
श्रवणीं होती पवित्र । गातां वक्र शुचिर्भुत ॥ १ ॥ एक अजर एक अक्षर हे  
भगवत्कथा । श्रवणीं पडतांचि अवचिता ॥ कैवल्यपदप्राप्तीची योग्यता ।  
पावे श्रोता वक्ता तात्काळ ॥ २ ॥ श्रीकृष्णाची हे वाळलीळा । अद्भुत  
मुखाचा सोहळा ॥ वेधूनियां नरनारी बाळा । गाई आणि गोवळा ब्रह्म-  
प्राप्ती ॥ ३ ॥ ब्रह्मादिक दर्शना येती । सकळही देव आणि सुरपती ॥  
गगनीं विमानें दाटती । सुमनें बरुषति सुरवर ॥ ४ ॥ श्रीकृष्णाचें नामक-  
रण । विधिविधानें द्विजभोजन ॥ नंदयशोदे उलहास पूर्ण । सुवासिनी  
ब्राह्मण सर्व जना ॥ ५ ॥ मंगळघोषाचिया गजरीं । निशाणें दुमदुमिलिया

भेरी ॥ ह्रींळ मृदंग झणत्कारी । नाचती वैष्णव पदे गाती ॥ ६ ॥ निळा ह्यणे नगरवासी । प्रांतवासी देशत्रासी ॥ आले द्वीपांतरनिवासी । कृष्ण सोहळा पहावया ॥ ७ ॥

॥ २२१ ॥ रत्नखिद्रित पालख । सूर्या ऐसा निर्मिला चोख ॥ निरालंबी गोउनी देख । महा उत्साह मांडिला ॥ १ ॥ महर्षि ऋषीही सकळिक । आले पहावया कवतुक ॥ अवलोकुनियां यदुनायक । करिती प्राणें कुर-वंडीया ॥ २ ॥ आले गौळियांचे भार । नाना याती नारीनर ॥ नाना परीचे शृंगार । लेणीं लुगडीं मिरविती ॥ ३ ॥ वाणें घेउनियां नारी । रत्नजडितें तवकें करीं ॥ देवांगना तैसियापरी । कृष्णें वैभवं मंडिता ॥ ४ ॥ पालखीं घालितां चक्रपाणी । नाना आल्हादें गाती गाणीं ॥ नाना स्वरे उमटल्या ध्वनी । उठती गगनीं पडिसाद ते ॥ ५ ॥ नामें ठेउनियां पाचारिती । गोविंदा गोपाळा यदुपती ॥ सच्चिदानंदा आनंदमूर्ती । जगपती श्रीपती अमरपिता ॥ ६ ॥ अच्युता अनंता अपारा । देवकीनंदना जगदो-द्धारा ॥ मुनिमनमोहना सर्वेश्वरा । आत्मया श्रीवरा सर्वगता ॥ ७ ॥ सुंदरा राजीवलोचना । जगदाधीशा पंकजवदना ॥ योगीमानसमनोरंजना । सुखनिधाना सुखमूर्ती ॥ ८ ॥ मधुमाधवा मधुसूदना । त्रिविक्रमा वामन शंकर्षणा ॥ मुकुंदा मंदारा शेषशयना । राजीवाक्षा जनार्दना श्रीकृष्णा ॥ ९ ॥ निळा ह्यणे ऐशिया नामें । गर्जती गौळणी सप्रेम प्रेमें ॥ ऐको-नियां ते पुरुषोत्तमें । केलिया संभ्रमें अति वाड ॥ १० ॥

॥ २२२ ॥ पुढें ऋषीश्वरांची मांदी । वैसली होती सभासंधी ॥ तेही आशीर्वाद शब्दां । मंत्रघोषीं गर्जिल्ले ॥ १ ॥ मंगळ तुराचे घोपगजर । दुंदुभी वाजविती सुरवर ॥ नंदरायाचें भाग्य थोर । देव वर्णिती निज मुखें ॥ २ ॥ निगम येउनी मूर्तिमंत । श्रीकृष्णाचीं स्तवनें करित ॥ काम-धेनुहि क्षीरें स्रवत । तृप्ति सकळांसी द्यावया ॥ ३ ॥ देवगुरु जे बृहस्पती । तेहि आशीर्वादे कृष्णातें स्तविती ॥ शुक्राचार्यही प्रज्ञामूर्ती । कृष्णाचे वर्णिती कीर्तिघोष ॥ ४ ॥ उमा रमा रेणुका सती । लोपामुद्रा अरुंधती ॥ अक्षवाणें घेउनियां हातीं । आत्मया ओंवाळिती श्रीकृष्णा ॥ ५ ॥ अनु-सूया परम पतिव्रता । अत्रिदेवाची जे कांता ॥ जीचिये उदरीं श्रीअवधूता । दत्तात्रया जन्म महामुनी ॥ ६ ॥ निळा ह्यणे तेही येउनी । हरीतें बोसंगा घेउनी ॥ आशीर्वादे अमृत बचनीं । गौरविती यशोदे ॥ ७ ॥

॥ २२३ ॥ ऐसे देव आणि ऋषेश्वर । हर्षे होउनियां निर्मले ॥ नंद-  
 यशोदेचे वारंवार । वर्णिती भाग्य निजमुखें ॥१॥ न संपडे जो योगसाधने ।  
 नाना तपें वेदाध्ययने ॥ तो हा सगुणरूपे नारायण । श्रीढा करी याच्या  
 घरीं ॥ २ ॥ यावरी गौळणीही अति सुंदरा । कडिये घेउनी सारंगधरा ॥  
 नेती उल्हासें निजमंदिरा । चुंबनें देउनी खेळविती ॥३॥ म्हणती कृष्णा  
 रामा मेघशामा । योगी मुनिजन मनोरमा ॥ सुलभ झालासी आजि तूं  
 आम्हां । आवडी ऐसा वर्तसी ॥ ४ ॥ पूर्वाजितें उत्तमें होती । मुकुते  
 खांचिया फळनिष्पत्ती ॥ मोडोनी आलिया तुझी हे मूर्ती । डोळेभरी  
 अवलोकूं ॥ ५ ॥ ऐशिया उत्साहें त्या प्रमदा । नेती खेळविती गोविंदा ॥  
 मग पावोनियां परमानंदा । शयनीं परियंकीं निजविती ॥ ६ ॥ निळा म्हणे  
 मुख विश्रांती । पावल्या ऐशिया सत्संगती ॥ पुढील कथा अपूर्व ख्याती ।  
 बाळपर्णीचि हरिकीर्ती ॥ ७ ॥

॥ २२४ ॥ कौंसा मनीं भयसंचारु । झाला तेणें चिंतातुरु ॥ बैसोनियां  
 करी विचारु । कृष्णवार्ध प्रयोग ॥ १ ॥ तें ऐकोनी उत्पात वार्ता ।  
 गोकुळींचिया लोकां समस्ता ॥ धैर्ये नुपजेचि म्हणती आतां । जावें पळोनी  
 दुरिदेशा ॥ २ ॥ तंव नंद म्हणे ऐका मात । जावोनी वसों दरकुटी  
 आंत ॥ सोंडुनियां जातां आपुला प्रांत । वरें दारें नुरतील ॥ ३ ॥ विचार  
 मानला सकळांती । गेलीं पळोनी दरकुटियेसी ॥ गांवीं नाही मुंगी माशी ।  
 ऐसे वोस पडियेले ॥ ४ ॥ उष्णा वारियाचे आघात । साउली न मिळेचि  
 त्या वनांत ॥ तंव देखिल्या अकस्मात । माईक गाडा शकटासुर ॥ ५ ॥  
 यशोदा देखोनियां ते वेळीं । बाळकृष्ण निजवी गाडियातळीं ॥ तंव हा  
 लाघविया वनमाळी । पदघातेचि उडविला ॥ ६ ॥ तेणें तो आक्रंदला ।  
 घोषें दणाणिला ॥ जाउनी मथुरेमाजि पडिला । कौंसा सन्मुख शतचूर्ण  
 ॥ ७ ॥ झाला शोणिताचा सडा । मांस विखुरलें चहूंकडा ॥ कौंस म्हणे रे  
 शकटहि गाढा । आजि लाविला मृत्युपंधें ॥ ८ ॥ निळा म्हणे गौळिये  
 म्हणती । गाडा उडाला कैतिया रीती ॥ तळीं होता हा श्रीपती । थोर  
 भाग्यें वांचला ॥ ९ ॥

॥ २२५ ॥ मग ओवाळुनियां मृत्तिका । घेतलें उचलुनी यदुनाम्नका ॥  
 यशोदा म्हणे हें बाळका । वरुनी अरिष्ट चुकलें ॥ १ ॥ नव्हे शकट तो  
 मायावी दैत्य । आला होता करावया घात ॥ कृष्णें ताडिला तो यथार्थ ।

पूतने ऐशी परी केली ॥ २ ॥ तेणें दिघली आरोळी । न्याहा उठे तो अंत-  
 राळीं ॥ परी नाही भयाची काजळी । सावध वनमाळी सर्व गुणें ॥ ३ ॥  
 ऐसे क्रामिले कांहीं दिवस । तंव रायें पाठविलें लोकांस ॥ मग येउनी गोकु-  
 लास । पुनरपी वस्ती राहिले ॥ ४ ॥ कृष्ण खेळतां अंगणीं । गडी म्हणती  
 सारंगपाणी ॥ हाराळी नूतन हे कापुनी । चारूं वत्सासी आपुलिया ॥ ५ ॥  
 तंव तो तृणावृत दैत्य । हाराळिरूपें होता तेथ ॥ इच्छूनियां कृष्णघात ।  
 तंव तो हरीनें ओळखिला ॥ ६ ॥ म्हणे पळारे तुम्ही अवघे गडे । येथें  
 दिसत असे हें कुडें ॥ रहा अवघे मागिलीकडे । आपण पुढें संचरला  
 ॥ ७ ॥ तेणें देखतांचि श्रीहरी । वदनें काढिलीं तृणांकुरीं ॥ शतें सहस्र  
 लक्षवरी । रूपें धरुनी ठाकला ॥ ८ ॥ भयानकें अति विक्राळे । दाढा दंत दीर्घ  
 सिसाळे ॥ आवाळुवे चाटित आवेशवळें । कृष्णा अंगीं झगटला ॥ ९ ॥  
 निळा म्हणे कवळुनी मुष्टी । मुख्य तृणामुराची झोटी ॥ उपटुनियां भूमि  
 नेहटी । शतचूर्ण करुमी सांडिला ॥ १० ॥

॥ २२६ ॥ ऐसा वैरिया मुक्तिदानीं । कृपावंत हा सारंगपाणी ॥ कौसे  
 ऐकोनियां श्रवणीं । परम खेद मानिजे ॥ १ ॥ कृष्णाजवळी होतीं मुलें ।  
 तिहीं तें आश्चर्य देखिलें ॥ वडिलां सांगती नवल झालें । कृष्णें मर्दिलें अपार  
 दैसां ॥ २ ॥ कोट्यावत पसरुनी मुखें । आले कृष्णासन्निध तंव ते ॥ तेणें  
 अति लाघवें कौतुकें । भूमीसी आपटुनी मारिले ॥ ३ ॥ त्यांचीं शरीरें  
 पर्वतराशी । पडिल्या आहेत गांवापाशीं ॥ चला दाखवितों तुम्हांसी ।  
 म्हणउनी सकळिकांसी हाकारिलें ॥ ४ ॥ तिहीं तें देखोनियां दिठी । भयें  
 कांपती आपुल्या पोटीं ॥ म्हणती अतुर्बळि हा जगजेठी । लेकरूं कैसा  
 म्हणावा ॥ ५ ॥ नंदाहि विस्मयापन्न चिर्तीं । म्हणे हे कोठुनी अमुर येती ॥  
 याचिया हातें पावोनी शांती । जाताती मुक्तीपदातें ॥ ६ ॥ निळा म्हणे  
 गांवींचे लोक । करिती अवघेचि कौतुक ॥ परी कौसा अधिकाअधिक ।  
 क्षतें उमटती दुःखार्चीं ॥ ७ ॥

॥ २२७ ॥ यावरी कोणे एके दिवशीं । कृष्णें घेउनी सौंगडियांशीं ॥  
 आला यमुनेचे प्रदेशीं । तंव गाईं खिल्लारें देखिलीं ॥ १ ॥ तयामाजि  
 अति जोखडे । वत्स गाईंचे ते पाडे ॥ त्याचि ऐसें धरुनी रूपडें । वत्सा-  
 मुर तेथ उभा ॥ २ ॥ कृष्ण ह्मणे रे हो गाडेहो एका । एकएक वत्स धरा  
 नेडका ॥ मीही धरितों ह्मणउनी तंव कां । धांवला वत्सामुरावरी ॥ ३ ॥

तंव तो मायावी अमुर । सिंगें पसरुनी पातला समोर ॥ मागें करित लत्ता-  
प्रहार । आडवाचि उडे हाणावया ॥ ४ ॥ गौळी करिताति हाहाकार ।  
मारिला मारिला नंदकुमर ॥ अचपळ हा नव्हेचि स्थिर । कासया वत्स  
धरूं गेला ॥ ५ ॥ याचिये वदनीं निघती ज्वाळ । नासापुटीहुनी धूम्रकल्लोळ ॥  
बरें नव्हे हा पातला काळ । प्राण घ्यावया प्रगटला ॥ ६ ॥ निळा ह्मणे  
धरिला कर्णी । मुरगाळुनियां पाडिला धरणी ॥ मुष्टीघातेंचि चक्रपाणी ।  
मोक्षपदातें पाठवी त्या ॥ ७ ॥

॥ २२८ ॥ महा वैरी निर्दाळिला । पैल वत्सामुर निवटिला ॥ ह्मणती  
अचोज हा वळिया झाला । नंदरायाचा कुमरु ॥ १ ॥ मात गेली काँसा-  
मुरा । ऐकोनी झाला तो घावरा ॥ विचारी आपुलिया कैवारा । न दिसे  
दुसरा ऐसा बळी ॥ २ ॥ जो तो जाउनी घातचि पावे । नये परतोनियां  
जीवें ॥ यावरी आतां शरण जावें । कवणिया वीरा महीतळीं ॥ ३ ॥ तंव  
तो उठोनी आघामुर । करी रायासी जोहार ॥ ह्मणे न व्हावें चिंतातुर ।  
विद्या अपार मजपार्शी ॥ ४ ॥ राया तुझिया हितावरी । करीन गोकु-  
ळाची बोहरी ॥ अवघेचि घालुनियां उदरीं । येईन कृष्णासमवेत ॥ ५ ॥  
ऐसें तोपउनियां राया । ह्मणे न धरीं आतां भया ॥ कैशी रचूनियां माया ।  
करितों संहार संकळांचा ॥ ६ ॥ निळा ह्मणे गर्वारूढ । यापरी होउनियां  
मूढ ॥ काळासवें मांडुनियां होड । खेळों पाहे मश्यक ॥ ७ ॥

॥ २२९ ॥ येरीकडे आनंद गोकुळीं । गोप उठोनी प्रातःकाळीं ॥  
मिळाले नंदाच्या राउळीं । करिती जागें श्रीकृष्णा ॥ १ ॥ दसवंती ह्मणे  
गोवळांसी । निद्रित आहे हृषीकेशी ॥ पुढें जा घेउनी गोधनाशी । जागा  
झालिया येईल ॥ २ ॥ काल बहुत श्रमला कृष्ण । वत्सेसी करितां संघ-  
टण ॥ वळें वांचला सांगती जन । केलें मर्दन मग त्याचें ॥ ३ ॥ तेव्हां  
कळला तो अमुर । होउनी वत्स आला क्रूर ॥ कृष्णें ताडितां निशाचर ।  
एक योजन पडियला ॥ ४ ॥ ऐकोनी म्हणती गोरक्षक । सत्वर पाठवीं  
यदुनायक ॥ आम्ही जातों अवश्यक । पश्चिम दिशेसी सांगावें ॥ ५ ॥ मग  
ते हांकुनियां खिलारें । सवेग चालिले एकाचि भारें ॥ चौताळती गोधनें  
थोरें । आवेशेसी धांवती ॥ ६ ॥ निळा म्हणे नेणती पुढें । आघें पसरिले  
ते जाभाडे ॥ तळीं महीवरी जेवढे । मेघमंडळापर्यंत ॥ ७ ॥

॥ २३० ॥ ऐसें वासुनी मुख अमूप । अघामुर पसरलासे सर्प ॥ गाई

गोवळे आपोआप । जाती वदनामाजी त्याच्या ॥ १ ॥ पुढें चालतां मार्ग न दिसे । अंधःकारी पडिले ऐसे ॥ मार्गे फिरावें तंव तो स्वामें । ओढुनी नेतसे पैलीकडे ॥ २ ॥ मग म्हणती येर येरामी । प्रातःकाळींचि झाली निशी ॥ गडदे पडिले न दिसे शशी । ग्रह तारांगणें ना भानु ॥ ३ ॥ पडिलों दरकुटिमाझारी । किंवा धुई दाटली भारी ॥ अथवा मेहुडे आले वरी । कांहींचि न दिसे न तर्क ॥ ४ ॥ जाभाडी मेळवितां अघामुर । परि मार्गे राहिला सारंगधर ॥ म्हणोनियां तो झाला स्थिर । त्याही सगट गिळावया ॥ ५ ॥ तंव दिवस घटिका चारी । आला चढोनियां वरी ॥ गाई गोवळे भिन्न अंधारी । पडिली अघामुरा पोटी ॥ ६ ॥ निळा म्हणे यावरी आतां । जागृत झालिया कृष्णनाथा ॥ पुढें कैशी वर्तली कथा । ते परि-सावी सात्विकी ॥ ७ ॥

॥ २३१ ॥ कृष्ण, वळराम उटिले । मुखमार्जनातें सारिलें ॥ तंव दस-वंतिया वोले । जेउनी जावें गोधनापाटी ॥ १ ॥ गाई गोवळ खोळंबले होते । पुढें गेले ते निरुते ॥ मग आणुनियां भोजनातें । पुढें ठेविलीं रत्न-ताटें ॥ २ ॥ उभयतां जेउनियां उटिले । गोंपशृंगार आणविले ॥ विचित्र चोळणे कभिले । काचे वेष्टिले मुरंग ॥ ३ ॥ शिरीं मोरविष्णा टोप । कर्णी कुंडलां तैज अमृप ॥ केशर चंद्रनाचे विलेप । टिळे लळाटीं रेखियले ॥ ४ ॥ गुंजाहार घातले कंठीं । खांदीं कांबळी हातीं वेताटी ॥ मोहरी पावा गांजिवा पाटीं । माजि दिव्यान्नें भरियेलीं ॥ ५ ॥ दंडीं रुमाल करीं कंकणें । पाई वाहाणा शोभलें लेणें ॥ ऐसे चालतां अतिसत्राणें । पुढें अघयातें ओळखिलें ॥ ६ ॥ एक चाभाडें गगनावरी । दुजें पृथ्वीची ऐसें निर्धारी ॥ गाई गोपाळ गेले भीतरी । निळा म्हणे हें जाणवलें ॥ ७ ॥

॥ २३२ ॥ मग ह्मणे गिळिले गोप । गाई खिळारांचे कळप ॥ तरि हा चिरुनियां सांडीन सर्प । घेईन मूड या सकळांचा ॥ १ ॥ कृष्ण शिरतां त्याच्या वदनीं । अघामुरा हर्ष न सभाय मेदिनी ॥ ह्मणे कार्य साधलें हा चक्रपाणी । गिळिलीयावरि सर्व माझे ॥ २ ॥ ऐसा आनंदला अघ । तंव हा लाघविया श्रीरंग ॥ वाढला पाताळवरी स्वर्ग । नेदी चाभाडी मेळऊं त्या ॥ ३ ॥ नुगळवेचि तो उगळूं जातां । पुढेंहि न चलेचि तत्वता ॥ फा-डुनी वदन केल्या चळथा । द्विभाग करुनी सांडियले ॥ ४ ॥ तेंणें उघड्या पडिल्या गाई । गोवळ ह्मणती थोर नवाई ॥ निमिषमार्जेचि गेली धुई ।

पाहा रे प्रकाश पडियला ॥ ५ ॥ कान्हो आतां येईल केव्हां । वृत्तांत तया हा नाही ठावा ॥ ऐसें स्मरणचि करित खेवा । देखिला श्रीहरि दृष्टीपुढें ॥ ६ ॥ निळा ह्मणे सांगती नवल । आजि आंधारिमाजी गाई गोवळ ॥ पडिले होते आणि वायो प्रबळ । माघारेंहि सरों नेदी ॥ ७ ॥

॥ २३३ ॥ मग हांसोनियां बोलिजे कृष्णें । बटे हो तुम्ही आवघेचि शाहणे ॥ सपें गिळिले होतेती प्राणें । कैसे तरी वांचतेती ॥ १ ॥ बरें झालें होतों मार्गें । तेणें वांचलेती रे प्रसर्गें ॥ पैल पाहारे महा भुजंगें । चिरुनी सांडिला त्याच्या फाळी ॥ २ ॥ पाहाती तंव भरोनियां दरा । पडिला वाहती शोणितधारा ॥ ह्मणती नवल हें सारंगधरा । कैसा चिरुनियां टाकिला ॥ ३ ॥ येणेंचि आह्मां गिळिलें होतें । नेणों देखोनी अंधःकारातें ॥ थोर विस्मय करिती तेथें । ह्मणती दाऊं वडिलांतें नवल हें ॥ ४ ॥ ऐसा अघासुर मर्दिला । कृष्णें पवाडा हा केला ॥ गोवळ नाचती विजयी झाला । श्रीहरी आला आमुचा सांगाती ॥ ५ ॥ कौंसातेंहि विदीत झालें । जाउनी वार्तिकी सांगितलें ॥ तेणें चकपक खाचें गेलें । ह्मणे ओढवलें दुर्मरण ॥ ६ ॥ निळा म्हणे इकडे गाई । चरतां फांकल्या दिशा दाही ॥ वळसा करुनियां त्या लवलाही । आणिल्या वृंदावनासमीप ॥ ७ ॥

॥ २३४ ॥ तंव पातला माध्यान्हकाळ । गोवळा भुकेची झालीं वेळ ॥ मग पाहोनियां उत्तम स्थळ । सुरतरु शीतळ छायातळी ॥ १ ॥ तेथें बैसविल्या पंगती । घोंगडी घालुनियां खालती ॥ कृष्ण ह्मणे गढियांप्रती । सिदोऱ्या एकत्र कालऊं ॥ २ ॥ गोवळ म्हणती बहुत बरें । कृष्णा तुझिया निज करें ॥ होईल अमृतचि तें दुसरें । जेऊं आदरें शेष तुझें ॥ ३ ॥ नारदें तें ऐकिलें कार्नी । सांगे सत्यलोका जाउनी ॥ ब्रम्हयातें म्हणे चक्रपाणी । आजि ब्रम्हरस वांटितो ॥ ४ ॥ देवा जाउनियां तेथें । शेष घ्यावेंचि कृष्णहातें ॥ तरी हें पद राहेल निरुतें । नाही तरी आलपायु ॥ ५ ॥ कृष्णशेषाचा हा महिमा । सांगतां अति निरोपमा ॥ पावोनियां निष्काम कामा । पद अच्युत मुखप्राप्ती ॥ ६ ॥ निळा म्हणे नारदवचनीं । ब्रम्हदेव चालिले तेथुनी ॥ पाहाती तंव वृंदावनीं । गोवळ नाचती चौफेरी ॥ ७ ॥

॥ २३५ ॥ मध्यें परमात्मा श्रीहरी । दधिओदन घेउनी करीं ॥ कवळ खांचिये मुखी भरी । आणि स्विकारी आपणही ॥ १ ॥ हें देखोनियां चतुराननें । परम संकोच मानिला मनें ॥ मग म्हणे हे संध्यास्नानें । कांहाचि

न करिती गोवळ ॥ २ ॥ आम्ही याचें शेष घेणें । तें ब्रम्हत्वा मुकणें ॥  
 यज्ञीं अग्रपूजेचें आवतणें । कैचें येईल मग आम्हां ॥ ३ ॥ यार्ते नाहीं  
 यज्ञाचार । दीक्षा अथवा शिखासूत्र ॥ आम्ही सोंवळे निरंतर । करूं उच्चारु  
 वेदाचा ॥ ४ ॥ सोवळें वोवळें नाहीं यासी । केलें अपोषण कर्मासी ॥  
 सेवितां याचिया उच्छिष्टासी । होईल प्रखवायासी निज मूळ ॥ ४ ॥ मग  
 प्रायश्चित्तेही घेतां । न फिटे विटाळ तो तत्वता ॥ ऐसें विचारुनियां विधाता ।  
 पालटी तत्वता ब्रम्हपण ॥ ६ ॥ निळा म्हणे ज्याचा तया । संदेह बांधी  
 त्या नांव माया ॥ मग तो रूप पालटूनियां । झाला गोवळ वेपधारी ॥ ७ ॥

॥ २३६ ॥ यज्ञोपवित सांडिलें दुरी । शिखासूत्राची वोहरी ॥ करूनियां  
 मोहरी करीं । काठी कांबळी गांजिवा ॥ १ ॥ ऊफराटी पडदणी खोविली  
 टिरी । मुक्षम शेंडी बोडक्यावरी ॥ दृष्टि चोरुनियां माझारी । माजि  
 गोवळांच्या नाचतो ॥ २ ॥ येउनियां कृष्णाजवळा । मुख पसरी इच्छुनि कवळा ॥  
 तंव हा दाउनियां आणिका गोवळा । मुखीं भरी स्वानंदें ॥ ३ ॥ सर्वांग  
 देखणा श्रीहरि । व्यापक सकळांचे अंतरीं ॥ ब्रह्मा पाडियला फेरी । नेदी  
 शितबोटी आतळों ॥ ४ ॥ म्हणे ठकुनियां घेऊं आला । कैसेनि अधिकारी तो  
 झाला ॥ नव्हे सोंगादि नमी दाटुला । भल कोणाचा सांगाती ॥ ५ ॥ मग  
 म्हणे वांकुल्या दावा यासी । न पवे भाग कृत्रिम वेर्षी ॥ तुम्ही सेवा रे  
 सावकाशी । आजिचिया सुखासी पार नाहीं ॥ ६ ॥ ऐसे जेविले समस्त ।  
 ब्रह्मा राहिला टोकत ॥ निळा म्हणे हा हृद्रत । जाणे सकळां अंत-  
 रिचें ॥ ७ ॥

॥ २३७ ॥ ब्रह्मा विचार करी मनीं । ठकडा मोठा हा चक्रपाणी ॥  
 आतां येईल आंचवणी । तेथें उच्छिष्ट स्विकारूं ॥ १ ॥ एकचि सित उदंड  
 याचें । पोटभरणें नाहीं साचें ॥ वचन पुजणें नारदाचे । म्हणोनी विरोळा  
 झाला डोहीं ॥ २ ॥ तंव गोवळासी म्हणे श्रीकृष्ण । आजिचिया जेवणा  
 आंचवण ॥ न घेई तो आह्यां सज्जन । जिवलग प्राण निजाचा ॥ ३ ॥  
 गोवळ म्हणती भला भला । मनींचाची हेत जाणीतला ॥ आजिचिया धणी  
 जोजो धाला । तो तो पावला समाधीसुखा ॥ ४ ॥ ऐसें बोलोनियां गोवळ ।  
 बैसले आत्मस्थितार्तीची निश्चळ ॥ तंव ब्रह्मा डोहीं करी तळमळ । कां पां  
 न येती चि आशुनी ॥ ५ ॥ मग डोकाउनी बाहेरी पाहे । मागती जर्झी  
 लीन होये ॥ म्हणे मी ब्रह्मा आणि विचंबला ठाय । धिग महत्व तें



माझे ॥ ६ ॥ चोरुनियां वत्सें गोवळ । नेऊं आडवूं हा गोपोळ ॥ सत्ताबळें  
घेउनी कवळ । मग ते देऊं याचे या ॥ ७ ॥ ऐसें विचारुनियां परमेष्टी ।  
राहिला निश्चळ कातरदृष्टी ॥ निळा ह्मणे हेंही जगजेठी । कळलें हृदत  
तयाचें ॥ ८ ॥

॥ २३८ ॥ यावरी म्हणे सवंगडियासी । वत्सें फांकलीं रे चौपासी ॥  
वळुनी आणा धांवा खांसी । मग सावकासि बैसा सुखें ॥ १ ॥ तंव ते म्ह-  
णती हो वनमाळी । आजिचि वळती तुमची पाळी ॥ जाउनियां तूंचि सांभाळीं ।  
आम्ही निष्काम आजचेनी ॥ २ ॥ तुझिया शेपाची हे नवलाई । देहभाव  
आम्हा नुरेचि देहीं ॥ जाणें येणें कैचें काई । राहिलों ठायीं निश्चळ-  
पणें ॥ ३ ॥ देव म्हणे हे पावले खुणे । गडी बाझे झाले शहाणे ॥ समाधी  
सर्वही गुणें । काय चतुराननें कीजे यांचें ॥ ४ ॥ यांचिये संगती वत्सें  
धालीं । ब्रम्हसुखातें पावलीं ॥ वियोगवार्ता नेणती भुली । निजस्थिती  
राहिली स्वरुपीची ॥ ५ ॥ ऐसें जाणोनियां श्रीपती । ह्मणे मी जातों  
आजिचे वळती ॥ तुम्ही निश्चळ रहा वृत्ती । कोणी सांगाती फांकों  
नका ॥ ६ ॥ निळा ह्मणे सांगोनी ऐसें । मोहरी पावा घेतला हर्षें ॥ वादन  
करितांचि पूर्व दिशे । वत्सेंहि सांडुनी चालिला ॥ ७ ॥

॥ २३९ ॥ दुरी फांकला हा श्रीहरी । ब्रह्मया जाणवले अंतरीं ॥ मग  
धांवोनि झडकरी । वत्सें गोवळें उचलिलीं ॥ १ ॥ ते तो होती ममाधिस्थ ।  
ब्रह्मा नेतो हें नेणती चि मात ॥ मग ते नेउनियां समस्त । सत्यलोकीं  
बैसविलीं ॥ २ ॥ यावरी येउनियां श्रीरंग । पाहे तंव न दिसे मंग ॥ भलें  
झालें ह्मणतुसे मग । अवघे आपणचि हो सरला ॥ ३ ॥ ब्रह्मा आडवूं  
पाहे मज । तरी मी सांडीन त्याची पैज ॥ ऐसें म्हणोनियां श्रीराज ।  
वैष्णवी माया विस्तारिली ॥ ४ ॥ आपण वत्सें आपण गोवळ । मोहत्या  
पावे घोंगडीं सकळ ॥ काठ्या पावे पाईतणे मेळ । झाला ते केवळ एकला  
एक ॥ ५ ॥ लुडे खुडे मुडके कान । गोरें सांवळे राजीवनयन ॥ बोलिका  
तोतिरे म्लान वदन । दैदिप्यमान तोही झाला ॥ ६ ॥ निळा ह्मणे होतें  
तैसें । होउनी ठेला तेवढेंचि जैसें ॥ नव्हती पाहिले कोणी ऐसे ।  
ओळखांचि नेणती अवलोकितां ॥ ७ ॥

॥ २४० ॥ तैशींच वत्सें जिचीं जैसीं । होतीं होउनी ठेला तैसीं ॥  
वांडीं खैरी मोरी जांबुळसी । तांबडीं धवळीं कपिलवर्णें ॥ १ ॥ बुजगी

मिसकीणे लातिरी । एके खाविरी ढिंविरी ॥ एके अचपळें काविरी ।  
 झाला श्रीहरि सर्व रूपें ॥ २ ॥ देखतां गाईसी फुटे पान्हा । धरिंचिया  
 लोभ उपजे मना ॥ ऐसे स्वरूपें होउनी नाना । खेळे वृंदावना चौ-  
 पामी ॥ ३ ॥ येउनी ब्रह्मा पाहे डोळां । तंव पहिलीया ऐसाचि सोहळा ॥  
 ध्वजा कुंचे घागरमाळा । तोरणें पताका उभविनीया ॥ ४ ॥ मिगें काहाळ  
 मोहण्या पावे । गोवळ नाचताती सुहावे ॥ वरी धरुनियां चांदित्रे ।  
 भोंवती खिल्लारें वत्सार्ची ॥ ५ ॥ ब्रम्हा म्हणे आणिलीं केव्हां । म्यां तो  
 लपविलीं होतीं एकिसवा ॥ जाउनियां पाहे तंव तो मेळवा । जेथिल तेथें  
 तैसाची ॥ ६ ॥ निळा म्हणे लाविलें पिमें । ब्रम्हया येण्याजाण्याचाचि  
 वळमे ॥ मग लज्जित होउनियां मानमें । करीत स्तवनें श्रीहरिचीं ॥ ७ ॥

॥ २४१ ॥ तंव कृष्णाभोंवते गोवळ । भासती चतुर्मुखचि सकळ ॥ करीत  
 वेदघोष कल्लोळ । पदें क्रमें निरुक्ते ॥ १ ॥ ब्रह्मा ह्मणे हें नवल झालें । ते  
 तेथिल येथें हे कोडुनी आले ॥ चतुर्मुखहि दिसती भले । न कळे महिमान  
 श्रीहरिचें ॥ २ ॥ मग जोडुनियां पाणीतळ । चर्णीं ठेऊं इच्छी निदळ ॥  
 त्राहें त्राहें जि मी केवळ । दास डिंगर कृष्णा तुझा ॥ ३ ॥ ऐसा एक संवत्सर ।  
 करीत होता नमस्कार ॥ ह्मणे वत्सें आणि कुमर । आणवाल तरी  
 आणितो ॥ ४ ॥ इकडे कृष्ण गोवळमेळीं । आपणासवें आपण धुंमाळी ॥  
 खेळत आला पर्वतातळीं । आणि वत्समुखें हुंबरला ॥ ५ ॥ चरतां पर्वत  
 मस्तकीं गाई । ऐकोनी हुंकारल्या ते ठायीं ॥ मग उड्या घालुनियां पाही ।  
 पाजविती पान्हा वत्सार्ची ॥ ६ ॥ निळा ह्मणे जगत्रयजीवन । वत्सें झाला  
 असे आपण ॥ यालागीं स्नेहाचें महिमान । अधिका अधिक गाई  
 पोटीं ॥ ७ ॥

॥ २४२ ॥ गवळी होते राखणाईत । ते ते ह्मणती झाला घात ॥ गाई  
 बुजाल्या अकस्मात । पडणपात त्यां झाला ॥ १ ॥ मग ते आले पायवाटा ।  
 पाहाती गाई तंव सुभटा ॥ वत्सें पान्हा घेती घटघटा । पूर लोटले क्षीराचे  
 ॥ २ ॥ नेणों क्षीरसिंधु सोहळा । पाहों आला कृष्णलीळा ॥ तेणें क्षीरा-  
 चिया मुकाळा । केलें वत्सा आणि गौळियां ॥ ३ ॥ ऐसा झाला संध्या-  
 काळ । तंव पातले गौळणींचे मेळ ॥ सांजवणी दुडिया घेउनि सकळ ।  
 करित गायनें सुस्वरें ॥ ४ ॥ गौळी ह्मणती पिंजल्या गाई । गोविंद ह्मणे  
 दोहा साही ॥ आजि दुधासी उणेंचि नाही । न पुरती पात्रें तैसिचि क्षीरें

॥ ५ ॥ गोवळ आपुलालीये घरीं । रात्रीं वसती मुखशेजारी ॥ दिवसा  
जाती वनांतरीं । वत्सापार्ठी हरिसंगें ॥ ६ ॥ निळा ह्मणे चतुरानन ।  
आला गोवत्सें घेऊन ॥ ह्मणे नेणतां महिमान । चुकी झाली क्षमा कीजे ॥ ७ ॥

॥ २४३ ॥ तंव ते आणिले मागिले गोपाळ । सारिखेंचि धैर्य वीर्य प्रताप-  
वळ ॥ हें देखोनियां विस्मित सकळ । ह्मणती द्विविध कैसेनि हे झाले  
॥ १ ॥ तैसेचि वत्सें दोनी दोनी । एकएक गाईलागुनी ॥ मुखें पिऊं देती स्तनीं ।  
आणि दुभती वोरसोनी यथेष्ट ॥ २ ॥ तंव ते आमुमाई गोटी । होती  
अघासुराचि पोटी ॥ तेचि सांगती वडिलावोटी । ह्मणती नवल वितलें  
॥ ३ ॥ आजि आह्मां अवघियां वर्नीं । घातलें होतें सर्पें वदनीं ॥ मार्गें  
होता सारंगपाणी । तेणें तो चिरुनी टाकिला ॥ ४ ॥ मग वत्सें आणि  
गोवळ । आह्मी वाहेरी पडिलों सकळ ॥ खाचे पाहाहो करवाळ । रक्तें  
पूर वाहाती ॥ ५ ॥ नवल तें ऐकोनि कानीं । लोक चालिले पांहावया  
न्यनीं ॥ तंव ते पडिले वाळोनी । गंगाओघा सारिखे ॥ ६ ॥ ये गोष्टीसी  
झालें वर्ष । गोवळां वाटे एकचि निमिष ॥ निळा ह्मणे सेविलें शेष । तेणें  
सर्वदा समाधी ॥ ७ ॥

॥ २४४ ॥ ऐशीं अगाध चरित्रें यार्ची । वर्णितां भागला शेष विरंची ॥  
लोक ह्मणती हा सर्प विलेंचि । कैसेनि पां वांचला ॥ १ ॥ मग खां सांगे  
नारायण । यासी गेलें वर्ष होउन ॥ गोवळ वत्सें ब्रह्मसदन । पावोनी  
होते बैसले ॥ २ ॥ कालिची ते आले येथें । ह्मणोनी सांगती नूतन वार्ते ॥  
द्विगुणपणें हे कैसेनि तुमतें । प्राप्त झाले कां नेणा ॥ ३ ॥ ऐसें सांगतां  
श्रीहरी । अवघ्यां जाणवलें अंतरीं ॥ परम लाघविया मुरारी । खेळ खेळे  
विचित्र ॥ ४ ॥ अघासुरा वधिल्यावरी । पुढें धेनुका वोहरी ॥ कैसी  
केली याचि परी । तेंहि सुजाण परिसतु ॥ ५ ॥ एकैक यार्चें कथानक ।  
श्रवण भवबंधा मोचक ॥ म्हणोनियां सात्विक लोक । हेंचि ऐकती अनु-  
दिनी ॥ ६ ॥ निळा म्हणे हे वाळकीडा । परी परमार्थसाधनाचा हुंडा ॥  
श्रवण मनन होतांचि फुडा । ब्रह्मसाक्षात्कार पाविजे ॥ ७ ॥

॥ २४५ ॥ वत्सें वत्सप वनांतरीं । माजि परमात्मा श्रीहरी ॥ खेळतां  
खेळ नानापरी । पुढें धेनुक देखिला ॥ १ ॥ सांगतां अंगींची बरव ।  
मृणाळिके ऐसी लव ॥ शृंगें सुवर्णाची ठेव । रत्नापरी नयन दोन्ही ॥ २ ॥

कर्ण जैसीं केतकीदळें । अति राजस पादतळें ॥ खुर शोभती रातेंतपळें ।  
 जेंवि जडुनी ठेविलीं ॥ ३ ॥ चारी चरण कर्दळीस्तंभ । हृदयाकाशीं  
 सुक्ष्म नभ ॥ पाठीवरी त्रिवेणी भांब । पुच्छ स्वयंभ शेषफणी ॥ ४ ॥  
 कांबळी लोंबे कंठातळीं । विद्युत्प्राय टिळकु भाळीं ॥ वोसंड लवथक्कि मांस-  
 मेळीं । देखतां नव्हाळी डोळियां ॥ ५ ॥ गोवळ म्हणती कृष्णा पाहें ।  
 नवल वृषभ आला आहे ॥ चुकारिचाचि नवल नाहे । न्यावा धरुनी  
 मंदिरा ॥ ६ ॥ निळा म्हणे ऐकोनि हरी । दृष्टि घालुनियां समोरी ॥  
 म्हणे धेनुक हा निर्धारी । आलासे मुक्ती मागावया ॥ ७ ॥

॥ २४६ ॥ ऐसें विचारुनियां मनीं । ह्मणे सौंगडीयां सारंगपाणी ॥ वैठ चांगला  
 दिसतो नयनीं ॥ परी धरूं कैसा देइल ॥ १ ॥ तुह्मी व्हारे पैलीवडे । दुरी  
 परते वेघोनि हुडे ॥ चौताळतां हा चहूंकडे । करील रगडा सकळांवा ॥ २ ॥  
 ते ह्मणती बरें कृष्णा । परी तूं सांभाळीं हो आपणा ॥ ऐमें झणोनियां  
 पळती राणा । गिरिशिखरीं वैसले ॥ ३ ॥ मग काम घालुनी गोपीनाथ ।  
 चालिला पुहें चुचकारित ॥ तंव तो म्हणे आजी कार्यार्थ । वरा साधला  
 एकांतीं ॥ ४ ॥ जवळी यावयाची वाट पाहे । उगाचि स्तब्ध उभा राहे ॥ हें  
 जाणोनियां यादवराय । अंग राखोनी चमकतु ॥ ५ ॥ ऐसा अटोपिला  
 हरी । तंव तो मायावी आसुरी ॥ धाविन्नला तयावरी । शिंगें पसरुनी  
 विस्तीर्णें ॥ ६ ॥ निळा म्हणे फुंपात उठी । चौताळ लागे पाठीं ॥ तंव हा  
 परमात्मा जगजेठी । गांठी पडों नेदीचि ॥ ७ ॥

॥ २४७ ॥ शृंगे पसरिले जैसे शूळ । नेत्रीहुनि निघती ज्वाळ ॥ श्वास-  
 रंध्रीं धूम्रकल्लोळ । डरकिया अंतराळ दुमदुमितो ॥ १ ॥ मागें सरे पुढें  
 भांवे । आडवाचि उडे उंचउंचावे ॥ ऐशीं दाउनियां लाघवें । हरिसन्निध  
 पातला ॥ २ ॥ देव हाणे मुष्टीघातें । तेणें आर्डाय दुखवोनि तेथें ॥ सर्वेंति  
 सरसावोनियां वरिते । उपसों भांवे गोविंदा ॥ ३ ॥ दोघां मांडलें महार्णव ।  
 दाविती बळ प्रौढी गौरव ॥ मग धेनुकें करुनियां माव । कृष्णातळीं  
 संचरला ॥ ४ ॥ येरें रगडुनी तेथेंचि धरिला । दोही शिंगीं हात  
 घातला ॥ मग ते उपदुनी त्राहाटिला । निघात घातें खडकावरी ॥ ५ ॥  
 ऐसा करुनियां शतचूर्ण । रक्त मांस त्वचा भिन्न ॥ अस्ति तिळप्राय  
 होऊन । गेल्या उडोनी दाहिदिशा ॥ ६ ॥ निळा ह्मणे ऐशियापरी ।

धेनुका मुक्तीची सिदोरी ॥ देउनी पाठविला श्रीहरी । आपुलिया निजधामा  
मुखवसी ॥ ७ ॥

॥ १४८ ॥ हें देखोनियां गोवळ । आले धांवोनियां तें सकळ ॥  
कृष्णारी ह्मणती युद्ध तुंवळ । केलें तुवां वृषभेसी ॥ १ ॥ आह्मी देखिलें  
दुरुनी हूतोतों डोंगरीं वसोनी ॥ तो वैल नव्हे आह्मांलागुनी । कृष्णा  
कोण तें सांग पां ॥ २ ॥ येरु ह्मणे तो असुरु । तुह्मां भासला होता डोरु ॥  
कौमरागचा तो हेरु । जाता वधुनी सकळांतें ॥ ३ ॥ ऐसा जाणोनियां  
निभ्रांत । शांति पावविला तो आतां ॥ तुह्मी भयातें न धरितां । मुखें  
विचरा त्संगें ॥ ४ ॥ माझिये भजनीं जे राहाती । खांचिया विघ्नांची मी  
शांती ॥ करूनियां मुखविश्रांती । तयां अपां सर्व सिद्धी ॥ ५ ॥ ऐसें  
ऐकोनियां हरिवचन । संतोपले सकळही जन ॥ मग नमस्कारूनियां उभय  
चरण । गोकुळाप्रती चालिले ॥ ६ ॥ निळा ह्मणे सांगती वडिलां । वर्नां  
वर्तमान जो देखिला ॥ धेनुकासुर तो निपातिला । आजि कृष्णें  
युद्धसंधीं ॥ ७ ॥

॥ २४९ ॥ पूर्वील कथा अनुसंधान । राहिलें होतें करितां कथन ॥  
मतिविस्तारार्थें महिमान । स्फूर्ति फांकोन वाहावली ॥ १ ॥ माभळभट  
गेलियावरी । कागासुर तो माव करी ॥ येउनियां गोकुळाभीतरी । विव-  
वृक्षावरी बैसला ॥ २ ॥ ह्मणे फोडुनियां दोन्ही डोळे । वाळका करीन मी  
आंधळें ॥ चुंचिवातें कंठनाळें । फोडीन वक्षस्थळीं वैसोनी ॥ ३ ॥ काय  
करील तें लेंकरूं । मनुष्य मानवी ते ईतरु ॥ आम्हां दैसांचा अहारु ।  
कैसेनि येती ते मजपुढें ॥ ४ ॥ कौसाचिये आज्ञेभेणें । करितों मनुष्यांचीं  
रक्षणे ॥ आतां तो प्रेरिलेसे तेणें । आड आलिया निवटीन ॥ ५ ॥  
पालिया खाचिया कैवारा । आकळूं शकें मी इंद्रादिमुरां ॥ मज कोपलिया  
कृतांतवीरा । कोण सामोरा येऊं शके ॥ ६ ॥ निळा म्हणे ऐशिया मदें ।  
मातला मनेसींचि अनुवादें ॥ कौसा तोपवीन या आनदें । प्रतीक्षा करी  
॥ ७ ॥

॥ २५० ॥ ऐसें जाणोनियां श्रीहरी । पालखी निजविल्या रुदन करी ॥  
नराहे अंकीही क्षणभरी । निजवितां सेजारी तैसाची ॥ १ ॥ काय करूं मे  
यशोदा ह्मणे । कां हें करिताहे रुदन ॥ दिठावलें माझें तान्हें । निंबलोणे

उतरी तथा ॥ २ ॥ तरी न राहे रूदतां । अधिका अधिक आक्रंदतां ॥ यशोदा ह्मणे वाहेरी आतां । नेऊं तरी कोणीकडे ॥ ३ ॥ मग घेउनियां कडियेवरी । काग दाविला निंवावरी ॥ तथा देखोनियां हास्य करी । मग ते सुंदरी हरिखली ॥ ४ ॥ ह्मणे निजउनियां येथें । करीन कामकाज भोंवतें ॥ ऐसें विचारुनियां चित्तें । ह्मणे कागातें अवलोकीं ॥ ५ ॥ ऐशापरी निजविला । क्षण एक काजकामीं गेला ॥ तंव काग तेथुनियां उठिला । झडपूं आला गोविंदा ॥ ६ ॥ देखोनी यशोदा घावरी । हाहाकार केला इतरीं ॥ निळा ह्मणे तो असुरी । हरिचीवरी झेंपावला ॥ ७ ॥

॥ २५१ ॥ रूप विक्राळ भयानक । चुंचु वाढिले अधिका अधिक ॥ पक्ष पसरोनियां अधोमुख । रक्तवर्ण द्विनेत्र ॥ १ ॥ क्रोधें झगटतां कृष्णशरिरीं । येरें पक्ष धरिले करीं ॥ उपट्टुनि सांडी पृथ्वीवरी । अपार वातें उमळले ॥ २ ॥ लोक मिळाले भोंवते । परी भिताती देखोनियां त्यातें ॥ मग धरुनियां चुंचूतें । दोनी फाळीं करूं पाहे ॥ ३ ॥ अनंत हस्ताचा श्रीधर । काय ते काउले किंकर ॥ परि तो मायावी असुर । स्वर्ग वोडणेमी ठाकला ॥ ४ ॥ कृष्णें लत्ताप्रहरें त्यामी । पाडियलें तोंडघमी ॥ धरुनियां निजकेशीं । आपणापासीं ओढियला ॥ ५ ॥ दक्षिणकरें मुष्टिप्रहरीं । हाणितलें त्या शिरावरी ॥ मस्तक फुटतां मेंदूवरी । शोणित वाहे भडभडा ॥ ६ ॥ निळा ह्मणे दीर्घपापी । कागरूपिया अतिविकल्पी ॥ परि हा परमात्मा पुण्यप्रतापी । मोक्षपदासी पाठविला ॥ ७ ॥

॥ २५२ ॥ मग धांवोनियां यशोदा । हृदयीं आळंगी गोविंदा ॥ वारे तूतें अरिष्टेंची सदा । जें पामुनी जन्मलासी ॥ १ ॥ प्रथम पूतनेचा घात । दुजा भटाचा विपरितार्थ ॥ तिजा कागाचा हा अनर्थ । आम्हीं देखिला समस्ती ॥ २ ॥ यावरी काय काय होईल । न कळे आह्मातें तें पुढिल ॥ मार्गें शकटाचेंही नवल । मारिलेंचि होतें तुज कृष्णा ॥ ३ ॥ कैसे घरासचि पुसती । नाना परीचे उत्पात येती ॥ काय करूं रे श्रीपति । कैसा वांचसील काय जाणें ॥ ४ ॥ किती चिंता करूं खेद । मज हे न देखवती प्रमाद ॥ तंव गगनवाणीचे शब्द । ऐकती झाली निज कर्णी ॥ ५ ॥ परमात्मा हा पूर्ण अवतार । उतरावया धराभार ॥ तुझीये उदरींचा कुमर । निवटिल असुर अपरमित ॥ ६ ॥ जे जे पापी अतुर्वळी । आहेत हे भूमंडळीं ॥ तितुकियांसिहि मांडुनी फळी । पाठवील खां यमपंथें ॥ ७ ॥

निळा ह्यणे ऐकोनि कानीं । यशोदा संतोषली मनीं ॥ टाळी पिटिली सकळही जनीं । थोर आश्चर्य वाटलें ॥ ८ ॥

॥ २५३ ॥ अवघे करुनी जयजयकार । हर्षे झाले सुखनिर्भर ॥ ह्यणती आतां वारंवार । भयसंकोच न धरावा ॥ १ ॥ तंव यशोदा ह्यणे पूर्वीही ऐसें । गर्गाचार्ये कथिलें विन्यासें ॥ राशिनक्षत्राचेनिया मिसें । उदंड भाषार्थ सांगितला ॥ २ ॥ पुढें वधील कौंसासुरा । सोडवील हा मातापितरां ॥ मथुरेसी उग्रसेना नृपवरा । भद्र सिंहासनीं बैसवील ॥ ३ ॥ करील धर्माचें पाळण । सकळ पांडवांचें संरक्षण ॥ भीमकीचेंही पाणिग्रहण । करील अरिवीरां मर्दुनी ॥ ४ ॥ वधूनियां भोमासुरा । सोळा सहस्र अंतःपुरा ॥ प्रणुनियां हा एकसरा । पुत्रापौत्रीं नांदेल ॥५॥ कौरवां वधील पांडवहातें । राज्यीं स्थापील हा धर्मातें ॥ उतरुनी भूभारातें । अवनी उत्फुल्लित करील ॥६॥ गोकुळींचिया नगरनारी । रंजवील हा नानापरी ॥ गोवळ गाईचां मनोहरी । क्रीडा करील कौतुकें ॥७॥ अतुर्वळिया नारायण । यशोदे तुझा हा नंदन ॥ नाटकी कौंसाल कान्ह । करील पवाडे अगणित ॥ ८ ॥ निळा ह्यणे ते प्रसंगीं । स्मरलें अवघे यशोदेलागीं ॥ मग नाना वस्तु पदार्थ चांगी । वरुनी सांडी श्रीकृष्णा ॥ ९ ॥

॥ २५४ ॥ यावरी वगासुराची कथा । विचित्र आहे तें ऐकतां ॥ कृष्णकरें पावोनि घाता । महामुक्तीतें वरील ॥ १ ॥ मग तो वगरूपिया असुर । ध्यानस्त यमुनातीरीं स्थिर ॥ झांकुनियां उभय नेत्र । एकाचि पायावरी उभा ॥ २ ॥ कृष्णघातावरी चित्त । मनीं चितुनियां तिष्ठत ॥ ह्यणे केव्हां देखेन तो येथ । येतां खेळत जवळी कें ॥ ३ ॥ वाळलीळे येतांचि जवळी । गटकालीन जेवि मासोळी ॥ हें जाणोनियां वनमाळी । आला खेळिमेळीं गडियांसवें ॥ ४ ॥ तंव तो पक्षिया देखिला कैसा । राजहंस कां सरोवरीचा जैसा ॥ शोभायमान निश्चळ ऐसा । लेंकरें ह्यणती चला धरूं ॥ ५ ॥ कृष्ण ह्यणे रे पक्षी क्रूर । नका जाऊं त्यासमोर ॥ मत्स्याहारी महा निष्ठुर । पापकर्मा दुरात्मा ॥ ६ ॥ तुह्मी रहा एकीकडे । मागेंचि लपोनियां गडे ॥ जाउनी मी पाहातों पुढें । उघडितो नेत्र कीं नाहीं ॥ ७ ॥ पहा लपत लपतचि जातों । आणि देईल धरूं तरी आणितों ॥ परि तुह्मी करा जें सांगतों । दुरिची असा पैलाडी ॥ ८ ॥ तंव पानवथाचे अवघे लोक । पाहाती कृष्णाचें कौतुक ॥ ह्यणती नंदाचा

हा बाळक । पाहारे कैसा पिलंगतो ॥ ९ ॥ निळा ह्मणे जैसा चित्ता । हरणी देखोनियां तत्वता ॥ सुरके भूमिची आतौता । तैसाचि हाही वेग करी ॥ १० ॥

॥ २५५ ॥ साचिपरी हा मुरारी । पसरला न दिसेचि ऐसा दुरी ॥ चालतू उरगाचिया परी । परि तो असुरी लक्षित ॥ १ ॥ येतां देखो-  
नियां कृष्णासीं । दैख हारखला मानसीं ॥ ह्मणे साधुनियां निजका-  
र्यासी । जाईन अति त्वरेंसी उडोनियां ॥ २ ॥ ऐसें विचारुनियां मानसीं ।  
पक्ष झाडी अति आवेशी ॥ ह्मणे कौंसाचिया पुण्यराशी । झालिया सन्मुख  
या काळें ॥ ३ ॥ आतां गिळुनियां नंदकुमारा । खोवीन मस्तकीं यशाचा  
तुरा ॥ मात जाणवीन राजेश्वरा । मथुरेसी जाउनी उल्हासें ॥ ४ ॥ ह्मणेन  
आतां राहें सुखी । माझिया वळें तूं इह लोकीं ॥ तोपवीन नृपति पुण्य-  
लोकीं । आह्मा पाळक दैसांचा ॥ ५ ॥ परी हा मृत्युचि आला हें नेणतु ।  
वृथाचि मनोरथ वाढवितु ॥ आपआपणासिची श्लाघवितु । महा मूर्ख तो  
पापराशी ॥ ६ ॥ मग अति आवेशें धांविला । कृष्णा झगटावया पातला ॥  
तंव तो तेणें आसुडिला । तोंडघसी पडिला चरणातळीं ॥ ७ ॥ पक्ष  
धरुनियां दोहीं हातें । उपटुनियां सांडिले परौते ॥ लोला करुनियां  
गोपिनाथें । चरणघातें तुडाविला ॥ ८ ॥ ऐशियापरी घाबिरा केला ।  
चुंची धरुनियां घोळसिला ॥ ह्मणे मायाविया दाखवी आला । माया  
प्रतापु या काळें ॥ ९ ॥ बहुत दिवस मामाचें अन्न । भक्षिलें झाडा तो घेईन ॥  
आजि मृत्युपंथें पाठवीन । गौरव करून ताडणाचा ॥ १० ॥ ऐसें  
बोलोनियां श्रीहरी । सोडिला तंव तो दीर्घ स्वरीं ॥ गर्जोनियां  
कृष्णावरी । अति तवकें उठीला ॥ ११ ॥ आधिच तंव तो निशाचर । रूप  
धरुनियां भयंकर ॥ कृष्णा गिळावया सत्वर । मुख पसरुनी धांविला  
॥ १२ ॥ हें देखोनी लोक ह्मणती । गिळिला गिळिला रे श्रीपती ॥ वेगीं  
जाउनियां नंदाप्रती । मात जाणवा दसवंतिये ॥ १३ ॥ ऐसा झाला हाहा-  
कार । कृष्णें तेचि क्षणीं अति सत्वर ॥ फोडुनियां भांडे दंतावळि चुर ।  
करुनियां पाडिला ॥ १४ ॥ मग रगडुनियां पादघातें । मुरगाळिली मुंडी  
हातें ॥ दैख सागितां निज देहातें । शब्द केला अचाट ॥ १५ ॥ ह्मणे  
धांव धांव कौंसासुरा । तुझिये कार्जी वेंचलों पुरा ॥ निळा ह्मणे मग सारंग-  
धरा । वरुनी प्राणा ओंवाळिले ॥ १६ ॥

॥ २५६ ॥ थापरी करुनियां साची गती । निज धामा पाठविला



श्रीपती ॥ लोकही विस्मय पावोनि चिर्ती । न कळे ह्यणती हरिलीळा ॥ १ ॥  
हाचि ईशाचाही ईश । जगाचा आदी हा जगदीश ॥ येथें दिसतो मानुष-  
वेष । परि हा अध्यक्ष भुवनत्रया ॥ २ ॥ याचिया चरित्राची नवाई ।  
एकेक सांगावी किती काई ॥ अगाधपणेचि वाळत्वही । प्रथमचि  
पूतना शोषिली ॥ ३ ॥ पाठी माभळभटासी पिढेदान । शकट पादघातेचि  
उडवून ॥ यावरी कागबग निर्दालून । रिटामुरा चाऊन सांडियेला ॥ ४ ॥  
आघामुरही वर्नी चिरिला । वत्सामुर तो धोपटिला ॥ धेनुक प्राणेसी  
विघडाविला । नृणावृत लाविला मृत्युपंथें ॥ ५ ॥ ऐसी दिव्य चरित्राचिया  
खाणी । उघडिलिया येणें वाळपर्णी ॥ पुढें जें करील तेंही नयनीं ।  
पाहों आइकों निवाडे ॥ ६ ॥ निळा ह्यणे ऐसे जन । गोकुळींचे विस्मया-  
पन्न ॥ पुढें केशियाचें आख्यान । तेंही सकळिक आइका ॥ ७ ॥

॥ २५७ ॥ अश्वरूपिया केसामूर । ठाणमाण अति सुंदर ॥ जैसा उच्चै-  
श्रवा रहंवर । देवलोकीं इंद्राचा ॥ १ ॥ शोभिवंत तयाहुनी आगळा । असु-  
माई अवलोकितां डोळां ॥ पहावाचि ऐसा वेळोवेळां । आठवों नेदी  
आणिक ॥ २ ॥ शोधितांही समद्रीपांतरु । नाहळेचि कोठें ऐसा वारु ॥  
सुंदराहुनि अति सुंदरु । रूपें नागरु भुलवणा ॥ ३ ॥ दांडिमान कळाव्या  
डोळे । कर्ण जैसे केतकिदळें ॥ गुडघे मुंव मेजागळे । सर्वहि शृंगारमंडित ॥ ४ ॥  
खोगिर जीन लगाम तोंडीं । इलाखे रिकेवियांची जोडी ॥ गाशा वागदोर  
दुमचिया दांडी । खुरुस नवरत्न खचितांचे ॥ ५ ॥ तंव संवगडियांसी  
खेळत । आले अकस्मात गोपीनाथ ॥ वारु देखोनि गडियां ह्यणत । पैल  
पहारे विचित्र तेजी ॥ ६ ॥ आह्या रायें कंसामुरें । वैसावया अति आदरें ॥  
धाडिलें हें वहन खरें । अनुवादिजे गडियासी ॥ ७ ॥ आतां यावरी  
घालुनी स्वारी । पाहों वैसोनियां घटिका चारी ॥ नये मना तरी माघारी ।  
देऊं पाठउनी त्याचा त्या ॥ ८ ॥ परी तुह्मी राहोनियां दुरी । वैसोनि पहावें  
गोपुरावरी ॥ ऐसें सांगोनियां श्रीहरी । मग सांवरी आपणियां ॥ ९ ॥ आइता  
साज आहे वरी । रूपाकृती ही साजिरी ॥ मायावी हा जाणोनियां  
हरी । कास कसिली बळकट ॥ १० ॥ निळा ह्यणे मनोगत । आर्त केशियाचे  
उत्कंठित ॥ वरी वैसलिया कृष्णनाथ । नेईन दिगांता उडवुनी ॥ ११ ॥

॥ २५८ ॥ ह्यणोनियां तेथें उगाचि उभा । यावया जवळी पद्मनाभा ॥  
तोहि सर्वसाक्षी बोधंवा । जाणे तद्गत केशियाचें ॥ १ ॥ मग चालत

चालत मंजुळ चाली । हळु हळुचि गेला जवळी ॥ लगाम धरुनियां निज  
 करतळीं । हातें कुरवाळी मुखांतरा ॥ २ ॥ मग रिक्केबी देउनी पावो ।  
 चढला वरी यादवरावो ॥ हालों नेदितांचि नवलावो । घातला भार त्रिभु-  
 वनाचा ॥ ३ ॥ केशिया पाहे उडावया । तंव ओझें भारी नुचलवे पायां ॥  
 ह्मणे गेली व्यर्थचि माया । रचिलें एवढें लाघव तें ॥ ४ ॥ मग न चलवे  
 ऐसें जाणोनि हरी । वरवा फोडिला चाबुकावरी ॥ केशिया त्ददयींचि रुदन  
 करी । ह्मणे घेतला प्राण निश्चयेंसी ॥ ५ ॥ हालों नेदीचि हा गोवळ । महा-  
 वळिया आमुचा काळ ॥ कृष्ण ह्मणे हें मुसळ । व्यर्थची पोसिलें वेदि-  
 यानें ॥ ६ ॥ चारुनियां दाणा चारा । पुष्ट केला वहू थोर ॥ नाहीं मिनला  
 चाबुकस्वार । तोंचिवरी शोभला ॥ ७ ॥ मग उतरला झडकरी । हातीं  
 धरिली लगामदोरी ॥ तंव तो उपाई येउनियां वरी । हाणों धांव टापेनें ॥ ८ ॥  
 मागें पेरवाळे झाडित । आडवाचि उडे मग कुकात ॥ तोंड पसरुनियां  
 विचकी दांत । डसावया श्रीहरी ॥ ९ ॥ येरु आतळोंचि नेदी त्या अंगा ।  
 धरिलें आवरुनियां तुरंगा ॥ घायांतळीं आणुनि चांगा । ताडिला मुष्टि-  
 प्रहरें करुनी ॥ १० ॥ तेणेंचि तया आली तंव । ह्मणे कौसा वेगीं धांव  
 धांव ॥ वेंचलों जिवें करी कणव । सोडवीं मज याच्या हातीं ॥ ११ ॥ तुझिया  
 काजा वधावा हरी । ह्मणोनियां आलों येथवरी ॥ तंव हा लाघविया  
 मुरारी । वैसला जिव्हारीं काय करूं ॥ १२ ॥ पार्यीं बांधोनियां टाकिलें ।  
 माझियाचि भूषणीं मज गोंविलें ॥ नाहीं अंतरीं हें मज कळलें । कैसें  
 करूं त्ददयासी ॥ १३ ॥ ऐसिया विलापें आक्रंदतां । प्राण सोडिले  
 तत्वतां ॥ ह्मणे मी फिरोनियां मागुता । न येचि येथें श्रीकृष्णा ॥ १४ ॥  
 निळा ह्मणे ऐकोनी कृष्ण । ह्मणे वाग्देवी तुझी तुज प्रसन्न ॥ जा रे मुक्ति-  
 पर्दीं वैमोन । वस्ती करीं तेथें सुखें ॥ १५ ॥

॥ २५९ ॥ ऐसें केशियाचें हनन । केलें देखोनियां सकळ जन ॥  
 गोकुळींचे विस्मयापन्न । ह्मणती न कळे महिमान श्रीहरिचें ॥ १ ॥ कृत्रिम  
 वेषिया तुरंगम । आला इच्छूनियां संग्राम ॥ कैसा जाणोनियां मेघःशाम ।  
 तयावरी सरसावला ॥ २ ॥ त्याची केलीचि कार्यसिद्धी । तोडूनियां  
 आधिःव्याधी ॥ वैसविला तो सभासंधी । मुक्तिस्थानीं मुक्तांचिये ॥ ३ ॥  
 वार्ता गेली कंसामुरा । मर्दिलें केशिया महावीरा ॥ गोकुळीं आनंद नारी-  
 नरा । हर्षें साखरा वांटिती ॥ ४ ॥ कंस ह्मणे विपरीत भाग्य । झालें

ओढवलें उपसर्ग ॥ गेले माझे हे अंगलग । आतां विश्वास कोणाचा ॥ ५ ॥  
 गगन वाणी ऐकिली जेव्हां । सुत देवकीचा आठवा ॥ तोचि वधील दैत्यां  
 सर्वा । तों हें विपरीत वर्तलें ॥ ६ ॥ गोकुळामाजि तुझा वैरी । नाहीं  
 ऐकिलें हें भविष्यांतरीं ॥ एकचि वदली ते कुमारी । जे कां निष्ठिली हातींची  
 ॥ ७ ॥ व्यर्थचि पिडियेली देवकी । आणि वसुदेवही पुण्यश्लोकी ॥  
 होणार न चुकेचि कीं सेवीं । विघ्न आणिकचि उदेलें ॥ ८ ॥ निळा ह्यणे  
 ऐसिया परी । कंस निमग्न दुःखसागरीं ॥ गेली ऐश्वर्याची थोरी । पडिला  
 शरिरीं निचेष्टित ॥ ९ ॥

॥ २६० ॥ यावरी गौळणी सुंदरी । नेउनियां निजमंदिरीं ॥ खेळविती पर-  
 मात्मया श्रीहरी । नाना उपचारीं पूजिती ॥ १ ॥ देउनियां चंदनउटी ।  
 केशरी टिळक लाविती लल्लाटीं ॥ नाना सुमनहार कंठीं । घालिती ब्रवंटी  
 श्रीकृष्णा ॥ २ ॥ गुंफुनी सुमनटोप शिरीं । विचित्र तुरे खोंविती वरी ॥ लेवउनियां  
 दिव्य आळंकारीं । वल्लें परिधानें गौरविती ॥ ३ ॥ एकी जाणविती विंजण-  
 वारा । एकी चवरी विंजिती सुंदरा ॥ ह्यणती वो नंदकुमरा । दासी आह्मी  
 तुमचिया ॥ ४ ॥ शर्करा घृत परिपक्क लाडू । नाना स्वाद फळांचे घडू ॥  
 आणुनियां करिती सुरवाडू । कृष्ण वदनीं समर्पिती ॥ ५ ॥ एकी उचलुनियां  
 कडिये घेती । एकी खांदिये वैसविती ॥ एकी हृदयींचि आळंगिती । चुंबन देती  
 पै एकी ॥ ६ ॥ निळा ह्यणे परब्रह्म मेजे । आवडी घेउनी निजती निजे ॥  
 ऐसिया सुखाचीं नाचती भोजें । परमात्मा आप्त झालिया ॥ ७ ॥

॥ २६१ ॥ आमुचा जिवलग सांगाती । जन्मोजन्मींचा हा श्रीपती ॥  
 एकीसवें एकी वोलती । आणि आळंगिती त्दयेसी ॥ १ ॥ नाना परीच्या  
 विनोदवार्ता । सांगती वोलविती अनंता ॥ तुझेनि भाग्यें भाग्यवंता ।  
 ह्यणती आह्मी संसारीं ॥ २ ॥ कृष्णा आत्मया सुखानंदा । परात्परा जी  
 आनंदकंदा ॥ निखा अचिता अभेद्या । देवत्रया तूं वंद्य ॥ ३ ॥ ऐसा  
 असोनियां आह्मां आरजा । खेळणें झालासी आजिच्या काजा ॥ धन्य  
 आह्मीही गरुडध्वजा । तुझे पादपद्म देखतो ॥ ४ ॥ आणिखीही एक नवल  
 थोर । परमात्मा तूं परात्पर ॥ आह्मांलार्गी रूप साकार । आवडी प्रेसेंचि  
 धरियलें ॥ ५ ॥ कृष्णा ह्यणोनियां पाचारितां । वो ह्यणोनियां येसी  
 धांवता ॥ येरवीं वेदाचियाही संमता । उरविसी रूप निर्धारीं ॥ ६ ॥

निळा ह्यणे ऐसिया प्रेमें । अनुसरल्या त्या भक्तिसंभ्रमें ॥ तैसेंचि जाणो-  
नियां त्या परब्रह्में । पुरविले त्यांचे सोहळे ॥ ७ ॥

॥ २६२ ॥ मग त्या मिळोनियां सकळ जनीं । मध्यें वैसउनियां मारंग-  
पाणी ॥ भोंवत्या खेळताती खेळणीं । नाचती नाचणीं गीतस्वरें ॥ १ ॥  
कृष्णा ह्यणोनियां आळविती । मधुर स्वरें गायनें गाती ॥ तेंणेंचि मिसें त्या  
कृष्णासि स्तविती । आणि रंजविती परमात्मया ॥ २ ॥ ह्यणती गे नंद  
यशोदेचें पुण्य । उरलें त्रैलोक्या पुरोन ॥ आह्यां झालें तें मुप्रसन्न । कृष्णा-  
कृती या काळें ॥ ३ ॥ ह्यणोनियां जिवेंप्राणें । ओंवाळिती तनुमनें ॥ घालू-  
नियां दिव्यासनें । वरी कृष्णातें वैसविती ॥ ४ ॥ करूनियां आनंद  
सोहळा । खेळती नानापरीच्या खेळा ॥ लई लई लखोटे पिंगे सकळा ।  
फुगड्या घालिती निज वारें ॥ ५ ॥ हेटि मेटी कपाळ झेटी । पके घालिती  
नमन लळाटीं ॥ टोकर खडेही झेलिती वेटी । नाचती टिपरी घेउनियां  
॥ ६ ॥ निळा ह्यणे ऐसियापरी । रंजविती जगदात्मयाहरी ॥ आणि  
घेउनियां अंकावरी । क्रीडा विनोदें खेळविती ॥ ७ ॥

॥ २६३ ॥ ह्यणती कृष्ण आवडे केसा । जीवप्राण कापटिये जैसा ॥  
एकी ह्यणती गे हा मानसा । भुलवणाचि सुंदरपणें ॥ १ ॥ यतें पाहों जातां  
दिठी । पहाते पहाणेंचि नुरे शेवटीं ॥ संचरोनियां हा पाठीपोटीं । करी  
आपणामारिखें ॥ २ ॥ वेधुचि लावियला मना । येणें गोविलें वो लोचना ॥  
आमुच्या चित्ताचिया वासना । येणेंचि हिरोनियां घेतली ॥ ३ ॥ वाटे  
तयासिची परिचार । करुनी असावें निरंतर ॥ क्षणहि एक न व्हावा दूर ।  
माया माहेर आमुचा हा ॥ ४ ॥ विनोद चर्चा याशींच करणें । आवडे  
कृष्णासीं बोलणें ॥ यावीण दुजें नावडे मनें । हाचि पहिये सर्वस्व ॥ ५ ॥  
न पडो याविण दुजें दृष्टी । नावडो याविण आणिखी गोष्टी ॥ विश्वआधि  
हा शेवटीं । पहावा पोटीं हेचि अवस्था ॥ ६ ॥ निळा म्हणे ऐशीं कृष्णें ।  
हिरोनी घेतलियाचि मनें ॥ मग या राजीवलोचनें । मांडिलीं विंदांनं  
आणिखी ही ॥ ७ ॥

॥ २६४ ॥ घरीं आपुलिये मातेपाशीं । देखोनियां मागे शशी ॥ ह्यणे  
देईवो खेळावयासी । आणुनी तो मज हातीं ॥ १ ॥ येरी ह्यणे परिसें  
ताता । गगनींचा तो नये हाता ॥ नको छळूं रे कृष्णनाथा । नाहीं तेंचि  
मागों नको ॥ २ ॥ येरु ह्यणे पैल दिसे । नाहीं खासी ह्यणसी कैसें ॥

येरी ह्मणे असाध्य तें असे । नाहीपणाचि सारिखें ॥ ३ ॥ राया घरींची संपदा । दुर्बळा घरीं कैची सदा ॥ येरु हांसोनियां गदगदा । मुखचंद्रानें दाखवितु ॥ ४ ॥ म्हणे पाहें दसवंतिये । हा मे जवळीच चंद्र आहे ॥ तारे तुटती लवलाहे । षोडशकर्ळी प्रकाशला ॥ ५ ॥ यशोदा म्हणे न कळे महिमा । तुझा आम्हां पुरुषोत्तमा ॥ दिठावसीलरे मेघःशामा । नको विदानें करूं ऐसीं ॥ ६ ॥ निळा म्हणे ओंवाळून । सांडी वरुनी निवलोण ॥ मग सा वोसंगा घेउन । म्हणे भोजन करीं वापा ॥ ७ ॥

॥ २६५ ॥ मग वैसउनियां पाटावरी । ताटीं वाढिल्या नानापरी ॥ दूध हीं तूप साय वरी । शर्करा तेही ठेवियली ॥ १ ॥ कृष्ण ह्मणे कालवीं आतां । जेववीं मज तें वो जेवितां ॥ येरी ह्मणे परिसें ताता । रुची त्याच्या भिन्नभिन्न ॥ २ ॥ येरु ह्मणे रसनायक । भिन्न कैचे वो आणिक ॥ येरी म्हणे तुझी एकैक । नवाईच शब्दाची ॥ ३ ॥ मग कालउनी एके ठायीं । ह्मणे कृष्णा आतां घेई ॥ येरु ह्मणे वेगळें देई । करुनियां हें ठाईचें ॥ ४ ॥ तंव ते ह्मणे नचले युक्ती । नको लळूरे श्रीपती ॥ त्वांचि एकत्र करविलें अंतीं । मज कां ह्मणसी निवडीं हें ॥ ५ ॥ ऐसें कोणा आहे ज्ञान । मिश्रित झालें तें करीं भिन्न ॥ येरें पालवे झांकून । दाविले पदार्थ वेगळाले ॥ ६ ॥ निळा ह्मणे देखोनि माता । आश्चर्य मानी ते तत्वता ॥ ह्मणे याचिये हातीं सर्वही सत्ता । आहे सकळ विश्वाची ॥ ७ ॥

॥ २६७ ॥ यावरी गडियासी खेळत । आला यमुनेतीरा आंत ॥ क्रीडा करितां करितां आत । देखिलें ऐसें यमुनेचें ॥ १ ॥ जैशा येउनियां गौळणी । कृष्णमुखीं घालिती लोणी ॥ मीचि अंतरलें मे पापिणी । होउनियां पाणी वाहातुसे ॥ २ ॥ कृष्ण ह्मणे तुझिये पोटीं । आहे ती नवनिताचिया खोटी ॥ काहुनी गाळ तो जगजेठी । सुखें भक्षितु वैमला ॥ ३ ॥ हें देखोनियां ते गडे । ह्मणती वैसोनि एकीकडे ॥ माती खातो हा निवाडे । सांगों धांविले यशोदे ॥ ४ ॥ ह्मणती मृत्तिका आणुनी हरी । वैसला भक्षित आवडी करी ॥ ऐसें ऐकोनियां सुंदरी । धांवली क्रोधें आवेशें ॥ ५ ॥ हातीं घेउनियां सिंपुटी । आली जवळीकें नेहटी ॥ येरें देखोनियां ते दिटी । मृत्तिका लपउनी पळतुसे ॥ ६ ॥ निळा ह्मणे हाकारित । माया धांवे आटोपित ॥ नाटोपेचि मग ते ह्मणत । घरा आलिया ताडीन ॥ ७ ॥

॥ २६७ ॥ यरें शब्द ते ऐकोन । उभा ठाकला जगज्जीवन ॥ माता ह्मणे हे अवगुण । कां रे ऐमे करितोसी ॥ १ ॥ ठायीं वाढिलिया न जेविमी । आणि येथें माती खाशी ॥ येरु ह्मणे नाही ऐशी । प्रतिज्ञा मी दावीन ॥ २ ॥ तंव ते ह्मणे दावीं मुख । येरु ह्मणे तरी हें देख ॥ पाहे तंव माजी त्रैलोक्य । चंद्रमूर्य तारांगणें ॥ ३ ॥ मेरुकुळाचळ पर्वत । नदादि नदीयांचे ओघ वहात ॥ सप्तहि सागर भरते येत । ऐमे देखत वदनामाजी ॥ ४ ॥ भोवंडी आली पहातां नयना । मग ह्मणे निमटी निमटी आतां वदना ॥ माव तुझी रे जगज्जीवना । न कळे चि आम्हां परारुतां ॥ ५ ॥ मग धरूनियां तो करतळीं । आलिंगिला हृदयमेळीं ॥ विस्मयें दाटोनियां वेलहाळी । आली घेउनी मंदिरा ॥ ६ ॥ निळा म्हणे सांगे लोकां । अपूर्व देखिलें म्यां कौतुका ॥ घृत्तिकामिमें माजी त्रैलोक्या । पाहिलें वदुनी हरिचीया ॥ ७ ॥

॥ २६८ ॥ गोवळमंगें चोरिया करी । शिकीं उतरुनीयां वाहेरी ॥ आणी फोडी आणि गोवळकरीं । कवळ देत लोणियाचे ॥ १ ॥ दूध तूप साय लोणी । दहीं हुडकुनियां आणी ॥ खाय लंवडीं आणि पोरु लागुनी । देउनियां धणी सुखी करी ॥ २ ॥ देउनी समर्थ हा घेणार । सर्वां सर्वात्मा ईश्वर ॥ म्हणोनियां हा हुडकुनियां घर । आणी वाहेरी लंपविले ॥ ३ ॥ कोठेहि उरों नेदिचि संचित । आणी वाहेरी ते अकस्मात ॥ वांटुनियां सौंगडियां देत । आपणहि स्वीकारित खांच्या मंगें ॥ ४ ॥ देखोनियां ते वृद्ध नारी । बोभाट करिती यशोदे द्रारीं ॥ म्हणती गे कुमरा आवरी । नवहाडी केली गोरसाची ॥ ५ ॥ नित्य संवकळामे आमुचे घरीं । धांवोनी तो निशीच्या भरीं ॥ निद्रिस्त अमतां मिर्कींचि उतरी । आणि गोवळां चारी गोरस ॥ ६ ॥ निळा म्हणे न सोखे आतां । नित्य उपद्रव याचा होतां ॥ आणखीही गुह्य गोष्टी सांगतां । हाईल लौकिक आमुचाची ॥ ७ ॥

॥ २६९ ॥ सुना कुमरी आमुचे घरीं । खातेंही चाळउनियां निर्धारीं ॥ लोळे सेजे वाजावरी । आणखीही करी काय नेणों ॥ १ ॥ तयां नावडती ची भ्रतार । सामूससारे भाऊ दिर ॥ करूनियां यासींचि परिचार । रतल्या निरंतर याचि मंगें ॥ २ ॥ खातां जेवितां स्मरती यातें । लेतां नेसतां यापेंचि चित्तें ॥ कामकाजीं जैशी भ्रमितें । तैमिया उदास वर्तती ॥ ३ ॥ यशोदे याणेंचि लाविल्या चाळा । वेड्याचि केल्या सुनावाळा ॥ देखतां

याचिया श्रीमुखकमळा । मग त्या नव्हतचि कोणाच्या ॥ ४ ॥ ऐसा चोर हा शिनळ । यशोदे आवरीं आपुला बाळ ॥ येणें बुडविलें आमूचें कुळ । न कळे आकळ खेळ याचा ॥ ५ ॥ सांगतां हे ऐशी गोष्टी । क्रोधचि उपजे तुझ्या पोटीं ॥ परी हा भला नव्हेचि शेवटीं । उभय कुळा बुडवणा ॥ ६ ॥ निळा म्हणे त्यांचीं वचनें । ऐकोनी यशोदा क्रोधें म्हणे ॥ काय मे वाल त्या माझे तान्हे । बाळक हें नेणें चोऱ्या करूं ॥ ७ ॥

॥ २७० ॥ नाहींचि तुम्हां भीडचाड । येथें करूं आल्याती वडवड ॥ कृष्ण माझा अवघ्यांसी गोड । तुम्हांसी कां मे वीट याचा ॥ १ ॥ जाऊं नेणेंचि वाहेरी । तयावरी घालितां मे तुम्ही चोरी ॥ आळगटा अवघ्याचि नारी । नसतीचि गाऱ्हाणीं आणितां ॥ २ ॥ घरीं काय त्या उणें झालें । जें-तुम्हां घरीं दूध दहीं चोरिलें ॥ नेउनियां कोठें सांठविलें । कृष्ण खाणार तें किती ॥ ३ ॥ लेकरूं माझे कोडिसवाणें । विकारमात्र कांहींची नेणे ॥ तयासी शिनळ चोर हें म्हणणें । फजीत पावणें आहे तुम्हां ॥ ४ ॥ जा मे आतां धरुनि आणा । खोटें शिनळिय येरी श्रीकृष्णा ॥ नाहीं तरी फजीतपणा । व्यर्थची पावाळ या बोलीं ॥ ५ ॥ कृष्ण तो अंतर्बाह्य निर्मळ । जैसी का शुद्ध स्फटिक शिळ ॥ तया चोरियेचा लावितां मळ । जिव्हा काटतील तुमचिया ॥ ६ ॥ निळा म्हणे परिसोनी येरा । क्रोधेंचि चालिल्या आपुल्या घरा ॥ म्हणती चोरिये धरुनियां श्रीवरा । आणूं तैसाचि झ्येपाशीं ॥ ७ ॥

॥ २७१ ॥ मग लाउनी सिंकिया चाहरी । वैसल्या जागत आपुल्या घरीं ॥ कवाडा आड आणि माजघरीं । सिंकिया जवळी भोंवताल्या ॥ १ ॥ पाटीये तळीं झांकोनी दीप । वैसल्या दवडोनियां झोंप ॥ तंव हा सच्चिदानंदस्वरूप । आला चोरिये त्याचि घरा ॥ २ ॥ गडी ठेऊनियां वाहेरी । चाहुली मारुनियां संचार करी ॥ तंव त्या सिंकियाचिया हारी । चांचपडतां सांपडल्या ॥ ३ ॥ तेणें हरिखेळा अंतरीं । म्हणे आतां साधली चोरी ॥ वरा निवाड फावला वरी । निजल्या नारी नेणती ॥ ४ ॥ गोड चाखोनियां तें पाहे । हातोहातीं लांववीत जाय ॥ दूध लोणी वरील साय । दहीं साजुक विरजलें ॥ ५ ॥ आपण खाये गडियां चारी । गोड आहे म्हणे हरी ॥ कुचकुचीती हलुची करी । म्हणती वाहेरी निघावें ॥ ६ ॥ तंव साचल ऐकोनियां गौळणी । आवेशें धांविल्या अवघ्या जणी ॥

दीप उघडिला तंव हा नयनीं । देखियला चोरियें भक्षितां ॥ ७ ॥  
झडा घालुनियां वरी । कवळिला अवघ्या नारीं ॥ म्हणती कैसी करूनी  
चोरी । घरें आमुचीं बुडविलीं ॥ ८ ॥ निळा म्हणे बोलोनि ऐमें । चरणीं  
बांधती आवेशें ॥ तथा कीव दावितुसे । म्हणे मी आलों भुलोनियां ॥ ९ ॥

॥ २७२ ॥ कालि माजुम घेतला होता । गडियांसवें म्यां नेणतां ॥  
तेणेंचि आजि माझिया चित्ता । झाला विभ्रम ऐशापरी ॥ १ ॥ न ये  
सोडाल आजि तरी । तुमचे घरीं न करीं चोरी ॥ मस्तक ठेवितों पायांवरी ।  
करा उपकार आजि मज ॥ २ ॥ एकी म्हणती विश्वास नाही । याचिया  
शब्दाचा वो कांहीं ॥ आजि सोडितां हा उद्यांही । ऐसेंचि करिल येउनी ॥ ३ ॥  
अवघ्याचि चोरुनी गोरस । नित्य खातो मावकाश ॥ आमुचे घरीं नुरवी  
लेश । पहा माणसें रोडेळीं ॥ ४ ॥ आपुलिये हा मुटिकेमार्ती । उदंड सांगेल  
ऐशिया गोष्टी ॥ परि निष्ठुर आणि कपटी । या ऐसा नाहीं भूमंडळीं  
॥ ५ ॥ आतां यामी न्यावें तेथें । यशोदे दावावें निरुतें ॥ तियेसि सत्य  
वाटत नव्हतें । फेडावा संदेह तियेचा ॥ ६ ॥ निळा म्हणे मग बांधोनी  
गळा । घुलकाविती अवघ्या वाळा ॥ गाळी वोपुनियां मकळा । आणिला  
धरुनी यशोदेपें ॥ ७ ॥

॥ २७३ ॥ म्हणती दसवंतीये देख देख । वोजे पाहें याचें मुख ॥  
लोणी माखलें साजुक । आणि दहीही गिरवडलें तें वरी ॥ १ ॥ पाहे  
यशोदा जंव निर्धारीं । तंव माग देखे मुखावरी ॥ मग झडपिती अवघ्या  
नारी । कैसें बोलत होतीमी ॥ २ ॥ याचिपरी आमुच्या मुना । कुमारीही  
लाविल्या ध्याना ॥ सांगतां हें तुमच्या मना । सत्य नव्हतें वाटत ॥ ३ ॥  
आतां शासन करिशील तरी । खोडी सांडील हा वो निर्धारीं ॥ नाहीं तरी  
नाकळे हरी । नित्य कलह तुम्हां आम्हां ॥ ४ ॥ लाडिका तरी बांध गळां ।  
परी नको सोडूं हा मोकळा ॥ आम्ही उत्तीर्ण आपुल्या बोला । सांगोनियां  
या काळें ॥ ५ ॥ यावरी चोरिये देखतां । न सोडूं जिवें या तत्वता ॥ नेऊ-  
नियां निज एकांता । बांधों गांठीं जिवाचिये ॥ ६ ॥ येणें गोरसाची धुणी ।  
करुनी भोडियेली दुधाणी ॥ त्याचाहि हिशेव तुज लागुनी । न देववे यशोदे  
सर्वथा ॥ ७ ॥ ऐशिया निकुरेसी त्या नारी । शिव्याहि देती तोंडचिवरी ॥  
म्हणती यशोदे तुझी ही थोरी । नुरेल यावरी जाणपां ॥ ८ ॥ निळा म्हणे



खादलें वित्त । देणें लागेल तुज तें सत्य ॥ ऐसोंहि दाउनियां संकेत । ताडिती कृष्णा निज करें ॥ ९ ॥

॥ २७४ ॥ देखोनि तें यशोदा ऐकोनि गोठी । क्रोधें संतप्त झाली पोटी ॥ म्हणे हा चोरिया करितां महा हाटी । न राहेचि मी काय करूं ॥ १ ॥ किती तरी हे अपवाद । सोमूं जनाचे वेवाद ॥ उदंड मांगतांहि हा गोविंद । न संडिचि खोडी आपुली ॥ २ ॥ मग म्हणे तूं गोपाला । न संडिशीची आपुला चाळा ॥ शिक्षा लावीन याचि वेळा । मग तूं शहाणा होशिल ॥ ३ ॥ यावरी नेदीं घरांत येऊं । तुजला न घालीं खाऊं जेऊं ॥ तुझिया खोडी माझा जिऊ । बहुत पितला या काळें ॥ ४ ॥ मग लाउनियां दावें गळां । नेऊनि बांधला त्या उखळा ॥ म्हणे न संडितां ऐसा चाळा । तुज सर्वथा न सोडीं ॥ ५ ॥ हांसती भोंवत्या अवध्या नारी । म्हणती करिशील आतां चोरी ॥ नामिलें खादलें तें आजिवरी । फावलें ऐमें म्हणों नको ॥ ६ ॥ यावरी येशी आमुच्या घरा । चोरिये जरी दधीक्षीरा ॥ तरी नेउनियां कौसामुरा । हातीं देऊं तुजलागीं ॥ ७ ॥ ऐमें वोळोनियां सुंदरा । गेल्या आपुलालिया मंदिरा ॥ यशोदा म्हणे रे चक्रधरा । घरीं काय उणें तुज ॥ ८ ॥ निळा ह्मणे बोले हरी । गोड न लागेचि तें निर्धारीं ॥ चोरियेचेंची आवडे भारी । करीन याहिवरी चोरिया ॥ ९ ॥

॥ २७५ ॥ ऐमें ऐकोनियां यशोदा । म्हणे तरी मी न सोडीं तूतें कदा ॥ अंतरलें काम माझा धंदा । राहें गोविंदा ऐसाचि ॥ १ ॥ वोळोनियां ते ऐमें गेली । आपुल्या कामावरी पडि झाली ॥ पुढें कृष्णें युक्ति केली । अति विचित्र ते ऐका ॥ २ ॥ मग त्या उपहुनियां उखळा । आला वाहेरी तया वेळा ॥ दावें तैमोचि असतां गळां । उखळ आडकवी वृक्षेसी ॥ ३ ॥ विमलार्जुन कुवेरनंदन । नारदवचनें शाप पावोन ॥ होते राहिले वृक्ष होऊन । कृष्णचरणस्पर्शें उद्धरावया ॥ ४ ॥ त्याचें उदित झालें भाग्य । यालागीं येउनियां श्रीरंग ॥ करिते झाले तो प्रयोग । मावध मनें परियेसा ॥ ५ ॥ ते उभयतांहि शेजारी । वाढले होते दिव्य सहस्र वर्षेवरी ॥ उंची पाहातां गगनोदरीं । शाखापल्लव डोलती ॥ ६ ॥ त्या उभयतां माजी उखळ । आडकउनी कृष्ण गोपाल ॥ तया नेटी देउनी चरणतळ । न्हेलावा देउनी उपटिले ॥ ७ ॥ तिहीं गर्जना केली कैसी । प्रलयकालींची विद्युल्लता जैसी ॥ उद्धार पावोनियां हरिचरणासीं । वंदूनियां ते गेले ॥ ८ ॥ ऐको-

नियां तो घोपगजर । यशोदा धांवली अति सत्वर ॥ पाहे तंव तो  
 सारंगधर । माजि वृक्षा पडियला ॥ ९ ॥ मग उचलुनियां करतळीं ।  
 आळंगिला हृदय मेळीं ॥ निहळ मेळउनी निहळीं । अवलोकी वदन  
 क्षणक्षणा ॥ १० ॥ म्हणे भ्याळिसी गे माझी माय । थोर केला म्यां  
 अन्याय ॥ उखळी वांधलीसी हा अपाय । थोर वरूनी चुकला ॥ ११ ॥  
 मग सोडुनियां कंठीचें दावें । मुख पुसी निज पल्लवें ॥ निळा ह्मणे याचीं  
 लाघवें । नेणवतीचि ब्रह्मादिकां ॥ १२ ॥

॥ २७६ ॥ तेणें दणाणिलें गोकुळ । उतरंडीहि खचल्या सकळ ॥  
 धांविले गौळी आणि गोवळ । ह्मणती हा रवकल्लोळ कशाचा ॥ १ ॥  
 तंव ते देखती अवघे नयनीं । वृक्ष पडिले ते उन्मळोनी ॥ आश्चर्य करिती  
 आपुलाले मनीं । ह्मणती हे कैमेनी उलंडले ॥ २ ॥ यशोदा सांगे तयां-  
 प्रती । वांधला होता म्यां श्रीपती ॥ तेणें येउनियां अवचिती । उखळ  
 वृक्षाबुडीं अडकविलें ॥ ३ ॥ गौळणी सांगतां गा-हाणें । मीहि आपलें  
 मनें ॥ तेणें गळा वांधोनियां तान्हें । उखळेंसी म्यां गोविलें ॥ ४ ॥ गेलें  
 आणिकिया कामासीं । कृष्णें उपडुनियां उखळासी । वृक्ष मोडियले  
 आवेशीं । माजी आपणही पडियेला ॥ ५ ॥ थोर चुकलें हें अरिष्ट ।  
 तळीं सांपडतां होता पिष्ट ॥ ऐसें वोलोनियां अदृष्ट । ताडी आपुलिया निज  
 करें ॥ ६ ॥ निळा म्हणे घेउनी खासी । स्फुंदे यशोदा उकसाबुकसी ॥  
 ह्मणे माझिया हृषीकेशी । कोणीही देखों न शकती ॥ ७ ॥

॥ २७७ ॥ ह्मणे वा गौळणीचिया रागें । तुज म्यां वांधलें रे प्रसंगें ॥  
 तंव त्वां उपडुनियां श्रीरंगें । उखळ येथें आडकविलें ॥ १ ॥ परी तें नयेचि  
 तुज उगवितां । म्हणोनियां बळे ओढिलें ताता ॥ तंव हे वृक्ष पडिले रे भाग्य-  
 वंता । अदृष्टें आयुच्या वांचलासी ॥ २ ॥ मग या म्हणती गौळणी नारी ।  
 खेद न करीं वो भुंदरी ॥ त्वांचि हा परमात्मा श्रीहरी । मारिला होता  
 निज हस्तें ॥ ३ ॥ गत गोष्टी काय ते आतां । न करीं यावरी जिवा परता ॥  
 उदंड गा-हाणींही सांगतां । तूं तें तत्वता मानूं नको ॥ ४ ॥ आजि-  
 चाचि-पाहें पां अनर्थ । केवढा चुकला अवचित घात ॥ अदृष्टाचा हा  
 कृष्णनाथ । म्हणोनियां वांचला निज भाग्यें ॥ ५ ॥ आतां तरी सांभा-  
 लुनी । पहा हा भ्याला असेल मनीं ॥ हे केवढे वृक्ष पडिले अवनीं ।

घोर घोषें दणाणिले ॥ ६ ॥ निळा म्हणे यावरी यशोदा । पुसे भ्यालासी  
बारे गोविंदा ॥ तंव तो हांसोनियां गदगदां । म्हणे मज भय कोणाचें ॥ ७ ॥

॥ २७८ ॥ देशें काळें वर्तमानें । न धरीं संकोच कांहीं मनें ॥ मी तो  
ऐसाचि हें शहाणे । जाणती सकळ सर्वद्रष्टे ॥ १ ॥ तंव तो आला अक-  
स्मात । नारदमुनी गात नाचत ॥ वंदुनियां श्रीकृष्णनाथ । कीर्ति वर्णित  
कृष्णाची ॥ २ ॥ ह्मणे उद्धरिले विमलार्जुन । शापदग्ध हे कुबेरनेदन ॥  
भविष्य जाणोनियां दर्शन । ध्यावया तुझें पातळों ॥ ३ ॥ परात्पर तूं पर-  
मानंद । योगी हृत्कमळींचा मकरंद ॥ मगुणरूपिया सच्चिदानंद । यशोदे  
अंकीं क्रीडसी ॥ ४ ॥ स्तवितां तूतें भागल्या श्रुती । मग त्या ठेलिया  
निवांती ॥ त्या गोपिकारूपें गोकुळा येती । तुजसीं अंगसंग करावया ॥ ५ ॥  
मग नमुनी यशोदेप्रती । म्हणे धन्य तूं वो भाग्यवंती ॥ परमात्मा हा  
विश्वतोमूर्ती । तुझिये अंकीं विराजला ॥ ६ ॥ निळा म्हणे वदोनी ऐमें ।  
नारद गेला निज उदेशें ॥ यशोदा ऐकोनियां निज मानमें । परम संतोष  
पावली ॥ ७ ॥

॥ २७९ ॥ पुढें गाईचीं खिलारें । मागें गोवळ आपण भारें ॥ मुरली-  
वादन सप्तस्वरें । करीत चालत आनंदें ॥ १ ॥ पांवयाच्या तलालोरी ।  
डफहुडूक त्या भीतरी ॥ शंख कहाळा वाजवित कुमरी । गोवळ नाचती  
भोंवते ॥ २ ॥ गाई चरती पांगोनी वनीं । मुख संतोष चारा वदनीं ॥  
कृष्णा दृष्टी अवलोकुनी । तृप्त जीवनीं यथाकाळें ॥ ३ ॥ मितळ छाया  
देखती जेथें । विलामें नाचत टाकती तेथें ॥ टिपरी रमाल घेउनी हातें ।  
मोडिती अंगें नाना परी ॥ ४ ॥ हुतुतु हमामा विटीदांडू । मुरकाड्या  
लगोरिया घेउनी चेंदू ॥ झोंविया घेउनी दाविती वाडू । आपुलालिया  
निज शक्ती ॥ ५ ॥ नाना उमाणी उगविती कोडी । मांगती काहाण्याही  
कडोविकडी ॥ गाती गार्गी अति आवडी । करिती उद्धार रागांचे  
॥ ६ ॥ निळा ह्मणे माध्यान्ह काळीं । वैमोनी कळवाचे तळीं ॥ काढिल्या  
सिंदोच्या माजी वनमाळी । करिती आरोगणा स्वानंदें ॥ ७ ॥

॥ २८० ॥ गोवळ देती उष्टावळी । ह्मणती गोड हें वनमाळी ॥ घालू-  
नियां श्रीमुख सा कमळीं । परम संतोषें स्वीकारी ॥ १ ॥ आब्रडीचें  
तेचि तें गोड । भावदेखे ज्याचा वाड ॥ साचेंचि घे ये रानीं चाड । दांभीक  
अभिमानियांचें वोसंडी ॥ २ ॥ ऐसा करिती गदारोळ । घालिती घेर-

येरा मुखीं कवळ ॥ ब्रह्मानंदाचा मुकाळ । हास्यविनोदें जेविती ॥ ३ ॥  
 नाना लवणशाखाच्या परी । नाना पत्रशाखा वाढिल्या वरी ॥ नाना  
 अन्नाअन्नाच्या कुसरी । जेविती मुरारीसमवेत ॥ ४ ॥ ह्मणती आजच्या  
 जेवणा । आह्मां श्रीहरी हा पाहुणा ॥ न ह्मणे उचिष्ट शिलें कोणा ।  
 अवधियांचें स्वीकारितु ॥ ५ ॥ ऐसे जेउनियां धाले । तंव गाईचे  
 कळप देखिले ॥ पाहती तंव नवल वर्तलें । बुजाल्या पळती जीवधाकें  
 ॥ ६ ॥ निळा ह्मणे उठिला पाळा । अवळोकित्ती जो अवघे डोळां ॥ तंव  
 त्या देखियल्या ज्वाळा । वणवा जळत चौफेरी ॥ ७ ॥

॥ २८१ ॥ पळावया न दिसे मार्ग । पक्षी जळताती भुजंग ॥ श्वाप-  
 दांचे कोंडले तुंग । मृगव्याघ्रें कालवती ॥ १ ॥ वृक वराह पंचानन ।  
 ससे जंबुक सामर भेवन ॥ रानम्हेंमे रोही हरीण । जीवधाकें भिसळती  
 ॥ २ ॥ ज्वाळा लागती आकाशी । धूम्रें कोंडिले रविशशी ॥ वृक्ष जळ-  
 ताती तेणें त्यामी । तडक फुटती सर्वाशी ॥ ३ ॥ प्रचंड वाताचिया  
 लोरी । तुटती तेणें गगनोदरीं ॥ शिखा आंदोळती अंबरीं । तेणें फड-  
 त्कार वाजती ॥ ४ ॥ देखोनियां भ्याले सकळ । गवगविले अवघे  
 गोवळ ॥ म्हणती आळा अंतकाळ । गाई गोधना समवेत ॥ ५ ॥ टिण-  
 गिया उडती असंग्यात । इंगळ येउनी पडती आंत ॥ आतां कैचा  
 गोकुळप्रांत । मार्गचि नाही पळावया ॥ ६ ॥ निळा ह्मणे घालिती कंठीं ।  
 पेरयेराचिया धांवोनी मिठी ॥ हें देखोनियां तो जगजेठी । ह्मणे रे  
 कोणी भिऊं नका ॥ ७ ॥

॥ २८२ ॥ अग्नीची व्हावया शांती । उपाय आहे तुमच्याचि हातीं ॥  
 लावोनियां वैसा पातीं । डोळेची झांकुनी बळकट ॥ १ ॥ उवडे ठेवितां  
 चेतेल वन्ही । मग तो नाटोपे आह्मां लागुनी ॥ सांडील अवधियांसीच  
 जालुनी । झांका ह्मणउनी निज नेत्र ॥ २ ॥ गोवळ ह्मणती कैमे डोळे ।  
 झांकउनी मारवितोसी रे सकळे ॥ येरू ह्मणे तुह्मां हें नकळे । तोटका या  
 काळें ऐसाची ॥ ३ ॥ येथें न धरितांची विश्वास । जळाल अवघेही  
 निःशेष ॥ ऐसें सांगोनियां त्यांस । डोळे निज करें धरविले ॥ ४ ॥ मग  
 आपण वाढोनियां श्रीहरी । जहाला विराटरूपिया गगनवरी ॥ मुखपस-  
 रूनियां स्वासेंची करी । वोढियल्या अग्निज्वाळा ॥ ५ ॥ पोटीं घालुनियां  
 दावानळ । जहाला पहिल्याचि ऐसा गोपाळ ॥ हें देखोनी अवघेची

गोवळ । बोटांसंधी लक्षितां ॥ ६ ॥ तयां ह्मणे उघडा नेत्र । ऐकोनी बोलती ते सर्वत्र ॥ ह्मणती देखिलें हें चरित्र । तूंचि गगनवरी वाढलासी ॥ ७ ॥ निजमुखें गिल्लिले ज्वाळ । तूंचि तूं काळाचाही काळ ॥ आजी देखिला तुझा खेळ । आह्मी आपुलिया निज दृष्टी ॥ ८ ॥ निळा ह्मणे बोलोनी ऐसें । लोळती पायांवरी उल्लहासें ॥ मनीं जाणोनियां विश्वासें । हाचि परमात्मा ईश्वर ॥ ९ ॥

॥ २८३ ॥ नेत्र झांकविले ते हरी । कारण इतुलेंचि अभ्यंतरीं ॥ मज विराट झालियावरी । छळतील हे देखतां ॥ १ ॥ तंव ते भावार्थी चोखडे । त्याणीं देखिलें तें निवाडें ॥ मग नाचती कृष्णापुढें । कीर्ति त्याची वर्णित ॥ २ ॥ ह्मणती मागेंही याचिपरी । केळीं चरित्रें तुवां हरी ॥ शोपिली पूतना निशाचरी । अघावगांतें चिरिलें तें ॥ ३ ॥ तुझिये अंगीं सर्व कळा । नेतां ब्रह्मानें आह्मां मकळां ॥ तैसेंचि होउनियां गोपाळा । दोहीं ठाई राखिलें ॥ ४ ॥ आजि कळला तुझा महिमा । नेणतिया गोवळां वि आम्हां ॥ करीं अपराध आमचे क्षमा । तुज उच्छिष्टें चारिलीं ते ॥ ५ ॥ वेष्ट्या ह्मणोनी बोभाडलें । शिब्या देउनी आळविलें ॥ खेळतां डावहि मागितले । भांडण केले नेणतां तुज ॥ ६ ॥ निळा ह्मणे सहस्रवरी । नमस्कार केले ऐसे हरी ॥ तेंचि तोपोनियां उत्तरीं । बोले तुझी मखे माझे ॥ ७ ॥

॥ २८४ ॥ ह्मणती आजि वांचलों जिवें । जवळी श्रीहरी होता सवें ॥ तंव ते गाईचे मेळावे । वाडियाकडे मोहरले ॥ १ ॥ मग ते चालिले गोवळ । वाजवीत वाद्यें खेळत खेळ ॥ शिंगें काढाळा घागरवोल । चांदिवे ध्वजा उभारुनी ॥ २ ॥ ऐशिया परमानंदकळोळीं । गाई आलिया वाडिया जवळी ॥ तंव त्या गौळणीही मकळी । आलिया दुडिया घेउनी ॥ ३ ॥ गौळी वत्सा प्राचारिती । गोधना दुहावैते करिती ॥ गाई मुरवाडें दुभती । वत्साहि पाजिती तृप्तीवरी ॥ ४ ॥ संवगडे ह्मणती चला घरा । जाऊं आतां सारंगधरा ॥ मग महा मोहच्छायें मंदिरा । चालिले गजरें मिरवत ॥ ५ ॥ तंव त्या तळगा गौळणी नारी । नानापरींच्या आरत्या करीं ॥ घेउनियां आत्मया श्रीहरी । ओंवाळिती निजभावं ॥ ६ ॥ विचित्र पुष्पांचिया माळा । आवडी घालिती हरीचिया गळां ॥ ऐसे मिरवत आले राडळा । येतां यशोदा देखिलें ॥ ७ ॥ तिणें करुनियां अक्षवाणें । ओंवाळिलें जिवें मनें ॥

तंव गोवळ बोलती बोलणें । झालें अपूर्व वनीं तें ॥ ८ ॥ निळा ह्मणे तें  
 ऐकावया । निवाडें वैसली यशोदा माया ॥ गोवळ सांगती लागोनी पायां ।  
 थोर कौतुक देखिलें ॥ ९ ॥

॥ २८५ ॥ घाते वळिया शिरोमणी । कृष्ण नाटक हा विदानी ॥ आह्मां  
 जळत जळतां वनीं । येणें रक्षिलें निमिपार्थें ॥ १ ॥ आह्मां जाळित आला  
 वोणवा । विराटरूपी हा झाला तेव्हां ॥ मुखचि पसरुनियां अघवा । प्राशन  
 केला दावानळ ॥ २ ॥ आह्मीं देखिलें तें नयनीं । दिव्य रूप याचें अवघ्या  
 जणीं ॥ ऐसें ऐकोनियां ते जननी । परम आश्चर्यातें पावली ॥ ३ ॥ घरां-  
 घरीं हेचि वार्ता । विस्तारली गोवळ सांगतां ॥ एक ह्मणती हो श्रीअनंता ।  
 न ह्मणवी मानव यावरी ॥ ४ ॥ जे ते याचे अचाट खेळ । देखिले ऐकिले  
 तुह्मीं ते सकळ ॥ कृष्ण हा परमात्मा केवळ । आह्मीं मानूं आपुळाची ॥ ५ ॥  
 सकळांतरीं याचा वाम । वसविले ते येणेंचि देश ॥ याविण रिताचि  
 अवकाश । न दिसे कोठेंही धुंडितां ॥ ६ ॥ निळा ह्मणे प्रतीत ऐसी ।  
 वाणली गोवळां आदि सकळांसी ॥ मग ते तयातेंचि मानसीं । ध्याती  
 पूजिती सर्वदा ॥ ७ ॥

॥ २८६ ॥ येरें दिवशीं घेउनी सर्वें । गोवळ खिल्लारांचें थवे ॥ यमुना-  
 तटाकीं निस नवे । खेळ खेळती विचित्र ॥ १ ॥ ह्मणे यारे चेंडूफळी ।  
 खेळों अवघे मिळोनी बळी ॥ ऐसें बोलोनियां वनमाळी । काम घालित  
 नेटकी ॥ २ ॥ चेंडु घेउनियां श्रीहरी । हाणे डाव मागे वरी ॥ कान पिळा  
 मग ते सारी । पाठीवरी वसोनी ॥ ३ ॥ न सोडीची डाया तळीं येतां ।  
 मग तो हो कां कोणीहि भळता ॥ म्हणे विचारुनियां तन्वता । खेळा खेळ  
 अवघेही ॥ ४ ॥ चितुनियां वरव्यापरी । चेंडू टाकीला कळंवावरी ॥ अड-  
 कलासा देखोनी हरी । अभ्यंतरीं संतोपला ॥ ५ ॥ होतें आधींचि आर्त  
 मनीं । काळया आणावा नाथुनी ॥ मग म्हणे कैसरे करुनी । चेंडू तळीं  
 उतरावा ॥ ६ ॥ निळा म्हणे म्हणती गडे । डोहो तळीं वृक्षही अवघड ॥  
 न धरीं कृष्णा याची चाड । करूं दुसरा नवा घरीं ॥ ७ ॥

॥ २८७ ॥ तंव खां ह्मणे रे गडिहो ऐका । उतरुनी हाचि आणूं निका ॥  
 असेल चपळ गडी जो नेटका । तेंचें चढावें वृक्षावरी ॥ १ ॥ तंव ते ह्मणती  
 नहो बाहेरी । आह्मी बळकट चढावया वरी ॥ वृक्षही उंच गगनोदरीं ।

डोहो भ्यासुर अक्षोभ हा ॥ २ ॥ ह्यणे गडिहो तरी तळींचि रहा । आणित  
जाउनी चेंडू पहा ॥ ते ह्यणती रे अचपळा रहा । निमिख आह्लांवर  
आणूं नको ॥ ३ ॥ एका दो कर्मी वांचलासी । तैसेंचि येथेही पहातोसी  
परी हे बुद्धी नव्हे ऐसी । वेळा सारिखिया नसताती ॥ ४ ॥ पाय निसरो  
नियां जाईल । अथवा खांची उपटी उपटेल ॥ हांसें इतरांचें होईल  
आपणही जिवें घातावें ॥ ५ ॥ ऐसें न करिती शहाणे । विचारुनी पहात  
सर्वगुणें ॥ मग हितावह तोचि धरणें । दृढ निश्चयें मानसीं ॥ ६ ॥ निळ  
ह्यणे सांगतां ऐसें । न मानिजे कृष्ण मानसें ॥ मनींचें कार्य जें अनारिसें  
तें नेदिचि कळों कोणासी ॥ ७ ॥

॥ २८८ ॥ यावरी आपण वृक्षातळीं । जाउनियां वरी न्याहळी ॥ तं  
ते ह्यणती अरे वनमाळी । आतुर बुद्धी करूं नको ॥ १ ॥ येथें हा आघाताचा  
ठावो । नेणसी तूं खाचा भावो ॥ अणुमात्र निसरतां पावो । होईल निर्वाहो  
जीवित्वाचा ॥ २ ॥ आपुला घात दुर्जना हरिख । हें तो न करिती मूर्खही  
देख ॥ तुजपुढें तो शहाणे आणिक । नाटलेचि इये भुवनत्रयीं ॥ ३ ॥  
नाइकोनियां आमुर्या उत्तरा । व्यर्थचि वेंचावें आत्मशरीरा ॥ दुःखी  
करुनी मातापितरां । समागमियां देशवटां ॥ ४ ॥ ऐसा विचार होईल  
हरी । नकी चढों या वृक्षावरी ॥ ठेवितों तुझ्या पायांवरी । आह्मी मक-  
ळही मस्तक ॥ ५ ॥ परी तें नाइकोनियां कृष्ण । चटला वरी वेमे जाऊन ॥  
तया ह्यणती अवघेजण । करीं हो सावधानपणें कार्य ॥ ६ ॥ तयांप्रति बहु  
वरें ह्यणे । जाणता त्रैलोक्याचे खुणे ॥ निळा ह्यणे चरित्र करणें । आहे  
दाखवणें तेंचि करी ॥ ७ ॥

॥ २८९ ॥ मग पाय ठेउनी खांदियेवरी । चेंडा झेंपावला हरी ॥ ऐसें  
देखोनियां इतरीं । केला कोलहाळ खालुता ॥ १ ॥ ह्यणती रे नको नको  
हरी । जाऊं तिये खांदियेवरी ॥ आह्लां तुझी आई घरीं । गांजील ऐसें  
करूं नको ॥ २ ॥ तयांप्रती ह्यणोनी वरें । खांदी मोडियली भारें ॥ ते  
आपण एकचि मरें । पडियेला डोहांत ॥ ३ ॥ देखोनियां तें अवघे गडी ।  
शंख करिती थडोथडी ॥ अंगें घालुनियां गडवडी । लोळती भुई आकं-  
दत ॥ ४ ॥ ह्यणती गेला गेला रे महदाश्रय । तयाविण आह्मी पोरटीं  
काय ॥ नाहीं दावावया टाय । तोंड आतां कोणीकडे ॥ ५ ॥ काय  
ह्यणेल ते दसवंती । लोकही आह्लां फजित करिती ॥ ह्यणती कां जाऊं

दिला श्रीपती । तुह्मीं तथा झाडावरी ॥ ६ ॥ हाणोनी घेती उरावरी ।  
 यस्तका ताडिती निज करीं ॥ गाई हांबरडे हाणती वरी । दुःख भारी न  
 सोसवे ॥ ७ ॥ गांवामाजी गेली वार्ता । लोकही धांविले ऐकतां ॥ नंद  
 यशोदे प्राणांत अवस्था । हो सरली तेच क्षणीं ॥ ८ ॥ घरोघरीं हाहा-  
 कार । शोक करिती नारी नर ॥ ठाकूनी आलीं तीर । तंव तो कहार  
 गोवळांचा ॥ ९ ॥ यशोदा ह्मणे दावा हरी । केउता गेला गे मुरारी ॥  
 नंद ही दीर्घ रुदन करी । ह्मणे हारपला गोविंद ॥ १० ॥ दरिद्रिया  
 हातीं रत्न । लागलें न थरे करितां यत्न ॥ तैमी परी झाली ह्मणोन ।  
 नंद लोळे गडवडां ॥ ११ ॥ असो तो दुःस्वार्णव सांगतां । पापाण फुटती  
 तत्वता ॥ मग मंबोखुनियां उभयतां । लोक घेउनी घरा आले ॥ १२ ॥  
 एका कृष्णाविण नगर । ओस दिसे भयंकर ॥ दुःस्वार्णवीं नारी नर ।  
 पडिले तैसेचि मातापिता ॥ १३ ॥ निळा ह्मणे इकडे हरी । रिघोनियां  
 सर्प विवरीं ॥ विखार काढिला वाहेरी । काळ्या तो नाथुनी ॥ १४ ॥

॥ २९० ॥ मग अहोरात्र होतां । तेथें कृष्ण जळा आतौता ॥  
 सांगतां युद्धाची ते वार्ता । सर्पीं विखारीं वेष्टिला ॥ १ ॥ बोलिला  
 उदंड विरुद्ध वचनें । युद्धहि केले अति सत्राणें ॥ परी या त्रैलोक्य-  
 जीवनें । लाविली दोरी तथा नाकीं ॥ २ ॥ मग धरूनियां तें करीं । केळ  
 नृत्य पृष्ठीवरी ॥ सर्वेचि आणिला वाहेरी । आपण वरी वैसोनियां ॥ ३ ॥  
 देखोनियां अवघे गडी । हर्षे नाचती वागडी ॥ घेऊनियां गोकुळा गुढी ।  
 जाणविली वार्ता सकळांसी ॥ ४ ॥ ऐकतां हर्षले नागरीक । सामोरे  
 आले ते सकळिक ॥ देखोनियां यदुनायक । लोटांगणें घालिती ॥ ५ ॥  
 देखोनियां आलिंगन । कृष्णें हरिला त्यांचा शिण ॥ मग समागमें अवघे  
 जण । आले कृष्णमंदिरा ॥ ६ ॥ गाई वत्सा आणि गोवळां । आनंद  
 नरनारी वाळां ॥ झाला ब्रह्मानंद सकळां । ह्मणे निळा हरीभेटी ॥ ७ ॥

॥ २९१ ॥ मग पाचारूनियां प्रांतवामी । द्विज आणिले भोजनासी ॥  
 जिताणें करूनियां श्रीकृष्णासी । ओंवाळिती अक्षवाणें ॥ १ ॥ काळ्या  
 सर्प स्थापिला वरी । कळंवा तळीं यमुने तीरीं ॥ देखोनी सोहळा तो  
 नरनारी । करिती आश्चर्य मानसीं ॥ २ ॥ पहा रे हें कृष्णचरित्र । एका-  
 हुनी एकं विचित्र ॥ नवलचि देखती आमुचे नेत्र । नित्यानित्य नूतन ॥ ३ ॥  
 हेचि घरोघरीं वार्ता । कथिती कृष्णचरित्र कथा ॥ गुढिया उभउनियां



चित्ता । माजी हर्ष न समाय ॥ ४ ॥ गाती नित्य नामावळी । तुळसं  
 वृंदावना वैसोनि पाळी ॥ अवलोकुनियां मूर्ती सांवळी । करिती जि-  
 कुरवंडिया ॥ ५ ॥ म्हणती आमुचें थोर भाग्य । भाग्यें जोडला हा श्रीरंग ।  
 याचा नित्य घडतां संग । काय करावें वैकुंठ ॥ ६ ॥ निळा म्हणे उत्सा  
 ऐसा । मानुनियां निज मानसा ॥ करिती पूजा स्तविती ईशा । जगत्रयाच्य  
 श्रीकृष्णा ॥ ७ ॥

॥ २९२ ॥ तंव आली वार्षिक यात्रा । करणें इंद्रपूजा सर्वत्रां ।  
 गोरमें काढुनी कावडी भरा । हाकारी तराळ नंदआज्ञा ॥ १ ॥ जाऊ  
 नियां पर्वतासी । मुरपती पुजावा प्रतिवर्षीं ॥ जागोनियां त्याची दिव-  
 सासी । निदुमुरियां देती आठव ॥ २ ॥ म्हणती उच्छिष्ट न करावे  
 गोरस । दूध देहीं तृप सायस ॥ लोणी भरुनियां कावडीस । रंग लावावा  
 घागर माळा ॥ ३ ॥ ध्वजा कुंचे सिद्ध करा । वाद्या लावुनियां अपारा ॥  
 जावें परिवारेसी सत्करा । प्रातःकाळीं देवपूजे ॥ ४ ॥ गोवर्धनीं सुरा-  
 रात्रो । पूजा इच्छी देखोनि भावो ॥ यालागीं सकळही समुदावो । जावें  
 आपुल्या कल्याणा ॥ ५ ॥ भेघा तोषोनी यावरी । इच्छिल्या ऐसी वृष्टी  
 करी ॥ तेणें पिकती घुमरी । आणी गोधर्नेही दुभती ॥ ६ ॥ निळा  
 म्हणे ऐकोनिं श्रवणीं । विस्मय मानी चक्रपाणी ॥ म्हणे मज प्रत्यक्षा  
 सांडुनी । कैचा इंद्र आणिल्या ॥ ७ ॥

॥ २९३ ॥ मग मांगे गडियां मुजाणां । जाता कावडी हिरोनी आणा  
 ॥ काय करितो देवराणा । पाहों चरित्र तथाचें ॥ १ ॥ ऐसें मांगोनियां  
 गडियांसी । प्रातःकाळींचि हृषिकेशी ॥ जाउनियां मार्ग प्रदेशीं ।  
 रोखुनियां वैसला ॥ २ ॥ तंव ते लोक सकळही । स्नानें करुनियां लवलाहीं ॥  
 वस्त्रें आळंकार घालुनी देहीं । वाद्यें वाजवित सुस्वरें ॥ ३ ॥ करुनि  
 सकळिकां आरोळी । चला चला म्हणती उतावेळी ॥ मग मिरवित  
 कावडी कळोळीं । नाचवितचि चालिले ॥ ४ ॥ वानीं पढती इंद्र प्रतापें ।  
 ठाई ठाई नाचती पडपे ॥ सोहळा देखोनियां तो गोप । म्हणती कृष्णा  
 अवलोकीं ॥ ५ ॥ कैसा करीतुची हे गजर । आले अवघे नारीनर ॥  
 तंव कृष्ण म्हणे रे निर्भर । होउनी लुटा कावडी ॥ ६ ॥ निळा म्हणे  
 ऐकोनि ऐसें । गोपाळ चौताळले आवेशें ॥ म्हणती आणा रे कृष्णपरे  
 ईशें । कावडी इकडेचि आणविल्या ॥ ७ ॥

॥ २९४ ॥ ते म्हणती रे हे सुरपतीची । पूजा आजी देवदेवाची ॥ उच्छिष्ट  
 करूं नये हे कुळिची । आली पद्धती चालत ॥ १ ॥ ऐमें ऐकोनियां  
 गोवळ । धांविले जैसे कृतांतकाळ ॥ कावडी हिरोनियां सकळ ।  
 आणिल्या त्या हरिपार्शी ॥ २ ॥ तेणें जहाला हाहाकार । जहाले घाविरे  
 नारीनर ॥ म्हणे केला केला विक्षेप थोर । पूजेमाजी इंद्राचिये ॥ ३ ॥  
 अविवेकी हे धांवोनी आंळ । वळेंचि इंद्रभाग हिरोनी नेले ॥ यावरी  
 आतां नव्हे भलें । क्षोभलिया सुरपती ॥ ४ ॥ कृष्णें उघडुनियां कावडी ।  
 गोवळ वैसविले परवडी ॥ म्हणे रे गडिहो सेवा गोडी । अवघियाचीच  
 निवाडे ॥ ५ ॥ आजि आम्हीच इंद्र जहालों । पूजा घेउनियां तोपलों ॥  
 वरे उत्तम धणी धालों । तृप्तीवरी स्वीकारा ॥ ६ ॥ निळा म्हणे कृष्ण  
 चंद्र । आदी इंद्राचाही इंद्रु ॥ यावरी कृपेचा समुद्र । करील कौतुक  
 आसुमाई ॥ ७ ॥

॥ २९५ ॥ यात्राफिरोनियां माघारी । आली गोकुळाभीतरी ॥ उद्रेग करिती  
 घरोघरी । म्हणती अनर्थ बोढवला ॥ १ ॥ इंद्र कोपलिया वरी । अणुमात्रही  
 वृष्टी न करी ॥ वरग पाडुनियां दारीं । उरों नेदिल सेपुट ॥ २ ॥ अनावृष्टी  
 नव्हतां पीक । मरती दुष्कालें पिडती लोक ॥ अथवा अति वृष्टी करुनी  
 सकळिक । बुडवील निमिपार्थें ॥ ३ ॥ भयांचि अणुमात्र न वाटे कृष्णा । परी हा  
 कोपलिया देवराणा ॥ करील एकाचे एक क्षणा । पळमात्रही न लगतां ॥ ४ ॥  
 हें असो भक्षिला गोरस । तृप्ती सांडी उद्गारस ॥ वाकुल्याही गोवर्धनास ।  
 कृष्ण म्हणे रे दाखवा ॥ ५ ॥ हें इंद्र देखोनियां दृष्टी । क्रोधें संतप्त झाला  
 पोटी ॥ मेघा पाचारुनियां म्हणे वृष्टी । करा निर्घातें गोकुळावरी ॥ ६ ॥  
 पाचारुनी संवर्तका । म्हणे गोकुळीची नुरवी मृत्तिका ॥ मुसळधारी वर्षोनी  
 उदका । मेळवी नेउनी सागराच्या ॥ ७ ॥ येरु म्हणे ब्रुहत वरें । आज्ञा  
 केली ते सुरेश्वरें ॥ करीन परी एक दुसरें । पाहिजे मज साह्यार्थ ॥ ८ ॥  
 घावा सवें प्रचंड वात । करावया गोकुळाचा घात ॥ इंद्रें पाचारुनियां  
 खातें त्वरित । म्हणे जावें याच्या संगें ॥ ९ ॥ निळा म्हणे स्वमुखें सासी ।  
 सांगे जाउनी गोकुळासी ॥ मोडुनियां तेथिचिया वृक्षासीं । घरां खोपटांसी  
 उडवावें ॥ १० ॥

॥ २९६ ॥ संवर्तक वर्षेल जळधारीं । तुवांहि झगटावें तंव त्यावरी ॥ ऐसें  
 सांगोनियां प्रेरिले वरी । पांचहि जण अति क्रोधें ॥ १ ॥ आज्ञा होतांचि

वालिले मेघ । पवन त्याही पुढें सवेग ॥ तेणें अभ्रें दाटली अनेग । पाडिला अंधःकार गोकुळावरी ॥ २ ॥ विजुवा झमकती लक्षवरी । कल्पांत कार्ळीच्या जैशा हारी ॥ देखोनियां हे गजवज भारी । झाली गोकुळीं सर्व जनां ॥ ३ ॥ म्हणती कालिचि याचि इंद्रपुजे । विध्वंसिलें या नंदात्मजें । तेणेंचि क्षोभोनियां सहस्रांबुजें । मेघ धाडिले गर्जती ॥ ४ ॥ आतां जावें कोणीकडे । पळोनियां देवक्षोभापुढें ॥ अकस्मात अरिष्ट हें एवढें । आणिलें कृष्णें आम्हांवरी ॥ ५ ॥ मागिल्या अरिष्टांत वांचला । तेणेंचि बहुत वळ घेतला ॥ घात आमुचा येणें केला । गाईगोवळांसमवेत ॥ ६ ॥ तंव सुटला झुंजात वारा । मेघें घातल्या सरळ धारा ॥ निळा म्हणे नंद-कुमरा । करणें त्याचा अवमान ॥ ७ ॥

॥ २९७ ॥ मग म्हणे गडियां आपण । उचलूं चला गोवर्धन ॥ तथा तळीं सकळहि जन । घालूनियां संरक्षूं ॥ १ ॥ मग ते उभे करुनी फेरी । धरविला त्यांचे हातें गिरी ॥ आपणहि तथें निमित्यावरी । एकी आंगोळी लावियली ॥ २ ॥ हाका देउनी उचलिते । एकचि हिल्लारी करा म्हणती ॥ उर मस्तक नेटीं लाविती । एक पाठी देती निजवळें ॥ ३ ॥ एक पडोनियां उचलिते पाय । एक म्हणती न धरारे भय ॥ एक उभे राहती ठार्यां ठाय । कृष्ण वळिया आमुचा ॥ ४ ॥ तंव तो अनंतकोटीब्रम्हांडधीश । परमात्मा हा कृष्ण परेश ॥ विश्वलाघवी परम पुरुष । न करी तें काय स्वलीळा ॥ ५ ॥ आपोआप चालिला वरी । अंतरिक्षची निजसत्तागिरी ॥ धरुनी सकळांतें हाकारी । म्हणे वसा तळीं याचिये ॥ ६ ॥ आप भयेंचि धांविळीं सकळें । गाई गौळणी आणी गोवळें ॥ निळा म्हणे श्वापदें पक्षीकुळें । मुंगिया आदीकरुनी ॥ ७ ॥

॥ २९८ ॥ प्राणिमात्र पर्वतातळीं । राहिले ते निजानंदभेळीं ॥ नित्य हरिकीर्तीची नडहाळी । श्रवण मनन करिताती ॥ १ ॥ सप्त आहोरात्रेवरी । पर्जन्यवृष्टी केली भारी ॥ विजा कडाडिते गगनोदरीं । तेणें ब्रम्हांड फुटों पाहे ॥ २ ॥ सुसळधारा खळखळाटें । नदियां पूर वहाती नेटें ॥ पवनवातें झडझडाटें । पाषाण जाती उडोनियां ॥ ३ ॥ परी तथा पर्वतातळीं । पर्जन्य-वात न पवेचि वळी ॥ हिंपुटीं होउनियां ते जवळी । गेले इंद्रा सांगती ॥ ४ ॥ सप्त अहोरात्र पडिलों वरी । खणोनी मांडिली ते नगरी ॥ खडकावांचुनियां दुसरी परी । नुरेचि मृत्तिका ऐसें केलें ॥ ५ ॥ ऐकोनी हरिखेला सुरपती । बहुत मानवला साचे शक्ती ॥ परी गोकुळींच्या लोकांप्रती । नाहींचि

आहळला पर्जन्यवात ॥ ६ ॥ निळा म्हणे हरि दादुला । सकळिकां म्हणे  
बाहेरी चला ॥ अवघा मेघ ओसरोनि गेला । उन्हे पडिलीं खडखडाट ॥ ७ ॥

॥ २९९ ॥ लोक सकळहि बाहेरि येती । तंव निर्मळ गगन शुद्ध गभस्ती ॥  
नवे चार धेनुवा चरती । आणि दुभती यथेष्ट ॥ १ ॥ तंव गडी अवघे मस्त-  
कावरी । धरुनियां होते गिरी ॥ गर्वारूढ ते अंतरीं । आम्हीं पर्वत उच-  
लिला ॥ २ ॥ कृष्ण येथें टाळाटाळी । करुनियां म्हणवी आपणा वळी ॥  
ओझीं आमुचिये निदळीं । आपण मोकळा फुल झळका ॥ ३ ॥ कृष्णें  
जाणोनी मनोगत । म्हणे रे गडिहो काढा हात ॥ येरु म्हणती तूंच त्वरितं ।  
जाई येथुनी वेगळा ॥ ४ ॥ ओझें आमुचिये निदळीं । उगीचि टेकिली तुवां  
आंगोळी ॥ यश घेउनियां वनमाळी । वाउगाचि मिरवसी आम्हांत ॥ ५ ॥  
मग त्यांतें म्हणे श्रीहरी । मस्तक तुम्हीं काढा तरी ॥ सोडुनी पहातां  
नखाचि वरी । धरिला देखती सकळही ॥ ६ ॥ मग म्हणती उतरा आतां ।  
एकल्या नुरवेचि तत्वतां ॥ चौफेरी मस्तकीं धरितां । कृष्णें काढिली  
आंगोळी ॥ ७ ॥ तंव ते दडपिली त्यांच्या भारें । मेलों मेलों म्हणती पोरें ॥  
कृष्ण म्हणे तुम्ही वळिये कीं रे । धरा उचलुनी निज शक्ती ॥ ८ ॥ निळा  
म्हणे पुरुषोत्तमा । नेणवे म्हणती तुझा महिमा ॥ धांव धांव रे मेघःशामा ।  
आम्हां वांचवीं खचता हा ॥ ९ ॥

॥ ३०० ॥ मग तो उतरुनियां गिरी । आले गोकुळाभीतरी ॥ तंव  
धांवोनियां नरनारी । लोटांगणें घालिती ॥ १ ॥ मेघीं सांगतां सुरपती ।  
आनंदला होता चिर्ती ॥ तोचि आला गोकुळाप्रती । निज नयनीं पहा-  
वया ॥ २ ॥ तंव तों गोवळ पहिलियाची ऐसे । केळवती कां नोवरे जैसे ॥  
गाई चौताळताती हर्षें । तैसेचि पाडे व्रज गोप हर्षें ॥ ३ ॥ गोवळ नाचती  
आनंदें । लाऊनियां नाना वाद्यें ॥ तैसेचि गोकुळींहि स्वानंदें । गौळीगौळणी  
मिरवती ॥ ४ ॥ इंद्र देखोनियां तें दृष्टी । विस्मयापन्न झाला पोटीं ॥ ह्मणे  
संवर्तकाचिये वृष्टी । पुढें कैसीं वांचलीं हीं ॥ ५ ॥ तस्मात् परमात्मा हा  
श्रीहरि । कृष्णवेशें महीवरी ॥ अवतरला जाणोनियां अंतरीं । स्तवन करी  
निजमुखें ॥ ६ ॥ निळा ह्मणे शरणांगत । ह्मणवी घाली दंडवत ॥ त्राहें त्राहें  
म्यां महिमा नेणत । केला अपराध क्षमा कीजे ॥ ७ ॥

॥ ३०१ ॥ इंद्र ह्मणे गा देवदेवा । न कळती आम्हां तुझिया मावा ॥

कळासूत्री तूं विश्वलाघवा । करिसी घडामोडी स्वर्गाच्या ॥ १ ॥ निर्मिला  
 तुवां चतुरानन । आपुलिये नाभीं देऊनि स्थान ॥ तुझिया सत्ता मही गगन ।  
 पंच महाभूतें वाढलीं ॥ २ ॥ तूं या आदिचिही आदीं । विश्वा विश्वात्मा  
 तूं त्रिशुद्धी ॥ तुजवांचुनियां मना बुद्धी । कैचें बोधव्य मंतव्य ॥ ३ ॥ तुवां  
 अंतरिक्षीं धरिलें गगन । तुझिया आज्ञे विचरे पवन ॥ तुझिया सत्ता दैदी-  
 प्यमान । सर्वदा हुताशन नवेचि ॥ ४ ॥ तुझिया तेजें प्रकाशे रवी ।  
 तुझिया क्षमा अचळ पृथ्वी ॥ तुझिया द्रावें सदा टवटवी । आपापती  
 गंगोदकां ॥ ५ ॥ समर्था समर्थ तूं ईश्वर । होउनी नंदाचा कुमर ॥ केला  
 पवाडा हा थोर । गोवर्धन उचलिला ॥ ६ ॥ आर्ह्वां तुझीं ह्यण्यागतें । महिमा  
 नेणोनियां येथें ॥ पाटविलें जें पर्जन्यातें । त्या अपराधा क्षमा कीजे ॥ ७ ॥  
 कोणा नेणवे तुझी लीळा । देवत्रयां तूं आगळा ॥ निजानंदाचा पुतळा ।  
 सगुणरूपीया श्रीहरी ॥ ८ ॥ निळा ह्यणे ऐसी वाङ्मय पूजा । करूनियां  
 कृष्णाविराटध्वजा ॥ आज्ञा घेउनियां अमरराजा । गेला आपुलिया  
 भुवनासी ॥ ९ ॥

॥ ३०२ ॥ यावरी कौम भयाभीत । कृष्णभयें उद्रिगचित्त ॥ वैसला  
 असतां निजमंदिरांत । तंव आला अकस्मात रजक बळिया ॥ १ ॥ वस्त्रें  
 आणिलीं धोवटं । उंच धोउनियां चोखट ॥ ह्यणे राया राय तूं वरिष्ठ ।  
 शोभती विशिष्ट तुज अंगीं ॥ २ ॥ मग ते लेऊं जां वैसला । तंव तो झगा  
 पोकळ झाला ॥ ह्यणे थोर हा वेतियेला । व्यर्थचि नामिला ये शिव-  
 णारें ॥ ३ ॥ राजा हांमोनि बोले त्यासी । शिवणार काय करील यासी ॥  
 चितें व्यापिलें शरीरासी । तेणें हें कृशत्वासीं पावलें ॥ ४ ॥ गोकुळीं नंदा-  
 चिये घरीं । वडल वाढे आमुचा वैरी ॥ पहा तो भाचाचि निर्धारी । परी  
 मुळावरी आमुचिया ॥ ५ ॥ तया वधिलिया वांचून । निश्चळ नव्हे आमुचें  
 मन ॥ रजक बळिया तें ऐकोन । ह्यणे न करा चिंता महाराजा ॥ ६ ॥ निळा  
 ह्यणे गर्वारूढ । मंदबुद्धी जल्पवाड ॥ ह्यणे मी वारीन हें मांकड । एकदां  
 डोळां मज दावीं ॥ ७ ॥

॥ ३०३ ॥ जरी तो येईल येथें हरी । तरी मी सहसा विलंब न करीं ॥  
 धोपटुनियां शिळेवरी । तेच क्षणीं टाकीन ॥ १ ॥ काळासम तुल्य माझें  
 बळ । काय तें करील कृष्ण गोवळ ॥ लागों नेदितां एकही पळ । निमिषा-  
 र्धेची उपटीन ॥ २ ॥ गोकुळाचिये वाटेवरी । धुणें माझें निरंतरी ॥ परी तो

आलाचि पाहिजे वेंरी । तुझा आणि माझाही ॥ ३ ॥ मार्गे पाठविले  
असुर । मायावी ते निशाचर ॥ ते काय वापुडे किंकर । माझिये बळ शक्ती-  
पुढें ॥ ४ ॥ राया येथें एक वेळा । आणवीं पां तया गोवळा ॥ मग तूं कौतुक  
पाहें डोळां । मृत्युपथें लावीन ॥ ५ ॥ आह्मी तुझे अंगलग । सेवक आणि  
बलिये चांग ॥ रोखुनियां असों मार्ग । माझें धुणें साचि पथें ॥ ६ ॥ निळा  
ह्मणे ऐशा वचनीं । राजा संतोषविला मनीं ॥ मग तो उचिततें घेउनी ।  
आला आपुलिया मंदिरा ॥ ७ ॥

॥ ३०४ ॥ राजा ह्मणे रजकहि गांठी । ओहत पांचशें आणिक जेठी ॥  
मातंगकुळवई ही उग्र दृष्टी । मोडितां वरी झगटेल ॥ १ ॥ परी तो येथें  
येईल केसा । आलिया कदाचित करील वळसा ॥ ऐसें विचारी जंव  
मानसा । तंव प्रधानहि पातले ॥ २ ॥ राजा तयातें विचारी । आणवितों  
कैसें येथें हरी ॥ तंव ते ह्मणती युक्ति माझारी । हेचि उत्तम दिसतसे ॥ ३ ॥  
येथें आपुले सैन्यक । अपार काळाहुनी अधिक ॥ कृष्ण येईल एकला  
एक । चारी अर्भकें घेउनी ॥ ४ ॥ तया मार्गे कैची सेना । गोवळ गाईचा  
राखणा ॥ करितो घरींचि चार नाना । येथें काय बळ साचें ॥ ५ ॥  
येतांचि आपुले शिवे आंत । शस्त्रपाणी करिती घात ॥ ऐमाचि साधावा  
कार्यार्थ । विचार हाचि मानला ॥ ६ ॥ निळा ह्मणे आणितो काळ ।  
घरा प्रार्थुनियां ते सकळ ॥ ओढविलिया निदान वेळ । अघटितचि सहज  
घडे ॥ ७ ॥

॥ ३०५ ॥ ह्मणती पाठवावा अकुर । कृष्ण साचा मित्राचार ॥ साचें  
नुलंघी तो उत्तर । सहसा प्राण गेलिया ॥ १ ॥ देऊनियां उत्तम रथ । मूळ  
पाठवावा तो त्वरित ॥ सांगावें भेटीसी उद्यत । मामा तुझे कौंसरावो ॥ २ ॥  
अकुरा सांगावा हाचि अर्थ । जरी तूं नाणिसी कृष्ण येथ ॥ तरी ममहस्तें  
तुझा घात । होईल जाण तेच क्षणीं ॥ ३ ॥ रायें अकुर पाचारिला । रथ  
देउनियां गौरविला ॥ ह्मणे जाउनियां आतां वहिला । भाचा आणीं  
भेटीसी ॥ ४ ॥ तयालार्गी प्राण फुटे । घटिका पळहि निमिष न लोटे ॥  
नाणितां लावीन मृत्युवाटे । तुज हें निर्धारें जाण पां ॥ ५ ॥ आजिचि घेउ-  
नियां तूं येसी । जरि कां आपुल्या निजमित्रासी ॥ तरि देउनियां निजभा-  
ग्यासी । गौरवीन तुज बहुमानें ॥ ६ ॥ निळा ह्मणे अकुर मनीं । ह्मणे हा पापी  
पापियाहुनी ॥ आणवितो कृष्ण निदानीं । आपुलिया प्राणा घातावया ॥ ७ ॥

॥ ३०६ ॥ कृष्ण बळियामाजि बलिष्ठ । कृष्ण अवाधिया देवां श्रेष्ठ ॥  
 तैसाचि बळिरामही उद्धट । भरील घोट देखतां ॥ १ ॥ एक नवनागसहस्र-  
 बळी । दुजा तंव तो कल्पांत शुळी ॥ येतांचि येथें निमिष मेळीं । करितील  
 संहार कंसाचा ॥ २ ॥ कृष्ण परमात्मा ईश्वर । अनंतकोटीब्रह्मांडधर ॥  
 मायानियंता परात्पर । तथा हा पामर आणवितो ॥ ३ ॥ पतंगा वडवान-  
 जेसी खेळणें । दर्दुर शेषातें गिळूं ह्मणे ॥ उलुकें रवितें संघट्टणें । केंवि जीवें  
 प्राणी वांचिजेल ॥ ४ ॥ तैसिचि परी झाली यातें । जेंवि खद्योत झगटूं  
 पाहे रवितें ॥ अरण्यमृगें शार्दूलातें । कैसेनि भेटीसी आणिजे ॥ ५ ॥ परी  
 येथें प्रालब्धचि बळी । घडवील घडावें तें तात्कार्ळीं ॥ पहा खा हिरण्य-  
 कश्यपें आपुलियेचि नळीं । वैसविला नृमिंह पाचारुनी ॥ ६ ॥ निळा ह्मणे  
 होणार होइल । बुद्धीही तैसीच प्रवर्तवील ॥ क्रियाहि शरीरीं उमटेल ।  
 भोगणें भोगवील प्राचीन ॥ ७ ॥

॥ ३०७ ॥ आठउनियां श्रीकृष्णचरण । अकुरें रायातें पुमोन ॥ चालिला  
 रथावरी वैसोन । मार्गी हरिगुण आठवितु ॥ १ ॥ गोकुळा पाठविला  
 अकुर । परी कंमामनी दचक थोर ॥ तेणें पाचारुनियां धनुर्धर । चौकिये  
 वाहेर वसविले ॥ २ ॥ ह्मणे येतां देखोनियां कृष्णासी । युद्ध करावें अति  
 आवेशीं ॥ उतरुनी खाचिया मस्तकासी । मजपाशीं आणावें ॥ ३ ॥ रजका  
 सांगे निजमुखें । कृष्ण येतांचि धोपटीं मुखें ॥ तुझिये पाठीमि हे आसीके ।  
 सावध ठेविले धनुर्धर ॥ ४ ॥ मग वोळाउनियां मल्लजेठी । वैसविले ते  
 दारवंटीं ॥ मातला हस्ती खाचिये पुष्टी । कुळवई ठेवियेला ॥ ५ ॥ तथा  
 भोंवते आणिक कुंजर । उभे केले ते दळभार ॥ तंव इकडे जाउनियां अकुर ।  
 भेटला नंदयशोदेसी ॥ ६ ॥ निळा ह्मणे पुसे कृष्णा । तंव ते ह्मणती गेला  
 राणा ॥ मग रथ तेथेंचि ठेउनी जाणा । चालिला दर्शना कृष्णाचिया ॥ ७ ॥

॥ ३०८ ॥ जातांचि गोकुळा वाहेरी । कृष्ण पाउलाचिया हारी ॥ उम-  
 टल्या देखोनी महीवरी । प्रेमा अंतरीं न संडे ॥ १ ॥ चरणमुद्रांकित चिन्हें ।  
 देखोनि घाली लोटांगणें ॥ अंतर निष्ठेचें हें लेणें । लेउनी निमग्न ते ठाई ॥ २ ॥  
 आनंदाश्रु गळती नेत्रीं । स्वेद रोमांच उठती गार्त्रीं ॥ कंप स्फुंदनें विकळ  
 गार्त्रीं । सद्गदितु मुरकुडें ॥ ३ ॥ सर्वसाक्षी नारायण । जाणोनियां त्याचें  
 चिन्ह ॥ आला अति त्वरें धांवोन । तथा उमजउन आलिगी ॥ ४ ॥ दौघां-  
 हो सरली भेटी । पडिली आनंदाची मिठी ॥ मग अचळ पुसोनियां मुख-

वटी । परम कृपेने न्याहाळी ॥ ५ ॥ पुसे अंतरीचें गुज । तयापाशीं अधो-  
क्षज ॥ येरें वंदुनियां चरणरज । मंजुळा उत्तरीं बोलतु ॥ ६ ॥ निळा ह्मणे  
स्तवन करी । मग ती स्तब्ध निमिषवरी ॥ अवलोकुनियां चरणावरी ।  
ठेवी मस्तक क्षणक्षणा ॥ ७ ॥

॥ ३०९ ॥ मग सांगे गुह्य गोष्टी । मामा पाचारितो भेटी ॥ ईतुकेंचि  
एकोनियां पोटीं । कृष्णा आनंद नसमाय ॥ १ ॥ मग म्हणे बळिरामासी ।  
जाऊं मामाचिये भेटीसी ॥ कृपा करुनियां अकुरासी । मूळ आम्हांसी  
पाठविला ॥ २ ॥ म्हणती बळिरामहि चलावें । वोरमें मामासी भेटोनी  
यावें ॥ आपणामिही जिवेंभावें । आर्त तयाचें अखंड ॥ ३ ॥ घेऊनि  
पांचशें गोवळ । समागमें आपुलें दळ ॥ निघते झाले उतावेळ । आले  
घरासी पुसावया ॥ ४ ॥ मग नंदयशोदे प्रती । उभयतांहि नमस्कार करिती ॥  
मामासी भेटी जाऊं म्हणती । द्यावी आज्ञा आशीर्वादिं ॥ ५ ॥ ते म्हणती  
कंस द्वेषी । महादुष्ट पापराशी ॥ देखतांचि घेतील रे दोघांमी । सर्वथा  
तेथें न जावें ॥ ६ ॥ निळा म्हणे ऐकोनी हरि । म्हणे न चिंतावें हें अंतरीं ॥  
आम्हांसी आप्त या संसारीं । कोण मामाहुनी जिवलग ॥ ७ ॥

॥ ३१० ॥ आम्ही लेंकुरें लळेवाडें । तुमचीं तैमीं साहि पुढें ॥ क्रीडा  
करुनी वाडे कोडें । येऊं भेटोनियां वोरमें ॥ १ ॥ नाहीं तया पोटीं मैल ।  
अत्यादरें धाडिलें असे मूळ ॥ अकूर सांगताहे केवळ । भेटी आमुची  
इच्छितो ॥ २ ॥ तुम्ही न धरावा संशय । तेथें आम्हां नाहीं भय ॥ मामा  
भेटी जातां काय । उद्रेग घडती भाचिया ॥ ३ ॥ ते म्हणती रे नव्हे कृष्णा ।  
तुम्ही त्याचा भावार्थ नेणा ॥ कालिचि पहा पां पूतना । आली होती  
घातावया ॥ ४ ॥ केवढी दाउनियां माया । वसली तूतें स्तन द्यावया ॥  
कृष्ण म्हणे मी धालों तिचिया । स्तनपानेंची आजिवरी ॥ ५ ॥ तिणें वेंचो-  
नियां कायाशक्ती । आम्हांचि तोपविलें प्राणांतीं ॥ उपकार तिचेहि  
श्रीपती । म्हणे मुखें मी काय वानूं ॥ ६ ॥ निळा म्हणे वोलोनि ऐमें ।  
न रहातीचि चालिले उद्देशें ॥ गोपिका गौळणिही ऐकोनि ऐमें । आल्या  
धांवत हरिपाशीं ॥ ७ ॥

॥ ३११ ॥ म्हणती नको नको जाऊं हरी । सांडोनी आम्हां कोठें दुरी ॥  
तुज वांचुनियां संसारीं । कोण आम्हां जिवलग ॥ १ ॥ जातील प्राण तुतें



जातां । वियोग न साहवे ते व्यथा ॥ पळमात्रचि वेगळे पडतां । जेविं कां  
 मासोळी जळांतील ॥ २ ॥ नव्हे अक्रूर हा दीवर । करूं आला येथें  
 संहार ॥ जीवन नेलिया यदुवीर । आम्हां सहजाचि प्राणांतु ॥ ३ ॥ इतु-  
 क्यांचीही येईल हत्या । जरि तूं कृष्णा नेसील आतां ॥ ऐसें वोलोनियां  
 समस्तां । लोळती कृष्णचरणावरी ॥ ४ ॥ वधूनि आम्हां आपुल्या हातें ।  
 जाई मग तूं जाणें तेथें ॥ करुनियां दीर्घ रुदनातें । उकसा युक्ती स्फुंदती ॥ ५ ॥  
 आमुचा जीव तूंचि प्राण । तुजविण न वांचों तुझीची आण ॥ नको आमुचें  
 हें निर्वाण । पाहों आपुलें निज नेत्रीं ॥ ६ ॥ निळा म्हणे यावरी हरी ।  
 शांतवी तया निज उत्तरीं ॥ म्हणे आम्ही वरावरी । येऊं भेटोनी मामासी ॥ ७ ॥

॥ ३१२ ॥ नका होऊं खेदक्षीण । ध्या भाप माझे वंधन ॥ तुम्हांवांचु-  
 नियां मजही कोण । आहे तें आप्त इहलोकीं ॥ १ ॥ जैसा तुमचा मजवरी  
 भाव । माझाही तैसाचि तुम्हांवरी जीव ॥ नाही येथें संदेहा ठाव । चित्ता  
 चित्त साक्ष असे ॥ २ ॥ तुहीं निरंतर मातेचि ध्यातां । मीही न विसवें  
 तुम्हीचि देखतां ॥ ऐसें परस्परें बोलतां । लोटती उभयतां नेत्रीं पुर ॥ ३ ॥  
 वियोग न साहवे कृष्णासी । साहि होती कासाविसी ॥ परी धेर्याचिया  
 अति आवेशीं । पुढील साधिती कार्यार्थु ॥ ४ ॥ भक्त कृपालु श्रीहरी ।  
 अवघा प्रेमां भक्ताचि वरी ॥ साचि कार्या अवतार धरी । न विसवें क्षण-  
 भरी नव्हे परता ॥ ५ ॥ अनावरा आवरिलें जिहीं । जीवप्राण ठेऊनि पार्यीं ॥  
 हाही तयातें निज हृदयीं । सर्वकाळ आठवितु ॥ ६ ॥ निळा म्हणे संवो-  
 खिल्या । ऐमिया उत्तरीं स्थिराविल्या ॥ मनोहर करुनियां ठेविल्या ।  
 आपुलिये चितनीं सादर ॥ ७ ॥

॥ ३१३ ॥ मग लेइले दिव्य आलंकार । उभयतांहि बंधु अति नागर ॥  
 मुगुट कुंडलें एकावळी हार । झळकती पदके जडितार्ची ॥ १ ॥ बाहुभुपणें  
 वीरकंकणें । मुद्रिका अंगुळिया शोभल्या लेणें ॥ वेष्टुनी पीतांवराचीं  
 परिधानें । घेतलीं विशाणें निज करीं ॥ २ ॥ आधींचि मदनाचे हे वाप ।  
 दिव्य तेज प्रभा अमुप ॥ सकळहि लावण्य साटोप । धरुनियां आली निज  
 वस्ती ॥ ३ ॥ अवघेचि मुख मुसावलें । कृष्णाकृति तें वोटलें ॥ नयना पाहु-  
 णेर देऊं आलें । जे जे देखती तयाच्या ॥ ४ ॥ कृष्ण लावण्याची मूर्ती ।  
 बळिदेवहि तैसीचि आकृती ॥ ठाणें माणें समान दीप्ती । प्रतापकीर्ति यश-  
 वंत ॥ ५ ॥ दंडी मुडपी विराजमान । शोभले राजीवलोचन ॥ पाहों येती

मथुराजन । म्हणोनियां अधिक ठकारले ॥ ६ ॥ निळा म्हणे चांगुल-  
पण । मूळ तें आधीं हेंचि जाण ॥ याहिवरी दिव्य भूषण । वोपिलें तेज  
अंगकांती ॥ ७ ॥

॥ ३१४ ॥ ऐसे वैसले रथावरी । भोंवते गोवळ चालती फेरी ॥ हें  
देखोनियां नगर नारी । अखंत प्राण विकल खांचें ॥ १ ॥ आतां कृष्णा  
येसील केव्हां । भेटसील प्राण शितळ तेव्हां ॥ आठव आमुचाहि  
धरावा । तेथें पाहुणेरीं गुंततां ॥ २ ॥ ऐकोनियां त्यांचीं वचनें । संतोषीजे  
उभयतां मनें ॥ मग त्या देउनी आश्वामनें । आज्ञा करिती ते अक्रुरा  
॥ ३ ॥ आतां रथ चालवीं वेगीं । विलंब नव्हे ऐसा मार्गी ॥ माता पिता  
गौळणी लागीं । रहाविलें अत्यादरें ॥ ४ ॥ मार्गी चालतां परम संतोषीं ।  
करिती संवाद येरयेरांसी ॥ ह्यणती धरिलिया अवतारामी । आजि झालें  
सार्थक ॥ ५ ॥ होतां मामामवें भेटी । पडेल जिवें जीवा गांठी ॥ परमा-  
नंद होईल सृष्टी । दुष्ट कंटक निमालिया ॥ ६ ॥ निळा ह्यणे ऐमिया  
लाभा । उभयतांही अंगी शौर्यशोभा ॥ दाटली तेणें ऐश्वर्य क्षोभा ।  
जातमे हें अक्रुरा जाणवले ॥ ७ ॥

॥ ३१५ ॥ करितांचि सीमा उल्लंघन । ह्यणती अक्रुरा ऐकें वचन ॥  
तुवां जावें रथ घेउन । सांगावें वर्तमान रायासी ॥ १ ॥ तेणें आज्ञा वंदुनी  
शिरीं । चालिला पुढें वेगें करी ॥ बळराम कृष्ण गोवळ भारी । आले  
बळिया रजकापें ॥ २ ॥ तंव तो वस्त्रें वाळवीत । उभा असे वळ प्रमत्त ॥  
गोवळांतें असे पुसत । तुह्मी आलेती कोटुनी ॥ ३ ॥ ते ह्यणती गोकुळ-  
वासी । जातों रायाचे भेटीसी ॥ आदरें बोलाविलें कृष्णासी । आणि  
बळीरामा मुजाणा ॥ ४ ॥ येरु ह्यणे कोणता कृष्ण । गोवळ तुह्मी अवघे  
जण ॥ आलेती घोंगडी पांघरोन । जाल कैसेन रायापुढें ॥ ५ ॥ तंव  
कृष्ण बळिराम ह्यणे त्यांसी । आह्मां देई उत्तम वस्त्रांसी ॥ भेटोनी  
आलिया रायासी । देऊं उचित आणि तुझीं वस्त्रें ॥ ६ ॥ तंव तो ह्यणे  
भाग्यासी याल । बोलातांचि ऐसें ताडण पावाल ॥ राजवस्त्रें हीं तुह्मी ल्याल ।  
तेंचि वेंचाल जिवें प्राणें ॥ ७ ॥ बळिरामें हें ऐकतांचि कानीं । ह्यणे  
वस्त्रें आणा रे लुटूनी ॥ शंका मात्र न धरितां मनीं । हरा आवडती ज्यां  
जैसी ॥ ८ ॥ निळा ह्यणे धांवले सकळ । बळिये आतुर्बळी गोवळ ॥ तेथें  
झाला हालकल्लोळ । रजक बळिया धांविन्नला ॥ ९ ॥

॥ ३१६ ॥ येतां देखोनियां बळिरामें । आकळिला तो अति विक्रमें ॥  
 ह्मणे पापिया तुवां अधमें । बहुत केली कृष्णनिंदा ॥ १ ॥ तया दोषाचें  
 प्रायश्चित्त । आजि घे पां यथोचित ॥ होई देहापासूनि मुक्त । ह्मणोनी  
 टांगेसी धरियला ॥ २ ॥ तेणेंहि उदंड वेंचिली शक्ती । परि तया पुढें  
 न चलेचि युक्ती ॥ मग बोभाइला अदृष्टाप्रति । ह्मणे नाडलों रे अभि-  
 मानें ॥ ३ ॥ बळिया बलिष्ठ शिरोमणी । बळिराम आणि चक्रपाणी ॥  
 नेणतां महिमा वेंचिली वाणी । पावलों फळ तें सध्याचि ॥ ४ ॥ ऐसें बोलो-  
 नियां निश्चळ । अवलोकिलें स्वरूप सकळ ॥ झांकूनियां मग नेत्रकमळ ।  
 ध्यान हृदयीं दृढाविलें ॥ ५ ॥ तंव बळरामें वेग केला । अंगा भोवता  
 ओंवाळिला ॥ आणि तेथेंचि पहा हो सोवकिला । प्रचंड खडकीं निघातें  
 ॥ ६ ॥ निळा म्हणे दिधली मुक्ती । उत्तम कैवलयाही परती ॥ कृपावंत  
 हा श्रीपती । भक्तां वैरियां सारिखाचि ॥ ७ ॥

॥ ३१७ ॥ चिरे आणुनियां वेष्टले । गोवळ अवघेचि शृंगारले ॥ येरयेरां  
 म्हणती भले । गौरव ध्यारे मामाचा ॥ १ ॥ चिरे गुंडिती माजेसी । उंच  
 पटके ते पायासी ॥ झगे वेष्टुनियां शिरासी । विजारा टाकिती खांद्यावरी  
 ॥ २ ॥ ऐसें शृंगारले गोवळ । पुढें चालिले भार सकळ ॥ तंव ते धनु-  
 र्यागींचे वीर प्रषळ । ध्या ध्या म्हणोनी धांविले ॥ ३ ॥ कृष्णें बळरामें  
 देखिले । अवघ्यांपुढें मग ते झाले ॥ धनुर्धारी वेग केले । परी तें  
 न चले वळ खांचें ॥ ४ ॥ ध्या ध्या म्हणोनी हाका देती । शंखस्फुरणें  
 ठाईचि करिती ॥ परी ते गोवळची समस्तीं । वेष्टुनियां घेतले ॥ ५ ॥  
 धनुष्या लाउनियां वाण । विधावे तों माजि मिरान ॥ गोवळीं घेतली  
 ते हिरोन । आणि मोडुनी मांडिली ॥ ६ ॥ निळा ह्मणे एक एका । न  
 पुरतीची युद्ध तवका ॥ निपातिले फेडिली शंका । आणि पुढें मंचरले ॥ ७ ॥

॥ ३१८ ॥ मोडियला धनुर्भाग । हाहाकार झाला मग ॥ आला आळारे  
 श्रीरंग । बंधु बळिरामा समवेत ॥ १ ॥ आले ग्रामद्वारापासीं । धांविले  
 सकळहि नगरवासी ॥ कृष्णरामाच्या सौंदर्यासी । पहावया उतावेळ ॥ २ ॥  
 उभयांचेंहि स्वरूप अति नागर । ऐकिलें होतें वारंवार ॥ आणि बळियेहि  
 महा वीर । तेजप्रतापी आगळे ॥ ३ ॥ सदा निर्भय मानसीं । आले  
 चौबारा हाटवटिमी ॥ जेविं कां सिंह गजशाळेसी । शिरतां शंका न  
 धरिती ॥ ४ ॥ उभे रंगशिलेवरी । अवलोकिती नरनारी ॥ चढोनी माळ्या

गोपुरी । गवाक्षद्वारीं पैं एकी ॥ ५ ॥ एक चढली भिंतीवरी । एक सन्मुखचि शेजारी ॥ कृष्णदर्शनीं आवडी भारी । नर बाळा नारी सारिखीचि ॥ ६ ॥ निळा ह्मणे हृत्कमळवासी । पूर्णब्रह्म तेजोराशी ॥ सगुणरूपिया हृषीकेशी । कोण मात यासीं नावलोकी ॥ ७ ॥

॥ ३१९ ॥ आले सन्यासी तापसी । योगी मुनिजन प्रांतवासी ॥ पंडित पुराणिक ज्योतिषी । वेदाभ्यासी याज्ञिक ॥ १ ॥ शस्त्रपाणि रिक्तपाणि । पहाती कृष्णातें ते दुरुनी ॥ अवलोकुनियां निज नयनीं । परम विस्मयातें पावती ॥ २ ॥ घरें सांडुनियां नारी । आल्या कोणीचि नसतां घरीं ॥ ह्मणती सर्वेंचि जाइल गे श्रीहरी । आह्मी त्या दृष्टी न देखतां ॥ ३ ॥ मग जें उद्विग्न व्हावें मनीं । तें आतांच कां न यावें पाहोनी ॥ ऐशिया निश्चयातें करुनी । आलिया एकांतवासीहि त्या ॥ ४ ॥ जिया वाहेरी येणेंचि नाही । आपुलिया सभाग्यपणें कदा ही ॥ आल्या धांवोनियां त्या त्याही । कृष्णा दृष्टी अवलोकूं ॥ ५ ॥ निळा ह्मणे घरा भाग्य । आलिया अव्हेरी कोण त्या मग ॥ अधिका अधीक लाहो सवेग । करुनियां संग्रहिती ॥ ६ ॥

॥ ३२० ॥ कृष्ण परमात्मा श्रीहरी । वळिराम शेषअवतार निर्धारी ॥ कैसे शोभले अळकारीं । निजांगाचिये निज प्रभे ॥ १ ॥ मुगुट कुंडलें विशाल डोळे । जैसीं विकासलीं सूर्यकमळें ॥ अंगकांती रूप सांवलें । पीतांबरार्ची परिधानें ॥ २ ॥ कंठीं पदकें सुमनमाळा । कौस्तुभ एकावळी रूळती गळां ॥ बाहुभूषणें मुद्रिका सकळां । कांडोवाडी सुशोभित ॥ ३ ॥ सकुमार नागर अंगकांती । ज्याचिया तेजें रविशशीदीप्ती ॥ हुताशनीं रत्नीं प्रकाश फांकती । ज्याचेनियां झगमगती तारांगणें ॥ ४ ॥ सुवर्ण म्हणती जें उत्तम । तें याचिये अंगकांती सुमहिम ॥ ऐसैं सौंदर्य निरुपम । कृष्णाकृती वोंसडलें ॥ ५ ॥ जैसिया परी तैसा भासे । हेंहि अपूर्वचि एक असे ॥ कृष्णरूपें लाविलें पिसें । न स्मरती पहातां देहगेहा ॥ ६ ॥ निळा ह्मणे वैसली दृष्टी । कृष्णरूपीं ते सहसा नुठी ॥ नरनारी विस्मित पोटीं । अवलोकित्ती श्रीकृष्णा ॥ ७ ॥

॥ ३२१ ॥ निपुण म्हणती हा आमुचा गुरु । ज्ञानी म्हणती हा परात्परु ॥ योगी म्हणती योग साचारु । याचि पासुनी जन्मला ॥ १ ॥ याज्ञिक ह्मणती भासे कृष्ण । यज्ञरूपी हा नारायण ॥ वैदिकांही लागलें ध्यान ।

म्हणती वेद मूर्तिमंत हाचि दिसे ॥ २ ॥ मल्ला भासे वस्ताद जेठी । शासन-  
कर्तिया नृपवर श्रेष्ठी ॥ शस्त्रपाणिया उग्रदृष्टी । संहारकर्ताचि कृष्ण  
दिसे ॥ ३ ॥ वृद्धां भासे सकुमार वाळ । तरुणांगीयां मदनमूर्तिचि केवळ ॥  
ऐसा सर्वां सर्व हा सकळ । भासे जैसिया तैसाचि ॥ ४ ॥ कृष्णाकृती भुललीं  
लोकें । जाऊंचि विमरलीं स्त्रिया वाळकें ॥ तंव ते कुज्जा भरुनी तवकें ।  
घेउनी आली सुपरिमळें ॥ ५ ॥ उत्तम सुवास चंदनगंध । केशर कुंकुम  
कस्तुरी शुद्ध ॥ सुमनहार गुंफिले विविध । सुमनतुरे नानापरी ॥ ६ ॥ जात  
होती राजमंदिरा । तंव सा देखिलें नंदकुमरा ॥ म्हणे आजिचि हे पूजा  
सुंदरा । चर्चू श्रीकृष्णा निजहस्तें ॥ ७ ॥

॥ ३२२ ॥ कौसराया पुजितें निख । परि तो असुरचि उन्मत्त ॥ काय  
पुरवीळ मनींचा हेत । दासी किकर मी त्याची ॥ १ ॥ परमात्मा हा सर्वे-  
श्वर । कृष्ण सुंदरां अति सुंदर ॥ चर्चनघिसें लावीन कर । अति मनोहर  
करीन पूजा ॥ २ ॥ मग येऊनियां ते निकट जवळी । मस्तक ठेवी चरण-  
कमळीं ॥ ह्मणे चंदन चर्चीन हा करतळीं । जरि तूं आज्ञा देसील ॥ ३ ॥  
नित्य रायातें चर्चितां । चातुर्य आलें माझिया हाता ॥ आतांही तेथेंचि  
जात जातां । तूतें देखिलें निज दृष्टी ॥ ४ ॥ मग तैसीचि मी येथें आलें ।  
तुझिया चरणातें पावलें ॥ दासी विदुपचि परी मज ठेविलें । रायें याचि  
कार्यावरी ॥ ५ ॥ जाणोनी तिचा अंतर्भावो । प्रसन्न झाले देवाधि-  
देवो ॥ म्हणती तरी तूं अवश्यमेवो । चर्ची चंदन निज हस्तें ॥ ६ ॥ निळा  
ह्मणे आली पूजा । नाहींचि त्यागणें गरुडध्वजा ॥ जैसिया तैसे मग हा  
वोजा । करी देणें यथोचित ॥ ७ ॥

॥ ३२३ ॥ रेखिले निढळीं केशरी टिळक । तयावरी कस्तुरी परम  
सुरेख ॥ उत्तम कुंकूं जाउली देख । लाविलिया आरक्त अक्षता ॥ १ ॥  
मग तो चंदन मलयागर । चर्चिला सुवासित अति परिकर ॥ यावरी  
काहुनी सुमनहार । उभयतां कंठी ओपिले ॥ २ ॥ तुरे खोविले मस्तकावरी ।  
तेणें शोभले वळरामहरी ॥ मग ठेवुनियां चरणावरी । मस्तक नमूं उभी  
ठेली ॥ ३ ॥ कृष्ण बोलिले प्रसन्नोत्तर । कुब्जे तुझा केला अंगिकार ॥  
यावरी सुख निर्भर । सध्यांचि फळ पावसी ॥ ४ ॥ मग चरणीं चरण  
देउनी नेटीं । हातें धरुनियां हनुवटी ॥ उपटितांचि ते गोरटी । झाली  
नीट फोकसी ॥ ५ ॥ रंभेहुनियां रूप अधिक । झालें देखती अवघे लोक ॥

विस्मये तेषु पडिले ठक । करिती कवतुक अंतरी ॥ ६ ॥ निळा ह्यणे याचिये हाती । सकळ ब्रह्मांडाच्या उत्पत्ती ॥ न करी तें काय एक श्रीपती । निमिषमात्रें निज सत्ता ॥ ७ ॥

॥ ३२४ ॥ राया जाणविती सेवक । अकुरें आणिला नंदवाळक ॥ तेषु मर्दुनी बळिया रजक । धनुर्यागहि भंगिला ॥ १ ॥ आतां येऊनियां चौवारी । उभा रंगशिलेवरी ॥ अवघ्या पहाती नगरनारी । लोकपरिवारीं मिळोनी ॥ २ ॥ उभयतां बंधु अति सुंदर । बळिराम आणि सारंगधर ॥ आणिखीही गौळियांचे कुमर । संवगडे भार पांच शतें ॥ ३ ॥ कृष्ण लावण्य रूपाकृती । चंद्रसूर्यां दवडी परती ॥ अनंग तोही उपभूषती । ऐसें सौंदर्य हरि अंगी ॥ ४ ॥ लोक मिळाले भोंवते । पाहातां धणी न पुरे खातें ॥ जाऊंचि विसरले मागुते । शोधले चित्तें हरिरूपा ॥ ५ ॥ आणिक एक वितलें राया । कुडजे चंदनें चिंचिलें तया ॥ करूनियां ते दिव्य काया । ठेविली कृष्णें क्षणार्थें ॥ ६ ॥ निळा म्हणे सांगतां ऐसें । थकित रावो निज मानसें ॥ देहीं देहातें नुमसे । चित्रींचे लेप तयापरी ॥ ७ ॥

॥ ३२५ ॥ यावरी पुढील कार्यार्थु । साधावया श्रीकृष्णनाथु ॥ चालिले राजभुवना आंतु । तंव दारवंटा समस्त मळ उभे ॥ १ ॥ ह्यणती कोठें रे करूनियां मेळ । चालिले ते अवघेहि गोवळ ॥ नेणोनियां राजाज्ञा बळ । जैसे टोळ सैराट ॥ २ ॥ पाठवा पुढें कृष्ण तोचि । आणील परवानगी तो रायाची ॥ तंव गोवळ ह्यणती रे हें वांयाची । जल्पतां मराल येचि क्षणीं ॥ ३ ॥ परवानगिये एकचि ठावो । बळिराम अथवा कृष्णदेवो ॥ सांडुनियां कंसरावो । रिघारे शरण वांचाल ॥ ४ ॥ तंव ते ह्यणती हीं कर्ची पोरें । चणचणा बोलती न्यायनिष्ठुरें ॥ भयाचि नेणती हे गव्हारें । आपटा एकदोनी धरूनियां ॥ ५ ॥ खांचिया कैवारा कृष्णनाथ । येईल आपोआप धांवत ॥ मग करूनियां वरवळा समस्त । खासीहि वधूं निमिषार्थें ॥ ६ ॥ निळा ह्यणे चितुनी ऐसें । धांविले गोवळावरी अति आवेशें ॥ तंव ते ओढिले नागरपाशें । बळिरामें एकदांचि कवळिले ॥ ७ ॥

॥ ३२६ ॥ तंव कृष्ण ह्यणे बळिरामदेवा । आमुचाहि वांटा कांहीं ठेवा ॥ ते ह्यणती यावरी अवघा । तुमचाचि भाग निश्चितीर्थें ॥ १ ॥ कुळवई आणि राजा कंस । अर्थार्थी हे दिधले तुह्यांस ॥ कृष्णजी ह्यणती हें नये

चिन्तास । यांतहि वांटा पाहिजे ॥ २ ॥ बरें ह्यणोनियां बळिराम । यांतां  
 घ्या हो निमेनिम ॥ मग मिसळले जेंवि निरसावया तम । चंद्रसूर्य पौर्णिमेचे ॥ ३  
 तेथें झाला हाहाःकार । घ्या घ्या शब्द उठिला थोर ॥ कृष्ण नेटक  
 झुजार । आणि बळिरामहि महाबळी ॥ ४ ॥ करूनियां मल्लां महामारी  
 निर्दाळिले एका निमिषावरी ॥ तंव तो कुळवई लोटिला निशाचरी  
 कृष्णें सोंडेसीचि धरियला ॥ ५ ॥ आसडुनियां तो महीवरी । उपटुनी दां  
 घेतले करीं ॥ ठोकितां तेणेंचि मस्तकावरी । ठिकरिया केलीं गंडस्थळें ॥ ६ ॥  
 निळा ह्यणे बळियाबळी । माजि ब्रह्मांडा एक वनमाळी ॥ यापरी करूनिय  
 रवंदळी । निर्दाळिले असुर ॥ ७ ॥

॥ ३२७ ॥ कुळवई मर्दुनियां उन्मत्त । उपटुनियां घेतले सांचे दांत ।  
 बळिराम आणि कृष्णनाथ । आनंदें नाचत रणसौरे ॥ १ ॥ दोघेहि बंधू  
 अति सुंदर । लावण्यगुणें गुणगंभीर ॥ हें देखोनियां महावीर । मुष्टीव  
 चाणुर उठावले ॥ २ ॥ ते रायाचे परम आप्त । आतुर्वळी बळ प्रताप ।  
 ज्यां देखतांचि अहा कंप । देवां दैत्यां मानवां ॥ ३ ॥ दंडी मुडपी उरी  
 शिरीं । अद्रुत बळाची उजरी ॥ काळा सम तुल्य ते निशाचरी । जेठिया  
 वस्ताद मल्लाचे ॥ ४ ॥ त्याचिये दृष्टीपुढें । मेरुमांदार भासती खडे ॥  
 मल्लविद्येमाजी निधडे । वीर उन्नत शिग्रकोपी ॥ ५ ॥ जयाचा सदा  
 आडदरा । समुद्रवल्यांकिता वीरा ॥ धाकें त्याचिया कौंसासुरा । देती कर-  
 भार सर्वही नृप ॥ ६ ॥ निळा ह्यणे ते अग्रगण । जेठियां माजी शिरोरत्न ॥  
 भुजादंडातें थोपटून । राहिले उठोन पुढें उभे ॥ ७ ॥

॥ ३२८ ॥ कृष्ण बळिरामातें ह्यणनी । गोवळे तुह्मी अर्भक जाती ॥  
 मारिला ह्यणोनी कुळवई हस्तीं । तेणेंचि स्फुंदें स्फुंदूं नका ॥ १ ॥ बहुत  
 दिवस खादलें लोणी । चोरिये वीसिली दुधाणी ॥ सितरूनियां भोगिल्या  
 गौळणी । त्याचीहि झडती निघेल ॥ २ ॥ न विचारित पतंग जैसा । झडपूं  
 धांवे दीप प्रकाशा ॥ तैसे तुह्मी नेणत कौंसा । राया सन्निध पावलेती ॥ ३ ॥  
 पिपीलिके फुटतां पक्ष । ह्यणे गगन लंघीन भी अंतरिक्ष ॥ परी मृत्यु पातलाहे  
 प्रत्यक्ष । न लक्षेचि परी ते झाली तुह्मां ॥ ४ ॥ रजक मर्दुनियां बलौता ।  
 निदसुरियां धनुर्धरां समस्तां ॥ यश मानियेले परि तें आतां । येचि क्षणीं  
 जाणवेळ ॥ ५ ॥ पूतना वाई माभळ भट । एक ते स्त्री एक ते भट ॥ काग  
 बगादिदैस आदट । नेणती मल्ल संग्रामा ॥ ६ ॥ निळा ह्यणे ठकिलें

त्यांसी । तेचि पाहों येथ आलेसी ॥ ऐसें बोलोनियां अति आवेशीं ।  
भुजा थापटोनी ऊठिले ॥ ७ ॥

॥ ३२९ ॥ ऐसें बोलोनियां ते उन्मत्त । ठोक फोडिले सकोधयुक्त ॥  
आले सन्मुखचि धांवत । कृष्णबळिरामेसी झगटावया ॥ १ ॥ त्यां  
देखोनियां बळिराम । आणि हांसोनी बोलती मेघःश्याम ॥ तुह्मी करूं  
आलेती संग्राम । तरी निरउनियां स्त्रियां बाळां ॥ २ ॥ आजिवरी  
भोगिलिया संपत्ती । ज्यांच्या संगें मुख विश्रांती ॥ खांसी न पुसतां  
जाणें अंतीं । महा पंथी हें उचित नव्हे ॥ ३ ॥ कौमरायाचें वैभव ।  
भोगिलें चिरकाळ वरी सर्व ॥ खाचिये कार्जी वेंचितां जीव । पावाल स्वमेव  
उत्तम गती ॥ ४ ॥ परी एक सांगतों विचार । संग्रामीं न सांडावा धीर ॥  
जें जें वसउनियां शरीर । असेल विद्या ते ते दावा ॥ ५ ॥ बहुत वल्गना  
केली आंतां । वस्तादातें न पुसतां ॥ या वरी तरीं निश्चळ चित्ता ।  
करूनिया आठवा तयातें ॥ ६ ॥ निळा ह्मणे बोलोनी ऐसें । युद्धीं उठावले  
सरिसे ॥ मातंगा देखोनियां जैसे । सिंह पाडे भुकाळ ॥ ७ ॥

॥ ३३० ॥ मेळवितांचि हातीं हात । आंमुडिले ते अकस्मात ॥ हें  
देखोनियां लोक समस्त । ठेले विस्मित अवलोकिती ॥ १ ॥ एक एका  
धरिती करीं । दाविती चिकाटियाच्या परी ॥ दंडिमुंडपी उरीं सिरिं ।  
मारिती थडका परस्परें ॥ २ ॥ पार्यां पाय आडवे तिडवे । गोउनी  
दाविती शक्तिवैभवं ॥ वज्र मिठियांचीं लाघवें । दाविती मुहावे येरयेरां  
॥ ३ ॥ कोणीचि नाटोपती कोणा । चक्राकार भेदिती खुणा ॥ रगा  
लाविती चाऊनि दशना । आक्रोशें माना मुरगालिती ॥ ४ ॥ शेंड्या  
उपडुनियां सांडिती । घे घे ह्मणोनियां झोंबती ॥ येरयेरां पृष्ठीवरी  
ताडिती । मिठिया घालितीं येरयेरां ॥ ५ ॥ एक वरदी एक ईश्वर ।  
उभय युद्धाचा परिचार ॥ परी लाघविया हा मारंगधर । आणि  
बळिराम अवतारिया ॥ ६ ॥ निळा ह्मणे वर्मभेदका । पुढें कवणाचा  
आवांका ॥ पाहोनी मृत्युकाळ नेटका । उपटुनी भूमीतें त्राहाटिले ॥ ७ ॥

॥ ३३१ ॥ नार्कां तोंडीं वाहे रुधिर । हाततपायांचा झाला चुर ॥  
मस्तक मेंदु उसळे वाहेर । मुष्टिक चाणुर निर्दाळिले ॥ १ ॥ तया देऊनि  
उत्तम गती । आनदें बळिरामकृष्ण नाचती ॥ तांडव विसरे उमापती ।



कौसल्य तयांचें देखोनी ॥ २ ॥ मोहित होऊनियां नारी नर । अवलोकित  
 वळिराम आणि श्रीवर ॥ परम सुंदरा सुंदर । नागरा नागर भुलवां  
 ॥ ३ ॥ अवलोकितां कृष्णाकृती । लवोंचि विसरलीं नेत्रपातीं  
 वळिराम देवाचीही मूर्ती । राजस सकुमार त्याचिपरी ॥ ४ ॥ अंग  
 यशाचें गौरव । रूप लावण्याची ठेव ॥ पहातां नयना न पुरे हांव  
 मना स्वमेव तेंचि होणें ॥ ५ ॥ यापरी तटस्थ सकळा । लागले नरनार  
 वाळा ॥ तेणें ब्रह्मानंद सुकाळा । झाली अधिकारी भोगिती ॥ ६ ॥  
 निळा ह्मणे यावरी रावो । पावेल मुक्तीचा गौरवो ॥ सोलीव सुखाच  
 स्वानुभवो । समर्पाळ कृष्ण तयासी ॥ ७ ॥

॥ ३३२ ॥ सभे कंस सिंहासनीं । वैमल्याचि आश्चर्य देखिलें नयनीं ।  
 गेले चकपक अंगींचे निघोनी । संचरला मनीं श्रीकृष्ण ॥ १ ॥ राव भ  
 याचिये भक्ती । कृष्णचि देखे सकळां भूतीं ॥ आपआपणासी ही अंतीं  
 कृष्णरूपेंचि देखतु ॥ २ ॥ जें जें देखे चाखे एके । तें तें कृष्णाचिया रूपे  
 एके ॥ ऐसा वेधोनियां निष्टंके । ठेला निजमुखें निजकृष्णीं ॥ ३ ॥ सैन्य  
 संपदा घरें दारें । खिया आदि करूनियां लेंकुरें ॥ कृष्णावांचुनियां दूसरें  
 नाहलेचि जागृतीं निद्रे स्वप्नांत ॥ ४ ॥ कृष्णदेव आले जवळी । हेंही नेणे  
 तो ते काळीं ॥ कृष्णावलोकनीं हे नव्हाळी । लाधली भयें आणि द्वेषें ॥ ५ ॥  
 कृष्णचि या आसनीं शयनीं । कृष्ण भोजनीं त्या प्राशनीं ॥ कृष्णासी देखे  
 जनीं वनीं । घेतला वेष्टुनी कृष्णरूपें ॥ ६ ॥ कृष्णावांचुनी नुरोचि कांहीं  
 जिर्वी मनीं बुद्धीं देहीं ॥ कृष्णचि होउनियां लवलाहीं । कृष्णामाजी भिस-  
 लला ॥ ७ ॥ कृष्णीं कृष्ण तदाकार । होउनियां राजा कंसासुर ॥ पावला  
 विश्रांतीचें घर । योगी साचार न लाहती जें ॥ ८ ॥ निळा ह्मणे निजात्म-  
 ज्योती । कंसाहृदयीं जे बहु काल होती ॥ ते कृष्णें शोषुनियां निगुती ।  
 ठेविला आपुलिये निजहृदयीं ॥ ९ ॥

॥ ३३३ ॥ अग्निसंस्कार देउनी सासी । संपादिलें उत्तर विधीसी ॥  
 मग निजगजरें उग्रसेनासी । स्थापिलें राज्यसिंहासनीं ॥ १ ॥ नवाचि  
 ध्वज नवें छत्र । द्राही फिरविली सर्वत्र ॥ साखरा वांडुनियां नगरांत ।  
 केले दानपात्र परम सुखी ॥ २ ॥ रायाचे पूर्वींल जे प्रधान । सन्मानिले ते  
 गौरऊन ॥ प्रजेसी सिरपाव देऊन । अधिकारी जन सुखी केले ॥ ३ ॥  
 यावरी मातापिता बंदिखानीं । होतीं सां बाहेरी काडुनी ॥ वाघें लाउनी

मंगळस्नानी । बरव्या प्रकारीं पूजिलीं ॥ ४ ॥ बखें अळंकारें गौरविलीं ।  
निजमंदिरातें आणियेलीं ॥ सिबिकायानीं वैसविलीं । घोषगजरें मिरवित ॥ ५ ॥  
तये काळींचा तो आनंद । सांगावया मी मतिमंद ॥ जेथें परमात्मा गोविंद ।  
संतोषवित मातापिता ॥ ६ ॥ निळा ह्मणे बोवड्या बोलीं । हरीची कीर्ती  
हे वाखाणिली ॥ संती पाहिजे उपमाहिली । नेणतें लळिवाड ह्मणोनियां ॥ ७ ॥

॥ ३३४ ॥ मी तों नेणें व्यासवाणी । अर्थ गुह्यार्थ जें जें पुराणीं ॥ बोलिले  
कवी प्रसाद वाणी । तेही अर्थ मी नेणें ॥ १ ॥ आपुलिये आवडीचिये भरी ।  
गौरविली म्यां हे वैखरी ॥ श्रवण करावी हे चतुरीं । ऐशी नव्हेची मुग्ध  
वाणी ॥ २ ॥ परी एक आहे विश्वास थोरु । स्वामी तुकया हा सद्गुरु ॥  
न करील कदाही अव्हेरु । भाव माझा जाणोनी ॥ ३ ॥ कृष्णचरित्रां हे  
वाग्वाणी । बदविली तिहींचि वर देउनी ॥ पुरविली माझी हे आयणी ।  
आर्त जाणोनी अंतरिचें ॥ ४ ॥ निळा ह्मणे कृष्णार्पण । होतु कथिले ते  
कृष्णगुण ॥ ऐसी हे प्रार्थना करून । ठेविला मस्तक चरणावरी ॥ ५ ॥

### लळित.

॥ ३३५ ॥ गोड माझी वाणी तुम्ही करुनि श्रीहरी । लावावी वैखरी  
कीर्तनस्तवनीं आपुलिये ॥ १ ॥ इतुलेंनिचि सार्थक माझ्या होईल जन्माचें ।  
अभयदान तुमचें ऐमें झालियावरी ॥ २ ॥ बहुत दिवस आस्था मनीं  
वाहिली हेचि । करावी तुमची सेवास्तुती निजभावे ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
चरणावरी ठेविली डोई । अपराध ते माझे कांहीं मना नाणावे ॥ ४ ॥

॥ ३३६ ॥ उचित अनुचित आह्मी नेणों नेणतीं । सर्वांविशीं मूढचि  
मती विदीत असावें ॥ १ ॥ ह्मणोनियां आतां कृपादृष्टी अवलोका ।  
वैकुण्ठनायका नका उपेक्षा करूं ॥ हीन दीन मूर्ख परि शरण तुझांसी ।  
आलों हृषिकेशी अंगिकारावा ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुझी देवा कृपासागर ।  
मी तंव किंकर लवण रेणु सानासा ॥ ४ ॥

॥ ३३७ ॥ तुमचीया बळें तुझांसवें खेळावें । आपुल्या नाडावें मतिवादे  
धांवतां ॥ १ ॥ याचिसाठीं क्षणक्षणा विनंती करीं । ठेवावें मजवरी अवलो-

कन कृपेचें ॥ २ ॥ तुह्यांसी न भजतां योग याग सायास । तेचि भवपाश होत  
फळें देउनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जप तप ध्यान संपत्ती । रूपेविण तुमचे होत  
बंधना मूळ ॥ ४ ॥

॥ ३३८ ॥ ऐसिया वेगडी नका गोऊं आह्यांसी । अनुसरलों सेवेस  
तुमचे नामचिंतनीं ॥ १ ॥ नाना मतांतरें त्यांचे अर्थ विपरीत । नेऊनिय  
घालित मुखीं काळाचे सर्व ॥ २ ॥ नाना तर्कवाद भेदबुद्धी जल्पन । कैं  
समाधान तेथें दर्शन तुमचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे देखोनी ऐसें वाटतसे भय  
न सोडूं ते पाय तुमचे सांपडले विटे ॥ ४ ॥

॥ ३३९ ॥ असों चरणावरी तुमच्या ठेउनियां मन । करुनियां कीर्त  
रूपीं तुमचिया दृष्टी ॥ १ ॥ होईल ते हो कैसी आमुची गती । नेणों योग  
युक्ती तप साधन दुसरें ॥ २ ॥ सांगितलें संतीं करा नामाचा घोळ । नलगे  
मग आणिक कृपा करील श्रीहरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे विश्वामें त्या राहिलो  
ठायीं । ठेउनियां पार्यीं जीवभाव सकळ ॥ ४ ॥

॥ ३४० ॥ न मागों कांहीं तुम्हां धन वित्त संपत्ती । सोसुनी विपत्ती  
नाम गाऊं आवडी ॥ १ ॥ न घेऊनियां भार जाणीव शाहाणीव माथां ।  
करूं तुमची कथा निसकाळ आवडी ॥ २ ॥ वसउनी संतसमुदाय भोंवते ।  
गाऊं नाचूं प्रेमें आठउनी तूमतें ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐशापरी सारूं  
आयुष्य । करुनियां दास्य राहों तुमचे चितनीं ॥ ४ ॥

॥ ३४१ ॥ पावो माझी हेचि सेवा । करितों नित्यानित्य देवा ॥ १ ॥  
तुजचि आवडीच्या मुखें । गातों वाणितों तें मुखें ॥ २ ॥ पढतों ज्या ज्या  
नामावळी । वाजऊनियां हातें टाळी ॥ ३ ॥ निळा म्हणे ध्यानीं मनीं ।  
जे कां चिंतीतों चितनीं ॥ ४ ॥

॥ ३४२ ॥ दुजें नेणोनियां कांहीं । आठवितों तूतें देहीं ॥ १ ॥ यासी  
साक्षी तूंचि कीं गा । अंतरींचा पांडुरंग ॥ २ ॥ जेजे उठीती संकल्प । मनीं  
ते ते तुमचें रूप ॥ ३ ॥ निळा म्हणे चिचें वित्तें । होतें जें जें कांहीं जातें ॥ ४ ॥

॥ ३४३ ॥ नामीं गोंवियली वाचा । मनीं संकल्प हा तुमचा ॥ १ ॥  
ऐसा वेष्टलों जी हरी । हातें पायें अवघ्यापरी ॥ २ ॥ देखों जायें रूप तें  
दिठी । श्रवणीं त्याही तुमच्याचि गोठी ॥ ३ ॥ निळा म्हणे घरीं दारीं ।  
देशीं तूंचि देशांतरीं ॥ ४ ॥

॥ ३४४ ॥ देतां घेतां येतां जातां । सदा तुझी सन्निधता ॥ १ ॥  
नाहींचि कल्पांती वियोग । ऐसें व्यापियलें अंग ॥ २ ॥ स्वप्न निद्रे आणि  
जागृती । अवघे ठायीं तुझीचि स्तुती ॥ ३ ॥ निळा ह्मणे देखे एके । संगें  
तुझ्या जें जें चाखे ॥ ४ ॥

॥ ३४५ ॥ ठेउनियां भाव तुमचिये चरणीं । वैसेन श्रवणीं वैष्णव करितां  
कीर्तन ॥ १ ॥ याचिपरी सार्थक हा करीन काळ । जाऊं नेदीं निर्फळ ऐसें  
आयुष्य नरदेह ॥ २ ॥ यथामती वर्णान तुमचे कीर्ति पवाडे । नाचोनी  
बागडे निर्लज्ज होउनी मानसीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे हेंचि आर्त निरंतर माझें ।  
चरण यासी साक्ष तुझे पंढरीनाथा ॥ ४ ॥

॥ ३४६ ॥ राहो ध्यानीं मनीं हेंचि नित्य रूपडें । जे कां वाडें कोडें  
आलें पुंडलिका भेटी ॥ १ ॥ ठेउनियां इटे दोन्ही चरण सकुमार । विराजले  
कर सुंदर कटिप्रदेशीं ॥ २ ॥ ज्यातें चिंतीताती योगी मुनिजन मानसीं ।  
संत ज्यातें भजती निख कीर्तन आवेशीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे साविण दुजें  
नलगे मज कांहीं । जाणें अंतरींचें पांडुरंग सकळही ॥ ४ ॥

॥ ३४७ ॥ याचिया रूपाचें चिंतन । करितां तनुमन वेधलें ॥ १ ॥  
देहीं नुरतां देहभाव । झालों स्वयमेव तेंचि रूप ॥ २ ॥ नाईकसी शब्दा  
श्रवण । दुजिया नयन न देखती ॥ ३ ॥ निळा म्हणे वावிரी ऐसी । दिसे  
लोकांसी प्रीती वरी ॥ ४ ॥

॥ ३४८ ॥ परि हा लावी वाटे श्रुतीचिये ॥ १ ॥ वेदविहितासी न  
पाडी अंतर । लाघविया थोर सूत्रधारी ॥ २ ॥ भोगुनी गौळणी होय  
ब्रम्हचारी । अलिप्तपणें चोरी दहीं दुध ॥ ३ ॥ निळा म्हणे सर्व अग्नि-  
संगें जळे । परि दोषा नातळे अग्नी जेंवी ॥ ४ ॥

॥ ३४९ ॥ त्रिवेणीसंगर्मी बुडती बहुत । नेघे प्रायश्चित्त सांचें गंगा  
॥ १ ॥ ज्यांचें कर्म जैसे भोगिती ते फळ । गंगा तों निर्मळ जैसी तैसी  
॥ २ ॥ बुडती जहाजें वायुचिया संगें । परि दोष नलगे वायूसी तो ॥ ३ ॥  
निळा म्हणे तैसा परमात्मा श्रीहरी । वर्ते सर्वांतरीं अलिप्तपणें ॥ ४ ॥

॥ ३५० ॥ मागें पुढें अवघा हरी । घरीं दारीं हृदयांत ॥ १ ॥ या-  
विण रितें न दिसे कोठें । सानें मोठें अणुरेणु ॥ २ ॥ गगन दिशा मही-

तळीं । माजि पोकळी तोचि तो ॥ ३ ॥ निळा म्हणे मनावुद्धी । माजी  
संधी इंद्रियांच्या ॥ ४ ॥

॥ ३५१ ॥ निःसिम भाव देखोनी हरी । केली स्वीकारी पूजा साची ॥ १ ॥  
पत्र पुष्प तोय फल । घाली सकळ मुखींचि तें ॥ २ ॥ कांहींचि नेदी जाऊं  
वायां । पाहे भक्तांचिया हाताकडे ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतोष मानीं । क्षीरा-  
ब्धीहुनी परमामृता ॥ ४ ॥

॥ ३५२ ॥ भाविकाचें अवघेंचि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥ १ ॥  
भोळानाथ पंढरीचा । न करी दासाचा अतिक्रम ॥ २ ॥ न ह्मणे रुक्ष थोडें  
कांहीं । घाली अवघेंही मुखींचि तें ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपावंत । उभा  
तिष्ठत इष्टेवरी ॥ ४ ॥

॥ ३५३ ॥ राजा जाय तिकडे ऐश्वर्य संपत्ती । वैभवं चालती समागमें ॥ १ ॥  
वसे वनामाजी तेथें सर्व सिद्धी । घेउनी सप्तुद्धी वसती पार्शी ॥ २ ॥ नाहीं  
उणें धना वस्त्रा आणि भूषणा । अन्ना काष्टा जीवना तृणा सैन्या ॥ ३ ॥  
निळा ह्मणे देवा तुह्मी लक्ष्मीधर । उभे कटीकर जयापार्सी ॥ ४ ॥

॥ ३५४ ॥ यात्रे अलंकापुरा येती । ते ते आवडती विठ्ठला ॥ १ ॥ पांडु-  
रंगें प्रसन्नपणें । केलें देणें हें ज्ञान ॥ २ ॥ भूवैकुंठ पंढरपुर । साहुनी थोर  
महिमा या ॥ २ ॥ निळा ह्मणे जाणोनी संत । येती धावंत प्रतिवर्षी ॥ ३ ॥

॥ ३५५ ॥ वर्णितां महिमा तो अगाध । जेथें सिद्ध अवतरले ॥ १ ॥  
पशुमुखें वदउनी श्रुती । निर्जीव भिती चालविली ॥ २ ॥ सन्मुख पुढें  
अजाण वृक्ष । पिंपळ प्रत्यक्ष सोन्याचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐकोनी कीर्ति ।  
चांगदेव येती दर्शना ॥ ४ ॥

॥ ३५६ ॥ पंढरपुरीं ज्ञानेश्वरी । मुक्तीकामारी वोळगती ॥ १ ॥ तेथें  
देव येथें भक्त । महिमा अद्भुत दोहींचा ॥ २ ॥ तेथें ध्यान येथें ज्ञान ।  
परलोकसाधन दो ठाई ॥ ३ ॥ निळा ह्मणे तेथें गरुड । येथें झाड अजाण  
तरु ॥ ४ ॥

॥ ३५७ ॥ एक भूवैकुंठ एक शीवपीठ । महीमा वरिष्ठ दोहींचा ॥ १ ॥  
तेथें पेरिलें नुगवे शेती । अस्थी विरती येथें उदकीं ॥ २ ॥ चंद्रभागा चक्र-

तीर्थ । भीमा समर्थ इंद्रायणी ॥ ३ ॥ निळा ह्मणे तेथें हनुमंत । येथें अश्वत्थ  
कनकाचा ॥ ४ ॥

॥ ३५८ ॥ पंढरिये अनुष्ठान केलें चंद्रें । अलकापुरीं इंद्रें तपश्चर्या ॥ १ ॥  
तेथें इंद्रु निष्कलंक अंगें । येथें आरोग्यभगें मुरेंद्रता ॥ २ ॥ हरिहररूपें  
पंढरिरावो । येथें तिन्ही देवो सिद्धरूपें ॥ ३ ॥ निळा ह्मणे तेथें भक्ती ।  
येथें विरक्ती प्रगटली ॥ ४ ॥

॥ ३५९ ॥ ऐसा दोहीं स्थळींचा महिमा । अगाध उपमा नाहीं त्या ॥ १ ॥  
पंचक्रोशीमाजी भार । छविने अपार मिरवती ॥ २ ॥ वैष्णव करिती  
नामघोष । नाचती उदास कीर्तनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे भुक्ती मुक्ती ।  
जोडती विरक्ती अनायासें ॥ ४ ॥

॥ ३६० ॥ येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सदुरुनाथें ॥ १ ॥ हात  
ठेविला मस्तकीं । देउनी प्रसाद केलें सुखी २ ॥ माझी वाढविली मती ।  
गुण वर्णावया स्फूर्ती ॥ ३ ॥ निळा ह्मणे मी बोलतां । दिसे परी हे त्याची  
सत्ता ॥ ४ ॥

॥ ३६१ ॥ नाही माझा उरविला । मंदेह अवघाचि फेडिला ॥ १ ॥  
ह्मणोनियां त्याच्या सुखें । नाचें कीर्तनीं मी हरिखें ॥ २ ॥ बोलविती जें जें  
वाचे । तें तें अक्षर निश्चयाचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे मी नेणें गती । अर्थ त्याचा  
ते जाणती ॥ ४ ॥

### करुणा.

॥ ३६२ ॥ चिंतीतों मी चितनीं । रूप तुमचें अनुदिनीं ॥ १ ॥ कराल  
कृपा ह्मणोनीयां । विठो पंढरीच्या राया ॥ २ ॥ मार्गें उद्धरिले बहुत ।  
लहान थोरले पतीत ॥ ३ ॥ नेले वैकुंठासी । महा पापी महा दोषी ॥ ४ ॥  
ऐसी ऐकोनियां मात । चरणीं विगुंतला हेत ॥ ५ ॥ निळा ह्मणे याचि  
लागीं । घेतों लाहो करितों सलगी ॥ ६ ॥

॥ ३६३ ॥ पायापार्शी जीव । ठेवियला तुमच्या भाव ॥ १ ॥ न्याल  
ह्मणोनियां सदना । विठ्ठल देवा कृपाघना ॥ २ ॥ आळवितों नामें । लाहो  
करुनियां प्रेमें ॥ ३ ॥ निळा ह्मणे दिवसराती । दुजें नेणोनियां चिर्ती ॥ ४ ॥

॥ ३६४ ॥ आणिस्री उपाय । सांडीयले ते अपाय ॥ १ ॥ तुमच्या नामा-  
विण हरी । नेणों दुजी कांहीं परी ॥ २ ॥ संगती साधनें । परी ते वाटती  
बंधनें ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवा । जैसी तैसी घ्याहो सेवा ॥ ४ ॥

॥ ३६५ ॥ भोळा भाव माझा । जाणा तुम्ही गरुडध्वजा ॥ १ ॥ काय  
जाणें वेदोनीती । योगकळा आत्मस्थिती ॥ २ ॥ करितों कीर्तन । नामीं  
तुमचें अनुसंधान ॥ ३ ॥ निळा ह्मणे कराल कृपा । ह्मणोनियां वैकुंठ भूपा ॥ ४ ॥

॥ ३६६ ॥ कळासलें मनीं । तेंचि उपदेशा तों कानीं ॥ १ ॥ भवाब्धी  
हा तरावया । नाम तुमचें पंढरिराया ॥ २ ॥ आपणा आणि आणिकां ।  
आड येऊं नेदूं शंका ॥ ३ ॥ निळा ह्मणे जीवेंसाठीं । करितों करुनीयां  
आटी ॥ ४ ॥

॥ ३६७ ॥ आटी तो आटणी । करुनी इंद्रियां दाटणी ॥ १ ॥ कवळु-  
नियां नामापाशीं । तुमच्या ठेवितो सायासी ॥ २ ॥ नेदी घेऊं वावो । दुजा  
न देऊनियां ठावो ॥ ३ ॥ निळा ह्मणे ज्योती । जागवीतो दिवसराती ॥ ४ ॥

॥ ३६८ ॥ असो त्याची मात । गाऊं गीतीं पंढरिनाथ ॥ १ ॥ जेणें मनासीं  
विश्रांती । फावे इंद्रियां सुखशांती ॥ २ ॥ आळवितां नामें । भुवनें चौदाही  
संगमें ॥ ३ ॥ निळा म्हणे वैकुंठवासी । करी कृपा राहे पार्सी ॥ ४ ॥

॥ ३६९ ॥ एकचि अक्षर वाचेसी येतां । पुढें वाढवितां विस्तारें ॥ १ ॥  
कां हे चेष्टविली वाणी । माझी चक्रपाणी मी नेणें ॥ २ ॥ आईता जोडुनियां  
रस । लावितां सारांश निवडूनी ॥ ३ ॥ निळा म्हणे आतां तर जाणा ।  
तुम्हीं सुजाणा कृपाब्धी ॥ ४ ॥

॥ ३७० ॥ जे जे बोलवितां बोल । अर्थ सखोल त्यामाजी ॥ १ ॥  
आवडी ऐसें आपुले देवा । वदवा रंजवा आपणीया ॥ २ ॥ सारुनियां  
लौकिक लाज । नाचवा भोज कवतुके ॥ ३ ॥ निळा म्हणे कृपातरणी ।  
प्रकाशवाणी करुनीयां ॥ ४ ॥

॥ ३७१ ॥ एकाक्षरीं विस्तार करा । अर्थातरा मेळवूनी ॥ १ ॥ हे तों  
माझी नव्हे युक्ति । चेतवणें स्फूर्ति तुमची हे ॥ २ ॥ वसंताच्या ईक्षण-  
मात्रें । पल्लव पत्रें फळें वृक्षा ॥ ३ ॥ निळा ह्मणे रबिकीर्णें । विकाशवणें  
कमळासी ॥ ४ ॥

॥ ३७२ ॥ कृपावंता दया मोठी । आदर पोटी दासाचा ॥ १ ॥  
ह्मणोनियां सांभाळ करा । नेदा अविचारा आतळों ॥ २ ॥ आपुलीये  
सेवेवीण । न ठेवा क्षण पळ एक ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रेमरसें । जेववा सरिसें  
सांगातें ॥ ४ ॥

॥ ३७३ ॥ आतां याचा घेउनी त्रास । आलों तुम्हांस शरण हरि ॥ १ ॥  
घ्याल तरी सोडवून । या काळापामून पुण्य तुमचें ॥ २ ॥ आह्वासी तो  
न कळे गति । कैसी निर्गती करावी तें ॥ ३ ॥ निळा ह्मणे घ्या हो धर्म ।  
काढा अकर्म कर्मातुनी ॥ ४ ॥

॥ ३७४ ॥ तुम्हांविण कोणां सत्ता । आहे अनंता यदर्थी ॥ १ ॥ जन्म-  
मरणा हरूनियां । करीं निज लाया कृपेची ॥ २ ॥ कोण ऐसा आहे त्राता ।  
भवभयहर्ता तुजविण ॥ ३ ॥ निळा ह्मणे ह्मणोनि आलों । तुमचा झालों  
शरणांगत ॥ ४ ॥

॥ ३७५ ॥ मार्गे उदंड साधनें केलीं । उत्तीर्णते झालीं कर्मफळें ॥ १ ॥  
परि तुमचें नेदिती च प्रेम । वाढविती श्रम संसारींचा ॥ २ ॥ जया नाहीं  
मार्गचि ठावा । काय तें गांवा पावविती ॥ ३ ॥ निळा ह्मणे काटवणीं ।  
घालिती घालणीं जाणिवेच्या ॥ ४ ॥

॥ ३७६ ॥ म्हणोनियां विटलें मन । आलें परतोन माघारिया ॥ १ ॥  
तुमचिया नामस्मरणीं । रतलें चरणीं मुखावलें ॥ २ ॥ नाहीं येथें घात पात ।  
पाववी निभ्रांत निज ठाया ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसिया आशा । राहिलें  
भरंवसा मानूनियां ॥ ४ ॥

॥ ३७७ ॥ माझिया भावाचें खंडण । नव्हे ऐसें करा दान ॥ मुखीं नाम  
तुमचें स्मरण । राहो चरणावरी दृष्टी ॥ १ ॥ आणखी मी न मार्गे कांहीं ।  
वसो प्रेम तुमच्या ठायीं ॥ करुनी कृपा आठव देई । आवडी कीर्तनीं  
सर्वदां ॥ २ ॥ मुखें भोगीन प्रालब्ध ठेवा । येईल तैसा वोढवोनी देवा ॥  
मानामान न करीं हेवा । विसर न पडावा तुमचा चि ॥ ३ ॥ काय करतील  
निंदक जन । आसना ठायीं सावधान ॥ तुमचें करितां नित्य चिंतन । कैचें  
बंधन आम्हां दासां ॥ ४ ॥ गाईन गुण तुमचे गीतीं । विषयवासनादिकां  
शांती ॥ तुमच्या पार्यीं जडतां प्रीती । निळा विनंति करी ऐसी ॥ ५ ॥



॥ ३७८ ॥ कृपा करुनी माझी मती । वाढती केली तुम्हीं प्रीती ॥१॥  
तरी पाववाजी पार । केलिये कथेचा विस्तार ॥ २ ॥ वदवावी वैखरी ।  
देहा अवसान तोंवरी ॥ ३ ॥ निळा म्हणे न सांडावा । अभिमान आपुला  
जी देवा ॥ ४ ॥

॥ ३७९ ॥ अवलोकुनी माझिया भावा । करावा देवा अंगीकार ॥ १ ॥  
जेणें तुमची घडेल सेवा । होईन देवा पात्रभूत ॥ २ ॥ धरिल्या जन्माचें  
सार्थक । घडेल लोक मानवती ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसें करा । अहो  
दांतारा पंढरीच्या ॥ ४ ॥

॥ ३८० ॥ दीनबंधु आत्मयारामा । सुखविश्रामा विश्वजनका ॥ १ ॥  
परात्परा पुरुषोत्तमा । आगमानिगमा जगवंद्या ॥ २ ॥ निर्विकल्पा निरंजना ।  
सुखनिधाना गुणमूर्ती ॥ ३ ॥ अगा ये निळ्याच्या दातारा । रुक्मिणीवरा  
श्रीविठ्ठला ॥ ४ ॥

॥ ३८१ ॥ गोपीवल्लभा कमलाकांता । अनाथनाथा श्रीविठ्ठला ॥ १ ॥  
तुमचा दास झालों आतां । करा जि सरता पायापें ॥ २ ॥ गाऊनियां ना-  
मावळी । नाचेन टाळी वाजवित ॥ ३ ॥ निळा म्हणे घ्याल सेवा । पात्र  
देवा तें झालों ॥ ४ ॥

॥ ३८२ ॥ केव्हां भेटी देसी जीवाच्या जीवना । सुखाच्या निधाना  
पांडुरंगा ॥ १ ॥ वोरमलें मन निख वाट पाहे । नयनीं निज नये दिवसरात्रीं  
॥ २ ॥ आला जातो दिवस मास घटिका पळ । प्राण हा विव्हळ तुजलागीं  
॥ ३ ॥ हुरहुरी चित्त सदा उत्कंठित । न पुरेचि हा हेत चिंता वाटे ॥ ४ ॥  
केव्हां येईल सार्थकाची वेळ । येसी कृपाल धांवोनियां ॥ ४ ॥ निळा  
म्हणे आतां न लावावा उशीर । भेटोनी अंतर निवचावें ॥ ५ ॥

॥ ३८३ ॥ पाहावीं पाउलें नयनीं हेंचि आर्त । देखिलिया चित्त समा-  
धान ॥ १ ॥ क्षणभंगुर हा येथींचा पसारा । याचिलागीं करा त्वरा  
आतां ॥ २ ॥ पाहोनी श्रीमुख धरीन हृदयीं । मग हो भलतें कांहीं देहा  
प्राणा ॥ ३ ॥ आल्याचें सार्थक हेंचि नरदेहा । नाहीं तरि हे हा भूत  
सर्व ॥ ४ ॥ म्हणोनी लबलाहो करितों याचिसाठीं । तुमच्या व्हावी भेटी  
पायासवें ॥ ५ ॥ निळा म्हणे आतां विळंब न करावा । येऊनियां देवा  
सांभाळावें ॥ ६ ॥

॥ ३८४ ॥ धांवोनी मी येतो परि नेणें मारग । तूंचि लागवेग करीं  
 आतां ॥ १ ॥ अनाथ मी दीन रंक शरणांगत । म्हणऊनियां त्वरित सांभा-  
 लावें ॥ २ ॥ अहो दीनानाथा दीनबंधु देवा । मनींचा हा उगवावा हेत माझा ॥ ३ ॥  
 तुम्हां तो येविशीं न लगती सायास । प्रगटावया दिवस मास पळ ॥ ४ ॥  
 मी तों सर्व भावें आहें बुद्धीहिन । नेणें करूं ध्यान स्तवन पूजा ॥ ५ ॥  
 निळा म्हणे तुम्ही कृपेचे सागर । जाणतां अंतर सर्वसाक्षी ॥ ६ ॥

॥ ३८५ ॥ धराल जरी चिर्ची न लगेचि तरी वेळ । आहेती सकळ  
 कळा हातीं ॥ १ ॥ क्षणेंचि सगुण क्षणेंचि निर्गुण । क्षणेंचि प्रसन्न  
 होतां दासा ॥ २ ॥ क्षणेंचि निर्मिले चतुर्दश लोक । देव ब्रम्हादिक चौदा  
 मनु ॥ ३ ॥ झकवाल तरी ठकडे देवां ब्रम्हादिकां । भेटाल तरि भाविकां  
 नलगे वेळ ॥ ४ ॥ ऐसें संत मुनी जाणती सकळ । क्रीडा तुमचा खेळ टावा  
 तयां ॥ ५ ॥ निळा म्हणे माझे अंतरींचें आत । जाणतां मतत साक्ष तुम्ही ॥ ६ ॥

॥ ३८६ ॥ कळामूत्री तुम्ही नाटका नटक । देव ब्रम्हादिक आज्ञा-  
 धार ॥ १ ॥ न सांगतां कळे सर्व अंतरींचें । सकळहि जीवाचें मनोगत  
 ॥ २ ॥ माझेविशीं कां हा मांडिला आळस । भेटीचा वोरस वांया धाडा ॥ ३ ॥  
 जीवित्वाची ऐसी मांडिली फरारी । झालों भूमीवरी भार वृथा ॥ ४ ॥  
 श्लाघ्यचि न वाटे जिणें झालें ओस । धरिलें उदाम तुम्ही देवा ॥ ५ ॥  
 निळा म्हणे धीर नुपजे चि आतां । तुम्हीं तों अनंता मोकळिलें ॥ ६ ॥

॥ ३८७ ॥ अनाथाची कोण पाववील हांक । तुम्हीं तो नाईक ब्रम्हां-  
 डाचे ॥ १ ॥ मी एक दुर्बळ येतो काकुलती । नेणा चि श्रीपति काय  
 करूं ॥ २ ॥ कोण तुम्हांपामीं जाणवील मात । होऊनि कृपावंत मज-  
 वरी ॥ ३ ॥ तुम्हांमी तो धंदा बहुत बहुतांचा । तयामाजि कैंचा आठव  
 माझा ॥ ४ ॥ जेथें थोर थोर संत मुनीश्वर । सनकादिक सुरवर भीड  
 त्यांची ॥ ५ ॥ निळा म्हणे व्यर्थ गेलों वांयाविण । केला उरला सिण  
 जन्मवरी ॥ ६ ॥

॥ ३८८ ॥ सांभालिलें बहुतां ऐकिली प्रशंसा । तुम्हीं जगदाधीशा  
 युगायुगीं ॥ १ ॥ म्हणऊनियां आसे लागलों नेणता । बुडऊनि याथितां  
 संसार ॥ २ ॥ आतां माझी कोण करील बुझावण । तुम्ही उदासीन  
 झाल्यावरी ॥ ३ ॥ कोणिये ब्रम्हांडीं रहिवास तुमचा । लाग माग त्याचा

न पडे ठार्यी ॥ ४ ॥ अंतरलों बहु दूर दूर देशी । कोण सांगायासी येईल  
तेथें ॥ ५ ॥ निळा म्हणे माझे प्रालब्धचि खोटे । म्हणऊनि वैकुण्ठें त्याग  
केला ॥ ६ ॥

॥ ३८९ ॥ लाज वाटे जीव करी तळमळ । चिते वक्षस्थळ व्यापियेलें ॥ १ ॥  
पडिलों निढळ न सुचेचि विचार । तुम्हीं तो निष्ठुर धरियेलें ॥ २ ॥  
कैसेनि भेटी होईल पायासी । उघडल्या राशी पापाचिया ॥ ३ ॥ काय  
नेणों पूर्वी केलें आचरण । तें आलें मोडोन फळभारें ॥ ४ ॥ नामाच्या  
चिंतनें नव्हे त्याची शांती । ऐशी काळगती विपरित ॥ ५ ॥ निळा म्हणे  
नेणें आपुलिया मती ॥ परि तुम्ही श्रीपति सर्व जाणा ॥ ६ ॥

॥ ३९० ॥ गेलें वेंचोनियां वय याचिपरी । चिंता महापुरीं वाहा-  
वलों ॥ १ ॥ धरियेला होता तो विश्वास मानसीं । येणें काळें त्यासी क्षय  
आला ॥ २ ॥ आतां कोठवरी धरावा तो धीर । न दिसे पायीं थार तुम-  
चिये ॥ ३ ॥ मागें किलेकासी तुझी उठाउठीं । येऊनि धरिलें पोटीं निव-  
विलें ॥ ४ ॥ माझे वेळे कांहो पडिला ऐसा फेर । कर्म बलोत्तर ओढ-  
वलें ॥ ४ ॥ निळा म्हणे करूं किती तरी शोक । वचनाचाहि एक  
आश्रय नये ॥ ६ ॥

॥ ३९१ ॥ नाहीचि केलें समाधान । माझे म्हणवून क्षिती वाटे ॥ १ ॥  
आतां कधीं समोखाल । हातीं धराल प्रीतीनें ॥ २ ॥ मागें बहुतां सांभा-  
ळिलें । आजि तें केलें ब्रिद मिथ्या ॥ ३ ॥ निळा म्हणे निवडलें खोटे ।  
माझेचि वोखटें अट्ट ॥ ४ ॥

॥ ३९२ ॥ नाही घडली कमाई तैसी । मागें जैसी संतांची ॥ १ ॥ म्ह-  
णोनियां उपेक्षीलें । ऐसिये लोटिलें भवार्णवीं ॥ २ ॥ जे काम क्रोधा ऐसें ।  
कवळती भासे जलचर ॥ ३ ॥ निळा म्हणे काढिल कोण । येथें धांवोन मज  
आतां ॥ ४ ॥

॥ ३९३ ॥ नाही भजन पूजन केलें । पुर्वीं हें आलें स्वानुभवा ॥ १ ॥  
तुम्हीं अव्हेरिलें देवा । करितां धांवा नाईका ॥ २ ॥ कैसेनि करुणा  
कराल आतां । मजवरी अनंता मी नेणें ॥ ३ ॥ निळा म्हणे गेलों वायां ।  
आजि या ठाया पावोनी ॥ ४ ॥

॥ ३९४ ॥ गोमटा म्हणती मानव देहो । केला उपाव फळ देतो ॥ १ ॥  
तरी कां माझा विफल गेला । धांवा केला तुमचा तो ॥ २ ॥ कांहीं च न  
करा आश्वासन । उद्विग्न मन यासाठीं ॥ ३ ॥ निळा म्हणे यावरि काय ।  
कीजे उपाय तो नेणें ॥ ४ ॥

॥ ३९५ ॥ शोकार्णवीं पडिलें मन । तुमचें न देखोन स्वागत ॥ १ ॥  
उदासीन धरिलें देवा । तुम्ही बांधवा दीनाच्या ॥ २ ॥ माझेंचि कर्म  
बलोत्तर । नेघा समाचार म्हणोनी ॥ ३ ॥ निळा म्हणे पडलों सांदीं ।  
संसारवंदीं न सुटेची ॥ ४ ॥

॥ ३९६ ॥ तुम्ही तों कृपेचे सागर । परि दुस्तर कर्म माझें ॥ १ ॥ म्ह-  
णोनियां नये करुणा । माझीया दुर्गुणा देखोनी ॥ २ ॥ नेणें जप तप ध्यान  
कांहीं । पडिलों प्रवाहीं प्रपंच्या ॥ ३ ॥ निळा म्हणे केली सेवा । माझी हे  
देवा न पवे चि ॥ ४ ॥

॥ ३९७ ॥ किती तरी चिंता करूं । धीर धरूं कोठवरी ॥ १ ॥ आला  
दिवस बुडोनी जातो । अतिशयचि रहातो केला तो ॥ २ ॥ निश्चयें माझा  
अन्हेर केला । यावरी विठ्ठला कळों आलों ॥ ३ ॥ निळा म्हणे आधार  
नेंदा । कांहींचि गोविंदा चित्तासी ॥ ४ ॥

॥ ३९८ ॥ निंदील कोणी मज तो निंदू । अथवा स्तुतिवाढु करोत  
सुखें ॥ १ ॥ परि मी गाइन पंढरिनाथा । गुण तत्वता तुमचेचि ॥ २ ॥  
आवडी आईक तूं कार्नी । अथवा सागुनी वीसंडीं तूं ॥ ३ ॥ निळा म्हणे  
देउनि बळ । वदवीतो कृपाळ विश्वजनिता ॥ ४ ॥

॥ ३९९ ॥ आळवीन क्षणक्षणा । नारायणा या नामें ॥ १ ॥ या हो  
या हो पंढरिनाथा । कृपावंता सामोरे ॥ २ ॥ आलियाचा हरा सिण । घाजि  
आलिंगन धांवोनी ॥ ३ ॥ निळा म्हणे परस्परें । असादरें आदर ॥ ४ ॥

॥ ४०० ॥ सोरत आलों तुमच्या नामें । पुरें ग्रामें ठाकित ॥ आतां  
चरण दावा दिठी । घाला कंठी निर्माल्य ॥ २ ॥ उंसतितां रानें वनें ।  
पुरलें पेणें येथवरी ॥ ३ ॥ निळा म्हणे आलिंगन । घा हो घालून कर  
कंठी ॥ ४ ॥

॥ ४०१ ॥ आतां पुरवा मनींचा हेत । करा हे उदित भोटिसी ॥ १ ॥  
रूप पहावया डोळे । माझे भुकेले बहुकाळ ॥ २ ॥ चरण वदांवया भाळ ।  
करी तळमळ अखंड ॥ ३ ॥ निळा म्हणे पुरवा कोड । जाणा चाड  
अंतरांची ॥ ४ ॥

॥ ४०२ ॥ कोण भाग्याचे ते लोक । केलें कौतुक तुम्ही ज्यांचें ॥ १ ॥  
वागउनियां कडिये खांदीं । निजात्मपदीं स्थापियलें ॥ २ ॥ ज्याचिया  
वचनामाठीं उडी । घालुनी तातडी उभें ठाके ॥ ३ ॥ निळा म्हणे दिवस  
रांती । जयाप्रती न विसंवा ४ ॥

॥ ४०३ ॥ काय नेणों आचरण केलें । जया आळिगिलें हृदयेंसी ॥ १ ॥  
हें तो न कळे माझिये मती । याचि लागीं चिर्तीं व्याकुळ ॥ २ ॥ कोण्या  
भजनें प्रसन्न व्हाल । आपुला म्हणवाल शरणांगत ॥ ३ ॥ निळा म्हणे  
दिवाभीता । जेंवि कां सविता उवगला ॥ ४ ॥

॥ ४०४ ॥ आंधळिया उगवोनी रवी । न दिसेचि तेंवि मज झालें ॥ १ ॥  
तेंवी तुम्ही स्वतःसिद्ध हरी । परि मी माझारी भ्रांतीतया ॥ २ ॥ रोग्या  
रसने केंची गोडी । जे ते निवडी रस स्वाद ॥ ३ ॥ निळा म्हणे वेडिया  
गोत । नाहळे धन वित्त दरिद्रिया ॥ ४ ॥

॥ ४०५ ॥ तुम्ही देवा प्रत्यक्ष असा । परि मी कैसा ओळखों ॥ १ ॥  
जेव्हां प्रगटोनी भेटी घाल । तेव्हांचि फावाल सुरवाडे ॥ २ ॥ निर्धना  
निक्षेप असोनी धन । जेंवि तें न देखोन दैन्य भाकी ॥ ३ ॥ निळा म्हणे  
झाली परी । तैसीच मज हरि नेणतां ॥ ४ ॥

॥ ४०६ ॥ एकदां तरी देखिल्याविण । कैसेनि मी कोण ओळखें ॥ १ ॥  
अमृताची ऐकिल्या गोडी । रसने ते फुडी केंवि लाभे ॥ २ ॥ क्षीराब्धी  
हे शेषशबन । जर्गी न देखोन अनोळखा ॥ ३ ॥ निळा म्हणे त्यापरी देवा ।  
नये स्वानुभवा काय करूं ॥ ४ ॥

॥ ४०७ ॥ एकदां तरी दाखवा डोळां । तेचि वेळोवेळां आठवीन ॥ १ ॥  
स्वरूप तुमचें पुरुषोत्तमा । अहो मनोरमा विश्वाचिया ॥ २ ॥ मग मी तुम्हां  
न करीं पीडा । संदेह येवडा निवारिल्या ॥ ३ ॥ निळा म्हणे अंतर जाणा ।  
यदर्थां कृपणा नये होऊं ॥ ४ ॥

॥ ४०८ ॥ अंतरीचें जाणा वर्म । कर्माकर्म फळ दाते ॥ १ ॥ तरि कां  
माझा अव्हेर केला । काय तो देखिला स्वभाव दुष्ट ॥ २ ॥ नेणें करूं तुमची  
सेवा । परि मी देवा नाम जपें ॥ ३ ॥ निळा म्हणे यावरि आतां । येईल  
चित्ता तैसें करा ॥ ४ ॥

॥ ४०९ ॥ मी तो दीन नेणें रंक । परि तुम्ही चाळक ब्रम्हांडा ॥ १ ॥  
केले अपराध क्षमा करा । काय म्यां दातारा विनवावें ॥ २ ॥ येव्हेंचि  
आहे माझे हातीं । यावें काकुलती तुम्हांसी तें ॥ ३ ॥ निळा म्हणे उचिता  
जागा । आपुल्या हो श्रीरंगा पंढरिच्या ॥ ४ ॥

॥ ४१० ॥ आपुलें तुम्हीं न संडावें । कर्म स्वभावें आहे तें ॥ १ ॥  
सांभाळावें नामधारका । निरमुनी पातका भेटी द्यावी ॥ २ ॥ सूर्य न संडी  
प्रकाश जेंवी । रक्षी पदवी जे आहे ॥ ३ ॥ निळा म्हणे त्यापरी देवा ।  
आमुचा करावा प्रतिमक्ष ॥ ४ ॥

॥ ४११ ॥ जया जो वांटा भागा आला । पाहिजे केला जतन तोचि  
॥ १ ॥ आम्ही कराव्या पापरासी । निरसन तयासी तुम्ही कीजे ॥ २ ॥  
लोहो न संडितां लोहपणा । परिसें ततक्षणा पालटावें ॥ ३ ॥ निळा म्हणे  
अंधार निशी । रवी त्या प्रकाशी निज तेजें ॥ ४ ॥

॥ ४१२ ॥ ऐकिला तुमचा अगाध महिमा । दोषियां अधमां तारि-  
तसां ॥ १ ॥ म्हणोनियां जि आलों शरण । सत्य मानूं संतवाणी ॥ २ ॥  
यावरी कराल अव्हेर तरी । लागेल श्रीहरि वोल तुम्हां ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
आमुचें जिणें । आहे हें वायां ये ठार्यांचें चि ॥ ४ ॥

॥ ४१३ ॥ असतें उत्तम मुकृत जरि गांठी । तरी कां ऐसी आटी  
पडती देवा ॥ १ ॥ लाजोनियां आजि पळतसां माघारे । ऐकोनी उत्तरें  
करुणेचीं हीं ॥ २ ॥ नये कांहीं मना सेवा माझी भक्ति । तरिच धरिलें  
चिर्ती उदासीन ॥ ३ ॥ निळा म्हणे माझा पुरता आला वीट । देखोनी  
आदट कर्मबळी ॥ ४ ॥

॥ ४१४ ॥ गेलेती आपुल्या त्रिदाते विसरोनी । ऐसें धरिलें मनीं  
निष्ठुरपण ॥ १ ॥ येरवीं ऐकोनि धांवतसां धांवा । तें आजि केशवा  
काय झालें ॥ २ ॥ आटाहास्य तुम्हां मारितां आरोळी । नाईकाचि

टाळी बैसउनी ॥ ३ ॥ निळा म्हणे माझे कर्म आलें आड । न चले चि  
कैवाड तुमचा देवा ॥ ४ ॥

॥ ४१५ ॥ दाटलिया धुई आच्छादी रवी तेजा । त्याचिपरि माझा  
दोष बळी ॥ १ ॥ न चले चि पुढें तुमची ही युक्ति । सुदर्शन हातीं  
असोनियां ॥ २ ॥ काय चाले वळ सागराचें वडवानळीं । करित  
उठी होळी जीवनाची ॥ ३ ॥ निळा ह्मणे तैशा परी जी अनंता ।  
माझीया संचिता न जिकावें ॥ ४ ॥

॥ ४१६ ॥ दोरिचाचि सर्प परि होय मारक । संदेहकारक  
नोळखतां ॥ १ ॥ तैसी परी केली तुह्मां माझ्या कर्म । सांडाविलें नेमें स्वध-  
र्मासी ॥ २ ॥ लटिक्याचि झकवणें दचक बैसला । परि तो प्राणा गेला  
हरुनियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुह्मां कुंठितचि केलें । ऐसें माझे झालें  
कर्म बळी ॥ ४ ॥

॥ ४१७ ॥ लटिक्या भूताची लटिकी भूतवाधा । झाली करवी खेदा  
जाणतिया ॥ १ ॥ तैसें तुह्मां केलें माझिया संचितें । देवपणहि थितें ही  
रचिलें ॥ २ ॥ लटिकीचि जळीं दाऊनियां छाया । झकविलें राया श्वाप-  
दाच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे स्वप्नीं सिंहाचें रूपडें । देखोनियां पडे  
मदोन्मत्त ॥ ४ ॥

॥ ४१८ ॥ लोभियानें धन केलें भूमिगत । दगडही थित घालुनी वरी  
॥ १ ॥ तैसें तुह्मी देवा केलें आपणासी । कळंक यशासी लावियला ॥ २ ॥  
बुडविलें राज्य रायें सुरापानें । नसतां सावधान राज्यकार्या ॥ ३ ॥ निळा  
म्हणे आळसें बुडविला संसार । न गमतां व्यवहार साउकारें ॥ ४ ॥

॥ ४१९ ॥ देवपण तुह्मी गमाविलें देवा । नाईकोनी धांवा येणें काळें  
॥ १ ॥ न करा धांवणें केल्या कंठस्फोट । क्रिया ऐशी नष्ट धरियेली ॥ २ ॥  
प्रेतापासीं हांका देतां तें नाईके । थोटावला ठाके शोक नाना ॥ ३ ॥  
निळा म्हणे नये करूं आतां आस । तुमची हें चित्तास कळों आलें ॥ ४ ॥

॥ ४२० ॥ नेणा कांहीं तुम्ही आपुलिया मुखें । इतरांचीं दुःखें पिडीती  
तें ॥ १ ॥ यातना बहुवस संसार कांचणी । जाचती जाचणी जन्म जरा

॥ २ ॥ व्याधीचे वळसे दरिद्राची पीडा । मृत्यूचा येवढा होतां मार  
॥ ३ ॥ निळा म्हणे सांपडली काळा हातीं । नुगवंती गुंती उगवीतां ॥ ४ ॥

॥ ४२१ ॥ मृत्यूची अवस्था नेणेंचि अमृत । पीडा भाग्यवंत दरिद्राची  
॥ १ ॥ तैसे तुम्ही नेणा आमुचे तळमळे । भोगितां सोहळे आपुले चि ॥ २ ॥  
सिंधु काय जाणे तहानेची बाधा । पयोनिधी क्षुधा कैसी असे ॥ ३ ॥  
निळा ह्मणे रवी न देखे अंधारें । उष्मा सुधाकरें कवणे कार्ळी ॥ ४ ॥

॥ ४२२ ॥ सूर्य प्रकाशाचा नेणेचि महिमा । रात्रीचिया तमा न  
देखोनी ॥ १ ॥ क्षीरसिंधु नेणे तृप्ती कैसी असे । क्षुधेचे वळसे ईतरांसी  
॥ २ ॥ कल्पतरु नेणे औदार्य आपुलें । दैन्यचि देखिलें नाहीं तेणें ॥ ३ ॥  
अमृता नाठवे अमरत्व कैसेंही । मृत्युचि त्या नाहीं ह्मणोनियां ॥ ४ ॥  
कामधेनु नेणे कामनेचा मोस । अपूर्णता तीस नातळतां ॥ ५ ॥ निळा  
ह्मणे तैसे तुम्ही पांडुरंगा । नेणां चि वियोगा व्यापकपणें ॥ ६ ॥

॥ ४२३ ॥ एक देशी आह्मी एकट एकले । आशेचे बांधले जन्मोजन्मीं  
॥ १ ॥ ह्मणउनी इच्छूं तुमचा आश्रय । पाहावेसे पाय वाटताती ॥ २ ॥  
वहु काळवरी वियोगें पीडलों । जराव्याधी केलों कामाविस ॥ ३ ॥  
निळा ह्मणे न या सोडवणें हरि । तरि मज संसारीं हेंचि भवे ॥ ४ ॥

॥ ४२४ ॥ आशावद्ध देखोनियां विटताती लोक । द्यावयासी भीक  
नाहीं म्हणुन ॥ १ ॥ तैसे तुम्ही नव्हे लक्ष्मीचे कांत । सदा भाग्यवंत  
औदार्येसी ॥ २ ॥ आपुल्या संसारें आपणचि दुःखी । करिती काय  
सुखी इतरासी ते ॥ ३ ॥ निळा म्हणे येतों तुम्हां काकुळती । नुपेक्षाल  
श्रीपति म्हणोनियां ॥ ४ ॥

॥ ४२५ ॥ नाहीं तुम्हांपासीं कवणेविसीं उणें । नांदतसां गुणें संपत्तीच्या  
॥ १ ॥ न करावा अव्हेर तुम्ही अनाथाचा । बडिवार तुमचा हाचि असे  
॥ २ ॥ देऊं म्हणाल तरी ब्रम्हांड तुमचें । अंगीं ऐश्वर्याचें सामर्थ्य ही  
॥ ३ ॥ निळा म्हणे भेटी न लावा उशिर । क्षणेंचि अवतार धरुनी  
टाका ॥ ४ ॥

॥ ४२६ ॥ पाचारितां यावें वोळवितां जावें । हें तों न संभवे तुम्हां-  
पासीं ॥ १ ॥ जेथील तेथेंचि प्रगटाल रूपडें । आपुलें सुरवाडें भक्तां-



चिया ॥ २ ॥ जाणें येणें नाहीं तुह्यां कदाकाळीं । असां भूमंडळीं व्यापू-  
नियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसें जाणोनियां मनीं । करितों अनुदिनीं स्तवन  
तुमचें ॥ ४ ॥

॥ ४२७ ॥ कराल सांभाळ तरि ते तुमची कीर्ति । मी तो बाळमति नेणें  
दुजें ॥ १ ॥ वैसलों विश्वासें आळवित नांवा । तुमच्या दयार्णवा निरंतर ॥ २ ॥  
नुपेक्षाल मज हा वाटे भरंवसा । आहे कीर्तिठसा तुमचा जर्गी ॥ ३ ॥  
निळा ह्मणे नेणें दुजी परी आतां । येईल तें चित्ता मुखें करा ॥ ४ ॥

॥ ४२८ ॥ न सांडाल तुह्मी आपल्या विहिता । परि मी करितों चिंता  
मूर्खपणें ॥ १ ॥ रवि केंवि सांडी आपला प्रकाश । अमृता मिठांश जिव-  
वीता ॥ २ ॥ परी मी अधीर न धरितां धीर । करीं करकर रुसोनियां  
॥ ३ ॥ निळा ह्मणे झाले अपराध ते क्षमा । करा पुरुषोत्तमा विनवूं  
काय ॥ ४ ॥

॥ ४२९ ॥ ब्रह्मादिकां न लभे तुमचें दर्शन । तेथें काय दीन अनाथ मी  
॥ १ ॥ रुसोनी इच्छीतों भेटीचें गौरव । भक्तिहीन भाव अपुरता ॥ २ ॥  
काजवे पाचारी जेंवि दिनकरा । निज परंपरा नाठउनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
तैसे अपराध हे माझे । न धरावे श्रीराजें मनावरी ॥ ४ ॥

॥ ४३० ॥ अहो अज्ञानतिमिरनाशा । जगदाधीशा आदिमूर्या ॥ १ ॥  
देवा विठोजी कृपाघना । लेववा अंजना निज नेत्रीं ॥ २ ॥ आपुलिये रूपीं  
सोरसु करा । हातीं धरा मज आतां ॥ ३ ॥ निळा ह्मणे चितन चित्तीं । हेंचि  
दिवस राती राहिलें ॥ ४ ॥

॥ ४३१ ॥ भोगायतन शरीर माझें । व्यर्थचि ओझें वागविलें ॥ १ ॥  
सार्थक होय याचें तैसें । करा जि सौरमें आपुलिया ॥ २ ॥ करूनियां  
कृपादान । सांभाळा दीन अनाथा ॥ ३ ॥ निळा ह्मणे चरणीं ठेवा ।  
स्मरणीं देवा नामाचे ॥ ४ ॥

॥ ४३२ ॥ त्रिभुवनपति अहो देवा । दीनबांधवा विठोजी ॥ १ ॥  
भावा माझ्या द्याजी धार । आपुल्या निरंतर चरणार्पें ॥ २ ॥ तेणें सार्थक  
होईल काळ । सुमंगळ देह माझा ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुफल जीणें । होईल  
स्मरणें नामाचिया ॥ ४ ॥

॥ ४३३ ॥ हेचि चिंता दिवस राती । राहिली चिर्ची न ढळे ते ॥ १ ॥  
कराल माझा अंगीकार । किंवा दूर भोवंडाल ॥ २ ॥ बहुत जन्म घेतां  
कष्टी । झालों हिंपुटी दुःख शोके ॥ ३ ॥ निळा ह्मणे यावरी आतां ।  
राखा अनंता चरणार्पे ॥ ४ ॥

॥ ४३४ ॥ तुमच्या पार्यीं माझे हित । होईल निश्चित हें चि वाटे ॥ १ ॥  
आणखी कोणा शरण जाऊं । आहे उपावू तुम्हां हातीं ॥ २ ॥ सहज कृपा  
अवलोकाल । तरि पाववाल निज ठाया ॥ ३ ॥ निळा ह्मणे संचित माझे ।  
आड श्रीराजे न घालावें ॥ ४ ॥

॥ ४३५ ॥ विजयध्वज उभारला । तुमचा मिरवला तिहीं लोकीं ॥ १ ॥  
करितां दासाचें धांवणें । एकाचि स्मरणें नामाच्या ॥ २ ॥ संतहि बडि-  
वार वर्णिती । हाचि श्रीपति नित्यानी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐकोनि वचनें ।  
धरिला मनें विश्वास ॥ ४ ॥

॥ ४३६ ॥ भवाब्धीचें सखोल पाणी । बुडाले प्राणी बहुसाल ॥ १ ॥  
येथें उतार न दिसे कोणा । थोरा लहाना नागवण ॥ २ ॥ सत्व कर्म स्वर्गा  
जाती । तमें पडती अधःपार्ती ॥ ३ ॥ निळा ह्मणे रजतमात्मक । पावती  
लोक नरदेहा ॥ ४ ॥

॥ ४३७ ॥ शुद्ध सत्व कैचा गांठीं । जेणें संवसाटी तुम्हांसी ॥ १ ॥  
ह्मणोनी देवा वाटे भय । कैसेनि अपाय चुकती हे ॥ २ ॥ यज्ञें स्वर्ग न चुके  
कदा । अध्ययनें संपदा सख लोक ॥ ३ ॥ निळा ह्मणे रजतमें योनी ।  
भोगायतनी चौऱ्यायशीं ॥ ४ ॥

॥ ४३८ ॥ ऐसिये सांपडलों संदी । सर्वदा द्रुंठीं काळाचे ॥ १ ॥ कैसी  
सुटका होईल आतां । न लक्षे चि सत्ता कर्मगती ॥ २ ॥ नैष्कर्म्य ऐसें भासे ।  
परि तें नेतुसे सकामीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे देखोनि भ्यालों । ह्मणोनि आलों  
शरण तुम्हां ॥ ४ ॥

॥ ४३९ ॥ आतां यावरी संदेहपुरीं । नका श्रीहरी लोटूं मज ॥ १ ॥  
लाऊनियां आपुलिये कासे । न्या मज तैसे परपारा ॥ २ ॥ कर्माची तो  
न कळे गती । नेणों पावविती कोण्या ठाया ॥ ३ ॥ निळा म्हणे तुमचे  
हातीं । आहे श्रीपति मोकळिक ॥ ४ ॥

॥ ४४० ॥ आतां पुरवा मर्नीचा हेत । करा हें उदित भेटीसी ॥ १ ॥  
रूप पहावया डोळे । माझे भुकेले बहु काळ ॥ २ ॥ चरण वंदावया भाळ ।  
करी तळमळ अखंड ॥ ३ ॥ निळा म्हणे पुरवा कोड । जाणा चाड अंत-  
रीचीं ॥ ४ ॥

॥ ४४१ ॥ न घालीं मी सांकडें । तुम्हां संसाराचें कोडें ॥ १ ॥ नामें  
गाईन आवडी । पुढें नाचोनी बागडी ॥ २ ॥ ध्याईन मानसीं । रूप तुमचें  
अहर्निशी ॥ ३ ॥ निळा म्हणे यावरि करा । कृपा रुक्मादेवीवरा ॥ ४ ॥

॥ ४४२ ॥ ठेवा पायांपासीं । राहेन मी सावकाशी ॥ १ ॥ करूनियां  
तुमचें ध्यान । मुखीं नामाचें चिंतन ॥ २ ॥ नेदीं कांहीं आड येऊं । आशा  
कल्पनेचा भेऊं ॥ ३ ॥ निळा म्हणे तुमची करूं । सेवा चरण त्दर्यीं धरूं ॥ ४ ॥

॥ ४४३ ॥ दंभ मान नका । देऊं वैकुंठनायका ॥ १ ॥ तुमचीं गाऊं द्या  
निश्चळ । गुण नामें सर्व काळ ॥ २ ॥ शांती क्षमा दया । सा हि नका पंढ-  
रिराया ॥ ३ ॥ निळा ह्मणे निरूपाधी । ठेवा माझी चरणीं बुद्धी ॥ ४ ॥

॥ ४४४ ॥ सर्वकाळ चित्त ठायीं । राहो पार्थी तुमचिये ॥ १ ॥ ऐसें करा  
कृपादान । कर जोडून विनवितों ॥ २ ॥ सर्वकाळ ध्यानीं मनीं । न पडो  
चिंतनीं विसर ॥ ३ ॥ निळा ह्मणे पंढरिराजा । करा हो माझा अंगि-  
कार ॥ ४ ॥

॥ ४४५ ॥ अनुसरलों जिवें भावें । नेणों आपुलें परावें ॥ १ ॥ तुम्हां-  
विण पंढरिनाथा । नाटवे कांहींचि सर्वथा ॥ २ ॥ चित्तें मनें काया वाचा ।  
जिर्वी संकल्प हा तुमचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे दिवस राती । नाहीं विस-  
राची भ्रांती ॥ ४ ॥

॥ ४४६ ॥ उमटलें वरी । होतें तैसें तें अंतरीं ॥ १ ॥ आतां नवजाय  
झांकीलें । बुद्धी वाचे वोसडलें ॥ २ ॥ दीप अंधारीं ठेविला । प्रकाश न  
झांके फांकला ॥ ३ ॥ निळा ह्मणे पांडुरंगें । चेतविलीं माझीं अंगें ॥ ४ ॥

॥ ४४७ ॥ मग हळुचि बोले अमृतवाणी । मागा म्हणोनी निज  
भक्तां ॥ १ ॥ मुक्त होइन सेवाऋणा । द्या हो वरदाना इच्छेच्या ॥ २ ॥  
तुम्हांसी जें जें वाटे गोड । मागा कोड पुरतें ॥ ३ ॥ निळा म्हणे भक्त  
सा म्हणती । आम्हांसि प्रीति तुमची चि ॥ ४ ॥

॥ ४४८ ॥ काय द्याल तुम्हीं देवा । घ्यावी सेवा आयुचीच ॥ १ ॥  
पूर्वीपामुनि करित आलों । कळासलों अभ्यासें ॥ २ ॥ द्याल तें तें  
अवघें मिथ्या । आम्ही सत्या न संडूं ॥ ३ ॥ निळा म्हणे जीवन आम्हां ।  
पुरुषोत्तमा दास्यत्व ॥ ४ ॥

॥ ४४९ ॥ नामें तुमचीं गाऊं मुखें । राहों मुखें चितनीं ॥ १ ॥  
आणखी नेघों द्याल तरी । पढों वैखरी गुण तुमचे ॥ २ ॥ ठाकों उभे  
संतमेळीं । करूं धुमाळी हरिकथा ॥ ३ ॥ निळा म्हणे निख नवी । सेवा  
घ्यावी कृपालुवा ॥ ४ ॥

॥ ४५० ॥ सेल दिली मागा ऐसी । जें जें तुम्हांसी आवडे ॥ १ ॥  
तरी द्या हो आपुलें नाम । अखंडित प्रेम नैसर्गीक ॥ २ ॥ सर्व काळ  
राहो चिर्ची । सगुण मूर्ती तुमची हे ॥ ३ ॥ निळा म्हणे नित्य नवी ।  
कीर्तनीं द्यावी निज आवडी ॥ ४ ॥

॥ ४५१ ॥ अहो निर्विकल्प तरु देवा । फळें पुरवा इच्छिलीं ॥ १ ॥  
तरी द्या हो चतुर्भुज । स्वरूप निज निजाचें ॥ २ ॥ करीन पूजा समाधान ।  
निश्चळ मनें आपुलीया ॥ ३ ॥ निळा म्हणे आवडी ऐसी । पायांपार्शी  
जाणविली ॥ ४ ॥

॥ ४५२ ॥ निरंतर नाम वदनीं । निज रूप ध्यानीं आठवितों ॥ १ ॥  
आणखी देवा कांहीं नेणें । मिरवूं भूषणें भक्तीचीं ॥ २ ॥ योग साधन  
न कळे मंत्र । निगमशास्त्र व्युत्पत्ती ॥ ३ ॥ निळा म्हणे अज्ञान हरि ।  
आहें परी सर्व मी ॥ ४ ॥

॥ ४५३ ॥ सर्व गुणीं गुणमंडिता । सर्व रूपीं रूप शोभिता ॥ सर्वीं सर्व  
तूं अनंता । यश वागविता निज कीर्ति ॥ १ ॥ ऐसी असोनियां शक्ति ।  
दवडा ना कां माझी आर्ती ॥ चरण पहावया चिर्ची । वर्ते चिंता अनि-  
वार ॥ २ ॥ काय नाहीं तुमच्या हातीं । सकळ ब्रह्मांडांच्या व्यक्ती ॥  
घडा मोडा निमिषाप्रती । धरा आवडती रूपें तैसीं ॥ ३ ॥ मासा कांसव  
डुकर होणें । नृसिंह वामन रूप ठेंगणें ॥ ब्रह्मचर्य आणि फरश धरणें ।  
वंश निपातनें क्षत्रियाचा ॥ ४ ॥ परमात्मा आणि राज्य करी । एक-  
पत्निव्रत शिळा तारी ॥ सखवचनीं एक बाण धरी । रावणारि मदन-

मूर्ती ॥ ५ ॥ नंदानंदन गुणातीत । लीलाविग्रही ऐश्वर्यनाथ ॥ कामिन  
भोगुनी कामातीत । उच्चिष्टे स्वीकारित गौळियांची ॥ ६ ॥ बौध्य कल  
किया हयग्रीवा । नामें रूपें नटलेति देवा ॥ निळा म्हणे माझिया भावा  
रूप भेटवा चतुर्भुज ॥ ७ ॥

॥ ४५४ ॥ सर्वकाळ खंती वाटे । कै तो भेटे मज आतां ॥ १ ॥ न लो  
पळ युगा ऐसें । रात्रि दिवसें सम झाली ॥ २ ॥ करुणामुखें भाकीं किवो  
येवो येवो ह्मणउनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जाणवा मात । तुम्ही संत  
एकांती ॥ ४ ॥

॥ ४५५ ॥ भक्तप्रिये येवो आई । विठावाई कृपाळे ॥ १ ॥ न साहे  
वियोग प्राण फुटे । उदास वाटे तुजविण ॥ २ ॥ कोणा जीवन भोजन  
मागों । कोणा सांगों जड भारी ॥ ३ ॥ निळा ह्मणे धांवोनि यावें । मज  
हें द्यावें जीवदान ॥ ४ ॥

॥ ४५६ ॥ मोकलितां धाय । नाईकसी कैसी माय ॥ १ ॥ सांडियलें  
दूर देशीं । नथे करुणा कांहीं ऐशी ॥ २ ॥ वेष्टिलें श्वापदीं । अहंकार मोह-  
मदीं ॥ ३ ॥ निळा म्हणे यावरि आई । धांव घाली वो विठाई ॥ ४ ॥

॥ ४५७ ॥ आतां येउनी सांभालीं । केला माझा लळा पालीं ॥ १ ॥  
होसील तूं कृपावंत । तरि कां ऐसें विपरित ॥ २ ॥ वाळकासी मोहें ।  
नीति पाळावीसी आहे ॥ ३ ॥ निळा म्हणे आतां । नाहीं धीर माझ्या  
चित्ता ॥ ४ ॥

॥ ४५८ ॥ प्रेमभाते तुम्हां हातीं । आम्ही नेणती भुकेलों ॥ १ ॥ झड-  
करी आतां भोजन घाला । उसिर झाला मग काय ॥ २ ॥ क्षुधा पिडलों  
जातील प्राण । मग धांवोन काय फळ ॥ ३ ॥ निळा म्हणे कृपावंते ।  
येवो माते विठ्ठले ॥ ४ ॥

॥ ४५९ ॥ वियोगाच्या दुःखें । आळवितों करुणा मुखें ॥ १ ॥ कृपा-  
वंते माझे आई । धांव घालीं वो विठाई ॥ २ ॥ देउनियां भेटी । आतां  
अवलोकावें दिठी ॥ ३ ॥ निळा म्हणे प्रेमपानहा । पार्जी लाऊनियां  
स्तना ॥ ४ ॥

॥ ४६० ॥ पालुनीयां लळे । बहुते वाढविलीं बाळें ॥ १ ॥ मजचि  
कां वो मोकलिलें । विउनी उदास चि टाकिलें ॥ २ ॥ नाहीं दिलें स्तन-

पान । नेणें खाऊं जेऊं अन्न ॥ ३ ॥ निळा ह्मणे दुजें कोण । करील सांगा  
प्रतिपाळण ॥ ४ ॥

॥ ४६१ ॥ धांवोनियां येसी । प्रेम पान्हा तूं पाजिसी ॥ १ ॥ तारेच  
वांचतील प्राण । नाही तरी आलें मरण ॥ २ ॥ मायेविण बाळा । वरी  
कोणाचा कळवळा ॥ ३ ॥ निळा ह्मणे निज निगुती । पाळण पोषण  
तुझ्या हातीं ॥ ४ ॥

॥ ४६२ ॥ नेणसी अव्हेरु । तरि कां केला वो उमीरु ॥ १ ॥ माझे  
विकळ झाले प्राण । वियोग न साहे दारुण ॥ २ ॥ किती करूं शोक ।  
तान लागलीसे भूक ॥ ३ ॥ निळा ह्मणे वेगें । धांव घालीं पांडुरंगें ॥ ४ ॥

॥ ४६३ ॥ नको पाहों अंत । उडी घालीं वो त्वरित ॥ १ ॥ माझे  
वांचतील प्राण । क्षुधे तृषे वोळवण ॥ २ ॥ बाळा जाणसी उचित ।  
माउली तूं कृपावंत ॥ ३ ॥ निळा ह्मणे गंगे । माये माझे पांडुरंगे ॥ ४ ॥

॥ ४६४ ॥ कोठें विगुंतली । नेणों कोणें गोंवियली ॥ १ ॥ माझी  
न करीं आठवण । गेली बाळका विसरोन ॥ २ ॥ न लावावा उसीर । नेणों  
कां झाली निष्टुर ॥ ३ ॥ निळा म्हणे काय माझें । फार मानियलें  
ओझें ॥ ४ ॥

॥ ४६५ ॥ अवगुणी देखीलें । म्हणोनियां उपेक्षीलें ॥ १ ॥ माझें वोढ-  
वलें कर्म । करी आळी नेणें धर्म ॥ २ ॥ तेणेंचि नेणों मंतापली । क्षोभें  
करुणा हारविली ॥ ३ ॥ निळा म्हणे नये । मोहें पाळावया माय ॥ ४ ॥

॥ ४६६ ॥ सांडियलें बाळा । कैसी निष्टुर हे वेल्हाळा ॥ १ ॥ ऐसीं  
बोलतील सकळें । नारी नरें हांसती वाळें ॥ २ ॥ माय नव्हे म्हणती  
लांव । ऐसे उपहासिती सर्व ॥ ३ ॥ निळा म्हणे सर्व जनीं । ऐसी होईल  
टेहणी ॥ ४ ॥

॥ ४६७ ॥ राग आला तरी । माय बाळा ते नाव्हेरी ॥ १ ॥ राखे  
त्याची भूक तान । न मारी कापूनियां मान ॥ २ ॥ शांतउनी स्तनीं ।  
लावी तया न्याहाळुनी ॥ ३ ॥ निळा म्हणे धरी । अंकीं तया माया  
करी ॥ ४ ॥

॥ ४६८ ॥ जरी अवगुणी आन्यायी । बाळा नुपेक्षी कीं आई ॥ १ ॥  
झाल्या अपराधाच्या कोटी । घालुनियां साहे पोटी ॥ २ ॥ कुरवाळुनी  
मोहें । तया पाजी प्रेमपेहे ॥ ३ ॥ निळा म्हणे अंकी । घेउनी पहुडे त्या  
परियंकी ॥ ४ ॥

॥ ४६९ ॥ न विसंवेचि माउली बाळा । अद्भुत स्नेहाचा कळवळा ॥ १ ॥  
तुम्ही तो जाणतसां नित्य । तरि कां ऐसें विपरित ॥ २ ॥ आजि निष्ठुर  
मानसें । आम्हां पीडियलें उपवासें ॥ ३ ॥ निळा म्हणे शोकें सिण ।  
झाला जाऊं पाहे प्राण ॥ ४ ॥

॥ ४७० ॥ वरें जाणवलें मग । करी येऊनियां लगवग ॥ १ ॥ अव-  
लोकुनी कृपादृष्टी । धरी कवळुनियां पोटी ॥ २ ॥ वोरसली मोहें । लावी  
स्तनीं पाजी पेहे ॥ ३ ॥ निळा म्हणे दुरी । न वजे बैसोनियां घरीं ॥ ४ ॥

॥ ४७१ ॥ जाणे पाळूं लळा । आदि अवसान सोहळा ॥ १ ॥ आपु-  
लिया बाळकातें । मोहें प्रतिपाळी सातें ॥ २ ॥ खाऊं जेऊं घाली । ऐसी  
कृपालु माउली ॥ ३ ॥ निळा म्हणे दुरी । न वचे सांडुनियां क्षणभरी ॥ ४ ॥

॥ ४७२ ॥ कृपावंत माये । तान्हयाचे झटे साहे ॥ १ ॥ नेदी चि हे  
रागा हातीं । करी बुझाउनी प्रीती ॥ २ ॥ पुरउनियां आळी । कृपादृष्टी  
सा न्याहाळी ॥ ३ ॥ निळा म्हणे झणें । दिसेल हें केविलवाणें ॥ ४ ॥

॥ ४७३ ॥ खेळवी चालवी । हातीं धरुनियां नाचवी ॥ १ ॥ ऐसी  
कृपेची ओतली । माझी विठार्ई माउली ॥ २ ॥ जाणे भुक तहान । वारा  
लागों नेदी ऊन ॥ ३ ॥ निळा म्हणे लाड । पुरवी करुनियां कोड ॥ ४ ॥

॥ ४७४ ॥ बहुतें आळिकरें । इनें वाढविलीं लेकुरें ॥ १ ॥ आहे  
आधिलाचि अभ्यास । नव्हे कोणा ही उदास ॥ २ ॥ अपत्य पाळवी ।  
तया खाववी जेववी ॥ ३ ॥ निळा म्हणे घरीं । तया न विसंवे दारीं ॥ ४ ॥

॥ ४७५ ॥ देउनी भातुकें । पुढें नाचवी कौतुकें ॥ १ ॥ हांसोनियां  
नवल करी । कृपादृष्टी तयावरी ॥ २ ॥ बोवडें बोलणें । त्याचें म्हणे  
कोडिसवाणें ॥ ३ ॥ निळा म्हणे प्रीती करी । खेळविसा उरावरी ॥ ४ ॥

॥ ४७६ ॥ गाउनियां आल्हर मुखें । निर्जी निजवी त्या मुखें ॥ १ ॥

आवडि ते नीच नवी । वखें अळंकार लेववी ॥ २ ॥ माझे दिठावेल झणे ।  
उतरीं वरुनी निंबलोणे ॥ ३ ॥ निळां ह्मणे आई । परम कृपालु  
विटाई ॥ ४ ॥

॥ ४७७ ॥ देश काळ वर्तमान । तथा नाढळे चि भिन्न ॥ १ ॥ जया  
कृपावंत माय । विटाई कवळुनी राहे ॥ २ ॥ आपुले पारिखे । नेणती  
ते इच्या मुखें ॥ ३ ॥ निळा म्हणे केली । ओळखी ठायींची ते भली ॥ ४ ॥

॥ ४७८ ॥ निरंतर तुमच्या नामाचें स्मरण । आठवीन गुण वेळो-  
वेळां ॥ १ ॥ रूप दृष्टी पाय ध्याईन मानसीं । हाचि अहर्निशीं निज-  
ध्यास ॥ २ ॥ आवडी वैसली अविट अंतरीं । नव्हे क्षणभरी विसरु  
ते ॥ ३ ॥ निळा म्हणे चित्ता चिंतनाचा लाहो । रुक्मादेवीनाहो साह्य  
झाला ॥ ४ ॥

॥ ४७९ ॥ करीन कैवाड हाचि अनुदिनी । तुमच्या चिंतनीं पांडु-  
रंगा ॥ १ ॥ नेदी जाऊं वांया घटिका एकी पळ । करूं सर्वकाळ हेचि  
चर्चा ॥ २ ॥ संतसमागमें गाऊं निस नामें । आपुलिया प्रेमें आव-  
डिच्या ॥ ३ ॥ आठवूं सुंदरु रूप मनोहर । कटावरी कर ठेविले ते ॥ ४ ॥  
निळा म्हणे माझी मनींची आवडी । दाविली उघडी करूनियां ॥ ५ ॥

॥ ४८० ॥ सत्य आणि मिथ्या जाणा अंतरींचें । तुह्मी सकळांचे  
सर्व जाणा ॥ १ ॥ म्हणउनियां करा अनाथाचा धांवा । उठाउठी देवा  
पाचारितां ॥ २ ॥ न चले झांकिलें तुह्मांपुढें कांहीं । असा अंतर्वाही  
व्यापुनियां ॥ ३ ॥ जिवीं एक दावी बोलोनि आणीक । तरि मज सक-  
ळिक दुषिती संत ॥ ४ ॥ निळा ह्मणे माझे सबाह्य अंतर । तुह्मी निरंतर  
जाणतसां ॥ ५ ॥

॥ ४८१ ॥ सर्वज्ञ सर्वदा तुह्मी सर्वसाक्षी । ह्मणउनि कें पक्षीं हरिभ-  
क्तांचे ॥ १ ॥ खरें खोटें कळे तुम्हां वारावरी । संकल्प अंतरीं उठितां  
चि ॥ २ ॥ जया तैसें फळ नेमुनी ठेवितां । जोडुनियां देतां काळा हातीं  
॥ ३ ॥ कर्मा ऐसें फळ भोगविता सकळ । करूनियां काळ पुढें सत्ता ॥ ४ ॥  
निळा म्हणे जैसें माझे आचरण । तैसें करा दान कृपानिधी ॥ ५ ॥

॥ ४८२ ॥ आम्ही नेणां भाव कैसा भक्तिरस । म्हणवूं तुमचे दास  
एक्या गुणें ॥ १ ॥ मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । उभे महाद्वारीं



ठाकोनियां ॥ २ ॥ नेणों ज्ञान ध्यान मंत्र योगकळा । आसन मुद्रा डोळा  
लक्ष कैसें ॥ ३ ॥ तत्व संख्या नेणों नित्यानित्य ज्ञान । आठऊं चरण  
सकुमार ते ॥ ४ ॥ निळा म्हणे अगा रुक्मादेविवरा । आतां उचित करा  
आपुलें तें ॥ ५ ॥

॥ ४८३ ॥ आह्मी तों आपुलें निवेदिलें पार्यीं । अंतरींचें नाही वंचि-  
यलें ॥ १ ॥ तुह्मी सर्व जाणा जाणतां अंतर । काय परिहार वाड-  
गाची ॥ २ ॥ सोडविलीं ऐशीं बहुतें अनार्थें । अनुसरतां नामातें तुम-  
चीया ॥ ३ ॥ निळा ह्मणे मी ही ज्ञालों शरणांगत । ऐकोनियां मात मागि-  
लाची ॥ ४ ॥

॥ ४८४ ॥ याचिलार्गी तुमचा करितसें धांवा । रात्रंदिवस देवा  
आळउनी ॥ १ ॥ नेणें जप तप स्नान संध्या विधी । जड माझी बुद्धी  
प्रज्ञाहीन ॥ २ ॥ नाही आश्रमाचें घडलें विहीत । न कळे उचित नित्या-  
दिक ॥ ३ ॥ निळा ह्मणे माझा कैसा परिपाक । वैकुंठनायक तुह्मी  
जाणा ॥ ४ ॥

॥ ४८५ ॥ सांगावें उगउनी न कळे तयासी । तुह्मी तो मानसीं साक्ष  
माझे ॥ १ ॥ विश्वाचे व्यापक चाळक चित्ताचे । साक्षी अंतरींचे जेथें  
तेथें ॥ २ ॥ ब्रह्मादिक देव तेहि आज्ञाधार । तुमचे किंकर काळ काम ॥ ३ ॥  
निळा ह्मणे माझा करा अंगिकार । हेंचि निरंतर विनवितसें ॥ ४ ॥

॥ ४८६ ॥ नका पाहूं माझे क्रिया आचरित । भक्त भागवत नव्हे ज्ञानी ॥ १ ॥  
आठवितों नाम नेणें दुर्जा परी । मी माझे श्रीहरि नाहीं गेलें ॥ २ ॥ गुंतलों-  
से पार्शीं मोह ममता आशा । अहो जगदाधीशा पांडुरंगा ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
करा यावरी कैवार । आहां करुणाकर ह्मणोनियां ॥ ४ ॥

॥ ४८७ ॥ सोडविली ऐसीं बहुतें आयकें । भूतळीं पातकें तरलीं  
नामें ॥ १ ॥ बोलिले संत पुराणीं व्याख्यानें । तारिलीं चितनें महा-  
पापी ॥ २ ॥ अजामेळ गणिक पौंड्रिक जरा व्याध । नाही अपराध विचा-  
रिले ॥ ३ ॥ निळा ह्मणे तोचि धरिला विश्वास । घालुनियां कास नाम  
गातों ॥ ४ ॥

॥ ४८८ ॥ आणिक तों युक्ति नाही माझ्या हातीं । आहें मूढमति  
म्हणुनियां ॥ १ ॥ वारंवार तुह्मां करितों सूचना । नामें दयाघना उच्चा-

रुनी ॥ २ ॥ पतितपावन ऐसी ब्रिदावळी । रुळते पायांतळीं प्रति-  
ज्ञेची ॥ ३ ॥ निळा ह्मणे तिचा प्रताप दाखवा । माझा हा निरसावा अहं-  
भाव ॥ ४ ॥

॥ ४८९ ॥ गाईन कीर्तनीं गुण नाम पवाडे । तुमचे तुझांपुढें आव-  
डीनें ॥ १ ॥ भावा ऐसे माझ्या व्हाजी पांडुरंगा । मग मी आलें भागा  
करीन तें ॥ २ ॥ नाचेन मन्मुख चरणावरी दृष्टी । धरुनी प्रेम पोटीं आळ-  
वीन ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुझी चरितें अपार । केळीं ते प्रकार आठवीन ॥ ४ ॥

॥ ४९० ॥ आम्ही न मागों ऐसा कधीं । कृपानिधी वर द्याळ ॥ १ ॥  
आपुल्या पायीं वसवा चित्त । माझें अखंडित दृजें न मगों ॥ २ ॥ युगें  
जातां कल्प कोडी । न करूं जोडी आणिक ॥ ३ ॥ निळा म्हणे राहो  
ध्यानीं । तुमचें मनीं रूपडें ॥ ४ ॥

॥ ४९१ ॥ दृष्टी देखावासाचि वाटे । हृदय फुटे त्यालागीं ॥ १ ॥  
उभा कटावरी कर । भूर्ती सकुमार गोमटी ॥ २ ॥ भेटीलागीं मन  
व्याकुळ । न लोटेपळ युग वाटे ॥ ३ ॥ निळा म्हणे न तुटे आधी । कृपा-  
निधी न भेटतां ॥ ४ ॥

॥ ४९२ ॥ येउनी केव्हां भेटी द्याळ । समोखाल मज आतां ॥ १ ॥  
वाट पाहें दिवसराती । न लगे चित्तीं अन्न गोड ॥ २ ॥ धन मान गोत-  
वित्त । न रुचे मात मज त्याची ॥ ३ ॥ निळा म्हणे जीवदान । द्या मज  
भेटोन आतां ॥ ४ ॥

॥ ४९३ ॥ माझे वोल नव्हती फोल । जाणे विठ्ठल अंतरींचे ॥ १ ॥  
पुरवील तोचि मनिचा हेत । येईल धांवत करुणाब्धी ॥ २ ॥ वागवितो  
दया पोटीं । आम्हांसाठीं कृपालु ॥ ३ ॥ निळा म्हणे भरंवसेनि । नामें  
वदनीं आळवितां ॥ ४ ॥

॥ ४९४ ॥ नाहीं लौकिकासीं काज । माझें गुज तो जाणे ॥ १ ॥  
अंतर्बाह्य ठावें तया । येईल बाह्या पसरुनी ॥ २ ॥ हाचि निश्चय माझा  
मनीं । विश्वास वचनीं संतांच्या ॥ ३ ॥ निळा म्हणे निर्भय चित्तें । भेटी  
सातें पाचारी ॥ ४ ॥

॥ ४९५ ॥ नाही उपेक्षिलें कोणा । थोरा लहाना निवडुनी ॥ १ ॥  
ऐसी संत देती ग्वाही । पुराणेंही गर्जती ॥ २ ॥ आम्ही आतां न फिरों  
मागें । करूं वेगें वेगुची ॥ ३ ॥ निळा म्हणे पळे पळ । साधूं काळ  
भेटीचा ॥ ४ ॥

॥ ४९६ ॥ आम्ही दासीं कीजे दास्य । सहसा उपहास न करावे ॥ १ ॥  
नेणों कां हे पडिले दृष्टी । आली गोष्टी वाचे ते ॥ २ ॥ निरोपाध तुमचें  
लेणें । निर्विकार गुणें संपन्न ॥ ३ ॥ निळा म्हणे गुणातीता । रूपमंडिता  
विठोवा ॥ ४ ॥

॥ ४९७ ॥ मागण्याची न करूं गोष्टी । तुम्हां पोटीं भय वाटे ॥ १ ॥  
नामचि तुमचें पुरे देवा । न करूं हेवा आणिक ॥ २ ॥ माझें आहे स्वाधीन  
मन । न इच्छी मान धन कांहीं ॥ ३ ॥ निळा म्हणे सत्य साचा । हाचि  
संकल्पाचा निर्धार ॥ ३ ॥

॥ ४९८ ॥ तुम्ही जाणा अंतरींचें । लटिकें साचें श्रीहरी ॥ १ ॥ आतां  
माझी कांहीं नका । मनीं शंका वागवूं ॥ २ ॥ नाही पदरा घालित पिळा ।  
द्या जि गोपाळा म्हणउनी ॥ ३ ॥ निळा म्हणे वदनीं राहो । नाम अहो  
विठ्ठला ॥ ४ ॥

॥ ४९९ ॥ मागें उदंड जोडी केली । कोठें आली सांगातें ॥ १ ॥ आतां  
पुरे नाम वाचे । मार्थकाचें कारण ॥ २ ॥ कोठें जाऊं खाऊं फेरे । मतां-  
तरे अनेक ॥ ३ ॥ निळा म्हणे नारायणा । भाव जाणा अंतरींचा ॥ ४ ॥

॥ ५०० ॥ माझी बुद्धी झाली वेडी । दिधली बुडी हरिनाम ॥ १ ॥  
नुमजे येथें विगुंतली । न करीं बोली आणिक ॥ २ ॥ सांडियेले वादावाद ।  
छंद बंद आणीक ॥ ३ ॥ निळा म्हणे तुमच्या पार्यां । जडली ठार्यां न दळे चि ॥ ४ ॥

॥ ५०१ ॥ आवडोनि रूप मनीं । धरिलें वदनीं हरिनाम ॥ १ ॥ नलगे  
आणिक कांहीं चिंता । गोड चि आतां यावरी ॥ २ ॥ काय करूं ते  
आसनमुद्रा । कृपासमुद्रा तुजविण ॥ ३ ॥ निळा म्हणे दिधलें संतीं ।  
नाम एकांतीं तें चि गोड ॥ ४ ॥

॥ ५०२ ॥ कराल तरी कृपा देवा । हात ठेवा भस्तकीं ॥ १ ॥ मग मी

राहीन निश्चितें । तुमच्या दानें वरदाच्या ॥ २ ॥ धरुनियां राहेन कंठीं ।  
नामें पोटीं उच्चार ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसा हेत । उत्कंठित मानसीं ॥ ४ ॥

॥ ५०३ ॥ गोड नाम तुमचें देवा । गोड सेवा तुमची ते ॥ १ ॥ गोड  
तुमची कीर्तीं वाणीं । गोड श्रवणीं ऐकतां ॥ २ ॥ गोड तुमचें रूप दृष्टी ।  
गोड पोटीं प्रेम तें ॥ ३ ॥ गोड निळा तुमचे पायीं । गोड डोयीं ठेविता ॥ ४ ॥

॥ ५०४ ॥ गोडा गोड तुमचें नाम । गोड जन्म स्मरणें सा ॥ १ ॥  
गोड वाचा पढतां गीत । गोड चित्त चित्तनें ॥ २ ॥ गोड ध्यानें तुमच्या  
मन । गोड स्तवनें गुण वाणीं ॥ ३ ॥ गोड निळा कीर्तन संगीं । गोड रंगीं  
नाचता ॥ ४ ॥

॥ ५०५ ॥ गोड तुमची ब्रीदावळी । गोड गातां नित्य काळीं ॥ गोड  
भक्तभाषें बळी । तूं वनमाळी सापाशीं ॥ १ ॥ गोड तुमचीं नामें गाती ।  
गोड कीर्तनीं उभे ठाकती ॥ गोडा गोड तूं श्रीपती । साची भुक्ति मुक्ति  
तुंचि तूं ॥ २ ॥ गोड साचें स्वानुभव । तुमच्या पायीं ठेविला जीव ॥ गोड  
भक्ति दृढ भाव । तुमचे चरणीं लिंगटले ॥ ३ ॥ गोड साचें याती कुळ ।  
गोड सत्कर्म तें सोज्वळ ॥ गोड साचें बुद्धीवळ । तुज धरिलें निश्चयें ॥ ४ ॥  
निळा म्हणे साची मती । गोड कीर्तनीं नवी स्फुर्ती ॥ गोड तुमची सगुण  
मूर्ती । हृदयीं साचे स्थिरावळी ॥ ५ ॥

॥ ५०६ ॥ माझिया मनें धरिला विश्वास । तुमच्या नामीं घातली कास ॥  
नाहीं उपेक्षा आणि आळस । तुमच्या ठायीं शरणांगता ॥ १ ॥ बहुतां  
सांभाळिलें देवा । केला बहुतांचा कुढावा ॥ बहुतां दानें वाढल्या सेवा ।  
बहुतां स्थापिलें निजपदीं ॥ २ ॥ बहुतीं गाईलें तुम्हां गीतीं । बहुतीं  
स्तविलें तुम्हां स्तुति ॥ बहुतां ध्यानीं तुमची मूर्ती । आळंगिली हृदयांत  
॥ ३ ॥ बहुतीं तुम्हां आराधीलें । बहुतीं पूजनीं तुम्हां पूजिलें ॥ बहुतीं  
यज्ञावदानीं यजिलें । बहुतीं पाहिलें ज्ञानदृष्टी ॥ ४ ॥ बहुतीं वेद स्तवन-  
मिसें । तुमचे कवळीले मानसें ॥ बहुतीं योगादि सायामें । लाविलें पिसें  
आपणीयां ॥ ५ ॥ तुम्ही पुरलेती त्याचिया भावा । सर्वज्ञपणें जि व्यापका  
देवा ॥ घेउनी सेवा आपुलिया गांवा । नेलें केशवा निज वस्ती ॥ ६ ॥  
ऐसी ऐकोनियां संतवाणी । मिठी विश्वासें घातली चरणीं ॥ निळा म्हणे  
माझी आरुषवाणी । लावावी गुणीं आपुलिये ॥ ७ ॥

॥ ५०७ ॥ माझी पूजा हेचि अर्चन । तुमचें नाम संकीर्तन ॥ नेणें करूं वेदाध्ययन । नेणें आसन योगाचें ॥ १ ॥ म्हणोनि येतों काकुळती । अत्यंत मूढ आहे माझी मती ॥ नेणें करूं तुमची स्तुती । अहो जगत्पती पुराणपुरूषा ॥ २ ॥ कैसें होइल तें मी नेणें । भूत भविष्य वर्तमानें ॥ अल्प-बुद्धी माझें जिणें । मूढपणें वर्तणुक ॥ ३ ॥ यालागीं तुमचें धरिलें नाम । तुमचे स्तवनीं ठेविलें प्रेम ॥ न कळे आणिक न चले नेम । साधन दुर्गम मज वाटे ॥ ४ ॥ नेणें तिर्था पलाटण । नेणें मंत्राचें पुरश्चरण ॥ नेणें योगयाग सांख्यज्ञान । नेणें करूं ध्यान तुमची पूजा ॥ ५ ॥ नेणें कैसी माझी करुणा । येईल तुम्हां नारायणा ॥ नेणें वर्णू तुमच्या गुणा । नेणें धारणा व्रत निष्ठा ॥ ६ ॥ नाही वाचा संस्कार । नाही वोकिलें जी अक्षर ॥ नेणें करूं यज्ञाचार । स्वधर्म तोहि विधीयुक्त ॥ ७ ॥ निळा ह्मणे सर्वापरी । आहें मूर्ख मी श्रीहरि ॥ ताराल ऐसिया नवल तरी । तुमची थोरी प्रगटेल ॥ ८ ॥

॥ ५०८ ॥ बहुतां देउनि अभयदानें । गौरविलें आपल्या मानें ॥ घालुनी शांतीचीं आसनें । ब्रह्मसाम्राज्यां वैसविलें ॥ १ ॥ ध्यान तन्मयाचीं छत्रें । माथां झळकती विचित्रें ॥ अगाध कीर्तीचीं दिव्य वस्त्रें । प्रल्हादादिकां समर्पिलीं ॥ २ ॥ नारदा निर्लोभ वागेश्वरी । नाम स्मरणाची वैखरी ॥ देउनी दिव्य आळंकारी । देवां दैत्यांमाजि मिरविला ॥ ३ ॥ व्यासा वाल्मीका अगाध मती । देउनी वंद्य केले त्रिजगतीं ॥ जनक पृथु हे भूपती । आपुले पंगती वैसविले ॥ ४ ॥ अर्जुनादिकांसी आपुलें । ऐश्वर्य देउनी थोराविलें ॥ सांख्य मिद्धांत उपदेशिले । रणीं वागविले रथवारु ॥ ५ ॥ उद्धवा मैत्रेया कृपा वोगरिली । निजात्मज्ञानें तृप्ति केली ॥ भक्त कृपालु माउली । गौरविली निज वाळकें ॥ ६ ॥ निळा नेणते निपटणें । कांहींचि खाऊं जेऊं नेणें ॥ वाढविलें ते स्तनपानें । नामचितने आपु-लिया ॥ ७ ॥

॥ ५०९ ॥ निवृत्तीनाथासि ठेविलें उन्मनीं । सोपानदेवा नामसंकी-र्तनीं ॥ मुक्तावाई निजमुक्तिस्थानीं । निजानंदीं गौरविलें ॥ १ ॥ ज्ञानदेवा दिधली समाधी । नामदेवा स्थापिलें निज पर्दीं ॥ परसा भागवताची वाग-नदी । सुस्नात केली कीर्तनें ॥ २ ॥ वळरा आणि विसोबा खेंचर ।

कानुपात्रा मिराबाई परम सुंदर ॥ अंतोबा नरहरि सोनार । चरणीं धार  
दिधला त्यां ॥ ३ ॥ गोरा सांवता कूर्मदास । सगुण स्वरूप भेटले त्यांस ॥  
नरसी मेहता पिपा भानुदास । केला वास त्यांच्या हृदयीं ॥ ४ ॥ ऐका  
जनार्दन स्वरूप स्थिती । जनजसवंताची परम प्रीति ॥ कविराचीं पुष्पें  
करुनी अंती । निजधामाप्रती पाठविलें ॥ ५ ॥ तुकयासीं विमानीं वाहिलें ।  
संतोबासीं वैराग्यें न्हाणिलें ॥ निजस्थान पाळवीं निजविलें । निज भुवनीं  
आपुलिये ॥ ६ ॥ निळा म्हणे आपुलीं बाळें । कडिये घेउनी पुरवी लळे ॥  
स्नेहाळु माउली कळवळे । प्रेम देउनी वादवी ॥ ७ ॥

॥ ५१० ॥ प्रेम देउनी सरतें केलें । आपुल्या नामें गौरविलें ॥ माझिये  
वाचे शृंगारिलें । गुणरत्नीं अमोघीं ॥ १ ॥ सर्व गुणीं गुणभरिता । सर्व  
रूपीं रूपमंडिता ॥ सर्व कळा तूं कुशळता । साजती अनंता ब्रीदें चरणीं ॥ २ ॥  
सर्व गोमटा धरी त्या नामें । सर्व गोमटा करी त्या कर्में ॥ सर्व गोमटा  
जाणत्या वर्में । सर्वां सर्व गोमटा तूं ॥ ३ ॥ मुख सुंदर अंगकांती । रूप सुंदर  
मदनमूर्ती ॥ यश सुंदर तुमची कीर्ति । अहो जगत्पती जगदात्मिया ॥ ४ ॥  
निळा तुमचा शरणांगत । तुमचे नामीं ठेविलें चित्त ॥ तुमच्या ब्रीदावळी  
पढत । करावा सनाथ म्हणउनी ॥ ५ ॥

॥ ५११ ॥ गाइलेचि गातां गीतीं । पवाडे तुमचे जि श्रीपतीं ॥ सहसा  
धणी न पुरे चिर्ती । सारितां रातिदिवस युगें ॥ १ ॥ अनंता युगीं अनंत  
खेळ । अनंत नामां रूपांचे मेळ ॥ अनंत संपादिले जे निर्मळ । पढतां  
वाचे उल्लासु ॥ २ ॥ क्षीराब्धिशयन वैकुंठवास । अमरावती सखलोक  
कैलास ॥ अष्टाहि दिक्पाळांचे वेप । भरले सावकाश निजात्मरूपें ॥ ३ ॥  
मच्छ कच्छ वराह रूपें । नृसिंह वामन परशुराम प्रतापें ॥ राम कृष्ण  
बौध्यादि अमूपें । मिरविलीं स्वरूपें क्षुल्लकादी ॥ ४ ॥ नाना स्वर्गें सृष्टी  
रचना । नाना ऋषी रूपें वसउनी स्थाना ॥ नाना संतरूपा नारायणा ।  
निळा विज्ञापना करी तुमची ॥ ५ ॥

॥ ५१२ ॥ अगा ये षड्गुण भाग्यवंता । समग्र लक्ष्मीचिया कांता ॥  
समग्र यशातें तूं धरिता । समग्र ऐश्वर्यता तुज अंगीं ॥ १ ॥ समग्र औदार्य  
लक्षणीं । समग्र वैराग्याची खाणी ॥ समग्र ज्ञानशिरोमणी । समग्र षड्गुणीं  
संपन्ना ॥ २ ॥ यशें थोराविला मारुती । विभीषण केला लंकापती ॥

औदार्य देउनी कर्णाहार्ती । कीर्ति दिगातीं फांकविली ॥ ३ ॥ ज्ञानें उफ-  
देशिला चतुरानन । ऐश्वर्ये वाढविला अर्जुन ॥ वैराग्यशुकार्ते बोधून । ब्रह्म-  
सनातन पावविला ॥ ४ ॥ निळा ह्मणे ईर्ही अगाध लक्षणी । वंघ सुरा-  
सुरां तूं त्रिभुवनीं ॥ माझी अळंकारुनियां वाणी । प्रवर्तवावी स्तवनीं  
आपुलिया ॥ ५ ॥

॥ ५१३ ॥ आतां माझिया भक्तिभावा । पालटा देवा नेंदावा ॥ १ ॥  
मग मी नाचेन कीर्तनमेळीं । नामावळी आळवित ॥ २ ॥ ओंवाळुनी  
सांडीन काया । वरुनि पायां जिव प्राण ॥ ३ ॥ निळा ह्मणे वाढता प्रेमा ।  
पुरुषोत्तमा करावा ॥ ४ ॥

॥ ५१४ ॥ विश्वास माझा जतन करा । विश्वंभरा पायांपें ॥ १ ॥ मग  
मी तुम्हां न वचें दुरी । ठेवीन वरी जीवभाव ॥ २ ॥ आळवीन उत्तम  
नामें । तुमचीच प्रेमें सन्मुख ॥ ३ ॥ निळा म्हणे कूर्मदृष्टी । करा वृष्टी  
अमृतें ॥ ४ ॥

॥ ५१५ ॥ बहुतां दिवसां भेटी आलों । सांभाळिलें पाहिजे ॥ १ ॥  
आलिंगनें निवती प्राण । सुफळ जिणें मग माझें ॥ २ ॥ हेत मनींचा होईल  
पूर्ण । दृष्टीं चरण देखतां ॥ ३ ॥ निळा म्हणे हरेल सीण । बोळवण  
जन्माची ॥ ४ ॥

॥ ५१६ ॥ अवघ्या चि दुःखाचा परिहार । चरणीं थार झालिया ॥ १ ॥  
आतां देवा नुपेक्षावें । आश्वासावें प्रीतीनें ॥ २ ॥ बहुत श्रमिंत होउनी  
आलों । बांयां धाडिलों न पाहिजे ॥ ३ ॥ निळा म्हणे कृपावंता । चरणीं  
आतां मज रक्षा ॥ ४ ॥

॥ ५१७ ॥ पाचारितां धांवोनि यावें । ऐसें घावें वरदान ॥ १ ॥ मग  
मी तेणें राहेन सुखें । चिंतन मुखें करीं तुमचें ॥ २ ॥ आळवीन आवडी  
नामें । गाईन प्रेमें गुण गीतीं ॥ ३ ॥ निळा म्हणे उदारपणें । करा हो देणें  
कृपेचें ॥ ४ ॥

॥ ५१८ ॥ मूढमती परि मी वाचे । नाम तुमचें उच्चारिं ॥ १ ॥ नेणें कांहीं  
न कळे हित । परि मी भक्त ह्मणवितों ॥ २ ॥ अज्ञान चि परि मी दास ।

धरिली कास न सोडीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे भलखा परी । अंगीकारीं  
विठोबा ॥ ४ ॥

॥ ५१९ ॥ जे जे तुह्यां शरण आले । ते ते नेले निज धामा ॥ १ ॥ पुढें  
जे आणिक भजती नवे । त्यांच्या भावें त्यां देसी ॥ २ ॥ ऐसे अपार युगा-  
युगीं । करितां जगीं उपकार ॥ ३ ॥ निळा ह्मणे माझी चिंता । असों द्या  
अनंता विनवितों ॥ ४ ॥

॥ ५२० ॥ वाचा नाम संकीर्तनी । मानस तुमच्या निश्चयो ध्यानीं ॥  
नेत्र हे तुमच्या अवलोकनीं । चालावें चरणीं तीर्थयात्रे ॥ १ ॥ करीं करावें  
तुमचें पूजन । श्रवणीं करावें गुणांचें श्रवण ॥ चित्तें सदा तुमचें चितन ।  
घ्राणीं अवघ्राण निर्माल्य तुळसी ॥ २ ॥ बुद्धीसी तुमची बोधकता । जीवीं  
तुमची राहो आस्था ॥ तुमचे चरणीं निश्चळ माथा । अखंडता अखंड ॥ ३ ॥  
सकळ इंद्रियां तुमची प्राप्ती । भगवद्भावना राहो भृतीं ॥ द्वेषाद्वेष तो तुमटो  
चिर्त्ती । द्यावें श्रीपति हें दान ॥ ४ ॥ कामक्रोधाचें न व्हावें दर्शन । नका  
आसे तृष्णेचें बंधन ॥ ठेवा आपुल्या पायीं जीवन । द्यावें समाधान सर्वदा  
मना ॥ ५ ॥ कीर्तन नित्य काळ देवा तुझें । उतरीं मी हें माझें ओझें ॥  
आपुल्या गुणीं नाचवी भोजे । जिव्हा नामीं रंगों द्या ॥ ६ ॥ निळा ह्मणे  
कृपानिधी । माझी मोडावी द्वैतबुद्धि ॥ अवघी तोडुनियां उपाधी । स्थापा  
निज पर्दीं शरणांगता ॥ ७ ॥

॥ ५२१ ॥ भाव भक्ति विलासिया । परिसा विनंती पंढरिराया ॥ १ ॥  
आम्हां दासां सांभाळिजे । देउनी प्रेम गौरविजे ॥ २ ॥ जैसी तुमची  
आहे ख्याती । तैसी चि चालों द्या जि पुढती ॥ ३ ॥ नाही तरी होईल  
हांसें । लोकीं ब्रीद लटिकें दिसे ॥ ४ ॥ तुह्मी आह्यां उपेक्षिलें । तरी  
हीनत्व सांगा कोणा अलें ॥ ५ ॥ निळा ह्मणे पुढिला चाली । वाट  
पाहिजे रक्षिली ॥ ६ ॥

॥ ५२२ ॥ धर्म तरी आहे ऐसा । मार्ग सहसा रक्षावा ॥ १ ॥ नाही  
तरी भांबावती । अवघी भरती आढरानें ॥ २ ॥ ह्मणोनियां माझा करा ।  
विश्वभरा सांभाळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे येतां लोकां । अनुभव शंका  
फिटेल ॥ ४ ॥



॥ ५२३ ॥ बोलिलों तें तुम्हां उणें । कीजे क्षमा नारायणें ॥ १ ॥  
आपुलिये मी तळमळें । दुःखें चावळलों तें कळे ॥ २ ॥ समर्थाची गति  
मति । कोण जाणे कैसी रीति ॥ ३ ॥ निळा ह्मणे उचित करा । जैसे  
आपुले ते दातारा ॥ ४ ॥

॥ ५२४ ॥ कांहीं मानदंभासाठी । नाही केली म्यां हे अटी ॥ १ ॥  
तुम्हीं तो जाणतां अंतर । काय तेथें परिहार ॥ २ ॥ लोकनिदा वाटे  
बरी । आम्हां भूषण तें श्रीहरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे वहाती करा । वाट  
पुढें जगदोदारा ॥ ४ ॥

॥ ५२५ ॥ आम्हां ताराल जरि श्रीहरि । कीर्ति तुमची वाढेल तरि  
॥ १ ॥ पुढें हि चोखाळती वाटा । भाव भक्तीचा चोखटा ॥ २ ॥ विश्वासें  
त्या द्वावती । आमुची देखोनि उत्तम गती ॥ ३ ॥ निळा ह्मणे जी सर्व  
जाणा । हातीं तुमचे अवघ्या खुणा ॥ ४ ॥

॥ ५२६ ॥ आम्ही नेणतीं नेणतीं । मुजाण तुम्ही कमळापती ॥ १ ॥  
अवघे अंतरांचे जाणा । सर्वसाक्षी तूं देखणा ॥ २ ॥ माझें करितां समा-  
धान । लाभ कोणा होईल मान ॥ ३ ॥ कां हें बोलिलेला निळा । तुम्ही  
जाणतां कळवळा ॥ ४ ॥

॥ ५२७ ॥ कां जी कृपावंता झालेति निष्ठुर । नाईका उत्तर करुणेचें  
॥ १ ॥ काय अजामेळा होता पुण्यरासी । नेला वैकुंठासी नामोच्चारें  
॥ २ ॥ गणिका ते वेश्या काय आचरली । राम ह्मणतां नेली निजधामा  
॥ ३ ॥ जराव्याधें पार्यी विधीयला बाण । तो तुम्ही आपण तारिलेला  
॥ ४ ॥ निषाद तो कोळी श्रीरामा सन्मुख । येतां दिलें सुख निवविला  
॥ ५ ॥ पूतना ते पाजी विष स्तनपानी । ते सायोज्यसदनी बैसविली  
॥ ६ ॥ गजेंद्र तो काय तप आचरला । धांवा ह्मणतां नेला सोडवूनी ॥ ७ ॥  
वैरियाचा बंधु केला लंकापती । चिरंजीव पद्धती बैसउनी ॥ ८ ॥ निळा  
ह्मणे माझा नाही पुरविला । हेत चि राहिला दर्शनाचा ॥ ९ ॥

॥ ५२८ ॥ अहो देवा कृपामूर्ती । गुणसंपत्ती निधाना ॥ १ ॥ पिंड  
पर्दी समर्पिला । आम्ही अपुला जीवभाव ॥ २ ॥ न मार्गो कांहीं अणुमात्र ।  
कृपापात्र करावें ॥ ३ ॥ निळा ह्मणे विज्ञापना । परिसा दीना रंकाची ॥ ४ ॥

॥ ५२९ ॥ नाही कोणा उपेक्षिलें । बहुतां केलें सनाथ ॥ १ ॥ माझे-  
चि विशीं आळस केला । कांजि विठ्ठला मी नेणें ॥ २ ॥ प्रालब्धाचा ठेवा  
जैसा । आम्हां तैसा ओढवला ॥ ३ ॥ निळा ह्मणे गेलों वांया । तुमच्या  
पायां न देखतां ॥ ४ ॥

॥ ५३० ॥ आतां कधीं सांभाळाल । आम्हां ठेवाल चरणार्पें ॥ १ ॥  
दिवसरात्रि खंती वाटे । हृदय फुटे वियोगें ॥ २ ॥ येउनी आतां भेटी  
द्यावी । यावरी गोसावी प्रीतीनें ॥ ३ ॥ निळा ह्मणे चरणीं माथा ।  
कृपावंता ठेवितों ॥ ४ ॥

॥ ५३१ ॥ महर्षीं देव स्तविती ज्यातें । कृतांजुळी हातें जोडुनियां  
॥ १ ॥ तो हा उभा विटेवरी । रम्य तीरीं चंद्रभागे ॥ २ ॥ शुक्र नारद  
गाती कीर्तनीं । ज्यातें अनुदिनीं सुस्वरें ॥ ३ ॥ निळा म्हणे ब्रम्हादिक ।  
ज्याचिये सेवक आझेचे ॥ ४ ॥

॥ ५३२ ॥ जाणे पाळूं लळा । माता स्नेहातुर बाळा ॥ १ ॥ ऐसें जाण-  
तसां सकळ । तरि कां लावियला वेळ ॥ २ ॥ उपेक्षिलें ये परदेसी । एक-  
लें चि मज उपवासी ॥ ३ ॥ निळा ह्मणे यावरी करा । समाधान हृदयीं  
धरा ॥ ४ ॥

॥ ५३३ ॥ दोहीं डोळां घालुनी वाती । पाहे वाट दिवसराती ॥ १ ॥  
केव्हां येसिल वो धांवोनी । प्रेमपान्हा पाजिसी स्तनीं ॥ २ ॥ पांचहि प्राण  
ठेविले कंठीं । तुज चि भेटावयासाठीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे माझी आई ।  
न धरी निष्ठुर वो विठावाई ॥ ४ ॥

॥ ५३४ ॥ मागें पाळिलीं पोसिलीं । अपत्यें त्वां वाढविलीं ॥ १ ॥  
ऐसें बोलियले संत । लटिकी वाटे ते ते मात ॥ २ ॥ हेंगे मज चि उपेक्षिलें ।  
नाहीं समाधान केलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे येऊनियां । भेटें पुरवीं माझा  
थाया ॥ ४ ॥

॥ ५३५ ॥ संतवचनें खरीं होती । वाढेल जर्गी तुमची कीर्ती ॥ १ ॥  
जरी माझें समाधान । कराल देउनी आलिंगन ॥ २ ॥ नाहीं तुम्हां जाणें  
येणें । कांहीं कोडुनियां धांवणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे विश्वंभरा । प्रगटा हृदयीं  
वास करा ॥ ४ ॥

॥ ५३६ ॥ काय करूं तैसें ज्ञान । जेणें अभिमान खवळे तें ॥ १ ॥  
 राहो भाव तुझ्या चरणीं । गर्जो वाणी गुणकीर्ति ॥ २ ॥ काय करूं  
 व्युत्पत्ती तैसी । जेणें वादासी मूळ होय ॥ ३ ॥ निळा म्हणे अहंकार  
 वाढे ॥ नलगे वेढें बैराग्य तें ॥ ४ ॥

॥ ५३७ ॥ अगा ये भूवैकुण्ठपीठा । सकळां वरिष्ठा देवांचिया ॥ १ ॥  
 अनाथ मी शरणांगत । करा स्थापित निज सेवे ॥ २ ॥ षड्गुण ऐश्वर्य  
 भाग्यवंता । अहो रमाकांता श्रीविठ्ठला ॥ ३ ॥ निळा ह्मणे विश्वंभरा ।  
 करुणाकरा मज तारीं ॥ ४ ॥

॥ ५३८ ॥ गोपालपुरनिवासिया । अगा ठाकलीया विटेवरी ॥ १ ॥  
 पद्मनाभा शेषशयना । अगा ये सूदना दैत्यकुळा ॥ २ ॥ चतुर्दश भुवना  
 व्यापका देवा । माझिया भक्तिभावा चित्त द्यावें ॥ ३ ॥ निळा ह्मणे अपर-  
 मिता । अगा ये अनंता महदादी ॥ ४ ॥

॥ ५३९ ॥ करा माझा अंगीकार । पतीतपावन थोरब्रीदा ॥ १ ॥  
 उपेक्षितां हांसती लोक । म्हणती सेवक जड झाले ॥ २ ॥ मग ते तुम्हां  
 होईल लाज । अंतरेल काज पुढील ही ॥ ३ ॥ निळा म्हणे अपकीर्ती  
 अंगा । न ये पांडुरंगा करावें तें ॥ ४ ॥

॥ ५४० ॥ आठवला तो माझिये मनीं । कटीं कर दोन्ही वसविता ॥ १ ॥  
 न गमे दिवस न गमे राती । लागते खंती प्राण फुटे ॥ २ ॥ जीव ही होतो  
 कासावीस । कै तें रूप देखेन ॥ ३ ॥ निळा ह्मणे भेटवा आतां । ठेवितों  
 माथा चरणावरी ॥ ४ ॥

॥ ५४१ ॥ दीन मी अनाथ तुमचे रंक । मागतों भीक मज द्यावी ॥ १ ॥  
 नेउन घाला पायांवरी । निरवा श्रीहरि कृपाघना ॥ २ ॥ नुपेक्षावें शरणां-  
 गता । जरी मी नेणता दास तुमचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवघे संत । मिळोनि  
 स्वहित करा माझें ॥ ४ ॥

॥ ५४२ ॥ विनवूनियां विठ्ठलदेवा । हातीं धरवा मज आतां ॥ १ ॥  
 तुमच्या भिडा अंगीकार । करील साचार ततक्षणीं ॥ २ ॥ जरि मी  
 अन्यायी अपराधी । तरी कृपानिधि तुझी संत ॥ ३ ॥ निळा ह्मणे विनवूं  
 काय । तुझी बापमाय अपत्य मी ॥ ४ ॥

॥ ५४३ ॥ पोटीचेंचि परी नेणतें वाळ । नेणें काळ वेळ मागतां ॥ १ ॥  
आळी साची देखोनियां । पुरविती थाया मायवापें ॥ २ ॥ जरी उदंड  
आहेती पोरें । तरी ते थोरे जाणती चि ॥ ३ ॥ निळा ह्मणे मी निपटणें  
वेडें । बोलणें बोवडें कानीं घ्यावें ॥ ४ ॥

॥ ५४४ ॥ सेवक चि परि स्थापिला पर्दी । मग त्याचिये बुद्धी कोण  
तुके ॥ १ ॥ तैसें चि केलें मज ही देवा । निक्षेप अवघा दावूनियां ॥ २ ॥  
आईता वांटा दिधली जोडी । कवडीनें कवडी सांचिली ते ॥ ३ ॥ निळा  
ह्मणे देवा आभार चि केले । मज सेवका गौरविलें आपुलिया ॥ ४ ॥

॥ ५४५ ॥ प्रताप तुमचा आहे चि जैसा । करितां जी तैसा बडिवारही ॥ १ ॥  
नव्हे जें कोणा तें करुनी दावीतां । अघटित घडवीतां निमिषमात्रें ॥ २ ॥  
स्त्रियांचे पुरुष पशुमुखें श्रुती । चालविल्या भिती उदकीं वहा ॥ ३ ॥  
निळा ह्मणे माझा करा अंगीकार । तरी महिमा थोर वाढेल तुमचा ॥ ४ ॥

॥ ५४६ ॥ कीर्ति ऐकोनि आलों दारा । माझा करा सांभाळ ॥ १ ॥  
जतन करीन तुमचें नाम । धरुनी प्रेम निज कंठीं ॥ २ ॥ भाव माझा  
बोलेसी ठेवा । घ्या हो सेवा दिननिशी ॥ ३ ॥ निळा ह्मणे संकल्पेसी ।  
पायांपासीं कंठीन ॥ ४ ॥

॥ ५४७ ॥ सर्वकाळ जागवीन । आळवीन घुस्वरें ॥ १ ॥ नामें तुमचीं  
अहो देवा । श्रीमाधवा गोविंदा ॥ २ ॥ करीन हें चि दास्य कोडें । कीर्तन  
पुढें आवडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे येईल मना । द्या हो वरदाना तेव्हां मज ॥ ४ ॥

॥ ५४८ ॥ हा तों तुमचा सहज गुण । करावें पाळण दासाचें ॥ १ ॥  
नेणपणें म्यां विनविलें । पाहिजे क्षमा केलें तें ॥ २ ॥ धीर नाहीं माझे  
मर्ना । केली ह्मणोनि विज्ञापना ॥ ३ ॥ निळा ह्मणे रमावरा । क्षमा  
करा अपराध ॥ ४ ॥

॥ ५४९ ॥ उणें पुरें बोलिलों आधीं । तें आपुलिये बुद्धि सारिखें ॥ १ ॥  
तुम्ही तो देवा रूपामूर्ती । सकळां अर्थी पुरवितां ॥ २ ॥ पशु पक्षी सांभा-  
ळिले । स्मरतां नेले निजधामा ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुमच्या घरीं । वाढे  
थोरी दासाची ॥ ४ ॥

॥ ५५० ॥ काळया सर्प गजेंद्र नाग । जटायु पतंग उद्धरिला ॥ १ ॥  
कुब्जा दासी गणिका वेश्या । व्याध हि मांसाहारि तो ॥ २ ॥ भिल्ल पापी  
अजामेळ दोषी । पूतना राक्षसी उद्धरिली ॥ ३ ॥ निळा म्हणे तुमचा  
ऐसा । कीर्तीचा ठसा तिहीं लोकीं ॥ ४ ॥

॥ ५५१ ॥ आह्मी देवा भक्तीहीन । नेणों ज्ञान योगाचें ॥ १ ॥ ह्यणोनि  
येतों काकुळती । पुढतोपुढतीं तुह्मांसी ॥ २ ॥ भाव नाही न कळे ज्ञान ।  
कैसें साधन करावें तें ॥ ३ ॥ निळा ह्यणे दिवस राती । उद्रेग चिर्तीं  
राहिला हा ॥ ४ ॥

॥ ५५२ ॥ माझिया मना समाधान । द्यावें वचन अभयाचें ॥ १ ॥  
निर्भय तेणें राहेन मुखें । हरिनाम मुखें आळवित ॥ २ ॥ नलगे महिमा मान  
प्रतिष्ठा । न म्हणे वैकुंठा मज न्या हो ॥ ३ ॥ निळा म्हणे आपुल्या पार्यां ।  
ठेवाल ठार्यां राहेन ते ॥ ४ ॥

॥ ५५३ ॥ अथवा विनंती परिसा देवा । मज या निरवा संतजना ॥ १ ॥  
राहेन त्यांचिया सहवासेसी । सेवा मिरासि करुनियां ॥ २ ॥ देतील तो  
सेवीन ग्रास । होइल सपोस तेणें तनु ॥ ३ ॥ निळा ह्यणे ते सांगती गोष्टी ।  
धरीन कर्णपुटीं अर्थ खांचे ॥ ४ ॥

॥ ५५४ ॥ उगा चि राहेन संतापासीं । सेवुनी चरणांसी निरंतर ॥ १ ॥  
पुसेन त्या सांडुनी लाज । आपुलीये गुज अंतरांचें ॥ २ ॥ फेडतील ते  
मनिची शंका । वचनें चि एका क्षणमात्रें ॥ ३ ॥ निळा ह्यणे उणें चि नाहीं ।  
त्याचिये पार्यां निजानंदा ॥ ४ ॥

॥ ५५५ ॥ भाग्यें जोडे सत्संगती । जरि होये हातीं सुकृत ॥ १ ॥  
भाव शुद्ध संचित गांठीं । तरिच भेटी तयासवें ॥ २ ॥ शुद्धचर्या आच-  
रण । लाभती चरण तरि हातीं ॥ ३ ॥ निळा ह्यणे सज्जनसंग । देवा भाग  
दुर्लभ तो ॥ ४ ॥

॥ ५५६ ॥ विश्वास अंतरांचा जाणोनी । नाम ठेवा माझ्या वदनीं ॥ रूप  
मनाचें आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥ १ ॥ करीन तैसी घ्यावी सेवा ।  
विश्वास पालटों न द्यावा ॥ आईका विनविलें तें देवा । अहो पंढरीनि-  
वासा ॥ २ ॥ माझिये बुद्धीसी धैर्य द्यावें । सेवेसी इंद्रियां रावद्यावें ॥ आपु-

लीये कीर्तनीं राखावें । प्रेम माझे सर्वदां ॥ ३ ॥ गर्व अभिमान दवडावा ।  
आळस निद्रा परती ठेवा ॥ विसर तुमचा न पडे देवा । देई सेवा हें  
दान ॥ ४ ॥ निळा ह्मणे कृपासिंधु । तुझी साचार दीनबंधु ॥ अहा ह्मणोनि  
घेतला छंदु । येवढें आर्त पुरवावें ॥ ५ ॥

॥ ५५७ ॥ अगा ये नरकासुरमर्दना । कुशदैत्यनिकंदना ॥ अगा कौस-  
मधुकैठसूदना । अगा मर्दना हिरण्याक्षा ॥ १ ॥ अगा वृत्रासुरनिहंत्या ।  
हिरण्यकश्यपा विदारित्या ॥ अगा रावण संहारिखा । कुंभकरणादी  
राक्षसां ॥ २ ॥ अगा रिठासुराच्या वैच्या । सहस्र भुजांच्या वधणारा ॥  
अगा निवटिखा भोमासुरा । सत्यभामावरा गोविंदा ॥ ३ ॥ अगा ये काळिया-  
दमना । शकटासुरविध्वंसना ॥ अगा शिशुपाळवक्रदंतहनना । जरासंध  
भंजना कागवगा ॥ ४ ॥ अगा वळीबंधना असुरारी । अगा अरिमन्मथ  
तमारी ॥ अगा ताटिकापूतनारी । गोवर्धनधारी बळिवंता ॥ ५ ॥ अगा ये  
केशियादमना । वृणासुरधेनुकहनना ॥ अगा मरिची सुबाहु उद्धरणा ।  
त्रिशिरा खर दूषण प्राणहत्या ॥ ६ ॥ अगा ये विरोचन जळांधरअंतका ।  
अहिरावणमहिरावणघातका ॥ कबंध वाळीच्या हंतका । रघुकुळटिळका  
सांवहरणा ॥ ७ ॥ अगा ये शंखासुरचिरणारा । मच्छरूपिया पोहणारा ॥  
शुंभनिशुभांचिया घातणारा । मोहनीरूपधरा दैसांतका ॥ ८ ॥ अगा ये  
अपार भक्तपाळका । पंढरी भूवैकुण्ठनायका ॥ विश्वचराचरव्यापका ।  
अभय वरदायका निळयाच्या ॥ ९ ॥

॥ ५५८ ॥ नरकासुरा वधिलें जेणें । मुरुसी मर्दुनी घेतलें ठाणें ॥ वृत्रा-  
सुराचें हरिलें जिणें । तारकासुरा प्राणहानी केली ॥ १ ॥ मधुदैत्याचें  
सूदन । हिरण्याक्षाचे घेतले प्राण ॥ हिरण्यकश्यपा विदारून । काळयवन  
दग्ध केला ॥ २ ॥ रिठासुर दाढे चाविला । अघा बगामुर तो चिरिला ॥  
वृणासुर सहजेंचि मर्दिला । शकट मोडिला पादघातें ॥ ३ ॥ उपटिलीं  
धेनुकासुराचीं शिंगें । कंस चाणुर ते वधिले रागें ॥ केशियाचीं मोडिलीं  
टांगें । गोकुळीं श्रीरंगें वाळपणीं ॥ ४ ॥ परशुरामें वधिला सहस्रार्जुन ।  
एकवीस वेळां क्षत्रियांचें कंदन ॥ रामें ताटिका खरदूषण । नासीकछेदन  
शूर्पनखे ॥ ५ ॥ रावणकुंभकर्ण रामें मर्दिले । कितेक निशाचरातें आटिलें ॥  
ऐसे पवाडे संपादिले । बहु वेळां उतरिले धराभार ॥ ६ ॥ निळा ह्मणे

जे ते अवतारीं । भक्त रक्षुनी दैत्यां मारी ॥ ऐसिया चरित्राची हारी । माळा लाविल्या कल्पादी ॥ ७ ॥

॥ ५५९ ॥ कृपालु भक्तांचा कैवारी । क्रोध दैत्यांदानवांवरी ॥ एका तारी एका मारी । एका उद्धरी नाममात्रें ॥ १ ॥ एका घरीं एका दारीं । एका हृदयीं एका परवरी ॥ एका धुंडितां अष्टही प्रहरीं । न संपडे माझारी त्रैलोक्या ॥ २ ॥ एकपत्नीव्रत दशरथा घरीं । रेणुकानंदन हा ब्रम्हचारी ॥ मुंजिया बटु बळिच्या द्दारीं । महा व्यभिचारी नंदाचा ॥ ३ ॥ मोहनी रूपें संदोषसंद । मोहुनी परस्परें करवील वध ॥ वृंदेसी करुनियां शकट भेद । वधिला जळांधर रणरंगीं ॥ ४ ॥ मत्स्यें केला शंखोद्धार । कूर्म घेतला धराभार ॥ वराहें हिरण्याक्ष असुर । मर्दुनी धरा धरिली निज दंती ॥ ५ ॥ नृसिंहें हिरण्यकश्यप विदारिला । वामनें बळी पाताळीं घातला ॥ परशुरामें सहस्रार्जुन वधिला । पृथ्वीचा केला दान धर्म ॥ ६ ॥ रामें रावणाचें मर्दन । केलें देवाचें वंदीमोचन ॥ कृष्णें काळ्यवना जाळून । कंस चाणुर निवटिले ॥ ७ ॥ बौध्यें मोडविला दैत्ययज्ञ । वेदनिंदा निज मुखें करुन ॥ कलंकिया म्लेंछाचेंनि कंदन । पुढील कार्यार्थ हा असो ॥ ८ ॥ ऐसे अवतार घेउनी हरि । भूभार हरिले नानापरि ॥ आपुलिया दासाचें रक्षण करी । संत चराचरीं गर्जती ॥ ९ ॥ चतुराननरूपें सृष्टीचें सृजन । विष्णुरूपें प्रतिपाळण ॥ रुद्ररूपें परम क्षोभोन । करील संहार सकळांचा ॥ १० ॥ शंभु त्रिपुरातें संहारी । गजामुराचा मस्तक उतरी ॥ गणेशरूपें नृत्याच्या गजरीं । एका दैत्या चुरी पदघातें ॥ ११ ॥ ऐसीं हे चरित्रें श्रवण करितां । ठावो नुरे चि दोषा दुरिता ॥ ब्रह्मानंदें श्रोता वक्ता । मुक्ति सायोज्यता पावती ॥ १२ ॥ नाना रूपें नाना नामें । नाना अवतार नाना कर्म ॥ धर्म रक्षिले ते सुखसंभ्रमें । निळा सप्रेमें गर्जत ॥ १३ ॥

॥ ५६० ॥ आम्ही तों जिवें वेंच केला । तुमच्या बोलावरी देवा ॥ १ ॥ तंव तें तुम्हांसी नव्हे चि ठावें । किती वेळ दावावें बोलोनि ॥ २ ॥ जैसी असो तैसी चि तरी । कायसी थोरी मग तुमची ॥ ३ ॥ निळा ह्मणे वायां चि शीण । केला यावरून दिसतसे ॥ ४ ॥

॥ ५६१ ॥ निवेदिलें पायांपाशीं । जें जें मानसीं होतें तें ॥ १ ॥ आतां उचित तैसें करा । आह्मी तो संसारा आंचवलों ॥ २ ॥ काय नाही तुमच्या

हातीं । वचनीं तिष्ठती महा सिद्धी ॥ ३ ॥ निळा ह्यणे तुमच्या संगें । पांडुरंगें वर्तिजे ॥ ४ ॥

॥ ५६२ ॥ आतां माझा अंगिकार । करा थार पायापें ॥ १ ॥ लाउनियां आपुल्या गुणीं । माझी वाणी रंजवा ॥ २ ॥ वाळी भोळी करीन सेवा । तुमची देवा ते ध्यावी ॥ ३ ॥ निळा ह्यणे विनवूं नेणें । तरी पोसणें मी तुमचें ॥ ४ ॥

॥ ५६३ ॥ अगाध महिमा तुमचा दवा । काय म्यां वाणावा मूढ-मति ॥ १ ॥ उगा चि म्हणवीं तुमचा दास । करुनियां आस पायांची ॥ २ ॥ शब्द चातुर्य कांहींचि नेणें । वोवडें बोलणें ध्या कानीं ॥ ३ ॥ निळा ह्यणे आपुला म्हणवा । भलतैसा ठेवा भलतेशें ॥ ४ ॥

॥ ५६४ ॥ जेववाल तें चि जेवीन मुखें । पांघरवाल मुखें पांघरेन ॥ १ ॥ वैसवाल तेशें चि वैसेन उगा । निजवाल जागा न सोडीं तो ॥ २ ॥ जैमें कराल मी होईन तैसा । न करुनियां आशा आणिकांची ॥ ३ ॥ निळा ह्यणे जें कराल तें तें । होईन आझे तें नुलंघीं ॥ ४ ॥

॥ ५६५ ॥ पांडुरंगा दयाघना । गुणनिधाना सुखसिंधु ॥ १ ॥ भाव माझा जाणोनियां । ठेवा जि पायां जवळीकें ॥ २ ॥ भक्तवत्सल मनमोहना । राजीवनयना निजात्मया ॥ ३ ॥ निळा म्हणे करुणाकरा । विश्वभरा विश्वजनित्या ॥ ४ ॥

॥ ५६६ ॥ अहो देवा कृपावंता । करा मज अनाथा सनाथ ॥ १ ॥ निरउनियां संतजना । करा मना बोध माझ्या ॥ २ ॥ अरूप वाणी वोवडीं वचनें । केलीं स्तबनें परिसावीं ॥ ३ ॥ निळा म्हणे आवडी जाणा । करीं विज्ञापना म्हणउनी ॥ ४ ॥

॥ ५६७ ॥ नित्य नूतन गाऊं गुण । करूं जागरण कीर्तनीं ॥ १ ॥ तेणें तुमची होईल कृपा । निरसन तापा भवरोगा ॥ २ ॥ जाती खंडोन जन्मांतरे । पुढें हि फेरे खाबे ते ॥ ३ ॥ निळा म्हणे विश्वास चिर्ती । हा चि श्रीपती मानियेला ॥ ४ ॥

॥ ५६८ ॥ उदंडाचें धांवणें केलें । तुम्ही तें ऐकिलें पुराणीं ॥ १ ॥ म्हणोनियां विश्वास झाला । संतीं ही सांगितला बहुतां परि ॥ २ ॥ माझें हि



मज हित चि वाटे । करितां गामट कीर्तन ॥ ३ ॥ निळा म्हणे न सोडीं  
पाय । होईल काय हो तें मुखें ॥ ४ ॥

॥ ५६९ ॥ अहो तुम्ही कृपावंता । किती आतां विनवावें ॥ १ ॥  
न द्या चि कांहीं प्रत्युत्तर । ऐसे निष्ठुर केंवि तरी ॥ २ ॥ नेणों दासाचा  
त्रास आला । दिसे मांडिला अन्हेर ॥ ३ ॥ काय करुणा चि हारविली ।  
विपरीत झाली दशा दिसे ॥ ४ ॥ निळा म्हणे म्हातारपण । आलें दारुण  
नुठवेसें ॥ ५ ॥

॥ ५७० ॥ ठेवाल तेथें राहेन मुखें । यावरी हरिखें आपुलिया ॥ १ ॥  
न वंचीं मी हे सेवेसी काया । धाडाल ठाया जाईन त्या ॥ २ ॥ द्याल त्रास  
तो घालीन मुखीं । न करीं आणिसी सोस कांहीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
कराल आझा । न मोडीं प्राज्ञा तुमची ते ॥ ४ ॥

॥ ५७१ ॥ ठेउनी चित्त पायांवरी । करीन चाकरी मनोभावें ॥ १ ॥  
भोगवाल ते भोगीन भोग । न वंचीं अंग तिळतुल्य ॥ २ ॥ आझा तुमची  
बंदीन शिरीं । धरीन अंतरीं सांगितलें ॥ ३ ॥ निळा म्हणे अखंड निरत ।  
राहेन सतत सेवेचिये ॥ ४ ॥

॥ ५७२ ॥ धाडाल तेथें जाईन देवा । सांगाल सेवा ते चि करिन ॥ १ ॥  
लेववाल तें लेईन लेणें । मिरवीन भूपणें कराल तें ॥ २ ॥ सांगाल ते चि  
ऐकेन गोष्टी । धरुनियां पोटीं राहेन अर्थ ॥ ३ ॥ निळा म्हणे येईन  
मागें । तुम्ही न्याल संगें त्या चि स्थळा ॥ ४ ॥

॥ ५७३ ॥ करूं येईल अंगिकार । तारे करा फारं काय बोलों ॥ १ ॥  
नाहीं घोकिलें ऐकिलें कांहीं । सेवा घडली नाही वैष्णवांची ॥ २ ॥  
स्वधर्म विधी न कळे आचार । कैसा तो प्रकार साधनाचा ॥ ३ ॥ निळा  
म्हणे आहें मूढ दगड । ठार्यांचीच जड बुद्धी माझी ॥ ४ ॥

॥ ५७४ ॥ असाधारण माझे बोल । तुमचे फोल कृपेविण ॥ १ ॥  
म्हणोनियां धांवा करीं । करा सामोरी दृष्टी आतां ॥ २ ॥ काय करूं  
तैशा व्युत्पत्ती । तुम्हां जल्पती नेणोनियां ॥ ३ ॥ निळा म्हणे नामोच्चारीं ।  
तुमचीये मोहरी कृपेतें ॥ ४ ॥

॥ ५७५ ॥ तुम्ही संत दयाघन । आम्हां म्हणऊन विनवितों ॥ १ ॥

सलगी केली पायांपासी । करा अपराधासी क्षमा सा ॥ २ ॥ मी तों  
नेणतें चि अपत्य । तुम्ही संत मायबाप ॥ ३ ॥ निळा म्हणे वोवडे बोल ।  
बोलेन शिकवाल तुम्ही ते ॥ ४ ॥

॥ ५७६ ॥ कवळुनियां कृपामोहें । माझे संदेह निरसिले ॥ १ ॥ लांचा-  
विली माझी बाणी । आपल्या गुणीं वळुनियां ॥ २ ॥ नाचों शिकवितां  
पुहें । धरुनियां कोडें करकमळीं ॥ ३ ॥ निळा म्हणे माझीं गात्रें । तुम्ही  
सूत्रें चेष्टाविलीं ॥ ४ ॥

॥ ५७७ ॥ नाम सांडुनी मुक्ती घेणें । हीं तों लक्षणें अधमार्ची ॥ १ ॥  
आह्मां विष्णुदासां धर्म । नित्य नेम कथेचा ॥ २ ॥ काय करूं त्या व्युत्पत्ती ।  
वडील हांसती पूर्वज ॥ ३ ॥ निळा ह्मणे करावी सेवा । आवडी देवा हे  
माझी ॥ ४ ॥

॥ ५७८ ॥ राहोनियां सत्संगती । गावी कीर्ती तुमचीच ॥ १ ॥ हें चि  
देई नलगे दुजें । अंतर माझें जाणोनी ॥ २ ॥ धन मान नलगे देवा । अवघा  
ठेवा गुंडुनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जगदाधीशा । हे चि आशा बहु काळ ॥ ४ ॥

॥ ५७९ ॥ नाहीं लौकिकासी काम । गाईन नाम सर्वदा ॥ १ ॥ हें चि  
माझें भांडवल । विठ्ठल विठ्ठल खरें नाणें ॥ २ ॥ नेघों भुक्ती नेघों मुक्ती ।  
प्रेम विरक्ती हरिनामीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे साधन सार । तुमचा उच्चार  
नामाचा ॥ ४ ॥

॥ ५८० ॥ काय काज कोणासवें । विठ्ठल देवें वांचुनी ॥ १ ॥ काय  
नाहीं चरणांपासीं । पाहिजे ज्यासीं तें तेथें ॥ २ ॥ ह्मणोनियां जीवेंसार्ठी ।  
करुनी नेहट्टी बैसलों ॥ ३ ॥ निळा ह्मणे सभाग्य धणी । पुरवील आयणी  
सकळ ही ॥ ४ ॥

॥ ५८१ ॥ तुमचे पायीं आमुचें निज । नाहीं काज लौकिकीं ॥ १ ॥  
रिद्धी सिद्धी फुकासार्ठी । नेघों गोठी नाईकों सा ॥ २ ॥ लेववा भक्तीचीं  
लक्षणें । तीं चि भूषणें आवडती ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपानिधी । फेडा  
आधीं हे माझी ॥ ४ ॥

॥ ५८२ ॥ सुखें जन्मांतरें घेऊं । नामें आळवूं श्रीहरिचीं ॥ १ ॥ नाहीं

आह्वां त्याचें कोडें । संसार बापुडें तें काय ॥ २ कळीकाळाचें भय तें  
किती । पायां पडती यमधर्म ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्व हि सिद्धी । रुळती  
पदीं हरिनामें ॥ ४ ॥

॥ ५८३ ॥ नामेंचि तुमचीं आळवितां । न पुरे धणी पंढरिनाथा ॥ १ ॥  
या चि सुखें कल्पकोडी । जातां वेळ वाटे घडी ॥ २ ॥ जडतां नामीं निज-  
ध्यास । नाहीं काळ गणना त्यास ॥ ३ ॥ निळा म्हणे निश्चय माझा ।  
जाणतां तुम्ही पंढरिराजा ॥ ४ ॥

### देवभक्तांचें परस्पर प्रेम.

॥ ५८४ ॥ निज भक्ताची आवडी । सांभाळी त्या घडीघडी ॥ १ ॥  
राखोनियां भूक तान । करी साचा बहु मान ॥ २ ॥ वस्त्रें भूषणें पुरवी ।  
चिंता त्याची वाहे जिवीं ॥ ३ ॥ निळा म्हणे साचें उणें । नेदी पडों  
कवण्या गुणें ॥ ४ ॥

॥ ५८५ ॥ परम कृपेचा सागर । भक्तवत्सल करुणाकर ॥ १ ॥ ऐसीं  
वागवितो नांवें । भक्तिलार्गीं निज वैभवं ॥ २ ॥ म्हणवी दासाचा अंकित ।  
शरणांगतां शरणांगत ॥ ३ ॥ निळा म्हणे साच चि करी । न वजे पासुनी  
तया दुरी ॥ ४ ॥

॥ ५८६ ॥ जिहीं जोडिला विश्वासें । निज निष्ठेच्या मानसें ॥ १ ॥  
मुखें आळविलें नाम । याचें धरूनियां प्रेम ॥ २ ॥ वैसली आवडी । याच्या  
पार्यां दिली बुडी ॥ ३ ॥ निळा म्हणे त्याच्या घरा । धांवें करी  
येरझारा ॥ ४ ॥

॥ ५८७ ॥ न पडे विसर । याचा जया निरंतर ॥ १ ॥ हा ही न विसंवे  
तयासी । जवळी राहे अहर्निशी ॥ २ ॥ चर्चा करिती याच्या गोष्टी ।  
देव तया पाठीपोटी ॥ ३ ॥ निळा म्हणे अन्नपान । तया पुरवी  
आच्छादन ॥ ४ ॥

॥ ५८८ ॥ ऐकोनियां संतवाणी । चक्रपाणी संतोपे ॥ १ ॥ म्हणे यारे

भिऊं नका । माझिया सेवकां भय नाही ॥ २ ॥ नाम मुखीं न संडावें ।  
भजा भावें संतांसी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसी हरी । आज्ञा करी  
निज दासां ॥ ४ ॥

॥ ५८९ ॥ निर्भय असा माझ्या वळें । कळिकाळें ते रंके ॥ १ ॥ सुखें  
करा हरिची कथा । तुमची चिंता मज आहे ॥ २ ॥ पाचाराळ ते चि घडी ।  
येइ न तांतडी धांवत ॥ ३ ॥ निळा म्हणे अमृतवचनें । दे वरदानें  
दासांसी ॥ ४ ॥

॥ ५९० ॥ सोडुनी तया न वचे दुरी । त्याचा करी प्रतिपक्ष ॥ १ ॥  
म्हणे मी खांचा ते ही माझे । नव्हती दुजे कल्पांती ॥ २ ॥ मी तूं म्हणतां  
वेगळें न हो । मुळींचे आहों एकएकीं ॥ ३ ॥ निळा म्हणे देवभक्तां । एकात्मता  
ठार्याची ॥ ४ ॥

॥ ५९१ ॥ स्वामी एक म्हणवी दास । आवडीस रूप केलें ॥ १ ॥  
मुळींचें दोघां एकपण । परी हें भिन्न दाखविलें ॥ २ ॥ एक म्हणे धांवा  
धांवा । एक कुडावा करी साचा ॥ ३ ॥ निळा म्हणे नवल वाटे । साने  
मोठे नव्हती हे ॥ ४ ॥

॥ ५९२ ॥ एक वैसे सिंहासनीं । कर जोडुनी एक उभा ॥ १ ॥ एक  
पूजा स्वीकारित । एक करित निजांगें ॥ २ ॥ मुळीं पाहतां दोघे एक ।  
परी कौतुक दाखविलें ॥ ३ ॥ निळा म्हणे सेवक स्वामी । पुरुषोत्तमीं  
हें मिथ्या ॥ ४ ॥

॥ ५९३ ॥ बोलिलों तें क्षमा करा । विश्वभरा अपराध ॥ १ ॥ सेवकांनीं  
कीजे सेवा । तुम्ही तों देवा देवो चि ॥ २ ॥ चावळलों ते सलगी केली । उपसा-  
हिली पाहिजे ॥ ३ ॥ निळा ह्मणे न कळे लीला । अकळ कळा तुमची  
ते ॥ ४ ॥

॥ ५९४ ॥ प्रवेश राउळाभीतरीं । केला संतमुनेश्वरीं ॥ १ ॥ तंव तो  
घननीळ सांवळा । उभा विटेवरी देखिला ॥ २ ॥ कांसे मिरवे पीतांबर ।  
विराजित कटीं कर ॥ ३ ॥ मुख मुहास्य चांगलें । केशर निदळीं रेखिलें  
॥ ४ ॥ अंग प्रत्यांगीं भूषणें । दिव्य माळा करकंकणें ॥ ५ ॥ निळा  
म्हणे संत भेटी । उतावेळ घाली मिठी ॥ ६ ॥

॥ ५९५ ॥ धांवोनियां श्रॉवे कंठी । कृपादृष्टि अवलोकी ॥ १ ॥ म्हणे श्रमलेती मार्गी येतां । बैसा आतां अविश्रम ॥ २ ॥ घडीघडी जिर्विची मात । सांगे पुसे आर्त आवडीचें ॥ ३ ॥ निळा म्हणे कृपाघनें । बहुत मानें गारविलें ॥ ४ ॥

॥ ५९६ ॥ पुसे क्षेम भक्तांलार्गी । म्हणतसे मार्गी श्रमलेती ॥ १ ॥ प्रति वरुषी भेटी देतां । सांभाळितां येउनी ॥ २ ॥ नाहीं तुमचे उत्तीर्ण झालों । कधीं आलों गांवासी ॥ ३ ॥ निळा म्हणे आभारला । प्रसन्न झाला दासासी ॥ ४ ॥

॥ ५९७ ॥ म्हणे मी येइन तुम्हांसर्वें । गांवा न्यावें आपुलिया ॥ १ ॥ ठाकेल ते करीन सेवा । माझा न करावा अन्हेर ॥ २ ॥ राहेन तुमचिये संगती । सुख विश्रांती कारणें ॥ ३ ॥ निळा म्हणे येणें रूपा । तुमची कृपा देव म्हणे ॥ ४ ॥

॥ ५९८ ॥ भक्त सेवेच्या उपकारें । बहुत आभारें दाटलों ॥ १ ॥ काय उत्तीर्ण व्हावें यासी । रुक्माईसी विचारी ॥ २ ॥ देतां कांहींच न घेती । उदास वृत्ती सर्वदा ॥ ३ ॥ निळा म्हणे जिर्वी चि जडलें । तिहीं मज केलें अंकित ॥ ४ ॥

॥ ५९९ ॥ मज हि भीड नुलंघवे । जें त्या पुसावें मनोगत ॥ १ ॥ सर्वही भावें सेवाऋणी । मजचि करुनी सोडियलें ॥ २ ॥ आशा मात्र नाहीं यासी । जे कां देहासी नाठविती ॥ ३ ॥ निळा म्हणे घातली मिठी । कल्पकोटी न सुटेसी ॥ ४ ॥

॥ ६०० ॥ देतां कांहीं चि न घेती । भुक्ति मुक्ति रिद्धी सिद्धी ॥ १ ॥ म्हणोनियां संकट थोर । वाटे दुस्तर मज यांचें ॥ २ ॥ वैकुंठासी नेऊं म्हणतां । विटती तत्वतां ऐकोनी ॥ ३ ॥ निळा म्हणे रंगले रंगी । माझिया निजांर्गी लिगटले ॥ ४ ॥

॥ ६०१ ॥ निरोप मागावया संत । आलों राउळा समस्त ॥ १ ॥ चरणीं ठेऊनियां माथा । विनविती पंढरिनाथा ॥ २ ॥ म्हणति कृपा असों द्यावी । उपेक्षा आमची न करावी ॥ ३ ॥ निळा म्हणे पंढरिनाथा । वियोग न साहे सर्वथा ॥ ४ ॥

॥ ६०२ ॥ सद्गदित झाले कंठ । नेत्रीं अश्रु चालती लोट ॥ १ ॥

एकी चि परी देवा भक्तां । बाधी वियोगाची व्यथा ॥ २ ॥ देव स्फुंदे भक्त  
रडे । एक पहाती एकाकडे ॥ ३ ॥ निळा म्हणे न सुटे मिठी । येरयेरां  
पडली गांठी ॥ ४ ॥

॥ ६०३ ॥ पंढरिहुनी गांवा जातां । वाटे खंती पंढरिनाथा ॥ १ ॥  
आतां बोळवीत यावें । आमुच्या गांवा आम्हांसवें ॥ २ ॥ तुम्हांलागीं  
प्राण फुटे । वियोगदुःखें पूर लोटे ॥ ३ ॥ निळा म्हणे पंढरिनाथा । चला  
गांवा आमुच्या आतां ॥ ४ ॥

॥ ६०४ ॥ देव चालिला सांगातें । भक्त जाती ज्या ज्या पंथें ॥ १ ॥  
परम आनंद उभयतांसी । देवभक्तां मुखाच्या रासी ॥ २ ॥ चालतां मारगीं ।  
कथा कीर्तन प्रसंगीं ॥ ३ ॥ निळा म्हणे देवभक्तां । परम विश्रांती  
चालतां ॥ ४ ॥

॥ ६०५ ॥ भक्तांचिया गांवा आला । देव परमानंदें धाला ॥ १ ॥  
म्हणे नवजायें येथुनी । आतां भक्तांसी टाकुनी ॥ २ ॥ मिण माझा हरला  
भाग । गोड वाटे याचा संग ॥ ३ ॥ निळा म्हणे विजयी झाले । देवा भक्त  
घेउनी आले ॥ ४ ॥

॥ ६०६ ॥ यात्रेहुनि आले गांवा । घेउनियां विठ्ठल देवा ॥ १ ॥ भक्त  
पूजिती आदरें । टाळ विणे मृदंगस्वरें ॥ २ ॥ दिड्या पताका छविने ।  
नृत्य हरिकथा गायनें ॥ ३ ॥ निळा म्हणे निज भुवनीं । पूजिती स्तविती  
अनुदिनीं ॥ ४ ॥

॥ ६०७ ॥ देव घरा आला । भक्ति सन्मानें पूजिला ॥ १ ॥ पाहुणोर  
पंगती । संत द्विजवृंदें शोभती ॥ २ ॥ पुढें आरंभुनी कथा । बुके माळा  
गंधाक्षता ॥ ३ ॥ निळा म्हणे ब्रम्हानंदें । नाचती उभयतां आनंदें ॥ ४ ॥

॥ ६०८ ॥ देव आदरें म्हणे भक्तां । घ्या हो भुक्ति मुक्ति आतां ॥ १ ॥  
भक्त म्हणती नेघो देवा । पुरे आम्हां तुझी चि सेवा ॥ २ ॥ रिद्धी सिद्धी  
ररी घ्यारे । भक्त खागिती धिःकारें ॥ ३ ॥ निळा म्हणे करुनी साटी ।  
सैसले चरणीं घालुनी मिठी ॥ ४ ॥

॥ ६०९ ॥ भक्त पहावया तांतडीं । नाम चि ऐकोनि घाली उडी ॥

निज दासार्ची हा सांकडी । न देखे नाईके सर्वथा ॥ १ ॥ ऐसा भक्तां ऋणा-  
 इत । सर्वदा सेवेसी तिष्ठत ॥ मार्गे पुढें सांभाळित । त्याच्या प्रेमासी  
 भुलला ॥ २ ॥ गजेंद्रा संकटीं सोडविलें । इच्छित उपमन्या दिधलें ॥ ध्रुवासी  
 नेउनियां स्थापिलें । गगनीं वैसविलें अदळपदीं ॥ ३ ॥ गणिका पक्षियातें  
 बोभातां । घालुनी विमानीं ते तत्वता ॥ नेली वैकुंठासी त्वरिता । निज  
 भुवनीं सन्मानिली ॥ ४ ॥ तैसा चि पुंडलिकासाठीं । उभाचि इटेच्या  
 नेहटी ॥ युगें गेलीं परि हा गोठी । न करी चि कदा ही वैकुंठीची ॥ ५ ॥  
 वळिचा झाला द्वारपाळ । यशोदेनंदाचा हा वाळ ॥ कंसचाणुरादिकां  
 काळ । सारथी कृपाळ अर्जुनाचा ॥ ६ ॥ धर्मां घरीं तरि हा मंत्री । विवेक  
 युक्ती प्रमाणमूत्री ॥ गुण लावण्याचा धात्री । विचार सांगे स्वहि-  
 ताचा ॥ ७ ॥ भीष्म द्रोणाचा हा प्राण । सांगाती विदुराचा भगवान ॥  
 द्रौपदिलज्जेचें निवारण । वस्त्रें अपार पुरविलीं ॥ ८ ॥ निळा ह्मणे भक्ता-  
 साठीं । नित्य करुणा वाहे पोटीं ॥ शंख चक्रादि आयुधें मुष्टी । भक्त-  
 रक्षण करावया ॥ ९ ॥

॥ ६१० ॥ भाव भक्तीचा भुकेला । दास दासांचा अंकिला ॥ न वजे  
 दुरी उभा ठेला । अवघा झाला सांचा चि ॥ १ ॥ भक्तवचनें एके कार्नीं ।  
 भक्त आवडी पाहे नयनीं ॥ भक्त हृदयीं अळिगुनी । निज ऐश्वर्य अपीं सां  
 ॥ २ ॥ भक्तां मानी जिवप्राण । त्यांसीं न विमंवे एक हि क्षण ॥ सांचें  
 वागवी हा भूषण । निवलोन उतरी त्यां ॥ ३ ॥ जीव भाव देवावरी ।  
 जिहीं ठेविला निज निर्धारीं ॥ देवावीण दुसरी परी । तुच्छ मानिलें  
 संसारा ॥ ४ ॥ नलगे वैकुंठ साचिये चिर्तीं । कैवल्यातें परतें करिती ॥  
 देवाविण ते नेघों ह्मणती । मोक्ष मुक्ती फुकटा ॥ ५ ॥ देवाविण रिद्धी  
 सिद्धी । ओंवाळुनी सांडिती सा उपाधी ॥ देवा वेगळी साचिये बुद्धी ।  
 नाहींचि विश्रांती आणिक ॥ ६ ॥ निळा ह्मणे त्यांचिये घरीं । राहे होउनी  
 अंकित हरी ॥ भक्तकाज हा कैवारी । ब्रीदें वागवी सर्वदा ॥ ७ ॥

॥ ६११ ॥ वोरसोनियां भक्तासाठीं । धांवे वैकुंठीहुनी उठाउठी ॥ हात  
 ठेऊनियां कटीं । उभा द्वारीं ठाकला ॥ १ ॥ देखोनियां पुंडलिकासी । वास  
 केला तयापाशीं ॥ अवलोकुनियां निज भक्तांसी । परम विश्रांती पावला ॥ २ ॥  
 जे जे येती दर्शनासी । भुक्ति मुक्ति वांटी त्यांसी ॥ गाती वाणिती जे यासी ।  
 त्यां ने वैकुंठासी निज गजरें ॥ ३ ॥ ने घे त्यांची अतिशय सेवा । जिहीं आळ-

विलें याचिया नांवा ॥ धांवोनि त्यांचा करी कुडावा । आपुलिया गांवा ने  
त्यासी ॥ ४ ॥ न ह्मणे चि दिवस रात्री कांहीं । सदा भक्ताचिये वाही ॥  
निळा ह्मणे त्याच्या चि देहीं । प्रगटे नव्हे निराळा ॥ ५ ॥

॥ ६१२ ॥ अवघा कळा याचे हातीं । न करी काय एक श्रीपती ॥  
विष पाजितां अमृतीं । केली तृप्ती प्रल्हादा ॥ १ ॥ चंद्रहास्याचा कैवारी ।  
रक्षिलें त्या महामारी ॥ राज्य देऊनियां मुरारी । वैष्णवांमाजि श्रेष्ठ केला  
॥ २ ॥ आर्जुनाची प्रतिज्ञा गहनू । देखोनि दिवसा लोपिला भानु ॥  
जयद्रथासी यमसदनु । प्राप्त केला तात्काळीं ॥ ३ ॥ गर्भीं रक्षिला परि-  
क्षिती । सुदर्शन चक्र घेउनी हातीं ॥ उदरीं प्रवेशोनियां श्रीपति । छेदिली  
शक्ति अनिवार ॥ ४ ॥ द्रौपदीच्या वस्त्रहरणीं । उडी घालुनी ततक्षणीं ॥  
केली वस्त्राची पुरवणी । लाजविलीं कौरवें ॥ ५ ॥ गजेंद्रें संकटीं धांवा  
केला । वैकुंठीं यातें तो जाणों आला ॥ येउनी तांतडी मग सोडविला ।  
विमानां नेला वैसवुनी ॥ ६ ॥ निळा ह्मणे ऐसीं किती । तारिलीं ताराल  
तुह्मी पुढती ॥ ज्यां तुमच्या नाहीं प्रीती । ते ते होती आप्त तुम्हां ॥ ७ ॥

॥ ६१३ ॥ कांहीं चि सदैव दुवळे । न म्हणे हा वाले नारीनर ॥ १ ॥  
जयापरी तैसा होय । वापमाय सकळांचा ॥ २ ॥ शरणांगताचिया नांवे ।  
पशु हि उद्धरावे पक्षिया ॥ ३ ॥ निळा ह्मणे जीव जीवा । वंद्य हा देवां  
मानवांसीं ॥ ४ ॥

॥ ६१४ ॥ परम विश्रांती पावली । अवघी येणें मुखी केली ॥ १ ॥  
आवडी वंदिती पूजिती । दर्शना जे याच्या येती ॥ २ ॥ नाम उच्चारिती  
वाचे । नित्य कोड करी त्यांचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तांसाठीं । धरी  
रूपें अनंतकोटी ॥ ४ ॥

॥ ६१५ ॥ भक्तांलागीं पुढारला । येउनी पुढें उभा ठेला ॥ १ ॥  
सिण भाग ही न विचारी । युगानयुगीं विटेवरी ॥ २ ॥ सोहळा अधिकें  
अधिक । करी भक्तांचें कौतुक ॥ ३ ॥ निळा ह्मणे बहुमानें । संतां पूजी  
वांटी दानें ॥ ४ ॥

॥ ६१६ ॥ भक्तांचिया घरा आला । मुख विश्रांति पावला ॥ १ ॥  
उपकार ते वेळोवेळां । आठवी घननीळ सांवळा ॥ २ ॥ नाहीं कळिकाळा



हे भ्याले । अग्नि विष वाटुनी प्याले ॥ ३ ॥ निळा ह्मणे आभारला ।  
ह्मणवी भक्तांचा आंकिला ॥ ४ ॥

॥ ६१७ ॥ न विसंवे त्यां घटिका पळ । त्याचिपासीं सर्वकाळ ॥ १ ॥  
उत्तीर्णत्वा लागीं हरि । त्याची परिचर्या करी ॥ २ ॥ न ह्मणे दिवस रात्री  
काहीं । संचरोनी वसे त्याच्या देहीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तां घरीं ।  
गुणें नामें रूपें हरी ॥ ४ ॥

॥ ६१८ ॥ भक्त देव देवतार्चन । भक्त माझें पूजा ध्यान ॥ १ ॥ भक्ताविण  
भजों कोणा । ह्मणे वैकुंठीचा राणा ॥ २ ॥ भक्त माझा विधी जप ।  
भक्त चि योग याग तप ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तावरी । ऐसी निष्ठा सांगे  
हरी ॥ ४ ॥

॥ ६१९ ॥ भक्त पूजिती भगवंता । भगवंत पूजी आपुल्या भक्तां ॥ १ ॥ ऐसा  
प्रीतीचा कळवळा । परस्परें हा सोहळा ॥ २ ॥ भक्त देवातें चि उमगी ।  
देव हि धांवे तयालागीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे एकीएक । वसोनि भिन्नत्वाचें  
बीक ॥ ४ ॥

॥ ६२० ॥ भक्ती देवातें पूजिलें । देवें भक्तां सन्मानिलें ॥ १ ॥ ऐसे  
भजती येरयेरा । जैसे जळ आणि जळगारा ॥ २ ॥ भक्त देवाजवळी  
वैसे । देव भक्तां घरीं वसे ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवा भक्तां । सर्वकाळीं  
एकात्मता ॥ ४ ॥

॥ ६२१ ॥ देवामाजी भक्त असे । भक्ता अंगी देव दिसे ॥ १ ॥ ऐशी  
परस्परें मिळणी । जेविं प्रभा आणि तरणी ॥ २ ॥ भक्त देवातें चि भजती ।  
देवें भक्तीं ठेविली प्रीति ॥ ३ ॥ निळा ह्मणे एक वंकी । जैसा अळंकार  
कनकी ॥ ४ ॥

॥ ६२२ ॥ आमोद न सोडी कर्पूर । किंवा प्रभेतें रविकर ॥ १ ॥  
तैसे चि देव आणि भक्त । येरयेरीं विराजित ॥ २ ॥ जेंवि साखरेतें गोडी ।  
चंदन सौरभ्या न सोडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवकाश नभ । दोन्ही  
एक चि ते स्वयंभ ॥ ४ ॥

॥ ६२३ ॥ भक्त देवालागीं झुरे । देव भक्तातें चि स्मरे ॥ १ ॥ जेंवि

माउलियेतें बाळ । माय बाळातें स्नेहाळ ॥ २ ॥ येरयेरां नव्हती भिन्न । सर्व-  
काळीं सन्निधान ॥ ३ ॥ निळा म्हणे लवणा नीरा । जेंवि सोनें अळंकारा ॥ ४ ॥

॥ ६२४ ॥ भिन्न दावूनियां एक । एकीं भिन्नत्वाचें वीक ॥ १ ॥ जेंवि  
विंब प्रतीविंब । दोन्ही एक चि ते स्वयंभ ॥ २ ॥ जैसी गोडी आणि गुळ ।  
कापुर तो चि परिमळ ॥ ३ ॥ निळा म्हणे देवा भक्ता । निवडी कोण  
भिन्न आतां ॥ ४ ॥

॥ ६२५ ॥ वेडें वांकुडें वोलिलें । निळा पाहिजे उपसाहिलें ॥ १ ॥  
देवा तुम्ही रमाकांत । भक्त तुमचे चरणांकित ॥ २ ॥ सूर्य जेंवी नव्हे  
कीर्ण । सागर लहरी तो समान ॥ ३ ॥ निळा म्हणे तूं व्यापक । भक्त  
एकदेशी क्षुल्लक ॥ ४ ॥

॥ ६२६ ॥ पुंडलीक पूजा करी । विधी षोडश उपचारीं ॥ १ ॥  
देखोनियां साचा भावो । उभा वैकुंठीचा रावो ॥ २ ॥ बुका अर्पी तुळसी-  
पाळा । केशर चंदनाचा टिळा ॥ ३ ॥ निळा म्हणे स्थिरावला । देखोनि  
भक्तातें भुलला ॥ ४ ॥

॥ ६२७ ॥ पुंडलीक म्हणे देवा । आतां करावा वास येथें ॥ १ ॥  
भसों एका जिवें प्राणें । मीतूपणें वोसंडुनी ॥ २ ॥ बहुत वरें म्हणती देव ।  
प्रविले पाव विटेवरी ॥ ३ ॥ निळा म्हणे नव्हे तुटी । युगापार्ठी युग  
नातां ॥ ४ ॥

॥ ६२८ ॥ अनुरागें भजती देवा । सांच्या भावा साक्षी तो ॥ १ ॥  
ःहणोनियां मार्गें पुढें । धांवे कोडें सांभाळी ॥ २ ॥ भुके ताने करी  
चंता । लागों नेदी त्यां ऊनवारा ॥ ३ ॥ निळा म्हणे अंतरसाक्षी ।  
दा कै पक्षी दासाचा ॥ ४ ॥

॥ ६२९ ॥ भेटावया भक्तजनां । उभा चि राणा पंढरीचा ॥ १ ॥ अवलो-  
केतो दिशा चारी । येती वारकरी ज्या पंथें ॥ २ ॥ आलियाचा राखे  
ान । करी समाधान यथाविधी ॥ ३ ॥ निळा म्हणे दोषा खंड । चुकवी  
ड यमाचा ॥ ४ ॥

॥ ६३० ॥ ज्याचा केला अंगीकार । न मानी भार त्याचा हा ॥ १ ॥

चंद्रहास्य अर्जुनाचा । पुंडलीकाचा कैवारी ॥ २ ॥ नामदेवा कविरासी ।  
वाग्वी सांवत्यासी निज अंकी ॥ ३ ॥ निळा म्हणे एकनाथा । न विसंबे  
सर्वथा तुक्यासीं ॥ ४ ॥

॥ ६३१ ॥ गणगोत अवघें धन । आम्हां चरण विठोवाचे ॥ १ ॥  
आणिखी दुजें नेणों कांहीं । चाड चि नाही धनमानें ॥ २ ॥ देवाविण  
वाटती ओस । वैकुंठ कैलास नावडती ॥ ३ ॥ निळा म्हणे आवडी जाणें ।  
पुरवी खुणें जिवीचें तो ॥ ४ ॥

॥ ६३२ ॥ कांहीं काय मांडेल जेव्हां । मज चि प्रगट होणें तेव्हां ॥ १ ॥  
जवाळि च आहे भेऊं नका । माझिया वळें दुर्जन लोकां ॥ २ ॥ तुह्या गांजिती  
द्वेषिती । सांची समूळ विनशती ॥ ३ ॥ निळा ह्मणे भगवद्राणी । ऐसी ।  
प्रविष्ट झाली श्रवणी ॥ ४ ॥

॥ ६३३ ॥ भक्तद्वेषाचीं उत्तरें । ऐकतां चि कर्णद्वारें ॥ १ ॥ सांचें करी  
निर्दाळण । हरूनियां जीव प्राण ॥ २ ॥ दुर्योधन दुःशासना । ससैन्य  
निःपातिलें कर्णा ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तद्वेषें । हिरण्यकश्यपा झालें  
कैसें ॥ ४ ॥

॥ ६३४ ॥ देवादेव मुगुटमणी । करी टेहणी दामा घरीं ॥ १ ॥ शिण  
सा होऊं नेदी भाग । वोढवी अंग त्या अंगीं ॥ २ ॥ शुभाशुभ त्याचीं  
कर्मे । वारुनी दुर्गमें सुखी करी ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपणासरी । करू-  
नियां करी बहुमान ॥ ४ ॥

॥ ६३५ ॥ गाय वत्सा देखतां दृष्टी । मोहें उठी पान्हा ये ॥ १ ॥ चाटी  
तया देउनी धणी । भरी दुधाणी इतरांची ॥ २ ॥ तैसा चि हा पंढरिनाथ ।  
करी सनाथ निज वत्सा ॥ ३ ॥ निळा ह्मणे दासासंगें । तारी जगें  
त्रिविध ॥ ४ ॥

॥ ६३६ ॥ पापी आणि दुराचारी । सहपरिवारी संतांच्या ॥ १ ॥  
तरले आणिक तरती पुढें । दिधलें येवढें सामर्थ्य त्या ॥ २ ॥ तुह्नी देवा  
कृपावंत । केले निज भक्त आपणासे ॥ ३ ॥ निळा ह्मणे जगदोद्धारा ।  
केला हा वरा उपाय ॥ ४ ॥

॥ ६३७ ॥ संतरूपें तुह्मी चि धरा । विश्वंभरा अवतार ॥ १ ॥ ह्यणोनि  
महिमा कीर्ती जर्गी । वागवित्ती अंगी सामर्थ्य ॥ २ ॥ बोलउनी रेडा चाल-  
वित्ती भिंती । विमानीं होती उपविष्ट ॥ ३ ॥ निळा ह्यणे मानवी तनु ।  
जाती घेऊन वैकुंठा ॥ ४ ॥

॥ ६३८ ॥ अगाध कीर्ति वाढले संत । केलीं विख्यात चरित्रें ही ॥ १ ॥  
अग्नींत उभे विष चि प्याले । नाहीं ते भ्याले महा शस्त्रा ॥ २ ॥ वंदुनि  
आज्ञा बोले पशु । करी श्रुतिघोषु दीर्घ स्वरे ॥ ३ ॥ निळा ह्यणे ठेऊनी  
उदर्की । कागद हि सेखी कोरळ्या वहा ॥ ४ ॥

॥ ६३९ ॥ आळी करितां नामदेव । जेवित्ती स्वयमेव सांगातें ॥ १ ॥ सांव-  
त्याचे उदरीं वैसे । पुंडलीका वसे दृष्टीपुढें ॥ २ ॥ कुर्म्यांचिये धांवे भेटी ।  
मेहत्या कंठीं माळ ओपी ॥ ३ ॥ निळा ह्यणे निर्जनवासी । संतोवासी  
न विसंवे ॥ ४ ॥

॥ ६४० ॥ तुकोवाचे कीर्तनमेळीं । नाचे कळोळी स्वानंदें ॥ १ ॥  
क्षिरापती वाटी हातें । काला हि सांगातें करूं धांवे ॥ २ ॥ उदकामाजि  
रक्षी वहा । आळिगी वाहा पसरुनी ॥ ३ ॥ निळा ह्यणे ऐशा कीर्ती ।  
वाढवी श्रीपती दासांच्या ॥ ४ ॥

॥ ६४१ ॥ एकोवाची सेवा करी । वाहे घरीं जीवन ॥ १ ॥ गंधाक्षता  
तुळसीमाळा । पुरवी सोहळा करी ऐसा ॥ २ ॥ करुनी सडा संमार्जन ।  
पाळित वचन आज्ञेचें ॥ ३ ॥ निळा ह्यणे यापरि हरी । विराजे घरीं  
दासांचे ॥ ४ ॥

॥ ६४२ ॥ वैराग्याचा मेरु तो गोरकुंभार । तोडियले कर आणे-  
सार्ठी ॥ १ ॥ महाद्वारीं कथा श्रवण करितां । टाळी वाजवितां निघती  
नवे ॥ २ ॥ तुह्मी देवा कृपादृष्टी अवलोकिला । त्ददयीं तो धरिला प्रीति-  
करी ॥ ३ ॥ निळा ह्यणे तुह्मां दासाचा अभिमान । अवतार ह्यणऊन  
धरणें लागे ॥ ४ ॥

॥ ६४३ ॥ केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमानें । तोडिलीं बंधनें बहु-  
तांचीं ॥ १ ॥ जिहीं उच्चारिलें अनुतापें नाम । त्यांचें मरणजन्म निवा-  
रिलें ॥ २ ॥ कोणीये यातीचा हो कां कोणी एक । केलें कवतुक त्याचें

तुह्मी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सजना जातीचा कसायी । रंका बंका तीं हि उद्धरिलीं ॥ ४ ॥

॥ ६४४ ॥ नरसिंह मेहता गुजराती ब्राह्मण । धरिला अभिमान त्याचा तुह्मी ॥ १ ॥ द्वारकेसी त्याच्या हुंड्या भरियेल्या । सोभनासी नेल्या वस्त्रें पेत्र्या ॥ २ ॥ जन जसवंत राय राजेश्वर । केला त्याचा थोर बहुमान ॥ ३ ॥ निळा ह्मणे कुवा कुलाल हरिभक्त । पीपा रजपुत प्रियं तुह्मां ॥ ४ ॥

॥ ६४५ ॥ सुरदास आंधळा पंजावी ब्राह्मण । गातां तुमचे गुण धन्य झाला ॥ १ ॥ विसोवा खेचर चांगा वटेश्वर । नरहरी सोनार पाटक नामा ॥ २ ॥ जिवलग तुह्मां सांगाती जीवाचे । विभागी भाग्याचे केले तुह्मी ॥ ३ ॥ निळा ह्मणे भेद नाहीं तुह्मां संतां । दाविली भिन्नता प्रीतीसार्थी ॥ ४ ॥

॥ ६४६ ॥ ह्मणउनि तुह्मां नित्य आठविती । या हो या हो ह्मणती पांडुरंगा ॥ १ ॥ तुह्मी धांवोनियां येतां वरावरी । पुरवितां श्रीहरि आर्त त्यांचें ॥ २ ॥ न माहे वियोग तुह्मां उभयतां । देवा आणि भक्ता एक वंकी ॥ ३ ॥ निळा ह्मणे दोन्ही पिंड एक जीव । जाणती हा भाव निगमादीक ॥ ४ ॥

॥ ६४७ ॥ अमृत गोडिये नाहीं भिन्नपण । प्रभा रविकीर्ण जयापरी ॥ १ ॥ अळंकार सोनें काय तें वेगळें । डोलियां बुवळें वेगळिक ॥ २ ॥ नभा अवकाशा कोण भिन्न करी । वस्त्रतंतुपरि देव भक्त ॥ ३ ॥ निळा म्हणे प्राण तो चि प्रभंजन । नव्हती ते भिन्न एक एका ॥ ४ ॥

॥ ६४८ ॥ देव तो चि भक्त नाहीं वेगळिक । जळगार उदक जयापरी ॥ १ ॥ येरयेरामाजि एकपर्णी भिन्न । करुनी सौजन्य भोगिताती ॥ २ ॥ सौरभ्य चंदन परिमळ सुमन । नव्हती ते भिन्न एक एका ॥ ३ ॥ निळा ह्मणे रत्ना जेंवि रत्नकीळ । दोनांवी निर्मळ एकी सिळा ॥ ४ ॥

॥ ६४९ ॥ तुह्मां आह्मां नित्य भेटी । नाहीं तुटी कल्पार्थी ॥ १ ॥ प्रभा केंवि सांडी भानु । हुताशनु दीपनातें ॥ २ ॥ मृत्तिकेतें सांडुनी घटु ।

कैचा पटु तंतुविण ॥ ३ ॥ निळा ह्यणे आम्हांवीण । नाहीं चि देवपण  
तुझांसी ॥ ४ ॥

॥ ६५० ॥ आधीं भक्त पाठी देव । प्रगटे भाव देखोनी ॥ १ ॥ काचोळी  
पाठी कण । भुस निकण मग दाणा ॥ २ ॥ आधी तंतु पाठी वस्त्र ।  
कनका अळंकार रूप करी ॥ ३ ॥ निळा ह्यणे भक्ताविण । कैचें देवपण  
देवासीं ॥ ४ ॥

॥ ६५१ ॥ आदि मग हे अनादि बोली । निशीनें प्रगटिली सूर्य-  
महिमा ॥ १ ॥ अर्थ याचा आणा चित्ता । मग विचारितां कळेळ ॥ २ ॥  
कडु चि नसतां कैचें गोड । उप्पेविण सुरवाड छायेचा ॥ ३ ॥ निळा ह्यणे  
पुत्रेविण । न शोभे वापण वायाणें ॥ ४ ॥

॥ ६५२ ॥ देव अंगें निराभाम । भक्त रूपस चांगला ॥ १ ॥ म्हणो-  
नियां ते आणित्ती रूपा । दर्पणीं पहा पां जेंवि नभ ॥ २ ॥ नामें रूपें  
मंडित केला । शृंगारिला अळंकारें ॥ ३ ॥ निळा ह्यणे भक्त जनक । देव  
वाळक या हेतु ॥ ४ ॥

॥ ६५३ ॥ भक्त करिती तैसा होय । ठेविला ठाय तया स्थळीं ॥ १ ॥  
पाचारिती भाविती जेथें । प्रगटे तेथें रूप धरी ॥ २ ॥ जेजे उपचार करिती  
भक्त । ते ते स्वीकारित वाळापरी ॥ ३ ॥ निळा ह्यणे भक्तापासीं । नाहीं  
यासी दुराग्रह ॥ ४ ॥

॥ ६५४ ॥ भक्तांचिये मनीं जैसें । करी हा तैमें वर्तन ॥ १ ॥ नेदि  
होऊं आज्ञाभंग । वोढवी सर्वांग सेवेसी ॥ २ ॥ स्तंभीं पाचारितां हाके ।  
होउनी ठाके नरहरी ॥ ३ ॥ निळा ह्यणे उभा द्वारीं । केला विटेवरी मग  
ठाके ॥ ४ ॥

॥ ६५५ ॥ ठार्यांचा हा ऋणानुबंध । प्रीतिवाद् उभयतां ॥ १ ॥ ह्यणोनि  
एक एकाधीन । जाणती उण खुण येरयेरां ॥ २ ॥ देव जाणे अंतरींचें ।  
केलें भक्ताचें प्रतिपादी ॥ ३ ॥ निळा ह्यणे भिन्न भाव । नाहीं देव-  
भक्तांचा ॥ ४ ॥

॥ ६५६ ॥ देवा भक्तां भिन्नपण । देखती जन मूर्ख ते ॥ १ ॥ सविता

चे नारायण । वेद प्रमाण हा अर्थ ॥ २ ॥ म्हणती व्यासो नारायण । मिथ्या  
ती हें काय ॥ ३ ॥ निळा म्हणे अर्जुन कृष्ण । नरनारायण भिन्न तनु ॥ ४ ॥

। ६५७ ॥ भक्तांचिया मनोभावा । सारिखे देवा तुम्ही वर्ता ॥ १ ॥  
डीचा न करा भंग । अंतरंग म्हणोनियां ॥ २ ॥ धर्मा घरीं उच्चिष्ट  
। अर्जुना पुढा सारथ्य ॥ ३ ॥ निळा म्हणे बलिच्या द्वारीं ।  
नी भिकारी भिक मागा ॥ ४ ॥

। ६५८ ॥ श्रुती देवाच्या कणिया खाणें । श्लाघ्य अन्नं विदुराच्या  
१ ॥ द्रौपदी हातींचें भाजीपान । मानी समान पंचामृता ॥ २ ॥ मुद्रला  
रींचा वेचक पाक । मानी अधिक क्षीराब्धीहुनी ॥ ३ ॥ निळा म्हणे  
। मयासवें । वैसोनि जेवावें परम प्रीती ॥ ४ ॥

॥ ६५९ ॥ नीच कार्मीं न धरी लाज । भक्तकाज कैवारी ॥ १ ॥ सेव-  
हांचा हा शिरोमणी । म्हणवी करुनी दासत्व ॥ २ ॥ उगाली गंधें पुरवी  
। वाहे जळा मस्तकीं ॥ ३ ॥ निळा म्हणे होउनी वाण्या । आणि  
। ण्या भक्तां घरीं ॥ ४ ॥

॥ ६६० ॥ मांगतां महिमा पंढरीचा । अपार वाचा वेदांचिये ॥ १ ॥  
। सहज चि क्षेत्रा जाईन म्हणतां । धांवे सायोज्यता सामोरी ॥ २ ॥ विठ्ठ-  
। उराज देखतां दिठी । वास वैकुंठीं ते चि क्षणीं ॥ ३ ॥ निळा म्हणे आलिं-  
। गन । देतां समाधान जिवशिवा ॥ ४ ॥

॥ ६६१ ॥ गुण लावण्याची खाणी । विठोजी मुगुटमणी सकळांचा ॥ १ ॥  
। जाणे अंतरींचा भाव । देवादिदेव पूजनीय ॥ २ ॥ ब्रम्हादिक लागती  
। पार्यीं । सुरपती तो हि आज्ञांकित ॥ ३ ॥ निळा म्हणे लागला भाग्यें । हातीं  
। अनुरागें गीतीं गातां ॥ ४ ॥

॥ ६६२ ॥ जयाची तुम्हांसी करणें चिंता । तयातें पुरवितां आनक-  
। लित ॥ १ ॥ आलिया गेलियाचेनि हातें । सभाग्य तयातें धरूं धांवा ॥ २ ॥  
। कांहीं चि उणें साचिये घरीं । न पडावें अंतरीं हे इच्छा ॥ ३ ॥ निळा म्हणे  
। ऋणवर्षणा । होतसां नारायणा उत्तीर्ण ॥ ४ ॥

॥ ६६३ ॥ न कळे चि प्रेम याची गोडी । धांवे तांतडी नाम घेतां ॥ १ ॥  
। भरोनियां मग अंतरीं राहे । परता चि नोहे जवळुनी ॥ २ ॥ न विसंबे सा

रानीं वनीं । साउली धरुनी चाले सर्वे ॥ ३ ॥ निळा म्हणे पुरवी भुके ।  
वागवी भातुकें खाद्यावरी ॥ ४ ॥

॥ ६६४ ॥ सत्य भोळा देव कृपेचा सागर । न मोडी उत्तर संत आज्ञा  
॥ १ ॥ भाविकाची सेवा न म्हणे फार थोडी । स्वीकारी आवडी आपुलीये  
॥ २ ॥ अनन्य प्रीतीचें तुळसीपत्र जळ । मानी सर्व काळ तृप्ती तेणें ॥ ३ ॥  
निळा म्हणे साचा करी बहुमान । अनाथ म्हणऊन सांभाळी सा ॥ ४ ॥

॥ ६६५ ॥ आलें शरण साचा करी प्रतिपाळ । न म्हणे हा दुर्वळ सदैव  
कांहीं ॥ १ ॥ नेदी लागों वारा कल्पनेचा तया । न वजे पासोनीयां दुरी  
कोठें ॥ २ ॥ ब्रह्मरस मुखीं घाली नामामृत । नेदी तुटों आर्त आवडीचें ॥ ३ ॥  
निळा म्हणे यासीं भक्ताचा अभिमान । उभा म्हणऊन युगें जातां ॥ ४ ॥

॥ ६६६ ॥ देवामी दासाचा कळवळा । माये वाळावरी जैसा ॥ १ ॥  
नेदी मोडों भूक तहान । करें कुरवाळून स्तन पाजी ॥ २ ॥ दिठावेल  
म्हणोनी प्राण । निंवलोण उतरी त्या ॥ ३ ॥ निळा म्हणे करुनी कोड ।  
पाली लाड प्रीतीनें ॥ ४ ॥

॥ ६६७ ॥ लेवविले अळंकार । केलें थोर वाढउनी ॥ १ ॥ आपुली  
दृष्टी निवव्रीतां । मी तों नेणतां लळेवाड ॥ २ ॥ गोड घांस मुखीं भरा ।  
जेवितां पाचारा आवडी ॥ ३ ॥ निळा म्हणे शिकवा वोलों । पुढें चालों  
आपणा ॥ ४ ॥

॥ ६६८ ॥ खेळविलें अंगावरी । अळंकारी शोभविलें ॥ १ ॥ मी तों  
नेणें नेणपणें । होती शहाणे विस्मित ॥ २ ॥ परस्परें अनुवादती । एक  
सांगती एकापें ॥ ३ ॥ कैसा निळा भाग्यवंत । मायवाप संत जवळी सा ॥ ४ ॥

॥ ६६९ ॥ पोसणा चि परी आवडला । मानु दिधला पुत्रपणा ॥ १ ॥  
मागें पुढें सांभाळिती । साचें चि करिती कोड सदा ॥ २ ॥ खांदीं  
काडिये घेउनी मुखें । वोलों हरिखें शिकविती ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसे  
लोक । वाणिती कौतुक परस्परें ॥ ४ ॥

॥ ६७० ॥ कोटी जन्म घेईन देवा । करीन सेवा तुमची च ॥ १ ॥ भुक्ति  
मुक्ति नका आड । घालूं सांकड मज वाटे ॥ २ ॥ काय करूं ते आत्म-



धति । खंडण करिती भजनाचें ॥ ३ ॥ निळा म्हणे राहो ठायीं । विश्वास  
यीं तुमचिये ॥ ४ ॥

॥ ६७१ ॥ जिहीं भाव धरिला ठायीं । बुडी दिधली तुमच्या पायीं ॥ त्यासी  
हणेची करुनी सोई । आपणापासीं वैसविलें ॥ १ ॥ प्रल्हादा संकटीं  
क्षलें । ध्रुवासीं अक्षयपदीं वैसविलें ॥ उपमन्या नेउनियां रक्षिलें । क्षीराब्धी  
भव देउनी ॥ २ ॥ उद्धवासी ब्रह्मरस पाजिला । अर्जुना निजबोध  
पिला ॥ द्रौपदीचा लळा पाळिला । वस्त्राभरणें पुरविलीं ॥ ३ ॥ गौळ-  
चि प्रिय संवाद । नित्य भक्षणें त्यांचें दुग्ध ॥ गोवळासवें हुंवरी साद ।  
गामा हुतुतु खेळणें ॥ ४ ॥ जिहीं तुमचें धरिलें प्रेम । आवडी वदनीं  
इलें नाम ॥ त्यांचा करुनियां संभ्रम । निजानंदा पात्र केलें ॥ ५ ॥  
।मदेवा ज्ञानदेवा । निवृत्तिनाथा चांगदेवा ॥ एकोवा तुकोवाचिया भावा ।  
से चि वर्ता श्रीहरी ॥ ६ ॥ निळा म्हणे मी तों दीन । सकळ संतांचा  
रणरेण ॥ तुमच्या स्तवनें ठेविलें मन । येईल उचिता तैसें करा ॥ ७ ॥

॥ ६७२ ॥ नाहीं कोणा उपेक्षिलें । सकळां सन्मानें स्थापिलें ॥ आपु-  
श्ये पदीं वैसविलें । देणें दिधलें अपार ॥ १ ॥ चुळा एका दुधासाठीं ।  
वितां चि उपमन्यें जगजेठी ॥ करुनियां क्षीराब्धीची वाटी । लाविली ओठीं  
पाचिये ॥ २ ॥ बापा अंकीं वैसावया । ध्रुवानें स्तविलें विनवूनियां ॥  
।श्वळपद त्यासीं देउनियां । अक्षयपदीं वैसविलें ॥ ३ ॥ सुदामदेव तो  
रासाठीं । आला मागावया द्वारके भेटी ॥ त्यासी रचुनियां गोमटी ।  
वर्ण नगरी समर्पिली ॥ ४ ॥ पक्षियासी पाचारिलें । तिये गणिकेशीं  
।मानीं वाहिलें ॥ नका भेणें हांकारिलें । त्या गजेंद्रा नेलें निजधामा ॥ ५ ॥  
।भीपण भेटी धांवोनी आला । लंकेचें राज्य दिधलें त्याला ॥ चिरंजीव  
रुनियां वैसविला । आपुला शरणांगत म्हणउनी ॥ ६ ॥ पहा हो वर्नीचीं  
वनचरें । निळा हणें रिसें आणि वानरें ॥ आलिगुनियां रघुवीरें ।  
।।पुले पंगती जेवविलीं ॥ ७ ॥

॥ ६७३ ॥ खग मृग राक्षस वानर । दैत्य दानव निशाचर ॥ सिद्धचा-  
ग विद्याधर । नागवी खार कीटकादी ॥ १ ॥ चतुष्पदें जळचरें मनुष्य-  
।ती । दासी वेश्या भिल्लिणी किती ॥ कोळी अंतज अधम जाती । उद्द-  
।ले श्रीपती सत्संगें ॥ २ ॥ न विचारितां कुळयाती । धर्माधर्म सांची रीती ॥

क्षरण येतां चि ते निश्चिती । निजधामाप्रती पाठविले ॥ ३ ॥ न ह्यणोनी  
नरनारी बाळकें । उत्तम अधम कनिष्ठ लोके ॥ नामें चि पाचारितां मुखें ।  
नेले ते निजमुखें वैकुंठा ॥ ४ ॥ निळा ह्यणे ब्रीदें चरणीं । वागवी ह्यणवी  
भक्तांचा ऋणी ॥ ऐसी आख्या जे वेदीं पुराणीं । ते चि राहाटी चालवी ॥ ५ ॥

॥ ६७४ ॥ नामें आळवितां ओठीं । तुम्हां पोटीं भय वाटे ॥ १ ॥ नेणों  
कांहीं मागतील । किंवा येतील वैकुंठा ॥ २ ॥ काय वांटूं किती देऊं ।  
म्हणोनियां जिऊ निर्वुजला ॥ ३ ॥ ऐसें जाणोनी लपालेती । घेतलें चिर्चीं  
भय वाटे ॥ ४ ॥ याचि लागीं उत्तर न द्या । कळलें गोविंदा मनोगत ॥ ५ ॥  
निळा म्हणे सुखी असा । न मागों सहसा आण तुमची ॥ ६ ॥

॥ ६७५ ॥ ऐकोनि संत हांसतील । तुम्हांभी येईल मग लाज ॥ १ ॥  
कौल दिला राहे मुखें । न म्हणों मुखें दे ऐसें ॥ २ ॥ मागावें तें आम्हां चि  
जवळी । आहे नामावळी पढों मुखें ॥ ३ ॥ आणिवी तुमची नाही आशा ।  
ठेवा कैशा मुक्तिहि त्या ॥ ४ ॥ निळा म्हणे आपुल्या चि मुखें । असों  
हरिखें अखंडित ॥ ५ ॥

॥ ६७६ ॥ ऐसें ऐकोनियां उत्तर । देव म्हणे उदार धीर तुम्ही ॥ १ ॥  
तुमच्याचि काजा रूपामी येणें । मजलागीं धरणें अवतार ॥ २ ॥ तुम्ही  
माझे मी तुमचा । आहे चि ठायींचा ऋणानुबंध ॥ ३ ॥ निळा म्हणे देवा-  
भक्तां । ऐसी एकात्मता हो सरली ॥ ४ ॥

॥ ६७७ ॥ देव म्हणे भक्तराजा । अन्हेर माझा न करावा ॥ १ ॥ भोज-  
नकार्ळी पाचारावें । मज ही ध्यावें सांगातें ॥ २ ॥ भोजनीं तुमच्या तृप्ती  
मज । काजें काज तुमचिया ॥ ३ ॥ निळा म्हणे अंतर नका । असो एक-  
एका माझारी ॥ ४ ॥

॥ ६७८ ॥ राहेन आतां तुमच्या संगें । हें चि मागें भक्तासीं ॥ १ ॥ हें चि  
द्या आतां उदारपणें । माझें करणें रूप नांव ॥ २ ॥ विश्रांतीचें माझें घर ।  
तुम्ही जें शरीर धरिलें तें ॥ ३ ॥ निळा ह्यणे भक्तांपासीं । भाकीं ऐशी  
कीव देव ॥ ४ ॥

॥ ६७९ ॥ तुम्ही दिधलें वैकुंठभुवन । शेषशयन मजलागीं ॥ १ ॥ नाहीं  
तरी जाणता कोण । होतों निर्गुण निराभास ॥ २ ॥ नामरूप कैचें मज ।

तुम्ही चित्तें सहज वाढविलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपुल्या दासां । देतो  
ऐसा बडिवार ॥ ४ ॥

॥ ६८० ॥ भक्तां घरींचें करीन काम । त्यांचेंच नाम वागवीन ॥ १ ॥  
भक्तरूपें विराजलों । स्थिरावलों हृदयीं त्या ॥ २ ॥ भक्तमुखें सुखावत ।  
सांच्या चि क्रीडत देहसंगें ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसा देव । दाखवी प्रभाव  
आपुला ॥ ४ ॥

॥ ६८१ ॥ भक्तावीण देवा कोण । सोयरा सज्जन तिहीं लोकीं ॥ १ ॥  
यालागीं त्याची च वास पाहे । आज्ञेत राहे भक्तांचिया ॥ २ ॥ आवडी  
ऐसीं रूपें धरी । भक्तांचें करी सांगितलें ॥ ३ ॥ निळा म्हणे लोकीं तिहीं ।  
भक्तांविण आप्त नाही देवा ॥ ४ ॥

॥ ६८२ ॥ भक्ताविण देवालागीं । पुसतें जर्गी कोण दुजें ॥ १ ॥ नाम हि  
नव्हतें रूप हि नव्हतें । कैसेनि जाणतें कोण त्या ॥ २ ॥ परे हि परता पर-  
देसी होता । केला भक्ती सरता आपुल्या वळें ॥ ३ ॥ निळा म्हणे तो  
देव सा केला । भक्ति आणिला नामरूपा ॥ ४ ॥

॥ ६८३ ॥ देवावीण भक्तांचें संकट । कोण तें अरिष्ट निवारितें ॥ १ ॥  
कोणासी शरण जातें तेव्हां । कळीकाळ जेव्हां आकळूं येतां ॥ २ ॥  
संसार जेव्हां करितां ओढी । तडातोडी भंवताली ॥ ३ ॥ निळा ह्मणे तें  
चुकविलें । अनर्थ वारिले कृपावंतें ॥ ४ ॥

॥ ६८४ ॥ देव नसतां भक्तांचीं विघ्नें । कोण जन्ममरणें निवारितें ॥ १ ॥  
कोणासी म्हणते धांवा धांवा । करितां कुडावा कोण तुजा ॥ २ ॥ कोण  
नेता वैकुंठासी । आपुले विश्रांतीसी निज घरा ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवा-  
वीण । संसार बंधन न तुटतें ॥ ४ ॥

॥ ६८५ ॥ चौऱ्यायशी लक्ष योनिप्रती । फेरे खाती यातना ॥ १ ॥ संक-  
टापासुनी सोडविता । कोण हो होता देवावीण ॥ २ ॥ निष्काम करुनी  
ठेविता दासां । कोण होता ऐसा देवावीण ॥ ३ ॥ निळा ह्मणे निर्लोभ  
शांती । कोण देता हातीं भक्तांचिये ॥ ४ ॥

॥ ६८६ ॥ कैसेनि आकळतें मन । देवावीण भक्तांचें ॥ १ ॥ काम

क्रोधा लोभा शांती । कैसेनि होती मग साची ॥ २ ॥ काळदंड चुकविता ।  
कोण होता दवाविण ॥ ३ ॥ निळा म्हणे मोकळा भक्तां । करुनी ठेविती  
कोण पर्दा ॥ ४ ॥

॥ ६८७ ॥ कोण करितें समाधान । देवावीण भक्तांचें ॥ १ ॥ ब्रम्ह-  
सनातन पावविता । कोण या होता भक्तांसी ॥ २ ॥ नाना कल्पनेचीं  
व्यसनें । तोडितें बंधनें कोण सांगा ॥ ३ ॥ निळा म्हणे जन्मजरा । यातना  
अघोरां न चुकत्या ॥ ४ ॥

॥ ६८८ ॥ म्हणवीते शरणांगत । कोणाचे भक्त देवावीण ॥ १ ॥  
कोणापासीं हा परिहार । देते संसारयातनेचा ॥ २ ॥ कोण देवाविण  
येते । भक्तांसी सोडविते भयांतुनी ॥ ३ ॥ निळा म्हणे देव आणी भक्त ।  
येरयेरा होत साह्य सदा ॥ ४ ॥

॥ ६८९ ॥ भक्त म्हणती अहो देवा । वियोग न व्हावा तुम्हां आह्मां ॥ १ ॥  
इतुकेनि चि दोघे ही सुखी । मिमळतां एकएकी संतुष्ट ॥ २ ॥ आम्ही गाऊं  
तुमचे गुण । करावें श्रवण सादर तुम्ही ॥ ३ ॥ निळा म्हणे कमळापती ।  
आहे हातीं तुमचे हें ॥ ४ ॥

॥ ६९० ॥ तुमचीं नामें गाऊं मुखें । तुम्ही तीं मुखें ऐकावीं ॥ १ ॥  
नका यासी व्यवधान । मेलवा नयन नयनासी ॥ २ ॥ हाके सवें धांवोनि  
यावें । नुपेक्षावें सर्वथा ॥ ३ ॥ निळा म्हणे हृदयीं वास । करा सावकाश  
आमुचिये ॥ ४ ॥

॥ ६९१ ॥ तुम्ही देवा कृपावंत । आम्ही अनाथ दुर्वळें ॥ १ ॥ म्हणो-  
नियां थोरपण तुम्हां । येतें पुरुषोत्तमा आमुचेनि ॥ २ ॥ समानपणें असतो  
तरी । तुमची थोरी न दिसती ॥ ३ ॥ निळा म्हणे लोखंडें जैसा । दिधला  
परिसा बडिवार ॥ ४ ॥

॥ ६९२ ॥ तुमचे चरणीं राहो मन । करा हें दान कृपेचें ॥ १ ॥  
नामीं तुमचे रंगो वाचा । अंगीं प्रेमाचा आयुर्भावो ॥ २ ॥ हृदयीं तुमची  
राहो मूर्ति । वाचे कीर्ति पवाडे ॥ ३ ॥ निळा म्हणे ठेवा ठायीं । जीवभाव  
पार्यीं आपुलीये ॥ ४ ॥

॥ ६९३ ॥ भक्तीं आराधिला देव । जाणवला भाव देवासी तो ॥ १ ॥

बहुत बरें म्हणती भक्ता । न वजे परता जवळुनियां ॥ २ ॥ सुखी असा  
माझ्या बळें । पुरवीन लळे इच्छाल ते ॥ ३ ॥ निळा म्हणे कृपालु हरी ।  
भक्तांवरी तुष्टमान ॥ ४ ॥

॥ ६९४ ॥ मागें पुढें उभा राहे । भरुनी पाहे डोळे त्या ॥ १ ॥ प्रेमासी  
दृष्टी लागेल झणें । उतरी निंबलोण वरुनियां ॥ २ ॥ पोटीं खाला परम  
प्रीती । आळंगी श्रीपती त्दयेंसी ॥ ३ ॥ निळा म्हणे करुणा बहुत । झाला  
या मोहित भक्तांसी ॥ ४ ॥

॥ ६९५ ॥ भक्तां चि साठीं रूपें धरी । पवाडे करी असंख्य ॥ १ ॥  
भक्तांसी मानी आपुले सखे । नेदी पारिखे दिसों त्या ॥ २ ॥ कृपावस्त्र  
पांगुरवी । जवळी वैसवी आपणा ॥ ३ ॥ निळा म्हणे तृप्तीवरि । ब्रह्मरस  
भरी मुखांत ॥ ४ ॥

॥ ६९६ ॥ जिणें मरणें नाहीं आतां । हरिच्या भक्तां कल्पांतीं ॥ १ ॥  
त्याच्या ध्यानें तैसें चि आलें । आपुला विसरले देहभाव ॥ २ ॥ जडोनि  
ठेली अखंडता । एकात्मता हरिरूपीं ॥ ३ ॥ निळा म्हणे झाले संत । गुणा-  
तीत निजबोधें ॥ ४ ॥

॥ ६९७ ॥ पूर्ण कृपा झाली तया । गेलों लगटोनियां निज चरणीं ॥ १ ॥  
न देखती ते हरिवीण । जनीं जनार्दन कोंदला ॥ २ ॥ आनंदें त्या आळ-  
विती । वोसणती हरिनामें ॥ ३ ॥ निळा म्हणे देव चि झाले । भावा आले  
तयाचिया ॥ ४ ॥

॥ ६९८ ॥ कैसी सांपडली वेळ । तया केवळ लाभाची ॥ १ ॥ देव चि  
झाले चित्तें वित्तें । गण गोतें सहीत ॥ २ ॥ न ये चि विकल्पाचा वारा ।  
त्याचिया शरिरा आतळों ॥ ३ ॥ निळा म्हणे पहाती तेथें । देवापरतें  
न देखती ॥ ४ ॥

॥ ६९९ ॥ एकीं देव अनेकीं देव । नेणे चि भाव पालटों ॥ १ ॥ देव चि  
भासे धरामंडळ । सुक्ष्म स्थूल महदादी ॥ २ ॥ अन्न जीवन भूक तहान ।  
देव चि भोजन तृप्तिचें ॥ ३ ॥ निळा म्हणे अंगें मनें । जीवें प्राणें देव चि  
ते ॥ ४ ॥

॥ ७०० ॥ आपपरते नोळखती । अवघा चि देखती विद्वळ ॥ १ ॥

पूर्ण होउनी ठेलें काम । आत्माराम देह त्याचा ॥ २ ॥ विठ्ठल कार्णी  
विठ्ठल घ्राणी । विठ्ठल नयनी मनामाजी ॥ ३ ॥ निळा म्हणे विठ्ठल अंगें ।  
रंगलें रंगें विठ्ठलाच्या ॥ ४ ॥

देवाबरोबर लडिवाळपणाचे बोल.

॥ ७०१ ॥ बरें होणार ते झाली माझी गती । हळहळ किती वाढ-  
वावी ॥ १ ॥ परि तुमच्या ब्रीदा लागला कळक । दुराविल्या एक  
मश्यक मी ॥ २ ॥ होती वाढविली कीर्ति तिहीं लोकीं । ते आजी निष्टुकी  
चाहविली ॥ ३ ॥ ह्मणती शरणांगत येणें उपेक्षिला । लौकिक हा झाला  
भला काय ॥ ४ ॥ समर्था चुकल्या भला कोणिहि हांसे । अनाथासी नसे  
शंका कांहीं ॥ ५ ॥ निळा ह्मणे जागा आपुल्या उचिता । आह्मी तो संचि-  
ताधीन झालों ॥ ६ ॥

॥ ७०२ ॥ लाभ अथवा हानी करितां व्यवसाय । आह्मां ते विपाय  
फळा आले ॥ १ ॥ एका लाभा पात्र केलें तिहीं लोकीं । आह्मां नेलें सेखी  
ऐसा थरा ॥ २ ॥ फजितीसी उणें नाहीं लोकांमाजी । अंतरविलें कार्जी  
संसारिकां ॥ ३ ॥ नव्हता कळों आला निश्चयाचा भावो । येणें काळें देवो  
निष्ठुरसा ॥ ४ ॥ गेले होऊनियां न चले आयुक्ति । होणार ते गति हो कां  
सुखें ॥ ५ ॥ निळा ह्मणे लाजे झाली प्राणसंधी । न ये करुणानिधी रुपा  
तुह्मां ॥ ६ ॥

॥ ७०३ ॥ लाजविली सेवा लाजविली भक्ति । वैराग्य विरक्ति लाज-  
विली ॥ १ ॥ ऐसा चि घडोनि आला हा प्रसंग । हांसविलें जग आपुल्या  
ब्रीदा ॥ २ ॥ आमुचें होणार तें चि वोढविलें । तुमचे कीर्ती आलें हीन-  
पण ॥ ३ ॥ कैसे दीनानाथ ह्मणवाल जि आतां । आह्मां उपेक्षितां अना-  
थांसी ॥ ४ ॥ सिणलों भागलों संसारें गांजिलों । ह्मणोनियां आलों  
शरण तुह्मां ॥ ५ ॥ निळा म्हणे काय जाणोनि नेणते । झालेति यशातें  
दवडुनियां ॥ ६ ॥

॥ ७०४ ॥ नित्य नूतन तुह्मी नवे । आह्मी तो जिवें वेंचतों ॥ १ ॥ जाणें  
येणें आह्मां आदी । कल्पकोटी तुह्मां जिणें ॥ २ ॥ सुखदुःख आह्मां

भोग । तुह्मी तो अनंग निजरूपें ॥ ३ ॥ निळा म्हण जगदाधीशा । आम्हां  
आशा बांधलों ॥ ४ ॥

॥ ७०५ ॥ आणिकांसी सगि आशेचें बंधन । सदाचा वराडी असोनी  
आपण ॥ १ ॥ काय म्हणावें यावरि आतां । नष्टाचा परम नष्ट हा चि हा  
पहातां ॥ २ ॥ भक्ताच्या हाताची पहातसे वास । कांहीं देतील म्हणउनी  
टोकत चि वैसे ॥ ३ ॥ जळ फळ पुष्प देतां कांहीं चि न सोडी । देऊं जातां  
चि घाली हा तोंडीं ॥ ४ ॥ आशेचा बांधला देव हा कैसा । काय निवारील  
आमुची आशा ॥ ५ ॥ भक्त नेदिती तें उपवासी चि वैसे । काय खाईल  
जवळी कांहींचिया नसे ॥ ६ ॥ निळा म्हणे हा अनाथ वापुडा । जाणती  
संत परि न बोलती भीडा ॥ ७ ॥

॥ ७०६ ॥ याज्ञिक मंत्रें अवदान देती । त्याहुनि अधिक या उच्छिष्टा  
बोराची प्रीती ॥ १ ॥ हे काय अवगुण नव्हती सांगा । प्रत्यक्ष ठाउके चि  
आहेती जगा ॥ २ ॥ सांडुनियां सेजे लक्ष्मी ऐसी । भोगितो विद्रुप  
कौंसाची दासी ॥ ३ ॥ घरींचीं दहीं दुधें या न लगती गोडें । चोरटा  
लोकांचीं मोडितो कवाडें ॥ ४ ॥ श्रुतिस्मृतीचीं हीं वचनें नेघोनियां  
कार्नीं । हांसे श्लाघे शिव्या देतां गौळणी ॥ ५ ॥ निळा ह्मणे याची  
खोडी चि हे ऐशी । ते बोलोनि काय मानली यासी ॥ ६ ॥

॥ ७०७ ॥ आणखिही याचीं उदंड वर्षें । बोलतां चि ते नासी आमुचीं  
कर्में ॥ १ ॥ ह्मणोनियां याचें भय चि वाटे । बोलों जाय तंव बोलणें चि  
कुंटे ॥ २ ॥ वेद हि ना बोले चि भेउनी याला । देखोनि यातें मग मौन्यें चि  
ठेला ॥ ३ ॥ काळ हि कांपे याचिया धाकें । खासिहि गिळुनी आपण चि  
ठके ॥ ४ ॥ ना बोलती योगी याचिया भेणें । ध्यानीं चि वैसेले वसउनी  
रानें ॥ ५ ॥ संत हि याचीं न करित गोठी । धरुनी राहिले उगले चि  
पोटीं ॥ ६ ॥ अणुमात्र याचीं बोलतां चि कर्में । मरणासि चि मारुनी हरि  
तो जन्में ॥ ७ ॥ धीटपणें निळा बोलिला कांहीं । बोलतां चि लाविला  
आपुला वाही ॥ ८ ॥

॥ ७०८ ॥ एवढासा माझा भाव तो कायी । तेवढा चि तुमचिये ठेविला  
पार्यी ॥ १ ॥ परी तुमचें अगाध देणें । जाणवलें यावरि उदारपणें ॥ २ ॥  
एवढिसी माझी मति ते किती । तेवढि चि वाढवुनी केली सरती ॥ ३ ॥

एवढेसे तुह्नां गाईलें जि देवा । तेवढे चि स्वीकारुनी तोपलेती भावा  
॥ ४ ॥ एवढी शी माझी वाचा ते किती । तेवढि चि आपुलिये लाविली स्तुति  
॥ ५ ॥ एवढासा निळा एवढीसी भक्ती । अपार चि तुह्नी मानिली  
प्रीती ॥ ६ ॥

॥ ७०९ ॥ कांहीं चमत्कार देखती । विश्वासें तरि वाटे प्रीती ॥ १ ॥  
ऐसा विपरित आहे मोळा । जाणा येथींचा जी गोपाळा ॥ २ ॥ येव्हवीं  
कोणी फुकासाठी । नाम नुच्चरिती ओंठी ॥ ३ ॥ निळा ह्मणे नारायणा ।  
ह्मणोनि दाविली सूचना ॥ ४ ॥

॥ ७१० ॥ आधीं च अविश्वासी जन । ह्मणती कैचा नारायण ॥ १ ॥  
कोण तारिले या काळें । लटिकीं वोलती पालहाळें ॥ २ ॥ लटिके संत  
लटिका देव । लटिकें चि पाप पुण्य सर्व ॥ ३ ॥ निळा ह्मणे आमुच्या  
त्यागें । तुह्नांसी निंदिजेल जगें ॥ ४ ॥

॥ ७११ ॥ भक्तिपंथें न चले कोणी । वाट जाईल मोडोनी ॥ १ ॥ जरि  
अनाथा धांवणें । न कराल तुह्नी थोरपणें ॥ २ ॥ आमचा जन्म वायां गेला ।  
शब्द तुह्नांसी लागला ॥ ३ ॥ निळा ह्मणे नव्हे भली । पुढें वाट खोळं-  
वली ॥ ४ ॥

॥ ७१२ ॥ येईल चित्तासी तें करा । तुह्नी आतां विश्वंभरा ॥ १ ॥  
आमुचें वायां गेलें जिणें । नांदा तुम्ही देवपणें ॥ २ ॥ केली आम्ही  
तोंडपिटी । फजित व्हावया शेवटीं ॥ ३ ॥ निळा म्हणे निजाभिमान ।  
तुम्ही सांडिला इमान ॥ ४ ॥

॥ ७१३ ॥ वायां संतांची ही बोली । वचनें त्यांचीं लाजविलीं ॥ १ ॥  
लटिका चि केला कीर्तिघोष । येथें तो आवघी च निरास ॥ २ ॥ माझा चि  
मज अनुभव झाला । नाही सावाधावा केला ॥ ३ ॥ निळा ह्मणे पालट  
बुद्धि । दिसे तुमचे कृपानिधी ॥ ४ ॥

॥ ७१४ ॥ येईल चित्तासी तुह्नां उचित । आपुलें संचित भोगूं आह्मी  
॥ १ ॥ काय समर्थासी विनवावें रंकें । कोण त्याचें एके वचन तेथें ॥ २ ॥  
थोरा घरीं थोरा होतो बहु मान । कोण पुसे दीन याचकासी ॥ ३ ॥ निळा  
ह्मणे आम्ही मानिला विश्वास । तो दिसे निरास अवघी येथें ॥ ४ ॥



॥ ७१५ ॥ एकपणाचा घेउनी त्रास । नेंदी च दुसऱ्यास आड येऊं ॥ १ ॥  
ऐसा मुळींचा चि चोरटा हरि । चोरीचिवरि मन याचें ॥ २ ॥ पंचामृतें  
पांचहि विषयें । चाटुनियां जाय वरावरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे याचे शोधि-  
तांहि मार्ग । न लगे चि अनंग हार्ती चि हा ॥ ४ ॥

॥ ७१६ ॥ येतो जातो न दिसे परी । निख व्यभिचारी चित्ताचा ॥ १ ॥  
ऐसा चि याचा चोरटा खेळ । आहे चक्रचाळ मुळींचा चि ॥ २ ॥ नेदि कळों न  
दावी च अंग । उमटों चि माग कैसा तो ॥ ३ ॥ निळा ह्मणे सायास करितां ।  
होताती वृथा आयुचे ते ॥ ४ ॥

॥ ७१७ ॥ हरुनियां घ्यावें चित्त । आवघें चि वित्त धन माझें ॥ १ ॥  
हे तों नव्हे उचित तुझां । पुरुषोत्तमा विचारा ॥ २ ॥ दर्शनाचें हें चि फळ ।  
सोडावें निदळ करुनियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे होईल टीका । माजि या लोकां  
तुमची च ॥ ४ ॥

॥ ७१८ ॥ गोविलें इंद्रियां । पायु दिठी दावूनियां ॥ १ ॥ ऐसा लाववी  
नाटकी । चोर चैतन्य चेटकी ॥ २ ॥ गुर्णी गुणाचा दोतला । रूपाकृती  
उभा ठेला ॥ ३ ॥ निळा ह्मणे पुंडलीकें । आणिला भुलवावया लोकें ॥ ४ ॥

॥ ७१९ ॥ बहुतां येणें नागविलें । हरुनी सर्वस्वहि नेलें ॥ १ ॥ करूं  
जातां याची गोठी । जिवीं जिवा घाली मिठी ॥ २ ॥ पाहिला चि पुरे ।  
उरों नेदी त्या दुसरें ॥ ३ ॥ निळा ह्मणे चेटकी ऐसा ॥ स्वभाव याचा  
सांडिल कैसा ॥ ४ ॥

---

भक्ति व भाव यांचें सामर्थ्य.

॥ ७२० ॥ आवडोनि रूप मनीं । धरिलें वदनीं हरिनाम ॥ १ ॥ साचें  
सांग झालें सकळ । आलियाचें फळ नरदेहा ॥ २ ॥ रुचला संतसमागम ।  
आपुलिया धर्म कुळाचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे भगवत्कथा । गातां ऐकर्ता  
निज मोक्ष ॥ ४ ॥

॥ ७२१ ॥ याचि लागीं हरी । उभा चंद्रभागे तीरीं ॥ १ ॥ भक्तां-  
चिये हांके सर्वें । उडी घालोनियां पावे ॥ २ ॥ नेदी पडों दिठी । काळाची

सा घाली पोटी ॥ ३ ॥ निळा ह्मणे नामावरी । सर्वस्वें हा उदार  
हरी ॥ ४ ॥

॥ ७२२ ॥ भाव शुद्ध तरी । प्रगटे येउनी अंतरी ॥ १ ॥ उरों नेदी  
तया भिन्न । करी आपणा समान ॥ २ ॥ भरोनियां सृष्टी । आपण चि सा  
पाठीपोटी ॥ ३ ॥ निळा म्हणे राहे । कवळुनियां अंतर्वाहे ॥ ४ ॥

॥ ७२३ ॥ नेदी त्या दुसरें । लागों आणिकाचें वारें ॥ १ ॥ युगायुगीं  
त्याचा । म्हणवी सोयरा निजाचा ॥ २ ॥ लेवउनी लेणीं । मिरवी अळं-  
कार भूषणीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे शांती दया । वोपी भुक्ति मुक्ति तया ॥ ४ ॥

॥ ७२४ ॥ अंतरींचा जाणे भेद । प्रगटी आनंद सा तैसा ॥ १ ॥  
देव माझा चतुर ऐसा । जैसा तैसा क्षणमात्रें ॥ २ ॥ भाविकांचे अंगीं चि  
लोळे । शहाण्या नाढळे अभाविकां ॥ ३ ॥ निळा म्हणे परी । सर्वांतरीं  
साक्षी हा ॥ ४ ॥

॥ ७२५ ॥ जिहीं घरुनी हरी मनीं । हृदयीं वदनीं रंजविला ॥ १ ॥  
त्याचा झाला अंकित ऐसा । घरिंचा जैसा म्हणियारा ॥ २ ॥ न संगतां करी  
सर्व । जाणे गौरव दासाचें ॥ ३ ॥ निळा म्हणे दिवसनिरां । त्याचपार्शीं  
सर्वदा ॥ ४ ॥

॥ ७२६ ॥ निज ध्यास लागला मनीं । हा चि चिंतनीं दिवसरात्रीं ॥ १ ॥  
न सुटे चि करूं कैसें । लाविलें पिसें गोवळें ॥ २ ॥ येउनि जाउनि पुढें चि  
उभा । लाविलें भांवा मन माझें ॥ ३ ॥ निळा म्हणे न वचें दुरी । भरला  
शरीरीं न सुटे चि ॥ ४ ॥

॥ ७२७ ॥ नेदी करूं काज काम । स्मरवी नाम आपुलें ॥ १ ॥ मागें  
पुढें उभा चि असे । लाविलें पिसें श्रीरंगें ॥ २ ॥ खातां जेवितां जवळि च  
राहे । परता चि नोहे काय करूं ॥ ३ ॥ निळा ह्मणे घातली मिठी ।  
आपणासाठीं मज केली ॥ ४ ॥

॥ ७२८ ॥ भक्त हाका ऐकावया । पसरुनियां कान उभा ॥ १ ॥  
कोणी गांजील एखादा । म्हणोनि गदा सांभाळी ॥ २ ॥ सर्व काळ साव-  
धान । निज जन रक्षणा ॥ ३ ॥ निळा ह्मणे घाली उडी । भक्त तांतडी  
देखोनी ॥ ४ ॥

॥ ७२९ ॥ जाणें सकळां अंतरींचा । भाव साचा मिथ्या तो ॥ १ ॥ तथा  
करी तैसा चि मान । जैसें भजन ज्यापासीं ॥ २ ॥ जेंवि एक चि स्वातीजळ ।  
सर्पी गरळ हिरा भूमी ॥ ३ ॥ निळा म्हणे एक चि हरी । जैशापरी  
तैसा चि ॥ ४ ॥

॥ ७३० ॥ परम कृपावंत हरी । दीनोद्धारी तिष्ठतु ॥ १ ॥ भुक्ति मुक्ति  
घेउनी हार्ती । द्यावया प्रति निजदासा ॥ २ ॥ चारी मार्ग अवलोकित ।  
येती वागवित आर्त त्यांचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सगुण वेपें । उभा चि असे  
इंटेवरी ॥ ४ ॥

॥ ७३१ ॥ ज्याची आस करिती लोक । देव सकळिक आणि ऋषी  
॥ १ ॥ तो हा येउनी इटे उभा । राहिला लोभा भक्तीचिया ॥ २ ॥ निख  
काळ सिद्ध मुनी । ज्यातें चितनीं चितिती ॥ ३ ॥ निळा ह्मणे वैष्णव  
गाती । ज्यातें वर्णिती वेदशास्त्रें ॥ ४ ॥

॥ ७३२ ॥ यार्ची अनुष्ठानें ध्रुव आणि प्रल्हाद । भोगिताती पद वरिष्ठ  
तें ॥ १ ॥ जेथें नाहीं होणें निमणें संसारा । काळाचा आडदरा अनोळख  
॥ २ ॥ शुका नारदासी हा चि नित्य जप । जिव्हेसी आलाप हरिनामाचे  
॥ ३ ॥ निळा ह्मणे ते हि झाले हरि चि ऐसे । नाम निज ध्यासें महिमा  
ऐसा ॥ ४ ॥

॥ ७३३ ॥ भावें पाचारितां । विठ्ठल नामें आळवितां ॥ १ ॥ येसी  
धांवत । माउली तूं कृपावंत ॥ २ ॥ देसी प्रेम पान्हा । मुखीं घालुनियां  
स्तना ॥ ३ ॥ निळा ह्मणे घेसी । तथा अंकीं खेळविसी ॥ ४ ॥

॥ ७३४ ॥ भक्तांचिये भुके । प्रेम वागविसी भानुकें ॥ १ ॥ घालुनियां  
नेज मुखीं । एकाएकीं करिसी मुखीं ॥ २ ॥ पुरउनी आळी । घेसी  
हडिये ते चि काळीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे बापमाय । एका अंगें  
दोन्ही होय ॥ ४ ॥

॥ ७३५ ॥ आम्ही स्वामीचिया वळें । येथें असों खेळें येळें ॥ १ ॥ नामें  
गाउनी आवडी । करूं पदाच्या घडमोडी ॥ २ ॥ करून कीर्तन  
सोहळां । रंजतूं नारीनरावाळां ॥ ३ ॥ निळा म्हणे दिवसराती । केव्हां  
नेणों येती जाती ॥ ४ ॥

॥ ७३६ ॥ आठवितां याचे पाय । गेलें निरसोनी संसारभय ॥ १ ॥  
 वधा काळ अवघी वेळ । स्मरणें याचिया सुमंगळ ॥ २ ॥ सदैव आझी  
 मंडळी । पढों हरिच्या नामावळी ॥ ३ ॥ निळा झणे यावरी आतां ।  
 धणों जन्ममरणचिंता ॥ ४ ॥

॥ ७३७ ॥ ऐसा जोडियला दातार । करुनी नामाचा उच्चार ॥ १ ॥  
 ग्राम्ही भाग्यवंतीं जर्नी । पार्यां याचे विश्वासोनी ॥ २ ॥ नेंदी जाऊं  
 कोठें दुरी । पुरवी अवघें चि हा घरीं ॥ ३ ॥ निळा म्हणे त्वरित आला ।  
 फळा अर्थ तो चिंतिला ॥ ४ ॥

॥ ७३८ ॥ न वजों यावरी आतां कोठें । सांडुनी चरण हे गोमटे ॥ १ ॥  
 जोडलें तें भाग्ययोगें । येणें काळें संतसंगें ॥ २ ॥ दुभिन्नले वरुषोनी  
 वरी । प्रेम अमृताच्या धारी ॥ ३ ॥ निळा म्हणोनी सांटी । केली जिवें  
 देउनी मिठी ॥ ४ ॥

॥ ७३९ ॥ धन्यरूप झाला काळ । करितां कथा गदारोळ ॥ १ ॥  
 आजि पोखल्या आयणी । प्रेम सुखाचिया जेवणीं ॥ २ ॥ होउनी ठेला  
 दिव्यरूप । पुण्य निरसोनियां पाप ॥ ३ ॥ निळा म्हणे निमग्नता । झाली  
 मन बुद्धी चित्ता ॥ ४ ॥

॥ ७४० ॥ होतें पूर्वार्जित । उत्तम संग्रहीं संचित ॥ १ ॥ तें चि उत्ती-  
 र्णत्वा लागीं । झालें सन्मुख ये प्रसंगीं ॥ २ ॥ भोग मोक्ष फळें । निवारलीं  
 शांतिबळें ॥ ३ ॥ निळा म्हणे सहज चि आला । ओघ अमृताचा हा  
 जिव्हाळा ॥ ४ ॥

॥ ७४१ ॥ ब्रह्मीभूत होते काया । श्रीहरि पायां अनुसरतां ॥ १ ॥ परि  
 हा विश्वास नुमटे मनीं । जाती म्हणउनी निरया गांवा ॥ २ ॥ जिहीं  
 केला हा सायास । पावले पदास ते संत ॥ ३ ॥ निळा म्हणे अनुभवसिद्ध ।  
 ऐसा प्रसिद्ध कलियुगीं ॥ ४ ॥

॥ ७४२ ॥ धराल तरी धराल चिर्ती । संशयनिवृत्ती करुनियां ॥ १ ॥  
 या हो विठोबाच्या नामें । साधनें दुर्गमें लाजविलीं ॥ २ ॥ सहज चि उच्चार  
 करितां वाचे । सायोज्याचे अधिकारी ॥ ३ ॥ अनन्य भावें शरणांगत ।

होता पतित उद्धरिले ॥ ४ ॥ न मागोनियां धन संपत्ती । भाव भक्ति  
भुकेला ॥ ५ ॥ निळा म्हणे अंतर जाणे । अधम न म्हणे उत्तम हा ॥ ६ ॥

॥ ७४३ ॥ आईका हो संत तुम्ही मुनेश्वर । माझिये निर्धार अंतरीचा  
॥ १ ॥ विठोबावांचुनी न मनीं चि दैवत । न धरी माझे चित्त भाव कोठें ॥ २ ॥  
काय मतांतरें करूं ते साधनें । हरिनाम कीर्तनें वांचुनियां ॥ ३ ॥ निळा  
म्हणे न लगे वायूची धारणा । तत्त्वसंख्या कोणा कामा आली ॥ ४ ॥

॥ ७४४ ॥ भोळा माझा पंढरिनाथ । धांवे त्वरित पाचारिल्या ॥ १ ॥  
न पाहे मान प्रतिष्ठा साची । घेतली ज्याची स्तुति येणें ॥ २ ॥ अनार्थें  
दिनें भाविकें ते । आवडती चित्तें जीवापरी ॥ ३ ॥ निळा म्हणे पाळी  
लळा । अखंड सोहळा करुनियां ॥ ४ ॥

॥ ७४५ ॥ वाचा वेधली हरिकीर्तनी । श्रवण श्रवणीं गोडावले ॥ १ ॥  
नेर्वां वैसलें हरिचें रूप । पूजनीं पडप उभय करां ॥ २ ॥ प्रदक्षणे सोकले  
चरण । अष्टांग आलिंगन नमस्कारा ॥ ३ ॥ निळा म्हणे हेंचि कोड । अव-  
धिया चाड विठ्ठलीं ॥ ४ ॥

॥ ७४६ ॥ अवर्षीं च अंगें वेष्टोनि ठेलीं । हरिचिये रंगलीं निज सेवे ॥ १ ॥  
तेणें चि वाटे कृतकृत्यार्थ । चुकले अनर्थ जन्मजरा ॥ २ ॥ सर्व काळ सुखीं  
सुख । हरिखीं हरिख कोंदला ॥ ३ ॥ निळा म्हणे पुरले नवस । आलिया  
नरदेहास फळ झालें ॥ ४ ॥

॥ ७४७ ॥ मुफळ जिणें हरिच्या भजनें । चुकलीं पतनें यमजाच ॥ १ ॥  
नित्य करितां हरिकीर्तन । गातां गुण निज आवडी ॥ २ ॥ घडतां संत-  
समागम । हरिचें प्रेम दुणावलें ॥ ३ ॥ निळा म्हणे साधिली वेळ । सकळां हि  
मंगळ मंगळाची ॥ ४ ॥

॥ ७४८ ॥ ऐकोनियां दासवाणी । चक्रपाणी संतोषे ॥ १ ॥ म्हणे  
तुम्ही प्राणसखे । बोलतां मुखें प्रीतिवादे ॥ २ ॥ सर्वही काळ माझी चि  
चाड । तरि मजहि कोड तुमचें चि ॥ ३ ॥ निळा म्हणे न फिटे धणी ।  
भक्ता आणि देवाची ॥ ४ ॥

॥ ७४९ ॥ ईसारें गोविला । अवघा आंखुनी ठेविला ॥ १ ॥ देउनियां

अहंभावो । भक्ति सांठविला देवो ॥ २ ॥ नामार्चे चितन । करुनी केला  
हा स्वाधीन ॥ ३ ॥ निळा म्हणे जिवेंसार्ठी । करुनी सामाविला पोटी ॥ ४ ॥

॥ ७५० ॥ देव चि झाले अंगें । देवा भजतां अनुरांगें ॥ १ ॥ शुक्र  
प्रल्हाद नारद । अंबरुपी रुकमांगद ॥ २ ॥ निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान । नामा  
सधना आणि जालहण ॥ ३ ॥ कूर्मा विसोबा खेचर । सांवता चांगा वटे-  
श्वर ॥ ४ ॥ कबीर सेना मूरदास । नरसी मेहता भानुदास ॥ ५ ॥ निळा  
म्हणे जनार्दन एका । देव चि होउनी ठेला तुका ॥ ६ ॥

॥ ७५१ ॥ एकाहुनी आगळे एक । झाले हरिभक्त अनेक ॥ १ ॥  
भक्ती निजज्ञानें वैराग्यें । देव चि होउनि ठेले अंगें ॥ २ ॥ प्रेमभक्ति अनु-  
सरले । विठ्ठल देवें ते पूजिले ॥ ३ ॥ निळा म्हणे सांगों किती । न पुरे अल्प  
माझी मती ॥ ४ ॥

॥ ७५२ ॥ हरिरूप ध्यानीं हरिनाम वदनीं । हरिच्या चितनीं तद्रू-  
पता ॥ १ ॥ हरी तयां अंतरीं हरी तयां बाहेरी । रक्षी निरंतरीं श्रीहरी  
खां ॥ २ ॥ हरी तयां आसनीं हरी तयां भोजनीं । हरी तयां शयनीं निद्रा  
करी ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरी देह गेह दारा । हरी दुजा वारा लागों  
नेदी ॥ ४ ॥

॥ ७५३ ॥ ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले । हरी चि होउनी ठेले  
एकाएकीं ॥ १ ॥ आपपर तयां न दिसे चि पाहतां । विधीं एकात्मता  
अवलोकित्ती ॥ २ ॥ काम क्रोध लोभ मोह ममता माया । पळताती देखो-  
नियां आशा तृष्णा ॥ ३ ॥ निळा ह्मणे त्यांच्या दर्शनें चि मुक्त । होताती  
पतीत महापापी ॥ ४ ॥

॥ ७५४ ॥ नित्य वदनीं हरिचें नाम । अंतरीं प्रेम विसावलें ॥ १ ॥  
सांच्या भाग्या नाहीं सीमा । पुरुषोत्तमा प्रिय झाले ॥ २ ॥ आवडती ते  
सर्वदा हरी । न वचे दुरी पासुनी त्यां ॥ ३ ॥ निळा ह्मणे मेघःशाम ।  
पुरवी काम सर्व त्यांचे ॥ ४ ॥

॥ ७५५ ॥ भक्ति भाव बळकाविला । देव धांविला सोडवणें ॥ १ ॥  
ह्मणे मज घ्या पालटासी । सोडा भावासी जाऊं घ्या ॥ २ ॥ ते म्हणती तूं  
लटिका देवो । आझी धरिला भावो न सोडूं ॥ ३ ॥ निळा ह्मणे भावा-  
सार्ठी । पडली मिठी देव न सुटे ॥ ४ ॥

॥ ७५६ ॥ भ्याला देव देखोनि भक्तां । ह्मणे मी आतां केउता पळों  
॥ १ ॥ जीवेंसी चि इहीं केली सांटी । सोडवितां मिठी न सोडिती ॥ २ ॥  
भुक्तिमुक्ति देतो यासी । परि हे उदासी न घेती त्यां ॥ ३ ॥ निळा म्हणे  
भक्ति मोकलीतां आशा । देव चि फांसां पडिलों म्हणे ॥ ४ ॥

॥ ७५७ ॥ देव म्हणे भक्त हो कांहीं तरी घ्यारे । ते म्हणती उरे मीण चि  
घेतां ॥ १ ॥ याल तरि नेईन वैकुंठलोका । ते म्हणती नका बंदीखान तें  
॥ २ ॥ रिद्धि सिद्धि देईन तुम्हां । ते म्हणती आम्हां विटाळ तो ॥ ३ ॥  
विचारी देव करावें कैसें । कैवल्याही ऐसें नेघों म्हणती ॥ ४ ॥ आतां  
आवडेल तरी तें मागा । देईन सांगा जीवींचें तें ॥ ५ ॥ निळा म्हणे हृदयीं  
ध्यान । द्या हो जीवन नाम तुमचें ॥ ६ ॥

॥ ७५८ ॥ भक्ति भाव चि वांधिला गांठीं । आला उठाउठी देव तेथें  
॥ १ ॥ म्हणे मज घ्या सोडायासी । ते म्हणती ठकिसी नेघों तुज ॥ २ ॥  
लटिकी च माया धरिसील रूपें । लपसील खोपे रिघोनियां ॥ ३ ॥ न सोडूं  
भाव जाई तूं आतां । विनवी देव भक्तां काकुळती ॥ ४ ॥ भावही घ्यारे  
भक्तिही घ्यारे । मजही घ्यारे तुमचा चि मी ॥ ५ ॥ निळा म्हणे साधिलें  
काज । भक्ति आपुली पैज जिक्कीयेली ॥ ६ ॥

॥ ७५९ ॥ देवाचें वर्म सांपडला भाव । नव जाये जवळुनी आडकला  
देव ॥ १ ॥ देव म्हणे माझी नव्हे चि सुटका । भावेंविण म्हणती देवो चि  
लटिका ॥ २ ॥ वर्म हें यासी दाविलें कोणे । संतासी ठाउकें येर कोणीही  
नेणे ॥ ३ ॥ निळा म्हणे भक्तासी तिहीं चि दाविलें । न सोडिती आतां  
जिवेंसी वांधलें ॥ ४ ॥

### नामाचा महिमा.



॥ ७६० ॥ काय करावीं तपसाधनें । हरिनाम चिंतनें सर्व सिद्धी ॥ १ ॥  
हागे वाल्मीक राम चि झाला । प्रल्हादे जिंकिला द्रंद्रसमूह ॥ २ ॥ गजेंद्र  
पशु नाम चि जपतां । मुक्ति सायोज्यता भोग भोगी ॥ ३ ॥ निळा म्हणे  
हरिनाम वाड । मुक्तिचें सांकड नाहीं आम्हां ॥ ४ ॥

॥ ७६१ ॥ नेघों आम्ही कदा भुक्ति आणि मुक्ति । हरिनामीं विश्रान्ती सर्व जोडे ॥ १ ॥ काय कराव्या त्या रिद्धी आणि सिद्धी । वाउग्या उपाधी भजना गोंवा ॥ २ ॥ न लगे आम्हां कांहीं मान्यता बहु मान । जेणें अभिमान खवळे अंगीं ॥ ३ ॥ निळा म्हणे दुरी दुराऊ जाणीव । न लगे शहाणीव नाडील ते ॥ ४ ॥

॥ ७६२ ॥ एक गाऊं आह्मी विटोवाचें नाम । सकळ हि धाम मंगळाचें ॥ १ ॥ इतर साधनें फळ काम देती । पुनरपी आणित्ती गर्भवासा ॥ २ ॥ योग याग स्वर्ग काम फळदाते । ह्यणोनियां त्यांतें दूषिती संत ॥ ३ ॥ निळा ह्यणे नाहीं विकार हरिनामा । पाववी निज धामा स्वस्ति क्षेम ॥ ४ ॥

॥ ७६३ ॥ आला स्वानुभवा । बहुतांसी हा आहे ठावा ॥ १ ॥ उच्चार या हरिनामाचा । तरणोपाव चि भवसिंधूचा ॥ २ ॥ सांगितला संती । प्रतिती पाहोनियां अंती ॥ ३ ॥ निळा म्हणे निश्चयाचा । मुगमोपाव हा मोक्षाचा ॥ ४ ॥

॥ ७६४ ॥ हरिचें नाम चि एक पुरे । सकळां साधनांचिये धुरे ॥ १ ॥ पावावया वैकुंठासी । लहान थोरां विश्वासी यांसी ॥ २ ॥ न लगे जाणें वनांतरा । सांडोनियां घरादारा ॥ ३ ॥ निळा म्हणे मुक्तिपदा । जावयाची हे संपदा ॥ ४ ॥

॥ ७६५ ॥ नामाचे चि घोष । करुनी निर्दाल्लिळे दोष ॥ १ ॥ वाट घेणा वाल्हाकोळी । अजापेळा पढनां जळी ॥ २ ॥ गणिका आणि पशु गज । प्रलहाद् दैत्याचा आत्मज ॥ ३ ॥ निळा म्हणे प्रसिद्ध ख्याती । नामापामी भुक्ति मुक्ति ॥ ४ ॥

॥ ७६६ ॥ तरले तों असंख्यात । सांगों जातां न लगे अंत ॥ १ ॥ एका हरिच्या नामासाठीं । भरल्या विमानाच्या कोटी ॥ २ ॥ नाना याति स्त्रिया पुरुष । वनचर श्वापदादी राक्षस ॥ ३ ॥ निळा ह्यणे कीटक पतंग । पावले नामें पद अर्धंग ॥ ४ ॥

॥ ७६७ ॥ आतां हि जे गाती नामें । ते पावती निजात्मधामें ॥ १ ॥ ऐसी नामा अंगीं शक्ती । आहे ठेविली श्रीपति ॥ २ ॥ मुख्य पाहिजे



विश्वास । निद्रा सांडुनियां आळस ॥ ३ ॥ निळा म्हणे जे जे गाती । ते ते परमपदा जाती ॥ ४ ॥

॥ ७६८ ॥ जेथुनियां येणें चि नाही । फिरोनियां कांहीं संसारा ॥ १ ॥ तया नांव परमपद । लाभती मुग्ध हरिनामें ॥ २ ॥ पहा नवलाव हा कैसा । वानरां रिसां पदप्राप्ती ॥ ३ ॥ निळा म्हणे श्रीराम सेवे । नामानुभावे मर्कट ते ॥ ४ ॥

॥ ७६९ ॥ आम्हां सांपडलें वर्म । हरिभक्तीचें सुगम ॥ १ ॥ खाचें आळवाचें नाम । हृदयीं धरुनियां प्रेम ॥ २ ॥ वाजवुनी टाळी । सुखें नाचावें राउळीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे संती । दाविलें हें कृपावंती ॥ ४ ॥

॥ ७७० ॥ म्हणवी कामारी । दास्य करी सांच्या द्वारी ॥ १ ॥ ऐसा भक्तांसी भुलला । नाम गातां आतुडला ॥ २ ॥ नेणे साविण आणीक । शेषशाई वैकुंठ लोक ॥ ३ ॥ निळा म्हणे निःसीम भावें । भजले विके त्यांच्या नावें ॥ ४ ॥

॥ ७७१ ॥ अखंड भूतदया मानसी । वाचे नाम अर्हनिशी ॥ तया न विसंवे हृषिकेशी । मार्गें मार्गें हिडतसे ॥ १ ॥ जिहीं परकारणीं वेंचिलें । शरीर आयुष्य आपुलें ॥ धन वित्त ही वंचिलें । तयां विद्वलें सन्मानिजे ॥ २ ॥ जिहीं गाइलें नित्य नाम । अंतरीं धरुनियां प्रेम ॥ तया वस्तिसी निज धाम । निर्मुनियां ठेविलें ॥ ३ ॥ जिहीं धरिला संतसंग । दुराविलें त्रिविध जग ॥ तया सखा पांडुरंग । निजानुभवे जोडला ॥ ४ ॥ निळा म्हणे सद्गुरु भक्ति । दास्य ब्राह्मणांचे अनुरक्ती ॥ तया लागीं हा श्रीपति । करी सांगाती आपुला ॥ ५ ॥

॥ ७७२ ॥ जे जे होउनियां अनुरक्त । झाले विरक्त हरिनामें ॥ १ ॥ त्यांचे अंगीं विसावला । हृदयीं चि राहिला प्रगटौनी ॥ २ ॥ नेदी उरों दुसरेपणें । त्याचेनि प्राणे जीवें जितु ॥ ३ ॥ निळा ह्मणे घालुनी मिठी । सातें कल्प कोटी न विसंवे ॥ ४ ॥

॥ ७७३ ॥ लाजोनियां समाधी मुख । ठाके अधोमुख हरिभेटी ॥ १ ॥ म्हणोनियां रतले दास । करिती उल्हास नित्य नवा ॥ २ ॥ ऐकोनियां नामावळी । धांवोनी कवळी हृदयीं सां ॥ ३ ॥ निळा ह्मणे जवळी ठाके । नेदी पारिखें दिसों चि ॥ ४ ॥

॥ ७७४ ॥ सहज चि नाम आलें वाचे । करीत दोषांचें निर्मूळ ॥ १ ॥  
 ऐसी व्यास गर्जे वाणी । महिमा पुराणीं विख्यात ॥ २ ॥ पापी चांडाळ  
 दुरात्मे ते । नामें चि सरते वैकुंठी ॥ ३ ॥ निळा ह्मणे गणिका वाल्हा ।  
 अजामेळ उद्धरिला गर्जेद्र ॥ ४ ॥

॥ ७७५ ॥ तरले नामें अनेक तरती । वैकुंठा जाती घोषगजरे ॥ १ ॥  
 ऐसा याचा कीर्तिमहिमा । उत्तमा अधमा सरिसाची ॥ २ ॥ कलियुगीं  
 तो सुगम सार । नामोच्चार हरीचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे अनुतापेंसी । गाती  
 वैकुंठासी ते जाती ॥ ४ ॥

॥ ७७६ ॥ नाहीं संदेह करी हा पाठ । पावसी वैकुंठ हरि म्हणतां ॥ १ ॥  
 जैसे प्रल्हाद उपमन्या धुरु । करितां नामोच्चार वरिष्ठ पर्दी ॥ २ ॥ नेदी  
 हा आघात लागों वारा । धांवेल सामोरा स्वामी माझा ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
 घेईल वोसंगा । नेईल जेथें जगा गम्य नाहीं ॥ ४ ॥

॥ ७७७ ॥ हें चि परमार्थाचें सार । हरिचिया उच्चार नामाचें ॥ १ ॥  
 जिहीं केला पावले ते । वैकुंठीं सरते सुखी झाले ॥ २ ॥ गातां वानितां  
 हरिगुण रासी । झाले त्रैलोक्यासी पूज्य ते ॥ ३ ॥ निळा ह्मणे निका  
 उपावो । सांपडला ठावो वैष्णवां ॥ ४ ॥

॥ ७७८ ॥ निजात्मप्राप्तीलागीं सार । हरिचिया उच्चार नामाचा ॥ १ ॥  
 हें चि बीज हें चि गुज । हें चि निज निजाचें ॥ २ ॥ ऐसें संतीं पुरस्करुनी ।  
 सांगितलें कार्नी येऊनियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे परम प्राप्ती । नामीं चि  
 विश्रांति हरिचिया ॥ ४ ॥

॥ ७७९ ॥ ऐकोनियां हरिनाम घोष । पळती दोष दिगंता ॥ १ ॥ जेंवि  
 हनुमंताचिये हांकें । कांपती धाकें निशाचरें ॥ २ ॥ अथवा पडतां चि रवि-  
 कीर्ण । जाय हारपोन अंधःकार ॥ ३ ॥ निळा म्हणे घोकिलें जिहीं ।  
 घेतला तिहीं अनुभव हा ॥ ४ ॥

॥ ७८० ॥ नामें तुमचीं गाउनी छंदें । ब्रम्हानंदें नाचेन ॥ १ ॥ धरु-  
 नियां दृष्टीपुढें । पाहेन रूपडें सुरेख ॥ २ ॥ वारंवार क्षणक्षणा । ठेवीन  
 चरणावरी माथा ॥ ३ ॥ निळा म्हणे पुरवा कोड । तुम्ही चि चाड  
 जाणोनी ॥ ४ ॥

॥ ७८१ ॥ केला माझा अंगीकार । ठेविले कर जेणें कटीं ॥ १ ॥ आतां सुखा नाही उणें । नामस्मरणें याचिया ॥ २ ॥ तीर्थें व्रतें तपोवनें । वसती स्थानें भासती ॥ ३ ॥ निळा म्हणे साधन सिद्धि । दर्शनें उपाधी निरसिल्या ॥ ४ ॥

॥ ७८२ ॥ आठवितां नामें सुखाची संतुष्टी । लाभें लाभ कोटी सुकृताचा ॥ १ ॥ म्हणउनि हा चि घेउनियां छंद । गातुसे गोविंद विठ्ठल हरी ॥ २ ॥ ज्याचिया स्मरणें हरे द्वैतबाध । अवघा चि उपाध माया भ्रांती ॥ ३ ॥ निळा म्हणे नित्य वैष्णवां साधन ॥ हें चि अनुसंधान दिवसरती ॥ ४ ॥

॥ ७८३ ॥ नित्यानंद घोषें करितां हरिचें कीर्तन । श्रोते आणि वक्ते होती परम पावन ॥ १ ॥ आणिक हि लोक तरती सांच्या सहवासें । बाळ्याभोळ्या भाविकांसी लाभ अनयासें ॥ २ ॥ जेथें निस नाम घोष टाळिया गजर । तेथें रंगीं नृत्य करी रुक्मिणीवर ॥ ३ ॥ निळा ह्मणे तो चि प्रसन्न होउनी दासामी । भुक्ति आणि मुक्ति ठेवी सांच्या सहवासीं ॥ ४ ॥

॥ ७८४ ॥ केले मुखी फार । कांहीं न करितां विचार ॥ १ ॥ कोण याती कैसें कुळ । नामें आळवितां कृपाळ ॥ २ ॥ केले वरिष्ठ सकळां । प्रेम देउनियां गळां ॥ ३ ॥ निळा ह्मणे वाढविले । वैकुंठीं ते सरते केले ॥ ४ ॥

॥ ७८५ ॥ जिव्हार्शी ठेवितां चि गोड । पुरे कोड सकळही ॥ १ ॥ तें या विठोवाचें नाम । सर्वदा निष्काम फळदातें ॥ २ ॥ उच्चार चि करितां ओंठीं । जाळित कोटी पापाच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे साधन एमें । मुळभ चि नसें दुजे आन ॥ ४ ॥

॥ ७८६ ॥ विठोवा विठोवा नामांच्चार गोड । सरं येथें चाड सकळि कांची ॥ १ ॥ गाखा आईकत्या एक चि नव्हाळी । वैकुंठ राउळी वसावया ॥ २ ॥ न लगती सायास करणें योगाभ्यास । नाचतां उदास कीर्तवमेळीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे जन्म चुके थोड्यासाठीं । उच्चारितां ओंठीं ऐशीं नामें ॥ ४ ॥

॥ ७८७ ॥ रात्रि पळे येतां चि सविता । सिंहगर्जनें कुंजर चळता ॥ १ ॥ तैसें हरिभक्तां सांकडें । येतां चि पळे दृष्टिपुढें ॥ २ ॥ महालक्ष्मीचें वारें ।

येतां चि दरिद्र घे माघारें ॥ ३ ॥ निळा म्हणे हरिच्या स्मरणें । हारपोनि  
जाती जन्ममरणें ॥ ४ ॥

॥ ७८८ ॥ काय सांगों सुखानंद । झाला अंतरी तो बोध ॥ १ ॥  
भंजतां तुम्हांसी विठ्ठला । मनीं प्रेमा वोसंडला ॥ २ ॥ नाठवे चि कांहीं  
आतां । ऐसा वेध झाला चित्ता ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐशी परी । झाली  
नवल चि वाटे हरी ॥ ४ ॥

॥ ७८९ ॥ केला जिहीं नामपाठ । तयां वैकुण्ठ मोकळें ॥ १ ॥ न साधे  
जें योगयागें । कथाप्रसंगें सुलभ तें ॥ २ ॥ कीर्तनाचे घोष जेथें । होती तेथें  
हरि उभा ॥ ३ ॥ निळा म्हणे सुलभ ऐसें । आन साधन चि नसे कलि-  
युगीं ॥ ४ ॥

॥ ७९० ॥ जो जो काळ कीर्तनीं जाय । तो तो होय सार्थक ॥ १ ॥  
घटिका पळही न वचे वांया । चुकवी अपायापासुनी ॥ २ ॥ न लगे जन्मां-  
तरा येणें । पुढती मरणें मागुती ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसा निका । उपाय  
नेटका सकळांसी ॥ ४ ॥

॥ ७९१ ॥ पतना न्यावे जिहीं दोषी । कीर्तनीं तयासी हा रस ॥ १ ॥  
जैसें बीज भाजिल्या अंतीं । नुगवे चि शेतीं पेरिल्या ॥ २ ॥ तैशीं जळती  
कर्माकर्म । एका हरिनामें गर्जतां ॥ ३ ॥ निळा म्हणे श्रोता वक्ता । होती  
उभयतां शुचिर्भूत ॥ ४ ॥

॥ ७९२ ॥ जेणें कीर्तनीं धरिली निष्ठा । झाला वरिष्ठां वरिष्ठ तो ॥ १ ॥  
पहा प्रल्हाद दैखवंशी । झाला देवासी परम पूज्य ॥ २ ॥ नामाशिपी  
विष्णुदास । यवन कविरास बहुमान ॥ ३ ॥ निळा म्हणे कीर्तनरंगीं । रंगले  
जगीं धन्य झाले ॥ ४ ॥

॥ ७९३ ॥ नारद वैष्णवांचा शिरोमणी । नाचें कीर्तनीं सर्वदा ॥ १ ॥  
देवो चि त्याची पूजा करी । आणि नमस्कारी भेटतां ॥ २ ॥ दैत्या घरीं  
बहुमान त्याचा । ऐसा कीर्तनाचा बडिवार ॥ ३ ॥ निळा म्हणे तिहीं  
लोकांत । कीर्तनें विख्यात हरिभक्त ॥ ४ ॥

॥ ७९४ ॥ यमधर्मही इच्छी भेटी । हरिभक्तां दृष्टी पहावया ॥ १ ॥  
झणे त्यांच्या मुखें कथा । होईन ऐकतां पावन मी ॥ २ ॥ जिहीं भुलविला

हरी । कीर्तन गजरीं करूनियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे धन्य ते वाणी । गर्जत  
गुणीं सर्वदां ॥ ४ ॥

॥ ७९५ ॥ इंद्र चंद्र महेंद्र सर्व । मानवती देव हरिभक्ता ॥ १ ॥ म्हणती  
इहीं चि केला ऋणी । चक्रपाणि कीर्तनें ॥ २ ॥ नेंदि तिये वैकुंठासी । आपणा  
चि पार्शी गोंवियला ॥ ३ ॥ निळा ह्मणे हे सदैव सदां । कीर्तनें गोविंदा  
रंजविती ॥ ४ ॥

॥ ७९६ ॥ कीर्तन केलें ब्रह्मानंदें । ध्रुव मल्हादें एकनिष्ठ ॥ १ ॥ तयां  
केलें सुखसंपन्न । त्रैलोक्यां मान वाढउनी ॥ २ ॥ तैसे चि शुक नारदमुनी ।  
पावले कीर्तनीं समाधिसुख ॥ ३ ॥ निळा ह्मणे बहुतां संतां । कीर्तनें अद्वैता  
मेळविलें ॥ ४ ॥

॥ ७९७ ॥ कीर्तनाचा घोष गजर । ऐकतां अपार उद्धरले ॥ १ ॥ ऐसे  
किती सांगावे ते । कीर्तनें सरते वैकुंठीं ॥ २ ॥ आदिकरुनी स्त्रिया बाळें ।  
कीर्तनकल्लोळें हरिपर्दीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे श्रोते वक्ते । एकात्मतेतें  
पावले ॥ ४ ॥

॥ ७९८ ॥ सांगों जातां न कळे वाचा । महिमा कथेचा अपार ॥ १ ॥  
श्रवणें पठणें हरिची कीर्ति । नाना याति उद्धरल्या ॥ २ ॥ चतुष्पदें श्वान  
सुकरें । श्रवणद्वारें मुक्ति त्यां ॥ ३ ॥ निळा ह्मणे कीटक पक्षा । कीर्तनें  
वृक्षा हरिप्राप्ती ॥ ४ ॥

॥ ७९९ ॥ कीर्तनरंगें रंगलें जें जें । तें तें सहजें हरिप्रीय ॥ १ ॥ येर  
मुमुक्षु जे जे होती । कीर्तनें पावती ते लाभा ॥ २ ॥ महा अनुष्ठान हरिची  
कथा । नित्य जोडतां सुखप्राप्ती ॥ ३ ॥ निळा ह्मणे कैवल्यपद । पाववी  
अभेद हरिकीर्ति ॥ ४ ॥

॥ ८०० ॥ सुखें भिक्षा मागोन खावें । हरिचें करावें कीर्तन ॥ १ ॥ कलि-  
युगीं हें साधनसार । भवसिंधु पार पाववितें ॥ २ ॥ नेघोनियां गुणदोष ।  
करावे घोष हरिनामें ॥ ३ ॥ निळा म्हणे सुगम सिद्धी । तुटती उपाधी  
सकळही ॥ ४ ॥

॥ ८०१ ॥ कोणाची हि न धरुनी आशा । भजावें जगदीशा कीर्तनें ॥ १ ॥  
मग तो कृपेचा सागर । उतरील पार भवसिंधु ॥ २ ॥ तोडुनियां ममता

जाळ । करील कृपाळ वरी कृपा ॥ ३ ॥ निळा म्हणे आवडी खासी ।  
कीर्तनापार्शी तिष्ठतु ॥ ४ ॥

॥ ८०२ ॥ हरिच्या पदोनियां नामावळी । करिती होळी महा दोषा  
॥ १ ॥ ते चि धन्य देहधारी । या माझारि कलियुगा ॥ २ ॥ सत्य वाणी  
सख चि क्रिया । जे आचरोनियां वर्तती ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांचिया संगें ।  
उद्धरीजे जगें अनायासें ॥ ४ ॥

॥ ८०३ ॥ नामापार्शी भुक्ति मुक्ति । ज्ञान विरक्ति हरिनामी ॥ १ ॥  
नामापार्शी दया शांती । साधना समाप्ती हरिनामी ॥ २ ॥ नामें प्राप्त  
नित्यानंद । स्वरूपावबोध हरिनामें ॥ ३ ॥ नामी तिष्ठती रिद्धी सिद्धी ।  
तुटती उपाधी हरिनामें ॥ ४ ॥ निळा ह्मणे हरिनाम सार । उतरी भव-  
पार हरिनाम ॥ ५ ॥

॥ ८०४ ॥ नाम तारक हें श्रीहरी । गर्जतां तुमचें भवसागरी ॥ १ ॥  
ऐसें जाणोन वैष्णवजन । करिती निसानी कीर्तन ॥ २ ॥ नलगे त्या  
खटाटोप । नामस्मरणें निरसे पाप ॥ ३ ॥ निळा ह्मणे वरवी युक्ति । ज्ञाली  
भाग्य भाविकां प्राप्ति ॥ ४ ॥

॥ ८०५ ॥ अमृताहुनि गोड हरी । नाम उच्चारितां वैखरी ॥ १ ॥  
घेतां न विटे चि हे रसना । अधिका अधिक आवडी मना ॥ २ ॥  
चित्तासी विश्रांती । इंद्रियें सुखावळीं ठाती ॥ ३ ॥ निळा ह्मणे गोडागोड ।  
सेवितां सरे अवधी चाड ॥ ४ ॥

॥ ८०६ ॥ सकळ मंत्रा वरिष्ठ सार । विठ्ठल नाम त्रिअक्षर ॥ १ ॥ वाचे  
उच्चार करितां जप । प्रगटे देहीं विठ्ठलरूप ॥ २ ॥ त्रिविध तापाचें हि हरण ।  
विठ्ठल नाम उच्चारण ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुगम सिद्धि । विठ्ठल नामाची  
समाधी ॥ ४ ॥

॥ ८०७ ॥ संत एकांती बैसले । सर्वही सिद्धांत शोधिले ॥ ज्ञानदृष्टी  
अवलोकिलें । सारांश काढिलें निवडुनि ॥ १ ॥ तें एक श्रीहरिचें नाम ।  
सकळ पातकां करी भस्म ॥ अधिकारी उत्तम आणि अधम । चारी  
वर्ण नरनारी ॥ २ ॥ विठ्ठलनामें उच्चार ओंठी । मूर्ती पाहतां दृष्टी ॥ लाभे  
ब्रह्मतेची पुष्टी । वाढे पोटी निज शांती ॥ ३ ॥ देखतां कांपती सा काळ ।

हरिच्या ऐमें अंगी वळ ॥ प्रगटे वैराग्य अढळ । तुटती मळ ममतेचे ॥ ४ ॥  
महा दोषाची झाडणी । अहंभावादिकांची गाळणी ॥ उभय कुळें बैसउनी ।  
जाती विमानी वैकुंठा ॥ ५ ॥ ऐसा नामाचा प्रताप । नेदी उरों पुण्यपाप ॥  
भंगुनियां त्रिविध ताप । ठाकती सद्रूप होउनी ॥ ६ ॥ दृश्य नुरे साचिये  
दृष्टी । ब्रह्मानंदें कोंदे सृष्टी ॥ निळा ह्मणे धरितां कंठी । वीजमात्र  
हरिनाम ॥ ७ ॥

॥ ८०८ ॥ विठ्ठलनामाचा प्रताप । लेश उरों नेदी पाप ॥ १ ॥ त्रिविध  
तापाची बोहरी । विठ्ठलनामाच्या उच्चारीं ॥ २ ॥ दैन्य दुःख निर्दाळिलें ।  
विठ्ठल नामें ऐमें केलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे शांती मुखें । विठ्ठल विठ्ठल  
ह्मणतां मुखें ॥ ४ ॥

॥ ८०९ ॥ लोंढा आळा सात्त्विकाचा । पूर अद्भुत या प्रेमाचा ॥ १ ॥  
तेणें लागती बोसाणें । स्वानंद चि नामस्मरणें ॥ २ ॥ मनोमीन तळप-  
ताती । गोड अर्थातें कवळिती ॥ ३ ॥ निळा ह्मणे उभय तीरें । श्रोते  
वक्ते निर्मळ निरें ॥ ४ ॥

॥ ८१० ॥ श्रवणकथेचें सादर । करिती नर सभाग्य ते ॥ १ ॥ मुख  
पावोनियां विश्रांती । मोक्षपदा जाती सुखरूप ॥ २ ॥ अगाध महिमा  
भगवद्गुणीं । संत पुराणीं गर्जती ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिचें नाम । सकळा  
भस्म करी पापा ॥ ४ ॥

॥ ८११ ॥ नामें तारिले पातकी । मुक्त झाले मृत्युलोकीं ॥ १ ॥ ऐसे  
बोलिले वाल्मीक । महाभारतीं व्यासादिक ॥ २ ॥ कलियुगीं हरिकी-  
र्तन । करितां तरले अधमजन ॥ ३ ॥ निळा म्हणे असंख्यात । हरिच्या  
नामें झाले संत ॥ ४ ॥

॥ ८१२ ॥ शिंपी सोनार चांभार । ब्राह्मणादि नारी नर ॥ १ ॥ हरिच्या  
कीर्तनें हरिचे भक्त । होऊनि ठेले जिवन्मुक्त ॥ २ ॥ सुतार कुंभार यवन ।  
अंजजादी हीन जन ॥ ३ ॥ निळा म्हणे क्षेत्रीं शूद्र । वैश्यहि पावले  
मुक्तिपद ॥ ४ ॥

॥ ८१३ ॥ योगाभ्यास साधतां चि सांग । येती उपसर्ग सिद्धीचे ॥ १ ॥  
कैची तेथें हरिसी भेटी । विवंचना शेवटीं काळाची ॥ २ ॥ विचारितां

ज्ञान अभिमान वाढे । नसते चि झगडे जाणिवेचे ॥ ३ ॥ निळा म्हणे जे  
हरिनाम जपती । मुक्त चि ते होती निःसंशयें ॥ ४ ॥

॥ ८१४ ॥ एका हरिच्या नामा चि साठी । चढला वैकुंठी गजेंद्र पशु  
॥ १ ॥ द्वंद्व्राचिया महामारी । ओढितां जळचरीं जळा आंत ॥ २ ॥  
तैसा चि प्रल्हाद नाम चि गातां । शस्त्र अग्नी घाता विष न करी ॥ ३ ॥  
निळा ह्मणे हरिचे भक्त । हरिनामें मुक्त बहुत झाले ॥ ४ ॥

॥ ८१५ ॥ शुक्र प्रल्हाद हरिच्या नामें । गातां मुख संभ्रमें निवाले ॥ १ ॥  
खांनीं उघडुनियां हे मार्गा । दाविली जगा हरिभक्ती ॥ २ ॥ तैसा चि  
नामा विष्णुदास । पावला सौरस परब्रह्मी ॥ ३ ॥ निळा ह्मणे दाउनी  
तुका । गेला एकाजनार्दन ॥ ४ ॥

॥ ८१६ ॥ आण्ण्णीही उदंड संतजन । राहिले व्यापून महीतळीं ॥ १ ॥  
नामें चि पावन केले दोषी । उद्धार आणिकांशीं करूनियां ॥ २ ॥ गर्जती  
तेणें ब्रह्मानंदें । हरिनाम पदें आळविती ॥ ३ ॥ निळा ह्मणे निमग्न झाले ।  
हरिपदा पावले हरिनामें ॥ ४ ॥

॥ ८१७ ॥ जन्म जरा तुटती रोग । धरितां अनुराग हरिनामीं ॥ १ ॥  
ऐसा अनुभव सांगती संत । पावले प्रतीत आंगें चि ते ॥ २ ॥ तरोनि  
आपण आणिका तारिती । जड जीवा दाविती मार्ग सोपा ॥ ३ ॥ निळा  
ह्मणे नाम वरिष्ठ साधना । माजी त्रिभुवना आख्या याची ॥ ४ ॥

॥ ८१८ ॥ नामें दोषी अजामेळ । परम चांडाळ तारियेला ॥ १ ॥  
पुराणीं हा महिमा व्यासें । वर्णिला उद्देशें वाल्मीकें ही ॥ २ ॥ जे जे नामीं  
रतले प्राणी । वाहिले विमानीं श्रीहरिनें ॥ ३ ॥ निळा ह्मणे पावले पार ।  
नामें चि अपार भवसिंधुच्या ॥ ४ ॥

॥ ८१९ ॥ नाम चि एक विठोवाचें । अवध्या साधनांचें शिरोरत्न ॥ १ ॥  
उच्चार मात्र करितां ओठीं । प्रगटे पोटीं हरिरूप ॥ २ ॥ विश्वास चि पाहजे  
आधीं । अंतर शुद्धी कारण हें ॥ ३ ॥ निळा ह्मणे नुरवी दोष । हरी  
निःशेष जन्ममृत्यु ॥ ४ ॥

॥ ८२० ॥ ऐक्यरूपें हरिहर । उभा कटीं कर विठेवरी ॥ १ ॥ तो म्यां  
देखियला दिठी । भूवैकुंठी पंढरिये ॥ २ ॥ तुळसीमाळ वैजयंती । वेदिला



सतीं मुनिवरीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे विश्रांती मना । झालें लोचनं  
पारणें ॥ ४ ॥

॥ ८२१ ॥ हरिची कथा अमृतरस । गोड ग्रास नामावळी ॥ १ ॥ तेणें  
करूं सर्वदा तृप्ती । क्षुधे निवृत्ती तृषेची ॥ २ ॥ अजर अमर होते काया ।  
अविद्या माया निरसोनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे कीर्तनी सिद्धी । लाभे  
समाधी हरिभक्तां ॥ ४ ॥

॥ ८२२ ॥ नामें चि पावन केली क्षिती । घोषें निज शांती पातका ॥ १ ॥  
जये गांवीं जये देशीं । वसती सांसी सुख लाभ ॥ २ ॥ सुदर्शन फिरे  
वरी । विघ्ना बोहरी करावया ॥ ३ ॥ निळा म्हणे कळीकाळ कांपे ।  
नांदती प्रतापें हरिजन ॥ ४ ॥

॥ ८२३ ॥ अवघा काळ हें चि ध्यान । तुमच्या चिंतन नामाचें ॥ १ ॥  
करूं देवा हे सूदना । ठेउनी चरणांवरी दृष्टी ॥ २ ॥ गुण चरित्रें श्रवण  
करूं । अर्थ विवरूं मानसीं ते ॥ ३ ॥ निळा म्हणे अवघा धंदा । कीर्तन  
गोविंदा तुमचें तें ॥ ४ ॥

॥ ८२४ ॥ तप साधन हें चि माझें । गाईन तुझें नाम हरी ॥ १ ॥  
आणिका साधनीं उवग आला । विश्वास उपजला येचि विशीं ॥ २ ॥  
कळा कुसरी न येती मना । वांचुनी चिंतना तुमचिया ॥ ३ ॥ निळा म्हणे  
वाचे बोली । पडिली चाली याची परी ॥ ४ ॥

॥ ८२५ ॥ न धरे धीर धरितां मनीं । न संडे वदनीं गुणनाम ॥ १ ॥  
अष्टाहासें गर्जना करी । खवळली वैखरी नाटोपे ॥ २ ॥ चरित्राचे उठती  
भार । जिव्हे अक्षर न संडे ॥ ३ ॥ निळा ह्मणे लाविला चाळा । न कळे  
कळा हे तुमची ॥ ४ ॥

॥ ८२६ ॥ बरवा ओढवला हा रंग । भक्ती प्रसंग तुमचा ॥ १ ॥ तेणें  
सुखें मातली वाचा । निख कीर्तनाचा नट नाच ॥ २ ॥ गाऊं वानूं  
आपुल्या छंदें । तुमचीं पदें आवडी ॥ ३ ॥ निळा म्हणे गळती नयन ।  
प्रेमें स्फुंदन सद्गद ॥ ४ ॥

॥ ८२७ ॥ संत ऐकती निवाडे । बैसोनि पुढें गुण तुमचे ॥ १ ॥ तैसे चि  
गाऊं तयांपासीं । आर्त मानसीं धरुनियां ॥ २ ॥ जया जेथें पडेल रुची ।

बोलों तैसे चि सारांश ॥ ३ ॥ निळा ह्मणे अपार पेणें । वोळ्ळें देणें तुमचें  
हरि ॥ ४ ॥

॥ ८२८ ॥ सकळ मंत्रांमाजी मंत्र उत्तम । दोनी अक्षरें जपतां राम ॥  
निरसोनियां मायादि भ्रम । पाविजे निज धाम अनायासें ॥ १ ॥ तैसा चि  
मंत्रराज प्रसिद्ध । त्रि अक्षरीं जपतां गोविंद ॥ नरनारी बाळकें शुद्ध ।  
पावती अच्युतपदातें ॥ २ ॥ चतुराक्षरी मंत्र सरळ । जपतां नारायण  
श्रीगोपाळ ॥ चतुर्भुज होती सकळ । स्वरूपता पावती ॥ ३ ॥ त्रि अक्षरी  
मंत्रसार । विठ्ठल नामाचा उच्चार ॥ निळा ह्मणे करितां नर । न ये समोर  
कळीकाळ त्या ॥ ४ ॥

॥ ८२९ ॥ असो आतां हें बोलणें । आह्मी निर्भय एक्या गुणें ॥ १ ॥  
सांगीतलें करूं काम । हातें टाळी मुखें नाम ॥ २ ॥ गुण वानूं नानापरी ।  
आज्ञा साची वंदुनी शिरीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे राजा धरी । हातीं तथा  
सभाग्य करी ॥ ४ ॥

॥ ८३० ॥ तुमच्या कीर्तनें पावलों पार । भवसिंधूचा लहान थोरें ॥  
पशुपक्षी दैत्य निशाचर । नारी नर बाळकें ॥ १ ॥ पुण्यपावन तुमची  
कथा । एकाक्षर श्रवणीं पडतां ॥ झाडा करुनियां दोषा दुरिता । कलि-  
मल तत्वता विध्वंसती ॥ २ ॥ हरिनामाच्या घोष गजरीं । ध्वनी रिघतां  
चि कर्णविवरीं ॥ भितील पातकांचिया हारी । दिशा लंगोनी पळ-  
ताती ॥ ३ ॥ आनंदासी उणें चि नाहीं । कोंदोनी ठाके अंतर्वाही ॥ नाना  
चरित्राची नवाई । श्रोते ऐकोनि संतोषती ॥ ४ ॥ गिरी उचलिला गोव-  
र्धन । निज मुखें प्राशिला हुताशन ॥ काळया आणिला नाथून । मिसें जाऊन  
चेंडुवाच्या ॥ ५ ॥ वत्सें गोवळे चतुराननें । नेतां अवधीं आपण चि होणें ॥  
स्तनीं लावितां पूतनाशोषण । केलीं विदानें अघटित ॥ ६ ॥ परता  
सारुनियां सागर । माजी रचिलें द्वारकापुर ॥ निद्रा न मोडितां नारीनर ।  
मथुरा नेऊन सांठविली ॥ ७ ॥ काळयवनासी ठाकिलें कैसें । मुचकुंदावरी  
नेला पळत्या मिसें ॥ जालुनी त्याचे केले कोळसे । आपण निराळा साक्ष-  
पणें ॥ ८ ॥ भाजीदेठें तृप्त होणें । पांडवां नेणतां ऋषी भोजनें ॥ परि-  
क्षितीसी गर्भीच रक्षणें । अपूर्व विदानें श्रीहरिचीं ॥ ९ ॥ यशोदेचें  
स्तनपान करित । नंदा कडिये विराजे तेथ ॥ गोपिकांचे मनोरथ । पूर्ण

करित रामक्रीडे ॥ १० ॥ गौळणी रंजवी नानापरी । दहीं दूध लोणी  
त्यांचें चोरी ॥ उणें पडतां त्यांचिये घरीं । अधिक चि करी वाहु-  
नियां ॥ ११ ॥ गाईं मागें धांवें रानीं । घोंगडें काठी पांवा घेउनी ॥ नाना  
परीचीं खेळे खेळणीं । लीलाविग्रही अवतारी ॥ १२ ॥ ऐशीं अगाध  
दिव्य चरित्रें । गाती ऐकती त्यांचीं गात्रें ॥ अवधीं होउनियां पवित्रें ।  
जाती वैकुंठा निळा ह्मणे ॥ १३ ॥

### संत महिमा.

॥ ८३१ ॥ धन्य त्याची तथा माय प्रसवली । ज्याची निष्ठा जडली  
विठ्ठलरूपीं ॥ १ ॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल भोजनीं । विठ्ठल शयनीं नविसं-  
चती ॥ २ ॥ त्याचे सर्व काम पूर्ण मनोरथ । करील हा नाथ पंढरीचा ॥ ३ ॥  
निळा ह्मणे ज्याचा हेत पांडुरंगीं । रंगले ते जर्गी धन्य झाले ॥ ४ ॥

॥ ८३२ ॥ काय त्यांचा महिमा वानूं वारंवार । हरिभक्त थोर भूमं-  
डळीं ॥ १ ॥ ज्याचिये भेटीचें आर्त ब्रह्मदिकां । पूज्य सकळ लोकां विश्वा  
झालें ॥ २ ॥ यमधर्म वास पाहे निख काळ । ह्मणे धन्य वेळ भेटती  
ते ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्व भाग्यें चोजविते । रिद्धि सिद्धि येती वोलं-  
गणें ॥ ४ ॥

॥ ८३३ ॥ कळिच्या काळा नागवती । जिहीं विठ्ठल धरिला चिर्तीं  
॥ १ ॥ ते चि देव झाले अंगें । अहं मोह ममता लागें ॥ २ ॥ देहें चि  
असोनि देहातीत । भोगीं अभोक्ते सतत ॥ ३ ॥ निळा म्हणे नामासाठीं ।  
विठ्ठल सांठविला पोटीं ॥ ४ ॥

॥ ८३४ ॥ नेणती ते आपपर । विश्वीं झाले विश्वंभर ॥ १ ॥ नाहीं  
देहाची भावना । करितां नाम संकीर्तना ॥ २ ॥ हरिच्या नामामृतें धाले ।  
गिळुनी ब्रह्मांडा राहिले ॥ ३ ॥ निळा म्हणे अवघ्या चि परी । झाले  
व्यापक चराचरीं ॥ ४ ॥

॥ ८३५ ॥ काम क्रोध पळती दुरी । माया तृष्णा आपापरी ॥ १ ॥  
विठ्ठल नामाचिया गजरें । दोष गेले दिगांतरें ॥ २ ॥ अहं ममता देश-

धडी । आशा चिंता झाली वेडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसें झालें । हरिच्या नामें हरि चि केलें ॥ ४ ॥

॥ ८३६ ॥ दृश्य नेणती आभास । अवघा ब्रह्मीचा प्रकाश ॥ १ ॥  
तया नाहीं दुजी परी । एकाविण उरली हरी ॥ २ ॥ अवघे चि नेणोनी  
जाणते । अवघ्यां राहिले आतौते ॥ ३ ॥ निळा ह्मणे जनीं वनीं । अवघ्या  
अंगें जनार्दनीं ॥ ४ ॥

॥ ८३७ ॥ नाहीं भिन्नत्व उरलें । अवघ्या अंगें अवघें झालें ॥ १ ॥  
नेणती ते मानामान । जन तैसें तयां वन ॥ २ ॥ न लगे साधन त्यां संपत्ती ।  
देव चि झाले सर्वा भूतीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे एकाएकीं । एक चि होउनि ठेले  
लोकीं ॥ ४ ॥

॥ ८३८ ॥ एक्या जिवें एक्या भावें । एक चि एकले एक्या देवें ॥ १ ॥  
एकाएकीं एक चि झाले । एका अंगीं विरोनि गेले ॥ २ ॥ एक चि केलें  
निजानुभवें । एक चि झाले एक्या नांवें ॥ ३ ॥ निळा ह्मणे एकाएकीं ।  
एक चि झाले तिहीं लोकीं ॥ ४ ॥

॥ ८३९ ॥ उच्चारितां नाम वाचे । झालें त्याचें स्वरूप चि ॥ १ ॥ नाहीं  
तया उरलें दुजें । आत्मतेजें जग भासे ॥ २ ॥ ब्रह्मानंदीं निमग्नवृत्ति ।  
विराजती स्वानंदें ॥ ३ ॥ निळा ह्मणे गुणातीत । अखंडित निज बोधें ॥ ४ ॥

॥ ८४० ॥ अंगीं ऐश्वर्य येउनी वाणे । तुमचे भक्तीचीं लक्षणें ॥ १ ॥  
तैं तो मान्य होय जर्गीं । विश्व वंदी तयालागीं ॥ २ ॥ शांती क्षमा आलिया  
वस्ती । संतलक्षणाची प्रशस्ती ॥ ३ ॥ काम क्रोध मोडली चाली । सर्व भूतीं  
साम्यता झाली ॥ ४ ॥ तुझेन गेले आशापाश । नुरोनि कल्पना निःशेष  
॥ ५ ॥ निळा ह्मणे नाहीं ममता । कृपा तुमची ते अनंता ॥ ६ ॥

॥ ८४१ ॥ भूतीं भगवंत देखिला । मानामान सहज चि गेला ॥ १ ॥  
तुमचे कृपेची हे जाती । स्वरूपीं वेध झाला वृत्ती ॥ २ ॥ द्वेषाद्वेष निंदा  
नेणें । चिंता अमुया पळती भेणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे भूतमात्रीं । झाला  
कृपेसी तो धात्री ॥ ४ ॥

॥ ८४२ ॥ सर्वकाळीं एकात्मता । जोडली त्या भाग्यवंता ॥ १ ॥  
ज्याचा गेला अहंकार । गळोनियां मद मत्सर ॥ २ ॥ जें जें दृष्टीपुढें देखे ।

तें तें हरिरूपें ओळखें ॥ ३ ॥ निळा ह्मणे नित्य केला । पूर्ण बोधें उदो  
साला ॥ ४ ॥

॥ ८४३ ॥ आपणा सारिखे । देखे नाढळे पारिखे ॥ १ ॥ गुरु कृपा तो  
लाधला । व्यापुनी चराचर एकला ॥ २ ॥ निंदा स्पर्धा द्वेषाद्वेष । तुटले  
कामक्रोध पाश ॥ ३ ॥ निळा ह्मणे पात्र सुखा । झाला एकाएकी देखो ॥ ४ ॥

॥ ८४४ ॥ मानामान संकल्प आशा । तुटला मोहजाळ फांसा ॥ १ ॥  
तया गुरुचिया भक्ता । नुरे चि कोठें गोंवा गुंता ॥ २ ॥ सर्वांतरीं आपुलें  
रूप । देखती नेणतां विकल्प ॥ ३ ॥ निळा ह्मणे कर्मातीत । झाले होउनी  
कर्मी रत ॥ ४ ॥

॥ ८४५ ॥ सुखाची च ओतली । मूर्ति याची ठसावली ॥ १ ॥ अविच्छिन्न  
भगवद्बुद्धी । सर्व भूतीं निरावधी ॥ २ ॥ मोह ममता कैची आतां । आशा  
कल्पना हरिच्या भक्तां ॥ ३ ॥ निळा ह्मणे सनकादिकां । अनुभव तैसा  
साचा निका ॥ ४ ॥

॥ ८४६ ॥ विठ्ठल नामें वाहे टाळी । ब्रह्मानंदाच्या कल्लोळीं ॥ १ ॥  
निजात्मसुखाचा सोहळा । विठ्ठल आला किती डोळां ॥ २ ॥ सकळ हि  
मुकृतें ओळलीं । विठ्ठलरूपें उर्भी ठेलीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे जडली बुद्धी ।  
निस हरिनामें समाधी ॥ ४ ॥

॥ ८४७ ॥ श्रीहरिच्या संकीर्तनें । तुटलीं बंधनें बहुतांचीं ॥ १ ॥  
होउनियां उपरती । राजा परिक्षिती उद्धरला ॥ २ ॥ कीर्तनें नारद मुक्त  
शुक । आणि सनकादिक प्रल्हाद ॥ ३ ॥ निळा म्हणे हरिची कथा ।  
एकात्मता देवभक्तां ॥ ४ ॥

॥ ८४८ ॥ जडोनियां ठेली । वृत्ति पार्यीं लिगटली ॥ १ ॥ मुखीं  
नामाची गर्जना । हरिचा आठव क्षणक्षणा ॥ २ ॥ रूपाचें चिंतन । तेथें चि  
गुंतलें मन ॥ ३ ॥ निळा म्हणे दिलें । देह पार्यीं समर्पिलें ॥ ४ ॥

॥ ८४९ ॥ तेथें चि बैसलें । मन नुठी कांहीं केलें ॥ १ ॥ ईटेवरी  
विराजती । चरण ते चि आठवती ॥ २ ॥ कटीं कर तुळसीमाळा ।  
ध्यानीं बैसला तो डोळा ॥ ३ ॥ निळा म्हणे भूकतान । गेली विसरो-  
नियां मन ॥ ४ ॥

॥ ८५० ॥ मावळली खंती । देहीं देहाची विस्मृती ॥ १ ॥ पांडुरंग  
ध्यानीं मनीं । रूप वैसलें लोचनीं ॥ २ ॥ न ये कळों दिवसराती । स्वप्न  
निद्रा ना जागृती ॥ ३ ॥ निळा म्हणे अखंडता । विठ्ठलरूपीं तादात्म्यता ॥ ४ ॥

॥ ८५१ ॥ दिसे तो चि जनीं वनीं । विठ्ठल हृदयीं त्रिभुवनीं ॥ १ ॥  
लेणें नेसणें भूषणें । विठ्ठल वस्त्रें परिधानें ॥ २ ॥ अन्न भोजन उदक पान ।  
विठ्ठल सुपुत्री शयन ॥ ३ ॥ निळा म्हणे वाचा बोली । विठ्ठल होऊनियां  
ठेली ॥ ४ ॥

॥ ८५२ ॥ भूर्ती भूतात्मा देखतां । ठेली जडोनि एकात्मता ॥ नाढळे  
गुणदोष वार्ता । नमन नम्रता यां अंगीं ॥ १ ॥ धन्य त्यांचें जन्मकर्म । सम  
नाढळे ज्या विपम ॥ गळोनियां क्रोध काम । झाले निष्काम निर्लोभ ॥ २ ॥  
संकल्प नासले विकल्प । पुण्य कैचें तया पाप ॥ ठेलें स्वरूपीं स्वरूप ।  
विठ्ठल रूप विठ्ठलीं ॥ ३ ॥ अहंकार नुरे उरीं । झाले व्यापक चराचरीं ॥  
निजानंदाची उजरी । सन्मुख तयां सर्वदा ॥ ४ ॥ निळा ह्मणे स्थैर्य  
बुद्धी । निर्द्वंद्व झाले निजात्मसिद्धी ॥ सच्चिदानंद पदोपदीं । कैवल्य सुखें  
हुल्लतो ॥ ५ ॥

॥ ८५३ ॥ बोलणें त्याचें तें निःशब्द । देखणें देखती सच्चिदानंद ॥  
करणें चाळितां आत्मबोध । विषयीं विषय ब्रह्मरूप ॥ १ ॥ जाणें येणें आणिकां  
दिसे । अचळपणें तें जैसें तैसें ॥ कळोळ सागरीं उमसे । रश्मि जैसे निज  
बिंबी ॥ २ ॥ न मोडे त्या अखंडता । घेतां देतां सर्व ही करितां ॥ हांसतां  
खेळतां बोलतां । निर्जीं निजतां यथा सुखें ॥ ३ ॥ लेणीं अळंकारहि मिर-  
विती । जयापरि तैसे चि दिसती ॥ न मोडतां स्वरूप स्थिती । चिर्तीं  
चितन सर्वदा ॥ ४ ॥ निळा ह्मणे गुणातीत । देही देहातें नातळत ॥  
होऊनियां ठेले संत । अखंडित अखंड ॥ ५ ॥

॥ ८५४ ॥ अखंडता ते झाली ऐसी । विठ्ठल राहिला मानसीं ॥ ध्यानीं  
मनीं लोचनासीं । अहर्निशीं निज बोध ॥ १ ॥ जनीं वनीं जनार्दन । नाढळे  
त्या भिन्नाभिन्न ॥ एकात्मता अनुसंधान । नित्य दर्शन विठ्ठलीं ॥ २ ॥  
देहीं असोनी देहातीत । गुणीं गुणातें नातळत ॥ विषयीं विषयापासुनी  
मुक्त । भोगी भोगासक्त नव्हती ते ॥ ३ ॥ नित्य निराभय निर्गुण । जग-  
दात्मा जो आनंदघन ॥ विटेवरी पाडलें समान । लाधलें चरणीं मन त्या

॥ ४ ॥ निळा म्हणे विठ्ठल जपें । सांडिले ते पुण्यपापें ॥ संकल्प सोडिले  
विकल्पें । त्रिविध तापें स्वानुभवी ॥ ५ ॥

॥ ८५५ ॥ देतां कांहीं चि न घेती । संत उदासीन चिर्त्ती ॥ १ ॥ त्रैलो-  
क्यांचा मान धन । नावडे त्या देवाविण ॥ २ ॥ नाहीं आस्था देहावरी ।  
आशा तृष्णा कैची उरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ते देवचि झाले । कल्प-  
कल्पांती संचले ॥ ४ ॥

### संतांचें स्तवन.

॥ ८५६ ॥ माझे माझे हातीं हीत । दिधलें संत मुनेश्वरीं ॥ १ ॥ काय  
उत्तीर्ण होऊं कैसा । उपकारें आकाशा झांकोळिलें ॥ २ ॥ जिहीं पाजिलें  
अमृत धणी । त्यां कांजवणी काय देऊं ॥ ३ ॥ निळा म्हणे रत्न पालटा ।  
सागरगोटा काय तुके ॥ ४ ॥

॥ ८५७ ॥ जीवभाव ठेऊं पार्यीं । तरि तो काय लटिका चि ॥ १ ॥  
याचिलार्गीं लिगटलों । पार्यीं जडलों न ढळेसा ॥ २ ॥ जेथें संतचरणरज ।  
पडती सहज मी तेथें ॥ ३ ॥ निळा म्हणे याविण आतां । न दिसे अर्पितां  
उत्तीर्णपणा ॥ ४ ॥

॥ ८५८ ॥ जेणें छत्र सिंहासन । दिधलें आसन तृणाचें सा ॥ १ ॥  
काय उत्तीर्ण होइजे रंकें । तेंवि म्यां मशकें संतचरणा ॥ २ ॥ ज्याचिया  
कृपा ब्रह्मानंद । पावलों अगाध अक्षयी तो ॥ ३ ॥ निळा ह्मणे सामराज्यें  
लेणें । लेवविलें ईक्षणें कृपेचिया ॥ ४ ॥

॥ ८५९ ॥ अंतरीचें मनोगत । तुह्मी तों संत जाणतसां ॥ १ ॥ तरी  
वियोग नका आतां । तुमच्या भजना भजनासी ॥ २ ॥ आठव करितां  
दिवसराती । उल्हास चिर्त्ती मना घावा ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपाघना ।  
विज्ञापना हे माझी ॥ ४ ॥

॥ ८६० ॥ भाग्याची उजिरी । दिसे यावरि वोढवली ॥ १ ॥ ह्मणो-  
नियां कृपावंत । झाले संत मायबाप ॥ २ ॥ पाचारुनी देती मोहें । प्रेम पेहे  
पाजिती ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांगती कार्नी । माझे मजलागुनी स्वहित ॥ ४ ॥

॥ ८६१ ॥ निज सायासें जोडुनी । होते निक्षेपुनी ठेविले ॥ १ ॥ तें चि दिधलें माझ्या हातीं । आजि संतीं कृपादान ॥ २ ॥ कल्पादीचें पुरातन । जे महा धन परमार्थिक ॥ ३ ॥ निळा ह्मणे पोटा आलों । ह्मणोनि झालों अधिकारी ॥ ४ ॥

॥ ८६२ ॥ उपायाच्या करितां श्रेणी । परि जेथ कोणी न पवे चि ॥ १ ॥ तया पावविलों ठायीं । संतीं करूनियां निज कृपा ॥ २ ॥ ज्याचे शास्त्रीलार्गी योगी । धांवती मार्गी सुषुम्नेच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे सिद्ध मुनी । ज्यातें अनुदिनी चिंतिती ॥ ४ ॥

॥ ८६३ ॥ सुखी केलें सुखी केलें । संतीं दाविलें निज हित ॥ १ ॥ जन्मोजर्मी दास खांचा । पोसणा ठार्यांचा पुरातन ॥ २ ॥ निख आपुला आठव देती । आणि पुरस्कारिता निज सेवे ॥ ३ ॥ निळा ह्मणे हें चि खांचें । चर्तन ठार्यांचें पूर्वापार ॥ ४ ॥

॥ ८६४ ॥ हरिभक्त माझे जिवलग सांगाती । सांभाळुनि नेती परलोका ॥ १ ॥ वचनें चि त्यांच्या होय महा लाभ । करी पद्मनाभ कृपादृष्टी ॥ २ ॥ मोहादि बंधनें जाती तुटोनियां । कळिकाळहि पायांतळीं दडे ॥ ३ ॥ निळा ह्मणे मुक्त मोकळिया वाटा । जावया वैकुंठा खांच्या संगें ॥ ४ ॥

॥ ८६५ ॥ धरिती ज्या हातीं संत कृपावंत । पाळी पंढरिनाथ लळा त्याचा ॥ १ ॥ न विसंवे त्या घडी पळ युग मानी । दिसों नेदी जनीं किविलवाणे ॥ २ ॥ पाजी प्रेमपेहे वाहे तया अंकीं । ह्मणे हे लाडकी तान्ही माझी ॥ ३ ॥ निळा ह्मणे दावी स्वहिताचा पंथ । नेदी त्या आघात येऊं आड ॥ ४ ॥

॥ ८६६ ॥ गजेंद्राच्या संगें नाडीया उद्धार । प्रल्हादें असुर उद्धरीले ॥ १ ॥ हनुमंतें जुत्पत्ती रिस आणि बानर । पावले पार भर्वांसधु ॥ २ ॥ विभीषणें राक्षस लावियेले भक्ती । केली पावन क्षिती धर्मराजें ॥ ३ ॥ निळा ह्मणे तैसे संतीं उद्धरिले । नव जाती बोलिले संख्यारहित ॥ ४ ॥

॥ ८६७ ॥ म्हैसीपुत्रा मुखें बोलवणें श्रुती । चालवणें भिती वैसोनियां ॥ १ ॥ नव्हे हा सामान्य महिमा संतांचा । नैवेद्य हातींचा मूर्ति जेवी ॥ २ ॥ उदकामाजि वहा ठेऊनि कोरड्या । दाखवणें रोकड्या विश्वजना ॥ ३ ॥ निळा ह्मणे तिहीं संगें चि तारणें । दीनें उद्धरणें नवल कोण ॥ ४ ॥



॥ ८६८ ॥ जिहीं निमिषमात्रें देह पालटिला । स्त्रियेचाचि केला पुरुष उभा ॥ १ ॥ साचें नवल कोण तारिती जड जीवा । यांलागीं घडावा संत-संग ॥ २ ॥ जिहीं फिरविलें औढ्याचें देवालय । बोलविले बोल मूर्तिकरवीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे जिहीं प्रेतें जिवविलीं । वरदें उपजविलीं बाळें स्त्रिया ॥ ४ ॥

॥ ८६९ ॥ ते चि संत ते चि संत । ज्यांचा हेत विद्वर्ली ॥ १ ॥ नेणती कांहीं टाणे टोणें । नामस्मरणें वांचुनी ॥ २ ॥ काया वाचा आणि मनें । धाले चिंतनें डुळती ॥ ३ ॥ निळा ह्मणे विरक्त देहीं । आठव चि नाहीं विषयांचा ॥ ४ ॥

॥ ८७० ॥ साचे पार्यां माझी बुद्धी । जडली कर्धी न ढळेसी ॥ १ ॥ ज्याचे ध्यानीं मनीं हरी । नामें वैखरी उच्चार ॥ २ ॥ निख कीर्तनांचे घोष । करिती उल्हास आवडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांची गोठी । ऐकतां पोटीं सुख वाटे ॥ ४ ॥

॥ ८७१ ॥ जया नाहीं आपपर । सांगतां विचार स्वहिताचा ॥ १ ॥ जेणें देव जोडे जोडी । दाविती परवडी सा साचा ॥ २ ॥ संदेहाचे तोडिती पाश । सहज उपदेश बोलणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे अनुताप उठी । ऐकतां गोठी भाविकां ॥ ४ ॥

॥ ८७२ ॥ सुदिन होय साधकांसी । जरि ते अनायासी भेटती ॥ १ ॥ बोध प्रतापाची वाणी । गर्जविती गुणीं श्रीहरिच्या ॥ २ ॥ ऐकती सांचें हरे पाप । निरसे ताप त्रिविध ॥ ३ ॥ निळा ह्मणे भूतळींचे । देव चि साचे बोलते ते ॥ ४ ॥

॥ ८७३ ॥ हरावया कलिचे दोष । साच हे अंश श्रीहरिचे ॥ १ ॥ ह्मणोनियां सामर्थ्य अंगीं । वागविती जगीं निभ्रांत ॥ २ ॥ भक्तिलेणें लेऊ-नियां । विचरती माया लाघवी ॥ ३ ॥ निळा ह्मणे संदेह नाहीं । इदर्थीं कांहीं त्रिसख ॥ ४ ॥

॥ ८७४ ॥ बोलिले शब्द निश्चयाचे । प्रतीती साचे आले ते ॥ १ ॥ माझा मज चि परिचय झाला । संतीं दाविला हितार्थ ॥ २ ॥ निमिषमात्रें सावध केलें । आपुलिये लाविलें निज सेवे ॥ ३ ॥ निळा ह्मणे उपकार साचा । सहस्र वाचा न वर्णवे ॥ ४ ॥

॥ ८७५ ॥ तो चि घाणिती आनंद । परमानंद अंतरींचा ॥ १ ॥ जर्नी  
लावावया गोडी । कीर्ती परवडी पोकारिती ॥ २ ॥ आपण पावोनिया  
मुखा । आणिकां हरिखा मेळविती ॥ ३ ॥ निळा ह्मणे निगमादिक ।  
ज्याचें कौतुक वानिती ॥ ४ ॥

॥ ८७६ ॥ पाहोनिया आले ठाव । संत गांव मुखाचा ॥ १ ॥ खा चि  
दाविताती वाटा । सुगमा वैकुंठा जावया ॥ २ ॥ बाळ्या भोळ्या सात्विक  
लोकां । करुनी नेटका उपदेश ॥ ३ ॥ निळा ह्मणे परोपकारा । लागीं वसुं-  
धरा विचरती ॥ ४ ॥

॥ ८७७ ॥ हें चि त्यांचें निस्र काम । दावणें धर्म विहिताचे ॥ १ ॥  
ज्याचें तया स्वहित जोडे । ऐसें उघडें वोलती ॥ २ ॥ निःसीम पांडुरंगी  
भक्ति । उपजे विरक्ति भाविकां ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसी वाणी । वदती  
पुराणीं प्रतिपाद्य ॥ ४ ॥

॥ ८७८ ॥ वैष्णव वसती जये स्थळीं । तेथें धुमाळी कथेची ॥ १ ॥  
विठ्ठल देव नाचे उभा । दाटे सभा संतांची ॥ २ ॥ सुखी होती महानुभाव ।  
पावती ठाव तत्पर्दी ॥ ३ ॥ निळा ह्मणे नारीनर । होती तत्पर पर-  
मार्थी ॥ ४ ॥

॥ ८७९ ॥ संतांपासीं अपार सुख । हरिखा हरिख वोसडे ॥ १ ॥  
वोलती वचनें ते चि वेद । शास्त्रानुवाद विहिताचे ॥ २ ॥ पुरातन ज्या ज्या  
उत्तम वाटा । दाविती चोखटा भाविकां ॥ ३ ॥ निळा ह्मणे यांचा धंदा ।  
हा चि सर्वदा गुण वाणी ॥ ४ ॥

॥ ८८० ॥ हरिकीर्तनाच्या योगें । आह्मांसी जगें जाणीजे ॥ १ ॥  
नाहीं तरी होतो ठावा । कोटें देवा कोणासी ॥ २ ॥ जेंवि वोहळासी  
प्रतिष्ठा । पावतां तटा गंगोदका ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रकाश दीप्ति । चंद्र-  
ज्योती वन्हीसंगें ॥ ४ ॥

॥ ८८१ ॥ संतांचा वास जये स्थळीं । तेथें रवंदळी पापाची ॥ १ ॥  
काम क्रोध जाती विलया । ममता माया देशधडी ॥ २ ॥ तृष्णे कल्पनेचा  
गांव । वोस ठाव संदेहा ॥ ३ ॥ निळा ह्मणे अहंकारा । मद मत्सरा  
उरी नुरे ॥ ४ ॥

॥ ८८२ ॥ गर्जविती भगवद्गुणी । सर्वदा बाणी नीति घोषे ॥ १ ॥  
तेणे चि पावन करिती जगा । भवभयभंगा पावउनी ॥ २ ॥ भाग्याचे ते  
पावती तेथे । वसती जेथे हरिभक्त ॥ ३ ॥ निळा ह्मणे त्यांच्या गोठी ।  
ऐकतां कोटी सुखाच्या ॥ ४ ॥

॥ ८८३ ॥ ऐश्वर्याचीं वचनाक्षरें । वदती मधुरें तत्वदार्ती ॥ १ ॥ श्रवण  
करिती सात्विक लोक । पावती सुख कैवल्य ॥ २ ॥ भोगुनियां निखानंदा ।  
सुखें निज पदा लिगटती ॥ ३ ॥ निळा ह्मणे हे संतसाधु । आर्तबंधु  
दीनाचे ॥ ४ ॥

॥ ८८४ ॥ मार्ग दाउनी गेले आधीं । दयानिधी संत पुढें ॥ १ ॥ तेणें चि  
पंथें चालों जातां । न पडे गुंता कोठें कांहीं ॥ २ ॥ मोडुनियां नाना मते ।  
देती सिद्धांतें सौरसु ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसे संत । कृपावंत सुखांसिधु ॥ ४ ॥

॥ ८८५ ॥ सांपडली वाट । आम्हां बैकुंठाची नीट ॥ १ ॥ सहज  
वचनीं विश्वासता । संत संगती लागतां ॥ २ ॥ वारलें दुर्घट । होतें  
भ्रांतीचें कचाट ॥ ३ ॥ निळा म्हणे सुखी । झालों पूर्विली ओळखी ॥ ४ ॥

॥ ८८६ ॥ सहज चि होतों उभा । संतसेवेचिया लोभा ॥ १ ॥ तंव  
कादिला निक्षेप । हार्ती दिला तो अमूप ॥ २ ॥ नाही चि अंत जया ।  
किती माप लाऊं तया ॥ ३ ॥ निळा म्हणे दिवसराती । न पुरे करितां  
गणती ॥ ४ ॥

॥ ८८७ ॥ केली पायवाट । उल्लंघिला मायाघाट ॥ १ ॥ जिहीं हरी  
आठविला । जिवें हृदयी धरिला ॥ २ ॥ जिकोनियां काळा । वरि गेले  
भूमंडळा ॥ ३ ॥ निळा म्हणे ब्रह्मेशान । पावोनी लाविलें निशाण ॥ ४ ॥

॥ ८८८ ॥ ऐशिया सुखाची मांदुस । झाली रूपस विठाई ॥ १ ॥  
मांडुनियां इटे ठाण । धरिला जघन द्वयकरि ॥ २ ॥ रूपाकृती मानव वेष्ट ।  
ईशाईश जननी हे ॥ ३ ॥ निळा म्हणे भक्तांसाठीं । फिरे बाळुवंटीं  
उघडी हे ॥ ४ ॥

॥ ८८९ ॥ देखोनियां संतमेळा । कीर्तन सोहळा धांव घाली ॥ १ ॥  
आईकावया आपुलीं नामें । गुणसंभ्रमें निख नवे ॥ २ ॥ बैसोनियां प्रेम

बांटी । नाचे परवडी मग सर्वे ॥ ३ ॥ निळा म्हणे आपुल्या सुखें । बांटी  
हारिखें भुक्ति मुक्ति ॥ ४ ॥

॥ ८१० ॥ संतांपासीं आर्त याचें । सांगे जिवीचें निज गुज ॥ १ ॥  
उपदेशिला चतुरानन । तें चि ब्रह्मज्ञान अनुवादें ॥ २ ॥ उद्धवा आणि  
अर्जुनासी । सांगितलें संतांसी तें देत ॥ ३ ॥ निळा म्हणे भुललासी  
भक्ति । वाढवी प्रीति यालागीं ॥ ४ ॥

॥ ८११ ॥ भक्तांचा चि वोरस देवा । धांवे सेवा करूं खांची ॥ १ ॥ जें जें  
गोड वाटे मनीं । तें तें वदनीं भरी तयां ॥ २ ॥ अपूर्ण तेथें पूर्ण करी ।  
पुरवी कामारी होउनी ॥ ३ ॥ निळा म्हणे रक्षी हेत । उभा तिष्ठत  
त्यांपासी ॥ ४ ॥

॥ ८१२ ॥ कोठें फावों येतां मग । निश्चळ ऐसा हा प्रसंग ॥ १ ॥  
आजि संतसंगगुणें । हरिचीं नामें उच्चारणें ॥ २ ॥ अनायासें चि कथा  
कीर्ति । जोडली याची संगती ॥ ३ ॥ निळा म्हणे फळोन्मुख । झालें परमा-  
र्थिक सुख ॥ ४ ॥

॥ ८१३ ॥ अंधःकारी प्रकाश दावी । दीप रवीपुढें मिथ्या ॥ १ ॥ तैशीं  
प्राप्तापुढें ज्ञानें । युक्तीचीं दिनें लेवासे ॥ २ ॥ जिवे मेवे गोडिये निके ।  
परि ते फिके परमामृती ॥ ३ ॥ निळा म्हणे दाविती भाव । परि ते  
स्वमेव संत भिन्न ॥ ४ ॥

॥ ८१४ ॥ पाहोनियां सकळ मतांतरें । बैसला धुरें जाणतियां ॥ १ ॥  
परि ते दुर्लभ निपुण ज्ञानी । जे कां जाणोनी नेणते ॥ २ ॥ बोलती उदंड  
सारांश गोष्टी । परतवीं भेटी विरुळे ते ॥ ३ ॥ निळा म्हणे वरदळवेसी ।  
नुतरती कसीं तयापुढें ॥ ४ ॥

॥ ८१५ ॥ सूर्य न देखे अंधःकारा । अग्नि जेंवी सीत ज्वरा ॥ १ ॥  
तेंचि हरिभक्तां सांकडें । येऊं चि न शके तयापुढें ॥ २ ॥ हनुमंतासी भूत-  
बाधा । नव्हे कल्पांतींही कदा ॥ ३ ॥ निळा म्हणे दत्तात्रया । न बाधी  
मोह ममता माया ॥ ४ ॥

॥ ८१६ ॥ उष्णें न तपे चि सुधाकर । सीतें न पिडे वैश्वानर ॥ १ ॥

तेवि हरिभक्तांते हरी । नेदी बुडों भवसागरी ॥ २ ॥ गगन न पडे स्तंभे-  
विण । तान्हा न फुटे चि जीवन ॥ ३ ॥ निळा म्हणे उदया येतां । न देखे  
अंधःकाराते सविता ॥ ४ ॥

॥ ८९७ ॥ सांडुनी गुणदोषाची मात । करावा संघात संतांचा ॥ १ ॥  
साधकां हे सुगम वाट । वस्ति वैकुंठ पावावया ॥ २ ॥ निस करितां हरिची  
कथा । दोषा दुरिता संहार ॥ ३ ॥ निळा ह्मणे धरिल्या चिर्ती ।  
भाविकां लाभती स्वानुभव ॥ ४ ॥

॥ ८९८ ॥ देवासाठीं घेउनी जोग । अवघा चि भोग खजियला ॥ १ ॥  
ते चि एक वळिये गाढे । कांपे त्यांपुढें कळिकाळ ॥ २ ॥ आशा मात्र  
नाहीं ज्यांसी । शांतिमुखवासी लिंगटले ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिच्या  
ध्यानें । गेले विसरोन देहभावा ॥ ४ ॥

॥ ८९९ ॥ ते चि धन्य ते चि धन्य । सुकृती जन नरदेहीं ॥ १ ॥ जिहीं  
करुनी नामपाठ । भरला घोट द्वैताचा ॥ २ ॥ निरसुनियां ममता माया ।  
कीर्तनें काया प्रक्षाळिली ॥ ३ ॥ निळा ह्मणे अंतरसाक्षी । केला कें पक्षी  
जगाचा ॥ ४ ॥

॥ ९०० ॥ गर्जत जाती ब्रह्मानंदें । हरिचीं पदें हरिभक्त ॥ १ ॥  
धाक त्यांचा कळिच्या काळा । कांपे चळचळां देखोनी ॥ २ ॥ विबुद्ध  
अवघें करिती मान । तीर्थें वंदन चरणाचें ॥ ३ ॥ निळा म्हणे धन्य ते  
जर्गी । झाले श्रीरंगी रंगतां ॥ ४ ॥

॥ ९०१ ॥ हरिच्या नामें हरिचे दास । झाले सकळिकांस वंघ जर्गी  
॥ १ ॥ समोर त्यांच्या नये काळ । कळिचा अमंगळ म्हणउनी ॥ २ ॥  
वदनीं त्यांच्या निघतां घोष । पळती दोष इतरांचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
केली वाट । सोपी वैकुंठप्राप्तीची ॥ ४ ॥

॥ ९०२ ॥ मुक्ति येती धांवोनियां । प्रीतिं वरावया हरिभक्तां ॥ १ ॥  
रिद्धी सिद्धी वोळगे येती । समागम इच्छिती पुरुषार्थ ॥ २ ॥ शांति क्षमा  
दया सिद्धी । सारिती उपाधी येऊनियां ॥ ३ ॥ निळा म्हणे निरहंक्रुती ।  
न हळे परती नैराशा ॥ ४ ॥

॥ ९०३ ॥ हरिच्या भजनें हरिचे भक्त । झाले विख्यात भूमंडळीं ॥ १ ॥

तरोनी आपण रलें आणिकां । वैकुंठनायका प्रिय झाले ॥ २ ॥ ज्यांचे  
ध्यानीं मनीं हरीं । राहिला निरंतरी दृष्टिपुढें ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवघे चि  
सांग । केले उभय भोग भोगुनियां ॥ ४ ॥

॥ १०४ ॥ सांपडली हे सुगम वाट । हरिचिया पाठ नामाचा ॥ १ ॥  
ब्रह्मानंदें करिती घोष । कीर्तनीं उल्हास निलानी ॥ २ ॥ हरिचिया प्रेमें  
रंगोनियां गेले । देहींचे विसरले देहभाव ॥ ३ ॥ निळा ह्मणे जिंकोनि  
काळा । भोगिती सोहळा वैकुंठीचा ॥ ४ ॥

॥ १०५ ॥ पुण्यपावन त्यांची वाणी । जगदोद्धरणीं प्रवर्तली ॥ १ ॥  
सद्विवेक अमृतपूर । चालती उद्गार वाचे ते ॥ २ ॥ भगवद्भजन परमार्थ  
वाणी । जे वेदीं पुराणीं बहु मान्य ॥ ३ ॥ निळा ह्मणे अद्भुत रस । गोड  
सारांश हितकर्ता ॥ ४ ॥

॥ १०६ ॥ ऐकतां श्रवणीं परमानंद । उपमर्दें कंद मायेचा ॥ १ ॥ घोष-  
गजरें गर्जे वाचा । जो श्रुतिशास्त्राचा गुह्यार्थ ॥ २ ॥ परम रसाळ मधुराक्षरें ।  
चालतीं मुस्वरें हरिभजनें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुमंगळ । ऐश्वर्य कल्लोळ  
प्रेमाचे ॥ ४ ॥

॥ १०७ ॥ घडो खाचा समागम । ज्याचें प्रेम विठलीं ॥ १ ॥ सहज  
त्याच्या ऐकतां गोठी । परमार्थ पोटीं दृढावे ॥ २ ॥ अनुतापासी दुणीव  
चढे । वैराग्य वाढे चढोवढी ॥ ३ ॥ निळा ह्मणे वाढे भाव । संचरे स्वानु-  
भव निजांगीं ॥ ४ ॥

॥ १०८ ॥ हरिचिया भजनें हरिचे जन । करिती पावन पतितांसी ॥ १ ॥  
ऐसा खांचा अगाध महिमा । निरुपमा तो न वर्णवे ॥ २ ॥ देऊनियां पर-  
मार्थ सिद्धी । पावविती पर्दीं श्रीहरिच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे सत्संगसुख ।  
गणितां अधिक परमामृता ॥ ४ ॥

॥ १०९ ॥ अलभ्य लाभ ते सत्संगती । घरासी चि येती चोजवित ॥ १ ॥  
ज्याचे ध्यानीं मनीं देव । राहिला राव पंढरीचा ॥ २ ॥ त्याहुनि अधिक  
आहे कोण । काळहि आपण सेवा करी ॥ ३ ॥ निळा ह्मणे तिष्ठती द्वारीं ।  
होउनी कामारी रिद्धी सिद्धी ॥ ४ ॥

॥ ११० ॥ नित्यानंदाचिया घरा । विवेक पैल तीरा पावविती ॥ १ ॥

ते चि सदुरु संतजन । निजात्मज्ञान फळ दाते ॥ २ ॥ वदर्नी वसविली वेदो-  
निती । स्वधर्म स्थापिती सकळांचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे नेती धामा । वैकुं-  
ठग्रामा विश्रांती ॥ ४ ॥

॥ ९११ ॥ संता ऐसा उदार एक । त्रैलोक्यनायक श्रीविठ्ठल ॥ १ ॥  
आणिखी नये तुळणे दुजा । धुंडितां समाजा त्रिभुवर्नी ॥ २ ॥ ज्याचिया  
वचनें भवसिंधु नुरे । माया भुर रे दूरी पळे ॥ ३ ॥ निळा ह्मणे सगुणाव-  
तार । ते चि परात्पर श्रीहरिचे ॥ ४ ॥

॥ ९१२ ॥ बहुत भाग्यें भूषंडळा । आले सकळां उद्धराया ॥ १ ॥  
वर्तोनियां दाविती लोकां । पाविती परिपाका आणिकांही ॥ २ ॥ सहज  
सांचा क्रीडा खेळ । हा चि मंगळ मुखकर्ता ॥ ३ ॥ निळा ह्मणे हें महीतळ ।  
ज्यांचिया अदळ धर्म क्रिया ॥ ४ ॥

॥ ९१३ ॥ हरिभक्तीच्या जाणोनी नीति । सा चि उपदेशिती भाविकां  
॥ १ ॥ पडों नेदिती अडचणी गोवा । जातां देवा भेटिसी ॥ २ ॥ वैसउ-  
नियां सुखासनीं । पावविती धानीं वैकुंठा ॥ ३ ॥ निळा ह्मणे देउनी संग ।  
देविती अभंग हरिपदीं ॥ ४ ॥

॥ ९१४ ॥ सारुनी अवधीं च मतांतरें । जे लटिक्यासी खरें मानिती  
॥ १ ॥ एक चि दृढाविती भावो । जेणें देवो जोडे तो ॥ २ ॥ सस भजन  
सस भक्ती । सत्य चि बोधिती परमार्थ ॥ ३ ॥ निळा ह्मणे एका चि वचनीं ।  
ब्रह्मसनातनीं मेळविती ॥ ४ ॥

॥ ९१५ ॥ धन्य त्याचा शुद्ध भावो । आराधीला देवो पंढरिचा ॥ १ ॥  
धन्य त्याचें जन्मकर्म । गाईलें नाम विठोवाचें ॥ २ ॥ धन्य त्याची देह-  
क्रिया । आन उपाया नातळती ॥ ३ ॥ निळा ह्मणे धन्य झाले । जे या  
गेले शरण हरी ॥ ४ ॥

॥ ९१६ ॥ कल्पनातीत झालें मन । जैसे गगन निरभ्र ॥ १ ॥ ह्मणो-  
नियां ऐक्या आलें । स्वरूपीं ठेलें निश्चळ ॥ २ ॥ नित्यानंदें झाली तृप्ती ।  
देखतां भूर्ती भगवंत ॥ ३ ॥ निळा म्हणे जडलें पर्दी । निरावधी  
विठ्ठलीं ॥ ४ ॥

॥ ९१७ ॥ भोळा देव दाखविला । आम्हां केला सन्मुख ॥ १ ॥ पंढ-

रिये ईटेवरी । उभा द्वारीं पुंडलिका ॥ २ ॥ संतीं केला परोपकार ।  
आम्हां उद्धार दीनांचा ॥ ३ ॥ निळा म्हणे जवळी नेलें । हातीं दिलें  
निरउनी ॥ ४ ॥

॥ ९१८ ॥ न हों अविश्वासी तैसे । अधम जैसे कृतघ्न ॥ १ ॥ केले  
उपकार ते संतीं । आठवूं चिचीं प्रीतीनें ॥ २ ॥ ते चि करिती साभिमानें ।  
सख वचनें आपुलीं ॥ ३ ॥ निळा म्हणे न सांडूं वाट । दाविली नीट  
संतीं ते ॥ ४ ॥

॥ ९१९ ॥ शोधुनियां आले संत । हिताहित जगाचें ॥ १ ॥ ते चि  
वचनें अनुवादती । सकळां नीति प्रमाणें ॥ २ ॥ सखासख ठावें तयां ।  
पाहोनियां ठेविलें ॥ ३ ॥ निळा म्हणे गुंता गोवा । कांहीं चि जिवा न  
करिती ॥ ४ ॥

॥ ९२० ॥ उत्तीर्ण त्याचें नटिहजे आतां । जीव हि अर्पितां थोडा चि  
॥ १ ॥ ओंवाळुनी सांडूं काया । वरुनी पायां संतांच्या ॥ २ ॥ मायवापा  
काय द्यावें । कैसें व्हावें उतराई ॥ ३ ॥ निळा म्हणे ज्याची कृपा ।  
जन्म खेपा निवारी ॥ ४ ॥

॥ ९२१ ॥ ज्यांचीं वचनें एके देव । पंढरिराव प्रीतीनें ॥ १ ॥ भेटविती  
भेटे तया । पसरूनियां निज कर ॥ २ ॥ जें जें तया वाटे गोड । तें तें कोड  
पुरउनी ॥ ३ ॥ निळा म्हणे जवळी राहे । सांची पाहे निज वास ॥ ४ ॥

॥ ९२२ ॥ दृढ विश्वासें हरिसी भजतां । सायोज्यता पावले ॥ १ ॥  
ऐसे भक्त नेणां किती । झाले वानिती पुराणें ॥ २ ॥ जिहीं केलें पिंडदान ।  
पर्दी मन प्राणेंसी ॥ ३ ॥ निळा म्हणे त्यांची कीर्ति । संतहि गाती  
कीर्तनीं ॥ ४ ॥

॥ ९२३ ॥ भवसिंधु सां पायवाट । माया घाट उतरले ॥ १ ॥ गर्जत  
विठोवाच्या नामें । गेले व्योमें निज पथें ॥ २ ॥ परब्रह्मा वरावरी ।  
भेटले हरि विश्वात्मया ॥ ३ ॥ निळा म्हणे जोडलीं पदें । ब्रह्मानंदें  
डुळती ॥ ४ ॥

॥ ९२४ ॥ नामचिंतनें जडली प्रीति । भगवद्भावना सर्व भूर्ती ॥ १ ॥  
हें चि परमार्था साधन । मुखीं नाम हृदयीं ध्यान ॥ २ ॥ विषयभोगीं



विलोभता । मोह न बाधीखा ममता ॥ ३ ॥ निळा म्हणे निज ध्यासें । झाले मुक्त शुका ऐसे ॥ ४ ॥

॥ ९२५ ॥ मी चि माझा विस्मय करीं । नवल परि देखोनी ॥ १ ॥ कैसीं येणें पांडुरंगें । अंगीं अंगें लपविलीं ॥ २ ॥ पळही मात्र विसर देहीं । न पडे चि ठायीं व्यापियलें ॥ ३ ॥ निळा म्हणे नाम वाचे । गुण साचे आठवती ॥ ४ ॥

॥ ९२६ ॥ कैची आतां जिवा उरी । आंत वाहेरी कोंदला ॥ १ ॥ नेदी पडों कोठें उणें । वाचा करणें चाळितु ॥ २ ॥ भोग भोक्ता आपण झाला । वाटुनी प्याला अभिमाना ॥ ३ ॥ निळा नामें रूपें नाहीं । भासे देहीं विह्वल ॥ ४ ॥

॥ ९२७ ॥ अवघ्या अंगें अवघे झालों । अवघे चि ल्यालों अळंकार ॥ १ ॥ अवघ्या ठायीं अवघ्या देहीं । अवघ्यां नाहीं वेगळा ॥ २ ॥ अवघ्यां जवळी अवघ्यां दुरी । अवघ्यां परि सारिखा ॥ ३ ॥ अवघा निळा अवघ्यां संगें । अवघ्या रंगे रंगला ॥ ४ ॥

॥ ९२८ ॥ संतांचिया समागमें । गाऊं नामें आवडी ॥ १ ॥ काय आमचें करील काळ । कळीचे मळ नातळतां ॥ २ ॥ हरिच्या नामें शुचिभूत । वाचा पुनीत करचरण ॥ ३ ॥ निळा ह्मणे घडी घडी । कंरू हे जोडी निख नवी ॥ ४ ॥

॥ ९२९ ॥ अपार संत झाले क्षिती । ऐकिले ऐकाल पुढेंही होती ॥ १ ॥ जे जे झाले हरिचे दास । करितां कीर्तनें सांडुनी आस ॥ २ ॥ दर्शनें मुक्ति आणिकां देती । उदंड पावन केल्या याती ॥ ३ ॥ निळा ह्मणे सनकादिक । आदि करुनी अनामिक ॥ ४ ॥

॥ ९३० ॥ पशु पक्षी श्वापद याती । भृंग पतंग कीटक जाती ॥ १ ॥ हरितें भजतां हरिरूप झालीं । निजानंदीं निमग्न ठेलीं ॥ २ ॥ दैत्य दानव निशाचर । मानव याती नारीनर ॥ ३ ॥ निळा ह्मणे भजतां हरी । अगाधपणें पावले थोरी ॥ ४ ॥

॥ ९३१ ॥ एक एकाहुनी आगळे । ओंविले संत कंठमाळे ॥ १ ॥ नेणें विराजलेती हरि । प्रभा फांकली दिगांतवरी ॥ २ ॥ संत चरित्रें सुंदरें ।

परिधान केलीं दिव्यावरें ॥ ३ ॥ संतनामें निळ्या ह्मणे । मुगुट कुंडलें करकं-  
कर्णें ॥ ४ ॥

॥ ९३२ ॥ पुरातन मी शरणांगत । आहें स्थापित सदुरुचा ॥ १ ॥  
ह्मणोनि संत पाळिती मातें । देउनी भातें प्रेमरस ॥ २ ॥ जेउनी उरला  
प्रसाद देती । निकट बैसविती जवळीकें ॥ ३ ॥ निळ्या ह्मणे क्षणक्षणा ।  
देती स्मरणा श्रीहरिच्या ॥ ४ ॥

॥ ९३३ ॥ मस्तक माझा पायांवरी । राहो निरंतरी संतांच्या ॥ १ ॥  
इतुलेन मी कृतकृत्य । होईन निश्चित संसारी ॥ २ ॥ धरिल्या जन्माचें  
सार्थक । भ्रवभयमोचक साधन हें ॥ ३ ॥ निळ्या ह्मणे नलगे फार । करणें  
विचार यावरी ॥ ४ ॥

॥ ९३४ ॥ एक चि आशीर्वाद देती । जरि अवलोकिती कृपेनें ॥ १ ॥  
तरि त्या पावविती पदा । जेथें सर्वदा रमती मुनी ॥ २ ॥ निश्चयाचें देणें त्याचें ।  
हरिती जीवाचें जीवपण ॥ ३ ॥ निळ्या ह्मणे अगाध वाचा । संत वरदाचा  
माहिमा हा ॥ ४ ॥

॥ ९३५ ॥ पावले ते झाले सुखी । ज्यांची वोळखी संतचरणीं ॥ १ ॥  
कीटक पतंग पशुयाती । मानस सत्संगती उद्धरले ॥ २ ॥ जिहीं विश्वास धरिला  
पार्यी । तरले ते डोहीं भवाब्धीच्या ॥ ३ ॥ निळ्या ह्मणे निर्वाणरूप ।  
पावले स्वरूप श्रीहरिचें ॥ ४ ॥

॥ ९३६ ॥ नामधारक हरिचे दास । करिती नाश पापाचा ॥ १ ॥  
वसती त्यांच्या सहवासें ते । होताती सरते वैकुंठीं ॥ २ ॥ यमधर्म लागती  
पायां । लोकत्रया माजी धन्य ॥ ३ ॥ निळ्या ह्मणे हरिहर देव । करिती  
राणीव त्याच्या घरीं ॥ ४ ॥

॥ ९३७ ॥ धन्य काळ आजिचा दिवस । हरिचे दास भेटले ॥ १ ॥  
दंडवत घालीन पायां । करीन काया कुरवंडी ॥ २ ॥ पाप ताप दैन्य गेलें ।  
येथुनी पाउलें देखतां ॥ ३ ॥ निळ्या ह्मणे पावलों फळ । केलिया निर्मळ  
सुकृतातें ॥ ४ ॥

॥ ९३८ ॥ संतसंगें हरे पाप । संतसंगें निरसेताप ॥ संतसंगें निर्विकल्प ।  
होय मानस निश्चळ ॥ १ ॥ संतसंगें वैराग्य घडे । संतसंगें विरक्ती जोडे ॥

संतसंगें निज शांती वाटे । साधन हृदयीं अखंडित ॥ २ ॥ संतसंगें हरिची  
भक्ति । संतसंगें ज्ञान विरक्ति ॥ संतसंगें भुक्ति मुक्ति । साधकां वरिती  
अनायासें ॥ ३ ॥ निळा ह्मणे साधुसंग । महाभाग्याचें हें भाग्य ॥ सेविती  
ते स्वरूप चांग । पावती आत्मया श्रीहरिचें ॥ ४ ॥

॥ ९३९ ॥ ब्रह्म संपत्ती वरी तया । आवडे जया संतसंग ॥ १ ॥  
त्रिकाळज्ञानी होय तो नर । आत्म साक्षात्कार भोग प्राप्ती ॥ २ ॥ शांती दया  
क्षमा सिद्धी । बोलतां समाधी चालतां त्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे एवढा  
लाभ । जोडे त्या स्वयंभ भाग्यवंता ॥ ४ ॥

॥ ९४० ॥ अढळ वैराग्य प्रगटे अंगीं । वसतां संगीं संताचिया ॥ १ ॥  
दिव्य भोगीं विटे मन । मृत्तिकेसमान सोनें रुपें ॥ २ ॥ परमामूर्तीं नाहीं  
चाड । अप्सरा दुवाड वाटती त्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे इह लोकींचे । भोग  
ते साचे वमनापरि ॥ ४ ॥

॥ ९४१ ॥ सद्गुरुकृपा वोळली तयां । जे पंढरिराया अनुसरले ॥ १ ॥  
भक्ति ज्ञान वैराग्यशिळ । शांती अढळ निर्वैरता ॥ २ ॥ भूतदया  
मानसीं वसे । मातले प्रेमरसें गर्जती ॥ ३ ॥ निळा ह्मणे हृदयीं ध्यान ।  
मुखीं नामचिंतन अर्हनिशी ॥ ४ ॥

॥ ९४२ ॥ कृपा केली संतजनीं । लाविलों भजनीं श्रीहरिच्या ॥ १ ॥  
नाहीं तरी जातों वायां । लक्ष भोगावया चौऱ्यायसी ॥ २ ॥ आणिका  
साधनीं गुंता चि पडता । अभिमान वाढता नित्य नवा ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
धांवणें केलें । सुपंथें लाविलें नीट वाटे ॥ ४ ॥

॥ ९४३ ॥ वरें झालें शरण गेलों । संतीं लाविलों निज सोई ॥ १ ॥  
म्हणती पंढरपुरींचा हाट । करीं बोभाट हरिनामें ॥ २ ॥ येईल तो वरा-  
वरी । धरील श्रीहरी हृदयेसी ॥ ३ ॥ निळा म्हणे एके चि खेपे । खंडती  
पापें सकळही ॥ ४ ॥

॥ ९४४ ॥ ऐसा संतांचा उपकार । काय मी पामर आठवूं ॥ १ ॥  
करूनियां अनुमोदन । दिधलें वचन अभयाचें ॥ २ ॥ ह्मणती करीं नाम-  
पाठ । न करीं खटपट याविण ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपावंत । करील सनाथ  
श्रीहरी ॥ ४ ॥

॥ ९४५ ॥ सुरवर इच्छा करिती सांचो । नित्य हरिभक्तांची  
भेटावया ॥ १ ॥ ह्यणती धन्य हरिचे दास । सर्वदां उदास देहभावीं  
॥ २ ॥ दर्शनें यांच्या सर्वही सिद्धी । तुटती उपाधी जन्ममरणें ॥ ३ ॥  
निळा ह्यणे वैकुंठवासी । रंगला प्रेमासीं यांचिया ॥ ४ ॥

॥ ९४६ ॥ ह्यणोनियां संतजना । देती आलिगना पूजिती ॥ १ ॥  
सांचिया मुखें ऐकती कथा । मानिती परमार्था फळ आलें ॥ २ ॥ ह्यणती  
आजी धन्य झालों । प्रसाद पावलों संतांचा ॥ ३ ॥ निळा ह्यणे उत्साह  
देवा । मानला वैभवा देखोनियां ॥ ४ ॥

॥ ९४७ ॥ उदार संत उदार संत । जया तैसा हेत पुराविती ॥ १ ॥  
अपार देणें अपार देणें । पावती पेणें वैकुंठीचें ॥ २ ॥ न सरे ऐसें न सरे ऐसें ।  
देती सहवासें निजात्मसुख ॥ ३ ॥ निळा ह्यणे यांचिये पार्थी । निज वस्ती  
देई देवा मज ॥ ४ ॥

॥ ९४८ ॥ पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥ १ ॥ घरा आले  
घरा आले । घरा आले कृपाळु ॥ २ ॥ सांभाळिलें सांभाळिलें । सांभाळिलें  
अनाथा ॥ ३ ॥ केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥ ४ ॥

॥ ९४९ ॥ अंतरींचा जाणती हेत । कृपावंत मग होती ॥ १ ॥ सर्व  
जाण सर्व जाण । संत निपुण ये अर्थी ॥ २ ॥ देखोनियां आर्तिकांसी ।  
करिती त्यांसी निज बोध ॥ ३ ॥ निळा ह्यणे विठ्ठल मंत्रां । देती श्रोत्रीं  
उपदेश ॥ ४ ॥

॥ ९५० ॥ भाव भक्ती भाग्यवंत । तयां संत भेटती ॥ १ ॥ येर ते भाग्यें  
जाती वायां । न भजतां पायां संतांच्या ॥ २ ॥ वचनीं यांचे विश्वास धरिती ।  
धन्य ते होती उभय लोकीं ॥ ३ ॥ निळा ह्यणे या सज्जनापार्थीं ।  
जीवभाव जिहीं समर्पिला ॥ ४ ॥

॥ ९५१ ॥ संतकृपा सांसी चि फळे । ज्यांचें चित्त बोळे परमार्थीं ॥ १ ॥  
काय उणें सुखा मग । संतसंग जोडतां ॥ २ ॥ देव चि हातीं लागे तयां ।  
संत जयां प्रसन्न ॥ ३ ॥ निळा ह्यणे संतांपासीं । आहे अनायासीं सर्व  
सिद्धी ॥ ४ ॥

॥ ९५२ ॥ संत वारें आलें वरी । चराचरीं तो धन्य ॥ १ ॥ संत सेवा

घडली ज्यासी । प्रसन्न त्यासी देव सकळ ॥ २ ॥ संतवचनीं विश्वासला ।  
पूज्य तो झाला त्रिभुवनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतभेटी । निरसन कोटी  
संदेहां ॥ ४ ॥

॥ ९५३ ॥ रंगले ते संतसंगें । झाले अंगें शुद्ध बुद्ध ॥ १ ॥ देव चि  
संत देव चि संत । आणिकांहीं करित देव चि ते ॥ २ ॥ कैचें तेंथें व्यव-  
धान । ब्रह्म सनातन पाववितां ॥ ३ ॥ निळा ह्मणे न लभे देवा । आणिती  
भावा त्या संत ॥ ४ ॥

॥ ९५४ ॥ उभारुनी बाहो ध्वज । सांगती पैज घेउनी ॥ १ ॥ विठ्ठल  
ह्मणा विठ्ठल ह्मणा । कळिकाळ आंकणा मग तुझां ॥ २ ॥ लहानां थोरां  
नारीनरां । करिती हांकारा विश्वाचिया ॥ ३ ॥ निळा ह्मणे तत्वता बीज ।  
देताती सहज निवडुनी ॥ ४ ॥

॥ ९५५ ॥ नाहीं तरि संत झकवित कोणा । थोरलहाना सारिखे चि  
॥ १ ॥ नाहीं तेंथें काने कोचे । उघड्या वाचे उच्चार ॥ २ ॥ न लगे पूज-  
नासी धन वित्त । एक चि चित्त भाव पुरे ॥ ३ ॥ निळा ह्मणे उपदेश देती ।  
कारीं सांगती विठ्ठल ह्मणा ॥ ४ ॥

॥ ९५६ ॥ एक चि वचन मानस पायीं । ठेविलें नवाईं काय सांगों ॥ १ ॥  
धन्य ते संत धन्य ते संत । जाणती हृद्गत सकळांचें ॥ २ ॥ दवडुनी  
अभिमान देवो चि देती । आणिकांहीं करिती आपणासे ॥ ३ ॥ निळा  
ह्मणे अघटित चर्या । लागतां चि पायां पालटती ॥ ४ ॥

॥ ९५७ ॥ वर्णितां चरित्रें न पुरे धणी । वाचा लांचावली हरिच्या  
गुणीं ॥ स्वानंदाची उघडली खाणी । नामस्मरणीं मातली ॥ १ ॥  
अधिक अधिक स्फूर्तीचा प्रसर । आगळीं अक्षरें चालती भार ॥ नेणां  
फुटले हे चिदांबर । मेघवृष्टी न्यायें होतसे ॥ २ ॥ आवरितांही नावरे  
मती । लिहितां न पुरे हे दिवसराती ॥ न कळे काय केलें संतीं । देउनी प्रसाद  
आपुला ॥ ३ ॥ अवघें चि उघडुनियां भांडार । दृष्टी दाविलें सारासार ॥  
लेवउनियां ते अळंकार । केले समोर बोलावया ॥ ४ ॥ अक्षरें वाचे येती ।  
ते ते प्रमयेसीचि उठती ॥ नेणां गुंफुनी ठेविलीं होतीं । ते चि प्रसादीं  
बोपिलीं ॥ ५ ॥ नाहीं वाचेसी गुंता गोवा । तात्पर्यार्थ चि हा अघवा ॥  
ऐसा योजुनियां बरवा । मुहुर्त दिधला समर्थी ॥ ६ ॥ निळा आईसा पिठावरी ।

रेधा ओढीत बैसला घरीं ॥ दैव मोडोनी आलें वरी । होतें संचितीं  
हणउनी ॥ ७ ॥

॥ ९५८ ॥ भावें ओजावली भूमिका । वरी कृपाघन वोळला निका ॥  
सर्ती बीज दिधलें फुका । तें चि पेरिलें ते चि क्षणीं ॥ १ ॥ वाफलें ते  
वरावरी । कणसें दाट आल्या घुमरी ॥ पिकलें न समाये अंबरीं । चहुं कोर्नी  
सारिखें चि ॥ २ ॥ निळा केला भाग्यवंत । सवंगीतां नावरे पीक अद्भुत ॥  
राशिवा केला न लगे अंत । माप करितां नावरेसा ॥ ३ ॥ उमाणूं जातां  
अधिक चि वाढे । दिसों चि लागे पुढें पुढें ॥ सांजे भरलें सीग न मोडे ।  
मोडती गाडे ओढितां ॥ ४ ॥ नवल पिकाची हे धणी । होती संतकृपेची  
पेरणी ॥ पुरे उरे नव्हे चि उणी । पदरीं भरुनी बैसलों ॥ ५ ॥ निळा झाला  
सदैव आतां । अपार लेखा चि नव्हे चित्ता ॥ सांठवूं जाणतां नेणतां ।  
राहो भरितां उरलें तें ॥ ६ ॥

॥ ९५९ ॥ सोडोनियां चाती पोतीं । कृपा करुनी दिधलीं हातीं ॥ १ ॥  
संत उदार उदार । लुटविलें निज भांडार ॥ २ ॥ होतें सायासें जोडिलें ।  
निक्षेपीचें तें दाविलें ॥ ३ ॥ निळा हणणे उदारपणा । मेरु संतांच्या  
टेंगणा ॥ ४ ॥

॥ ९६० ॥ न करिती चि कांहीं वाणी । देतां पुरविती आयणी ॥ १ ॥  
म्हणती घ्यारे घ्या निज मुखें । अवघ्यां एक चि धन सारिखें ॥ २ ॥ नाहीं  
वांटितां भागले । सदासर्वदा हरिखले ॥ ३ ॥ निळा म्हणे पूर्णपणें ।  
नेदिती पडों कोठें उणें ॥ ४ ॥

॥ ९६१ ॥ खाती आपण जें जेविती । तें चि आणिकां ही वाढिती ॥ १ ॥  
आजि बहुता भाग्यें भेटी । झाली चरणीं पडली मिठी ॥ २ ॥ नाहीं चि  
आम्हांसी वंचिलें । निज गुज अवघें चि आपुलें ॥ ३ ॥ निळा हणणे कृपा-  
वंत । केलें अनाथा सनाथ ॥ ४ ॥

॥ ९६२ ॥ अर्थ अवघे चि याचे हातीं । जया देऊं जे बोलती ॥ १ ॥  
तों ते तात्काळ चि पावले । जगामाजी धन्य झाले ॥ २ ॥ नाहीं चि वेळ  
काळ गुंती । देतां रंक थोर नेणती ॥ ३ ॥ निळा म्हणे अवलोकनें ।  
तोडिती भवार्ची बंधनें ॥ ४ ॥

॥ ९६३ ॥ ते चि भक्त भागवत । संतसेवे जे निरत ॥ १ ॥ शुद्ध खांचा भक्तिभावो । संत वरदें लाभे देवो ॥ २ ॥ संतवचनीं विश्वासती । सख परमार्थ त्यांचे हातीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतसेवा । घडे खा उदयो झाला देवा ॥ ४ ॥

॥ ९६४ ॥ संतीं जयां हातीं धरिलें । ब्रह्मसनातन ते पावले ॥ १ ॥ आणिकां दुर्लभ जें साधनें । यांच्या प्राप्त अवलोकनें ॥ २ ॥ फळ अनापेक्ष पावती । प्राणियांचिये संगती ॥ ३ ॥ निळा ह्मणे कल्पतरु । सामान्य दाते हे ईश्वरु ॥ ४ ॥

॥ ९६५ ॥ संतीं केला अंगीकार । मज हा निर्धार वाणला ॥ १ ॥ खांचिया वोलें अभयदानें । निःशंक वचनें हीं ऐसीं ॥ २ ॥ नाहीं कोठें गोवागुंती । अक्षरें चालती गुंफिलीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे सखासाठीं । जाणती चावटी माझी ते ॥ ४ ॥

॥ ९६६ ॥ संतीं ठेविलें निश्चळ ठायीं । चित्त हें पायीं आपुलिये ॥ १ ॥ पुणें समाधान वृत्ती । नव्हे चि स्थिती पालट ॥ २ ॥ अखंडता राहिलें ध्यान । होउनी उन्मन मनाचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपा केली । जाणों आली या अर्थें ॥ ४ ॥

॥ ९६७ ॥ अवलोकिलें कृपादृष्टी । केली वृष्टि वचनामृतें ॥ १ ॥ अंकुरले भावबीज । कारण निज अंतरींचें ॥ २ ॥ संतांची हे सहज स्थिती । आठव देती स्मरणाचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे धांवोनि येती । आणि उपदेशिती निज गुह्य ॥ ४ ॥

॥ ९६८ ॥ आपण चि ते येती घरा । देखोनि वरा निज भाव ॥ १ ॥ आप्तपणें आलिंगिती । मनींचा पुराविति हेत सकळ ॥ २ ॥ अनाथ अनन्य देखोनी रंक । करिती कौतुक खेळविती ॥ ३ ॥ निळा म्हणे लाविती सेवे । आपुलिया वैभवे गौरविती ॥ ४ ॥

॥ ९६९ ॥ चोजवीत घरा येती । ज्याचा देखती शुद्ध भाव ॥ १ ॥ ऐसे करुणाघन हे संत । करिती हेत परिपूर्ण ॥ २ ॥ पाचारुनियां हृदयीं धरिती । निकट बैसविती जवळी खा ॥ ३ ॥ निळा ह्मणे अनुभव झाला । तो चि दाविला बोलोनी ॥ ४ ॥

॥ ९७० ॥ मी तों संतांचें पोसणें । देतीं मयीं तें चि खाणें ॥ १ ॥  
 अवघी चुकली जाचणी । उण्या पुऱ्याची सोसणी ॥ २ ॥ करूं सांगितलें  
 काज । चिंता दवडुनीयां लाज ॥ ३ ॥ निळा ह्मणे फिटली खंती । जिणें  
 मरणें खांचे हातीं ॥ ४ ॥

॥ ९७१ ॥ मस्तक माझा पायांवरी । या वारकरी संतांच्या ॥ १ ॥ प्रति-  
 वर्षी पंढरपुरा । जाती महाद्वारा हरिभेटी ॥ २ ॥ भेटी खांची इच्छी मन ।  
 करिती कीर्तन अनुदिनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे लोटांगण । घालित जाईन  
 सामोरा ॥ ४ ॥

॥ ९७२ ॥ एवढा मनिंचा पुरवा हेत । पंढरिनाथ भेटवा ॥ १ ॥ मग  
 मी तुमच्या न सोडीं पायां । करीन काया कुरवंडी ॥ २ ॥ कृपासिधु तुह्मी  
 संत । पुरवा आर्त हें माझें ॥ ३ ॥ निळा ह्मणे झालों दास । नका उदास  
 धरूं आतां ॥ ४ ॥

॥ ९७३ ॥ तुमच्या पायीं ठेविलें मन । एवढें चि धन मजपार्शी ॥ १ ॥  
 जरि हा देव दाखवाल । अभय घाल वचनाचें ॥ २ ॥ तरि हा प्राण ओंवा-  
 लीन । जिणें चरण न सोडीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपा करा । यावरि धरा  
 मज हातीं ॥ ४ ॥

॥ ९७४ ॥ जाणोनियां मनोगत । ठेवा हात मस्तकीं ॥ १ ॥ करा माझें  
 समाधान । देउनी वचन अभयाचें ॥ २ ॥ आहे देवा तुम्हां हातीं । उगळूं  
 गुंती जाणतां ॥ ३ ॥ निळा ह्मणे वचनाधीन । नारायण तुमचिया ॥ ४ ॥

॥ ९७५ ॥ भेटवाल पंढरिनाथ । तुह्मी चि संत कृपालु ॥ १ ॥ ह्मणोनि  
 येतो काकुळती । पुढतोपुढतीं कीव भाकीं ॥ २ ॥ इतरांची मी न करीं  
 आस । झालों दास तुमचा चि ॥ ३ ॥ निळा ह्मणे ठेवा पायीं । यावरि  
 कायी विनवूं मी ॥ ४ ॥

॥ ९७६ ॥ जाणतसां जरी अंतरींचें । तरि कां हो वाचे वदवितां ॥ १ ॥  
 केविलवाणे तुमचे दास । देखतां उपहास होतील ॥ २ ॥ जग निघ  
 आधीं करा । मग तुह्मी धरा निज करीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐशी रीत ।  
 नाहीं चि शोभत संतांसीं ॥ ४ ॥

॥ ९७७ ॥ आणिका ते ही विट्टल करिती । लागले संगती भाविक सा



॥ १ ॥ यांचा वारा लागेल ज्यासी । येती खासी मुक्तीही वरूं ॥ २ ॥  
घडतां खांचें अवलोकन । होती पावन महा पापी ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
त्यांची भेटी । ते चि गांठी विट्टलेसी ॥ ४ ॥

॥ १७८ ॥ उत्तम संचित होतें गांठी । तेणें चि या भेटी संतांसवें ॥ १ ॥  
मुकृतासी आलीं फळें । भाववळें लगटोनी ॥ २ ॥ त्याच्या भाग्या आले  
भाग्यें । लाधले संग संतांचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे पूर्णते आले । जिहीं  
या सेविलें संतचरणा ॥ ४ ॥

### बोधपर अभंग.

॥ १७९ ॥ नको बोलों शब्द वावगे विवाद । आठवा गोविंद ध्यानीं  
मनीं ॥ १ ॥ सकळही तुमचें होईल कल्याण । जरि या गाल गुण विटो-  
बाचे ॥ २ ॥ लटिका चि वडिवार बोलों जाल वाचा । तरि होईल काळाचा  
अति क्रोध ॥ ३ ॥ निळा ह्मणे पहा विचारुनी दृष्टी । धरा हित पोटीं  
होईल तें ॥ ४ ॥

॥ १८० ॥ सांगेन तें हित धरा अवघे मनीं । नका मानूं कोणी विट  
याचा ॥ १ ॥ वरें शिकवितां वरें तें मानावें । वाईटा खागावें त्याग-  
वितां ॥ २ ॥ पुढें सुख विश्रांती मागें राहे कीर्ति । ऐसिया पद्धति संतां-  
चिया ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवें बोलविलें बोल । घ्याल ते ते व्हाल  
सुखीअर्थ ॥ ४ ॥

॥ १८१ ॥ परस्त्रीसंगें घडती दोष । बुडे वंश पापें खा ॥ १ ॥ यमधर्म  
घाली वंदी । नव्हे कधीं मुटिकासी ॥ २ ॥ पूर्वज अधःपतना जाती । मग  
ते शापिती अति क्रोधें ॥ ३ ॥ निळा ह्मणे पातित्य ऐसें । वरी संग दोषें  
परस्त्रीच्या ॥ ४ ॥

॥ १८२ ॥ पापें पूर्वज नरका जाती । पापें चि बुडती धर्म सकळ ॥ १ ॥  
पापें चि कुळ भंगा जाय । वंशासी होय अपघात ॥ २ ॥ पापें चि यश कीर्ति  
पळे । पापें चि सोहळे दरिद्राचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे घडतां पापें चि पतनीं ।  
पतही यातनीं पर्वजेसी ॥ ४ ॥

॥ ९८३ ॥ पाप तथ । म्पाप तें परधन अपहार ॥ १ ॥  
पाप तेंचि निंदा परपीडा द्वेष । पाप ते चि उपहास पुढिलांचे ॥ २ ॥ पाप  
तेंचि जीवीं विषयाची आसक्ति । पाप तें अभक्ति कुळाचारी ॥ ३ ॥ निळा  
ह्मणे पाप मुख्य तें चि साचें । नावडे देवाचें नाम मुखीं ॥ ४ ॥

॥ ९८४ ॥ किंचित् सुख आगळें दुःख । पावती अवश्यक व्यभिचारी  
॥ १ ॥ क्षयो व्याधी भगें पडती । जगनिघ होती हे आधीं ॥ २ ॥ पुढें  
राजा दंड करी । सर्वस्व हरी देखतां ॥ ३ ॥ निळा म्हणे हांसती लोक ।  
थुंकिती थुंक तोंडावरी ॥ ४ ॥

॥ ९८५ ॥ भीड भाड जाय उडोनी लौकिक । शेवटींचा रंक तोही  
दापी ॥ १ ॥ दावितां तो तोंड लाजे भरले सभे । मग वाळे उभें सल चि  
जैसें ॥ २ ॥ सुहृद् जन ते अवमान करिती । निदुर बोलती त्रासवचनें ॥ ३ ॥  
निळा ह्मणे मग होय दैन्यवाणें । हो काय तैसें जिणें भूमिभार ॥ ४ ॥

॥ ९८६ ॥ आहारे काय जोडी केली । नकांसी धाडिलीं उभय कुळें  
॥ १ ॥ उपजतां तुज संतोपले सर्व । बुडविलें नांव त्यांचें ही त्वां ॥ २ ॥  
असत्याची वाचे सदा रावणुक । चोरी सिनळिक न संडसी ॥ ३ ॥ निळा  
ह्मणे वृथा हाहाभूत जन्म । केला ऐसें अकर्म आचरोनी ॥ ४ ॥

॥ ९८७ ॥ पापासर्वें जिणें ज्याचें । वृथा चि त्याचें झालेपण ॥ १ ॥  
भोगितां भोग रडे मग । ह्मणे मी जगनिघ झालों ॥ २ ॥ सांगतां हित  
नाहीं ऐकिलें । वडिलीं दाविलें विहित तें ॥ ३ ॥ निळा ह्मणे आतां पडि-  
येला खोळे । गिळीयेला काळें व्याधी सर्पें ॥ ४ ॥

॥ ९८८ ॥ अभीशापासीं कारण । मुख्य संभाषण परस्त्रीचें ॥ १ ॥  
सहज एकांतीं बोलूं जातां । उपजे विकल्पता सकळांसी ॥ २ ॥ मग तें अप-  
घातासीं मूळ । करी तात्काळ नावरत ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रमादी ऐसी ।  
प्रमदेपासीं अखंड ॥ ४ ॥

॥ ९८९ ॥ बाप बंधु वेगळा करुनी । इतरां लागुनी बाधक ॥ १ ॥  
ह्मणोनि परांगनेसर्वें । सलगी नव जावें एकांतीं ॥ २ ॥ जरी उदंड दंडक  
झाला । तरी तो त्याला नाडक चि ॥ ३ ॥ निळा ह्मणे ते विकल्पखाणी ।  
प्रमदा सज्जनीं बाळावी ॥ ४ ॥

॥ ९९० ॥ जरी झाला तंपस्वी थोर । तरी असातें दूर परस्त्रीसी  
॥ १ ॥ गुरुनीही एकांतासी । नव जावें स्त्रियांसी उपदेशा ॥ २ ॥ वसतां  
एकत्र आनोविन । होईल जघन्य निमीषें ॥ ३ ॥ निळा ह्मणे जतन करा ।  
शाहाणे विचारा ऐसे आतां ॥ ४ ॥

॥ ९९१ ॥ याचिलार्गी परांगना । मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥ १ ॥  
जवळी गेल्या जाळूं शके । ह्मणोनि धाकें पळती सा ॥ २ ॥ आर्धी तों  
न करिती संभाषण । मां एकांत दर्शन केंचें सां ॥ ३ ॥ निळा ह्मणे शुचि-  
भूत । वसती निर्भूत जनीं वनीं ॥ ४ ॥

॥ ९९२ ॥ शहाणे ते चि परस्त्रीपार्शी । क्षणहि सहवासीं न वैसती ॥ १ ॥  
येती जाती तरी ते दुरी । चौघांभीतरीं साचिसवें ॥ २ ॥ तेथें केंचा  
विकल्प वाढे । शूर ते गाढे निवडले ॥ ३ ॥ निळा ह्मणे काळासी धाक ।  
इतरांचा लेख काय तेथें ॥ ४ ॥

॥ ९९३ ॥ इतर साधनीं उपाव । करिती ते ते आह्वां देव ॥ १ ॥ काय  
जाणिलें तिहीं । पडिले साधनांचे वाहीं ॥ २ ॥ कोण लाभ कैसी गती ।  
काय पावती ते अंती ॥ ३ ॥ निळा ह्मणे नेणों आर्ह्यां । तुमच्या नामेंविण  
स्वामी ॥ ४ ॥

॥ ९९४ ॥ वाउग्या खटपटा । नावडती तैशा चेष्टा ॥ १ ॥ जेणें भ्रंश  
पावे बुद्धी । न पाववी स्वरूप सिद्धी ॥ २ ॥ घालिती घालणी । काय करूं  
ते बोलणी ॥ ३ ॥ निळा ह्मणे मिथ्या वाद । काय करावे ते छंद ॥ ४ ॥

॥ ९९५ ॥ एका हरिच्या नामेंविण । कळी दुर्गम साधन ॥ १ ॥ ह्मणो-  
नियां न येती मना । करोत जैसी ज्या भावना ॥ २ ॥ आह्वां हरिभक्तां  
दूषण । छंदें वंद अवलक्षण ॥ ३ ॥ निळा ह्मणे नाणूं दृष्टी । ऐसी  
अभागी करंटी ॥ ४ ॥

॥ ९९६ ॥ घेऊनियां कृत्रिम सोंगें । नानापरिच्या नटती रंगें ॥ १ ॥  
आपण बुडोनियां बुडविती । लावुनि आणिकांही संगती ॥ २ ॥ जाउनि  
एकांतीं वैसणें । करुनी चावटी बोलणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे उपदेशिती ।  
विषय आत्मरूप शिष्यांप्रती ॥ ४ ॥

॥ ९९७ ॥ त्रास उपजे माझिया मना । अवलोकितां त्यांच्या वदना ॥ १ ॥

जे या दूषिती नामासी । कृष्णा रीति मंडपदेशासी ॥ २ ॥ सांगती  
पाखांड । बोल बोलोनियां दि... ॥ ३ ॥ निळा ह्मणे जाती । घेउनी  
नर्का शिष्यांप्रती ॥ ४ ॥

॥ ९९८ ॥ विठ्ठल विठ्ठल वः ॥ चक्रपाणी संतोषे ॥ १ ॥ ह्मणो-  
नियां लाहो करा । अहो अवधारा अवघे ही ॥ २ ॥ येणें चि नामें वैकुं-  
ठासी । गेले पापरासी बहु मार्गें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांगती संत । उभवुनी  
हात पुराणांतरीं ॥ ४ ॥

॥ ९९९ ॥ येणें चि साधनें । तुटती संसारबंधनें ॥ १ ॥ ह्मणोनियां  
करा लाहो । स्मरा रकुमादेवी नाहो ॥ २ ॥ येईल धांवता । धांवोनियां  
पाचारितां ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरी । कृपावंत दीनावरी ॥ ४ ॥

॥ १००० ॥ रानीं वनीं घरीं दारीं । वसतां उच्चारीं हरिनाम ॥ १ ॥  
तेणें चि माया उतरोनि घांट । पावसी वैकुंठ सहज वृत्ती ॥ २ ॥ नलगे  
करणें खटाटोप । करीं हा चि जप नामाचा ॥ ३ ॥ निळा म्हणे होईल  
ऋणी । हा चक्रपाणी तुझा मग ॥ ४ ॥

॥ १००१ ॥ होय अंतरीं पालट । करितां पाठ हरिनामें ॥ १ ॥ देवा  
ऐसे देव चि होती । जे या भजती विठ्ठला ॥ २ ॥ ऐसा याचा प्रताप टसा ।  
प्रगटे सरिसा नामजपें ॥ ३ ॥ निळा ह्मणे लटिकें नव्हे । पहा स्वानुभवं  
आपुलिया ॥ ४ ॥

॥ १००२ ॥ आंतु बाहेरी सर्वांपासीं । परि हा कोणासी नाठळे ॥ १ ॥  
मोहियलीं मायाभ्रमें । संसार संभ्रमें ह्मणोनियां ॥ २ ॥ विस्मरणें चि हा  
न पडे दिठी । स्वार्थ पोटीं विपयाचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे गेलीं वांया ।  
ऐसा पावोनियां नरदेह ॥ ४ ॥

॥ १००३ ॥ येथें घेउनी केलें कार्यां । विठ्ठल नाही आठविला ॥ १ ॥  
आहा रे मूढा भांग्यहीना । नेलासी पतना मोहभ्रमें ॥ २ ॥ नाही केली  
सुटिका कांहीं । ये चि प्रवाहीं पडिलासी ॥ ३ ॥ निळा ह्मणे लाहोनि हार्तीं ।  
केली माती आयुष्या ॥ ४ ॥

॥ १००४ ॥ आतां तरी विचार करीं । ध्यायीं अंतरीं विठ्ठला ॥ १ ॥  
नाहीं तरी व्यर्थ चि जासी । पुढें चौऱ्यायशी भोगावया ॥ २ ॥ जिणें मरणें

थाहुनी दुःख । कोणतें अधिक स्त्री पा ॥ ३ ॥ निळा ह्मणे जरा व्याधी ।  
नाना उपाधी दरिद्रें ॥ ४ ॥

॥ १००५ ॥ ऐशा सोसुनियां पातना । कारे मना वीट न ये ॥ १ ॥  
बुद्धिहीना मतिमंदा । किती आरा उंसंतिसी ॥ २ ॥ कधीं पावेल  
परिपाक । बुद्धि विवेका स्पर्शेल ॥ ३ ॥ निळा ह्मणे रिखा मापें । विषय  
संकल्पें मवितोसी ॥ ४ ॥

॥ १००६ ॥ जें जें करिसी तें तें वृथा । पंढरिनाथा न भजतां ॥ १ ॥  
दिसे पुढें परी ते माया । जाईल विलया क्षणमात्रें ॥ २ ॥ पुत्र पत्नी बंधु  
पशु । भासे आभासु परि मिथ्या ॥ ३ ॥ निळा म्हणे वित्त गोत । नेणसी  
नाशवंत हे सकळ ॥ ४ ॥

॥ १००७ ॥ सुख वाटे परी हें दुःख । भोगविल नर्क परिपाकीं ॥ १ ॥  
ह्मणोनियां सांडीं आशा । भजें सर्वेशा विठ्ठला ॥ २ ॥ जेणें कधीं चि न ये  
तुदी । लाभे कोटी कल्प जिणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे पावसी पदा । जेथें  
आनंदा निजवस्ती ॥ ४ ॥

॥ १००८ ॥ सांगतां आतां न वाटे खरें । भोगितां वरें जाणवेल ॥ १ ॥  
तेव्हां कोणी न ये कामा । हिरोनी श्रमा घ्यावया ॥ २ ॥ यमजाच होतां  
दंड । न चले खंड धन देतां ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसी गती । होउनि पुढती  
गर्भवास ॥ ४ ॥

॥ १००९ ॥ भवसिंधु तरावया । भजावें राया पंढरिच्या ॥ १ ॥  
करील तो चि तरणोपावो । दाविल ठावो निजाचा ॥ २ ॥ जेथें वाजतां  
नलगे वारा । दिशा अंवरा शिवों नेदी ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसिये घरीं ।  
निजवील वोवरी पर्यकीं ॥ ४ ॥

॥ १०१० ॥ एकलें चि यावें एकलें चि जावें । जोडिलें नये सवें देखती  
सर्व ॥ १ ॥ परि या मायाभ्रमें कैसा केला गुंता । न पुरतीं संचिता भोगितां  
भोगा ॥ २ ॥ पुन्हा जन्म पुन्हा मरण चि सांगाती । यमदंड पावती गर्भ-  
वास ॥ ३ ॥ निळा ह्मणे नये विकृति कंटाळा । टोके जेंवि काउळा  
वमनासाठीं ॥ ४ ॥

॥ १०११ ॥ समर्थां घरीं काम । करितां हातीं लागे दाम ॥ १ ॥ काय

देईल भिकारी । कोण सेवा साची करी ॥ २ ॥ जाती तथा घरा । जेथें लक्ष्मीचा वारा ॥ ३ ॥ निळा ह्मणे हीन ॥ ४ ॥ आड टाकिली कल्पना ॥ ४ ॥

॥ १०१२ ॥ भाग्यहीन द्राड । तरा बुद्धि करी नाड ॥ १ ॥ सुख तें सन्मुख । तथा तेंचि भासे दुःख ॥ २ ॥ हित अनहिता वारी । देखोनियां पळे दुरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ज्वरारें । प्राक्तन होऊनियां भेटे ॥ ४ ॥

॥ १०१३ ॥ नष्टा सज्जना । एक चि वाट । परि अनिष्ट इष्ट फळें ॥ १ ॥ एका उत्तम वैकुण्ठ वास । जेणें निरयास हें एका ॥ २ ॥ जातां येतां सारिखे चि दिसती । परि ते पक्षिती पद भिन्न ॥ ३ ॥ निळा म्हणे अचित फळ । भोगवी कपाल ज्याचें त्या ॥ ४ ॥

॥ १०१४ ॥ आपणा समान केलें त्यासी । धरिलें ज्यासी निज हातीं ॥ १ ॥ ऐसा देवो कृपासिंधु । ह्मणोनि बंधु दीनांचा ॥ २ ॥ हीनत्व देखोनि भक्तां अंगीं । लाजे जर्गीं साचेनि ॥ ३ ॥ निळा म्हणे करुनी थोर । चालवी बडिवार निजांगें ॥ ४ ॥

॥ १०१५ ॥ आंवरुनियां ज्यांनीं चित्त । ठेविलें सतत हरिचरणीं ॥ १ ॥ झाली साची कार्यसिद्धी । तुटल्या व्याधि जन्म जरा ॥ २ ॥ एकविध भजले देवा । उतरले भव समुद्रातें ॥ ३ ॥ निळा म्हणे निश्चळ पदा । पावले गोविंदा आठवितां ॥ ४ ॥

॥ १०१६ ॥ हा चि उपाव सुगम सार । तरणें संसार जया नरा ॥ १ ॥ नाम गातां गोविंदाचें । फिटे जिवाचें जिवपण ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति वोळंगे येती । अंगीं चि ठाकती दया क्षमा ॥ ३ ॥ निळा म्हणे अवर्षीं च सुखें । येती हरिखें चोजवित ॥ ४ ॥

॥ १०१७ ॥ गुंतली ते आशा । पडिली मोहजाळ फांसा ॥ १ ॥ नदेखो-  
नियां श्रीहरी । कर्ता भोक्ता या संसारीं ॥ २ ॥ अवधी चि साची सत्ता । करवी करितो तत्वता ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसी । नेणोनि होती कासाविसी ॥ ४ ॥

॥ १०१८ ॥ अभिमानाच्या भुली । ज्या त्या कर्मां लिप्त झाली ॥ १ ॥ नेणोनियां ज्ञान मूढें । भोगासक्त पुढें पुढें ॥ २ ॥ ह्मणती अंगें आम्हीं केलें । सहजें जें जें घडोनि आलें ॥ ३ ॥ निळा म्हणे मत्तें ऐसीं । गुंतलीं ते काळपार्शी ॥ ४ ॥

॥ १०१९ ॥ एकला चि हर्षिस्तु नेणोनियां चराचरीं ॥ १ ॥ करिती निंदा आणि द्वेष । घेऊनियां गुण दोष ॥ २ ॥ क्षणीक पसारा । मायीक मानियेला खरा ॥ ३ ॥ निळा म्हणे गेलीं । ऐशीं च कितेकें नाडलीं ॥ ४ ॥

॥ १०२० ॥ प्रसन्न जनीं जनार्दन । नेणोनियां कथी ज्ञान ॥ १ ॥ काय तैसीं ते वाच्याळें । करिती चावटी तोंडबळें ॥ २ ॥ नाहीं अंगीं हरिची भक्ति । दाविती कोरडी च विरक्ति ॥ ३ ॥ निळा म्हणे नेणतां वर्म । केलें पाठी लागे कर्म ॥ ४ ॥

॥ १०२१ ॥ लुगड्या नांव चंद्रकळा । परि तो काळा रंग वरी ॥ १ ॥ नांवा ऐसें कर्तृत्व नाहीं । तरि तें कार्या नपुंसक ॥ २ ॥ घोळण्या नांव लक्ष्मण । करितें भर्जन लाह्यांचें ॥ ३ ॥ निळा म्हणे गुसळिती रवी । परि ते न दावी प्रकाश ॥ ४ ॥

॥ १०२२ ॥ अश्व पाहतां तो सोडवळा । म्हणती निळा शुभ्रासी ॥ १ ॥ तैसें नांवापासीं काये । करणी आहे विचित्र ॥ २ ॥ केश विंचरिती फणी । तरि काय बहिणी शेषाची ॥ ३ ॥ निळा म्हणे सुगरणी । नांवें केरसुणी झाडिती ॥ ४ ॥

॥ १०२३ ॥ सोंवळ्या नांव क्षीरसागर । वृथाचि मांजर गाजरीं ॥ १ ॥ काय तैसीं तें वायाणें । लटिकीं च भूपणें भिरविती ॥ २ ॥ शुभा नांवें विकती शेणी । मृगजळ पाणी काय खरें ॥ ३ ॥ निळा म्हणे पाखांड करिती । जर्गी म्हणविती गोसावी ॥ ४ ॥

॥ १०२४ ॥ सांगती एक करिती एक । जोडिती पातक दुर्बुद्धी ॥ १ ॥ हिताहित न विचारिती । दुर्भरा भरिती महा पापें ॥ २ ॥ यम प्रहार होती पुढें । नेणोनियां मूढें वर्तती ॥ ३ ॥ निळा म्हणे अंगा येईल । तेव्हां जाणवेल भोगितां ॥ ४ ॥

॥ १०२५ ॥ वाचे शब्द असखाचे । हें चि दुर्जनाचें भांडवल ॥ १ ॥ पुढिलांतें उपहासिती । आणि मानिती संतोष ॥ २ ॥ निंदा द्वेष अहंकार । मद मत्सर वाढते ॥ ३ ॥ निळा म्हणे नका जाणें । आहे पुरश्चरणें सार्ची हे ॥ ४ ॥

॥ १०२६ ॥ विद्यामानें गर्वताठा । धरुनी प्रतिष्ठा वाढविती ॥ १ ॥

नेणती जेणें देव हातीं । लागे ते युक्ति हास्त्या ॥ २ ॥ काम्यनिशिर्दी  
आदर थोर । जप ते अघोर मंत्रांचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे यातना थोरी ।  
नर्की अघोरीं पडावया ॥ ४ ॥

॥ १०२७ ॥ जारण मारण स्तं पुढन । वशीकरण उच्चाटण आव-  
डती ॥ १ ॥ येणें चि सिद्धी मिरवित्ती जर्गी । अशुचि अनुरागी निरं-  
तर ॥ २ ॥ जड्या बुड्या हातीं सिरीं । ताईताभीतरीं वागवित्ती ॥ ३ ॥  
निळा ह्मणे चिरकाळ नर्की । वसावया कुंभपाकीं पुर्वजेंसी ॥ ४ ॥

॥ १०२८ ॥ सर्पें मुखीं च धारेलें विष । मानुनी पियूष अत्यादरें ॥ १ ॥  
आणिका डंखुनी वधवी प्राणा । तैसी त्या दुर्जना चाहाडी गोड ॥ २ ॥  
नागवूनि भलियां संतोष मानी । कैसा तो पतनीं न पडेल सांगा ॥ ३ ॥  
निळा ह्मणे जें जोडिलें सायासें । तें चि तया हि ऐसें भोगणें पुढें ॥ ४ ॥

॥ १०२९ ॥ दुर्जन तो चि पुढीलांचें सुख । देखोनियां दुःख मानी  
जिर्वी ॥ १ ॥ तापल्या तेलीं पडतां चि सीतळ । जैसा उठी ज्वाळ भडका  
करी ॥ २ ॥ पुढिलांचे उत्तम गुण । ऐकूनियां उत्थापन करूं धांवे ॥ ३ ॥  
निळा ह्मणे यातना त्यासी । केवि नर्कवासी नव्हती सांगा ॥ ४ ॥

॥ १०३० ॥ विंचु नांगी विष धरी । खोसडे चरी मृत्यु त्या ॥ १ ॥ जैसैं  
कर्म तैसैं फळ । हें तों अढळ नचुकेचि ॥ २ ॥ चोऱ्या करितां तुटती हात ।  
पावती घात जिवितेंसी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सिनळीकरितां । झुरती उभ-  
यतां नाक कान ॥ ४ ॥

॥ १०३१ ॥ आजिवरि काळ वृथा चि गेला । जेथुनियां झाला मृष्टी-  
क्रम ॥ १ ॥ ऐसे चि नाना धरितां वेप । न तुटती पाश कर्मांचे ॥ २ ॥  
केव्हां स्वर्ग केव्हां नर्क । केव्हां दुःखदायक संसार ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
न पुरे घडी । ओढाओढी कल्प जातां ॥ ४ ॥

॥ १०३२ ॥ स्वप्नीं देखिलें तें जागृतिये नाहीं । हारपोनियां ठायीं  
ठावो चि नुरे ॥ १ ॥ ते चि परी झाली माझिया मानसा । संसार तमासा  
क्षणें चि विरे ॥ २ ॥ कैची हे संपत्ति धन वित्त पशु । लटिका चि आभासु  
मायीक तो ॥ ३ ॥ निळा म्हणे एक सत्य हरिचें नाम । येर अवघा  
चि श्रम मिध्याभूत ॥ ४ ॥



॥ १०३३ ॥ सोनें असे सोनेपणें । अळंकार लेणें होय जाय ॥ १ ॥  
तैसें चराचर होतां जातां । वस्तु अखंडता अखंड ॥ २ ॥ नाना मृग-  
जळ दिसे भासे । भूमिका ते असे कोरडी च ॥ ३ ॥ निळा म्हणे घटमट  
मोडी । अवकाश परवडी नाही तः ॥ ४ ॥

॥ १०३४ ॥ येती जाती वर्षती मेघ । गगन तें अभंग जैसें तैसें ॥ १ ॥  
तैसीं च ब्रह्मांडें अनेक होती जाती । स्वरूप तें अद्वैतीं अद्वैत ॥ २ ॥ नाना  
नटिया नट वेष । परि तो आपणांस भिन्न नबहे ॥ ३ ॥ निळा ह्मणे नाना  
वस्त्राकार तंतु । दाडनी आपणातु आपण ॥ ४ ॥

॥ १०३५ ॥ जिवाचाही जीव माझ्या शिवाचा शीव । पंढरीचा देव  
मन बुद्धी इंद्रियें ॥ १ ॥ आईका हो श्रोते तुझी संत सज्जन । मी माझे हें  
जतन कोण करी यावरी ॥ २ ॥ नयनाचे हि नयन माझ्या घ्राणाचें घ्राण ।  
श्रवणाचे हि श्रवण तो चि रसनेची रसना ॥ ३ ॥ त्वचेचीही त्वचा माझे  
वाचेची वाचा । बोलविसी बोलाचा तो चि अर्थ तात्पर्य ॥ ४ ॥ कराचें हि  
कर माझ्या चरणाचे चरण । चैतन्याचें चैतन्य तो चि मनाचें मन ॥ ५ ॥  
निळा ह्मणे भुक्ति मुक्ति विरक्ति ज्ञान । शांति क्षमा दया तो चि सिद्धी  
साधन ॥ ६ ॥

॥ १०३६ ॥ सुखानंदाची राणिव । भागा आली फावली सर्व ॥ १ ॥  
ध्याल ते ध्या रे धणीवरी । असाल जे जे या अधिकारी ॥ २ ॥ फुकासाठीं  
वोळोनि आलें । घरासी दैव हें चांगलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे उवग नका ।  
मानूं अवघे हि एका ॥ ४ ॥

॥ १०३७ ॥ न सांपडे ऐसी कधीं । वेळ लागली ते संधी ॥ १ ॥  
हरिचे गुण वाचे यावे । श्रवणीं श्रवण ते करावे ॥ २ ॥ गेलीं जातील  
वर्षे काळ । आयुष्या वेंचुनियां निर्फळ ॥ ३ ॥ निळा म्हणे यालागीं  
करा । वेगें आतां चिर्ती धरा ॥ ४ ॥

॥ १०३८ ॥ गेला फिरोनियां दिवस । न ये घटिका लव निमिष ॥ १ ॥  
आहे तो चि भरा हातीं । महा लाभाची संपत्ती ॥ २ ॥ मागें नागवलीं  
फारें । गेलीं वांया नारीनरें ॥ ३ ॥ निळा ह्मणे म्हणोनि जागा । सांडुनी  
घोरवार वाडगा ॥ ४ ॥

॥ १०३९ ॥ संत आज्ञा सादवित । दित्त सकळांचें हि हित ॥ १ ॥  
नाईकोनी सोडाल । फळ कनिष्ठ तरी पावाल ॥ २ ॥ आक्षी उत्तीर्ण  
आपुलिया । उचिता ठेलों सांगोनियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे यावरि आतां ।  
बोल न ठेवावा मागुता ॥ ४ ॥

॥ १०४० ॥ आज्ञापिलें जें श्रीहरी । ते चि वदली हे वैखरी ॥ १ ॥  
नाहीं माझे येथ वीर्य । जाणे ज्याचें तो चि कार्य ॥ २ ॥ येईल जरी हे  
प्रतीति । धरा तरी हें हित चि चिर्त्ती ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांडिजे येरी ।  
नास्तिक वादी परते दुरी ॥ ४ ॥

॥ १०४१ ॥ याच पायीं मनोरथ । पूर्ण काम सकळ हि आर्त ॥ १ ॥  
ह्मणोनियां धरिला जिवें । हा चि संतीं मनोभावें ॥ २ ॥ इच्छिलिया  
पदा । नेतो देउनी मुख संपदा ॥ ३ ॥ निळा ह्मणे खंडी मूळ । वासनात्म-  
काचें तात्काळ ॥ ४ ॥

॥ १०४२ ॥ अवधिया चि ज्ञानें अवधीं चि जाणें । परि एक नेणें  
आत्मज्ञान ॥ १ ॥ बोल तितुके बोल चि वरी । परि न चढे पायरी प्राप्तीची  
॥ २ ॥ आपुलें चि हित आपण नेणे । वरी आणिकां शाहाणें करूं  
धांवें ॥ ३ ॥ निळा म्हणे ठकुनी लोकां । आपण हि नर्का जात  
सवें ॥ ४ ॥

॥ १०४३ ॥ चाडिया मुखें दाणा पडे । तरि तो निवडे कणभारें ॥ १ ॥  
तैसें कडवळ फोकिलें नोव्हे । सोंपट चि राहे वाढोनियां ॥ २ ॥ तैसें  
सद्गुरुमुखींचें वचन । पाववी निज स्थान पदातें ॥ ३ ॥ वाचाळ ज्ञानें ऐकतां  
गोष्टी । वाउग्या चि शेवटीं भरोवरी ॥ ४ ॥ निळा म्हणे सांप्रदाय शुद्ध ।  
उपजवी बोध गुरु शिष्या ॥ ५ ॥

॥ १०४४ ॥ नाहीं वारी पळमात्र घडी । गेले कल्पकोडी याचिपरी  
॥ १ ॥ आतां कधीं मोकळा होसी । मग या पावसी परमार्था ॥ २ ॥  
पावोनि उत्तम नरदेहा ऐसी । बहुवेळा आयुष्यासी नासियलें ॥ ३ ॥ निळा  
म्हणे अधमा हिंडोनी योनी । त्रास नुपजे मनीं अद्भुत कैसा ॥ ४ ॥

॥ १०४५ ॥ आशाबद्धा नाहीं मान । बहुत सन्मान नैराश्या ॥ १ ॥  
याचिलागीं विचार करा । हित तें धरा मानसीं ॥ २ ॥ भजतां देवा

देव चि होती । विस्मरणें जाती अधःपाता ॥ ३ ॥ निळा म्हणे ममता बाधी । निख समाधी निःसंगा ॥ ४ ॥

॥ १०४६ ॥ अंतर कोणा नेदी सहस्र । आपुलिया दासा सांभाळी । १ ॥ परम कृपावंत हरी । नामोच्चारी प्रगट होय ॥ २ ॥ याची निष्ठा बाणली ज्यासी । कदाहि सासी न विसंबे ॥ ३ ॥ निळा म्हणे जवळ चि राहे । ऐसा भक्त मोहें मोहितु ॥ ४ ॥

॥ १०४७ ॥ विश्वास याचा न वाटे जया । विन्मुख तया नरदेहो ॥ १ ॥ जाईल भोगावया योनी । दुःखदायिनी चौऱ्यायशी ॥ २ ॥ पुढती जन्म पुढती मरण । पुढती पतन अधःपात ॥ ३ ॥ निळा म्हणे पडती फेरा । यातना थोरा भोगावया ॥ ४ ॥

॥ १०४८ ॥ जाईल तेथें तें चि फळ । दुःख कळोळ यमजाच ॥ १ ॥ हरिभक्तीसी विन्मुख होती । ते ते जाती अधःपाता ॥ २ ॥ दुःख शोक व्याधी पीडा । अपघात रोकडा हा चि सासी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुकृत नेणें । वेष्टिले गुणें मायेचिया ॥ ४ ॥

॥ १०४९ ॥ सार्थकाचा ऐसा काळ । केला अमंगळ मूढ जनीं ॥ १ ॥ येउनियां नरदेहासी । नेणें स्वहितासी आपुलिया ॥ २ ॥ धिक साचें झालें जिणें । विना स्मरणें श्रीहरिचिया ॥ ३ ॥ निळा ह्मणे साची जोडी । अवधी कुळवाडी पापात्मक ॥ ४ ॥

॥ १०५० ॥ ऐकोनियां भक्तवचनें । देव संतोषले मनें ॥ १ ॥ म्हणती आहे नामापासीं । संदेह न धरावा मानसीं ॥ २ ॥ संत बोलिले तें खरें । साच चि मानावें उत्तरें ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतोषविलें । कृपावचनीं या विठलें ॥ ४ ॥

॥ १०५१ ॥ आतां अवघे हरिचे जन । करा हों चिंतन नामाचें ॥ १ ॥ देव नुपेक्षील सर्वथा । करा कथा कीर्तनें ॥ २ ॥ टाळ मृदंग लावा भेरी । नाचा गजरीं हरिनामें ॥ ३ ॥ निळा ह्मणे वैकुंठवासी । येती भेटीसी तुमचीये ॥ ४ ॥

॥ १०५२ ॥ पाहोनियां हरिकीर्तन । होती प्रसन्न देव तुम्हां ॥ १ ॥ सनकादिक येती भेटी । कथा गोमटी एकावया ॥ २ ॥ संत महंत येउनी

। वैसती गाढे कीर्तनीं ॥ ३ ॥ निळ्ळ ह्मणे पांडुरंग । रंगीं रंग  
प्रविल ॥ ४ ॥

॥ १०५३ ॥ सोहळा तो देखोनियां । लागती पायां मोक्ष मुक्ति ॥ १ ॥ जये  
नाचे हरि । कीर्तनगजरीं सत्संगें ॥ २ ॥ तेथें कोण पाड येरा । साधन  
संभारा तर्कवादा ॥ ३ ॥ निळा ह्मणे योगयाग । ठाकती मुग आरोगुनी ॥ ४ ॥

॥ १०५४ ॥ कीर्तनें धुवट केलें लोकां । दोष कळंकापासुनी ॥ १ ॥  
टाळिया हरिनामाच्या घोषें । पळती त्रासें कळिमळ ॥ २ ॥ स्वानुभवे  
वेधल्या वृत्ती । श्रोते हि होती चतुर्भुज ॥ ३ ॥ निळा ह्मणे कीर्तन मुखें ।  
हरिलीं दुःखें बहुतांचीं ॥ ४ ॥

॥ १०५५ ॥ कथाश्रवणें विरक्ति जोडे । निजशांती वाढे उल्हासें ॥ १ ॥  
कथाश्रवणें परमानंद । प्रगटे स्वानंद निज हृदयीं ॥ २ ॥ कथाश्रवणें  
उपाधी तुटे । भवाब्धि आटे निःशेष ॥ ३ ॥ निळा ह्मणे कथाश्रवणें ।  
हरती मरणें जन्म जरा ॥ ४ ॥

॥ १०५६ ॥ कथा श्रवणें स्वरूप सिद्धी । लागे समाधी सात्विकां ॥ १ ॥  
ऐसा लाभ जोडे जोडी । वैसतां आवडी हरिकथे ॥ २ ॥ कथाश्रवणें परि-  
हार दोषां । होताती पाशमुक्त पापी ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिकथा श्रवण ।  
करी बोळवण जन्ममृसा ॥ ४ ॥

॥ १०५७ ॥ कथाश्रवणें उपजे विरक्ति । कथाश्रवणें वाढे शांति ॥  
कथाश्रवणें परमानंदप्राप्ति । पापी उद्धरती कथाश्रवणें ॥ १ ॥ कथाश्रवणें  
उपाधी तुटे । कथाश्रवणें भवाब्धि आटे ॥ कथाश्रवणें सच्चिदानंद भेटे ।  
मूळ तुटे मायाजाळ ॥ २ ॥ कथाश्रवणें स्वरूपस्थिती । कथाश्रवणें विषय  
समाप्ती ॥ कथाश्रवणें निजात्मप्राप्ती । होय उपरती कथाश्रवणें ॥ ३ ॥  
कथाश्रवणें मीपण नुरे । कथाश्रवणें अभिमान विरे ॥ कथाश्रवणें कल्पना  
हि झुरे । ब्रह्म साक्षात्कारें भेटिसी ये ॥ ४ ॥ निळा म्हणे प्रथम पायरी ।  
हरिकथा श्रवण मनन वरी ॥ निजध्यासें आत्मया हरी । भेटिजे निर्धारी  
साक्षात्कारें ॥ ५ ॥

॥ १०५८ ॥ संतोष तरुचें हें फळ । आलें रसाळ पक्कदशे ॥ १ ॥  
सेविती ते तृप्त होती । ब्रह्मता पावती सनातन ॥ २ ॥ रुचि ऐसें आवडे

तयां । विरक्तां संसारियां सुखदाते ॥ ३ ॥ निळा म्हणे श्रवणपुटी । लावि-  
तां चि पुष्टीकारक ॥ ४ ॥

॥ १०५९ ॥ भवरोमें जे पिडले लोक । तिहीं अवश्यक सेवावें ॥ १ ॥  
महा मात्रा हरिकीर्तन । उतरलें रसायण निज निगुती ॥ २ ॥ मार्गें बहुतां  
गुणासी आलें । आरोग्य चि ठेविलें करुनियां ॥ ३ ॥ निळा म्हणे सांगतां  
फार । होईल विस्तार नामें त्यांचीं ॥ ४ ॥

॥ १०६० ॥ वंदुनि तुकया सहुरूचे चरण । ब्रह्मानंदें गर्जोनि पूर्ण ॥  
स्वानुभवभरें हांकारुन । औषध घ्या घ्या म्हणतुसे ॥ १ ॥ निजात्म नगरी-  
हुनी घडफुडा । वैद्य आलों गा या तुमच्या चाडा ॥ तोडीन नाना व्याधीचा  
झगडा । करीन रोकडा अमरा ऐसा ॥ २ ॥ जे औषधीचेनि सुवासमेळें ।  
द्वैत रोग उठोनि पळे ॥ अहं कुपिताचे पेटाळें । उमळोनियां सगळें तात्काळ  
पडे ॥ ३ ॥ घेतां मार्झीं दिव्य औषधें । सनकादिकांसी निघालीं दोंदें ॥  
महर्षि मातले ब्रह्मानंदें । जाणजे नारदें प्रतीत हे ॥ ४ ॥ अहं विषानळें  
घेरला । सदाशिवहि झिजणी पडिला ॥ त्रिविध तापें होता आहाळला ।  
तो म्यां उपचारिला निजात्मवैद्यें ॥ ५ ॥ देउनि स्मरणाचें रसायण ।  
हरिलें बद्धतेचें कठीणपण ॥ देहातीत करुनियां जाण । ठेविला करून पूर्वीं  
जैसा ॥ ६ ॥ क्षराक्षरातीत वृक्षाची मुळी । ते म्यां प्रल्हादाचिये हृदय-  
कमळीं ॥ घातली होती ह्यणोनि विषकल्लोळीं । वांचला अग्नज्वाळीं शस्त्र-  
घातीं ॥ ७ ॥ ऐसे एकैक स्वानुभव । सांगतां नवल साची ठेव ॥ कैचा  
उरेल अहंभाव । जाईल ठाव सांडुनियां ॥ ८ ॥ ऐशा नाना प्रकारच्या  
दिव्य औषधी । देउनि उपचारिणीं लक्षावधी ॥ भ्रमें भ्रमलीयांचिये  
शुद्धी । उपाव त्रिशुद्धी मज हातीं ॥ ९ ॥ ह्यणोनियां आलों गा धांवत ।  
विश्वास पहावया घ्या हो हात ॥ नाडीं नाडिलेती केला घात । फुटली  
घात ईतकारें ॥ १० ॥ विषय कुपथ्याचेनी भरें । त्रिविध तापें तापलेती  
त्वरें ॥ अहंमतेचें लागलें वारें । बद्धता थोरें देहबुद्धी ॥ ११ ॥ ममा-  
भेमानेंसी कुंथत । भेदबुद्धीचे नि विकारें बरळत ॥ मी माझे लटिकें चि  
शेलत । पडिलेती लोळत शुद्धि नाही ॥ १२ ॥ विधीचा न साहे चि वारा ।  
श्रविधी जातसां चाचरा ॥ तेंचें चि सन्निपात विकारा । प्रबळ शरिरा  
पादली तृष्णा ॥ १३ ॥ न चलवे ऐक्याचिये भूमिके । विपरीत ज्ञानाचे  
ज्ञातसे झोंके ॥ अंधारी पडिलेती न देखोनी निकें । सत्यातें चि लटिकें

मानुनी ॥ १४ ॥ तयासी एक चि विचारक्षमात्रें चि होईल उतार ॥  
 ध्या माझे वचन हें साचार । द्वैत कल्पना ।ार न करावा ॥ १५ ॥ एक  
 चमत्कारिक औषध देईन । वैराग्यवल्लीचें रसायण ॥ वरी माझिये अभे-  
 दमात्रेसी सेवन । चिदैक्यभावेन करावें ॥ १६ ॥ सांडुनी रसने रसाची  
 गोडी । नित्यानिस्र विवेक आवडी ॥ प्रसगावृत्ति धारणा फुडी । निरसेल  
 गाढी भ्रमभावना ॥ १७ ॥ पथ्येसी असावें निरंतर । हो नेंदावा विपरीत  
 ज्ञानाचा संचार ॥ माझिये वचनी विश्वास धरा । धरितां साचार हरेल  
 व्यथा ॥ १८ ॥ मागें म्यां थोरथोरांकारणें । दिधलीं होतीं हे रसायणें ॥  
 नांवें सांगों तरी शास्त्रें पुराणें । उदंड व्याख्यानें गर्जताती ॥ १९ ॥ अर्जुन  
 वांचविला नाना सांकडीं । उद्धव उपचारिला काढाकाढी ॥ शुक्र वामदे-  
 वादिक परवडी । ऋषींचीं भवभयसांकडीं निवारिलीं ॥ २० ॥ ऐसे उप-  
 चारिले बहुत जन । संख्यारहित विचक्षण ॥ आतां हीं हें रसायण । सेविती  
 ते होऊन आरोग्य ठाती ॥ २१ ॥ निळा ह्मणे वस्ताद माझा । शिरीं असतां  
 सद्गुरुराजा ॥ निवारीन रोग घेउनी पैजा । धरितां वोजा विश्वास मनीं  
 ॥ २२ ॥ यापरि सादाउनियां सकळां । जातों आपुलिया निजात्मस्थळा ॥  
 रामराम करुनियां ह्मणे निळा । कृपा अखंडित असों द्यावी ॥ २३ ॥

॥ १०६१ ॥ चहाटिया दंतकथा । माजी अनर्था कारण ते ॥ १ ॥  
 शुद्धभावेन हरिकीर्तन । करितां जनार्दन संतोषे ॥ २ ॥ चातुर्यवाणी रंज-  
 वण । थिया खंडण प्रेमाचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे घडती दोष । निंदा उप-  
 हास इतरांचे ॥ ४ ॥

॥ १०६२ ॥ एक चि नाम विठोवाचें । उच्चारितां वाचे उणें काय ॥ १ ॥  
 रिद्धी सिद्धी लोटांगणीं । येती धांवोनि चोजवीत ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति  
 जवळुनियां । नवजातीं ठाया आन कोठें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्व हीं सुखें ।  
 वसती हरिखें जवळीं सा ॥ ४ ॥

॥ १०६३ ॥ उपदेशिला एक चि सार । मज ही उच्चार नामाचा ॥ १ ॥  
 ह्मणती न पडे साधनफंदीं । होशिल दोंदी काळाचा ॥ २ ॥ करीं संतस-  
 मागम । गाई हरिनाम कीर्तनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसा संती । केला निज-  
 प्रीति उपदेश ॥ ४ ॥

॥ १०६४ ॥ नलगे जाणें वनाप्रती । अथवा एकांती बैसणें ॥ १ ॥

विट्ठल विट्ठल ह्यणा कां वाचे । सकाळार्थाचें कारण हें ॥ २ ॥ नलगे आसन मुद्रा माळा । साधनें कळा योगस्थिति ॥ ३ ॥ निळा ह्यणे उधळण सार । नलगे निराहार व्रतचर्या ॥ ४ ॥

॥ १०६५ ॥ सांगितलें वर्म एवढें चि करीं । निखता उच्चारीं हरिचें नाम ॥ १ ॥ नलगे कोठें जाणें येणें । कर्मबंधनें तुटवील ॥ २ ॥ योगसाधन पवनाभ्यास । न करीं सायास अडचणी ॥ ३ ॥ निळा ह्यणे हरिच्या नामें । चुकती जन्में यमप्रहार ॥ ४ ॥

॥ १०६६ ॥ सकळ साधनां वरिष्ठ सार । विट्ठल नामाचा उच्चार ॥ आणखी नका वोरवार । शीण चि उरेल पुढती ॥ १ ॥ धांवा ह्यणोनि अवघे वेगीं । चित्त चि ठेवा पांडुरंगीं ॥ संसाराची तुटेल मागी । फिटेल धगी त्रिविधा ॥ २ ॥ आवडी नाचतां पै गातां । पांडुरंग प्रेमदाता ॥ अवधी तोडुनियां चिंता । करील माथां वैमर्णें ॥ ३ ॥ ऐसें जाणोनियां निरुती । करा हरिनामें आवृत्ति ॥ मग हा कळिकाळाचे हातीं । नेदिल तुझां सर्वथा ॥ ४ ॥ निळा ह्यणे मुगम ऐसें । संतीं दाविलें सौरमें ॥ जतन करिती जे मानसें । ते तों पावती सर्वथा ॥ ५ ॥

॥ १०६७ ॥ कर्म वांटिलीं चहू वर्णां । क्षत्रिय वैश्य आदी ब्राह्मणा ॥ वेद-पुरुषा नारायणा । गुणविवंचना तुज हातीं ॥ १ ॥ यज्ञ पदकर्म ब्राह्मणांसी । क्षात्रदान क्षत्रियांसी ॥ कृपीगोरक्षवाणिज्य वैश्यामी । सेवा शूद्रासी याचिते ॥ २ ॥ नामें स्तोत्रें स्त्रियांदिकांसी । सेवा वांटिली अधिकारेंसी ॥ संत सनकादिक योगियांसी । स्वानुभव सिद्धांत दिधले ॥ ३ ॥ कथा कीर्तन सकळ लोकां । आधिलांपामुनी अनामिकां ॥ तरणोपाय विश्वव्यापका । केला नेटका विधिमार्गें ॥ ४ ॥ निळा ह्यणे ऐसिया परी । कृपा करुनियां श्रीहरी ॥ जीव तारिले भवसागरीं । भक्तकैवारी ह्यणोनियां ॥ ५ ॥

॥ १०६८ ॥ आतां निज प्रेमाची हे जाती । देहभावीं नुरे स्फूर्ति ॥ अवधिया संसारें निवृत्ति । देवो चित्तीं सर्वदा ॥ १ ॥ ओंकिलें अन्न जैसें राहे । कोणी फिरोनियां न पाहे ॥ विषय देखोनि तैसें होये । महा वैराग्य त्या नांवें ॥ २ ॥ एक आत्मा न दिसे दुजें । ज्ञान त्या नांव वोलिजे ॥ विरक्ति निल्लो-भता ते सहजे । देहममता न वाधी ॥ ३ ॥ साहे सर्वांचे अपराध । क्षमा त्या नांव तें अति शुद्ध ॥ सोसी अंगीं दुःखादिबाध । निर्द्वंद्व निर्मत्सर द्वेष

न करितो ॥ ४ ॥ निळा ह्यणे ते चि शांति । सैर्दा आनंदमय चित्तवृत्ती ॥  
दया तें भजन सर्वा भूर्ती । भक्ती ते देवा न र्वे ॥ ५ ॥

॥ १०६९ ॥ भूर्ती उपद्रव दिधला । तारि ला अथवा निस्तेजिला ॥ तेणें  
चित्ती दाहो झाला । अधिभौतिक बोलिला तो ताप ॥ १ ॥ देहीं प्रगटे  
रोग व्याधी । तेणें आहाळली तापें बुद्धि ॥ लोळे न पुरे दुःखावधी । अध्या-  
त्मिक त्रिशुद्धी तो ताप ॥ २ ॥ दैवें अति वृष्टी कां अनावृष्टी । राजिकें  
लुटिलें झाला कष्टी ॥ आगीनें जळतां नावरे संकटीं । तो अधिदैव ताप  
बोलिजे ॥ ३ ॥ ऐसे त्रिविधताप सत्संगती । विवेकश्रवणें विलया जाती ॥  
ह्यणोनि कीर्तनीं बुद्धिमंती । अवश्य श्रवणार्थीं वैसावें ॥ ४ ॥ निळा ह्यणे  
होईल लाभ । ब्रह्मानंदा निघतीं कोंव ॥ प्रसन्न होउनी पद्मनाभ । सीतळ  
करील सर्वार्थी ॥ ५ ॥

॥ १०७० ॥ संचित प्रालब्ध क्रियमाण । न सुटे प्राणिया भोगिल्याविण ॥  
यालार्गीं करावें हरिचें स्मरण । तुटेल बंधन मग साचें ॥ १ ॥ सत्कर्म  
करितां विधियुक्त । माजी निषेधाचा पडे आघात ॥ सांग अथवा अव्यंग  
होत । होय तें संचित निश्चयेंसी ॥ २ ॥ उत्तम अधम कर्म घडती । जाणतां नेणतां  
पदरीं पडती ॥ ते चि संचितें होउनी ठाती । पुढें भोग द्यावया ॥ ३ ॥  
पापपुण्यात्मक कर्म घडलीं । भोगितां उर्वरीत जे राहिलीं ॥ फळ द्यावया  
उभीं ठाकलीं । प्रालब्धे लाभालाभदायकें ॥ ४ ॥ क्रियमाणें जें आतां  
आचरे । सत्कर्म अथवा अकर्मकारें ॥ जें जें निपजे नित्य व्यवहारें । क्रिय-  
माण ऐसें बोलिजे तें ॥ ५ ॥ आतां तिहींचें ही निस्तरण । घडे जेणें ते ऐक  
ब्रूण ॥ संचितें घडे जन्ममरण । उत्तम अधम योनिद्वारें ॥ ६ ॥ जे जे योनीं  
री जो जन्म । तेथींचें विहित तो चि त्या स्वधर्म ॥ सांग नव्हतां भोगणें  
तर्म । नव्हे चि सुटिका कल्पार्ती ॥ ७ ॥ आतां भळते ही योनीं जन्म होतां ।  
भनुतापें भजे जो भगवंता ॥ नाभें साचीं गातां वानितां । दहन संचिता  
क्तियों ॥ ८ ॥ यावरी प्रालब्धें भोग येती अंगा । भोगितां स्मरे जो  
इंदुरंगा ॥ निस्तरे प्रालब्धा तो वेगा । पावे अंतरंगा श्रीहरितें ॥ ९ ॥ जें जें  
नखानी आचरत । तें ब्रह्मार्पण जो करित ॥ अहंकृती न धरी फळ काम-  
हित । क्रियमाण जाळीत निष्कामता ॥ १० ॥ याचिलार्गीं निळा ह्यणे ।  
र्मपाश तुटती येणें ॥ विठोवाचिया नामस्मरणें । यातायाती चुकती ॥ ११ ॥

॥ १०७१ ॥ मिळाले गोपाळ वैसले पार्ली । मध्ये वनमाळी विराजला



॥ १ ॥ यारे ह्यणती खेळ मांडूं । विटीदांडू लगोरीचा ॥ २ ॥ हुंबरी बारे  
नाचों फेरे । टिपरी अखरे भोंवतली ॥ ३ ॥ निळा ह्यणे गाउनी वाचे ।  
कान्होवाचे पवाडे ॥ ४ ॥

॥ १०७२ ॥ सांगितलें संतजनीं । उगवुनी कानीं बीजाक्षरें ॥ १ ॥  
विठ्ठल जपतां विठ्ठल होसी । न धर्मीं मानसीं संशय ॥ २ ॥ करीं कीर्तन  
वाजवीं टाळी । राहेल वनमाळी हृदयांत ॥ ३ ॥ निळा ह्यणे पडे आंठी ।  
साधन संकटीं आणिकां ॥ ४ ॥

॥ १०७३ ॥ सांगतों हें मनीं धरा । हित करा आपुलें ॥ १ ॥ जा रे  
पंढरीस आधीं । कृपानिधी भेटेल ॥ २ ॥ अवधींच सुखें अलौकिकें । देईल  
एके दर्शनें ॥ ३ ॥ निळा ह्यणे रिद्धी सिद्धी । मुक्तिपदीं लागती ॥ ४ ॥

॥ १०७४ ॥ न वाटे हें सांगतां खरें । न येतां बरें स्वानुभवा ॥ १ ॥  
बुद्धि मलीन झाली कामें । संसारसंभ्रमें मन वेडें ॥ २ ॥ कैसेन येईल हें  
प्रतिती । विश्वास चित्तीं नुपजतां ॥ ३ ॥ निळा ह्यणे खरें कुडें । दृष्टी  
निवडे पारखिया ॥ ४ ॥

॥ १०७५ ॥ पुढें जाणवेल हें पहातां । अंगा येतां क्षीणत्व ॥ १ ॥ मग  
तो नलगे कांहीं हातीं । होईल माती आयुष्या ॥ २ ॥ ह्यणोनियां करा  
वेग । धरा अनुराग हरिभजनीं ॥ ३ ॥ निळा ह्यणे पुढिल वेळ । आहे  
अति काळ कठीण तो ॥ ४ ॥

॥ १०७६ ॥ मज तों सांभाळिलें संतीं । धरिलें हातीं दीन ह्यणू ॥ १ ॥  
सांगतां न ये विश्वास लोकां । वाधी अशंका ज्याची सा ॥ २ ॥ मी तों  
बोलें साचिया सत्ता । पुढें विचारितां कळेल ॥ ३ ॥ निळा ह्यणे जुनाट  
नाणें । नव्हे हें उणें पारखितां ॥ ४ ॥

॥ १०७७ ॥ अहो एका भाविक । संत आर्तक मुमुक्षते ॥ १ ॥ शुद्धचर्या  
आचरण । हें चि पूजन संतांचें ॥ २ ॥ नलगे सांगावें मागावें । जाणती  
स्वभावं हृद्द ते ॥ ३ ॥ निळा ह्यणे अकस्मात । भेटती संत भावशुद्धी ॥ ४ ॥

॥ १०७८ ॥ आर्त जीवींचें जाणती । तया भेटती नस्वरीत ॥ १ ॥  
करितां नामाचें चिंतन । देती वीरसोन निज लाभ ॥ २ ॥ भाव देखोनियां

चिर्त्ती । प्रसन्न होती तात्काळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्व जाण । हें चि ओळखण संतांचें ॥ ४ ॥

॥ १०७९ ॥ संत कैसेनि भेटती । कैसेनि होती कृपावंत ॥ १ ॥ सांगा निगुती हें आह्मांसी । तुमच्या पायांसी लागतो ॥ २ ॥ काय तें करावें पूजन । काय तें धन समर्पावें ॥ ३ ॥ निळा ह्मणे शरण जावें । कैसें विनवावें कोण युक्ती ॥ ४ ॥

॥ १०८० ॥ आर्त सर्वदां वाहती । संत भेटावेसें चिर्त्ती ॥ १ ॥ तयांपासी खांचा भाव । संतभेटीचा उपाव ॥ २ ॥ नाहीं तयां धन वित्त । कांहीं वेंचावें लागत ॥ ३ ॥ निळा ह्मणे निश्चयेंसी । संत भेटती तयासी ॥ ४ ॥

॥ १०८१ ॥ भाविकांची उत्तम जाती । विश्वास धरिती संतवचनीं ॥ १ ॥ तयां फळे खांचा भाव । प्रगटे देव हृदयांत ॥ २ ॥ जाणीवेचा नाहीं फुंद । शुद्धबुद्ध होती ते ॥ ३ ॥ निळा ह्मणे खांची स्थिती । न ये ते गती जाणनिष्ठा ॥ ४ ॥

॥ १०८२ ॥ संतप्रसाद लाधले । ते चि धाले ब्रह्मरसें ॥ १ ॥ सदा नामीं जडली प्रीति । ते चि करिती उच्चार ॥ २ ॥ भक्ति भाग्य वोसंडलें । वैराग्य आलें मोडोनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे अंगीं शांति । क्षमा विश्रांति ज्ञानाची ॥ ४ ॥

॥ १०८३ ॥ दैव आलें खांचिया दैवा । करितां सेवा आवडी ॥ १ ॥ तेही झाले संत चि अंगें । करिती संगें आणिकां ॥ २ ॥ सहज त्यांची वर्तणुक । अवघ्यां अधिक साधनां ॥ ३ ॥ निळा ह्मणे बोलती गोष्टी । सा चि रहाटी वेदाच्या ॥ ४ ॥

॥ १०८४ ॥ ब्रह्मानंद मुसावला । अंगीं वाणला आयुर्भावो ॥ १ ॥ संतवचनामृतें तृप्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥ २ ॥ मन बैसलें ऐक्यासनीं । निश्चळ आसनीं सुखाचिये ॥ ३ ॥ निळा ह्मणे लाभ ऐसा । जोडे सरिसा संतसंगें ॥ ४ ॥

॥ १०८५ ॥ नित्य कथाश्रवणीं प्रीति । चित्तवृत्ति अर्थातरिं ॥ १ ॥ ते चि अधिकारी या सुखा । स्वानुभव निकर पावती ॥ २ ॥ जया बोलतां

चालतां । एकात्मता न खंडे ॥ ३ ॥ निळा म्हणे आलें घरा । सुख माहेरा  
विश्रांति ॥ ४ ॥

॥ १०८६ ॥ ऐसी जोडलिया सत्संगती । परम विश्रांति भाविकां ॥ १ ॥  
ब्रह्मानंदाचें पारणें । नित्य स्मरणें श्रीहरिच्या ॥ २ ॥ सकळ ही लाभाच्या  
संपत्ती । सामोऱ्या धांवती परमार्थिक ॥ ३ ॥ निळा म्हणे कृत्य झालें ।  
ज्यालागीं आले नरदेहा ॥ ४ ॥

॥ १०८७ ॥ मी ज्या बोलिलों निगुती । संतकृपेच्या त्या युक्ती ॥ १ ॥  
येरवी हें काय जाणें । प्रसादाचें करणें त्यांचिया ॥ २ ॥ छाया चित्र  
नाचवितां । प्रकाशितां दीप त्यासी ॥ ३ ॥ निळा म्हणे माझे कर्म ।  
जाणती वर्म ते संत ॥ ४ ॥

॥ १०८८ ॥ ते चि माझे सर्वसाक्षी । आहेति कैपक्षीं ह्यणोनि ॥ १ ॥  
काय केलें इतरां जनां । भरली भावना त्रिविधा ॥ २ ॥ ठावें ज्याचें त्या  
वर्म । आणिकां दुर्गम जाणतियां ॥ ३ ॥ निळा ह्यणे व्याली जाणें ।  
वांझे वायाणें तिडकांचें ॥ ४ ॥

॥ १०८९ ॥ अर्थ जाणती अनुभवी । खून ठावी जयां ते ॥ १ ॥ संत-  
कृपेची ते जाति । कवणे रिती ते कैसी ॥ २ ॥ कळे त्या खरें खोटें ।  
धीट पाटे प्रसादिक ॥ ३ ॥ निळा ह्यणे अंतरींचें । प्रेम साचें कीं  
लटिकें ॥ ४ ॥

॥ १०९० ॥ ब्रह्ममगी काजीवे । रात्रीं दिवसा नव्हे ठावें ॥ १ ॥  
म्हणोनियां नये मोला । नाश पदरीं असे त्याला ॥ २ ॥ दिसे पतंगाचा  
रंग । नाही धुतला तोंवरी चांग ॥ ३ ॥ निळा ह्यणे परमहंस । झाला  
बहुरूपी परि ते फोस ॥ ४ ॥

॥ १०९१ ॥ ज्याचें अंतर त्या ठावें । उमटेल बाहेरी क्रियाभावें  
॥ १ ॥ ह्यणोनियां धीर करा । माजिवरींचें येईल दारा ॥ २ ॥ नव्हे  
आघा तुरडा खेळ । सत्ता ज्याची त्याचें बळ ॥ ३ ॥ निळा ह्यणे आहे  
धणी । शिरीं संपन्न सर्वां गुणी ॥ ४ ॥

॥ १०९२ ॥ ज्याचा आहे त्या अभिमान । मी तों रंक अनाथ दीन ॥ १ ॥  
नलगे देणें हा परिहार । होईल सत्याचा आदर ॥ २ ॥ जेणें केलेंसे

पुढारें । त्याचें तया उणें पुरे ॥ ३ ॥ निळा ह्मणे मी मापारी । उभा  
धणी शिरावरी ॥ ४ ॥

॥ १०९३ ॥ नाठवी तो स्वयें द्यावी आठवण । हे तों आहे खूण सद्गु-  
रूची ॥ १ ॥ ऐसीया प्रकारें बोधवितां शिष्या । अंतरीं प्रकाशा काय  
उणें ॥ २ ॥ आपुलें स्वराज्य फावे आपणांसी । निस सदाभ्यासीं तद्रू-  
पता ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐशी सद्गुरूपें कळा । परि आहे विरळा बोधक  
तो ॥ ४ ॥

॥ १०९४ ॥ प्राणी प्राण अर्पे । तेथें अर्पी तें समर्पें ॥ १ ॥ ऐशी प्रेम  
आहे कळा । परी तो बोधक विरळा ॥ २ ॥ दृश्याचिये पाठीं । दृश्य  
लोपे द्रष्टाची उठी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ज्ञानें । ज्ञेय राहिजे होऊन ॥ ४ ॥

॥ १०९५ ॥ नाना मतांतरे शब्दाच्या व्युत्पत्ती । पाठांतर होती वाचाळ  
ते ॥ १ ॥ माझ्या विठोवाचें वर्म आहे दुरी । कैची तेथें उरी देहभाव  
॥ २ ॥ यज्ञ योग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान ऐलाडी तें ॥ ३ ॥  
निळा ह्मणे विषयीं उपरती चित्ता । व्हावी सप्रेमता आवडीची ॥ ४ ॥

॥ १०९६ ॥ नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रमंत्रां अनुभव  
तो ॥ १ ॥ हर्षामर्ष अंगीं आंदोळती लाटा । कामक्रोधें तंटा सांडियेलें  
। २ ॥ न सरे ते भक्ति विठोवाचे पार्यीं । उपरती नाही जेथें चित्ता ॥ ३ ॥  
नेळा ह्मणे सुख देहनिरसनें । येर ते वचनें व्यर्थ वांया ॥ ४ ॥

॥ १०९७ ॥ सांगेन खूण परि हें नकळे । नुघडतां डोळे बुद्धीचे ॥ १ ॥  
।।चिलार्गीं चित्तशुद्धी । करा हो उपाधी निरमुनी ॥ २ ॥ दावितां ही न  
देसे वर्म । ठाक त्या कर्म आड उभें ॥ ३ ॥ निळा ह्मणे दोषा धुणी । गर्जवा  
।।णी हरिनामें ॥ ४ ॥

॥ १०९८ ॥ तो चि जाणे अंतरींचें । लटिकें साचें सर्वद्रष्टा ॥ १ ॥  
।।सैं चाले तया पुढें । निवडी कुडें वरावरी ॥ २ ॥ हें तों आहे सकळां  
।।वें । लटिक्या भावें न पविजे ॥ ३ ॥ निळा ह्मणे अभिमान होतां ।  
किला विधाता शेष नेदीं ॥ ४ ॥

॥ १०९९ ॥ त्रिविधाच्या बुद्धी तिन्ही । वर्तती गुणीं आपुलाल्या ॥ १ ॥  
।।सी क्रिया तैसें फळ । हें तों सकळ जाणती ॥ २ ॥ उत्तम मध्यम अधम

भेद । जाणती विषद जाणते ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपुलाल्या परी । उम-  
टती अंतरीं भाव भिन्न ॥ ४ ॥

॥ ११०० ॥ ज्याचें देणें त्याचें नाम । गावें प्रेम धरूनियां ॥ १ ॥  
नाहीं तरी घडती दोष । अंगीं निःशेष कृतघ्नता ॥ २ ॥ पिंड वाढे  
ज्याच्या अन्नें । त्याचे चि वानें वाढवावें ॥ ३ ॥ निळा ह्मणे माझे दाते ।  
सरते पुरते संतजनीं ॥ ४ ॥

॥ ११०१ ॥ निर्वैरता सर्वां भूतीं । दया शांती आणि करुणा ॥ १ ॥  
केली कृपा नारायणें । ऐसीं चिन्हें उमटतां ॥ २ ॥ क्षमा अंगीं निर्मत्सर ।  
वाणी उच्चार नामाचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे नम्रता अंगीं । मोहखागीं  
ममतेच्या ॥ ४ ॥

॥ ११०२ ॥ अवघें देखे ब्रह्मरूप । गुण दोष पाप नातळे ॥ १ ॥  
खाची झाली चित्तशुद्धी । कृपानिधी तोषला ॥ २ ॥ हरिच्या भजनीं  
असादर । पडेल विसर संसारें ॥ ३ ॥ निळा ह्मणे विठ्ठल ध्यानीं । चिचीं  
मनीं वैसला ॥ ४ ॥

॥ ११०३ ॥ उपाधीचा उवग आला । मनीं आवडला सत्संग ॥ १ ॥  
तयासीं देवें चि कृपा केली । भ्रांति निरसली बुद्धीची ॥ २ ॥ कल्पनेचा  
पुसला ठाव । देहभाव हरपला ॥ ३ ॥ निळा ह्मणे निराभिमान । झालें  
उन्मन मनाचें ॥ ४ ॥

॥ ११०४ ॥ फळलें तया जन्मांतर । न पडे विसर नामाचा ॥ १ ॥  
असादरें हरिची भक्ति । झाली विरक्ति विषयाची ॥ २ ॥ कामक्रोधां  
गिळिलें शांति । अहंकार समाप्ति मदमत्सरा ॥ ३ ॥ निळा ह्मणे अचि-  
तन । लागलें अनुसंधान हरिरूपीं ॥ ४ ॥

॥ ११०५ ॥ मुखें करावें भोजन । गर्जावे गुण श्रीहरीचे ॥ १ ॥  
ल्यावें लेणें अळंकार । असावें सादर हरिकथे ॥ २ ॥ यथाविधी भोगितां  
भोग । हृदयीं पांडुरंग आठवावा ॥ ३ ॥ निळा ह्मणे न लिपे कर्मा ।  
हरिनाम धर्मा अवलंबितां ॥ ४ ॥

॥ ११०६ ॥ गर्जतां विठोबाच्या नामें । जाळिलीं कर्में शुभाशुभें ॥ १ ॥  
रिघाले अवधियां वाहेरी । विठ्ठल अंतरीं धरूनियां ॥ २ ॥ कैचें तयां

मायाजाळ । विराली तळमळ कल्पनेची ॥ ३ ॥ निळा ह्यभे भोग साम ।  
खाचे पांडुरंग हो सरला ॥ ४ ॥

॥ ११०७ ॥ एका विठ्ठलीं चि ठेविला । जिहीं निश्चय आपुला ॥ १ ॥  
ते चि विठ्ठल झाले आतां । मोह सांडुनियां ममता ॥ २ ॥ देवावीण सहसा-  
कांहीं । दुजे तयां उरलें चि नाहीं ॥ ३ ॥ निळा म्हणे स्वानुभव ल्याले ।  
विठ्ठल चि अंगें होउनि ठेले ॥ ४ ॥

॥ ११०८ ॥ झाली भाग्याची उजरी । दृष्टी देखतां चि पंढरी ॥ १ ॥  
ठेविले तों कर कटीं । जेणें अवलोकिला दिठी ॥ २ ॥ चंद्रभागे केलें  
स्नान । भक्ता पुंडलिकाचें दर्शन ॥ ३ ॥ निळा म्हणे वैकुंठवासी । प्राणी  
होईल तो निश्चयेसी ॥ ४ ॥

॥ ११०९ ॥ याचे पार्यीं धरिल्या भाव । भेटेल देव निश्चयें ॥ १ ॥  
नव्हे अन्यथा भाषण । ठावी खूण संतांसी हे ॥ २ ॥ निज करें कुरवाळून ।  
देईल आलिंगन आत्यादरें ॥ ३ ॥ निळा म्हणे येईल दारा । देव सामोरा  
धांवीनियां ॥ ४ ॥

॥ १११० ॥ आपुली धणी पुरे तों घ्यावें । उरलें ठेवावें तैमें चि ॥ १ ॥  
भरला आहे हा सागर । न लगे अंत पार कोणासी ॥ २ ॥ उदंड मागें  
झाले सुखी । आतां ही आणखी पावतील ॥ ३ ॥ निळा म्हणे नित्य  
नवा । आहे हा ठेवा जगादीचा ॥ ४ ॥

॥ ११११ ॥ आहे आरूष बोलणें । नव्हे नाणें टांकसाळी ॥ १ ॥  
नका घेऊं खऱ्यासाठीं । येईल तुटी एखादा ॥ २ ॥ पाहतां ठसा कळेवरी ।  
अभ्यंतरीं गैरसाळ ॥ ३ ॥ निळा म्हणे निवडुनी ठेवा । आतां देवा  
एकीकडे ॥ ४ ॥

॥ १११२ ॥ वाचे बोलविलें देवें । मज हें काय होतें ठावें ॥ १ ॥  
सहज नामें आळवितां । ओघ आला हा अवचिता ॥ २ ॥ संत जाणती  
अंतर । कीं हा रखुमाईचा वर ॥ ३ ॥ निळा म्हणे पुसिली गोठी । न ये  
सांगतां ते गोमटी ॥ ४ ॥

॥ १११३ ॥ उगा चि वदवितां कां गा । वाचा माझी पांडुरंगा ॥ १ ॥  
कोणा न रुचे ऐकतां । हांसों लागती तत्वतां ॥ २ ॥ म्हणती रचिलें हें

पाखांड । सैरा बाजविलें तोंड ॥ ३ ॥ निळा म्हणे आतां ठेवा । दिल्ली  
द्योकार तो हा देवा ॥ ४ ॥

### जनांस शिक्षा.

॥ १११४ ॥ आशावद्धाचिया मुखें । निघे अक्षर तें तें फिकें ॥ १ ॥  
श्रवणीं बैसोनियां श्रोता । विटे ऐकुनी साची कथा ॥ २ ॥ न करुनियां  
नमस्कार । अव्हेरिती नारीनर ॥ ३ ॥ निळा ह्मणे जळो जिणें । सदां  
साचें लाजिरवाणें ॥ ४ ॥

॥ १११५ ॥ भुंकोनियां उठी । श्वान लागे भलत्या पाठीं ॥ १ ॥  
ऐसा देह स्वभावगुण । नेणें भला बुरा कोण ॥ २ ॥ तैसा चि तो अति  
वादी । अविवेकी सदां क्रोधी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ओळखी मांडी । आलें  
तैसें बरले तोंडीं ॥ ४ ॥

॥ १११६ ॥ नेणोनियां आपपर । करी भलखासवें वैर ॥ १ ॥ वावधुक  
ते काजेंविण । तोडुनी मांडी सन्निधान ॥ २ ॥ सर्वकाळ अविवेक ।  
करुनी प्रस्थावे बाधक ॥ ३ ॥ निळा ह्मणे भोगी फळें । दुःखार्चीच  
प्राचीन बळें ॥ ४ ॥

॥ १११७ ॥ भलते वेळे भलतें चि करी । निर्भांड सर्वदा अंतरीं ॥ १ ॥  
न ह्मणे कर्म हें निपिद्ध । आलें मना तें चि शुद्ध ॥ २ ॥ लाजेचापें  
डोळा । खाणोनी सांडिला निराळा ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवाच्य बोले ।  
छंदें आपुलिया चि डोले ॥ ४ ॥

॥ १११८ ॥ न राहे चि क्षण हि भरी । कदा निश्चळ अंतरीं ॥ १ ॥ वाचाळ  
धांवे तैसें । कार्येविण निरुदेशें ॥ २ ॥ करी बोलतां प्रमाद । वाढवूनि  
वादावाद ॥ ३ ॥ निळा ह्मणे महा मूर्ख । करी सकळांसवें दुःख ॥ ४ ॥

॥ १११९ ॥ नेणे आपुल्या हितावरी । बोले सासी चि विरुद्ध  
करी ॥ १ ॥ जाणावा तो जन्मांतर । पूर्व दोषाचा विकार ॥ २ ॥ सर्व  
काळ अल्प बुद्धी । नेणे बोलों सभासंधीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे तया दिसे ।  
अवघें जग चि वेहें ऐसें ॥ ४ ॥

॥ ११२० ॥ नीच यातीसीं संगती आवडे ज्या अहोराती ॥ १ ॥  
तो चि ओळखावा दोषी । दुराचारी पापराशी ॥ २ ॥ नेणे आपुला  
विधिधर्म । करी मना आलें कर्म ॥ ३ ॥ निळा ह्मणे नर्कवासी । करी  
घालुनी पूर्वजांसी ॥ ४ ॥

॥ ११२१ ॥ आणिकाची संपत्ती । देखोनि दुःख मानी चित्ती ॥ १ ॥  
ऐसा पातकी चांडाळ । अशुचि तो सर्वकाळ ॥ २ ॥ करी सज्जनाची निंदा ।  
आपण दरिद्री सर्वदा ॥ ३ ॥ निळा ह्मणे सहजे गांठी । बांधी यातनेच्या  
कोटी ॥ ४ ॥

॥ ११२२ ॥ वदवी अमत्याची वाणी । माजि निंदेची पुरवणी ॥ १ ॥  
जळो जळो साचें तोंड । पचतें पापाचें चि कुंड ॥ २ ॥ कुश्चिळ सर्वदा  
अंतरी । इतरांचिया घातावरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे भोगिल पीडा । नर्क-  
वासी होउनी किडा ॥ ४ ॥

॥ ११२३ ॥ वर्माचा चि स्पर्श करी । क्षुद्र धरुनियां अंतरी ॥ १ ॥  
नश्वरी पातकाचें भय । नेणे पुढें होईल काय ॥ २ ॥ इच्छी सदा अभ्यंतरी ।  
परधन पराचिया नारी ॥ ३ ॥ निळा ह्मणे साची भेटी । होतां मुकृताची  
आटी ॥ ४ ॥

॥ ११२४ ॥ पिमाळलें श्वान । डमे भलसा वसवसून ॥ १ ॥ नेणे  
आपुले पारिखे । वारले ते आपल्या दुःखें ॥ २ ॥ मुरापानीं भुलोनि जैसा ।  
भोगी आपणा आणिकामरिमा ॥ ३ ॥ निळा ह्मणे तैसी परी । जिवितां  
महा मूर्ख करी ॥ ४ ॥

॥ ११२५ ॥ नाहीं विठोवाचें प्रेम । गाणीव श्रम वृथा चि तो ॥ १ ॥  
काय करिती आपुल्या दैवा । भुली वैभवा जाणिवेच्या ॥ २ ॥ भरावें  
पोट हें चि जाणती । नरदेहा धाडिती व्यर्थ वांया ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
गिळिलें कर्म । पुढें मरणजन्में अनिवारें ॥ ४ ॥

॥ ११२६ ॥ आतां अभक्त कातर । मलिन जयाचें अंतर ॥ १ ॥  
दाऊनियां वरदळ वेष । मना अंगी आशापाश ॥ २ ॥ वाचे सात्विक  
बोलणें । विषयीं वासनेचें ठाणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे घेउनी सांगें । मिरवे  
चार करीत उगे ॥ ४ ॥



॥ ११२७ ॥ नावडे पंढरी । कथा करी दारोदारीं ॥ १ ॥ नको साचें  
संभाषण । वाटे भेटीसर्वें शीण ॥ २ ॥ सांगे ब्रह्मज्ञान वरी । नाही प्रेम  
तें अंतरीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे पोढभरू । उगे चि करिती गुरुगुरु ॥ ४ ॥

॥ ११२८ ॥ नाढळे कधीं ही पंढरी । नका सांगों साची थोरी ॥ १ ॥  
मिथ्या करिती ते चार । सांगे कथेचा विस्तार ॥ २ ॥ नाही प्रेमा पांडु-  
रंगी । चित्त विषयसेवा भोगी ॥ ३ ॥ निळा ह्मणे दावी जैसें । नाही  
अंतर झालें तैसें ॥ ४ ॥

॥ ११२९ ॥ ऐसीं चि देखिलीं उदंडें । जळो सांचीं काळीं तोंडें ॥ १ ॥  
मुखें सांगती परमार्थ । स्वार्थ अंतरीं अनर्थ ॥ २ ॥ अनुताप दाविती  
वैराग्यें । वरी अंतरवाह्य रंगे ॥ ३ ॥ निळा ह्मणे उगी चि रीति । पडली  
संसारीं कुंथिती ॥ ४ ॥

॥ ११३० ॥ कोण तया लेखी । नाही विठ्ठलीं ओळखी ॥ १ ॥ करिती  
तितुकें पोटासाठीं । गाणें नाचणें आटाआटी ॥ २ ॥ कळा दाविती  
व्युत्पत्ती । चातुर्य जाणिवेची संपत्ती ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतांपुढें । येतां  
लाजती तीं माकडें ॥ ४ ॥

॥ ११३१ ॥ निर्भोड वोलणें । ज्याचें आपस्वार्थीं जिणें ॥ १ ॥  
साचिये संगतीचें फळ । होय चित्तासी खळबळ ॥ २ ॥ परदुःख नेणतां ।  
करी परान्नं पृष्ठता ॥ ३ ॥ निळा ह्मणे दावी सांगे । ऐसा त्यजावा  
मातंग ॥ ४ ॥

॥ ११३२ ॥ होईल अंगीं बळ । तरी फजीत करावे ते खळ ॥ १ ॥  
जे कां करुनियां पाखांड । लटिकें चि वाढविती बंड ॥ २ ॥ भोंदिती  
भाविकां । कथुनी परमार्थ तो लटिका ॥ ३ ॥ निळा ह्मणे तोंडें सांगे । तैसे  
नाचरोनियां अंगें ॥ ४ ॥

॥ ११३३ ॥ जाणिवेचा झाला फुंद । भाग्यमंद नेणे तो ॥ १ ॥ सांग-  
तां हि न मानी हित । करी आघात आपुला ॥ २ ॥ मना आला अर्थ  
काढी । ओढे ओढी अहंतेचे ॥ ३ ॥ निळा ह्मणे द्वैतबुद्धी । नये तो कधीं  
परिपाका ॥ ४ ॥

॥ ११३४ ॥ तत्वता न कळे । आलें मना तें चावळे ॥ १ ॥ खरियासी मानी

स्रोटे । स्रोटे खच्या ऐसें वाटे ॥ २ ॥ अंध न देखे निवाहु । तम तैसा  
हा चि उजिवहु ॥ ३ ॥ निळा ह्मणे बुद्धि मळिन । नेणे पाप कीं हें पुण्य ॥ ४ ॥

॥ ११३५ ॥ चातुर्य मिरवी । कळा व्युत्पत्ति दाखवी ॥ १ ॥ परि तें  
अवघें वांया गेलें । एका न भजतां विठ्ठले ॥ २ ॥ गायनाची कळा ।  
आसनें मुद्रेचा सोहळा ॥ ३ ॥ निळा ह्मणे जें जें करी । सोंग चि तें तें अवघें  
वरी ॥ ४ ॥

॥ ११३६ ॥ व्युत्पत्तीचें ज्ञान । सांचवणी तें जीवन ॥ १ ॥ नव्हे पांडुरंग  
कृपा । नाना मंत्रें करितां जपा ॥ २ ॥ उपवास पारणीं । नाम उच्चारितां  
वाणी ॥ ३ ॥ निळा ह्मणे न पवे सेवा । ऐसी सर्वात्मका देवा ॥ ४ ॥

॥ ११३७ ॥ जें जें बोले तें विकळ । नाहीं विठ्ठलीं कळवळ ॥ १ ॥  
कोरडें चि शब्दज्ञान । नाहीं प्रेमाचें जीवन ॥ २ ॥ जाणे तर्क वितर्क मति ।  
समर्पक समर्यां स्फूर्ती ॥ ३ ॥ निळा ह्मणे पडिली हातीं । जाणीवेच्या  
नुगत्रे गुंती ॥ ४ ॥

॥ ११३८ ॥ जाणिवेचें ज्ञान । तर्कवादाचें जल्पन ॥ १ ॥ काय करूं तो  
गोमटा । भरला अहंकाराचा फांटा ॥ २ ॥ बोले तें तें ताये ताये । नेणे  
परमार्थाची सोये ॥ ३ ॥ निळा ह्मणे तैसी चि गती । पावे आपुलिया  
मती ॥ ४ ॥

॥ ११३९ ॥ बोलणें परमार्थ । आशा अंतरीं अनर्थ ॥ १ ॥ काय करूं  
ते व्युत्पत्ती । बहुरूप्याची संपत्ती ॥ २ ॥ रसाळ वाचेसी बोलणें । माळा  
मुद्रांचीं भूषणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे गेली । वांया न भजतां विठ्ठलीं ॥ ४ ॥

॥ ११४० ॥ आणिकांतें उपदेशी । आपण मळिन मानसीं ॥ १ ॥  
बोले ते ते धूर्त वादें । लटिक्या चि प्रेमें रडे स्फुंदे ॥ २ ॥ सोंग परमार्थ हा  
सार । आशा अंतरीं विखार ॥ ३ ॥ निळा ह्मणे देहाभिमानें । गेलीं भोगिती  
ते पतनें ॥ ४ ॥

॥ ११४१ ॥ नेणोनियां आत्महित । करिती घात अभिमानी ॥ १ ॥  
नसती च वाढवुनियां उपाधी । पडती मधीं संदेहा ॥ २ ॥ नाठवुनियां  
विठ्ठल देवा । करिती सेवा भूतांची ॥ ३ ॥ निळा ह्मणे जन्मोनि गेला ।  
वृथा चि पडिला निरयांत ॥ ४ ॥

॥ ११४२ ॥ आपणा नोळखे । झाले ठायीं चि पारिखे ॥ १ ॥ विस्मय हा वाटे मना । कैसी भ्रमाची भावना ॥ २ ॥ निज विसराचिया हातें । हारविले हो आपणीयातें ॥ ३ ॥ निळा ह्मणे घरिंच्या घरीं । आपआपणियासी चि चोरी ॥ ४ ॥

॥ ११४३ ॥ ठायीं मी चि नाही ह्मणे । हारपलों भ्रांतिगुणें ॥ १ ॥ लोकां ह्मणे धांवा धांवा । मज आपणा भेटवा ॥ २ ॥ प्रभा सूर्यातें गिवसी । गोडी पुसे साखरेसी ॥ ३ ॥ निळा ह्मणे लहरी साधु । भेटावया करी लेदु ॥ ४ ॥

॥ ११४४ ॥ सर्वां असतां सर्वपणें । मी हें ह्मणे अविद्या गुणें ॥ १ ॥ पाहतां आधीं अविद्या चि वावो । तेथें मीपणाचा कैचा ठावो ॥ २ ॥ मी ही नाहीं तूं ही नाहीं । एकीं एकत्व नुमसे पाहीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे न होनी कांहीं । नमोनी असे आपुल्या ठायीं ॥ ४ ॥

॥ ११४५ ॥ मी माझें पाहतां न देखे चि दिठी । आदि मध्य शेवटीं विचारितां ॥ १ ॥ टवाळ हे मिथ्या अविद्येचें भान । चेईलिया स्वप्न जैमें होय ॥ २ ॥ मृगजळ नदी आभासला पूर । न भिजे उखर कोरडें चि ॥ ३ ॥ निळा ह्मणे कांति दिसे ते वाउगी । वेगळा उरगीं पासुनी खा ॥ ४ ॥

॥ ११४६ ॥ पूर्णापासुनी झालें आख । शेखीं पूर्ण चि नुरे लेख ॥ १ ॥ पूर्णां असतां पूर्णपण । नेणे आपणा आपण ॥ २ ॥ दशक वाढउनी शेवटीं । पूर्णपणें घाली पोटीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे कांहीं चि नाहीं । तें चि या वीज विश्वा पाहीं ॥ ४ ॥

॥ ११४७ ॥ विटेवरी कैवल्यगाभा । राहिला उभा पंढरिये ॥ १ ॥ आलीयासी देतो धणी । सर्वां गुणीं संपन्न हा ॥ २ ॥ भुक्ती मुक्ती देतो रिद्धी । स्थायीतो पटीं अधिकारिया ॥ ३ ॥ निळा ह्मणे पुरवी कोड । उरों चि सांकड नेंदी हा ॥ ४ ॥

॥ ११४८ ॥ नाहीं विश्वास जया गांठीं । न पाहती दिठी पंढरी ते ॥ १ ॥ अदृष्ट साचें हीन झालें । न देखती पाउलें विटेवरी ॥ २ ॥ लक्ष चौन्यायशीं यातना भोग । सोशितो अभंग दैन्यवाणे ॥ ३ ॥ निळा ह्मणे नाडले वांया । दुर्लभ पावोनियां नरदेह ॥ ४ ॥

॥ ११४९ ॥ धिक् साचें जन्मांतर । न देखे पंढरपुर महा पापी ॥ १ ॥  
अहारे कर्मा बलवत्तरा । नेला अघोरा भोगीवया ॥ २ ॥ नेदी चि उपजों  
विश्वास मनीं । पंढरी हे नयनीं देखावया ॥ ३ ॥ निळा ह्मणे संग्रह होतां ।  
पापाचा आईता उघडला तो ॥ ४ ॥

॥ ११५० ॥ न देखे जो पंढरिनाथ । झाला हाहाभूत जन्म त्याचा  
॥ १ ॥ वांया गेला पतना नेला । नाहीं आठविला हरि ह्मणुन ॥ २ ॥  
कैचें तया पंढरपुर । पदरीं अपार दोषमळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे देईल झाडा ।  
जाउनी पुढां यमदंड ॥ ४ ॥

॥ ११५१ ॥ वालिलें जें पंढरिनाथें । साचें कोण कार्य येथें ॥ १ ॥  
घाला आपणा वाहेरी । नका सांगों साची थोरी ॥ २ ॥ आगम पाहिला  
वेदांत । चित्त विषयापें सतत ॥ ३ ॥ धनें मानें केले वेडे । मुख नेणती  
ते वापुडे ॥ ४ ॥ मान इच्छा चाड जीवीं । काय करूं ते गोमावी ॥ ५ ॥  
जाती ह्मणोनी आना ठाया । निळा दुरी पामुनी तयां ॥ ६ ॥

॥ ११५२ ॥ पांडुरंगा न पाहाती । ज्ञान गाडेवर वोलती ॥ १ ॥ सांचें  
न व्हावें दर्शन । देवा दुपीती ह्मणउन ॥ २ ॥ नाईकावे सांचे वोल । विठ्ठल  
कृपेवीण फोल ॥ ३ ॥ निळा ह्मणे करिती कथा । अवघी पोकळ सांची  
वृथा ॥ ४ ॥

॥ ११५३ ॥ जया नावडे पंढरी । निरयवामी तो अघोरी ॥ १ ॥ विठो-  
वासी निंदी वाचा । यमदंड तो पावे साचा ॥ २ ॥ न घे विठोवाचें नाम ।  
वृथा गेला त्याचा जन्म ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रेतरूप । साचें पुण्य तें चि  
तें पाप ॥ ४ ॥

॥ ११५४ ॥ विठ्ठल नाहीं ज्या ठाउका । परमार्थ चि साचा लटिका  
॥ १ ॥ करितो तें पोटासाठीं । वाप्कळ अवघीच चावटी ॥ २ ॥ दावील  
तें जाणा सोंग । धरुनी परमार्थाचें अंग ॥ ३ ॥ निळा ह्मणे टिळे माळा ।  
धरिला वृथा तो भोंपळा ॥ ४ ॥

॥ ११५५ ॥ असोतु ऐसियाच्या गोठी । काय करुनी लाभा तुटी ॥ १ ॥  
गाऊं विठ्ठल सांवळा । आठवूं तो वेळोवेळां ॥ २ ॥ जया चरणीं ब्रीदभार ।  
वांकि किंकिणी झणत्कार ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुळसीमाळा । पदक एका-  
वळी गळां ॥ ४ ॥

## पंढरीनाथ व पंढरीमहात्म्य.

॥ १.१५६ ॥ माझा बोल खरा चाल खरा । मति विस्तारा फांकविली  
॥ १ ॥ विद्वल देवें केली कृपा । दाविला सोपा निज पंथ ॥ २ ॥ यावें  
जावें पंढरपुरा । आपुल्या माहेरा वस्तीसी ॥ ३ ॥ निळा ह्यणे घातली सुती ।  
माझिये हार्ती कृपाघने ॥ ४ ॥

॥ १.१५७ ॥ जाउनियां भीमातटी । नाचों बालुवंटी पंढरिये ॥ १ ॥  
होतील लाभाचिया कोटी । पहातां दृष्टी विद्वला ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति  
आपुल्या मुखें । येती हरिखें सामोऱ्या ॥ ३ ॥ निळा ह्यणे परमार्थ धणी ।  
होईल आयणी फिटोनी ॥ ४ ॥

॥ १.१५८ ॥ जाईन ह्यणतां चि पंढरपुरा । कळिकाळा दरारा उपजे  
मर्नी ॥ १ ॥ यमधर्माचिया दंडासी चुकला । आणि पूज्यमान झाला तिहीं  
लोकां ॥ २ ॥ विधी ह्यणे तया निषेधु चि नाही । कर्माकर्मप्रवाहीं न  
पडे चि तो ॥ ३ ॥ निळा ह्यणे तेणें आनंदवुनी मकळां । नेलें आपुल्या  
कुळा वैकुंठासी ॥ ४ ॥

॥ १.१५९ ॥ योगी चितिती चितनीं । ध्यानीं मर्नीं रूप ज्याचें ॥ १ ॥ तो हा  
अकल्पीत चि आला । उभा केला पुंडलिकें ॥ २ ॥ त्हात्कमळीं चतुरानन ।  
ज्यातें स्तवून पूजितु ॥ ३ ॥ निळा ह्यणे शिव हि चिती । ज्यातें एकांतीं  
सर्वदा ॥ ४ ॥

॥ १.१६० ॥ सांपडला ठेवा । आतां पात्र झालों देवा ॥ १ ॥ माझ्या  
वडिलांची हे जोडी । होती पुरातन चोखडी ॥ २ ॥ जगादीचें जुनें । टांक-  
माळी खरें नाणें ॥ ३ ॥ निळा ह्यणे माझ्या देवें । हार्ती लागलें पडिल  
ठावें ॥ ४ ॥

॥ १.१६१ ॥ हिंडवितां देश । न ये तुटी ज्या लाभास ॥ १ ॥ चाले  
सर्व घेणें देणें । कोठें कांहीं न पडे उणें ॥ २ ॥ पारखीतां भलें । कसीतां ही  
उतरलें ॥ ३ ॥ निळा ह्यणे निवडी नाही । एकसारिखें चि अवघें ही ॥ ४ ॥

॥ १.१६२ ॥ जुनाट पारखी । पारखिलें मनकादिकीं ॥ १ ॥ आतां

कोण काढी खोडी । मोडूं जातां फाडो वाडी ॥ २ ॥ दुरुनी देखतां चि कळे । निवती देखण्याचे डोळे ॥ ३ ॥ निळा ह्मणे खऱ्या विचा । बोल कोण ठेवी आतां ॥ ४ ॥

॥ ११६३ ॥ वजनी ही नव्हे उणें । तुकुनी पहातां मुजाणें ॥ १ ॥ झिजलें ना कुहिजलें । नित्य नवें चि चांगलें ॥ २ ॥ नलगे घालावी निशाणी । वारंवार क्षणक्षणी ॥ ३ ॥ निळा ह्मणे कोठें तरी । नेतां देश देशांतरीं ॥ ४ ॥

॥ ११६४ ॥ घडूं जातां अळंकार । होती अवघे चि शृंगार ॥ १ ॥ नलगे उजळा ही देणें । शोभती अंगींच्या बरवेपणें ॥ २ ॥ आंतु बाहेरी सारिखें । न ये हीनपणा बीकें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुधा माल । हातीं लागला सुढाळ ॥ ४ ॥

॥ ११६५ ॥ तिहीं लोकां जें दुर्लभ । होतें निक्षेपिलें स्वयंभ ॥ १ ॥ वेदराय सनकादिकीं । पोटालुनियां एकाएकीं ॥ २ ॥ तें चि मूर्खिचें भांडवल । नांव पावलें विठ्ठल ॥ ३ ॥ निळा ह्मणे इटेवरी । ठेविले पुंडलिकें तें द्वारीं ॥ ४ ॥

॥ ११६६ ॥ नित्य निरामय सागरीं । मथन करुनी विचार सुरीं ॥ १ ॥ काढिला नवनिताचा गोळा । तो हा इटेवरी सांवळा ॥ २ ॥ जया तया लागे गोड । हरी क्षुधा अवघी चाड ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवें हातीं । लागला जिहीं गाइला गीतीं ॥ ४ ॥

॥ ११६७ ॥ वेद शोधितां शिणले । मग ते मौन चि राहिले ॥ १ ॥ देखोनि निजात्मा निर्मळा । नेणती गोरा कीं सांवळा ॥ २ ॥ हा ऱ्हस्व दीर्घ न ये माना । बाळ वृद्ध किंवा तरुणा ॥ ३ ॥ निळा ह्मणे तो हा येथें । आला भेटों पुंडलीकातें ॥ ४ ॥

॥ ११६८ ॥ उभा ठेला इटेवरी । प्रभा दाटली अंबरीं ॥ १ ॥ विठो कैवल्याचा गाभा । व्यापुनियां ठेला नभा ॥ २ ॥ नेणती कुसरी । ब्रम्हादिक' ज्याची थोरी ॥ ३ ॥ निळा म्हणे भक्तिमुखा । भुलोनियां आला देखा ॥ ४ ॥

॥ ११६९ ॥ चिमणें ठाण कटीं कर । मूर्ति सांवळी सकुमार ॥ १ ॥ होय डोळियां पारणें । पहातां दिसे राजसवाणें ॥ २ ॥ जडोनि ठेळे

सनकादिक । चरणीं ठेवुनियां मस्तक ॥ ३ ॥ निळा म्हणे ओंवाळिती ।  
संत प्राणांचिया ज्योती ॥ ४ ॥

॥ ११७० ॥ निजानंद मुसावला । विठ्ठल झाला रूपाकृती ॥ १ ॥ तेणें  
लांचावलीं मानतें । लाविलें पिसें संतजनां ॥ २ ॥ नित्य खातें चि अवलो-  
किती । आणि वानिती गुण वाचे ॥ ३ ॥ निळा म्हणे नाचती रंगीं ।  
करिती जर्गी उत्साहा ॥ ४ ॥

॥ ११७१ ॥ टाळ विणे मृदंगेतीं । येती गजरेंसी मिरवत ॥ १ ॥  
छविने पताका गरुड टके । घेउनी हरिखें अवलोकिती ॥ २ ॥ म्हणती जन्म  
सुफळ झाला । आजि देखिला परात्पर ॥ ३ ॥ निळा म्हणे विठ्ठल हरी ।  
लेवुनी अंतरीं सुखावती ॥ ४ ॥

॥ ११७२ ॥ विठ्ठल मूर्ति पाहतां दिठी । पळती कोटी पापाच्या ॥ १ ॥  
मग तो आविर्भवे अंतरीं । दिसे बाहेरी चहूंकडे ॥ २ ॥ दुजें येऊं चि नेंदी  
आड । लपवी दुवाड मायाकृत ॥ ३ ॥ निळा म्हणे व्यापुनी दिशा ।  
टाके सरिसा दृष्टीपुढें ॥ ४ ॥

॥ ११७३ ॥ कैसी वानूं त्याची थोरी । ज्याची चराचरीं जीवनकळा  
॥ १ ॥ आदिकरुनी ब्रम्हादिक । शेवटील कीटक धरुनियां ॥ २ ॥ चंद्र  
सूर्य तारांगणा । दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥ ३ ॥ निळा म्हणे महिमा  
व्याचा । वर्णितां वाचा वेद मुके ॥ ४ ॥

॥ ११७४ ॥ नाना तर्कें विचार केला । शेखीं राहिला नेणवे चि ॥ १ ॥  
ते हे निर्गुण निराभास । झाले रूपस इडेवरी ॥ २ ॥ वेद पुराणें नाना  
शास्त्रें । शिणलीं वक्रे वानितां ॥ ३ ॥ निळा म्हणे भक्तांसाठीं । उभा  
करकटीं राहिला ॥ ४ ॥

॥ ११७५ ॥ नेमुनियां ठेविले जेथें । वसती तेथें ते देव ॥ १ ॥ ऐसा  
समर्थ पंडरिनाथ । तो हा मोहित भक्तीसुखा ॥ २ ॥ जेणें निर्धुनी पांच हि  
तत्वे । राखिलीं समत्वे निज आज्ञा ॥ ३ ॥ निळा म्हणे ब्रह्मांडें भुवनें ।  
स्वर्गे आनानें रचियलीं ॥ ४ ॥

॥ ११७६ ॥ अष्ट हि दिग्गज आणि दिक्पाळ । थावरिले कुळाचळ

निज सत्ता ॥ १ ॥ तो हा परमात्मा श्रीहरी । येउनी इडेवरी टाकला ॥ २ ॥  
जेणें सागर सप्तामृती । भरिले उचंबळती सर्वदा ॥ ३ ॥ निळा ह्मणे ज्याचे-  
नी रवी । निस्र नवा मिरवी प्रकाश ॥ ४ ॥

॥ ११७७ ॥ सकळा मंगळाचें भाम । ज्याचेनि विश्राम विश्रांती ॥ १ ॥  
तो हा पंढरीचा रावो । सकळां ठावो कल्याणा ॥ २ ॥ ज्याचेनि सुखा  
सुखपण । ज्याचेनि त्रिभुवन रूपस ॥ ३ ॥ निळा ह्मणे ज्याचेनि निगमा ।  
आणिली गरिमा जाणिवेची ॥ ४ ॥

॥ ११७८ ॥ ज्याचें मोक्षा मोक्षत्व देणें । मुक्तीसी स्थापणें मुक्तर्ची  
॥ १ ॥ तो हा जगज्जनक मुरारी । उभा भीमातीरीं पंढरिये ॥ २ ॥ जेणें  
शांतिसी शांतीपद । दिधला आनंद आनंदा ॥ ३ ॥ निळा ह्मणे जेणें वेद ।  
केला प्रबुद्ध पढवुनी ॥ ४ ॥

॥ ११७९ ॥ धांवोनियां वाडेंकोडें । आलों भेटी तुम्हांपुडें ॥ १ ॥ झड-  
करी उठोनियां आतां । क्षेम द्या हो पंढरिनाथा ॥ २ ॥ न करितां उदास ।  
वाटेल आगळा हा रस ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रेमा । न खंडावा पुरुषो-  
त्तमा ॥ ४ ॥

॥ ११८० ॥ विठ्ठल विठ्ठल ह्मणोनि छंदें । ब्रह्मानंदें नाचेन ॥ १ ॥ धरु-  
नियां दृष्टीपुडें । रूप चोखडें सुरेख ॥ २ ॥ वारंवार क्षणक्षणा । ठेवीन चर-  
णावरी माथा ॥ ३ ॥ निळा ह्मणे पुरबा कोड । जाणोनि चाड हे माझी ॥ ४ ॥

॥ ११८१ ॥ आत्मा सकळांचा श्रीहरी । तो हा उभा पंढरपुरीं ॥ १ ॥  
ह्मणोनियां देव येती । दर्शना ऋषींच्या पंगती ॥ २ ॥ प्रतिवर्षीं उपासक ।  
येती यात्रे सनकादिक ॥ ३ ॥ निळा ह्मणे त्रैलोक्यदाता । विठो लक्ष्मीचा  
भर्ता ॥ ४ ॥

॥ ११८२ ॥ पाहोनि हरिकीर्तन । होती प्रसन्न देव तुम्हां ॥ १ ॥ सन-  
कादिक येती भेटी । कथा गोमटी ऐकावया ॥ २ ॥ संत महंत येउनी पुडें ।  
बैसती गाढे किर्तनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे पांडुरंग । रंगीं रंग मेळील ॥ ४ ॥

॥ ११८३ ॥ नाना मत मतांतरें । वेद सुस्वरें स्तविती ज्या ॥ १ ॥  
तो हा येउनी पंढरीसी । भक्तांपासीं तिष्ठतु ॥ २ ॥ जयालार्गीं आराधनें ।



योगयोगार्ची साधने ॥ ३ ॥ निळा ह्मणे कथा कीर्ती । जया रुचे सत्स-  
गती ॥ ४ ॥

॥ ११८४ ॥ वसवुनिया चराचर । उभा नागर इटेवरी ॥ १ ॥ सगुण  
रूपे भासे लोकां । परि हा नेटका निरामय ॥ २ ॥ दैसांतक चि ह्मणती  
यासी । परि हा सकळांसी भक्षक ॥ ३ ॥ भक्तांपासी गुंतला दिसे । परि  
हा वत्ते अणुरेणी ॥ ४ ॥ कर्ता भोक्ता वाटे सकळां । परि हा वेगळा अलिप्त  
॥ ५ ॥ निळा ह्मणे नये चि मना । करितां विवंचना श्रुति शास्त्रांसी ही ॥ ६ ॥

॥ ११८५ ॥ उमटलीं खडकावरी । पदे गोजिरीं विष्णूर्ची ॥ १ ॥ देखो-  
नियां ते सात्विक जन । करिती पिंडदान तये पर्दी ॥ २ ॥ पंढरिये नारदा-  
श्रमीं । भीमासंगमीं पुष्पावती ॥ ३ ॥ निळा ह्मणे दक्षिण गया । उद्धरावया  
पूर्वजां ॥ ४ ॥

॥ ११८६ ॥ नामस्मरणे चि श्रीहरी । दासां दुरिता दूरी करी ॥ १ ॥  
तो हा पंढरिये ठाके । गुंतोनियां भक्तां भाके ॥ २ ॥ हरिभक्तां यां उद्धरी । तत्संगें  
आणिकांतें तारी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसी कीर्ती । सनकादिक संत  
गाती ॥ ४ ॥

॥ ११८७ ॥ आला स्वइच्छा पंढरपुरा । सांडुनियां क्षीरसागरा ॥ १ ॥  
पुढें देखोनियां इटे । चरण ठेविले गोमटे ॥ २ ॥ दोन्ही हात कटावरी ।  
ठेवुनी परमात्मा श्रीहरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जगदोद्धार । करीत उभा  
निरंतर ॥ ४ ॥

॥ ११८८ ॥ सकुमार सुंदर । अंगकांति मनोहर ॥ १ ॥ विठो घननीळ  
सांवळा । लावण्य मदनाचा फुतळा ॥ २ ॥ कसीयेला पितांबर । चरणीं  
ब्रीदाचा तोडर ॥ ३ ॥ निळा ह्मणे माळा कंठीं । मुगुर्ती मोरविसावेटी ॥ ४ ॥

॥ ११८९ ॥ तापत्रयाचें हि हरण । ते हे गोजिरे श्रीचरण ॥ १ ॥ आले  
पुंडलिकाचिये भेटी । ठेले इटेच्या नेहटी ॥ २ ॥ सकळ हि सामुद्रिका ओळी ।  
शोभती उभय पादतळीं ॥ ३ ॥ निळा म्हणे ज्यातें ध्याती । देवत्रयादि  
ऋषी पंगती ॥ ४ ॥

॥ ११९० ॥ विठोजि कृपेचा सागर । दीनबंधु करुणाकर ॥ १ ॥ म्हणो-  
नियां स्तविती संत । होउनी याचे चरणीं रत ॥ २ ॥ उपेक्षुनियां न सांडी

कोणा । शरणांगता थोरा लहाना ॥ ३ ॥ निळा म्हणे धरिलें हार्ती । तथा  
मग न सोडी कल्पार्ती ॥ ४ ॥

॥ ११२१ ॥ आम्हां सुखा नाही चि उणें । वा गुणें स्वामीचिया ॥ १ ॥  
अवघ्या ब्रम्हांडाच्या सूत्री । गाऊं वक्त्रीं गुणन्याचे ॥ २ ॥ जेणें उदंड  
सभाग्य केले । निज दास आपुले भूमंडळीं ॥ ३ ॥ निळा म्हणे उपेक्षूं नेणे ।  
आपुलिया स्मरणें नामाच्या ॥ ४ ॥

॥ ११२२ ॥ अर्चूनियां पुंडलिका । विश्वव्यापका राहिलें ॥ १ ॥  
थोर उपकार केला लोकां । भक्तां भाविकां तारिलें ॥ २ ॥ आणूनिध  
वैकुण्ठवासी । सगुण रूपेंसी भेटविला ॥ ३ ॥ निळा म्हणे ब्रम्हादिक । देव  
हि सकळिक मानवले ॥ ४ ॥

॥ ११२३ ॥ सुकाळ झाला नारीनरां । चराचरां मुक्तीचा ॥ १ ॥  
विठोबाच्या दर्शनमात्रें । ऐकतां श्रोत्रें गुण त्याचे ॥ २ ॥ निख नवा चि  
उत्साह वाढे । हृदयीं न संडे आनंदतो ॥ ३ ॥ निळा म्हणे जगदोद्धारा ।  
उपाय बरा योजिला हा ॥ ४ ॥

॥ ११२४ ॥ सहज चि घरींहुनियां यावें । विठ्ठला पहावें रुक्मिणी ॥ १ ॥  
न लभे चि जो कां ब्रह्मादिकां । तो या लोकां दाखविला ॥ २ ॥ भेटी चि  
घेतां वरावरी । सन्मानें करी गौरव ॥ ३ ॥ निळा म्हणे भाग्यवंत ।  
करी सनाथ अनाथा ॥ ४ ॥

॥ ११२५ ॥ गुणवर्णितां भागला शेष । महिमा विशेष न कळे तो ॥ १ ॥  
वेद हि ठकोनि ठेले मौन । पार नेणोन स्वरूपाचा ॥ २ ॥ पुराणें हि कुंठित  
झालीं । अपार खोली नेणवे ते ॥ ३ ॥ निळा म्हणे तो चि हा येथें । आणिला  
समर्थ पुंडलिकें ॥ ४ ॥

॥ ११२६ ॥ दर्शन याचें आदरें घेतां । ओपी सायुज्यता मुक्तितें ॥ १ ॥  
न मानी कोणा साने थोर । दाता उदार जगदानो ॥ २ ॥ शरणांगताचा  
आदरी । वैषम्य अंतरीं असे चि ना ॥ ३ ॥ निळा म्हणे भाव चि गांठीं ।  
देखतां सांटी करूं धांवें ॥ ४ ॥

॥ ११२७ ॥ बहुत याचक सांभाळिले । जे जे झाले शरणांगत ॥ १ ॥

नाना वर्ण नाना याती । धरि  
लार्गी । मिरविले निजांगी ॥ लि हार्ती नुपेक्षुनी ॥ २ ॥ केले वरिष्ठ सकळा-  
करितां देणें कृपेचें ॥ ४ ॥ आपुलिये ॥ ३ ॥ निळा म्हणे उबग नेणे ।

॥ ११९८ ॥ घांट गर्जे

उभा रंगशिळे । प्रेमें गळतें महाद्वारी । विठ्ठलनामें वागेश्वरी ॥ १ ॥ निळा  
भाव भक्ति आलिंसी दोन्ही डोळे ॥ २ ॥ इटे उभा तो देखिला ।  
विला संपूर्ण ॥ गला ॥ ३ ॥ निळा म्हणे आवडी पोटी । हृदय सांठ-  
लेला ॥ ४ ॥

॥ ११९९ ॥ विजापोटीं महा तरु । होता फांकला तो थोरु ॥ १ ॥  
सविताविं व दिसे सान । प्रकाशिलें त्रिभुवन ॥ २ ॥ तेंचि विठ्ठल विटेवरी ।  
भासे परि तो चराचरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जीवन जीवा । प्राण प्राणाचा  
आघवा ॥ ४ ॥

॥ १२०० ॥ नाम रूप नातळे ज्यासी । परात्पर ऐसी वदती ॥ १ ॥  
तो हा आला पंढरपुरा । समाचारा भक्तांच्या ॥ २ ॥ ओळखिला पुंडलिकें ।  
केलें निकें पूजन ॥ ३ ॥ निळा ह्मणे इटेवरी । स्थापिला तीरीं चंद्रभागे ॥ ४ ॥

॥ १२०१ ॥ भक्त उत्तीर्णत्वालार्गी । राहिला युगीं युगें जातां ॥ १ ॥  
न फिटे चि तरी त्याचें ऋण । भक्त संपन्न वैभवं ॥ २ ॥ देती अन्न आच्छा-  
दन । ह्मणती येथून नवजावें ॥ ३ ॥ निळा ह्मणे केला उभा । जो या  
नभा व्यापक ॥ ४ ॥

॥ १२०२ ॥ म्हणती ज्यातें परात्पर । तो हा उभा कटीकर ॥ १ ॥ रूपें  
गोजिरा सगुण । अवलोकितां निवे मन ॥ २ ॥ मुगुट कुंडलें मेखळा । कांसे  
मिरवे सोनसळा ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतभेटी । उतावेळ सदा पोटी ॥ ४ ॥

॥ १२०३ ॥ संतभेटीचें आरत । उभा चि राहिला तिष्ठत ॥ १ ॥ बाप  
कृपालु श्रीहरि । वाट पाहे निरंतरीं ॥ २ ॥ धांव घालूनियां पुढें । आलिंगी  
सा वाडेंकोडें ॥ ३ ॥ निळा ह्मणे नवा चि नित्य । सोहळा भक्तांचा  
करित ॥ ४ ॥

॥ १२०४ ॥ भक्तकृपालू माउली । कटीं कर उभी ठेली ॥ १ ॥ मोहें  
पाहे मुखाकडे । भेटावया वाडेंकोडें ॥ २ ॥ परम प्रीतिचा वोरस । सदा-  
सर्वदा उलहास ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुप्रसन्न । भक्तांलार्गी हास्यवदन ॥ ४ ॥

॥ १२०५ ॥ मुसावले मुसें । प्रेम भक्तांचे वोरसें ॥ १ ॥ घरूनियां विद्वल-  
रूप । इटे ठाकले चिद्रूप ॥ २ ॥ सांवळे सुंदर । कसूनियां पीतांवर ॥ ३ ॥  
निळा ह्मणे पदकें गळां । वैजयंती सुमनमाळा ॥ ४ ॥

॥ १२०६ ॥ गरुड हनुमंत । पुढें सेवेसी तिष्ठत ॥ १ ॥ उभा वैकुंठनिवासी ।  
देव येती दर्शनासी ॥ २ ॥ महाद्वारीं गरुडध्वज । गगनीं झळके तेजःपुंज  
॥ ३ ॥ निळा ह्मणे कथा कीर्ति । संत सन्मुख नाचती ॥ ४ ॥

॥ १२०७ ॥ झाली कीर्तनाची दाटी । चंद्रभागे वाळुवंटी ॥ १ ॥ संत  
गर्जती आनंदें । हरिचीं नामें नाना छंदें ॥ २ ॥ टाळ मृदंग झणत्कार । नामें  
कोंदलें अंबर ॥ ३ ॥ निळा ह्मणे वैकुंठवासी । झाला सुलभ हरिभक्तांसी ॥ ४ ॥

॥ १२०८ ॥ देऊनियां आपुलें प्रेम । करी भक्तांचा संभ्रम ॥ १ ॥ आर्षीं  
निष्काम मंपत्ती । तया वोपी भुक्ति मुक्ति ॥ २ ॥ निश्चळ शांति क्षमा दया ।  
सेवेलागीं अर्षीं तया ॥ ३ ॥ निळा ह्मणे महा भाग्य । तें त्या समर्पीं  
बैराग्य ॥ ४ ॥

॥ १२०९ ॥ नाना अवतार धरिले जेणें । दैत्यांसी उणें आणियेलें ॥ १ ॥  
तो हा संतांचिये भारीं । उभा तीरीं चंद्रभागे ॥ २ ॥ तुळसीपत्र बुका मागे  
। धन वित्त नलगे ह्मणतसे ॥ ३ ॥ निळा ह्मणे अंतरींचा । भाव साचा  
ओळखे ॥ ४ ॥

॥ १२१० ॥ नाम चि एक उच्चारिलें । ते हि नेले निजधामा ॥ १ ॥ ऐसा  
याचा कीर्तिघोष । वर्णिती शेष निगमादिक ॥ २ ॥ जिहीं अवलोकिला  
दिठी । धन्य सृष्टीमाजि ते ॥ ३ ॥ निळा ह्मणे यात्रे येती । ते ते पावती  
श्चिळलें ॥ ४ ॥

॥ १२११ ॥ मार्गें तुझी वांटिलें लोकां । सनकादिकां पर्यंत ॥ १ ॥  
अधम ते हि थोराविले । आपणा केले सारिखे ॥ २ ॥ नाहीं विचारिली  
याती । धरिलें हातीं प्रीतीनें ॥ ३ ॥ काय त्याचें क्रियाकर्म । कांहीं धर्म  
न विचारा ॥ ४ ॥ उदारपणा नाहीं सीमा । पुरुषोत्तमा तुमचिया ॥ ५ ॥  
निळा म्हणे सरते पुरते । केले किती वर्णावे ॥ ६ ॥

॥ १२१२ ॥ राहिला उभा इंद्रवरी । भक्तकैवारी ह्मणउनी ॥ १ ॥  
जे जे येती ज्या ज्या भावें । तें त्या द्यावें नो बोलतां ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति

वांटी एका । लाविल्या फुका रिद्धी रिद्धा ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्वाधि-  
कारी । प्रेम भांडारी भक्त केले ॥ ४ ॥

॥ १२१३ ॥ केली कीर्ति अलोलिक । फुटली हांक त्रैलोक्या ॥ १ ॥  
दोषी दुराचारी जन । केले पावन दर्शने ॥ २ ॥ नामासाठी मुक्ति फुका ।  
हा ही नेटका बडिवार ॥ ३ ॥ निळा ह्मणे यात्रेसी येती । ते ते होती  
कृतार्थ ॥ ४ ॥

॥ १२१४ ॥ सर्व तीर्थे चहू भागे । होती अंगे मुस्तात ॥ १ ॥ देव उभय  
ह्मणोनी तीर्ती । सरोवरी महिमा हा ॥ २ ॥ सकळां तीर्था अधिष्ठान ।  
ईटे चरण शोभले ॥ ३ ॥ निळा ह्मणे विठ्ठल ह्मणतां । सायुज्यता घर  
रिघे ॥ ४ ॥

॥ १२१५ ॥ आले भेटी संत जन । गर्जे गगन हरिनामें ॥ १ ॥ टाळ  
विणे मृदंग भेरी । छविने अंबरी झळकती ॥ २ ॥ विठ्ठलदेव धांवती पुढें ।  
भेटती कोडें जिवलगा ॥ ३ ॥ निळा ह्मणे आर्लिगने । नव्हती भिन्न  
वेगळे ॥ ४ ॥

॥ १२१६ ॥ एक एका अवलोकिती । एक मिसळती एकांत ॥ १ ॥  
संत तेचि झाले देव । संतीं देव विराजे ॥ २ ॥ येरायेरां मिठी पडे । आतां  
निवडे तें कैसें ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तिमुखें । झाले सारखे उभयतां ॥ ४ ॥

॥ १२१७ ॥ ज्याचें करुनियां चिंतन । संत चरणीं होती लीन ॥ १ ॥  
तो हा चंद्रभागे तीर्ती । ठेऊनी हात कटावरी ॥ २ ॥ उभा राहिला तिष्ठत ।  
वाट भक्तांची पाहात ॥ ३ ॥ निळा ह्मणे मुनिजनां । ज्याची निख  
उपासना ॥ ४ ॥

॥ १२१८ ॥ आराधिला पुंडलिकें । जननी पूजुनियां जनकें ॥ १ ॥  
त्याच्या भावासी भुलला । भेटी धांवोनियां आला ॥ २ ॥ सहस्र सोळा  
परिवारेंसी । वसि केली त्यापार्शी ॥ ३ ॥ निळा ह्मणे पाचारिले । देव-  
समुदाय आणिले ॥ ४ ॥

॥ १२१९ ॥ पाहा भूवैकुण्ठ पंढरी । धरिली सुदर्शनावरी ॥ १ ॥ कैमा  
महिमा वर्णावा । जेथें वास विठ्ठल देवा ॥ २ ॥ संत सनकादिका

योगी । निख कीर्तनी ठाकती ॥ ३ ॥ निळा म्हणे सात्विक जन । तरती पातकी पावन ॥ ४ ॥

॥ १२२० ॥ धन्य धन्य पुंडलिका । केला तरणोपाय लोकां ॥ १ ॥ एका दर्शने चि उद्धार । केले पावन चराचर ॥ २ ॥ चंद्रभागा पंढरपुर । भक्त आणि हरिहर ॥ ३ ॥ निळा म्हणे सुलभ केले । भूमी वैकुंठ आणिले ॥ ४ ॥

॥ १२२१ ॥ दर्शना धांवोनियां जे येती । तयां मुक्ति वोळंगती ॥ १ ॥ ऐसें जोडून ठेविले । युगायुगी उभे केले ॥ २ ॥ हृत्कमळीं ब्रम्हादिक । ज्याते पूजिती सनकादिक ॥ ३ ॥ निळा म्हणे कीर्ति घोष । न संडे त्रैलोक्यीं उल्लास ॥ ४ ॥

॥ १२२२ ॥ संत सनकादिक देव । भेटावया आले सर्व ॥ १ ॥ देवा भक्तांते पूजिती । महिमा अद्भुत तो वर्णिती ॥ २ ॥ पावन केलीं पुंडलिके । म्हणती नरनारी वाळके ॥ ३ ॥ निळा ऐकोनियां ते वाणी । मिठी घालूं धांवे चरणीं ॥ ४ ॥

॥ १२२३ ॥ देवा भक्तांचा सोहळा । घाचे गाती वेळोवेळां ॥ १ ॥ म्हणती धन्य पंढरपुर । पुंडलीक मुनेश्वर ॥ २ ॥ चंद्रभागा पद्मतीर्थ । वेणुनादीं जन कृतार्थ ॥ ३ ॥ निळा म्हणे पांडुरंगा । भेटी तापत्रय भंगा ॥ ४ ॥

॥ १२२४ ॥ चंद्रभागे करितां स्नान । होती पातकी पावन ॥ १ ॥ पुंडलिकासी नमस्कार । करितां पूर्वजां उद्धार ॥ २ ॥ वेणुनादीं काला वांटी । तृप्ती पूर्वजां वैकुंठीं ॥ ३ ॥ निळा म्हणे पिंडदान । दक्षिण गया अधिष्ठान ॥ ४ ॥

॥ १२२५ ॥ उमटलीं विष्णुपदे । गयावर्जनीं जे प्रसिद्धे ॥ १ ॥ नारद क्षेत्री पंढरपुरी । अद्भुत पदाची त्या थोरी ॥ २ ॥ ऋणत्रया मुक्त-जन । देतां पर्दी पिंडदान ॥ ३ ॥ निळा म्हणे गोपाळपुरीं । विद्वल वेणु वादन करी ॥ ४ ॥

॥ १२२६ ॥ पुष्पवतीच्या संगर्मी । नारद मुनीच्या आश्रमीं ॥ १ ॥ विष्णु आपण क्रीडा करी । उमटलीं पदे तें गोजिरीं ॥ २ ॥ गाई गोपाळ

संगती । वेणुवादनाची प्रीति ॥ ३ ॥ निळा म्हणे वांटी काला । . . .  
मध्ये अवघ्या मुलां ॥ ४ ॥

॥ १२२७ ॥ पांवा वाजवी मोहरी । वार हमामा हुंरी ॥ १ ॥ नाचे  
गोपाळाच्या छंदें । क्रिडा करी ब्रम्हानंदें ॥ २ ॥ सांगोनी येरयेरा  
काहाणी । कोडी उगविती उमाणी ॥ ३ ॥ निळा म्हणे नाना सोंगें । संपा-  
दिलीं पांडुरंगें ॥ ४ ॥

॥ १२२८ ॥ यमुनेच्या जो विहारीं । तो चि हा उभा पंढरपुरीं ॥ १ ॥  
दहां दुधाचा मुकाळ । कार्तीकीये पर्वकाळ ॥ २ ॥ नवनिताचे गोळे ।  
क्षिरामृताचे कळोळे ॥ ३ ॥ निळा म्हणे अळंकार । वखें मिरवी  
रमावर ॥ ४ ॥

॥ १२२९ ॥ वरी बुकियाचे धूसर । अत्तर कस्तुरी केशर ॥ १ ॥  
तुळसी नाना सुमनमाळा । दिव्यांवराचा सोहळा ॥ २ ॥ पांडुरंगा ओंवा-  
ळिती । नारीनरें अवलोकिती ॥ ३ ॥ निळा म्हणे दिपावळी । सोडिती  
चंद्रभागा जळीं ॥ ४ ॥

॥ १२३० ॥ ओंवाळिती विठोवासी । नित्यानित्य परमादरेंसी ॥ १ ॥  
नवनिताचीं विलेपनें । पंचामृतें आभिषेचनें ॥ २ ॥ नाना उपभोग अर्पिती ।  
नैवेद्य माळा पुष्पयाती ॥ ३ ॥ निळा म्हणे नामघोषें । करिती आनंद  
त्या उल्लासें ॥ ४ ॥

॥ १२३१ ॥ भाग्याचे ते नारीनर । अवलोकिती निरंतर ॥ १ ॥ उजळु-  
नियां ताटीं ज्योती । वधुवरांतें ओंवाळिती ॥ २ ॥ नित्य पंढरीचा वास ।  
उपमा नाहीं त्या सुखाम ॥ ३ ॥ निळा म्हणे वैकुंठवासी । नित्य हरि  
जयापासी ॥ ४ ॥

॥ १२३२ ॥ भक्तां भाग्य घरा आलें । उभे चि ठेले मन्मुख ॥ १ ॥ म्हणे  
विठ्ठल माझें नांव । सांगों गांव वैकुंठा ॥ २ ॥ भेटावया तुम्हां आलों । निर्बु-  
जलों वियोगें ॥ ३ ॥ निळा म्हणे पुंडलिका । भेटे सखा प्रीतीनें ॥ ४ ॥

॥ १२३३ ॥ पुंडलीक म्हणे हरी । राहे वरी विटे उभा ॥ १ ॥ अव-  
लोकन वेळोवेळां । श्रीमुख टोळां रूप तुझें ॥ २ ॥ अलभ्य लाभ लक्ष कोटी ।

झाले भेटी दिल्ली तुम्ही ॥ ३ ॥ निळा म्हणे मग पुंडलिक । करी पूर्वक  
विधी पूजा ॥ ४ ॥

॥ १२३४ ॥ भक्त देखोनियां श्रीहरी । केला घरीं वाम पुढें ॥ १ ॥  
म्हणे न वजे येथुनियां । युगें गेलिया कल्पकोटी ॥ २ ॥ प्रसन्न झाले निज  
भक्तासी । म्हणती मुक्तिसी वांटीन येथें ॥ ३ ॥ निळा म्हणे कृपावंत ।  
राहिले तिष्ठत मग उभे ॥ ४ ॥

॥ १२३५ ॥ भुक्ति मुक्तीचें माहेर । वसविलें पूर पंढरी ॥ १ ॥ मुख  
वाश्रांतीसी आले । संतां पाचारिलें सज्जना ॥ २ ॥ कथा कीर्तनें सोहळा ।  
छविने मेळा पताकांचा ॥ ३ ॥ निळा म्हणे पंचक्रोशी । नामें घोषीं दुम-  
दुमित ॥ ४ ॥

॥ १२३६ ॥ जे जे येती वारकरी । भेटों हरि धांवें खां ॥ १ ॥ म्हणे  
माझे अंतरंग । आले जिवलग भेटीसी ॥ २ ॥ करुनी प्रीतीचा सोहळा ।  
अवलोकी डोळां क्षणक्षणा ॥ ३ ॥ निळा म्हणे आवडी ऐसा । होउनी  
सरिसा ठाके पुढें ॥ ४ ॥

॥ १२३७ ॥ एकाचिया हुंड्या भरी । एका घरीं दास्यत्व ॥ १ ॥  
एकार्ची हा पेरी शेतें । घरें हातें शाकारी ॥ २ ॥ एकीं केळीं फेडी रिणें ।  
गोणिया दाणे एका घरीं ॥ ३ ॥ निळा म्हणे पुरला सर्वा । देखोनि भावा  
अंतरींच्या ॥ ४ ॥

॥ १२३८ ॥ पुंडलीक पांडुरंग । संतमंग पन्नाळे ॥ १ ॥ चंद्रभागा वाळ-  
वंट । भूवैकुंठ पंढरी ॥ २ ॥ वेणुनाद गोपाळपुर । पुष्पावती सार संगम ॥ ३ ॥  
निळा म्हणे झाला मेळा । या भूगोळा उद्दारा ॥ ४ ॥

॥ १२३९ ॥ पंढरिये केला वाम । निज भक्तांस तारावया ॥ १ ॥ म्हणे  
यारे अवघे वर्ण । आदि ब्राम्हण करुनियां ॥ २ ॥ जया वैकुंठासी जाणें ।  
तया हें पेणें पंढरी ॥ ३ ॥ निळा म्हणे सुकाळ केला । भक्तां ओळला  
कुवासा ॥ ४ ॥

॥ १२४० ॥ करुनी चंद्रभागे स्नान । अभिवंदन पुंडलीका ॥ १ ॥ पुजूं  
जाती विठोवासी । वैकुंठवासी ते होती ॥ २ ॥ कथाश्रवण प्रदक्षणा ।



नाहीं गणना सुकृता सा ॥ ३ ॥ निळा म्हणे पूर्वजेसी । होती विमानेसी  
प्रविष्ट ॥ ४ ॥

॥ १२४१ ॥ सहज गेलों पंढरपुरा । विश्वंभरा भेटीसी ॥ १ ॥ तो हा  
उभा इटेवरी । देखिला श्रीहरि जगदात्मा ॥ २ ॥ ज्याचिया तेजें धवळलें  
नभ । हा जगदारंभ अंगकांती ॥ ३ ॥ निळा म्हणे ब्रम्हादिकां । व्यापक  
लोकां सकळां जो ॥ ४ ॥

॥ १२४२ ॥ कौलें पिकली परलोक पेट । हे भूवैकुंठ पंढरी ॥ १ ॥ नाम  
मुद्रा खरें नाणें । घेणें देणें लाभवरी ॥ २ ॥ ब्रम्हानंदें भरिलीं पोतीं ।  
प्रेमें उथळती सीगवरी ॥ ३ ॥ निळा म्हणे जाऊं हाटा । करूं सांठा न  
सरेसा ॥ ४ ॥

॥ १२४३ ॥ विठ्ठल केणें मार्गें पुढें । विके उघडें सुरवाडिक ॥ १ ॥ एक  
ते घेती देती एक । तरि हें अधिक भरलेंसे ॥ २ ॥ युगें गेलीं करितां माप ।  
निगमाहि अमूप नये माना ॥ ३ ॥ निळा म्हणे भाविकां जागें । झालें हें  
अनुरागें आवाडच्या ॥ ४ ॥

॥ १२४४ ॥ पुंडलिकें शेत केलें । पिकविलें अपार ॥ १ ॥ संवगिता  
नावरे एका । मग सकळ लोकां हांकारी ॥ २ ॥ यारे म्हणे बांधा मोटा ।  
करा सांठा न्या घरा ॥ ३ ॥ निळा म्हणे कल्पवरी । लुटिती परी सरेना ॥४॥

॥ १२४५ ॥ नाना लोक धांवोनि येती । रासी भरिती आईसा ॥ १ ॥  
घेउनी जातां विश्वजना । नव्हे चि उणा माल फार ॥ २ ॥ युगें गेलीं वहाती  
लोक । न सरे चि पीक वोसंडलें ॥ ३ ॥ निळा म्हणे पुंडलिकें । केलीं लोके  
सभाग्य ॥ ४ ॥

॥ १२४६ ॥ कण चि आले हे घनदाट । कणिसें ताट नादळे ॥ १ ॥ लुंगी  
भुस नाही कोंडा । पीक ब्रम्हांडा न समाये ॥ २ ॥ सनकादिकां आणि  
देवां । पुरेसें मानवा प्राणिमात्रा ॥ ३ ॥ निळा म्हणे तिहीं लोकां । केला  
पुंडलिकें सुकाळ ॥ ४ ॥

॥ १२४७ ॥ एक जोडी बहुतें खाती । भाग्यवंत म्हणती जन सासी  
॥ १ ॥ परि सा आणिक साहित्यासी । नव्हे तैसी जोडी याची ॥ २ ॥

एकला एक चि पुंडलिका । जोडी त्रैलोक्या पुरविली ॥ ३ ॥ निळा म्हणे  
न सरे तरी । अद्यापि वरी तैसे चि ॥ ४ ॥

॥ १२४८ ॥ पुंडलीकें पिकविलें । विश्वा पुरलें न्यावया ॥ १ ॥ त्रैलो-  
क्यमणि लागला हातीं । लोक ते किती नेतील ॥ २ ॥ विश्वनिर्माता  
ज्याचे द्वारीं । निरंतरी तिष्ठत ॥ ३ ॥ निळा ह्मणे भाग्य साचें । अपार-  
वाचे न वर्णवे ॥ ४ ॥

॥ १२४९ ॥ महिमा याचा चतुर्मुखा । न करवे चि लेखा वर्णितां ॥ १ ॥  
सनकादिक हि निख येती । पूजा करिती देवभक्ता ॥ २ ॥ सुरवर आणि  
पुनिजन । संत सज्जन निख स्तविती ॥ ३ ॥ निळा ह्मणे सकळ हि तीर्थे ।  
होती कृतार्थे दर्शने ॥ ४ ॥

॥ १२५० ॥ विनंति माझी एकीं ऐका । अहो पुंडलिका महा मुनी ॥ १ ॥  
ठाव द्यावा चरणापासीं । मज विठोवासी विनउनी ॥ २ ॥ अंगीकारा  
रंका दीना । विज्ञापना हे माझी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांभाळावें । मज हें  
द्वारें वरदान ॥ ४ ॥

॥ १२५१ ॥ पंढरपुरा जाऊं चला । भेटों रघुमाई विठला ॥ १ ॥ जन्म-  
मरणार्थें खंडण । अवलोकितां दृष्टी चरण ॥ २ ॥ पुंडलिका वंदूनियां ।  
लागों विठोवाच्या पायां ॥ ३ ॥ निळा ह्मणे घेउनी कडे । नेतील वैकुंठा  
रोकडे ॥ ४ ॥

॥ १२५२ ॥ संत येताती सनकादिक । सोहळा पाहों तो कौतुक ॥ १ ॥  
चंद्रभागे निमर्जन । परिमों हरिचें हरिकीर्तन ॥ २ ॥ संतसज्जनाच्या  
भेटी । करूं स्वानंदाची लुटी ॥ ३ ॥ निळा ह्मणे पंढरपुरीं । सेवूं काला  
वांटिती हरि ॥ ४ ॥

॥ १२५३ ॥ काला करिती संतजन । सर्वें त्यांच्या नारायण ॥ १ ॥  
वांटी आपुल्या निज हस्तें । भाग्याचा तो पावे तेथें ॥ २ ॥ लाही सित  
लागे हातीं । दोष देखोनियां सा पळती ॥ ३ ॥ निळा ह्मणे क्षीराचा बुंद ।  
लागतां पावे ब्रह्मानंद ॥ ४ ॥

॥ १२५४ ॥ सुखीं पडतां चि ते शेष । करी नाश कल्पषा ॥ १ ॥ पावु-

नियां ब्रह्मपदा । ओषी संपदा अनैश्वरा ॥ २ ॥ शांती क्षमा दया सिद्धी ।  
येती समृद्धी ओळंगण्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्व हि मुखें । वरिती हरिखें शेष  
घेतां ॥ ४ ॥

॥ १२५५ ॥ श्रवणीं कुंडलें ढाळ देती । हिरया पंगती दंत तैसे ॥ १ ॥  
तुळसी वैजयंती माळा । पदकीं कीळा रत्नज्योती ॥ २ ॥ नेत्र जैशी रातो-  
त्पलें । दिव्य कपळें विकामलीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे । तत्पदवामी । भक्तराशी  
भोंवताले ॥ ४ ॥

॥ १२५६ ॥ जडित मुद्रिका बाहुभूषणें । करीं करकंकणें सुशोभितें ॥ १ ॥  
पितांबरें घातली कास । हेमरत्नास जिक्कीयलें ॥ २ ॥ उभा ठेउनी कटा-  
वरी हात । दृष्टी न्याहाळित पुंडलिक ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिघनसांवळा ।  
कमळमाळा डोलती ॥ ४ ॥

॥ १२५७ ॥ सुंदर उटी मळयागरे । वेढिलीं चिरें पापेचीं ॥ १ ॥  
मोरपिसें मुकुटावरी । मुरली अधरीं वाजवितु ॥ २ ॥ घनःड्याम हा मदन-  
मूर्ती । झळके दीप्ती पदकाची ॥ ३ ॥ निळा ह्मणे पांडुरंग । संतसंग भोंव-  
ताला ॥ ४ ॥

॥ १२५८ ॥ अंगकांति प्रकाशली । सूर्या दिधली किंचितसी ॥ १ ॥  
तेणें चि प्रकाशला भानु । झाला तो नयनु त्रैलोक्या ॥ २ ॥ तैसें चि चंद्रा  
जीवनामृत । दिधलें किंचित श्रीहरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे तेणें चि जगें ।  
निववित अंगें मयंकु ॥ ४ ॥

॥ १२५९ ॥ ऐसा उदार देवादेवो । पंढरिरावो सुखसिंधु ॥ १ ॥ ज्याचें  
देणें न मरे कधीं । कल्पावधी पर्यंत ॥ २ ॥ देवां दैत्यां शेषादिकां । सप्त-  
हिलोकां मानवासी ॥ ३ ॥ निळा म्हणे ठाया ठावो । जाणें भावो अंत-  
रिंचा ॥ ४ ॥

॥ १२६० ॥ पहा ज्याचें तयाची परी । जीवन भातें याच्या करीं ॥ १ ॥  
देऊं जाणे यथाविधी । जैसा भाव तैसी सिद्धी ॥ २ ॥ उंच नीच अधि-  
कारें । पावती आपुलाल्या व्यापारें ॥ ३ ॥ निळा म्हणे ज्यापरि रवी ।  
ज्याचे वेवसाय तया दावी ॥ ४ ॥

॥ १२६१ ॥ पांडुरंगा तुमची लीळा । विचित्र कळा जाणतीया ॥ १ ॥  
ह्यणोनियां शरणागत । देव हि ओकत ऋषी तुमचे ॥ २ ॥ हृत्कमळीं  
आराधिती । निख पूजिती दृढ निष्ठा ॥ ३ ॥ निळा ह्यणे दर्शना येती ।  
नाना स्तविती स्तुतिवादे ॥ ४ ॥

॥ १२६२ ॥ तिहीं लोकीं फुटली हांक । वैकुण्ठलोक पर्यंत ॥ १ ॥ भेटों  
गेल्या पुंडलिकासी । हृदयनिवासी जगाचा ॥ २ ॥ दोपियां पापियां उद्ध-  
रीत । आणि हांकारित भाविकां ॥ ३ ॥ निळा ह्यणे ठेवुनी हात । कटा-  
वरी तिष्ठत इष्टे उभा ॥ ४ ॥

॥ १२६३ ॥ भेटी गेल्या पुंडलिका । हें सनकादिकां जाणवले ॥ १ ॥  
मग ते धांवोनि आले । उभयता भेटले देवभक्तां ॥ २ ॥ करूनियां पूजा-  
विधी । लागती पर्दीं स्वानंदें ॥ ३ ॥ निळा ह्यणे मंत्रांजुळी । वोपिती निढळीं  
दिव्य सुमनें ॥ ४ ॥

॥ १२६४ ॥ सनकादिक ह्यणती देवा । भुललेति भावा भक्ताच्या ॥ १ ॥  
तरिं जे येथें दर्शना येती । द्यावी सां मुक्ति सायुज्यता ॥ २ ॥ देव ह्यणती  
बहुत वरें । करूं आदरें मान त्यांचा ॥ ३ ॥ निळा ह्यणे ऐसी मात ।  
ऐकिली साद्यंत संतमुखें ॥ ४ ॥

॥ १२६५ ॥ पुढरले विठ्ठलहरी । केली नगरी वैकुण्ठ ॥ १ ॥ सुदर्शन  
ठेविलें तळीं । ह्यणे कल्पजळीं बुडों नेदी ॥ २ ॥ तैसे चि धरिले क्षेत्रावरी ।  
ह्यणती हे नगरी रक्षावी ॥ ३ ॥ निळा ह्यणे या पुंडलिकें । यापरी लोके  
उद्धरिलीं ॥ ४ ॥

॥ १२६६ ॥ एकंदर देवें आज्ञा केली । पुंडलिका दिधली निज भाक  
॥ १ ॥ जे जे तुझिया क्षेत्रासी येती । सां सां उत्तम गति पाठवीं ॥ २ ॥ उत्तम  
अधम न ह्यणे कांहीं । रिगम चि नाहीं दोषा येथें ॥ ३ ॥ निळा ह्यणे हे पंच-  
क्रोशी । जाणा वाराणसी समान ॥ ४ ॥

॥ १२६७ ॥ नारद येवुनी पंढरियेसी । स्थळ पुंडलिकासी मागती  
॥ १ ॥ भीमा पुष्पावती संगम । योजिला आश्रम तयाप्रती ॥ २ ॥ विष्णु-  
पदे उमटलीं जेथें । करविला तेथें रहिवास ॥ ३ ॥ निळा ह्यणे पिंडदान ।  
करिती सज्जन जे स्थळीं ॥ ४ ॥

॥ १२६८ ॥ ऋषि करी गोपाळपुरी । आपण श्रीहरि गोवळांसवें ॥ १ ॥  
वेषुवादन सप्तस्वरें । वेधी जिव्हारें सकळांची ॥ २ ॥ नृत्य करी नाना छंदें ।  
नाचवी विनोदें सर्वगडियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे दधिओदन । काला काल-  
बून जेवितु ॥ ४ ॥

॥ १२६९ ॥ सीत बुंद प्राप्त ज्यासी । निजात्मसुखासी तो पावे ॥ १ ॥ जेथें  
उभे संतजन । नारायण समवेत ॥ २ ॥ तथा सुखा उणें नाही । लोकीं  
तिहीं पूज्य तो ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिचे शेष । करित नाश कल्मषा ॥ ४ ॥

॥ १२७० ॥ वाढी कवळ श्रीहरि हातें । आड वैष्णवातें करुनियां ॥ १ ॥  
ह्मणोनियां अभिमान सांडा । ध्या हो तोंडा भरुनी ॥ २ ॥ हिरोनियां  
त्रिविध ताप । व्हाल निष्पाप सकळार्थें ॥ ३ ॥ निळा ह्मणे दैवें आजी ।  
पावलें तें माजी वैष्णवांच्या ॥ ४ ॥

॥ १२७१ ॥ येथिल लाभ घडे ज्यासी । तो त्या सुखासी अधिकारी  
॥ १ ॥ जेथें वसती नारायण । लक्ष्मी आपण वैकुंठी ॥ २ ॥ तेथें चि तो हि  
पावेल सख । भोगी अद्वैत निजसुखा ॥ ३ ॥ निळा ह्मणे ब्रह्मादिकां ।  
न लभे चि एका अभिमानें ॥ ४ ॥

॥ १२७२ ॥ पुंडालिकें आणिला घरा । त्रैलोक्य सोयरा कुटुंबालु  
॥ १ ॥ सोळा सहस्र आतां पुरे । कन्या कुमरे दास दासी ॥ २ ॥ गाई  
गोधनाचे वाडे । गोपाळ सर्वगडे समवेत ॥ ३ ॥ निळा ह्मणे वस्ती दाट ।  
केली वैकुंठ पंढरी ॥ ४ ॥

॥ १२७३ ॥ विठ्ठल विठ्ठल ह्मणतां वाचे । स्वरूप त्याचें आठवे ॥ १ ॥ शाम-  
सुंदर कटिकर । रूप मनोहर तेजस्वी ॥ २ ॥ दिव्य मुमनें तुळसीमाळा ।  
मळवट पिंवळा रेखियला ॥ ३ ॥ निळा म्हणे मुगुटावरी । खोविल्या मंजुरी  
कोंवळिया ॥ ४ ॥

॥ १२७४ ॥ राही रुक्मिणी सखभामा । पुरुषोत्तमा वामसव्य ॥ १ ॥  
पुंडालिक दृष्टीपुढें । उभे देहुडे सनकादिक ॥ २ ॥ जय विजय महाद्वारीं ।  
गरुड शेजारीं हनुमंत ॥ ३ ॥ निळा म्हणे भोंवते संत । कीर्तनें करित  
चौफेरी ॥ ४ ॥

॥ १२७५ ॥ पंढरिये पांडुरंग । भोंवता संग संतांचा ॥ १ ॥ मिळउनियां

सुरवरपाळा । करवी सोहळा कीर्तने ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति फुकासाठी ।  
आलिया वांटी याचकां ॥ ३ ॥ निळा म्हणे जगदोद्धारा । लागीं नागरा  
रूप धरी ॥ ४ ॥

॥ १२७६ ॥ भक्त आवडी ऐसें रूप । धरी हा बाप मदनाचा ॥ १ ॥  
नेदीं पडों अंतर कोठें । पाहिजे नेटें त्याचि ऐसा ॥ २ ॥ एकापुढें कटीकर ।  
श्यामसुंदर इटेवरी ॥ ३ ॥ निळा म्हणे नृसिंहरूपें । प्रगटे प्रतापें शुष्क  
काष्ठी ॥ ४ ॥

॥ १२७७ ॥ जेणें आणियेली क्षिती । रसातळींहुनी वरुती ॥ १ ॥  
तो हा उभा कृपावंत । ठेवुनी कटावरी हात ॥ २ ॥ ज्याचे नाभीकमळीं-  
हून । जन्म पावे चतुरानन ॥ ३ ॥ निळा ह्मणे कमळानारी । ज्याचे चरणीं  
वास करी ॥ ४ ॥

॥ १२७८ ॥ जेणें रचियेलें भूगोळा । एकवीस स्वर्ग लाउनी माळा  
॥ १ ॥ तो हा इटे उभा ठेला । भक्त पुंडलीकें पूजिला ॥ २ ॥ ज्याचे  
चरणींहूनि गंगा । उद्धरीत चाले जगा ॥ ३ ॥ निळा ह्मणे गति मति ।  
माझी आहे ज्याचे हातीं ॥ ४ ॥

॥ १२७९ ॥ चौदा भुवनें पोटीं । सकळ तीर्थे ज्या अंगुष्ठीं ॥ १ ॥  
तो हा देखियेला डोळां । विठो घननीळसांवळा ॥ २ ॥ जों जों दिसे  
दश्याकार । तों तों जयाचा विस्तार ॥ ३ ॥ निळा ह्मणे उत्पन्न होती ।  
जीवें जेथें लया जाती ॥ ४ ॥

॥ १२८० ॥ अवघे वर्ण वावन्न परी । शब्दीं शब्दांच्या कूसरी ॥ १ ॥  
आयते दिले जोडुनियां । स्वामी सद्गुरु तुक्या ॥ २ ॥ नलगे करणें चि  
घडामोडी । अर्थी अक्षरें उघडीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपावंता । कैसेनि  
उत्तीर्ण होऊं आतां ॥ ४ ॥

॥ १२८१ ॥ आठवितां चि रूप मनीं । जाय कल्पना विरोनी ॥ १ ॥  
आतां तूं चि तूं अवघा । मी हें नुरे माझिया भागा ॥ २ ॥ बुदबुद आपुला  
पाहे । तंव तो सिंधु चि होउनी राहे ॥ ३ ॥ निळा ह्मणे बोलवा बोली ।  
बोला तुम्ही ते आपुली ॥ ४ ॥

॥ १२८२ ॥ महर्षि सिद्ध सनकादिक । संत ज्याचे उपासक ॥ १ ॥

तो हा पुंडलीका भेटी । आला उतावेळ पोटी ॥ २ ॥ शिवाचिये ध्यानीं  
मनीं । योगी चिंतिते चिंतनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे रमा दासी । ह्मणवी  
सेऊनियां चरणासी ॥ ४ ॥

॥ १२८३ ॥ आळवूं आह्मी विठोवासी । नेणों आणिकासी रंजवूं  
॥ २ ॥ राग कळा घात मात । स्वर संगीत मूर्छना ॥ २ ॥ ताल ग्राम छंद  
बंद । गीत प्रबंध कंपित ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रेमें वाणी । गर्जवूं गुणीं  
श्रीहरिच्या ॥ ४ ॥

॥ १२८४ ॥ वसती पायांपासीं । रिद्धि सिद्धि मुक्ति दासी ॥ १ ॥  
तो हा उभा कटीकर । राही रुक्माईचा वर ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति दासी  
वांटी । दर्शनें चि फुकासाटीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे चिंतिते मुनी । ज्यातें  
ध्यानीं अनुदिनी ॥ ४ ॥

॥ १२८५ ॥ कैवल्याचा गाभा । व्यापुनियां ठेला नभा ॥ १ ॥ तो हा  
सगुण वेषधारी । उभा चंद्रभागे तीरीं ॥ २ ॥ धुंडिते पुराणें । वेदश्रुती  
ज्याकारणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवघे देव । ज्याचे ह्मणविताती अवयव ॥ ४ ॥

॥ १२८६ ॥ इंद्रादिकां देवां । पदीं स्थापुनी वांटी सेवा ॥ १ ॥ तो हा  
येउनी पंढरिये । इटेवरी उभा ठाये ॥ २ ॥ चिंतिते चतुरानन । ईश्वराचें ध्येय  
जो ध्यान ॥ ३ ॥ निळा म्हणे ज्यातें गीतीं । सदा वेदश्रुती गाती ॥ ४ ॥

॥ १२८७ ॥ उपनिषदांच्या मती । ज्याच्या स्तुतीवादे घुमती ॥ १ ॥  
तो हा सुंदर नागर । इटे उभा कटीकर ॥ २ ॥ रमा होऊनियां दासी ।  
निस सेवीत चरणांसी ॥ ३ ॥ निळा म्हणे लीला चि करी । ब्रह्मांडाच्या  
भरोवरी ॥ ४ ॥

॥ १२८८ ॥ घोऊनी वेदा । जेणें आणियेलें बोधा ॥ १ ॥ तो हा  
पंढरपुरनिवासी । निस उभा भक्तांपासी ॥ २ ॥ सूर्या अंगीं कांती ।  
ज्याच्या प्रकाशाची दीप्ती ॥ ३ ॥ निळा म्हणे दिलें । चंद्रासी अमृतें चि  
भरिलें ॥ ४ ॥

॥ १२८९ ॥ नेऊनियां बळी । जेणें घातला पाताळीं ॥ १ ॥ तो हा  
देवाचाही देवो । इटे उभा ठेउनी पावो ॥ २ ॥ शेषाचे शयनीं । होता  
निद्रित अनुदिनी ॥ ३ ॥ निळा म्हणे करी । मंथन क्षीराचें सागरीं ॥ ४ ॥

॥ १२९० ॥ धरियेला गिरी । सात दिवस बोटावरी ॥ १ ॥ तो हा पुंडलीका वर । देऊनियां उभा स्थीर ॥ २ ॥ नाथीला काळिया । यमुने बुडी देऊनियां ॥ ३ ॥ निळा म्हणे झाला । वत्सें गोवळे जो एकला ॥ ४ ॥

॥ १२९१ ॥ उतरिला धराभार । जेणें घेउनियां अवतार ॥ १ ॥ तो हा भक्तें पुंडलीकें । गोवीयेला घेउनी भाकें ॥ २ ॥ शिळीं बांधिला सागर । निर्दाळिला दशाशीर ॥ ३ ॥ निळा म्हणे नारी । सोडवूनि राज्य करी ॥ ४ ॥

॥ १२९२ ॥ शोपिली पूतना । त्रिषें भरुनी आली स्तना ॥ १ ॥ तो हा पुंडलीका द्वारीं । उभा परमात्मा श्रीहरी ॥ २ ॥ कंस आणि जरासंध । जेणें मदींले मागध ॥ ३ ॥ निळा म्हणे फरशधारी । केली क्षत्रियां बोहरी ॥ ४ ॥

॥ १२९३ ॥ मच्छ कूर्म वराह झाला । नृसिंह वामन होउनी ठेला ॥ १ ॥ तो हा इटे सौम्यरूप । कोटी कंदर्पाचा वाप ॥ २ ॥ परशुराम कृतांत काळ । अयोध्यावासी नृप गोवळ ॥ ३ ॥ निळा म्हणे बौध्य कलंकी । होउनी वेगळा नाटकी ॥ ४ ॥

॥ १२९४ ॥ अगाध महिमा पंढरीचा । काय तो वाचा कवळेल ॥ १ ॥ येती यात्रे मुक्त होती । जे या देखती विठ्ठला ॥ २ ॥ नलगे दुर्जे तपसाधन । वडतां स्नान चंद्रभागे ॥ ३ ॥ निळा ह्मणे भूमीवरी । क्षेत्र हें पंढरी वैकुंठ ॥ ४ ॥

॥ १२९५ ॥ तळींवरी सुदर्शन । करीत छेदन महा पापा ॥ १ ॥ प्रसन्न उभा देव चि भेटे । हें ही कोठें आन ठार्यां ॥ २ ॥ एकी क्षेत्र प्रदक्षणा । तुळसी पानावरी तोखे ॥ ३ ॥ निळा ह्मणे चंद्रभागे । स्नानें भंगे पाप ताप ॥ ४ ॥

॥ १२९६ ॥ वेणुनादीं लाभे काला । उणें साला मग काय ॥ १ ॥ ब्रह्मानंदें कोंदे सृष्टी । शीत चि ओंठीं लागतां ॥ २ ॥ देतां पर्दी पिंडदाना । पितृगणा उद्धार ॥ ३ ॥ निळा ह्मणे देव चि ऋणी । एक स्नानीं पश्चाळा ॥ ४ ॥

॥ १२९७ ॥ जो देखे एकदां तरी । हें पंढरी वैकुंठ ॥ १ ॥ सुती तथा भाली हाता । नाही चिंता मोक्षाची ॥ २ ॥ याचिये मार्गी पाउल पडे ।



। ४ ॥ हात ठेवुनी कटावरी । कामे पीतांबराची परी ॥ नाना ठसे उमटले  
 ररी । मेखळा रत्नें बरवंटा ॥ ५ ॥ चरण सकुमार साजिरे । पाउले अखंत  
 गोजिरे ॥ वांकी घुंगरु झणत्कारें । करिती चेइरे आनंदा ॥ ६ ॥ संतस-  
 दुदाये देवढे । गर्जती गुणनाम पवाडे ॥ वैष्णव नाचती वागडे । ब्रह्मानंद  
 पिकला ॥ ७ ॥ राही रुक्मिणी सखभामा । परिवार वेष्टित पुरुषोत्तमा ॥  
 अगाध पंढरिये हा महिमा । देव विमानी दाटले ॥ ८ ॥ निळा ह्मणे पुरला  
 हेत । ठेविलें पायांपासीं चित्त ॥ सांठवुनियां हृदयांत । रूप पावलों  
 विश्रांति ॥ ९ ॥

॥ १३०३ ॥ हा गे पहा इटे उभा । सच्चिदानंदाचा हा गाभा ॥ १ ॥  
 देखे सकळांचे ही भाव । अध्यक्ष हें याचें नांव ॥ २ ॥ जेथें तेथें जैसा तैसा ।  
 नव्हे न्यून पूर्ण ऐसा ॥ ३ ॥ निळा ह्मणे माझ्या जिवीं । ठेला जडोनी तो  
 गोसांवी ॥ ४ ॥

॥ १३०४ ॥ बोलाविल्यावांचुनी आला । उभा पाठीसी ठाकला ॥  
 अवचितां पुंडलिकें देखिला । मग पूजिला उपचारीं ॥ १ ॥ ह्मणे आजी हें  
 नवल झालें । मज अनाथा सांभाळिलें ॥ ब्रीद आपुलें साच केलें । मुयाणें घडलें  
 स्वामीचें ॥ २ ॥ देव ह्मणती तुझिया भावा । देखोनि पावलों विसांवा ॥ उभा  
 राहोनि करीन सेवा । नवजें आतां येथुनी ॥ ३ ॥ पंच माहापातकी येती ।  
 ते ही येथें मुक्त होती ॥ ऐसा पुरस्करुनी पुंडलिकाप्रती । वरु दिधला त्रि-  
 वाचा ॥ ४ ॥ निळा ह्मणे सात्विक जन । करिती येथें हरिकीर्तन ॥ ते तों  
 ब्रह्मसनातन । पावती वचन हें सख ॥ ५ ॥

॥ १३०५ ॥ वारकरी संत पंढरिसी जाती । सप्रेमं गर्जती नामघोषें  
 ॥ १ ॥ लोटांगणीं त्यांसी जाईन आवडी । ओंवाळीन कुडी वरुनी पायां  
 ॥ २ ॥ धन्य केला वंश तारिले पातकी । डोलतां पतार्की गगन शोभे  
 ॥ ३ ॥ टाळ श्रुति वाद्यें मृदंगाच्या ध्वनी । कमिताती अवनी ब्रह्मानंदें  
 ॥ ४ ॥ पढती ब्रीदावळी करिती जयजयकार । टाळीया अंबर सादु देत  
 ॥ ५ ॥ निळा ह्मणे माझे सखे विष्णुदास । जाताती पंढरीस प्रति  
 वरुर्षी ॥ ६ ॥

॥ १३०६ ॥ पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । झालें या चित्तासी स-  
 माधान ॥ १ ॥ मायबाप माझा उभा कृपादानी । इटे सम जोडुनी पदांबुजें

॥ २ ॥ सांभाळीसी येऊं नेंदी चि उणीव । अधिकार गौरव राखे तैसे  
॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्व जाणे अंतर्बाहे । जया तैसा राहे कवळुनियां ॥ ४ ॥

॥ १३०७ ॥ देखतां चि इटेवरी । समान पाउलें साजिरीं ॥ १ ॥ माझें  
लांचावलें मन । नुठी वसलें वरून ॥ २ ॥ न सुटे मुंगीयेसी गुळ । जेंवि  
भ्रमरा आमोद कमळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे तैसें झालें । मक्षिके मोहलें  
गोविलें ॥ ४ ॥

॥ १३०८ ॥ सगुण स्वरूप तुमचें हरी । शोभलें तें इटेवरी ॥ १ ॥ तें  
लागली टकमक । डोळियां नावडे आणिक ॥ २ ॥ मना बुद्धीसी ही भुली ।  
इंद्रियें गुंफोनि राहिलीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे तनु प्राण । गेलीं आपणा  
विसरोन ॥ ४ ॥

### ज्ञानपर अभंग.

॥ १३०९ ॥ छाया मंडर्पीचीं चित्रें दिसती । तैसी सृष्टि भासतसे ॥ १ ॥  
परि सा आधार दीपज्योती । कातडी नुसती येहवी ते ॥ २ ॥ तेंवि आत्म-  
प्रभा भासे । जग हें विलसे नानाकृती ॥ ३ ॥ निळा ह्मणे गगनीं रवि ।  
दाबुनी जेंवि अलिप्त ॥ ४ ॥

॥ १३१० ॥ निर्विकार असोनि आत्मा । अवघ्या भूतग्रामा प्रकाशी  
॥ १ ॥ एरवी करी ना करवी । जेंवि रवि निज व्योमीं ॥ २ ॥ लोह चळे  
चुंबकयोगें । परि तो अंगें न सिवे सा ॥ ३ ॥ निळा ह्मणे आत्मसत्ता ।  
वर्तणें भूतां कर्मतंत्रीं ॥ ४ ॥

॥ १३११ ॥ जें जें कांहीं होय जाय । सा सा लय अद्वैतीं ॥ १ ॥  
तें अद्वैत हि लोपल्या पाठीं । आपणा चि पोटीं आपण ॥ २ ॥ तथा नांव  
स्वरूप ह्मणती । जें निज एकांतीं एकलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे दाबुनियां  
नामरूपा । नये चि पडपा विश्वाकृती ॥ ४ ॥

॥ १३१२ ॥ अवघें होउनी कांहीं चि नव्हे । आपुल्या स्वभावे आपण  
॥ १ ॥ तथा नांव आत्मतत्व । शुद्ध सत्व मायादी ॥ २ ॥ ध्वनि बीज ओंकार

रूप । तें ही स्वरूप ऐलाडी ॥ ३ ॥ निळा ह्यणे जाणों जातां । जाणोनि  
नेणता वेद जेथें ॥ ४ ॥

॥ १३१३ ॥ भेद चि याचा नये हाता । जाणिवा जाणतां नाना परी  
॥ १ ॥ मत मतांतरे वृथा चि होती । याच्या न पवती दारवंटा ॥ २ ॥  
पाहों जातां बुद्धीचे डोळे । होताती आंधळे समोर या ॥ ३ ॥ निळा ह्यणे  
नेदी चि कोणा । देखों आपणां लपवितसे ॥ ४ ॥

॥ १३१४ ॥ आत्मा नाही चि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशा रवि-  
कीर्ण ॥ १ ॥ असोनियां पाठीं पोठीं । न देखेचि दृष्टी देखण्या ॥ २ ॥ लेउ-  
नियां सर्वांगभरी । असोनि बाहेरी नाहळे ॥ ३ ॥ निळा ह्यणे उगम जैसा ।  
न देखे चि सहसा सागर ॥ ४ ॥

॥ १३१५ ॥ साचिमाजी होती जाती । जिव सा नेणती आत्मया ॥ १ ॥  
नवल याची लाघवी माया । यातें नेंदेउनियां विस्तार ॥ २ ॥ जेथें तेथें  
उभी चि आड । होउनियां कवाड भ्रांतीचें ॥ ३ ॥ निळा ह्यणे ब्रह्मादिकां ।  
याचिपरी लोकां झकविलें ॥ ४ ॥

॥ १३१६ ॥ अवघियांचे असोनि देहीं । अंतर्वाही न दिसे चि ॥ १ ॥  
जेंवि साखरेमाजी गोडी । न दिसे उग्रडी असतां ही ॥ २ ॥ वाद्य दिसती  
न दिसे नाद । जेंवि कां स्वाद भोजनीं ॥ ३ ॥ निळा ह्यणे तैसा आत्मा ।  
न दिसे चि भूतग्रामा कवळुनी ॥ ४ ॥

॥ १३१७ ॥ आंतु बाहेरि देखणा चि दिसे । परि तो आभासे दृश्य ऐसा  
॥ १ ॥ ज्ञानेंचिविण वांया गेला । बोध मावळला सखाचा ॥ २ ॥ साविण  
दिसते देखते कोण । परि ये नागवण भ्रांतीची ॥ ३ ॥ निळा ह्यणे आठ-  
व न धरे । तेणें चि अंतरे हातोहार्ती ॥ ४ ॥

॥ १३१८ ॥ पदार्थमात्रीं आठवे जरी । नळगे चि तरी साधन ॥ १ ॥  
एरवीं दिसे देखणा तो चि । पाहिजे साची परि कृपा ॥ २ ॥ अवघा चि  
वसोनि अवघे ठार्यां । दिसे दाखवी ही अवघ्यांतें ॥ ३ ॥ निळा ह्यणे भोगी  
खागी । तो चि जर्गी जगदात्मा ॥ ४ ॥

॥ १३१९ ॥ नये चि साच हा प्रतीती । असोनियां भूर्ती भगवंत ॥ १ ॥

हर्माकर्म लागली पाठी । बैसले दृष्टी मळ खांचे ॥ २ ॥ सख चि परि तें  
असत्ये वाटे । भोगिती अदृष्टें आपुळालीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे कर्मतंत्रीं ।  
गुंतलीं यंत्रां मायेच्या ॥ ४ ॥

॥ १३२० ॥ माया ह्मणिजे नसतें चि दिसे । गगनीं जैसे दोनी चांद  
॥ १ ॥ असे एक भासे आणीक । तया नांव मायीक पसारा ॥ २ ॥ सत्या-  
वरी न पडे दृष्टी । विकल्प परिपाठी घालितु ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रत्यक्ष  
लपवी । लटिके चि रुढवी भ्रांतीजाळ ॥ ४ ॥

॥ १३२१ ॥ बुद्धिसि निश्चय नाही साचा । तो चि भ्रांतीचा मूळारंभ ॥ १ ॥  
तया चि नांव ह्मणिजे वेडें । असोनि पुढें न देखे हित ॥ २ ॥ लज्जा मात्र  
हारपोनि जाये । नागिवे चि ठाये उभे मग ॥ ३ ॥ निळा ह्मणे न धरी  
धीर । न मनीं उत्तर सांगीतलें ॥ ४ ॥

॥ १३२२ ॥ जेथें जेणें केला वास । तो चि वाटे त्यास निज ग्राम ॥ १ ॥  
एरवीं सर्व हि भूमंडळ । आहे हें स्थळ याचें चि ॥ २ ॥ अवघें चि पाहोनि  
फिरोनि आला । परि त्या विसरला निज ठाया ॥ ३ ॥ निळा ह्मणे घेतलें  
सोंग । तें चि त्यासी मग गोड वाटे ॥ ४ ॥

॥ १३२३ ॥ कोठें वसे झाडाचिवरी । कोठें पोखरी विवरांत ॥ १ ॥ कोठें  
जळीं वसे स्थळीं । कोठें अंतराळीं अंतरिक्ष ॥ २ ॥ कोठें पर्वती दरकुटी  
आंत । कोठें वनांत झाडखंडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे चिखलीं शेणीं । वसे  
पाषाणीं काष्ठांत ॥ ४ ॥

॥ १३२४ ॥ कोठें ग्रामीं कोठें पुरीं । कोठें सागरीं दरियांत ॥ १ ॥ कोठें  
सांदीं कोंदीं विळीं । कोठें वारुळीं धुळीमाजी ॥ २ ॥ कोठें बोले बोलवटीं ।  
वसे तळवटीं शिखरावरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे वसे शिरीं । केशाभीतरी  
कोठें वस्त्रीं ॥ ४ ॥

॥ १३२५ ॥ लवेमाजी उत्पन्न एक । रक्त श्लोक पशुदेहीं ॥ १ ॥ मांसाहारी  
जळाहारी । तृणाहारी फळभक्षी ॥ २ ॥ कोठें धान्य भक्षुनि अन्नें । कोठें  
प्राशनें पवनाच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे जन्म जेथें । रुचे तेथें चि तया ॥ ४ ॥

॥ १३२६ ॥ अवघें चि हें कर्मफळ । ओढवलें सकळ जगत्रया ॥ १ ॥ स्वर्ग

मृत्यु पाताळ लोक । कर्म बाधक ह्यणोनियां ॥ २ ॥ कर्मातीत झाले नर ।  
तया लोकांतर मग कैचें ॥ ३ ॥ निळा ह्यणे पृथक् होती । ह्यणोनि भोगिती  
पृथकातें ॥ ४ ॥

॥ १३२७ ॥ एकी च नसतां एकपण दुजेपण कैचें । ह्यणउनियां न चले  
कांहीं तेथें शब्दाचें ॥ १ ॥ पहातेपहाणें जेथें विरमोनि जाय । घेणें देणें कैचें  
तेथें सांगावें काय ॥ २ ॥ दृश्य चि नाहीं द्रष्टृत्वाचा फिटला पांग । काया  
वाचा मन चि नाहीं धारणायोग ॥ ३ ॥ निळा ह्यणे जेथें सुख सुखपणा  
नये । निजानंदीं निजानंद हारपले ठाय ॥ ४ ॥

॥ १३२८ ॥ निर्माण चि नाहीं त्याचें काय वर्णावें । जाणिव चि न रिघे तेथें  
काय जाणावें ॥ १ ॥ ह्यणउनियां येथें अवघा खुंटला वाद । विरोनियां  
गेली अवघा अभेदीं भेद ॥ २ ॥ जागृति ना निद्रा जेथें नाहीं सुपुप्ती । तुर्यां  
ना उन्मनीं कैची स्वप्नाची भ्रांती ॥ ३ ॥ निळा ह्यणे अनुभव तेथें अनु-  
भविते कैचें । निमोनियां गेलें ऐक्य उरलें मुळीचें ॥ ४ ॥

॥ १३२९ ॥ मूळ ढाळ बीजीं अवघे शाखा पल्लव । फळीं पुष्पीं  
विस्तारला परि तें ची सर्व ॥ १ ॥ तैसा एक बीजरूप इटेवरी उभा । विश्वा-  
कारें प्रकटला व्यापुनियां नभा ॥ २ ॥ सर्वहि होउनि देवो देवी आपण चि  
सकळ । भूत व्यक्ति नाना वर्ण सूक्ष्म स्थूल ॥ ३ ॥ निळा ह्यणे एकाविण  
नाहीं दुसरें । एकी एकपण ही नुरे सेवटिलें मरे ॥ ४ ॥

॥ १३३० ॥ सदाचा हा धाला सदाचा भुकेला । सदाचा निजेला जागा  
सदा ॥ १ ॥ ऐसीये परिचा आंवुला साजर्णी । वरिला सवासिणी सदा चि  
मी ॥ २ ॥ सदाचा बोलिका सदाचा हा मुका । सदाचा हा लटिका खरा सदा  
॥ ३ ॥ सदाचा हा वेडा सदाचा हा कुडा । सदाचा हा निर्भिडा भीड सदा  
॥ ४ ॥ सदाचा हा दाता सदाचा मागता । सदाचा हा रिता भरला सदा ॥ ५ ॥  
निळा ह्यणे सदा जवळी ना हा दुरी । सदा सर्वातरिं नसोनि वसे ॥ ६ ॥

॥ १३३१ ॥ ऐसियाचे घरीं ऐसी चि मी सदा । न करुनी कांहीं धंदा  
सर्वहि करी ॥ १ ॥ सदा चि निष्काम सदा मी सकाम । सदा रूप नाम नूतन  
माझें ॥ २ ॥ सदा नाहिंपणें सदा माझें जिणें ॥ सदा होणें निभणें माझा  
वांटा ॥ ३ ॥ निळा ह्यणे ऐसें बोले मायादेवी । अबोलण्याची गांवीं  
वसोनियां ॥ ४ ॥

॥ १३३२ ॥ कोठें चि हा नसे कोठें ही न दिसे । कोठेंचि अमुकासे न  
ह्मणे कोणी ॥ १ ॥ कोठें याचें होणें कोठें याचें निमणें । कोटुनी येणें जाणें  
न तर्केची ॥ २ ॥ कोठें याची स्थिति कोठें याची प्रीति । कोठें याची वसाति  
न कळे कोणा ॥ ३ ॥ कोटुनि याचें मूळ कोटुन याचें कूळ । वर्णावयास  
आढळ न कळे गोत्र ॥ ४ ॥ निळा ह्मणे याती न दिसे रूपाकृती । नयेचि कोणे  
व्यक्ती विचार करितां ॥ ५ ॥

॥ १३३३ ॥ आप आपणा नेणता । निर्मां ब्रह्मांडाच्या चळथा ॥ १ ॥  
काय सांगों नवलपरी । ऐसी याची आकळ चोरी ॥ २ ॥ अंगें आपण  
निराकार । प्रकटोनि दावी जगदाकार ॥ ३ ॥ निळा ह्मणे महर्षि देवा ।  
न कळती ऐशा याच्या मावा ॥ ४ ॥

॥ १३३४ ॥ बहुरूपी हा एकला । नानाकारें नटें नटला ॥ १ ॥ पुरुषा-  
कृति स्त्रिया बाळें । होउनी कोणा ही नातळे ॥ २ ॥ नामें रूपें वस्त्राभरणें ।  
रसस्वाद नाना स्वार्णें ॥ ३ ॥ निळा ह्मणे फळें पुष्पें । पर्णें मूळें भिन्न चि  
रूपें ॥ ४ ॥

॥ १३३५ ॥ इंद्रियांची पुरली धांव । मनासी ठाव विश्रांति ॥ १ ॥  
तया नांव ब्रह्मप्राप्ति । जेथ उपरति चित्ताची ॥ २ ॥ बुद्धीची ही जाणीव  
विरे । तर्क मतांतरें मुरडलीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे कुंडित गती । पांगुळले ठाती  
पंचप्राण ॥ ४ ॥

॥ १३३६ ॥ आत्मा करी ना करवी । अलिप्तपर्णें वतें जीवीं ॥ १ ॥  
साक्ष नव्हे ना असाक्ष । उपेक्षा करीना कैपक्ष ॥ २ ॥ जैसें गगनीं अश्र  
गळे । गगन अलिप्त त्या वेगळें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सन्निधानें । लोह  
चाले चुंबक नेणे ॥ ४ ॥

॥ १३३७ ॥ नाहीं चि उरला रिता । ठावो याविण तत्वता ॥ १ ॥  
अणू रेणू महदाकाश । साहिमाजी याचा बास ॥ २ ॥ होतां जातां सह-  
स्रवरी । ब्रह्मांडाच्या भरोवरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे अखंडता । नव्या  
जुन्याही हा परता ॥ ४ ॥

॥ १३३८ ॥ येती जाती होती मरती । नानाकार भूतव्यक्ती ॥ १ ॥  
हा तो आहे जैसा तैसा । अनादिरूपें आपणा चि ऐसा ॥ २ ॥ नहोनियां

सूक्ष्म स्थूल । वृद्ध तरुण अथवा बाल ॥ ३ ॥ निळा ह्यणे एकला एक ।  
नहोनि एक ना अनेक ॥ ४ ॥

॥ १३३९ ॥ एकी एकपणा ठाव । नसोनि झाला सर्वां सर्व ॥ १ ॥  
जैसे गगन घटीं मठीं । दिसोनि आपण आपुल्या पोटीं ॥ २ ॥ येणें होणें  
नाणीं मनें । आर्पीं आप संचलेपणें ॥ ३ ॥ निळा ह्यणे याची कळा । नेणे  
हा हि न देखे डोळा ॥ ४ ॥

॥ १३४० ॥ ऐसा आर्पीं आपरूप । करूनि त्रैलोक्या साटोप ॥ १ ॥  
नाहीं वेंचला उणा झाला । जैसा तैसा चि संचला ॥ २ ॥ दाउनीयां चरा-  
चर । लपवी अंगीं न मानी भार ॥ ३ ॥ निळा ह्यणे नट लाघवी । नेदीं  
कळों ठेवाठेवी ॥ ४ ॥

॥ १३४१ ॥ एकापामुनीयां हरी । घाली आणीका पदरीं ॥ १ ॥ ऐसे  
खेळ याचे निके । खेळे आलके सेलके ॥ २ ॥ रडवी हांसवी एका ।  
दाऊनि लपवी पाडी चुका ॥ ३ ॥ निळा ह्यणे खेळा । नाहीं रूप याच्या  
ताळा ॥ ४ ॥

॥ १३४२ ॥ धन वित्त दारा सुत । गण गोत मृगांबु हें ॥ १ ॥ आपण चि  
स्वयें दृश्यत्वा येतां । भासवी तत्वता दृश्यजात ॥ २ ॥ निजांगें जेविं  
विलसे छाया । तेविं हे माया मिथ्यात्वे ॥ ३ ॥ निळा म्हणे मुख्य विवे  
विण । भासविती कोण प्रतिविवा ॥ ४ ॥

॥ १३४३ ॥ गंगा पवित्र सर्वागुणीं । स्पर्शें विटाळे रांजणीं ॥ १ ॥  
तेविं चैतन्य अवघें एक । भूतभेदें त्या कळंक ॥ २ ॥ भूमिका नाहीं खंडण  
केली । उत्तम अधम संगें झाली ॥ ३ ॥ निळा ह्यणे धर्माधर्म । वर्णानुरूप  
क्रियाकर्म ॥ ४ ॥

॥ १३४४ ॥ दोष वसे पात्रांतरीं । आत्मा निर्मळ चराचरीं ॥ १ ॥  
सर्पासुखीं वसे विष । मधुमसिके सारांश रस ॥ २ ॥ स्वातिजळें मुक्ताफळ ।  
शुक्ति सर्पीं हाळाहळ ॥ ३ ॥ निळा ह्यणे उपाधिभेदें । दाविती निवाड  
शुद्धाशुद्धें ॥ ४ ॥

॥ १३४५ ॥ ब्राह्मण सोंवळाचि सर्वकाळ । वसे अनामिकीं विटाळ  
॥ १ ॥ हे तो याति स्वभाव गुण । इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥ २ ॥ अवघे

ठार्यो पंचभौतिक । आत्मा सकळां व्यापक एक ॥ ३ ॥ निळा ह्मणे गुण  
वांटणी । योनी विभाग चहूवर्णी ॥ ४ ॥

.. ॥ १३४६ ॥ शुद्ध सात्विकी ब्राह्मण । सत्व रज मिश्रित क्षत्रिया जाण  
॥ १ ॥ रजतमे वैश्य निर्माण । शूद्रा तमो गुण निर्माता ॥ २ ॥ नाना याति.  
नाना भेद । यांपामुनी शाखा विविध ॥ ३ ॥ निळा ह्मणे निषिद्ध तर्मी ।  
अनामिकादि पापकर्मी ॥ ४ ॥

॥ १३४७ ॥ अवघें टाळूनी निमित्त । वरुनी बोलत आपणा ॥ १ ॥  
ऐसी करितो हरि लाघवें । सर्व हि ठावें सर्वज्ञा ॥ २ ॥ बुद्धि बुद्धीचा हा  
जानिता । स्फूर्ति प्रसविता स्फूर्तीचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपुल्या गोडी ।  
तया आवडी स्तवनाची ॥ ४ ॥

॥ १३४८ ॥ नेणोनि पारिखे । आत्मा आपणा न देखे ॥ १ ॥ न  
देखोनि दुजें कांहीं । आपिआप असे पाहीं ॥ २ ॥ नामा रूपा येणें । नाहीं  
होणें ना निमणें ॥ ३ ॥ निळा म्हणे नव्हे जागे । निज स्वप्न ना वाउगे ॥ ४ ॥

.. ॥ १३४९ ॥ कांहीं चि नहोनि विस्तारला । बहुरूपी हा एकला ॥ १ ॥  
नवल विचित्र हें चि वाटे । कैसा नटोनि ठेला नटें ॥ २ ॥ एका ऐसा  
नहोनी एक । नानाकारें हा अनेक ॥ ३ ॥ निळा म्हणे नट लाघवी ।  
शेखीं वेगळा गोसांवी ॥ ४ ॥

॥ १३५० ॥ नातळोनियां नामरूपा । येवढ्या वाढविलें संकल्पा ॥ १ ॥  
न कळे याची माव कोणा । देवादैंसां विचक्षणा ॥ २ ॥ वेद श्रुति धांडो-  
ळितां । कार्य कारणा हि हा परता ॥ ३ ॥ निळा म्हणे हा अनुमाना ।  
नये योगिया मुनिजना ॥ ४ ॥

॥ १३५१ ॥ आपणा दाउनी भुरळे केले । ठकुनी माझें मीपण नेलें  
॥ १ ॥ आतां जाऊं कोणीकडे । पळों तरी तो मागें पुढें ॥ २ ॥ धांवा  
म्हणोनी बोलों जाय । तंव बोलातें गिळुनी आपणचि ठाये ॥ ३ ॥ ऐकों  
जाय याच्या गोठी । तंव तो शब्दा पाठी पोटी ॥ ४ ॥ देखों जातां देखणें चि  
होय । दृश्यादृश्य हा नुरवीचि माये ॥ ५ ॥ सुगंध घेतां आपण चि नाक ।  
गंधाचा गंध हा चि एक ॥ ६ ॥ मी माझें मज न दिसे चि कोठें । बहुता  
जुगाचे हरिले सांठे ॥ ७ ॥ ठकुनियां निळा अवघा चि नेला । सकळ ही  
त्याचें आपण चि झाला ॥ ८ ॥



॥ १३५२ ॥ नवल चि एक वाटे मज । कैसें गुज अनुवादों ॥ १ ॥  
आपुली आपण बाईल झाला । आपण चि व्याला आपणासी ॥ २ ॥  
मार्गे पुढें एकला एक । दाविले अनेक परी मिथ्या ॥ ३ ॥ निळा म्हणे  
हा चराचरा । वसवूं अंतरा बाहेरी ॥ ४ ॥

॥ १३५३ ॥ कैची याला बाईल आई । नामरूप तेंही लटिकेंचि ॥ १ ॥  
मूळ चि नाहीं ढाळ ते कैचे । लटिके साचे काय म्हणों ॥ २ ॥ हात पाय  
नाक ना ढोळे । देखणें आंधळे नातळे चि ॥ ३ ॥ निळा म्हणे कांहीं चि  
नव्हे । तोचि हा अवघें श्रुति बोले ॥ ४ ॥

॥ १३५४ ॥ सत्याक्षरें माझी वाणी । प्रवर्तली गुणीं तुमचिया ॥ १ ॥  
दाविले ते तुम्ही अर्थ । बोळी यथार्थ मांडियेले ॥ २ ॥ नाहीं कांहीं  
मतांतरीं । वदली वैखरी हे माझी ॥ ३ ॥ निळा म्हणे हे वाक्य पूजा ।  
गरुडध्वजा प्रीत्यर्थ ॥ ४ ॥

॥ १३५५ ॥ जिकडे जिकडे चाले रबी । प्रभा नीच नवी सांगातें ॥ १ ॥  
तैसें केलें माझे वाचे । तुम्ही सामर्थ्याचें बोलणें ॥ २ ॥ उजळिल्या दाही  
दिशा । करुनी प्रकाशा निजबोधें ॥ ३ ॥ निळा ह्मणे ससा चाली ।  
वाट दाविली तुम्ही ते ॥ ४ ॥

॥ १३५६ ॥ माझें चि मज नवल वाटे । मी चि भेटें मजलागीं ॥ १ ॥  
निजात्मबोधें उदो केला । प्रकाश दाटलाकोंदोनी ॥ २ ॥ कोठें कांहीं चि  
न दिसे दुजे । निजात्मतेजें जग भासे ॥ ३ ॥ निळा ह्मणे अवघे ठायीं ।  
मी चि नाहीं दुजीपरी ॥ ४ ॥

॥ १३५७ ॥ पाहाणें पाहाते । गेले हारपोनियां निरुते ॥ १ ॥ मी हि  
नाहीं तूंही नाहीं । आपींआप अंतरवाहीं ॥ २ ॥ उदो अस्तु सविता नेणें । जेथें  
तेथें आपुलेपणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे नर्भा नभ । जेवी दाऊनियां प्रतिबिंब ॥ ४ ॥

॥ १३५८ ॥ एकापासुनी झालें विश्व । विश्वामाजी एक चि अंश ॥ १ ॥  
जैसें शून्यापासुनी अंक । झाले भांदितां नुरे चि लेख ॥ २ ॥ शून्या नुठितां  
शून्यपणें । कैचें एकाएक होणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्त चि नाहीं । कैचा  
देव ही तये ठायीं ॥ ४ ॥

॥ १३५९ ॥ विश्व अवघें मायाभास । माया ब्रम्हीं नाहीं चि मोस

॥ १ ॥ जेवि वन्हि सूर्यकांती । प्रगटतां कीर्ण त्या नेणती ॥ २ ॥ शुक्तिका प्रसवे मुक्ताफळ । जळिचें परी त्या नेणे चि जळ ॥ ३ ॥ निळा म्हणे धूम्रा वन्ही । नाही चि तयातें प्रसवोनी ॥ ४ ॥

॥ १३६० ॥ माया ब्रम्हींचा आभास । नाही ब्रम्हीं ते निःशेष ॥ १ ॥ यालागीं दिसे ते टवाळ । रत्न चि ते रत्नकीळ ॥ २ ॥ सूर्य चि सूर्याते प्रकाशी । न देखोनियां तम तेजासी ॥ ३ ॥ निळा ह्मणे स्वसंवेद्या । नातळे विद्या ना अविद्या ॥ ४ ॥

॥ १३६१ ॥ आत्मा निघोट निर्मळ । नातळे तो मायामळ ॥ १ ॥ जेवीं मृगजळातें भानु । प्रगटनियां वेगळा भिन्नु ॥ २ ॥ आत्मविंव नव्हे छाया । तैमी स्वरूपी मिथ्या माया ॥ ३ ॥ निळा ह्मणे हे स्वानुभवें । विचारितां होईल ठावें ॥ ४ ॥

॥ १३६२ ॥ कृपा केली संतजर्नी । अर्थ दाविले उघडुनी ॥ १ ॥ ते चि प्रगट केले आतां । नाही बोलिलों मी स्वतः ॥ २ ॥ नेणों काय केलें संती । माझी चेतउनियां मती ॥ ३ ॥ निळा ह्मणे ओढा वारा । नाही तोंडा ना अक्षरा ॥ ४ ॥

॥ १३६३ ॥ सर्वां माजी गगन आहे । परी धरितां चि नये काय ॥ १ ॥ तैसें नाकळे चि तें शब्दातें । जेवीं खद्योतें रवीभेटी ॥ २ ॥ सागरीं पडतांचि लवण कणूं । निवडितां भिन्नु न निवडे ॥ ३ ॥ निळा ह्मणे तैशा परी । बोलतां चि वैखरी लीन तेथें ॥ ४ ॥

॥ १३६४ ॥ नाही ह्मणतां अवघे तेंचि । आहे ह्मणतां चि दावितां नये ॥ १ ॥ ह्मणोनियां न चले शब्द । राहे वेवाद ऐलाडी तो ॥ २ ॥ डोळा देखणा देखे सर्व । न देखे बरव आपुली तो ॥ ३ ॥ निळा ह्मणे तेवी जाणों जातां । जाणणें चि तत्वता वस्तु होये ॥ ४ ॥

॥ १३६५ ॥ हात पाय इंद्रियें मिळोनी मेळा । चला ह्मणती पाहों डोळां ॥ १ ॥ देखणें चि नव्हती देखती काये । अवघीयाचा देखणा डोळा चि आहे ॥ २ ॥ आतां डोळिया डोळा पाहों ह्मणे । तंव आपआपणीया न चले पाहाणें ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसिया परी । जाणों जातां जाणणें चि हरि ॥ ४ ॥

॥ १३६६ ॥ वाचेतें वदवी रसनेतें चाखवी । नेत्रातें दाखवी परि सा दुरी  
॥ १ ॥ बुद्धी बोधविता चित्ता चेतवीता । देहीं देहातीता कैसेनि दाऊं ॥ २ ॥  
भावा भावातीत अद्वैता अद्वैत । ज्यातें श्रुती ह्यणत नेती नेती ॥ ३ ॥ निळा  
ह्यणे कांहीं नव्होनियां जें आहे । दाविती साचि सोय सदुरु संत ॥ ४ ॥

॥ १३६७ ॥ दृष्टिविण देखणें रसनोविण चाखणें । शब्देंविण बोलणें ऐसे  
आहे ॥ १ ॥ चरणेंविण चालणें निजकरेंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें  
तेथीचें गुज ॥ २ ॥ चित्तेविण चितणें बुद्धीविण जाणणें । मनेंविण अनुभ-  
वणें अनुभव्यातें ॥ ३ ॥ निळा ह्यणे गगनें गगना आलिंगन । पवनासवें  
गमन पवना जेंवी ॥ ४ ॥

॥ १३६८ ॥ पाहों जातां देखणें तें चि । जाणतां जाणणें चि होईजे  
अंगें ॥ १ ॥ आतां तें कैसें सांगावें यावरि । बोलतां चि वैखरि गिळुनि  
जाये ॥ २ ॥ बुद्धीच्या प्रवेशें बुद्धी चि हरपे । मन जेथ संकल्पें सहित विरे  
॥ ३ ॥ निळा ह्यणे चित्ता नुरे चित्तपण । आनंदा मुरवण आनंदें सा ॥ ४ ॥

॥ १३६९ ॥ ह्यणोनियां शब्द न पवे चि तत्वता । बुद्धिचिया माथा वळघे  
कोण ॥ १ ॥ मना पवना केंवि घडेल संचार । श्रुती परात्पर ह्यणती  
ज्यातें ॥ २ ॥ नाद विंदु कळा ज्योती हे बोलणीं । आरौती निर्वाणीं  
विरती तेथें ॥ ३ ॥ निळा ह्यणे वर्म नेणति ते सकळे । वाचके वाचाले  
संतावीण ॥ ४ ॥

॥ १३७० ॥ होऊनियां ते चि राहीले निवात । रूर्पी अखंडित रमती  
संत ॥ १ ॥ निख निरामय अखंड अद्रय । ध्याती देवत्रय ज्यातें सदा  
॥ २ ॥ एकविस स्वर्गातें कवळुनि राहीलें । सूर्या प्रकाशिलें जेणें तेजें ॥ ३ ॥  
निळा ह्यणे कृपा करूनियां सदुरु । देती अभय करु खासी फावे ॥ ४ ॥

॥ १३७१ ॥ हरीवीण आहे कोण । सान मोठें वेगळें ॥ १ ॥ सर्वांचा ही  
सर्वसाक्षी । अध्यक्षी हें नाम सा ॥ २ ॥ कर्मा ऐसें देता फळ । सत्ता केवळ  
हे ज्याची ॥ ३ ॥ निळा ह्यणे ईटे उभा । परि हा नभा व्यापक ॥ ४ ॥

॥ १३७२ ॥ समोर सदा सर्वांकडे । मार्गें पुढें वेष्टित ॥ १ ॥ कां हो नेणा  
हरि ऐसा । जैसा तैसा परिपूर्ण ॥ २ ॥ उदका अंगी जैसा रसु । गगनीं  
अवकाशु घनदाट ॥ ३ ॥ निळा ह्यणे अंतर्बाहे । त्याविण आहे कोण दुजें ॥ ४ ॥

॥ १३७३ ॥ सगुण निर्गुण कल्पनेचा भास । वस्तु अविनाश व्यापकत्वे ॥ १ ॥  
स्वानुभवे पाहीं लटिकें साच नाही । परिपूर्ण अवघा ही आत्माराम ॥ २ ॥  
आपलाचि सादु अंतराळीं जेवीं । दुजे नवीन दावी दुजेपण ॥ ३ ॥ लटिके  
झणों जातां साच तया पोटीं । दर्पणींची भेटी आपणासवें ॥ ४ ॥ स्वप्नामाजी  
जेवीं नाना परिवार । प्रबोधीं साचार एकला चि ॥ ५ ॥ निळा ह्मणे रज्जु  
भासे सर्पपणे । झकवीलें तेंणें नेणतीया ॥ ६ ॥

### देवप्राप्ति.

॥ १३७४ ॥ जीवाचा ही जीव तूं चि प्राणांचा प्राण । नयनाचें हि नयन  
तूंचि घ्राणाचें घ्राण ॥ १ ॥ सर्वहि इंद्रियभाव तूं चि माझे श्रीहरी । तुजविण  
न दिसे पाहतां मज मी माझारी ॥ २ ॥ चित्ताचें हि चित्त तूं चि मनाचें  
मन । श्रवणाचें हि श्रवण तूं चि रसनेची रसना ॥ ३ ॥ निळा ह्मणे तूं चि  
माझा सर्वहि व्यापक । देहादेहीं शोधुनि पाहतां न दिसे आणिक ॥ ४ ॥

॥ १३७५ ॥ सकळांचिया नेत्रें तुम्हां सर्व ही देखणें । सकळांचिया श्रोत्रें  
तुम्हां सर्व ही ऐकणें ॥ १ ॥ ऐसे सर्वज्ञ चि तुम्हीं सर्वदा देवा । जेथिल तेथें  
ज्याच्या तैशा जाणतसा भावा ॥ २ ॥ सकळांच्या ही रसना सर्व ही रस  
सेवितां । सकळांच्या ही चरणें लंगुनि जातां दिगंता ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
सकळांच्या हि जीवाचे जीव । होउनियां अलिप्त सेखीं रूपना नांव ॥ ४ ॥

॥ १३७६ ॥ ऐशा परि नमन माझें पंढरिनाथा । तूं चि होउनि तुजमाजि  
झालों मी सरता ॥ १ ॥ न ये कळों कांहीं आतां एकानेक भाव । तुजमाजि  
मी ही मजमाजि तूं सर्व ॥ २ ॥ नाम रूप तूं चि माझे क्रीया कर्तव्य । कायिक  
वाचिक मानसिक जे निपजती भाव ॥ ३ ॥ निळा ह्मणे मी तुं उपाधी  
सारुनियां परती । राहों जैसे होतों तैसे निजरूप एकांती ॥ ४ ॥

॥ १३७७ ॥ ऐसा नीळा नित्यानंदीं निमग्न केला । देऊनीयां नामस्म-  
रण चरणीं स्थापीला ॥ १ ॥ तेंणें ब्रह्मानंदें गर्जे नाम वैखरी । आठवूनी  
रूप तुमचें हृदय मंदिरीं ॥ २ ॥ नेणे आपपर नेणे जन विजन । नेणोनीयां  
कांहि चि नुरवी देहाचें भान ॥ ३ ॥ निळा ह्मणे हा चि माझा ऐश्वर्य भोग ॥  
काया वाचा मानस अवघा पांडुरंग ॥ ४ ॥

॥ १३७८ ॥ नुरउनि दुसरें आतां ठेलों चरणीं । नित्यानंद भोगी तूं ची  
दिन रजनी ॥ १ ॥ आळउनि वाचे याचीं उत्तम नामें ॥ सारीन काळ  
याचि परि सुख संभ्रमें ॥ २ ॥ धरूनियां रूप हृष्टी हृदय भुवनीं । सांठवीन  
आपुलिया मनाचे मननीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे जन्मोनियां केली हे जोडी ।  
विठोबाची सेवा नित्य नविये आवडी ॥ ४ ॥

॥ १३७९ ॥ भावें आळवितां देवा । लागला हार्ती जुनाट ठेवा ॥  
दैव मोडोनि आलें दैवा । सुख विश्रांती पावलों ॥ १ ॥ आतां वेचूं  
खाऊं जेऊं । शोभती अळंकार ते लेऊं ॥ आपुले सुहृद गौरवूं । हरिभक्त  
वैष्णव साबडे ॥ २ ॥ अपार संपत्ति आलि घरा । नाहीं आतां वोढा  
वारा ॥ नलगे जाणें आणिकाच्या घरा । कांहीं मागावें यासाठीं ॥ ३ ॥  
खरें नाणें खरें कोणे । खरिया मोलें घेणें देणें ॥ खरें विके खरेपणें ।  
न पडे उणें भरलेंसे ॥ ४ ॥ निळा ह्मणे माझिया दैवें । जोडिलें होतें पडिलें  
ठावें ॥ कृपा केली विठ्ठलदेवें । आइतें दिधलें भांडार ॥ ५ ॥

॥ १३८० ॥ मार्गें बहुतांसि वांटिलें । पुढें आणिकां हि ठेविलें ॥ भावें  
विश्वासिते वावलें । अधिकारिया दिधले अधिकार ॥ १ ॥ चतुरा चतुर  
शिरोमणी । सकळां जाणतियांचा धणी ॥ करूं जातो वांटणी । भाग जैसे  
त्यापरी ॥ २ ॥ एका वर्णाश्रम धर्में । एका यज्ञादिका कर्में ॥ एका वेदा-  
ध्ययन नेमें । एक चतुर्थाश्रमें संन्यासे ॥ ३ ॥ एका नामस्मरण मार्गें ।  
एका पढतां स्तवनें स्तोत्रें ॥ एका गुणानुवाद चरित्रें । वर्णितां हा तोषला  
॥ ४ ॥ एका ध्यानें समजाविलें । एका पूजनचि वारिलें ॥ एका जपें बुझावि  
लें । एका स्थापिलें योगावरी ॥ ५ ॥ एका तीर्थें यात्रा गमनें । एका  
ब्रह्मचर्यादि अनुष्ठानें ॥ एका व्रतें पुरश्चरणें । गृहस्थाश्रमें वानप्रस्थें ॥ ६ ॥  
निळा ह्मणे हा सर्व जाणें । सर्वसाक्षी सर्वज्ञपणें ॥ जयापरि तैसें देणें ।  
करी हा उणें नाहिं यासी ॥ ७ ॥

॥ १३८१ ॥ ज्या ज्या भक्तीं जेथें जेथें । पाचारिलें ज्या ज्या आतें ॥  
तुझी जाउनियां तेथें । साह्य केलें श्रीहरि ॥ १ ॥ आतें गजेंद्राचें स्तवन ।  
ऐकतां चि पदाभिगमन ॥ करूनियां त्याची अर्ति हरण । निजधामाप्रति पाठ-  
विला ॥ २ ॥ जिज्ञासता जनका आंगीं । तुमचे जाणावयालागीं ॥ सासि  
ज्ञान देउनिया विषय भोगीं । विदेही करुनि ठेविला ॥ ३ ॥ अर्थार्थी तो

विभीषण । त्यासि लंकापति करुनि पूर्ण ॥ स्थापिला चिरंजीव पद देऊन ।  
 अर्थदान त्या दीधलें ॥ ४ ॥ शुकसनकादिक ज्ञानें । अनुसरले आत्मचिं-  
 तनें । त्यांसि देउनियां निजात्मज्ञान ॥ जीवन्मुक्तपदीं बैसविले ॥ ५ ॥  
 चतुर्विधा भक्ति चारी भक्त । तुमचे कृपे परम मुक्त ॥ उपमन्या क्षुधार्त्ती  
 आळवीत । तया क्षीरसिंधु दीधला ॥ ६ ॥ ध्रुवें केलें तुमचें स्तवन । मागे  
 बैसावया निजस्थान ॥ तयातें ध्रुवपदीं बैसवून । केला वरिष्ठ सक-  
 लासी ॥ ७ ॥ सुदामदेव तो लाचारी । तीनचि मुष्टी पोहे हरी ॥ तेची  
 घालुनियां मुखाभीतरी । सुवर्ण नगरी दिधली त्या ॥ ८ ॥ स्तंभीं प्रलहाद  
 पाचारी । तत्काळ प्रगतोनियां नरहरी ॥ हिरण्यकश्यपातें विदारी । आणि  
 कुरवाळी निजभक्ता ॥ ९ ॥ निळा ह्मणे ऐशी कीर्ति । केली चरित्रें श्रीपती ॥  
 अपार हरिभक्ता अपार हस्ती । अपार दिधलीं वरदानें ॥ १० ॥

॥ १३८२ ॥ एका नामें बहुत तरले । एकां भावें जे अनुसरले ॥ एका  
 तुमतेचि ते पावले । एकाएकीं गोविंदा ॥ १ ॥ एका जाणोनियां तुमते ।  
 एका रुसले अहंकारातें ॥ एका विसरोनियां संसारातें । एका सुखातें पावले  
 ॥ २ ॥ एका तुमच्या निजध्यासें । एकाचि तुमच्या नामघोषें ॥ एका तुमच्या  
 कृपालेशें । आपणा ऐसे तुझी केले ॥ ३ ॥ एका तुमच्या कीर्तिमेळें । एका  
 तुमच्या भाववळें । एकाएकिं चि उठोनि पळे ॥ पाप सगळें गोविंदा ॥ ४ ॥  
 निळा ह्मणे एकाएकीं । स्मरणमात्रें चि झाले सुखी ॥ एका नामोच्चारें  
 मुखीं । वैकुण्ठलोकीं बैसविलें ॥ ५ ॥

॥ १३८३ ॥ विठ्ठलनामें विठ्ठल झाले । देहभावा विसरुनि गेले ॥ १ ॥  
 सर्वकाळ विठ्ठल चिर्ती । ब्रह्मानंदें ते दुल्लती ॥ २ ॥ विठ्ठल ध्यानीं मनीं  
 जनीं । विठ्ठल लोचनीं चितनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे भोगीं त्यागीं । विठ्ठल  
 तया जडला आंगीं ॥ ४ ॥

॥ १३८४ ॥ नाम वाचे आठविलें । रूप मनीं सांठविलें ॥ १ ॥ आतां  
 फिरूनियां घरा । येशी आपणचि माघारा ॥ २ ॥ लाविला मोकळ ।  
 भाव मागें सर्व काळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे आतुडलें । बरें वर्म हाता  
 आलें ॥ ४ ॥

॥ १३८५ ॥ देखती ते विठ्ठलरूप । वाचे विठ्ठल नाम जप ॥ १ ॥ तेही  
 विठ्ठलचि झाले आंगें । मोह ममता विषय त्यागें ॥ २ ॥ विठ्ठल कीर्ती

लेईले आंगी । विट्टल झाले भोगी सांगी ॥ ३ ॥ निळा ह्मणे विट्टल झाले ।  
द्वैतभावा ते मुकले ॥ ४ ॥

॥ १३८६ ॥ देवा भेटी संतपण दिसे । देवपण नुरे संतभेटी ॥ १ ॥ ब्रह्मा-  
नंदें निमग्न झाले । आप विसरले आपणा ॥ २ ॥ भक्तीचे आवडी झाले  
भिन्न । एकचि जीवप्राण उभयतां ॥ ३ ॥ निळा ह्मणे स्वमुखलोभा ।  
एकिची प्रभा दोठाई ॥ ४ ॥

॥ १३८७ ॥ होतें तैसें पाई केलें निवेदन । अंतरलों दीन बहुत होतों  
॥ १ ॥ संबोखून केलें समाधान चित्ता । वोगरूनि भाता प्रेमरस ॥ २ ॥  
नाम रत्नमणी करूनी भूषण । अळंकारीं मंडण माळा दीली ॥ ३ ॥  
निळा तेणें मुखें झाला निरामय । नामीं नाम सोये निमग्नता ॥ ४ ॥

॥ १३८८ ॥ पांडुरगें सख केला अनुग्रह । निरमुनीयां देह बुद्धी भेद  
॥ १ ॥ येऊनी एकांती उपदेसीलीं कार्णी । वीजमंत्रें दौन्ही निजाक्षरें  
॥ २ ॥ जीवशिवा सेज रचीली आनंदीं । आउटावें पर्दी आरोहण ॥ ३ ॥  
निजीं निजरूपीं निजविला निळा । आनुहातें बाळा हल्लर गाती ॥ ४ ॥

॥ १३८९ ॥ शोधूनी अन्वय वंश वंशावळी । परंपरा कुळी उच्चारण  
॥ १ ॥ ह्मणवीलें पूर्वीं जैसें होतें तैसें । केलें सामरस्यें समाधान ॥ २ ॥  
एक छत्रझळके उन्मनी निशाणी । अनुहताचा ध्वनी गगनीं गर्जे ॥ ३ ॥  
निळया स्वामी स्थापी निजपर्दी दासा । करूनि उल्हास आवडीचा ॥ ४ ॥

॥ १३९० ॥ स्थीरावल्या वृत्ती पांगुळला माण । अंतरींचि खूण  
पावोनियां ॥ १ ॥ पुंजाळले नेत्र झाले अर्धोन्मीलित । कंठ सद्गदित रोमांच  
आले ॥ २ ॥ चित्त चाकटलें स्वरूपा माझारि । न निघे वाहेरि मुखावलें  
॥ ३ ॥ मुनिळ प्रकाशे उदेजला दीन । अमृताचें पान जीवनकळा ॥ ४ ॥  
शशी सूर्या झाली जीवें वोवाळणी । आनंदा दाटणी आनंदाची ॥ ५ ॥  
निळा मुखासनीं प्रेमेसी हुल्लत । विराला निश्चित निश्चितीनें ॥ ६ ॥

॥ १३९१ ॥ उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरूपीं विलया मन  
गेलें ॥ १ ॥ ऐसीया स्वानंदें बुझाविलें चित्त । राहिली आंचित वदनीं वाचा  
॥ २ ॥ अष्ट आविर्भाव हउरले आंगीं ॥ प्राणी प्राण रंगीं नीजवासे ॥ ३ ॥  
त्रयबंद ठसा पडीला शरीरा । वृत्ती गेली घरा निजाचीया ॥ ४ ॥ निमो

नियां गेलें शब्दाचें बोलणें । पवनूचि प्राणें शोषीयेला ॥ ५ ॥ निळा  
सुखासुखी पावला विश्रांती ॥ पदार्पिंडा समाप्ती करूनीयां ॥ ६ ॥

॥ १३१२ ॥ नीत नवा प्रेमा रूपेचिया बळें । अतरीं हा वोळे आनंदघन  
॥ १ ॥ नाचती मयूरे रोमांचीत दाटी । अमृताची वृष्टी जीवनकळा ॥ २ ॥  
आकाशे दुमदुमी गर्जे अनुहत । सुनीळ तळपत विद्युल्लता ॥ ३ ॥ पिकली  
भूमीका बीज आलें फळा । अद्रय निजकळा संवगीलें ॥ ४ ॥ भाग्यवंत  
निळा सांठवी नीराळी । आत्माया जवळी निकटवासे ॥ ५ ॥

॥ १३१३ ॥ वेढा नव्हे मुका चतुर शाहणा । बोले अबोलणा  
मौन्यावस्था ॥ १ ॥ विष्णुदास निळा नाचे विदेहता । अंगी सप्रेमता  
आवडीची ॥ २ ॥ हृदई चतुर्भुज मेघशाम मूर्ति । मुखीं नामकीर्ति ब्रीदावळी  
॥ ३ ॥ नेणता ह्मणोनी संती आपंगीला । निळा निरवीला पांडुरंगा ॥ ४ ॥

॥ १३१४ ॥ प्रवृत्ति निवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसा-  
यण ॥ १ ॥ ज्ञानाग्नि हुताशीं कडमीले वोजा । आत्मसिद्धी काजा  
लागुनिया ॥ २ ॥ ब्रम्हरस ब्रम्हीं सिद्ध झाला पाक । घेतला रुचक प्रतीति  
मुखीं ॥ ३ ॥ स्वातुभर्वें आंगीं झाला समरस । साधन निजध्यास ग्रासोग्रासीं  
॥ ४ ॥ आरोग्यता निळा पावला अष्टांगीं । मीरवला रंगीं निजात्मरंग ॥ ५ ॥

॥ १३१५ ॥ जाणीवचि माझी गिळूनी ठेला । नेणवितें प्याला निपटु-  
नियां ॥ १ ॥ निदळवार्णें मज करूनी ठेविलें । जीवाचेंही हरिलें जीवपण  
॥ २ ॥ ज्ञानासी तो हा वाढोचि नेदी । ग्रासील्या उपाधी परमार्थीका  
॥ ३ ॥ निळा म्हणे येणें नेलें आपपर । मोडीयेली थार दोहीकडे ॥ ४ ॥

॥ १३१६ ॥ नेटकेंचि दैव उघडलें आजी । तोहा मजमाजी संचरला  
॥ १ ॥ आतां कैसें करूं मी यासी । नावरेची मनासी आवरितां ॥ २ ॥  
सुदीन घटीका सांपडली होती । ते पडिली आवचिती हातीं याचें ॥ ३ ॥  
निळा म्हणे मी मज माझें । हिरोनियां वोडें नेलें सकळ ॥ ४ ॥

॥ १३१७ ॥ उगेंची आतां वैसेन मी ह्मणें । तंत्र हा करण चेष्टवीतो  
॥ १ ॥ दृष्टीपुढें हा उभाचि ठाये । ऐकणें होऊनी राहे श्रोत्रबिर्झी ॥ २ ॥  
मनही नेऊनी लपउनी ठेवी । चित्ताती हा गोवी आपणापासीं ॥ ३ ॥  
निळा ह्मणे बाई हृदयींच राहिला । अवघाचि रोधीला जागा घेणें ॥ ४ ॥



॥ १३९८ ॥ अवघाची गुणीं आहे हा भला । परि हा याला लोभ  
कां ॥ १ ॥ कांहींचि उरो नेदी माझे । संचितपुंजे भरियेलें ॥ २ ॥ बरें  
वाईट हा न ह्मणे चि कांहीं । पाप पुण्य तेंही लुंचियेलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
जें जें देखे । तें तें हा सुखें भरितुची ॥ ४ ॥

॥ १४९९ ॥ उगाचि नसे क्षणही भरि । व्यभिचारी हरि चित्ताचा ॥  
॥ १ ॥ मन चि गोवी चरणापासी । अवघे चि यासी मग मुक्त ॥ २ ॥  
घरिचे घरीं जीवीचें जीवीं । उघडी हा ठेवी जुगदीच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
घरिली खोडी । मुळींची न सोडी कल्पवरि ॥ ४ ॥

॥ १४०० ॥ जडला जीवीं तो नव्हे चि परता । चित्तिचित्ता व्यापू-  
नियां ॥ १ ॥ बुद्धी माझे याचेंचि ठाणें । राहटे करणें अहोरात्रीं ॥ २ ॥  
अंतःकरणीं धरिला थारा । आंतु शरीरा वाहेरी हा ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
अवघा चि हरि । आह्मां घरीं दारीं दाटला ॥ ४ ॥

॥ १४०१ ॥ व्यापूनियां ठायां ठावो । अवघा चि देवो प्रगटला ॥ १ ॥  
संतकृपा फळा आली । ते वरुपली स्वानंदें ॥ २ ॥ अंकुरली भावबीजें ।  
विस्तारली सहजे गुणचर्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे कणिसें दाटे । नाहीं फल  
कटकण भारे ॥ ४ ॥

॥ १४०२ ॥ नव्हती माझे फुकट बोल । जाणे विट्ठल सख मिथ्या ॥  
॥ १ ॥ संतकृपेची हे जाती । ओघें चि चालती अक्षरें ॥ २ ॥ कैची मती  
बोलावया । ठार्यां चि पाया विदित ते ॥ ३ ॥ निळा ह्मणे बाहेरी आले ।  
होतें सांठवलें हृदर्यां जें ॥ ४ ॥

॥ १४०३ ॥ केलें तैसें वदलों देवें । अनुभवं उद्गार ॥ १ ॥ नाहीं  
येथें चालों येत । तर्क मत पायांपें ॥ २ ॥ स्वामीसवें निकटवासें । जैसें  
तैसें केंवि सरे ॥ ३ ॥ खोटी याची नव्हे चाली । निवडिली, पारखिता ॥  
॥ ४ ॥ निळा ह्मणे केला धंदा । परमानंदा आझेचा ॥ ५ ॥

॥ १४०४ ॥ नेणें मी परिहार । देजं कोणासी उत्तर ॥ १ ॥ ह्मणो-  
नियां हें खरें खोटें । ठेवा बांधोनियां मोटे ॥ २ ॥ नेणोनियां तुमची  
गती । तंटा माझ्याचि नावें करिती ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रत्युत्तर । मज तो  
न सुचे उत्तर ॥ ४ ॥

॥ १४०५ ॥ देव हांसोनि बोलती । नको येऊं काकूलती ॥ १ ॥  
आर्ह्यां रंजवूं आपणीयां । तुझीये वाचे चेतउनीयां ॥ २ ॥ नलगे कांहीं  
परिहार । देणें तुज धरीं धीर ॥ ३ ॥ निळा ह्मणे चरणावरि माथा ।  
ठेउनी करी पुढें कथा ॥ ४ ॥

॥ १४०६ ॥ न धरीं आतां शंका । काशासार्ठी भेऊं लोकां ॥ १ ॥  
ज्याचें ओझें तयावरी । मज हे ऐसी काय थोरी ॥ २ ॥ सांगितलें करूं  
काज । ज्याची तया चिंता लाज ॥ ३ ॥ निळा ह्मणे गेला भेवो । जाणोनि  
साह्ये पंढरिरावो ॥ ४ ॥

॥ १४०७ ॥ होवोनियां निश्चळ । स्थीर राहिलों अढळ ॥ १ ॥ नाहीं  
भय शंका मर्नी । विश्वास मानियेला वचनीं ॥ २ ॥ ज्याचें तया  
पुढें । बोलें वेढें हो वाकडें ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवें । वदवीलें तें वदेन  
भावें ॥ ४ ॥

॥ १४०८ ॥ चित्त ठेउनि पायावरि । रूप धरुनियां अंतरीं ॥ १ ॥  
सुखें याच्या नामावळी । आठवीन निसकाळीं ॥ २ ॥ करीन ऐसाची  
कैवाड । शंका येऊं नेदी आड ॥ ३ ॥ निळा ह्मणे दिवसराती । तुझां  
आठवीन श्रीपती ॥ ४ ॥

॥ १४०९ ॥ बरा केला अंगीकार । माझा तुझी घेतला भार ॥ १ ॥  
नाहीं तरी जातों वायां । जाना योनि भोगावया ॥ २ ॥ गाईन यावरि  
चोखाडे । तुमचे कीर्तीचे पवाडे ॥ ३ ॥ निळा ह्मणे ध्यानीं चिर्ती । धरुनि  
राहेन तुमची मूर्ती ॥ ४ ॥

॥ १४१० ॥ नपडे आतां दीवसराती । विसर तुमचा श्रीपती ॥  
झाली इंद्रियां विश्रांति । रंगली नाम चिंतनें ॥ १ ॥ वदनीं सुंदर तुमचें  
नाम । ढोळियां रूप मेघश्याम ॥ श्रवणीं ऐकतां उत्तम । गुण तुमचे  
गोविंदा ॥ २ ॥ हातें वाजवीतां टाळी । चरणें नृत्य कथाकाळीं ॥ गोजिरें  
ध्यान हृदय कमळीं । तेंची ठसावोनि राहीलें ॥ ३ ॥ मस्तक ह्मणे चर  
णावरी । माझा ठाव निरंतरीं ॥ जिव्हा रंगली नामोच्चारीं । न राहे क्षण-  
भरी आठवीतां ॥ ४ ॥ निळा ह्मणे माझा हेत । होउनी ठेला मुद्रांकित ॥  
सदासर्वदा गावें गीत । हें चि चिंतुनि राहीला ॥ ५ ॥

॥ १४११ ॥ ध्यानि रंगलें मानस । जिव्हे नामाचा उल्हास ॥ कीर्तन  
आवडे श्रवणास । नेत्रही स्वरूपास भाळले ॥ १ ॥ वाचा लांचावली गुणा ।  
तुमच्या नाम संकीर्तना ॥ देह घाली लोटांगणा । मस्तक चरणा सोकावला  
॥ २ ॥ ऐसीं अवघीच अवघ्या ठाई । पडलीं तुमचीये प्रवाही ॥ तुम्हावीण  
दुर्जे कांहीं । कोणा नाठवे सर्वथा ॥ ३ ॥ देखिलें तें ईटवरी । राहिलें  
ढोळीया भीतरी ॥ तेणें अवघीया एक चि सरि । वेधूनीयां ठेविलें ॥ ४ ॥  
निळा ह्मणे नव्हे आतां । पालट केली याही सर्वथा ॥ नामें रूपें पंढरि-  
नाथा । लावीलें पंथा आपुलिया ॥ ५ ॥

॥ १४१२ ॥ बरवी आजी हे जोडी झाली । तुमचीं पाउलें देखिलीं ॥  
अवघीच इंद्रियें निवारलीं । आळिगनीं तुमच्या ॥ १ ॥ वदनीं आठवलें  
नाम । तुमचें सांपडलें प्रेम ॥ बरवा साधला हा नेम । मनही विश्राम  
पावलें ॥ २ ॥ बरवा पंढरपुरा गेलों । सत्संगें महाद्वारा पावलों ॥ भीतरि  
राज्या प्रवेशलों । बरवा भेटलों विठोवासी ॥ ३ ॥ तेणें पुरले सर्वही  
काम । रूप ढोळां वदनीं नाम ॥ संतांचाही समागम । धणी घाय तो  
पावलों ॥ ४ ॥ निळा ह्मणे सर्वापरि । कृतकृत्य झालों हरि ॥ तुमचा  
दास मी कामारि । ठेवा दारवटां राखोन ॥ ५ ॥

॥ १४१३ ॥ तुमच्या पाईं ठेवितां चित्त । पुरले हेत सकळही ॥ १ ॥  
बरवें वर्म हें हाता आलें । संतीं दीधलें दाखडनि ॥ २ ॥ बरवें उच्चारिलें  
नाम । जिव्हे काम मारुनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे आठव धरिला । बरवा  
सांगितला तो संतीं ॥ ४ ॥

॥ १४१४ ॥ धन्य झालों कृपा केली । भेटी दिधली अवचिती ॥ १ ॥  
सांभाळिलें तुम्हीं संतीं । केल्या आतीं परिपूर्ण ॥ २ ॥ मी तो दीन तुमचा  
रंक । घातली भीक अभयाची ॥ ३ ॥ निळा ह्मणे न भेणें आतां । सन्मुख  
येतां कळिकाळ ॥ ४ ॥

॥ १४१५ ॥ तुमच्या बळें निःशंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम ॥ १ ॥  
कळिकाळ तोही वंदी माथां । तुमच्या शरणांगता भिडनीयां ॥ २ ॥ नुपे-  
क्षी सा पंढरिनाथा । जाणोनि स्थापित संताचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
भूमंडळीं । संत महावळी विदित ॥ ४ ॥

॥ १४१६ ॥ ब्रह्मानंदें गर्जे वाणी । हरिच्या गुणीं मातली ॥ १ ॥

आंवरितांही नावरती । पूरचि लोटतो अक्षरांचे ॥ २ ॥ अवतार चरित्रें  
जन्मकर्म । क्रीडा संभ्रमें केलीं ते ॥ ३ ॥ निळा ह्मणे घडघडाट । चालती  
लोट नावरती ॥ ४ ॥

### बालक्रीडा.

॥ १४१७ ॥ खेळ मांडी गडियांसवें । आपण लपावे लपवी त्यां ॥ १ ॥  
ह्मणे अवघे झांका डोळे । आपण पळे पळवी खां ॥ २ ॥ आला हाव  
घावी पाळी । मागे जवळी गडियांही ॥ ३ ॥ निळा ह्मणे पाठीवरी ।  
बैसे हरि बैसवी खां ॥ ४ ॥

॥ १४१८ ॥ गडियां ह्मणे पाळतां घरे । नवनितें क्षिरें असती ते ॥ १ ॥  
ह्मणती गोवळ एके कान्हा । आहेसि तूं देखणा पुढें होई ॥ २ ॥ आम्ही  
नेणो थारेमारे । अवर्षीं घरें तुज ठावीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे कार्दी माग ।  
आह्मी सवेग येऊं मार्गें ॥ ४ ॥

॥ १४१९ ॥ एकोनि बोल हांसे त्यांचे । ह्मणे हे बेव्याचे पोट पोसे ॥ १ ॥  
आयतें आणुनि घावें हार्ती । मग हे सेवीती स्वानंदें ॥ २ ॥ तयां ह्मणे यारे  
लागे । माझिया मार्गें चोजवित ॥ ३ ॥ निळा ह्मणे पाळतिही करी । आपण  
चि चोरी वाटिखा ॥ ४ ॥

॥ १४२० ॥ दहीं दूध तूप लोणी । आणि दुधाणी चोरुनी ॥ १ ॥  
ह्मणे घ्यारे पोटभरी । आपणाहि स्वीकारी खां सवें ॥ २ ॥ नाचे हार्ती  
लोणिया गोळे । नाचवी गोवळे भोंवताली ॥ ३ ॥ निळा ह्मणे चाहाळी  
करी । रिचवि वरी आणि हांसे ॥ ४ ॥

॥ १४२१ ॥ कान्होवाचें चाटुनियां आंग । ह्मणती मग पोट धालें  
॥ १ ॥ रोज ऐसिची देई धणी ॥ लागती चरणीं गोपाळ ॥ २ ॥ ह्मणती  
गोविंद मोठे व्हाल । मग तुम्ही सांडाल सोय माझी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ते  
वाहाती आण । नेणों सुजाणा तुजविण ॥ ४ ॥

॥ १४२२ ॥ जन्मोजन्मीं तुमचे दास । न करूं आस आणिकाची  
॥ १ ॥ हे तों तुम्ही जाणा देवा । तरि कां ठेवा बोल आह्मां ॥ २ ॥

कान्हो ह्यणती पाहिलें मन । सखे सज्जन तुह्मी माझे ॥ ३ ॥ निळा ह्यणे  
देइन धणी । ऐसिच चक्रपाणी ह्यणे तथा ॥ ४ ॥

॥ १४२३ ॥ आतां माझ्या सहवासें रहा । होईल पहा कौतुक तें  
॥ १ ॥ चला जाऊं मांडू खेळ । ह्यणती गोपाळ बहुत बरें ॥ २ ॥ खेळों  
हुतुतु वांटुनि गडी । पुढेंहि परवडि विट्टिदांडू ॥ ३ ॥ निळा ह्यणे श्रीहरि  
शहाणा । नागवे चि कोणाडाया तळीं ॥ ४ ॥

॥ १४२४ ॥ विट्टियादांडू मांडिति खेळा । मेळवुनि मेळा संवगढियांचा  
॥ १ ॥ सूं ह्यणोनियां मारिति टोला । हांसति त्याला डाव घेतां ॥ २ ॥  
धांवति एक ते उभे चि ठाकती । जिंकोनियां मानिति आपणा धन्य ॥ ३ ॥  
निळा ह्यणे खेळ मोडरे गडिहो । कान्होवाचे पाहों पाय आतां ॥ ४ ॥

॥ १४२५ ॥ येउनियां गडी वंदिती कान्हया । आळंगितो तथा बहुता  
माने ॥ १ ॥ चला जाऊं घरा हरिसवें चालती । आनंदें नाचती भोंवताले  
॥ २ ॥ इंद्रादिकां देवां नाहीं तैसें मुख । अवलोकिती मुख गोविंदाचें ॥ ३ ॥  
निळा ह्यणे जन्म नाहीं तथां मरण । अवलोकिती सगुण रूपडोळे ॥ ४ ॥

॥ १४२६ ॥ घुमघुमिती मोहच्या नादें । पांवे छंदें वाजविती ॥ १ ॥  
शिगें काहाळा गजर झाला । श्रीहरि शोभला समुदायें ॥ २ ॥ अंगीं  
चंदन वाणली उटी । कास ते गोमटी पितांबरें ॥ ३ ॥ निळा ह्यणे केशर  
भाळीं । तेज बंबाळी मुगुटाचें ॥ ४ ॥

॥ १४२७ ॥ यारे गडिहो घेऊं धणी । काला वदनीं श्रीहरिचा ॥ १ ॥  
सांडुनियां आभिमान दुरी । नाचों फेरी गोविंदा ॥ २ ॥ देखोनि भाव  
अंतरींचा । देईल हातींचा विभाग ॥ ३ ॥ निळा ह्यणे ब्रह्मरस । उरले शेष  
हरिचे ते ॥ ४ ॥

॥ १४२८ ॥ कावडी भरुनि आणिलीं क्षीरें । दहीं घृत सारें नवनीतें  
॥ १ ॥ ओदनाचेही पर्वत आले । माजि ते केले मिश्रित ॥ २ ॥ भोवते  
गोपाळ मध्यें हरी । दाविती कुसरी नृसाची ॥ ३ ॥ निळा ह्यणे ब्रह्मानंदु ।  
लोटला सिंधु क्षीराचा ॥ ४ ॥

॥ १४२९ ॥ मोहच्या पांवे तलालोरी । नाचती गजरीं गीत गाती

॥ १ ॥ शिंगे काहाळा मृदंग विणे । गाणें नाचणें निजछंदें ॥ २ ॥ टिपारि  
घागऱ्या एकची । उठिताती पाई झणत्कार ॥ ३ ॥ निळा ह्मणे रंगले रंगें ।  
केले श्रीरंगें आपणासे ॥ ४ ॥

॥ १४३० ॥ देखोनियां साचा अंतर्भाव । वोळला देव कृपासिंधू ॥ १ ॥  
येउनि जवळी हृदयी धरी । आणी मुखी भरी ब्रह्मरस ॥ २ ॥ देउनि विभाग  
आपला मान । करी वाढवून मान्य जर्गी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ठाकुनि  
आलेला वेळ । आवडी गोपाळ आळंगी सा ॥ ४ ॥

॥ १४३१ ॥ गोधनें घेउनी गोपाळ आले । छायेसी वैसले कळंबाचीये  
॥ १ ॥ आतां ह्मणे मांडा खेळ । गोमटी हे वेळ सांपडली ॥ २ ॥ तंव  
कृष्ण ह्मणती आधीं जेवा । रुचेल वरवा खेळ मग ॥ ३ ॥ पोटांत भुक सुकळें  
मुख । कोणतें सुख खेळायार्चें ॥ ४ ॥ कोणा कैसा पाहोंद्या दीठी ।  
यारे सोडा गांठी शिधोरियाच्या ॥ ५ ॥ सोडिती सिधोऱ्या दावीती  
अवघे । तंव एका ऐशी नव्हे एकीपरि ॥ ६ ॥ अरूप एक ते बोलताती  
बोल । परि अर्थ सखोल विचारितां ॥ ७ ॥ आधीं माझा घास भरी ।  
मग मी श्रीहरि घेईन तुझा ॥ ८ ॥ कन्हा ह्मणे ऐकारे वोजा । आधीं  
तुझी माझा घास भरा ॥ ९ ॥ गोपाळ ह्मणती शेवट गोड । पुरवी आधीं  
कोड आमुचा घेई ॥ १० ॥ घाटा घुगऱ्या कोरड्या भाकरी । एकाची  
शिधोरी सीळीपाकी ॥ ११ ॥ कढण काला कालविलें ताक । एकाचा  
साजूक दर्हीभात ॥ १२ ॥ एक ते ह्मणती आमुचें अंगीकारी । मुखीं  
घास भरीं टाकूं नको ॥ १३ ॥ चांगलें कोणाचें आणावें गोपाळा ।  
आमचा हा दुबळा संसार ॥ १४ ॥ तव कान्हा ह्मणे आईकारे गडे ।  
तुमचें चि आवडे घाला मुखीं ॥ १५ ॥ तुमचीये हार्तीचें भाजी देठ पान ।  
तें आह्मां समान पंचामृता ॥ १६ ॥ आणखी अर्पिती उपाधी जाणीवा ।  
विकृती साचीया भावा देखोनि मज ॥ १७ ॥ सर्व भावें आम्हां हें चि गोड  
लागे । दांभिका न लगे भेदकांचें ॥ १८ ॥ मिटक्या देउनियां स्वीकारी  
श्रीरंग । मग म्हणे विभाग घ्यावारे माझा ॥ १९ ॥ ब्रह्म रस वरि नामाचें  
सिंचन । सेवारे सज्जन सखे माझे ॥ २० ॥ जेऊनीयां घाले गोविंदा पंगती ।  
उद्गार ते देती स्वानुभवे ॥ २१ ॥ धन्य तो सोहाळा आनंदाचा खेळ ।  
निळा ह्मणे गोपाळ सांगार्ती ज्यां ॥ २२ ॥

॥ १४३२ ॥ गोपाळ ह्मणती कान्हा आमुची उमाणी । सांगसी तारि

चरणीं ठेवूं माथा ॥ १ ॥ यावरी श्रीहरि बोले मधुराक्षरीं । पुसारे झड-  
करी विलंब नका ॥ २ ॥ मी चि मज न देखें । मी माझें नोळखें ॥ कान्हो  
कोण्या मुखें सांगें आतां ॥ ३ ॥ तव बोले गोविंदु ऐकारे सावधु । बोधी  
विराला बोधु ह्मणोनियां ॥ ४ ॥ एक ह्मणती गोपाळा देखणा माझा  
होळा । तरी न देखो मातें आंधळा कैमेनि झाला ॥ ५ ॥ तंव कृष्ण  
ह्मणे घोटक तूंची प्रकाशक । मृगजळ केंवी अर्क देखेल मांगे ॥ ६ ॥  
एक ह्मणती गडी रमना रस निवडी । तरि काने घे गोडी आपुली आपण  
॥ ७ ॥ निळा ह्मणे कान्हया बोले आमच्या काजा । सिद्धी गेले गुज  
पावलेती ॥ ८ ॥

॥ १४३३ ॥ आतां मी पुसेन तें सांगारे उमाणें । तुह्मी आलेती  
कोटुनी जाणें कोठें ॥ १ ॥ मग विचारिती गोवळ ह्मणती नेणों मूळ ।  
ऐसे चि आझी आढळ दास तुझे ॥ २ ॥ ह्मणतो नंदाच्या पोसण्या ।  
दार सुण्या दासाच्या ॥ ३ ॥ जेथुनी तुजें येणें तेथुनि आमुचें जीणें ।  
जाशील तेव्हां जाणें तुजची संगे ॥ ४ ॥ निळा ह्मणे ऐकोनीयां संतोषले  
हरि । म्हणती यारे यावरि खेळ खेळों ॥ ५ ॥

॥ १४३४ ॥ चुचकारुनि गोधनें वैसवीलीं आखरीं । म्हणती याहो  
श्रीहरि खेळों आतां ॥ १ ॥ धांवती वोढाळे आवरिलीं सकळें । झालो  
तुझीया बळें बळीवंत ॥ २ ॥ नाचवीसी तैसे नाचों मुखें आतां । काळा-  
चिया माथां ठेवुनि पाय ॥ ३ ॥ निळा ह्मणे केलों सांगाती दैवाचे ।  
देउन सुखाचें भोजन आजी ॥ ४ ॥

॥ १४३५ ॥ वैसवुनि आले गोधनें आखरिं । खेळ नानापरी मांडीयेला  
॥ १ ॥ वाजवीती पांचे मोहच्या घुमती । छंदें त्या नाचती गाती ब्रीदें ॥ २ ॥  
आलके सेलके हमामा हुंबरि । झोंब्या घेती कुसरि निडुनि गडी ॥ ३ ॥  
लगोरियाचें दुसुर काडी मुरदांग । नानापरी आंग मोडुनियां ॥ ४ ॥  
निळा ह्मणे हरि पाहोनी निराळा । अवघी याच्या खेळा साक्षपणें ॥ ५ ॥

॥ १४३६ ॥ गोपाळ विनोदें बोलती । तीरस्कारिती गोविंदा ॥ १ ॥  
लाज ना भये नाहीं कामयासी । मोकाळ सकळांसी ठाउका असे ॥ २ ॥  
उगा चि बैसे पाहे खेळ । भोवडा सकळ आपणातुनि ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
भोगुनी सोळा सहस्र नारी । कैसा ब्रह्मचारि म्हणवीतसे ॥ ४ ॥

॥ १४३७ ॥ वळखा आम्हांसी पाठवी । त्याचा नाठवी उपकारही  
॥ १ ॥ नका येऊं देऊं संगें । लावा मार्गें भोवंडुनी ॥ २ ॥ याचि बोढाळे  
धावती । सैरा नाटोपती ते आम्हां ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐकोनि हरि ।  
खांचें करी समाधान ॥ ४ ॥

॥ १४३८ ॥ जिवलग माझे गडी । न गमे घडी तुम्हांवीण ॥ १ ॥  
सांगा जे जे मनोरथ । पुरविन आर्त तुमचे ते ॥ २ ॥ नका आतां उदा-  
सीन । करूं मन मजवरि ॥ ३ ॥ निळा म्हणे हरि ऐसा । करी लालसा  
दासाची ॥ ४ ॥

॥ १४३९ ॥ यावरि बोलती गोवळ । तूंचि सकळ जाणता ॥ १ ॥  
कैसें जाणें येणें आम्हां । पुरुपोत्तमा तुजवीण ॥ २ ॥ धन वित्त आमुचें  
गोत । तुझी सतत जीवप्राण ॥ ३ ॥ निळा म्हणे वरदळ बोली । केली  
साहीली पाहीजे ते ॥ ४ ॥

॥ १४४० ॥ तुझीये संगती । आझी लागलों नेणती ॥ १ ॥ परि तूं कृपा-  
वंत हरि । सांभाळींभी सर्वा परि ॥ २ ॥ शहाणे तूते चोजवीती उदासी तूं  
तयां प्रती ॥ ३ ॥ निळा म्हणे भावीकाला । ह्मणवी अंकीत मी त्याला ॥ ४ ॥

॥ १४४१ ॥ नाचती विनोदें । क्रीडा करी त्यांच्या छंदें ॥ १ ॥  
गोवळ वाकुल्या दाविती । आलें वाचे तें बोलती ॥ २ ॥ म्हणती चोरव्या  
शीनळा । दोघां वापांचिया बाळा ॥ ३ ॥ लटिकीया कपटिया कुचरा ।  
निर्वळ नपुंसका निष्टुरा ॥ ४ ॥ तोंडें वांकुडी पिचके डोळे । तयां माजी  
आवडी खेळे ॥ ५ ॥ निळा ह्मणे विश्वाचीया । नवजे दुरिपासुनिया ॥ ६ ॥

॥ १४४२ ॥ गोड लागे जें आपणा । तेंचि वांटी सकळां जणां ॥ १ ॥  
पोट भरे तों पुरवी । उरलें बांधोनियां ठेवी ॥ २ ॥ जतन आहे तुझां  
सार्थी । नका धांवो बारावाटी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांगा । पाहीजे तें  
जिवीचें मागा ॥ ४ ॥

॥ १४४३ ॥ धीट आधीकार कांपीरे । बधीर बोलिके तोतीरे ॥ १ ॥  
भावीकाचा गोड भावो । देखोनी सर्वे नाचे देवो ॥ २ ॥ ह्मणे धन्य तुमचें  
कर्म । अवघें माझेची ठाई प्रेम ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुम्हांवीण । दुजे  
आप्त मज ते कोण ॥ ४ ॥



॥ १४४४ ॥ अंतरंग माझे गडी । न गमे तुझांवाचुनि घडी ॥ १ ॥  
यारे जवळीं फांकों नका । झकवल्यासवे कोणा लोका ॥ २ ॥ तुमचा गोड  
घाटे संग । शहाणे उबग मज त्यांचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे भाविकां प्रती ।  
येऊनी काकुळती वोलतु ॥ ४ ॥

॥ १४४५ ॥ पामुनी तुझां न वजें दुरी । क्षण घटिका भरी वेगळा  
॥ १ ॥ चालतां तुझां धांवे पुढें । मार्गेही वोढे सरिसाचि ॥ २ ॥ निजल्या  
जवळी तुझां उभा । भक्तीलोभा गुंतलों ॥ ३ ॥ निळा ह्मणे करुनि साटी ।  
तुझां कल्प कोटी न विसवें ॥ ४ ॥

॥ १४४६ ॥ देतां शिव्या हांसों लागे । निंदा श्रृंगार्ये ऐकोनी ॥ १ ॥  
करिती त्याचें अवघें चि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥ २ ॥ जेवितां देती  
उष्ट्रावळी ॥ घाली कवळी मुखीं चि त्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे धनी वारि  
घाले । ह्मणे मी पावलों पाहुणेर ॥ ४ ॥

॥ १४४७ ॥ शिंगे काहाळा मोहरि पावे । नांदें हेलोवे अंबर ॥ १ ॥  
वाकी घागच्या तोरड पार्यीं । धांवती गाईं थाट पुढें ॥ २ ॥ मोर कुंचे चांदीवे  
वारि । नाचती गजरीं हरिनामें ॥ ३ ॥ पढती व्रीदेंसवे निळा । बहुत  
गोपाळा आवडे ॥ ४ ॥

॥ १४४८ ॥ कैसा होतो ब्रह्मानंद । भाग्यमंद न देखति ॥ १ ॥ वाजतां  
वाघें नाईके कार्नी । वीट मानी अभागी ॥ २ ॥ आह्मी सेवूं यारे  
गडी । तोडूं वेडी संसार ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसी वेळ । न लभे काळ  
वेचलीया ॥ ४ ॥

॥ १४४९ ॥ आवघा टाकोनियां धंदा । यारे गोविंदा सांगातें ॥ १ ॥  
आवघेचि लाभ येती घरा । तुमच्या एक मोहरा वोळोनि ॥ २ ॥ फाय  
कांडोनियातें भुस । न लभे लेश कणाचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे पुरे उरे । सवे  
धुरे चालतां ॥ ४ ॥

॥ १४५० ॥ विश्वासी ते ऐकतां कार्नी । धरिती मर्नी आदरें ॥ १ ॥  
पूर्वार्जितें उत्तमें होती । आली सत्संगती भेटते ॥ २ ॥ सुखें सुख वाढतें  
झालें । केलीया विठ्ठलें कृपा मग ॥ ३ ॥ निळा ह्मणे निजात्म सुखा ।  
पावलें एका क्षण मात्रें ॥ ४ ॥

॥ १४५१ ॥ भावीक गोवळ । अंगी विश्वासाचें बळ ॥ १ ॥ तें  
स्थीरावली बुद्धी । निश्चळ झाली हरिच्या पर्दी ॥ २ ॥ नाही ओढा वारा ।  
चिर्ती चैतन्याचा थारा ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिच्या संगें । करिती  
क्रीडा नाना रंगें ॥ ४ ॥

॥ १४५२ ॥ पडतां चि तें वचन कानीं । धरिती मनीं अखादरें ॥ १ ॥  
सुकृताची उत्तम फळें । आलीं एक वेळे ओढवोनि ॥ २ ॥ सुखीं सांठवळें  
सुख । हरिखा हरिख भेटला ॥ ३ ॥ निळा ह्मणे कल्प कोटी । पडली गांठी  
हरिसवें ॥ ४ ॥

॥ १४५३ ॥ हरिच्या पायीं विश्वासले । संवगडे झाले म्हणुनी ॥ १ ॥  
दिवस राती नव्हतां तुटी । सांगती गोडी आलोलिका ॥ २ ॥ ब्रम्हानंदें  
खेळती खेळ । करिती कल्लोळ गीतवाद्यें ॥ ३ ॥ निळा म्हणे निर्भय चित्तें ।  
नाणिती काळातें निज दृष्टी ॥ ४ ॥

॥ १४५४ ॥ सांगीतली धरिती गोठी । आदर पोटीं भक्तांचा ॥ १ ॥  
तया सन्मुख झाला हरि । संसार तमारी तिमिराचा ॥ २ ॥ निरसुनिर्या  
भ्रांतीमळ । केले निर्मळ सहवासी ॥ ३ ॥ निळा म्हणे झाला ऋणी । चक्र-  
पाणी साचा चि ॥ ४ ॥

॥ १४५५ ॥ ज्याचा विश्वास जडला पायीं । हरि वीण कांहीं नेणती  
॥ १ ॥ त्याचा करी अंगीकार । निरसी अंधार ममतेचा ॥ २ ॥ सत्या-  
सख दाखवी तया । लावी आपुलीया निजसोई ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसें  
वर्म । सांपडे सुगम एकनिष्ठा ॥ ४ ॥

॥ १४५६ ॥ एकनिष्ठ झाला भाव । आतां देव ते चि अगें ॥ १ ॥  
द्वंद्वें साचीं करिती काई । सर्वां ठायीं देव तयां ॥ २ ॥ ध्यानीं मनीं जनीं  
वनीं । प्रगटे लोचनीं अहोरात्र ॥ ३ ॥ निळा म्हणे वियोग वार्ता । नेणती  
सर्वथा हरिभक्त ॥ ४ ॥

---

### गोपिकांचें प्रेम.

---

॥ १४५७ ॥ श्रीकृष्णस्वरूपा वेथल्या सा नारी । देखति अंतरीं तें

ची रूप ॥ १ ॥ गमनीं शयनीं आसनीं भोजनीं । देखति जनीं वनीं दृष्टीपुढें  
॥ २ ॥ एकांतीं लोकांतीं घरिं दारीं वाहेरी । साविण निजाचारी नेणती  
दूजे ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्व साचा हा परिवार । होउनी शार्ङ्गधर  
ठेला घरीं ॥ ४ ॥

॥ १४५८ ॥ बोलती बोलणें चालती चालणें । करिती घेणें देणें परि  
तो ध्यानीं ॥ १ ॥ जेवीती जेवीणीं खेळती खेळणीं । मिरवती भूषणीं परि  
चित्त तेथें ॥ २ ॥ गीतीं गाती गीत विनोदीं हांसत । रोदनीं रूदत परि  
सा कृष्णीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुखें भोगिती नाना भोग । परि सांचे  
श्रीरंग ध्यानीं मनीं ॥ ४ ॥

॥ १४५९ ॥ चित्ताचे चिंतनीं मनाचे मननीं । जीवाचे जीवनीं कृष्ण  
सांचे ॥ १ ॥ बुद्धीचे बोधनीं श्रोत्राचे श्रवणीं । आमोद घेतां घ्राणीं कृष्णीं  
मन ॥ २ ॥ देहीं देहभावा नेणती स्वभावा । इंद्रियांचा धावा कृष्णरूपीं  
॥ ३ ॥ निळा म्हणे सांचा वर्ततां व्यापार । अवघा शार्ङ्गधर होऊनि ठेला ॥ ४ ॥

॥ १४६० ॥ बोलती चालती देखती ऐकती । सर्वत्रीं श्रीपति सांचे  
दृष्टी ॥ १ ॥ सामूरें माहेर सामू सासरा दीर । देखती सा भ्रतार हरिच्या  
रूपें ॥ २ ॥ सोयरे सज्जन इष्ट मित्र जन । कन्या कुमारे धन कृष्ण गोत ॥ ३ ॥  
निळा म्हणे त्यांचें संपत्ति वैभव । पश्चादिक सर्व झाला कृष्ण ॥ ४ ॥

॥ १४६१ ॥ पशु पक्षी जीव श्वापदें वनचरें । अवघीं कृष्णाकारें  
झालीं तयां ॥ १ ॥ माड्या उपर माड्या बैसती बैसणी । नाना अळंकार  
लेणीं झाला कृष्ण ॥ २ ॥ मनीं त्यांचे कृष्ण ध्यानीं त्यांचे कृष्ण । श्रवणीं  
त्यांचे कृष्ण वदनीं वाचे ॥ ३ ॥ निळा म्हणे कृष्णीं झाल्या कृष्णरूप ।  
अवघ्या नाम रूप क्रियासहित ॥ ४ ॥

॥ १४६२ ॥ नाहीं त्यां ऊरलें दुजें कृष्णें विण । बाह्य अतःकरण कृष्ण  
झाला ॥ १ ॥ जीवाचाही जीव शीवाचाही शिव । देहीं देहभाव कृष्ण  
झाला ॥ २ ॥ शब्दा शब्दविता बोधा बोधवीता । चित्ता चेतविता झाला  
कृष्ण ॥ ३ ॥ निळा म्हणे कृष्णें केलें कृष्णाकार । सबाह्य अंतर रंग-  
वीलें ॥ ४ ॥

॥ १४६३ ॥ मृदु मधुर वाजवीत वेणु । सावळा नंदनु नंदाचा ॥ १ ॥

।णें गोपीका वेधल्या । पात्र झाल्या ब्रम्हसुखा ॥ २ ॥ रंजवील्या विनोद  
वचनी । हास्य करुनि हासवीतु ॥ ३ ॥ निळा म्हणे त्याचिया गळां ।  
घाली वेळोवेळां करपल्लव ॥ ४ ॥

॥ १४६४ ॥ करितां तयां काम धाम । तमाळ श्याम ध्यानीं मनीं ॥ १ ॥  
तेणें पावल्या आनंदा । वेधीं गोविंदा वेधलिया ॥ २ ॥ जागृति स्वप्न  
सुपुप्ती आंत । नेणति मात आणिकांची ॥ ३ ॥ निळा ह्मणे अहोरात्री ।  
देखती नेत्रीं ते चि रूप ॥ ४ ॥

॥ १४६५ ॥ येतां देखोनियां भार । गाई मनोहर गोवळांचे ॥ १ ॥  
धांव चि घेउनि गौळणी येती । पहावया श्रीपती मदन मूर्ती ॥ २ ॥ एकीस  
न पुसतां एकी । माय लेकी सास्वा सुना ॥ ३ ॥ निळा ह्मणे पाहोनि मुख ।  
भोगिताती मुख कैवल्यपर ॥ ४ ॥

॥ १४६६ ॥ एकी ह्मणती हा आमुचा सांगाती । दुजी ह्मणे परती  
भाऊ माझा ॥ १ ॥ तिजी ह्मणे हरि आमुचा मेहुणा । चौथी ह्मणे पैसुन्या  
देखसी झणे ॥ २ ॥ एकी ह्मणती हा आमुचा गोवळ । साहावी ह्मणे बाळ  
नंदाचा कीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे जैशा श्रुती वेवादती । तैशा या भांडती  
परस्परें ॥ ४ ॥

॥ १४६७ ॥ एकी ह्मणती हरि आमुचा सोयरा । दुजी ह्मणे घरा पुसों  
जाई ॥ १ ॥ तिजी ह्मणे काली आणिला पोसणा । चौथी ह्मणे तान्हा  
यशोदेचा कीं ॥ २ ॥ एकी ह्मणे माझा नोवरा साजणी । एकी ह्मणे बहिणी  
पाठीची मी ॥ ३ ॥ निळा ह्मणे एकी ह्मणती आमुचा पिता । एकी ह्मणे  
चुलता सखा माझा ॥ ४ ॥

॥ १४६८ ॥ एकी ह्मणे हरि आमूचा शेजारी । दुजी ह्मणे दुरी मित्र  
माझा ॥ १ ॥ तीजी ह्मणे सखा आमुचा जिवलग । चौथी ह्मणे निःसंग  
सदांचा हा ॥ २ ॥ एकी ह्मणे कुमारि देउनि आणिला । एकी ह्मणे  
जन्मला यशोदे पोटी ॥ ३ ॥ निळा ह्मणे एकमेकां न मिळती । पुराणें  
भांडती तैशापरि ॥ ४ ॥

॥ १४६९ ॥ ज्याचे जैसे भाव तैशा या दावीती । स्वानुभवे बोलती  
आपुलाल्या ॥ १ ॥ परी तो एकला सकळामी पगला । ज्याच्या परि

झाला तैसा तेथें ॥ २ ॥ एकचि स्वातीजळ विसे मुक्ताफळ । पालटे स्थळ  
स्थळ होय तैसे ॥ ३ ॥ निळा ह्मणे गंध उपाधी निराळा । दावी पुष्पी कळ  
उमलता ॥ ४ ॥

॥ १४७० ॥ उत्तम अधम जया जे संगती । तैसी त्याचि मती फांकों  
लागे ॥ १ ॥ सज्जना संगती धर्म क्रीया वाढे । पापीया आवडे पापबुद्धी  
॥ २ ॥ ह्मणोनि जैसिया तैसा झाला हरी । भक्ता मित्र वैरि निंदकाला  
॥ ३ ॥ निळा ह्मणे जाणे अंतरीचा भाव । तया तैसा देव फळदाता ॥ ४ ॥

॥ १४७१ ॥ सांगों नवरस लक्षण । तरी शृंगार हास्य करुण ॥  
धीर वीर भयानक जाण । वीभत्स अद्भुत शांत रस ॥ १ ॥ शृंगारिक तें  
माधुर्य गाणें । हास्य तें विनोद करणें ॥ कारुण्य तें कीव भाकणें । धैर्य उप-  
जवणें तें धीर ॥ २ ॥ वीर ते युद्धाच्या गाठी । शब्दामागें शब्द उठी ॥  
भयानक रस भय घाली पोटी । वीभत्स त्याहुनि कुष्टी उत्संकळ ॥ ३ ॥  
अद्भुत रस ते नवल वाणे । जेकां अचाट चि वोलणें ॥ श्रोतयातें विस्मय  
दणें । ऐकतां शहाणे निर्बुजती ॥ ४ ॥ शांत रस तो शुद्धसात्विक । विकार  
विवर्जित माजि विवेक ॥ निळा ह्मणे हे नवरस देख । जाणती गायक  
चतुर ते ॥ ५ ॥

### श्रीचांगदेवचरित्रप्रारंभः.

॥ १४७२ ॥ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ती उदारा सोपान देवा  
॥ १ ॥ मुक्तावाई नमो त्रिभुवनपावनी । आद्यत्रय जननी देवाचीये ॥ २ ॥  
जगदोद्धारालागीं धरिले अवतार । मिरवीला वडिवार सिद्धार्थाचा ॥ ३ ॥  
निळा शरणांगत ह्मणूनी आपुला । संतां मीरवीला देउनी हार्ती ॥ ४ ॥

॥ १४७३ ॥ वोनमो सिद्धासी नमस्कार केला । ग्रंथारंभ झाला ज्याचे कृपे  
॥ १ ॥ त्याचीये कृपेचें अद्भुत सामर्थ्य । दावी सिद्धपंथ चालावया ॥ २ ॥  
चालविला ग्रंथ ज्ञानदेवाभेटी । आले उठाउठी चांगदेव ॥ ३ ॥ चांगदेव जन्म-  
गिद्याचा आयास । आणी योगाभ्यास मूळकथा ॥ ४ ॥ कथा हे विचित्र  
करीतां श्रवण । पुण्यपरायण होती श्रोते ॥ ५ ॥ नारायण डोहो पुण्यक्षेत्र

ग्राम । वस्ती गृहस्थाश्रम मुधोपंत ॥ ६ ॥ ग्रामलेखन वृत्ति यजुर्वेदी ब्राह्मण ।  
 पंचमहायज्ञ कूळसीळ ॥ ७ ॥ धर्मपत्नी झाली गर्भातें धरीती । गर्भा-  
 धान रीती संस्कारें ॥ ८ ॥ आणूनी कुळगुरू केलें पुंसवन । आले मरुद्गण  
 उदरासी ॥ ९ ॥ होतां नवमास प्रसूतीचा काळ । उपजला बाळ कुळदीप  
 ॥ १० ॥ स्वरूपें सुंदर सभार लक्षणी । देखतां लोचनीं मनोहर ॥ ११ ॥  
 अनुलोभन केलें सीमंत नयन । जातीकर्म विधान नाम करण ॥ १२ ॥  
 बहूत चि चांगलें चांगा ह्यणउनी । जनिता जननी नाम ठेवी ॥ १३ ॥ निष्क-  
 मण आणि अन्न प्राशन झालें । पुढें आरंभिलें चौलोपनयन ॥ १४ ॥ व्रत  
 बंध दीक्षा अनुग्रह गायत्री । संध्या वेद मंत्रां संपादिली ॥ १५ ॥ प्रज्ञा  
 सीळ बुद्धी गुरू मुखें ऐकतां । तीन आवृत्ती संध्या पाठ होय ॥ १६ ॥  
 सांगतां नलगे गुरूसी आयास । त्रिकांड ग्रंथास संपादिलें ॥ १७ ॥ चारी वेद  
 साही शास्त्रें अभ्यासीलीं । अर्थे विचारीलीं स्वानुभवे ॥ १८ ॥ उपवेद  
 आणि उपशास्त्रें घोकीलीं । पुराणें अवगमीलीं अष्टादश ॥ १९ ॥ व्रतें उद्या-  
 पनें कथानकें वोवसे । आध्यात्में इतिहासें निपुण जाला ॥ २० ॥ शुल्लका  
 दिक मंत्र शुल्लकादिक विद्या । अभ्यासील्या सध्या चमत्कृता ॥ २१ ॥  
 चौदा विद्या आणि चौसष्टीही कळा । अध्ययनी आगळा दुजा नाहीं  
 ॥ २२ ॥ अतीत ब्राह्मण येती दर्शनासी । वंदुनी चांगयासी करिती पूज  
 ॥ २३ ॥ ह्यणती विद्या सिद्ध अवतार जाला । नेणो ब्रह्मा आला येणे  
 वेपें ॥ २४ ॥ सकळांसी हा पूज्य सकळांसी वंद्य । सकळांसी हा आह  
 गुरू होय ॥ २५ ॥ ऐसा स्तुती वाद करिती ब्राह्मण । समर्पिती धन  
 कनक वस्त्रें ॥ २६ ॥ आमयादि धन चांगया बहुमान । ह्यणती कन्या  
 दान द्यावें यासी ॥ २७ ॥ सत्पात्र जोडलें निज भाग्य योगेसी । करीत  
 मुधोपंतासी विज्ञापना ॥ २८ ॥ वरासी दक्षिणा देऊं शें होन । तव दूज  
 ह्यणे द्विगुण देईन मी ॥ २९ ॥ एक ह्यणती सहस्र मुद्रांचा संकल्प । करितं  
 तरी अल्प यथा शक्तया ॥ ३० ॥ महा नाम्नी व्रत महा व्रत गो दान  
 जालें उपनयन चतोर्दश ॥ ३१ ॥ तव वेदमूर्ती गुरू बैसउनी पंगती  
 पूजन करुनी स्तवीती चांगदेव ॥ ३२ ॥ या उपरी करा लयाचा वीचार  
 ह्यणती लहान थोर आप्त वर्ग ॥ ३३ ॥ विनवीत अती नम्र पूसती सकळांसी  
 उदईक प्रारंभासी ग्रंथ कोण ॥ ३४ ॥ तव ते विस्मित होउनी बोलत  
 ब्राह्मण । कुळासी मंडण जन्म तुझा ॥ ३५ ॥ आतां नाहीं ग्रंथ पाहावया  
 ऊरला । एक तो राहिला योगाभ्यास ॥ ३६ ॥ तरी तो उपदेशा ह्यणती

चागद्व । द्यावा अनुभव खाचा स्वामी ॥ ३७ ॥ तेव्हाडीच विद्या राहाते  
 तें काय । पुरुष प्रश्ना नव्हे श्लाघ्यपण ॥ ३८ ॥ तव ते ह्यणती आम्ही  
 नेणो योग मार्ग । नाही तो प्रसंग वीचारीला ॥ ३९ ॥ काय आम्हा चाड  
 तथा योगेवीण । करूं संध्या स्नान जपादि तप ॥ ४० ॥ युक्त अहारी जे  
 का इंद्रियांचे जती । तेची योग्य होती तीये मार्गी ॥ ४१ ॥ मितलें वोलणें  
 मितलें चालणें । मितलें ज्या घेणें अन्नरसां ॥ ४२ ॥ नैराशय निलोभ  
 लौकिका विरहित । तेचि प्रवर्तत अभ्यासीते ॥ ४३ ॥ हठयोगें करितां प्राण  
 निरोधन । तो आव्हटा भरोन विटवी देहा ॥ ४४ ॥ मग हाना तो साठा  
 बोन नपत्रोनि साधक । पावती निष्टंरु क्षीणता देहे ॥ ४५ ॥ काळासी  
 वंचन करितां क्षोभे काळ । मग तो नेदी पावां स्थळ विश्रांतीचें ॥ ४६ ॥  
 नाना विघ्नें लय विक्षेप कषाय । रसा स्वादनें अपाय रची खासी ॥ ४७ ॥  
 सिद्धीचा संभ्रम घालूनियां आड । करी खाचा नाड स्वहीताचा ॥ ४८ ॥  
 ऐसीया संकटीं बळिया तोचि पावे । इतरासी नागवे दुर्जय पवन ॥ ४९ ॥  
 तरी ह्यणती चांगदेव साधीन तो योग । उपदेशीला सांग जरी कोणी  
 ॥ ५० ॥ तव ते ह्यणती सुज्ञा ऐकावें वचन । आहे तें कारण निस्पृहाचें  
 ॥ ५१ ॥ जे अखंड एकांतीं शुचिष्मंत चिर्त्ती । तेची दृढावती योगासनीं  
 ॥ ५२ ॥ तरी ते योग कोठें आहेती स्वामीया । सांगा जाईन पायां शरण  
 खाच्या ॥ ५३ ॥ तव द्विज ह्यणती योगी नाहीत स्वदेशी । आसती  
 वाराणसी माजी विरुळे ॥ ५४ ॥ तरी ह्यणती चांगदेव जाऊं महा क्षेत्रां ।  
 योग आणि यात्रा उभय कार्या ॥ ५५ ॥ मग तीर्थरूपा आज्ञा मागोनि  
 यात्रेसीं । करीती मुहूर्तेसीं स्वस्त्ययन ॥ ५६ ॥ क्षौरकादिक विधी केलें घृत  
 स्नान । दक्षिणा भोजन देउनी द्विजां ॥ ५७ ॥ गणपती पूजन पुण्या-  
 हवाचन । केलें आवाहन पूर्वजांचें ॥ ५८ ॥ पूजीयेली माता पीता ऊभयतां ।  
 आप्त वर्गा गोता गौरवीलें ॥ ५९ ॥ सर्वांपलें तयां पुरे ऐसें धन । होय  
 पुनरागमन आपूलें तों ॥ ६० ॥ क्षेत्र प्रदक्षिणा पूजीलें ब्राह्मणा । वंदीलें चरणा  
 शिष्टांचीया ॥ ६१ ॥ निघाले वाहेरी मुहूर्ते प्रस्थान । आले बहुत जन  
 बोळवीत ॥ ६२ ॥ ऐकोनि प्रांतवासि आखमेदीन जने । विनवीती स्तवनें  
 चांगयासी ॥ ६३ ॥ म्हणती आम्हा नाहीं घडली वाराणसी । आणी  
 हेत तो मानसीं बहुत काळ ॥ ६४ ॥ तरी चला समागमें म्हणती चांगदेवो ।  
 होईल निर्वाहो सर्वांविशी ॥ ६५ ॥ मग अनार्थे दुर्बलें निघालीं वाहेरी ।  
 चालिली परिवारी लक्षावत ॥ ६६ ॥ खर्चा व्यर्चा तथा देती चांगदेव ।

आणि सांभाळीती सर्व मार्गे पूर्णें ॥ ६७ ॥ सुसंग जडला म्हणती सकळ  
 तन । नलगे घेण ऋण संगे याच्या ॥ ६८ ॥ भागल्या श्रमल्या जाणे हा  
 रूपाय । रोगें येऊनये याचे दृष्टी ॥ ६९ ॥ चालतां मारगीं सामोरे जन येती ।  
 एकोनियां कीर्ती आलौकिक ॥ ७० ॥ महा व्याधीहारीं आंधळ्यासी  
 शेळे । वांझा पुत्रकळें पंगुसी पाय ॥ ७१ ॥ जे जे रोगी येती तयासी  
 ऊपाय । करिती तया काय उणें मग ॥ ७२ ॥ प्रार्थुनी करिती पुजा समर्पीती  
 धने ॥ तोषवीती स्तवनें नारीनर ॥ ७३ ॥ भरिल्या गाड्या धनें वस्त्रांच्या  
 समृद्धी । जाती राजपदीं मीरवत ॥ ७४ ॥ ऐसे आले वाराणसी  
 ऐकोनि द्वीजवर । क्षेत्रवासी भार पाहो आले ॥ ७५ ॥ देखोनि योग्यता  
 सकळीकीं पूजला । बहू मान जाला महाक्षेत्रीं ॥ ७६ ॥ केला तीर्थविधी  
 यथा शास्त्रन्यायें । पूजीले समृदाये ब्रह्मवृंदा ॥ ७७ ॥ ग्रहप्रवृत्ती दानें मठ  
 भिक्षा दीधली । अष्ट तीर्थां केली प्रदक्षिणा ॥ ७८ ॥ मग गंध अक्षता  
 द्विजा करूनी पूजन । आतींचें वचन अनुवादती ॥ ७९ ॥ ह्मणती कोणा  
 आहे योगाची धारणा । ते ह्मणती आपणा गम्य नाहीं ॥ ८० ॥ वेदाध्ययनी  
 आह्मी स्वधर्मां निरत । नेणो कैसी मात योगाची ते ॥ ८१ ॥ यज्ञाचार  
 आह्मा षट्कर्मांचा धंदा । नेणो उदावादा पवनाभ्यास ॥ ८२ ॥ माहा  
 विवरीं एक आहे योगीराज । ऐकतसों सहज कर्णोपकर्णी ॥ ८३ ॥ परी  
 तें स्थळ चि परम गुप्त अवघड भयंकर । न करवे संचार कोणा तेथें ॥ ८४ ॥  
 तरी ह्मणती चांगदेव जाऊं दर्शनासी । केलें स्तंभनासी व्याघ्रसर्पा ॥ ८५ ॥  
 पंचाक्षरी विद्या भारियेलीं भूतें । केलीं शरणांगतें वेताळादी ॥ ८६ ॥ तव  
 प्रार्थीती द्वीजवर नवजावें आपण । काय सायोगें वीण खोळंबलें ॥ ८७ ॥  
 सर्व विद्या तुह्या आहेती स्वाधीन । कोणेवीसीं न्यून पडिलें सांगा ॥ ८८ ॥  
 तया ह्मणती चांगदेवजी एवढीच ऊणीव । येते येर सर्व आलोटीले ॥ ८९ ॥  
 तरी ते ह्मणति देवा ऐकावें वचन । जीवासी घेतन तेथें जाता ॥ ९० ॥  
 दरकुटी विशाल आहे भयानक । जातां सकळ लोक मुकती प्राणा ॥ ९१ ॥  
 पिशाच्चें बहुवस असती विंचू सर्प । माजी गडदधुप अंधकार ॥ ९२ ॥  
 घरामाजी घरें द्वारामाजी द्वारें । विवरांत वीवरें लक्षावरी ॥ ९३ ॥ गेलीया  
 निर्गम नव्हेची कोणासी । वर्जोतो स्वामिसी याचीलागीं ॥ ९४ ॥ समा-  
 गमी सर्व येती काकूळती । अहो कृपामूर्ती चांगदेवा ॥ ९५ ॥ नव जावें  
 आपण कदा वीवरांत । सांगती आघात सर्व तेथें ॥ ९६ ॥ परी चांग-  
 देवा साधनें ह्दत । ते नाईकती मात कोणाचीही ॥ ९७ ॥ ह्मणती



तुह्या आहे खर्चाविया धन । एक मास पाहोन जावें मार्ग ॥ १८ ॥  
 करूनीयां संचार शोधिलें वीवर । गेले योगेश्वर जेथें होता ॥ १९ ॥ लागो-  
 नियां चरणा वेदाक्षरीं स्तविला । प्रसन्न तो केला तपोराशी ॥ १०० ॥  
 तो ह्मणे बाळका कैसा तूं आलासी ॥ संचार पवनासी नसतां येथें ॥ १ ॥  
 येरु ह्मणे स्वामी आपूल्या प्रसादें । आलों आशीर्वादिं चरणापासी ॥ २ ॥  
 संसारें पीडीलों जालों खेदक्षीण । ह्मणोनि शरण आलों देवा ॥ ३ ॥  
 स्वामीच्या वचनें जन्मांतरें फेरे । चुकती आणि दुस्तरें हरती कर्मे ॥ ४ ॥  
 करोनीयां कृपा ह्मणवा जी आपुला । सेवक धाकुला नेणती मी ॥ ५ ॥  
 नुपेक्षावा कदा आला शरणांगत । हे तो धर्मनीत स्वामी खरी ॥ ६ ॥  
 हृद्गत हें माझे पाववावें सिद्धी । अहो कृपानिधी गुरुराया ॥ ७ ॥ मज शर-  
 णांगता करावा उपदेश । सांगा योगाभ्यास करीन मी ॥ ८ ॥ विचा-  
 रीती गुरू आपूल्या मानसीं । ह्मणती अनुतापेसी शरण आला ॥ ९ ॥  
 अन्हेरितां यासी येईल दूषण । विरक्त हा पूर्णमुमुक्षु जाला ॥ १० ॥ अनु-  
 पाताचें लेणें लेऊनियां अंगीं । जालासे वीरागी देहगेहा ॥ ११ ॥ वयें तो  
 लहान दिसतो सगुण । अध्ययनें संपन्न वेदवेत्ता ॥ १२ ॥ सच्छिष्य  
 वीरळा जोडे भाग्ययोगें । महिमा ज्याच्या संगें गुरूत्वासी ॥ १३ ॥  
 देउनी आळिगन आश्वासीला कृपा । ह्मणती केला वाप्पा अंगीकार ॥ १४ ॥  
 यथा सांप्रदायें आज्ञा समावेश । दावीयिला सौरस परंपरें ॥ १५ ॥ वैस-  
 ऊनी सन्मुख घालवीलें आसन । कळा स्थान मान उपदेशीती ॥ १६ ॥  
 कृपावंत गुरू ह्मणती यमनियम । करी प्राणायाम प्रत्याहार ॥ १७ ॥  
 ध्यान हे धारणा आसन हे मुद्रा । साधावी शिष्येंद्रा सिद्धीलार्गी ॥ १८ ॥  
 रेचक पूरक कुंभक त्राहाटक । पवनाभ्यास ऐक स्थीरबुद्धी ॥ १९ ॥  
 सगर्भ आगर्भ दाविले प्रकार । करी पवन स्थीर मनोजयें ॥ २० ॥ देह  
 सीतळ पडतां करी अग्रधारण । सोमधारण उत्पणे पीडतां देह ॥ २१ ॥ प्राण-  
 निगेधन सोहं यंत्रें जाण । करी प्राणापान ऐक्य दोघां ॥ २२ ॥ पट्ट-  
 काचे भेद दाविले विशद । मुक्त ब्रह्मरंभ्र होय जेणें ॥ २३ ॥ काकी मुख-  
 अग्रचक्र औटपीठ गोलहाठ । सहस्र दळ श्रीहट पावावया ॥ २४ ॥ नाद  
 विंदुकळा ज्योतीचा अनुभव । जेणें साधे सर्व ते ते आंगें ॥ २५ ॥  
 जालंधर भेद आंताळी अभ्याळी । भ्रमरगुंफा कंकाळी पावे जेणें ॥ २६ ॥  
 ऐकतां सादर मुद्रा ठसावली । समाधी लागली चांगयासी ॥ २७ ॥  
 सद्गुरूच्या वचनें एके ज्याज्या खुणा । पावे त्या त्या स्थाना तेचि क्षणी ॥ २८ ॥

परी ते सविकल्प समाधी काष्टा ह्यणती तीसी । नावडे संतासी मूर्छा  
 ह्यगोनी ॥ २९ ॥ वासनेचा क्षय नव्हे ऐशा रीती । न चुके पुनरावृत्ती  
 जडत्व तें ॥ ३० ॥ देखोनि साची प्राप्ती विस्मय करिती गुरू । ह्यणती  
 हा चमत्कारू थोर झाला ॥ ३१ ॥ एकाची क्षणें कैसा झाला या अनु-  
 भव । प्रज्ञा अभिन्नव बाळकाची ॥ ३२ ॥ बहूत दिवस मी ही करितो  
 अभ्यास । परी न लभेची सौरत याच्या ऐसा ॥ ३३ ॥ नवल हें देखलें  
 एकाचि उपदेशें । भेदीयेलीं निमिषें चौदा चक्रें ॥ ३४ ॥ भ्रमरगुंफे  
 माजी केला रहीवास । गीळोनि निःशेष दश ही प्राण ॥ ३५ ॥ ऐसी  
 सप्त वरुषें समाधी भोगिली । सत्रावी शोषिली आमृतकळा ॥ ३६ ॥  
 जिंकोनियां काळ घातला तोडरीं । उभविळी गुढी विजयाची ॥ ३७ ॥  
 झाली योगसिद्धी मांडिलें व्युत्थान । केलें उन्मज्जन इंद्रियांचें ॥ ३८ ॥  
 देखोनी गुरुदेव आलिंगन देती । आणी अनुभव मागती समाधीचा ॥ ३९ ॥  
 वचनें तयासी आवस्था लाविली । कसोटी दाविली सिद्धाईची ॥ ४० ॥  
 घेउनी अनुभव निघाले वाहेरी । ते आले घाटावरी मनकर्णिके ॥ ४१ ॥  
 तव सा देखीयेलें तीरींच्या ब्राह्मणीं । ते लागले चरणीं धांवोनियां ॥ ४२ ॥  
 ह्यणती समागमीं बहू झाले चुकुर । नव्हतां मत्वर तुमचें येणें ॥ ४३ ॥  
 क्षेत्रवासी ब्राह्मणी करूनियां खेद । ह्यणती प्रमाद थोर झाला ॥ ४४ ॥  
 गेले ते सांगाती तुमचे ग्रामवासी । न येतां तुह्मासी रूदन करित ॥ ४५ ॥  
 नेले क्षेत्रामाजी वाद्याच्या गजरीं । घोष जयजयकारी करूनी हर्षें  
 ॥ ४६ ॥ बाणली असूमाई आंगीं योगकळा । गुरुत्वे आगळा भासे  
 लोकां ॥ ४७ ॥ उपरम झाला सकळ इंद्रियां । स्वरूपीं वीलया मन  
 गेलें ॥ ४८ ॥ ऐसीया स्वानंदे बुझाविलें चित्ता । राहिली अचीत  
 वदनीं वाचा ॥ ४९ ॥ अष्टही आविर्भाव डउरले आंगीं । प्राणी प्राण-  
 रंगीं निजवासे ॥ ५० ॥ वेदत्रई ठसा पडीला शरीरा । वृत्ती गेली घरा  
 निजाचिया ॥ ५१ ॥ निमोनियां गेलें शब्दाचें बोलणें । पवनुची प्राणें  
 शोषीयेला ॥ ५२ ॥ ऐसा सुखामुखी पावला विश्रांती । पद पिंडा समाप्ती  
 करूनियां ॥ ५३ ॥ सिद्धाईचा वड वाढला वडीवार । पूजीती  
 लहानथोर स्त्रिया बालें ॥ ५४ ॥ देशोदेशीं वार्ता विस्तारीली ऐसी । ते  
 येती दर्शनासी सिद्धाचीया ॥ ५५ ॥ राजे भेटी येती अनुगृहीत होती ।  
 आशीर्वाद इच्छीती लहानथोर ॥ ५६ ॥ जया जें पाहीजे ते ते विद्या  
 देती । ह्यणोनि शरण येती प्राणीमात्र ॥ ५७ ॥ नाना उपासना सीकती

विजे न्यास । मंत्रादि यंत्रास करिती साध्य ॥ ५८ ॥ वेदार्ची अध्ययनें  
शास्त्राची परिज्ञानें । सिकती रसायने चिकित्सा नाडी ॥ ५९ ॥ ज्योतिष  
आयुर्वेद निघंट घोकीती । कोश विचारिती पंचाक्षरा ॥ ६० ॥ जारण  
मारणादि सप्तही प्रयोग । एक ते आगम योग करिती साध्य ॥ ६१ ॥  
गारुडाचे दंश नृत्य संगीतास । घेती बहुत शिष्य बहुत विद्या ॥ ६२ ॥  
असो आतां ऐसे शिष्य लक्षवत । जाले शरणागत करीती सेवा ॥ ६३ ॥  
यावरी द्वितीय प्रकर्णाची कथा । परिभावी ते श्रोता देउनी चित्त ॥ ६४ ॥  
निळा ह्मणे पुढें ज्ञानेश्वर आख्यान । अद्भुत महीमान सिद्धाईचें ॥ ६५ ॥  
इती श्रीचांगदेवचरित्र जन्मकर्म विद्यायोगाभ्यास कथनो नाम प्रथम प्रक-  
र्णाह ॥ समाप्तः ॥

॥ १४७४ ॥ ऐसा बहुत काळ कर्मिला क्षेत्रांत । मग धरिला पृथ्वी  
हेत पलाटणी ॥ १ ॥ उत्तरदक्षीण मानस करावें । तीर्थां अवलोकावें  
आणी क्षेत्रां ॥ २ ॥ प्रांतोप्रांतीं शिष्यसांप्रदाय आपुला । वाढवावा हा  
धरिला उद्देश मनें ॥ ३ ॥ मना आलें तेथें समाधी वैसोनी । प्रगट व्हावें  
जनीं तुजीये स्थळीं ॥ ४ ॥ सिद्धीसी खेळणें गगनेंसी बोलणें । पवनेंसी  
धांवणें अदृश्यगती ॥ ५ ॥ सखवाचासिद्धी मनोजयसिद्धी प्राणजयोबुद्धी  
निश्चयेसी ॥ ६ ॥ सर्वही पाहिलें सर्वही शोधीलें । सर्व अभ्यासिलें विद्या-  
जात ॥ ७ ॥ वरिष्ठ सकळां व्याकरणीं आगळा । गायनाची कळा सप्त-  
स्वरी ॥ ८ ॥ नृत्य करूं जाणे थैमाने संगीत । अनुकारें दावीत हाव-  
भाव ॥ ९ ॥ दशावतार खेळें सोंगें नाना परी । विद्या नाही उरी ठेवीयेली  
॥ १० ॥ चौदाशें वरुषें काळाचा अतिक्रम । करूनि मठ आश्रम तप्तीतीरीं  
॥ ११ ॥ जेवीं मोरामी सर्वांगीं पिछावरी डोळे । परी एक आंधळे दृष्टीवीण  
॥ १२ ॥ तथापरी विद्यासिद्धीचा सोहळा । अपरोक्ष आंधळा आत्म-  
ज्ञानी ॥ १३ ॥ नेणे भक्तीप्रेम सुखाचें साधन । सींगे चढला मान सर्व-  
ज्ञतेचा ॥ १४ ॥ चौदाशें वरुषांचे सिद्ध चांगदेव । स्वीकारिती भाव  
पूजकाचे ॥ १५ ॥ विद्येचें मूळपीठ साधनी वरिष्ठ । स्वधर्मी कनिष्ठ व्रत-  
धारी ॥ १६ ॥ आरोग्य शरीर आंगीं दिव्य कांती । नामे विराजती  
चतोर्दश ॥ १७ ॥ चांगदेव चांगा वटेश्वर चांगा । चक्रपाणीचांगा चांगा-  
सिद्ध ॥ १८ ॥ शिवयोगीचांगा मणीसिद्धचांगा । अनकरचांगा नाह-  
मानामे ॥ १९ ॥ नागेश नामें चांगा मुधेश नामें चांगा । सखसिद्ध चांगा

निश्चळदास ॥ २० ॥ चिंधादेवीचांगा ह्यणवि बुटीचांगा । चौदा नामें  
चांगा वर्तमान ॥ २१ ॥ राजे प्रजालोक अनुगृहीत झाले । विद्या अभ्या-  
सिले बहूसाल ॥ २२ ॥ सिद्धीचा साधक वास तप्तीतीरी । पूजीती नर-  
नारी भावयुक्त ॥ २३ ॥ निस नूतन यात्रा येउनी लक्षावत । पावोनि  
मनोरथ फिरोनी जाती ॥ २४ ॥ वसवीले बाजार भोवते सवदागर ।  
वीकीताती संभार केणीयाचे ॥ २५ ॥ त्रीकाळ पूजन त्रीकाळ भोजन ।  
करिती शिष्यजन आरतीया ॥ २६ ॥ तव आला अतिथी पांथीक द्विजवर  
सांगे समाचार पैठणीचा ॥ २७ ॥ देखीलें अपूर्व चरित्र लोचनीं । विस्मय  
तो मनीं निस वाटे ॥ २८ ॥ ह्यणे जी सिद्धराया नवलची वर्तलें । प्रति-  
ष्ठानीं देखिलें सर्वजनी ॥ २९ ॥ ह्यैपीपुत्रामुखें बोलवील्या श्रुती । येउनी  
बोळविले निजस्थाना ॥ ३० ॥ आणूनी स्वर्गवासी पीतर जेववीले । ते पुढती  
बोळविले निजस्थाना ॥ ३१ ॥ तें ऐकोनिया सकळही धिःकारीती खासी ।  
ह्यणती जाला यासी बुद्धीभ्रंश ॥ ३२ ॥ सिद्धापांसी ऐसैं असत्य बोलतां ।  
भोगील हा निभ्रंता दुष्टफळें ॥ ३३ ॥ कैसा हा बोलीयेला भय चि न  
धरितां । आजगळी वार्ता अघटीत ची ॥ ३४ ॥ ह्यणती या मूर्खासी  
भोवंडा वाहेरी । पिशाच निर्धारी वरळे भलतें ॥ ३५ ॥ तंव तो ह्यणे  
स्वामी निजनेत्रीं देखीलें । आणी तुह्या हें वाटलें मिथ्या वाक्य ॥ ३६ ॥  
तव सिद्ध ह्यणती त्यासी येऊनीया जवळीं । सांगावी समुळी वितली कथा  
॥ ३७ ॥ न वाटेचि हें सत्य अनुमानें सांगतां । केवी झाला वदता पशूमुखें  
॥ ३८ ॥ काय त्याचीं नांवें जीहीं बोलवीला । ह्यैसा पढवीला निगमे केवी  
॥ ३९ ॥ तरि तो ह्यणे स्वामी परिमावें सादर । सांगेन सविस्तर वर्तमान  
॥ ४० ॥ तेथें चौघी जणें वाळें अकस्मात आलीं । अंगीं विराजली योगमुद्रा  
॥ ४१ ॥ प्रायश्चित्तालार्गीं आलीं तया स्थळा । परि दाखविली लिळा अमुमाई  
॥ ४२ ॥ निवृत्ती ज्ञानदेवो सोपानमुक्ताई । नावाची नवाई विप्रि केली ॥ ४३ ॥  
सातवें वरुप विराजे निवृत्ती । साहा वरुपांची मूर्ती ज्ञानेश्वर ॥ ४४ ॥  
पांचवें वरुप सोपानदेवासीं । चौथें मुक्ताईसीं कुमारित्व ॥ ४५ ॥ त्यां  
देखोनियां ब्राह्मण आश्चर्य मानीती । बाळकें ह्यणती नानीरगोंडी ॥ ४६ ॥  
ह्यणवीती पतीत नाही वडीलधारे । पातिस कवण्या द्वारें पुसावयासी ॥ ४७ ॥  
तंव ते ह्यणती स्वामी धाडीलें ब्राह्मणीं । तीहीं दीधलें लिहूनी सविस्तर  
॥ ४८ ॥ मग तया दाविती वंशावळी पत्रीका । आणि ह्यणती कीजो रूका  
पावन आह्मां ॥ ४९ ॥ पत्र तें वाचिती सादर मानसैं । ऐकती विन्यास

विप्रकुळें ॥ ५० ॥ आपे गावकर गोवींदपंत निराई । आणि सिदोपंत गिर-  
 जाई आळंकापुरि ॥ ५१ ॥ ते श्रीगैनीनाथाची शुद्ध सांपदाई । परि येर-  
 येरां नाहीं परिचय कदा ॥ ५२ ॥ सा गोविंदपंताउदरीं वंशाचा उद्धार ।  
 उपजला कुमर विठ्ठलनामें ॥ ५३ ॥ केला व्रतबंध पढवीला अक्षर । वेदां-  
 तादी सार सांख्ययोग ॥ ५४ ॥ परमार्थीक ग्रंथ पाहीले गुरूमुखें ।  
 आध्यात्मी निजमुखें विराजला ॥ ५५ ॥ परम विरक्त ज्ञानीया सात्वीक ।  
 ब्रह्मचर्य निष्टक व्रत चाळी ॥ ५६ ॥ मातृपितृभक्त परम सुशीळ । नेदी  
 अहंता मळ लागो आंगी ॥ ५७ ॥ परी जावें रामेश्वरा उत्कंठीत मनीं ।  
 मग तीर्थरूपा पुसोनी निघतेझाले ॥ ५८ ॥ ब्रह्मचर्य व्रत त्रिकाळ साधन ।  
 स्नान अर्घ्य दान करित चाले ॥ ५९ ॥ गोदा उभय तीरें तीर्थे अवलोकीलीं ।  
 पुढें चाली केली भीमातीरें ॥ ६० ॥ मधुकर भिक्षा अनुतापें अथीला ।  
 तो आळंकापुरा आला अकस्मात ॥ ६१ ॥ तव तेथें गिरजाई होते  
 सिदोपंत । परम भागवत स्वधर्मशीळ ॥ ६२ ॥ तयासी संतती होतें कन्या-  
 रत्न । रुक्माई आभीधान नाम तीये ॥ ६३ ॥ ती ही विठोवाची देखोनियां  
 स्थिती । कन्या दिधली हातीं संकल्पूनी ॥ ६४ ॥ करूनियां लग्न शुद्ध  
 कन्यादान । केली समर्पण रुक्माई सा ॥ ६५ ॥ मग ते तीर्थवासु गेले रामे-  
 श्वरा । करूनिया ईतरा दक्षीण तीर्था ॥ ६६ ॥ सर्वेचि तेथुनी गेले वारा-  
 णसी । तंव ऐकिलें वार्तेसी गांवींचीये ॥ ६७ ॥ श्रीगोविंदपंतासी देवआज्ञा  
 झाली । मग उत्तरकार्य करूनी गयेसी गेले ॥ ६८ ॥ गयावर्जनाचा संपा-  
 दिला विधी । जाले शुद्धाबुद्धी विरक्तीबळें ॥ ६९ ॥ ऋणत्रयापासुनी झाला  
 तोही मुक्त । मग आले ते पुनरुक्त महाक्षेत्रा ॥ ७० ॥ विरक्त मानसी अनु-  
 तापाचें बळ । वैराग्य निर्मळ अंतरनिष्ठ ॥ ७१ ॥ मठी नृसिंहाश्रमासी जाऊ-  
 नियां शरण । केलें विसर्जन ग्रहस्थाश्रमा ॥ ७२ ॥ सर्व प्रायश्चित्तें केला प्रेषो-  
 च्चार । नासीले वीकार साही वैरी ॥ ७३ ॥ पूर्वआश्रमाचें सागुनियां नाम  
 जालें चैतन्याश्रम यती धर्में ॥ ७४ ॥ शीरीं नारायण उदरीं नारायण  
 गायत्री नारायण सर्वसंधी ॥ ७५ ॥ जनीं नारायण विजनीं नारायण ।  
 वदनीं नारायण सर्वकाळ ॥ ७६ ॥ सद्गुरूसेवनीं राहीले सतत । ते ऐकी-  
 येली मात सिदोपंती ॥ ७७ ॥ करूनियां खेद उभय दंपस । हृदयीं रुक्मा-  
 ईतें आळंगिती ॥ ७८ ॥ ह्मणती सर्वाविसी तुझें वो अनहीत । आह्मीची  
 तें नेणत केलें मुखीं ॥ ७९ ॥ पांथिक विरक्त आला तीर्थवासु । तो देखो-  
 नियां उदासु दिधलें तुज ॥ ८० ॥ होणार ते बळीवंत होऊनियां गेलें ।

पूर्वाचिता नचले कांहीं ॥ ८१ ॥ जीता आन्न तुज देऊ चीरचोळी । तूची  
 आमुचे कूळीं कन्यापुत्र ॥ ८२ ॥ यावरी तुळसीवृंदावनीं पूजन । करूनि  
 प्रदक्षिणा सारी काळ ॥ ८३ ॥ मग तेंचि दृढ व्रत धरीयेलें रुक्माई । नेणे  
 दुजें कांहीं सेवेवीण ॥ ८४ ॥ तंव नृसिंहाश्रमासी निजस्वप्नीं दृष्टांत । झाला  
 अकस्मात महाक्षेत्रीं ॥ ८५ ॥ चैतन्याश्रमासी आहे भार्या घरीं । पतिव्रता  
 माहेरीं मार्ग लक्षी ॥ ८६ ॥ तरी तुह्मी जाऊनियां आणावी ते येथें । आणी  
 द्यावें सन्यास्याते तिचिये हातीं ॥ ८७ ॥ उभयतां एकत्र नांदवावी ऐक्यें ।  
 जंव होती बाळकें चौघें पोटीं ॥ ८८ ॥ इंद्रायणीतीरीं आहे ते सुंदरा । माजी  
 आळंकापुरा पतिव्रता ॥ ८९ ॥ तरी तुह्मी अनुमान नकरितां यदर्थां । जावें  
 शीघ्रगती आणावी ते ॥ ९० ॥ मग नृसिंहाश्रम आले आळंकापुरासी ।  
 आणी नेलें वाराणसी सिदोपंता ॥ ९१ ॥ गिरजावाई सवे रुक्माई घेतली ।  
 सा उभयां भेटी केली वधुवरा ॥ ९२ ॥ आज्ञापिलें तेव्हां चैतन्याश्रमासी ।  
 रहावें सहवासी स्त्रियेचीये ॥ ९३ ॥ जंव चवघें अपत्यें होती ईचे कूसीं । तंव  
 तुह्मी उदासी नये होऊं ॥ ९४ ॥ दंड कुमंडळू घेतला हातींचा । आणि केला  
 उभयतांचा मेळापाक ॥ ९५ ॥ करूनियां यात्रा आले आळंकापुरासी । कन्या  
 जामातेसी सिदोपंत ॥ ९६ ॥ सा देखोनि प्रांतीं उपहासिले बहुत जनीं ।  
 ह्मणती यातें नयनीं पाहों नये ॥ ९७ ॥ सन्यासी होऊनी भार्येसि संबंध । स्वप्नीं  
 हें निषीद्ध नदेखावें ॥ ९८ ॥ वनिता आणी घरीं आणि वाहेरि सन्यासी ।  
 आतळता यासी प्रत्यवाय ॥ ९९ ॥ कामलोभी तरी कां जाहला  
 सन्यासि । नेलें पूर्वजासी अधःपाता ॥ १०० ॥ हरिले शिखा सूत्र वर्ण  
 याति गोत्र । गृहदारादी सर्वत्र त्यजुनीयां ॥ १ ॥ आणी घेउनीयां पत्नी  
 पहुडे हा शेजेसी । पापात्मा सन्यासी पापरूपी ॥ २ ॥ विटाळ मानीती  
 सर्वही दर्शनाचा । ह्मणती हा पतीताचा शिरोमणी ॥ ३ ॥ बुडवीले  
 स्वधर्म चतुर्थाश्रमासी । इहलोक परत्रासी आंचवला ॥ ४ ॥ विटंबिली  
 काया नासीला परमार्थ । वेदबाह्य अनर्थ केला येणें ॥ ५ ॥ धीकू ऐसें  
 जीणें म्हणती स्त्रियावाळें । नेलीं उभय कुळें निरयवासा ॥ ६ ॥ उवगोनी  
 पद्मकर्मां त्यजीलें शिखामूत्र । आणि अपंगीलें कलत्र परिग्रहो ॥ ७ ॥ परि  
 तो कोणासीही न बोले वचन । सर्वदा लपोन वसे गुंफे ॥ ८ ॥ नैवेद्य  
 वैश्वदेव नाहीं स्मार्ताधान । श्राद्ध ब्रह्मयज्ञ विवर्जित ॥ ९ ॥ तयाची  
 संतती मुलें चौघें जणें । प्रायश्चित्त कोणें कैसें द्यावें ॥ १० ॥ वडील  
 निवृत्ती दुजा ज्ञानदेवो । तिजा सोपानदेवो मुक्ताबाई ॥ ११ ॥ वाची-

लीया पत्र हांसती सकळ । म्हणती याती कूळ नाही यांसी ॥ १२ ॥  
 नव्हते जें ऐकिलें तें नेत्रां देखिलें । अपूर्व ही मुलें श्रीपादार्ची ॥ १३ ॥  
 चतुर्थाश्रम आणि भार्येसी संबध । ऐकतां हें निषिद्ध घडती दोष ॥ १४ ॥  
 ठेवीयेलीं नांवें बरवीं विचारुनी । केलीं उपजवोनि पतित पोरें  
 ॥ १५ ॥ ज्ञानदेवो अर्थे ज्ञानाचा दीवस । हा तो पतित वेष  
 बाळकाचा ॥ १६ ॥ ईतिचिये पोटीं जन्मले पतीत । नामें विपरीत  
 ठेवीयेलीं ॥ १७ ॥ जेविं छत्रपती म्हणती घरींच्या बाळका । परी कैंचा  
 गज सिका राज्य त्यासी ॥ १८ ॥ निवृत्ति हें नाम प्रवृत्ति बांधला ।  
 सोपान अवघडला प्रत्यवार्यीं ॥ १९ ॥ मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी ।  
 ज्ञानदेवो आणि पातित्य भोगी ॥ २० ॥ तंव एक म्हणती होता  
 नामापासी काय । राजा आणि वाहे मोळ्या शिरीं ॥ २१ ॥ रवी नाम  
 आणी दधी मंथन करीत । फणी विंचरीत वनिता केश ॥ २२ ॥  
 इंद्रधनुष्य आणि क्षणमात्रेंची वीरे । मेरू आणि फीरे मालेसवें ॥ २३ ॥  
 पैल तो गे म्हैसा पखाले वाहती । आणि ग्याना तया म्हणती विश्वजर्नी  
 ॥ २४ ॥ म्हैसीपुत्र आणि नामें म्हणति ग्याना । तरी काय तो होईल  
 प्रज्ञाशीळ ॥ २५ ॥ ऐकोनि ज्ञानदेव बोलती तयासीं । होती ज्ञानरासी  
 आत्मा माझा ॥ २६ ॥ अज्ञानासी ठावो नाहीचि पाहतां । विचारावें  
 आतां देईल साक्ष ॥ २७ ॥ म्हणती द्वीज हे पूर्णाची बोलणी ।  
 बोलती वायाणी मुखें पोरें ॥ २८ ॥ उपवासी उद्धार देती धाल्या ऐसे ।  
 परि ते फोस जैसें भुकेल्याचें ॥ २९ ॥ श्रीपाद बोलतां ऐकीलीं जीं वचनें ॥  
 तेची धरुनि मनें वैसलीं हे ॥ ३० ॥ कुपथ्य हें यासी झालें सर्वापरि ।  
 प्रायश्चित्तावरी पडिला धोंडा ॥ ३१ ॥ वासुदेव सर्वा भूतीं हे बोलती ।  
 परी बहुत जन्माते प्रतीती ज्ञाननिष्ठे ॥ ३२ ॥ शुका सनकादिकाचे हे  
 स्वानुभव । पावती मानव केशापरि ॥ ३३ ॥ शब्दज्ञानी सर्वही कथनी  
 हेची कथिती । परी तैशा नपवती स्वानुभवा ॥ ३४ ॥ ऐशा करूनिया  
 खीक्या धिःकारें बोलती । नाश केला म्हणती वृथा ज्ञानें ॥ ३५ ॥  
 पुसायासी कैसा तुझा आत्मा पशू । हा दावी सौरसु बोलील्याचा ॥ ३६ ॥  
 त्याचीया ताडणें तुज येती वेदना । कीं पावसी घातना त्याच्या घातें ॥ ३७ ॥  
 दावी चमत्कार तरी ज्ञानेश्वर । ऐसें द्विजवर बोलीयेले ॥ ३८ ॥  
 म्हणती ज्ञानदेव संदेह निरसावा । म्हैसा आणवावा जवळीके ॥ ३९ ॥  
 मग अणुनी टोणगा मारीती सिपुटी । तंव तोची उठी ज्ञानदेवा ॥ ४० ॥

देखोनि आश्चर्य येरयेरा दाविती । आसुमाई हें म्हणती नवल-  
 थोर ॥ ४१ ॥ बोलील्या सारखी कृतत्वाची शक्ती । आंगीं तेची विभुती  
 ईश्वराची ॥ ४२ ॥ उदडें बोलती हावभाव दाविती । परी ते प्रतिष्ठाची  
 मिरवीती ॥ ४३ ॥ आजी हे अपूर्व देखीलें लोचनीं । परदुःख लेउनी.  
 दाविलें आंगीं ॥ ४४ ॥ कुटीळ म्हणती सर्व वाजीगीरी । दावि-  
 ताती परी विद्याचिया ॥ ४५ ॥ गौडवंगालीची विद्या हे प्रसिद्ध ।  
 शिकवूनी प्रबुद्ध केलीं पोरें ॥ ४६ ॥ चतुर्थाश्रमांत करितां तीर्थाटणें ।  
 शिकला टाणे टोणें क्रियाभ्रष्ट ॥ ४७ ॥ पतीत मन्यासी पतिताचे मंत्र ।  
 पहविले अपवित्र अर्भकांसी ॥ ४८ ॥ सर्वा विशि तेणें नाश केला यांचा ।  
 जें प्रायश्चित्त वाचा नवदे श्रुती ॥ ४९ ॥ गुरू आज्ञेवरी होऊनी भोकाळ  
 । लावीयेला वीटाळ चतुर्थाश्रमा ॥ ५० ॥ अभिचार पूजा कापट्याचीं  
 वीजें । घोकवीलीं वोजें मूर्खापोरां ॥ ५१ ॥ अर्भकांमी थार नाहीं  
 ऐसी केलीं । उभय कुळें नेलीं पतनद्वारा ॥ ५२ ॥ सात्विक  
 प्रबुद्ध बोलती तयासी । नये गुणदोषी चित्त ठेऊं ॥ ५३ ॥ दिक्षादानी  
 ऐसे भासती लोचनीं । पैशुन्य वचनी काय काज ॥ ५४ ॥ न कळेची  
 महिमा कदाहि कोणाचा । नये बोलों वाचा हेळमुनी ॥ ५५ ॥ जानकी  
 स्वयंवरी राम बाळरूप । भंगूनीयां चाप पर्णिली सीता ॥ ५६ ॥  
 वटुरूपी वामन तीन पादभूमी । मागोनी आक्रमी अवनी सर्व ॥ ५७ ॥  
 तैसाची प्रल्हाद तैसाचीये वंशी । झाला वैष्णवाशी अग्रगण ॥ ५८ ॥ मर्कट  
 योनीसी जन्मला हनुमंत । प्रताप अद्भुत आंगीं त्याचे ॥ ५९ ॥ घटामाजी  
 जन्म प्राशीला सागर । पाहा द्विजवर अगस्ती मुनी ॥ ६० ॥ हे न झाले  
 सुवर्ण कसवटी लावितां । भानू आच्छादितां अभ्रछाये ॥ ६१ ॥ याहिवरी  
 यासी युक्ति एकी आहे । जेणें निःसंदेह फिट्टे भ्रांती ॥ ६२ ॥ जरी बोल-  
 वील पशु निजमुखें । तरी याचे श्रुतीकें आत्मज्ञान ॥ ६३ ॥ तरी मानू  
 म्हैसा याचा आत्मा खरा । करूं परीहारा दोषमुक्त ॥ ६४ ॥  
 ऐकोनीया सकळ मानवले द्वीज । म्हणती हेची वोज वरवी युक्ती ॥  
 ॥ ६५ ॥ येहवी पद्धती नाहीं ग्रंथांतरिं । प्रायश्चिता वरी वचन याच्या  
 ॥ ६६ ॥ यती धर्माजाजी पत्नी आपंगीली । नाहीं हे ऐकीली शिष्टा-  
 चारीं ॥ ६७ ॥ कैचे प्रायश्चित्त श्रीपादाच्या पोरा । कीजे परीहारा  
 दंडुनि दोषां ॥ ६८ ॥ नकरवे सर्वथा याचा अंगीकार । बरवा हा  
 विचार काढीयेला ॥ ६९ ॥ वरी ह्मणेनिळा पुढीलिये प्रकर्णी । वेद घोषें



वाणी गर्जेल पशु ॥ ७० ॥ इति श्रीचांगदेवचरित्रे ज्ञानेश्वर जन्म कर्म  
निरूपणं नाम द्वितीयं प्रकरणं ॥

## ॥ श्रीज्ञानेश्वर प्रसन्न ॥

॥ १४७५ ॥ वरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें । निमित्तावरून भोंवडांवीं ॥ १ ॥  
विचारुनी ऐसें बोलीले सकळ । वदवी अर्विकळ पशुमुखें ॥ २ ॥ तुझा-  
याचा आत्मा आहे एकजरी । वदवी ग्यान्यातरी येचीक्षणी ॥ ३ ॥ नाहीं  
तरी वृथा न करावी वलगना । वेऊनियां पतना जावें स्थळा ॥ ४ ॥  
म्हणती ज्ञानदेव तुमच्याची प्रसादें । करील घोष वेद म्हैसी पुत्र ॥ ५ ॥  
कराल तें काय नव्हे धरामर । पापाणीं ईश्वर प्रतिमे स्थापा ॥ ६ ॥ ग्रंथत्रया  
माजी सांगाजी निरुता । पढावा कोणता वेद येणें ॥ ७ ॥ ऐकोनि  
सकळ विस्मयें बोलती । ऋग्वेदची म्हणती पढावा यासी ॥ ८ ॥  
देऊनी वरदान केली आज्ञा खासी । पशु प्रारंभासी करिताझाला ॥ ९ ॥  
मुख्य प्रणवोच्चारे काढीयेला स्वर । देखोनि द्विजवर ठकावले ॥ १० ॥  
लागली टकमक मांडलें निज धैर्या । ह्मणती गेलों वाया दुराभिमानें ॥ ११ ॥  
संहिता पदक्रम उपन्यासे स्वरित । सुत्रादिनिरुक्त शिक्षा छंद ॥ १२ ॥  
अष्टाध्यायी मिमांसा अरण ब्राह्मण । मांडीलें अध्ययन युगादिचें ॥ १३ ॥  
बोलीयेला म्हैसा वेदाच्या सुस्वरी । हें सकळ द्वीजवरीं देखीयेलें ॥ १४ ॥  
गळाले अभिमानें जाले विगलीत । चरणीं लोळत दीनपणें ॥ १५ ॥ ह्मणती  
हेची देव तिन्ही मुर्तामंत । मुक्ताई साद्यंत परामाया ॥ १६ ॥ नेणोनिया  
महिमा चावळलेंजी देवा । तो परिहार आतां द्यावा काय किति ॥ १७ ॥  
घडले जे अपराध ते ते कराक्षमा । अहो सिद्धोत्तमा विश्ववंद्या ॥ १८ ॥  
अज्ञान गर्वीत गेलों जी अभिमानें । बोलीयेलों वचनें अमर्यादें ॥ १९ ॥  
सर्वीसर्व तुम्ही सदा सर्वगत । कैचें प्रायश्चित्त नित्य मुक्ता ॥ २० ॥ निमित्तें  
करूनी करीतां उद्धार । जड जीवा आधार चरण तुमचे ॥ २१ ॥  
विश्वाच्या उद्दारा तुमचें अवतरण । कराया स्थापन स्वधर्माचें ॥ २२ ॥  
कळलेती यावरी विधीचे जनिते । व्यापूनि सकळांते सगुणरूपीं ॥ २३ ॥  
ऐशीं करूनी स्तवनें करीती दंडवत । आणि मागती आज्ञे ते विनीतता  
॥ २४ ॥ घेऊनी निरोप जाती मंदीरासी । म्हैसा देऊनि त्यासी

पदीण म्हण ॥ २५ ॥ ऐकोनी अद्भुत ऐसा चमत्कार । येती नारीनर  
 नमस्कारा ॥ २६ ॥ घोरोघरीं चर्चा स्त्रियवाळें करीती । प्राणीमात्र वर्णिते  
 कीर्ती त्यांची ॥ २७ ॥ मिळोनी परस्परें विप्र अनुवादती । योग्यता  
 हे ह्यणती नकळे यांचीं ॥ २८ ॥ आणीक ही एक नवल वीतलें ।  
 क्षेत्रीच्या देखिले सर्वजनीं ॥ २९ ॥ करीती विस्मयचर्चा तव येरे दिवसीं ।  
 श्राद्ध गृहस्थासी होतें घरीं ॥ ३० ॥ तेणें त्या चौघासी दिधलें निमंत्रण ।  
 साचे पितृगण आणीयेले ॥ ३१ ॥ देऊनि भोजन केले स्वर्गवासी । सांगी-  
 तली ऐसी मात तेणें ॥ ३२ ॥ सादर चांगदेवें ऐकीयेलें श्रवणीं । आण-  
 खीही ब्राह्मणीं सत्रीधीच्या ॥ ३३ ॥ श्रवणेची सिद्धासी ताटस्य लागलें ।  
 प्रश्नी विचारिलें ज्योतिषमतें ॥ ३४ ॥ तव तें सख ऐसें आलें अनुमान ।  
 विस्मयें त्या नयना अश्रू आले ॥ ३५ ॥ ह्यणेहें तो नव्हे तपाचें सामर्थ्य ।  
 होतीमूर्तिमंत देवची ते ॥ ३६ ॥ अपूर्व हे वार्ता नवलची ऐकीली ।  
 पूर्वी नाहीं झाली नव्हे पुढें ॥ ३७ ॥ अनुतापें ज्याला उद्विग्न मानसीं । पुसे  
 ब्राह्मणासी पुढतोपुढती ॥ ३८ ॥ कोण साचा ग्राम झाले किती दिवस ।  
 द्वीज ह्यणे मास एक झाला ॥ ३९ ॥ इंद्रायणी तिरीं आहे आळंकापूर  
 तेथें निरंतर वास्तव्यत्या ॥ ४० ॥ पुसोनि ब्राह्मणा गेले नेवाभिया । ह्येसा  
 घेऊनियां समागमें ॥ ४१ ॥ ऐकोनी चांगदेवें शिष्य पाचारिले । आणि  
 एकांतासी गेले सांगती सा ॥ ४२ ॥ यावरी पूजन करावें आमचें । सांगतो  
 हें साचें धरीं चिर्त्ती ॥ ४३ ॥ तव ते विनविती होऊनि भयभीत । आज्ञा  
 कीन्निमित्त केली ऐसी ॥ ४४ ॥ आह्मी तो अज्ञान नेणो स्वामीसेवा ।  
 अपराध देवा कीजे क्षमा ॥ ४५ ॥ सा ह्यणती चांगदेव पुजेचे  
 अधिकारी । आले महीवरी तेची पूज्य ॥ ४६ ॥ जेवीं सूर्यवंशी-  
 अवतरता राघव । राहीला भार्गव मागिल मागें ॥ ४७ ॥ शिष्ट असतां  
 पूजा न घ्यावी आपण । आहे हें प्रमाण वेदशास्त्रीं ॥ ४८ ॥ घडतां अम-  
 र्यादा जावें पतनासी । भय हें मानसीं बहुत वाटे ॥ ४९ ॥ शतमख  
 कळानीया नहुष स्वर्गा गेला । परी अमर्यादें पावला सर्पत्वतो ॥ ५० ॥  
 त्रिशंकू सगर ऐसे सांगो कीती । अमर्यादें येती पतनद्वारा ॥ ५१ ॥ तरी ते  
 पूज्य प्रकट झाले मूर्तिमंत । ऐकीलें तें सांप्रत याची काळें ॥ ५२ ॥  
 नव्हती मानवी देवाचे अवतार । निवृत्ती ज्ञानेश्वर सोपानदेवो ॥ ५३ ॥  
 मुक्तावाई आदीमाया हे जननी । केला प्रतिष्ठानी कीर्ती घोष ॥ ५४ ॥  
 ह्येसीपुत्रामुखें बोलवील्या श्रुती । आश्चर्य हें चिर्त्ती बहुत वाटे ॥ ५५ ॥

जावें भेटीलार्गी विचारिलें मनीं । हे सिद्धी साधनी नव्हे कोणा ॥ ५६ ॥  
 अनुतापें ज्ञाला संतप्त मानसीं । ह्मणे सिद्धाईसी खेव आला ॥ ५७ ॥  
 तव बोलती प्रबुद्ध त्यासीचि आणावें । अहो मुळ पाठवावें सिद्धराया  
 ॥ ५८ ॥ सर्व सत्ता तुम्हा आहे जी स्वाधीन । राजे प्रजाजन आज्ञे  
 माजी ॥ ५९ ॥ तव म्हणती चांगदेव नव्हे हा विनार । आज्ञेचा वडिवार  
 कोणाआंगीं ॥ ६० ॥ वंचूनियां काळा रक्षीलें शरीर । बहुत  
 दिस भार वाढविला ॥ ६१ ॥ परी हें सामर्थ्य नाहीं आम्हां आंगीं ।  
 जावें भेटीलार्गी हेंचि सख ॥ ६२ ॥ जन्माचें मार्थक सिद्धाचीये भेटीं ।  
 होईल या तुटी संसारेसी ॥ ६३ ॥ परी सिद्धपणा येईल उणीव । काय  
 कीजे जीव तळमळी ॥ ६४ ॥ ते ह्मणती देवा हे नव्हे सख वार्ता ।  
 म्हैसा केवी वदता होईल वेदा ॥ ६५ ॥ आणि मृतस्वर्गवासी पीतर कैसे  
 येती । ते भोजनें करूनि जाती हेंही मिथ्या ॥ ६६ ॥ स्वामीसी  
 विश्वास वाटे भलतीयाचा । परी हा नव्हे साचा वर्तमान ॥ ६७ ॥ नाहीं  
 ये वार्तेसी साक्ष पडताळा । बोलीयेला वाचाल मिथ्या द्विज ॥ ६८ ॥  
 तया म्हणती चांगदेव रे प्रश्न म्या पाहिला । तो ही उतरिला यथार्थ-  
 पणें ॥ ६९ ॥ तों शिष्य म्हणती देवा प्रश्नही चुकतो । नसांपडतां  
 जातो वेळाकाळ ॥ ७० ॥ हें ऐकोनि तयासी सिद्ध म्हणती तुम्ही  
 मूर्ख । अरे विद्या आहे चोख पढीत माझी ॥ ७१ ॥ तरि ते म्हणती  
 देवा आणवावी वार्ता । पैठणीहुनी तत्वतां धाडुनि शिष्य ॥ ७२ ॥  
 विद्यार्थीया म्हणती जारे प्रतिष्ठाना । आणी हें वर्तमान आणा  
 यथातथ्य ॥ ७३ ॥ चीरंजीव सकळ क्षेत्रवासी द्वीज । आशिर्वाद  
 माझा लिहा पत्रीं ॥ ७४ ॥ नवल हें ऐकीलें रेडा बोलवीला । निगमा-  
 क्षरीं केला घोष तेणें ॥ ७५ ॥ स्वर्गस्थ पीतर आणूनि जेवविले ।  
 पुनरपी बोलवीले स्वर्गाप्रती ॥ ७६ ॥ साच कीं हें मिथ्या धाडावें  
 लिहुनी । तें एकावया मनी उत्कंडीत ॥ ७७ ॥ सांगती शिष्यासी जाऊनी  
 त्वरीत । यावें शिघ्रवत वरावरी ॥ ७८ ॥ चालीले तेथूनी सत्वर  
 ब्राह्मण । ते पावले पैठण गंगातीरा ॥ ७९ ॥ ऐकोनीं चांगदेवें पाठ-  
 विलें पत्र । मिळाले सर्वत्र क्षेत्रवासी ॥ ८० ॥ धुतवस्त्रावरी गोधुमाची  
 राशी । मांडिलें पत्रासी पूजा केली ॥ ८१ ॥ आलिंगीलें पत्र कंठीं ऊरीं  
 शिरीं । वाचीलें समग्रीं श्रवणकेलें ॥ ८२ ॥ कळला अभिप्रायो विस्मयें दाटले ।  
 ते सिद्ध आठवले बाळ वेपी ॥ ८३ ॥ फुंदती गाळिती उभय नत्रीं जीवन ।

ह्यणती धन्य धन्य ईश तीन्ही ॥ ८४ ॥ पूर्वार्चिंती होती उत्तम गोमटी ।  
 ह्यणोनी ते दृष्टीं देखीयेले ॥ ८५ ॥ ह्यणति सिद्धासी झालें उपश्रुत । नवल  
 अद्भुत विपलें येथें ॥ ८६ ॥ दीव्यक्रीडा ऐसे संत आचरीत । दिगंता धांवत  
 वाऱ्यावरी ॥ ८७ ॥ कैसी विस्तारिली आख्या दुरीदेशीं । आश्चर्य मानसीं  
 बहुत वाटे ॥ ८८ ॥ सन्मानूनी ब्राह्मणा दीधलें भोजन । वखें पांघरवून  
 गौरवीलें ॥ ८९ ॥ दीधली दक्षिणा मार्गी खचाविया । पत्र लेहूनियां दीलें  
 हातीं ॥ ९० ॥ परात्परा सिद्धा गुरूसी नमन । पत्र अवलंबन केलें स्वामी  
 ॥ ९१ ॥ विद्यार्थी ये आह्मी सर्व ही ब्राह्मण । झालों सुखसंपन्न आशीर्वादिं  
 ॥ ९२ ॥ ऐकीली जे वार्ता सख विपली येथें । पदवीलें पशूतें वेदघोषें ॥ ९३ ॥  
 गृहस्थाचे पितर आणूनी जेववीले । प्रत्यक्ष पाहिलें आपण नेत्रीं ॥ ९४ ॥  
 निवृत्ति ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान । वय तों लहान वाळवेषी ॥ ९५ ॥ करूनी  
 ऐसी क्रीडा येथुनि स्वार झाले । नेवामिया गेले महासिद्ध ॥ ९६ ॥ तयास्थळीं  
 केला भगवद्गीता अर्थ । दहा सहस्र ग्रंथ सिद्ध झाला ॥ ९७ ॥ बाबाजी-  
 पंतार्नी स्वहस्तें लीहिला । ओवीवद्ध केला ज्ञानेश्वरीं ॥ ९८ ॥ सच्चिदानंद  
 बाबा ठेवीयेलें नांव । सिक्षापीला भाव देखोनीयां ॥ ९९ ॥ एक पशु दूजा  
 सच्चिदानंदबाबा । शिष्य केले नभा नाकळती ॥ १०० ॥ येथूनिया  
 जातां अळंकापूरीसी । पशु आलीया पामीं स्थापीयेला ॥ १ ॥  
 अजान वृक्ष तेथें ठेवीयेली खूण । झालें निरूपण निवेदिलें ॥ २ ॥ वेऊं-  
 नियां पत्र आले तप्तीतीरा । नमीलें वटेश्वरा चांगयासी ॥ ३ ॥ करूनि  
 नमस्कार पत्र दिलें हातीं । नवलावो सांगती देखीला तो ॥ ४ ॥  
 ह्यणती मखदेवा अद्भुत चरित्र । वर्णनी सर्वत्र तेथिचे जन ॥ ५ ॥  
 वाचीलीया पत्र ह्यणती चांगदेव । वार्ता अभिन्न नित्य नवी ॥ ६ ॥ विचा-  
 रितां दिसे नव्हे हें सामान्य । गेला अभीमान गळोनियां ॥ ७ ॥ कायरे अति-  
 क्रम करविला मज हातीं । फिटली अमती भ्रांति पाहोनि त्यातें ॥ ८ ॥ आतां  
 तरी जावें म्हणती अळंकापुरा । सामग्रीया करा सिद्ध वेगीं ॥ ९ ॥ शिष्यजन  
 सर्व गृहस्थ मीळाले । सकळीं प्रार्थिलें म्हणती देवा ॥ १० ॥ सिद्धाई  
 कोणाची नाही स्थिरावत । तपाचें सामर्थ्य वेचलीया ॥ ११ ॥ आहे  
 नाही आतां त्याचें सिद्धपण । धाडा विचक्षण पाहोनि येती ॥ १२ ॥ मग  
 तैशा सारीखा करावा विचार । जेणें येर झार चुके देवा ॥ १३ ॥  
 पाचारिले प्रौढ वृद्ध तपोराशी । जा म्हणती तयासी अळंकापुरा ॥ १४ ॥  
 वसती सिद्ध तेथें निवृत्ति ज्ञानेश्वर । सोपान मुनेश्वर मुक्ताबाई ॥ १५ ॥

सिद्धपण त्यांचें आहे कीं वेचलें । पाहोनि यावें वहिले वेगावत ॥ १६ ॥  
 ते म्हणती स्वामीया संतांचें लक्षण । काय कैसी खूण सांगा आम्हा  
 ॥ १७ ॥ वर वेषा आम्हीं पाहावें तें काय । अंतरीचें नव्हे विद्यमान ॥ १८ ॥  
 गृहस्थाश्रमीं एक उदास दिसती । एक ते भासती व्यवसायीसे ॥ १९ ॥  
 एक वेडे मुके पंगु मुद्राहीन । चतुर वित्पन्न दिसती एक ॥ २० ॥ देहाच्या  
 संबंधें दिसे देहाकृती । अवस्था भोगीती यथा काळें ॥ २१ ॥ निद्रित  
 नीजेमाजी जगोचि जागृती । स्वप्नी हि देखती नाना विध ॥ २२ ॥ इंद्रियां  
 वर्तवीती स्वभाव व्यापारीं । दीसती संसारीं अतिदक्ष ॥ २३ ॥ वाळक  
 कौमार वृद्धाप्य तारुण्य । दिसती शक्तीहीन व्याधिग्रस्त ॥ २४ ॥ क्षुधा  
 कार्ळी अन्न प्रसादा ते घेती । तृपाकार्ळी पीती जीवना ते ॥ २५ ॥  
 इतराचि सारिखे दिसती तेही जनीं । काय तें पाहोनी यावें आम्ही  
 ॥ २६ ॥ हांसती रूसती शिव्या देती एका । दिसती लौकीका मारिखेची  
 ॥ २७ ॥ न चोजवे आम्हा संताची निज खूण । सांगावें लक्षण तें चि  
 पाहों ॥ २८ ॥ आंगें संत तोची ओळखे संतासी । काय आणीकामी वर्म  
 कळे ॥ २९ ॥ म्हणती चांगदेव साच हे वोलिले । विचार नचले  
 युक्ती तेथें ॥ ३० ॥ कायरे करावें पूसती शिष्यासी । ते ह्मणती सिद्धासी  
 द्यावें पत्र ॥ ३१ ॥ लेहोनि पत्रिका द्यावी यांचेहानीं । देऊनि हे पाहती स्थिर-  
 तर ॥ ३२ ॥ पत्राचें उत्तर काय देती कैसें । अर्थ अनायासें येईल कळों  
 ॥ ३३ ॥ पत्र लीहावया वेसले एकांतीं । न चालेची युक्ती थोटा-  
 वली ॥ ३४ ॥ अनामासी नाम अरूपासी रूप । कैसें लाऊं पाप कल्पनेचें  
 ॥ ३५ ॥ चिरंजीव ह्मणो तरी विश्वात्मक । तीर्थरूप तरी वाळक  
 दशा आंगीं ॥ ३६ ॥ न दीसे पूर्वीं न लभेचि अक्षर । पडीयेला विचार  
 न चले हात ॥ ३७ ॥ मग दिधली टाकुनी पत्रिका लेखणी । चित्ति चित-  
 वणी पैठी झाली ॥ ३८ ॥ देखोनि सकळ प्रार्थीती सिद्धासी । कां हे  
 दशा ऐसी विपरीत ॥ ३९ ॥ ह्मणती चांगदेव कायरे लीहावें । मूळ  
 न संभवे पत्रिकेचें ॥ ४० ॥ तरि ते ह्मणती देवा कोरें पत्र पुरे । द्यावें  
 अत्यादरें पाठऊनी ॥ ४१ ॥ युक्ती माजी दिसे वरदा हा सिद्धांत ।  
 सिद्धाईचा अर्थ गूढ गुह्य ॥ ४२ ॥ घालूनीयां घडी कोरें पत्र देती ।  
 आणि उत्तर ह्मणती मागा त्यासी ॥ ४३ ॥ जाऊनियां तुह्मीं यावें शीघ्र-  
 वत । करा दंडवत क्षेम सांगा ॥ ४४ ॥ चालीले तेथुनी आले शिवपीठा ।  
 वास्तव्य वरिष्ठा सिद्धा जेथें ॥ ४५ ॥ यावरि ह्मणे निळा पत्राचें उत्तर ।

देती ज्ञानेश्वर परिसावें तें ॥ ४६ ॥ अत्यंत रसाळ आहे निरूपण । पुढील प्रकरण कसोटीचें ॥ ४७ ॥ इति श्रीचांगदेव चरित्रे पत्र प्रेषणं नाम तृतीयं प्रकरणं ॥ ४८३ ॥

॥ १४७६ ॥ पावले ब्राह्मण अळंकापूरासी । आनंद मानसीं न समायतो ॥ १ ॥ देखीयेला दंडक्षेत्रवासी जन । प्रातःकाळीं प्रश्न करिती तीर्थीं ॥ २ ॥ पूजून सिद्धासी नर नारी वाळें । जाताती राउळा आपुलाल्या ॥ ३ ॥ वाळ लीळा वेषें आनंदें खेळती । नर नारी देखती येतां जातां ॥ ४ ॥ खालाऊनी माथा श्रीमुख पाहती । आपुलाल्या जाती कामा लोक ॥ ५ ॥ देखोनीयां ब्राम्हण मनीं विचारिती । येशें नम-स्कारिती मार्गी कोणा ॥ ६ ॥ पुढें देखीयेल्या खेळतां कुमारी । पुसती उच्चस्वरीं तयांप्रती ॥ ७ ॥ निवृत्ति ज्ञानदेव वसताती कोठें । कोणीकडे मठ आहे सांचा ॥ ८ ॥ ऐकोनि कुमारी हिडसूनि धिकारीं । बोट कानावरी ठेऊनियां ॥ ९ ॥ कोठीळ रे तुम्ही नेणा विनीतता । उद्धट बोलतां महासूर्ख ॥ १० ॥ अर्भकाच्या परी नामें उच्चारुनी । पुसतां महापुनी मिद्धराया ॥ ११ ॥ दीर्घस्वरें करिती नामाचा उच्चार । नेणोनियां पार महिमा त्यांचा ॥ १२ ॥ गव्हाराच्या परी बोला सैराशब्द । सूर्ख तुम्ही सुग्ध हीनबुद्धी ॥ १३ ॥ व्यापकासी स्थान अपा-रासी मान । मानीतां अज्ञान घृहसती ॥ १४ ॥ ऐकावें स्वर्गाचे श्रीमंत गोसावी । नाटक लाववी ब्रह्मांडाचे ॥ १५ ॥ तथा एक देशी कल्पूनीयां स्थान । पूसतां अज्ञान मठ सांचा ॥ १६ ॥ तीर्हीलोकांवरी मिरवे ध्वज ज्यांचा । नेणा महिमा सांचा मतिहीन ॥ १७ ॥ अरे ब्रह्मादिकां पूज्य ईश्वर अवतार । बोलतां उत्तर अमर्यादें ॥ १८ ॥ संज्ञामात्रें नेत्रखूणेने दाविती । पाहा ते खेळती निसमुक्त ॥ १९ ॥ ज्ञानप्रभादिनमणी उगवले । प्रत्यक्ष देखीले देव तिन्ही ॥ २० ॥ सहजाचें आमन आंगीं योगकळा । देखीयेली लीळा आत्मनिष्ठ ॥ २१ ॥ देखतां लोटीले देह लोटांगणी । लागले चरणी अतिनम्र ॥ २२ ॥ ह्यणती ज्ञानदेव चांगया पामून । आले हे ब्राह्मण समाचारा ॥ २३ ॥ ऐकोनीयां द्विज ह्यणती अर्तनिष्ठ । जाणीतलें स्पष्ट अंतरीचें ॥ २४ ॥ यावरी सीद्धाई असावी ते कैसी । सर्वांतर वासी देवची हे ॥ २५ ॥ लागोनीयां चरणीं दीधली पत्रिका । सांगितलें नीकें वर्तमान ॥ २६ ॥ ह्यणती चांगदेवें

प्रणिपात केला । मस्तक ठेविला चरणावरी ॥ २७ ॥ पत्राचें उत्तर  
 मागीतलें स्वामी । भेटी अंतर्यामी इच्छीताती ॥ २८ ॥ म्हणती निवृत्ति  
 नाथ वाचा ज्ञानेश्वरा । तव ते म्हणती कोरा अर्थ आहे ॥ २९ ॥ कोरें पत्र  
 वरें निवृत्ती बोलती । पाकाची निष्पत्ती होय तेथें ॥ ३० ॥ कोरें तें  
 सोंवळें खरकटें ओंवळें । धूतल्याही जळें शुद्ध नोहे ॥ ३१ ॥ कोरें तें निर्मळ  
 स्वीकारीलें जाय । अमंगळ राहे खरकटें तें ॥ ३२ ॥ कोरीया अक्षर उमटे  
 कसोटी । रद्दीजाय हाटीं विकावया ॥ ३३ ॥ एकाक्षर ब्रह्म प्रणवाचे  
 कुशी । नुचारे पराशि उच्चारीतां ॥ ३४ ॥ पावीजे अक्षर गुरुकृपाखूणें ।  
 येराशीं उमाणे नुकलवे ॥ ३५ ॥ शीणती वृद्धते करीतां खटपट । अर्थ उप-  
 राटा पडे तयां ॥ ३६ ॥ अक्षर परब्रह्म वेदा अगोचर । कैचा अनुस्वार  
 उमटला ॥ ३७ ॥ नचले जाणीव नचले शाहाणीव । तर्कानुरे ठाव अक्षर  
 तें ॥ ३८ ॥ पत्र लिहा तुम्ही कृपेच्या सोरसें । आज्ञापिलें ऐसें निवृत्ति-  
 नाथें ॥ ३९ ॥ रेखीयेली पत्रीं लिखीत पासष्टी । पाहातां अर्थ दृष्टी  
 तर्की पडे ॥ ४० ॥ परम गुह्या गुह्य उपनिषद् भाग । कृपेचा प्रसंग संपा-  
 दिला ॥ ४१ ॥ वाचीलीया अर्थ आणीतां मानसीं । पावीजे अनायासीं  
 परमतत्वा ॥ ४२ ॥ नकरितां यजन अध्ययन अध्यापन । नकरितां  
 साधन आत्मप्राप्ती ॥ ४३ ॥ देऊनियां पत्र म्हणती चांगदेवा । निरोप  
 सांगावा विवराहे ॥ ४४ ॥ वेऊनीयां पत्र निघाले ब्राम्हण । वंदीले  
 चरण पुढतो पुढती ॥ ४५ ॥ आले तप्तीतीरा नमीलें सिद्धासी । वर्तमान  
 त्यासी निरोपिलें ॥ ४६ ॥ म्हणती सिद्धराया पाहीलाजी महिमा । आंगी  
 निरूपम सामर्थ्याचा ॥ ४७ ॥ अद्भुतऐश्वर्य देखीलें लोचनीं । दीधलें  
 लेहोनी पत्र तुम्हा ॥ ४८ ॥ देऊनिया पत्र म्हणती द्विजवरा । देवाचे  
 अवतार निःसंदेहें ॥ ४९ ॥ करूनियां पूजा पत्र वाचीयेलें । तव गुह्य  
 देखिलें नचले युक्ती ॥ ५० ॥ मग म्हणे अभिमान अद्यापी नजळें । तिमिरें  
 गेले डोळे नदिसे हित ॥ ५१ ॥ कृत्रिम आचरणें दशा झाली ऐसी । विश्वास  
 मानसीं थार नेदी ॥ ५२ ॥ ऐकतों श्रवणीं पाहावें लोचनीं । निश्चय तो  
 मनीं दृढ केला ॥ ५३ ॥ अनुतापें उद्देश धरिला चांगदेवें । अळंकापुरा  
 जावें सिद्धा भेटी ॥ ५४ ॥ तरीच सार्थक धरिलीया जन्माचें । नाही तरी  
 काळाचे भातुकलें ॥ ५५ ॥ नचुके ती जन्म चौऱ्यायसी यातना । काळा-  
 सी वंचना कोठवरी ॥ ५६ ॥ पाचारिले सर्व पारपत्य आधिकारी ।  
 सांगती तयारी करावी सां ॥ ५७ ॥ बहून सामग्राया सिद्ध करा वेगीं ।

जाणें भेटीलागीं सिद्धाचीये ॥ ५८ ॥ कोठवळे जामदार आले पोतनीस ।  
 सरंजाम त्यांस आज्ञापीला ॥ ५९ ॥ ऐकोनिया सर्व गृहस्थ शिष्यवर्ग ।  
 घावीले सवेग आले जवळी ॥ ६० ॥ म्हणती सिद्धराया परिसावी विनंती ।  
 जाणें तरी युक्ती ऐसें जावें ॥ ६१ ॥ प्रतापें महत्त्वे आपुल्या महिम्यानें ।  
 ऐश्वर्य भूषणें सिद्धाईच्या ॥ ६२ ॥ विद्येच्या सामर्थ्ये आपुलीया वैभवे ।  
 जाऊनी भेटावें वडिवारें ॥ ६३ ॥ आपणा देखोनि झांकेल साचें  
 तेज । येतील ते ही सहज शरण पायां ॥ ६४ ॥ तैसाचि योजिला  
 युक्तीचा प्रसंग । विस्तारिलें सोंग बहुविध ॥ ६५ ॥ व्याघ्रासी स्तंभनें सर्पा-  
 सी मोहनें । सिद्ध केलीं वहनें रथ वारू ॥ ६६ ॥ हाकारिला सर्व शिष्य  
 समुदाय । सांगितलें काय तयांप्रती ॥ ६७ ॥ वैसा व्याघ्रावरी सर्प धरा  
 करी । नानाअळंकारी जाऊं चला ॥ ६८ ॥ जाती चांगदेव भेटी समुदायें ।  
 महा महोत्साहे अळंकापुरा ॥ ६९ ॥ तप्तीतीराहूनि गृहस्थ आपार । सर्वें  
 दळभार गजवारू ॥ ७० ॥ कश्यप स्वामीचा फळला आशीर्वाद । राज  
 श्रियापद भोगप्राप्ती ॥ ७१ ॥ चालीयेले राजे गृहस्थ मंडळी । केली विप्र-  
 कुळीं परस्थानें ॥ ७२ ॥ म्हणती सिद्धा भेटी होर्हल परस्परें । पाहों असा-  
 दरे उत्साहतो ॥ ७३ ॥ परिवार सांगातीं घेतलीं स्त्रियावाळें । व्यवसायी पाठ्या  
 ल थोपटिली ॥ ७४ ॥ निघाला उदीम म्हणती सौदागर । भरियेले संभार  
 केणीयाचे ॥ ७५ ॥ हांसील जकाती नलगे चौकी देणें । लाभा नाहीं उणें  
 पिकला कौल ॥ ७६ ॥ नटवे नृसांगना गुणिजनाचे भार । चालीले अपार  
 समागमें ॥ ७७ ॥ ठाकूर नगारीं गर्जती पवाडे । सर्वें चालती देव्हडे  
 सिद्धापुढें ॥ ७८ ॥ गजावरी वाघें निशाणें कूसरी । द्रव्यें भरिल्या हारी  
 गाडीयाच्या ॥ ७९ ॥ नरमिन्याचीं दिडें सर्वें शिकारखाना । राजभार सेना  
 तैसा चाले ॥ ८० ॥ डेरकनातांचे लादीयेले उंट । चालती संघाट काटी-  
 याचे ॥ ८१ ॥ नौबदि नगारे वाद्यजात सकळ । घोषें त्या भूगोळ दुमदुमी-  
 ला ॥ ८२ ॥ लक्षावत यात्रा तप्तीतीराहूनी । चालतां अवनी नपुरे  
 मार्ग ॥ ८३ ॥ छविने पताका मोरपिसा कुंचे । टाळमृदंगाचे समारंभें ॥ ८४ ॥  
 शृंगारिला भेख विद्येच्या कूसरी । सोंगें नानापरी दर्शनाचीं ॥ ८५ ॥  
 सवारले शिष्य गुरूआज्ञेवरी । नानावेषधारी बाह्यरंग ॥ ८६ ॥  
 चर्चियेलीं भस्में काशांवरवासी । मृग व्याघ्र चर्मासी संख्या नाहीं ॥ ८७ ॥  
 कुडूक कुंडलें शिरीं जटाभार । मुक्तकेशी दिगंबर नागवेची  
 ॥ ८८ ॥ जागवटे सैल्या फुलमाळा शोभती । कथा विराजती नाना-



वर्ण ॥ ८९ ॥ झोळ्या वटवे कक्षेमाजी जळ्या बुळ्या । आडवंद लंगोळ्या  
 वटुवस्त्रें ॥ ९० ॥ कुवळ्या काळ्या छळ्या वेणुदंड हातीं । टोप विराजती  
 कफणीया ॥ ९१ ॥ कुंडलें सांगातें भांग घोटावया । चिलमी ओढावया  
 गुडगुळ्या ॥ ९२ ॥ पक्ष्यांचे पिंजरे सांगातें कुतरे । चितळे सामरे सोकवीलीं  
 ॥ ९३ ॥ पांवे मोहऱ्या चंग किन्नरी झळरी । डफ हुडुक करीं नागसरे  
 ॥ ९४ ॥ गोरख धंदे हातीं गोलाणें धनुष्यें । धावती आवेशें विद्येचिया  
 ॥ ९५ ॥ कूशळ कवी ते वाचाळ बोलते । बहुमते झकविते तर्कवादी ॥ ९६ ॥  
 फळें जळाहारी येक दुग्ध पीती । मौन्याचें व्रतस्थि पवनाभ्यामी ॥ ९७ ॥  
 व्याघ्राआरोहणें रथार्चीं वहनें । सर्पाचीं वेष्टणें नानाविध ॥ ९८ ॥ योग  
 मुद्रा अंगीं दावीती कोटी । नानालक्ष्य दृष्टी उफराटीया ॥ ९९ ॥ कळर  
 वापरी आंजनें घालूनि नयनीं । दाविती लोचनीं तिमिर तेज ॥ १०० ॥  
 भावीका नरनारी बाळा झकवीती । हेंचि ब्रह्म ह्मणती तेजाकार ॥ १ ॥  
 सत्याचा दुष्काळ असत्याची रूढी । दाविताती प्रौढी थोरपणा ॥ २ ॥ मार्गिचे  
 जनलोक सामोरे धांवती । लोटांगणी येती चांगदेवा ॥ ३ ॥ नानावस्त्रें भेटी  
 सिद्ध सामग्रिया । समपूर्नि पाया नमस्कारिती ॥ ४ ॥ याचेनि दर्शनें  
 जडजीवा उद्धार । करिती जयजयकार नामघोषें ॥ ५ ॥ आलें पुण्य  
 स्तंभा श्रीगोदे सन्निध । केला तीर्थविधी स्नान संध्या ॥ ६ ॥ द्विजमंतर्पणें  
 वाटीयेलीं दानें । पुढारी गमनें आरंभीलीं ॥ ७ ॥ आले खिंडीवरुनी  
 चालीयेले भार । केले नमस्कार ह्यैसीपुत्रा ॥ ८ ॥ केंदुरा वरुनि उतरले घाटा ।  
 गर्जती उद्गट सिद्धनामें ॥ ९ ॥ कान्होपाठक प्रीती चालविलेसवें । प्रार्थुनी  
 चांगदेवें अत्यादरें ॥ १० ॥ आले भीमातीरीं म्हानीं स्थिरावले । पुढें  
 पाठवीलें सांगोनियां ॥ ११ ॥ यावरी ह्मणे निळा होईल सिद्धभेटी । परस्परें  
 ते गोमटी आहे कथा ॥ १२ ॥ बहुत आपूर्व आसुमाई चरित्र । परिसोत  
 सर्वत्र श्रोतेजन ॥ १३ ॥ इती श्रीचांगदेवचरित्रे सिद्धदर्शननाम चतुर्थ  
 प्रकरणं ॥ ५९६ ॥

श्रीज्ञानदेव.

॥ १४७७ ॥ चालीले ब्राह्मण वार्ता सांगावया । शीघ्र वैसोनियां व्याघ्रावरी  
 ॥ १ ॥ तवते तिन्ही देव बाल मूर्तीधारी । मुक्ताई खेचरी आदिमाया

॥ २ ॥ बाळ क्रीडालीळे होतीं भितीवरी । वैसर्लीं सूर्यकरिं उष्णघेत ॥ ३ ॥  
तवते पातले वार्तिक द्विजवर । करिती नमस्कार विनीतता ॥ ४ ॥ सिद्ध  
आले भेटी चांगदेव समर्थ । सांगती वृत्तांत साष्टांगेसी ॥ ५ ॥ ऐकोने चांगदेव  
आले भेटावया । उलहासल्या बाढ्या आलिंगना ॥ ६ ॥ जावें सामोरें निवृत्ति-  
नाथ बोलती । तव ज्ञानदेवा चिर्त्ती विस्मय वाटे ॥ ७ ॥ सर्वांतरवासी स्वामी  
सर्वगत । नर्भी नभ सतत जयापरी ॥ ८ ॥ सन्मुख विन्मुख सूर्यकोणाकडे ।  
आज्ञेचे बागडे नाचवीत ॥ ९ ॥ जेथें जावें तेथें भरूनि उरलेती । सर्वांतरीं  
वस्ती तुमची स्वामी ॥ १० ॥ हंसूनि तयासीं ह्यणती निवृत्तिनाथ । वद-  
लासी यथार्थ सिद्धांत तूं ॥ ११ ॥ परी येथें सगुणें सगुणा भेटावें । निर्गुणीं  
तो अवघे शून्याकार ॥ १२ ॥ द्वैतयोगें घडे निजमुखाची वृद्धी । अभेदी तो  
सिद्धी आपेंआप ॥ १३ ॥ आणखीं एकगुज ऐके जनासिंधू । इंद्राचा हा  
बंधू मरुद्वण ॥ १४ ॥ पुत्र कश्यपाचा ऊदरीं दितीचा । जन्म झाला याचा  
पूर्व जन्मीं ॥ १५ ॥ मातेनें याचिये मागीतला वर । व्हावा राज्यधर पुत्र  
माझा ॥ १६ ॥ तोची भोगावया आला हा वैभव । परमार्थिक भव लेउनी  
लेणीं ॥ १७ ॥ इंद्रादिका पूज्य व्हावी ऐसी वृद्धी । विद्यायोग रिद्धीवरें तुहा  
॥ १८ ॥ स्वर्गवासी आला वरदें मृत्युलोका । विद्याचा आवाका सर्व आंगीं  
॥ १९ ॥ चतुर्वेद वक्ता पडशास्त्रीं संपन्न । अष्टादश पुराण मुखोद्गत ॥ २० ॥  
चतुर्दशविद्या कळा ही चौसष्टि । मंत्र सप्तकोटी विधी जाणे ॥ २१ ॥ स्थान  
मान कळा जाणे योगसिद्धी । आष्टादशौषधी रसायनें ॥ २२ ॥ जड्या  
बुद्ध्या जाणे रोगाच्या परीक्षा । पंचाक्षरी शिक्षा करीत भूतां ॥ २३ ॥ मणीमंत्र  
सिद्धी तोटके वेधका । साधुका बाधका विद्याजाणे ॥ २४ ॥ चतुर हरिभक्त  
चौदाशें वर्षांचा । बहुविद्या सिद्धाच्या सिद्धजर्गी ॥ २५ ॥ आर्तभूत  
आले भेटी लवलाहो । उचित हें आहे सामोरया ॥ २६ ॥ ह्यणती ज्ञानदेव  
चलावें जि प्राज्ञा । भितीशीं केली आज्ञा चला ह्यणे ॥ २७ ॥ निर्जाव चाले  
भिती देखे विश्वजन । धावती ब्राह्मण पुढें सांगों ॥ २८ ॥ तो येती चांगदेव  
वाद्यांच्या गजरीं । आरूढोनि गजावरी चवरडोली ॥ २९ ॥ तव सांगती  
वार्तिक महाभिद्ध आले । भिती बोलंघले चालवीती ॥ ३० ॥ ऐकूनि  
चांगया गलितपत्र जाला । लोटांगणीं आला गडवडां ॥ ३१ ॥ घाली दंडवत  
उभाठाके पाहे । भिती चालताहे गजगती ॥ ३२ ॥ तेजसूर्यापरी चौघे  
भितीवरी । देखोनियां करी नमस्कार ॥ ३३ ॥ ऐसेशतवरी संख्या नमस्कार  
जाले । तव ते पातले जवळीके ॥ ३४ ॥ विनीत चांगया देखीयेली स्थिती

उतरले क्षिती भेटावया ॥ ३५ ॥ जाली भेटी तोची विश्रांतीचा वट। छाया घन-  
 दाट बैसावया ॥ ३६ ॥ प्रीतीच्या पडीभरें पडीलें आलिंगन। परमसमाधान  
 उभयतां ॥ ३७ ॥ आलिंगनमीसैं तद्द्रत आपुलें। सुख निक्षेपिलें हृदयीं त्याच्या  
 ॥ ३८ ॥ चांगदेवो कृपादृष्टी अवलोकिलें। अमृताचें झालें मार्जन सा ॥ ३९ ॥  
 नेणो काय केलें हृदयीं क्षेम देतां। विश्वीं एकात्मता ठसावली ॥ ४० ॥  
 तुटलें विरडें पुढें जन्मावळी। मार्गें झाली होळी संचिताची ॥ ४१ ॥ सकळ  
 जन यात्रा दंडाचियेपरी। जैसी महीवरी पहिलीं वखें ॥ ४२ ॥ देखो-  
 नियां भाव देव कृपामूर्ती। आलिंगन देती लहान थोरां ॥ ४३ ॥ देवामी  
 सारिखी आले शरणांगते। दुवळीं समर्थे उंचनिचें ॥ ४४ ॥ अनन्याचा  
 भाव जाणती हृद्गत। करिती सा सनाथ दर्शनमात्रें ॥ ४५ ॥ सकळ विश्व-  
 जन यात्रासमुदाय। आळंगिले वाह्या पसरूनियां ॥ ४६ ॥ आनंद पिकला  
 सिद्धाचीये भेटी। आमृताचि वृष्टी अनिवार ॥ ४७ ॥ विश्रांतिसी सुख आलें  
 ज्या ठाया। रूळविखा पायावरी निडळे ॥ ४८ ॥ गर्जती आनंदें नामाच्या-  
 गजरीं। घोष तो अंबरीं नसमाये ॥ ४९ ॥ नाचती नाचणी संगीत कूसरी।  
 राग सप्तस्वरीं आळविती ॥ ५० ॥ वाजविती वाद्यें करीती सोहळा। सम-  
 र्पिती कळा अभ्याशिल्या ॥ ५१ ॥ सिद्धाच्याचरित्रें गर्जती पवाडे।  
 नाचती सुखाडे आनंदाच्या ॥ ५२ ॥ ऐमे आले आळंकापुरी इंद्रायणीतीरा।  
 ब्रह्मानंद नरानारी लोका ॥ ५३ ॥ ह्मणती चांगदेव महालाभ झाला।  
 हा सद्गुरू भेटला कृपामूर्ती ॥ ५४ ॥ विधीयुक्त पूजा षोडशोपचारीं।  
 समर्पिलीं शिरीं पुष्पांजुळी ॥ ५५ ॥ पतित पतित तारावें पतिता। चांगा  
 विनीतता शरण आला ॥ ५६ ॥ वरद हस्त आतां मस्तकीं ठेवावा। चांगा  
 ह्मणवावा शिष्यवर्ग ॥ ५७ ॥ षग श्रीनिवृत्तिनाथें कृपेच्या सागरें।  
 आणि ज्ञानेश्वरें सोपानदेवें ॥ ५८ ॥ निरविला चांगा मुक्तावाई प्रती।  
 यासी करा प्रतीत आत्मज्ञानी ॥ ५९ ॥ चांगदेवें चरणी न्यासीला मस्तक।  
 मुक्तावाई हस्त ठेवी माथा ॥ ६० ॥ नकळे ब्रह्मादिकां सद्गुरूचि हतवटी।  
 केला उठाउठी निजबोध ॥ ६१ ॥ स्वरूपीं अढळ ठेली चित्तवृत्ती।  
 इंद्रिया विश्रांति तेणें मुखें ॥ ६२ ॥ नलाविची मुद्रा कष्ट नाही अंगीं।  
 केला राजयोगी जिवन्मुक्त ॥ ६३ ॥ लेववीला सर्वांगीं पामष्टीचा अर्थ।  
 होऊनि कृतार्थ ठेला पायीं ॥ ६४ ॥ चांगदेव ह्मणे आजीचि जन्मलों।  
 गुरुपुत्र झालों मुक्ताईचा ॥ ६५ ॥ मागील चौदाशें झाली जन्मांतरें।  
 आजी जन्म खरें सार्थकाचें ॥ ६६ ॥ मीची मज भासैं विश्वातें वसविता।

हें सदुरू वचनें आता प्रतिति आलें ॥ ६७ ॥ धन्य हा सदुरू निवृत्ति ज्ञानेश्वर । सोपान मुनेश्वर मुक्ताबाई ॥ ६८ ॥ दर्शनेचि यांच्या स्वरूप साक्षात्कार । चांगावटेश्वर मुखी केला ॥ ६९ ॥ मग केशवदास चांगा झणती ज्ञानेश्वर । तुज असो बडिवार नामाचा या ॥ ७० ॥ हा ऐकोनि उत्साह सकळ प्रांतवासी । आले दर्शनासी परीवारें ॥ ७१ ॥ झणती सिद्ध भेटी आले चांगदेव । अगणित वैभव घेऊनियां । ॥ ७२ ॥ सकळ वर्ण आले पाहाया चरित्र । पंचक्रोशि क्षेत्र नपुरे टावो ॥ ७३ ॥ व्यवसायी जन आले घेऊनी सौदे माल । होईल उकळ म्हणती येथें ॥ ७४ ॥ साधिले बाजार मांडिलें दुकान । पाहिजेतो वाण सिद्ध आहे ॥ ७५ ॥ म्हणती चांगदेव करावें पूजन । द्यावें निमंत्रण सर्व-यात्रे ॥ ७६ ॥ त्रिलक्षभोजनाची अइत सारिली । पूजा आरंभिली सदुरूची ॥ ७७ ॥ उभय तिरिं दीले मंडप अपार । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥ ७८ ॥ सकळ यात्रा आणि जन क्षेत्रवासी । यावें भोजनासीं प्रार्थियेलें ॥ ७९ ॥ नरनारी बाळें अवधीं लहानथोरें । प्रार्थिलीं आदरें प्रसादासि ॥ ८० ॥ भगवत्भुतीं द्यावें सर्व भुतीं अन्न । हेंचि मुख्य पुजन सदुरूचें ॥ ८१ ॥ आरंभिले पाक अन्नं नानापरी । शाखा कोशिविरी चिरीयेल्या ॥ ८२ ॥ शर्करा मिश्रीत सघृत पक्वान्नं । पडरस दिव्यान्नं सिद्ध केलीं ॥ ८३ ॥ मग षोडशोपचारें पूजेस आरंभा । वेदघोषें नभ गर्जिल्लें ॥ ८४ ॥ सिद्धो-पंत गिरिजाबाईचें पूजन । करूनी स्तवन बहुत केलें ॥ ८५ ॥ तुमचिये कुर्ळा हे विश्वाचे तारक । उपजले वाळक माहा सिद्ध ॥ ८६ ॥ समर्पिली पुजा वस्त्रें अळंकार । संपदा अपार वोपीयेली ॥ ८७ ॥ सिद्धाचें पूजन आरंभिलें वोजा । मेळउनियां द्विजा वित्पन्नासी ॥ ८८ ॥ निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई । पूजेची नवाई विश्व देखे ॥ ८९ ॥ रत्नजडित चौक्या बैसविठे वरी । अर्घ्य पाद्यादि उपचारी पंच्यामृतें ॥ ९० ॥ शतसहस्र विभ भोवताले फेरी । अभिषेक पत्रें करीं धरिलीं द्विजीं ॥ ९१ ॥ महारुद्र अतिरुद्र अरंभ उपन्यास । अंबर मंत्रघोषें दुमदुमीत ॥ ९२ ॥ मंगळ उत्तरे नाना वाद्यांचा गजर । घोषें जयजयकार कारंती सर्व ॥ ९३ ॥ अक्षवणे नारी पतिव्रता करिती । आणि श्रीमुख अवलोकिती चरण दृष्टी ॥ ९४ ॥ नाना-परीमळ द्रव्यें गंधाक्षता माळा । जडित पदकें गळां समर्पालीं ॥ ९५ ॥ सुवर्ण तंतू वस्त्रें मुकुटादि अलंकार । लेववीले परीकर चांगदैवें ॥ ९६ ॥ मुद्रिका भूषणें जडिताचीं कुंडलें । कटी सूत्र सुदले वाले वाकीं ॥ ९७ ॥ नाना

सुमन हार घालूनियां कंठी । अवलोकुनी दृष्टी भरूनियां ॥ ९८ ॥ विमल  
 चांगया जाणे विधी मार्ग । पुजा केली सांग उपचारेशि ॥ ९९ ॥ पूजेचे  
 आसर्नी विराजल्या मूर्ती । झाली धुपारती आरतीया ॥ १०० ॥  
 सुवर्ण द क्षणा गौदाना दीधली । पुजा सांग केली सहूरुची ॥ १ ॥ पाहाती  
 लोचनी नरनारी बाळें । आणि नाचती कल्लोळें प्रेमाचिया ॥ २ ॥ जवादी  
 कस्तुरी बुक्याचे धूसर । उधळती अपार देवावरी ॥ ३ ॥ नैवेद्य पुष्पांजुळी  
 केल्या प्रदक्षिणा । सकळा ब्राह्मणा पूजीयेलें ॥ ४ ॥ हरिभक्त वैष्णव  
 पुजिले आदरें । वाद्यें मंगळ तुरे घोष ध्वनी ॥ ५ ॥ व्यवसायी जन पुजीले  
 क्षेत्रवासी । दिधलें सवाष्णीसीं हळदी कुंकें ॥ ६ ॥ चांगदेवें मग आरं-  
 भिलें ध्यान । मूर्ती अवलोकून सहूरुची ॥ ७ ॥ आरक्त पद तळीं पाऊलें  
 सकुमार । पोटच्या सुंदर जानु जघ ॥ ८ ॥ उदर त्रिवळी प्रशस्त वक्षस्थळा ।  
 शोभली निर्मळ उटी आंगीं ॥ ९ ॥ सरळ भुजादंड तुळशी पत्रें माळा ।  
 नानापुष्पें गळां डोल देती ॥ १० ॥ हनुवटी चुबुका दंत हिरीया जाती ।  
 दुबाही पंगति विराजली ॥ ११ ॥ नासिक सरळ उन्मलीत नेत्रकमळ । शोभल्या  
 कपाळीं गंधाक्षता ॥ १२ ॥ जावळ कूरळ मंडीत मस्तक । पुजा ब्रह्मादिक  
 समर्पती ॥ १३ ॥ मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कळा । निख मुक्तलीळा  
 दावी अंगीं ॥ १४ ॥ आर्ध्य पाद्यादिक वेदाच्या सूस्वरीं । चांगदेव करी  
 ध्यान पुजा ॥ १५ ॥ घ य तो दीवस नैवेद्य अर्पिला । पुष्पांजुळी केला  
 प्रणीपाता ॥ १६ ॥ पुजीले ब्राह्मण विधी उपचारें । हरिभक्त आदरें येथो  
 चित्ता ॥ १७ ॥ वैसवील्या पंती इंद्रायणी तीरीं । पार्थी नानापरी  
 विस्तारिल्या ॥ १८ ॥ दिव्यान्नं परवडी अन्नशुद्धी वाढिली । मंत्रें प्रोक्षीयेलीं  
 त्रिपदेच्या ॥ १९ ॥ सोडीला संकल्प झालों निर्विकल्प । निराशिलें पाप संदे-  
 हाचें ॥ २० ॥ उदर्पण केलें ज्ञानेश्वर नामें । भोजनें संभ्रमें सारीयेलीं ॥ २१ ॥  
 एक एक शीत द्विजमुखीं अर्पितां । शक्तक्रतू भोक्ता नारायण ॥ २२ ॥  
 ऐसा ये क्षेत्रींचा ऋतू महिमा । वर्णी निरुपमा चांगदेव ॥ २३ ॥ मग  
 रूमर्पिले विडे दक्षिणा उपचारीं । चांगदेव करी नमस्कार ॥ २४ ॥ मंत्रा-  
 क्षता द्विर्जां अर्पियेल्या शिरीं । राहो कल्पवरीं क्षेत्र महिमा ॥ २५ ॥ मग  
 बैसवोनि पंगती परिवार आपुला । शेष प्रसाद घेतला चांगदेवें ॥ २६ ॥  
 अद्भुत सोहळा हरीचीं कीर्तनें । वाटियेलीं धनें याचकार्सीं ॥ २७ ॥ सक-  
 लांशीं तृप्ती याचेनि दर्शनें । करीती स्तवनें नारीनर ॥ २८ ॥ प्रत्यक्ष पंढरी  
 नेहे अळकापर । मुक्तीचें माहेर उपासका ॥ २९ ॥ निर्विकार जन मकळ

क्षेत्रवासी । पुजिती सिद्धासि निलकाळ ॥ ३० ॥ धन्य पंचक्रोसी धन्य  
 क्षेत्रवासी । धन्य जे यात्रेसी येती लोक ॥ ३१ ॥ ऐसा चांगदेवें स्तुतिवाद  
 केला । आणि मस्तक ठेविला चरणावरी ॥ ३२ ॥ याचि जन्में बहुत जन्मा निवा-  
 रीलें । वंदितां पाउलें सहस्ररुचीं ॥ ३३ ॥ बहुतेक विद्यांचे बहु गुरु आहेती ।  
 परीते तुळणे न येती सहस्ररुचे ॥ ३४ ॥ ज्याचीया प्रसादें पावलों हा बोधु ।  
 समूळ माया कंदू तोडीयेला ॥ ३५ ॥ निजानंद पर्दीं स्थापिलों सतत ।  
 केला जिवन्मुक्त क्षणामाजी ॥ ३६ ॥ काय उतराई होऊं कवण्या अर्थे ।  
 अर्पितां नाशिवंतें जीवादिकें ॥ ३७ ॥ काया वाचा मनें करुनि कुर्वडी ।  
 धरी ते न सोडी चरण याचे ॥ ३८ ॥ येणें काळे सर्व लाभाचिया कोटी ।  
 लाधलों या भेटी सिद्धाचिया ॥ ३९ ॥ सकळ विद्यासहित करुनी वोवा-  
 ळणी । सांडीन वरुनि जीव प्राण ॥ ४० ॥ ह्मणती चांगदेव कृतकृत्य  
 झालों । चरणि राहिलों मुक्ताईचे ॥ ४१ ॥ या संतचरित्र ओंव्यामुक्ताफळें  
 माळा । मिरवि जो गळा आवडीनें ॥ ४२ ॥ पढे वाचे गाये आणीका  
 परिसवी । लाभे तो पदवी हरिभक्तीची ॥ ४३ ॥ संतांचें चरित्र आवडी  
 जो गाये । पढीयता तो हो विठोवासी ॥ ४४ ॥ आवडे श्रीहरी संत आच-  
 रिता । ह्मणउनी तिष्ठत हरीकथे ॥ ४५ ॥ नारद प्रल्हाद पुंडलिक नामा ।  
 प्रिय पुरुषोत्तमा जीवाहुनी ॥ ४६ ॥ गोरा परीसा आतां नरहरी सावता ।  
 कुर्मा आवडता पांडुरंगा ॥ ४७ ॥ निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई ।  
 चांगा मिराबाई भानुदास ॥ ४८ ॥ विसोबाखेचर जालहान कबीर ।  
 रोहिदास वळरा चोखामेळा ॥ ४९ ॥ जनार्दन एका विष्णुदास तुका । वैकुं-  
 ठनायका आवडते ॥ ५० ॥ संतोबापवार हरिभक्त अपार । हे परम प्रीतिकर  
 विठोबाचे ॥ ५१ ॥ या सकळांचीं चरित्रें श्रवणें पठणें । मुक्त वाचारुणें झाला  
 निळा ॥ ५२ ॥ नव्हे वाचस्पती मूढ वाचक मती । परि उदयो कर्ता स्फुर्ती  
 ज्ञानेश्वर ॥ ५३ ॥ तिहींचा हा ग्रंथ पावविला सिद्धी । प्रवर्तवुनि बुद्धी  
 स्फुर्ती दीली ॥ ५४ ॥ श्रोता वक्ता तूंच आवडीच्या भारें । ग्रंथ असादरें  
 लीहवीला ॥ ५५ ॥ नेणतां प्रमेय कथेच्या अन्वया । नेणो केलें काय  
 सामर्थ्य गुणें ॥ ५६ ॥ निळ्यालार्गीं शेष प्रसाद वोपिला । सहस्र वळला  
 तुकयास्वामी ॥ ५७ ॥ सस्य सस्य सस्य त्रिवाचा हें सस्य । वदविता यथार्थ  
 तुकया सिद्ध ॥ ५८ ॥ उदंड राहिलें कथीं कथितां कथनीं । वाढेल ह्मण-  
 उनी ग्रंथ थोर ॥ ५९ ॥ देवाचिया चिन्ता आलें तें ची पुरे । राहिल्या  
 विस्तारें काय काज ॥ ६० ॥ पुढतीं पुढतो संता हेचि विनवणी । बैसावें

श्रवणीं करुनी कृपा ॥ ६१ ॥ ऐकूनि हें संत तोपले सकळ । ह्मणती तूं  
 प्रेमळ कळों आलें ॥ ६२ ॥ हरिप्रियाची कथा सप्रेमें वदलासी । झाला  
 हा आह्मासी पाहुणेरु ॥ ६३ ॥ प्रसादिक वाणी आह्मारे रुचली । अष्टांगें  
 निवाली श्रवणमात्रें ॥ ६४ ॥ निळा ह्मणे सुखें आनंदें निवाला । चरणासि  
 लागला धांत्रोनियां ॥ ६५ ॥ इति श्रीचांगदेव चरीत्रे सिद्धदर्शनानुग्रह  
 पूजाद्युपचार कथनं नाम पंचमं प्रकरणं । समाप्त

### आरती.

॥ १४७८ ॥ होतां कृपा तूझी पशू चोले वेद । निर्जाव चाले भिती महिमा  
 अगाध । भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरि शुद्ध । करुनि भाविक लोकां केला  
 निजबोध ॥ १ ॥ जयदेव जयदेव जय ज्ञानसिंधू । नामस्मरणें तुमच्या तूटे  
 भवबंधू ॥ २ ॥ चौदाशेंवरुपांचे तप्ती तिरवासी । येउनि चांगदेव लागति  
 चरणासी । करुनि कृपा देवें अनुग्रहीलें खांसी । देउनी आत्मज्ञान केलें  
 सहवासी ॥ ३ ॥ समाधी समर्थी सकळ समुदाय । घेउनी सुरवर आले  
 श्रीपंढरिराय । द्वारीं अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ अमुमाय । जाणोनि  
 महीमा नीळा चरणातळीं राहे ॥ ४ ॥

### गौळणी.

॥ १४७९ ॥ येकि येकटेंच असोनि येकला । विश्वीं विश्वाकार हाउ-  
 नियां ठेला ॥ जयापरी वो तैमाचि गमला । नंदनंदन हा आचोज  
 आंबुला वो ॥ १ ॥ ऐशा गौळणी त्या बोलति परस्परी । करुनि विस्मय  
 आपुल्या अंतरीं ॥ विश्वलाघवीया हाचि चराचरीं । नेणो महिमा  
 यासीं ह्मणो व्यभिचारी वो ॥ २ ॥ गिरि गोवर्धन येणें उचलिला ।  
 काळिया महासर्प नाथुनि आणिला ॥ जळत वणवा वो मुखेंचि प्राशीला ।  
 गिलीता आग्रामुर चीरुनि सांडीला वो ॥ ३ ॥ कपट्या माभळभटा दिल्लें  
 पिडे दान । शोषिली पतना विषें पाजिताचि स्तन ॥ उखळिं बांधतां उष-

टिळे विमळार्जुन । भक्षुनि मृत्तिका वदनीं दाविलीं भुवनें वो ॥ ४ ॥  
 आणिसीं येक येणें नवलावो केला । काला वांटितां वो विधाता ठकवीला ॥  
 भाग नेदितां तो वत्सें गोवळ घेउन गेला । तैसिच आपण येथें होउनियां  
 ठेला वो ॥ ५ ॥ इंद्र चंद्र महेंद्र याते चि पूजीती । श्रुति शास्त्रें ते ही  
 यातें चि स्तविती ॥ माहासिद्ध मुनि ध्यानि आराधीती । नीळा ह्मणे तो  
 हा जोडला सांगाती वो ॥ ६ ॥

॥ १.४८० ॥ दिसे सगुण हा स्वरूप सुंदर । पारि व्यापुनियां ठेला  
 चराचर ॥ देवदानवादि मानव असुर । याविण उरला ऐसा नाही तृणां-  
 कुर वो ॥ १ ॥ ऐशा गौळणी त्या अनुवाद करीती । ज्या ज्या रंगलिया  
 याच्या अनुवृत्ती ॥ रजनि दिवो जयां याचि चि संगती । त्या त्या स्वानु-  
 भवें आपुल्या बोलति वो ॥ २ ॥ महि अंबु तेज मारुत गगन । जगा  
 बीजरूप हाचि वो लपोन ॥ महद मायेचें हा अनादि कारण । देवत्रयासी  
 हा मूळ अधीष्टान हो ॥ ३ ॥ येकानेक झाला आपुलाचि गुणी । उरला  
 भरोनिया चान्हि वाणि खाणी ॥ जया पारि हा तैसाचि साजणी । रूपें  
 गुणें क्रीया मंडीत भूषणी वो ॥ ४ ॥ भुवनें चतुर्दश तींहि याच्या पोटी ।  
 स्वर्गा येकविसाहि आदि हा सेवटी ॥ होण्या न होण्याच्या नेणोनिया  
 गोटी । आपी आपण चि येकट येकटी ॥ ५ ॥ ह्मणे निळा आम्ही नेणोनि  
 आवळा । हासों रुसों यासी करुग दारोळा ॥ खेळता खेळ यासी भांडों  
 वेळोवेळा । केले अपराध ते मागों या गोपाळा वो ॥ ६ ॥

॥ १.४८१ ॥ वेणू वाजवित यमुनेच्या तटी । उभा कान्हया सावळा  
 जगजेठी ॥ भोवती गोधने वो गोवळाच्या थाटी । ऐकोनि गौळणी धावती  
 उठाउठी वो ॥ १ ॥ ऐसा जनमनमोहन रंजवणा । गुणी गुणातीत  
 नंदाचा पोसणा ॥ करुनि अकर्ता हा सृष्ट्यादि रचना । विश्वी विश्वा-  
 तीत अलक्ष देखणा वो ॥ २ ॥ बैसोनि विमानि याच्या पाहों येति खेळा ।  
 देव सकळ हि भिळोनिया पाळा ॥ बोध कुंठित या यमुनेच्या जळा ।  
 बरुवे ब्रह्मानंद नरनारीवाळा वो ॥ ३ ॥ जळचर भूचर खेचर वनचर ।  
 लुब्ध होउनिया वेणुचिया स्वरें ॥ राहिली तटस्थ चि मानसें शरीरें ।  
 नेणती वैरभाव येकत्र परस्परें वो ॥ ४ ॥ पवन निश्चळ चि होउनियां ठेला ।  
 सूर्य अस्तमाना जाऊं वितरला ॥ वळे न पिती पेहभाव गेला । मुखीचा  
 कवळ गाईमुखीं वी गहीला वो ॥ ५ ॥ रोसा स्वानंदाचा आळा माहापर ।



कृष्ण वेणुध्वनि लोधले आंतर ॥ नेत्रि गळताति प्रेमाच पाप्पर । नाळा  
हणने देहीं देहा अनादर वो ॥ ६ ॥

॥ १४८२ ॥ शुकादिकाचीये हृदईचें ध्यान । आम्हा जोडलें वो न  
करितां साधन ॥ सहजचि पाचारितां येतसे धावोन । प्रेमें आर्लिगीतां  
निवे तनु मन वो ॥ १ ॥ ऐशा गौळणी आनंद भरिता । दृष्टी अवलोकुनि  
मदनाचिया ताता ॥ ह्यणति धन्य भाग्य आमुचें वो आतां । लाधलों जन्म  
झालि कृत्याची कृत्यता वो ॥ २ ॥ नित्य हरिचिया समागमें वाई । नाहिं  
देखीलें तें सुख भोगूं देहीं ॥ प्रालब्ध संचित वो क्रियमाण तें ही । गेलें  
हारपोनियां ठाईचें ठाई वो ॥ ३ ॥ येतां जातां नेणो काळाचा आडदरा ।  
देखतां सन्मुख तो पळतुसे माघारा ॥ रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा ।  
तेणें वाताहात जन्मदुःख जरा वो ॥ ४ ॥ हरिचे सन्निधी वो सहवासे  
वर्ततां । यासि बोलतां चालतां कृष्ण खेळतां ॥ आंगी ऐश्वर्याची दृढा-  
वली सत्ता । तेणें आजरामर झालों सों निभ्रांता वो ॥ ५ ॥ ऐशा कृष्ण-  
रूपी रूपसा बाळा । होउनि स्तविती पूजिती वेळोवेळां ॥ कडिये स्वांदिये  
घेउनी घननीळा । नीळ्या स्वामितें आवलोकीती डोळां वो ॥ ६ ॥

॥ १४८३ ॥ येकले नकंठेचि म्हणोनियां येणें । केलीं निर्माण वो  
चौदाहि भुवनें ॥ गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे । पाच हि माहा भूतें भौति-  
केभिन्न भिन्ने वो ॥ १ ॥ ऐसा लाघवीया, माया मूत्रधारी । येकला येक-  
टाचि झाला नानाकारी ॥ स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी । तो हा नंद  
नंदन सये घाल ब्रह्मचारी वो ॥ २ ॥ याचिये नाभिकमळीं जन्म चतुरानना ।  
याचिया निजप्रभा प्रकाश रावे किरणा ॥ याचिया माहातेजें तेज हुताशना ।  
येणेचि पढउनी वेद केला शाहाणा वो ॥ ३ ॥ याचिया द्रावपणें समुद्रासी  
जळ । याचिया चपळपणें पवन हा चंचळ ॥ याचिया अवकाशें आकाश  
पघळ । याचिया धृतिबळें अवनि हि अढळ वो ॥ ४ ॥ येणेंची मेरुस्तंभ अचळ  
धरियेला । दिशादिग्पाळासी येणेंचि ठाव दिधला ॥ विधिविधा नाचा  
शास्त्रा बोधकेला । येणेंचि सुरपति स्वर्गी बैसविला वो ॥ ५ ॥ भोगुनि  
अंगना हा बाळब्रह्मचारी । येकला जेथें तेथें सोळासहस्रा घरीं ॥ आम्हा  
तुम्हां भोगुनि अलिप्त मुरारी । नीळा म्हणे ऐशा विवादति नारी वो ॥ ६ ॥

॥ १४८४ ॥ कांहींच नहोनिया कांहीं येक होता । नामारूपातीत आपण

नेणता ॥ होण्यानहोण्याच्या नेणोनिया वार्ता । साचा संकल्पचि झाला सा प्रसवता वो ॥ १ ॥ ऐशा परि हा मुर्तिमंत झाला । विश्वि विश्वाकार होउनिया ठेला ॥ भाग्ये आमचिया मूर्ती मुसावला । गाऊं वानूं ऐसा आह्मासीं फावला वो ॥ २ ॥ नव्हे ते पुरुष ना नारीपण जेथें । शून्या निशून्याहि पैलाडी परतें ॥ नाकळे नाद विंदु कळा ना ज्योति तें । परा पश्यंतीचा प्रवेश नाहिं जेथें वो ॥ ३ ॥ गुणलावण्याची उघडली खाणी । मंडित चतुर्भुज मुगुट माळा मणी । मुख मनोहर कुंडलें श्रवणी । श्रीवत्सलाछन हृदयीं साजणी वो ॥ ४ ॥ घ्यागे उचलुनि जाऊं निजघरा । आजि फावला तो पाहों यदु-वीरा ॥ खेळों आदरें या खेळवूं सुंदरा । याच्यासंगें नाहिं सुखा पारावारा वो ॥ ५ ॥ नीळा ह्मणे ऐशा संवादति सुंदरी । करिती क्रीडा सर्वे घेऊनि मुरारी ॥ सुखीं सुखरूप झाल्या कल्पवरी । पुन्हा न येती सा फिरोनि संसारीं वो ॥ ६ ॥

॥ १४८५ ॥ नित्यानंदा पुढें आनंद तो कोण । विषयसुख वाई वापुढें तें क्षीण ॥ जेथें न सरे ची वैकुण्ठसदन । शेषशायीं वो त्रिकुटभुवन वो ॥ १ ॥ ने घो ह्मणोनियां सागिती पराते । घेऊं संगसुख हरिच्या सांगातें ॥ गाऊं वानूं रूप पाहोनि निरुतें । हांसों खेळों ठायीं जेववूं सांगातें वो ॥ २ ॥ नेघो समाधीचें सुख तुच्छ वाटे । नित्यानिसाचिये न पडों खटपटे ॥ काय करूं ते तपाचे बोभाटे । येका हरिविण अवघीं ते फलकटे वो ॥ ३ ॥ काय जाउनियां करूं निजधामा । तेथें मी नातुडे नाढळे विश्रामा ॥ येथें सांडूनियां तमालमेघःशामा । नेघो नाईका आणिका दुर्गमा वो ॥ ४ ॥ स्वर्गभोग ते हीन लागति असार । क्षणें होती जाती क्षणेचि नैश्वर ॥ येथें हरिसंगें क्रीडों निरंतर । सर्वही सुखाचें हा जोडला आगर वो ॥ ५ ॥ नीळा ह्मणे निख निःसीमस्वानुभवे । ऐशा गोपिका सा रंगल्या हरिसर्वे ॥ अधिकाधिक हें प्रेम त्यांचें नवें । जाणोनि आवडी ते पुरविली देवें वो ॥ ६ ॥

॥ १४८६ ॥ यासि पाहतां वो हृदयस्थ पाहीला । यासी बोलतां वो वेदुची घोकला ॥ यासीं खेळतां कुसंगदोष गेला । यासि भोगितां हा प्रत्यवाय गळाला वो ॥ १ ॥ ऐसा निजानंद परमात्मा श्रीहरी । आह्मी लाधलों वो भाग्याच्या संसारी ॥ निख आळंगूं या हृदयाच्या आंतरि । ऐशा निजबोधें निवाल्या सुंदरी वो ॥ २ ॥ यासी विचरतां परमार्थ हातीं लागे । यासि विवरीतां ये सिद्धांत वोळगे ॥ यासि विनटतां समाधी पाया लागे । यासि विनवितां हाचि वरि आगें वो ॥ ३ ॥ यासि करूं जातां

सहज ची मोटी । स्वार्थ परमाक्षेपुरुषार्थ लागे पाठी ॥ यासी जीवीं  
 ध्यातां यासिचि पडे भीठी । यासि गीतीं नातां ब्रह्मांड पडे पोटीं वो ॥ ४ ॥  
 यासि करुनि पुढें विचरों जनिं बनीं । यासि घेउनि संगें बैसो वो भोजनीं ॥  
 यासि निजउनी निजों निजझयनी । याचे संग सुख घेऊं अनुदिनी वो  
 ॥ ५ ॥ नीळा ह्मणे निजाश्रमं चि कसळा । ऐशा आरजा गौळणी त्या  
 बाळा ॥ ध्यानिं मनिं जीवीं ध्यातां या गोपाळा । गेल्या विसरोनियां  
 संसार सोहळा वो ॥ ६ ॥

॥ १४८७ ॥ ऐकं ऐकपणाचा घेउनियां त्रास । जाला नानाकार  
 स्वरूपें बहुवस ॥ ह्मणोनि दुसरेंचि नादळे वो यास । जयातयामाजी  
 याचा चि रहिवास वो ॥ १ ॥ ऐसे निजात्मया जाणोनि गोविंदा । जीवें  
 अनुसरल्या सकळाही प्रमदा ॥ करिती सेवावृत्ति निशिदिनीं सदा ।  
 हसती रुसती करिती विनोदा वो ॥ २ ॥ सर्वसाक्षी सर्वही जाणता । सर्व  
 करुनियां ह्मणवि अकर्ता ॥ जीवीं जीवाचा हा आप्त चि सर्वथा । जेथें  
 तेथें याची नित्य ऐक्यात्मता वो ॥ ३ ॥ नित्य अंगसंगें भोग त्यासि देति ।  
 दृष्टी अवलोकुनि गुण त्याचे गाती ॥ नेउनि ऐकांति वो निजगुज बोलती ।  
 करिती काम धाम परि त्याचि पासी वृत्ती वो ॥ ४ ॥ सामु सामुरिया  
 भ्रतारासी चोरी । नंगदा जावा त्याही सजूनियां घरीं ॥ देती आलिंगन  
 निजात्मया हरी । येथुनि ह्मणति संसारा बोहरी वो ॥ ५ ॥ ऐशा निळा  
 ह्मणे झाल्या हरिरता । त्या त्या विराजाति मुक्तिचीया माथा ॥ नानासाध-  
 नाच्या लाजउनि चळथा । जाल्या असोनि संसारि नित्यमुक्ता वो ॥ ६ ॥

॥ १४८८ ॥ याच्या संगमुखें गर्भवास घेतां । येत जात गे कल्पाच्या  
 चळथा ॥ नेघो भुक्ती मुक्ती देता सायुज्यता । ऐशा गौळणी त्या सुखानंद  
 गरिता वो ॥ १ ॥ धन्य प्रेमळा त्या रंगल्या श्रौरंगीं । नेणति दुसरें वो  
 सारीं विरागी ॥ हरिचीं भूषणें सा लेउनि निजांगीं । सुखी सुखरूप भोगी  
 नित्य सागी वो ॥ २ ॥ याच्या सहवासें भोगितां निजभोग । भोगी  
 भोगातीता सर्वदानिः संग ॥ नयेनिदृश्यावरी देखतीही जग । ऐशा विचरति  
 होउनि आंनग वो ॥ ३ ॥ नित्य जानवनि हरिते देखती । हरिची होउनियां हरि  
 ते भजती ॥ हरिरूप जाली त्यांचि अगकांती । हरिची ध्यानीं मुसावळा  
 मनिं चिची वो ॥ ४ ॥ येती जाती सा हरीच्या सांगातें वसति । नित्यकाळ  
 हरि वसे जेथें ॥ करिती भोजन सा जेवनीतां हरीनें । हरिविण सा नघेती

जीवनातें वो ॥ ४ ॥ निळा ह्मणे तया हरिच सांगातां । सा हि वतेताति  
हरिच्या अनुवृत्ती ॥ नाहीं उरविली दोनिभणे खंती । वसति एरुएकीं निजा-  
त्मता युक्ती वो ॥ ५ ॥

॥ १४८९ ॥ मी मज माझे याची केली वो निरस । वीण आपणा येणें  
आणियेला त्रास ॥ नेदी आड येऊं दुजियाचा आभास । कैसें काय करूं सांगा  
मज यास वो ॥ १ ॥ ऐसें जाजावोनि बोले एकी नारी । हरिचा सुखानंद  
भरुनी अंतरीं ॥ लटिकाचि बालभाचा भाव लोकाचारी । दाउनि एकांती  
हरिसी काम सारि वो ॥ २ ॥ ह्मणे वृत्ती माझी नुरेदेहावरी ॥ क्षण हि  
न कंठे वो सासुरामाहेरीं ॥ काय करूं मी वो नगमे घरदारीं । नेऊनी  
घाला जेथें अनंग मुरारी वो ॥ ३ ॥ यावरी गेलें आतां माझे माणुसपण ।  
करितां उपचार ते हरिती माझे प्राण ॥ गेले होऊनियां होते ते निर्माण ।  
सोडा आस माझी द्या वो मोकलुन वो ॥ ४ ॥ ऐसि देहगेहीं होऊनि  
उदास । गेले तुटोनियां अवघे आशापाश ॥ निद्रा जागृति ना स्वप्नाचा  
आभास । एक लागला त्या हरिचा निजध्यास वो ॥ ५ ॥ निळा ह्मणे  
नेणे आपपर दुसरें ॥ भरली निजानंदीं न पाहे माघारें ॥ कैचें येईल तेथें  
आविद्येचें वारें ॥ झाले हृदयीं स्वानुभव चेईरे वो ॥ ६ ॥

॥ १४९० ॥ नव्हतें एक ना दुसरें कांहीं यासीं होता । लपोनियां  
आपुलीयें कुसी । कांहीं चि नोळखोनि आप आपणासीं । तोचि येउनि  
येथें झाला आविनाशी वो ॥ १ ॥ रूप धरिलें सगुण चांगलें । वाणमाण  
जेथील तेथेंची रेखीलें ॥ चतुर्भुज शंखचक्रातें मिरवलें । मुगुट माळा  
श्रवणी सुतेज कुंडलें वो ॥ २ ॥ नव्हता गांव सीव पहिले यासि कांहीं ।  
नामरूपासि तो आधी चि ठावानाहीं ॥ ह्मणति वेंकुंठ ते कालिची झाले  
बाई । क्षीरसागर ना कैचि शेषशाई वो ॥ ३ ॥ नव्हता काळा गोरा खुजा  
ना ठेंगणा । स्वरूपसुंदर ना आंधळा देखणा ॥ कैचि जीव शिव तयासी  
भावना । पंचभौतिक ना नेणे पंचप्राणा वो ॥ ४ ॥ नव्हता मन बुद्धि इंद्रि-  
यांचा मेळा । कार्य कर्तृत्व हा करणावेगळा ॥ येणें जाणें यासि नव्हतें  
कवण्या काळा । तोचि आला या नंदाच्या राउळा वो ॥ ५ ॥ यासि जीवें  
भावें धरा घाला मिळ्या । ऐशा बोलती गौळणी गोरट्या ॥ निळा ह्मणे  
अवघ्या मिळोनि लहाना मोठ्या । यासि चुकाति त्या अभाग्या करंठ्यावो ॥ ६ ॥

## खेळ मुलांचे.

॥ १४११ ॥ आंगा आणुनि धारें पोरा घालिसि हमामा । निघोनियां  
जाईल पुढें पडसि येउनि दमा ॥ १ ॥ घुमे एक्याभावें । हा गोपाळ घेउनि  
सर्वें ॥ २ ॥ तोंडा येतो फेंस पुटिला नाचसिल बारे । पडतां निसतोश मग  
हांसतिल पोरें ॥ ३ ॥ निळा ह्मणें सकळ ही सोडुनियां तमा । एका हरि-  
विण तया नांव हमामा ॥ ४ ॥

॥ १४१२ ॥ धरुनि हातिं हात पोरा धरिसी चिकाटी । नमुटेसि मग  
बळिया सांपडतां मुष्टी ॥ १ ॥ धरिसी तरी धरि एक हरि चिर्ती मनीं ।  
नाहितरि अहंकार गोविल व्यसनीं ॥ २ ॥ सोडवितां न मुटे त्या नाडिवो  
अभीमाना । वायां व्यर्थ कुंथोनियां पडसिल पतना ॥ ३ ॥ निळा म्हणे  
अंतरिचें जाणे हरि सर्व । तया हातीं हात देतां देईल तो वैभव ॥ ४ ॥

॥ १४१३ ॥ तारुण्याच्या बळें घेऊं धांवसिल झोंबी । पडलिया तळीं  
हासों लागतिल उभी ॥ १ ॥ घेसी तरी घेई हरिसर्वें घालि मिठी । नेदी  
पडो तोचि वंघ करिल येसृष्टी ॥ २ ॥ एकाहुनि बळि येक नये तुझ्या  
ध्याना । कुंथोनियां येसी तळा होईल तनाना ॥ ३ ॥ निळा ह्मणे झोंबि  
लोंबि घेई काळासर्वें । श्रीहरिच्या बळें मग वाटसिल नांवें ॥ ४ ॥

॥ १४१४ ॥ ह्यैस वेलि देता सेलि होसि कासाविस । येईल पुढें थेटे  
पडसे आयुष्याचा नाश ॥ १ ॥ बुड हरि सर्वें । देह भाव उरनिभावें ॥ २ ॥  
दरडिवरी राहोनि उभा मारिसी कीराणे । तळिचा धोंडा नेणोनि पारो  
जाशिल जिवें प्राणें ॥ ३ ॥ ह्मणे निळा सांडुनि खेळा श्रीहरितें भज ।  
आक्षोभ जळ नचले बळ होशिल निर्बुज ॥ ४ ॥

॥ १४१५ ॥ मुरकाडि बैसोनि खोडि चढसि झाडावरी । मोडलिया  
डाहाळी खांदि पडशील आघोरी ॥ १ ॥ वेंघ ऐशावरी घेउनि सर्वें हरि ॥ २ ॥  
जगडवाळ झाड वरि खांद्याहि वांकुड्या । उलंडल्या वरुनि हात मोडतिल  
मांड्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे श्रीहरि तें दीष्टि धरुनियां । वेंघेवरि जाई दुरि न  
पवसि अपाया ॥ ४ ॥

॥ १४१६ ॥ धोनियां झाडा पोरा खेळारि मुरकाडी । निसरता हात  
 पाय माझा होईल मदी ॥ १ ॥ धरुनी हरि त्वेत्तिसी खेळे वरिझाडा ।  
 आभिमानें जासि तरी होईल चुराहाडा ॥ २ ॥ दिसति त्या खांध्या पोरा  
 मोठ्यापरि ठीसरी । मोडती आंगभारें याचा विश्वास नधरी ॥ ३ ॥ निळा  
 ह्मणे सांगितलें धरि चिचें मनें । मग तूं चढेवरी मुखें हिंडे खांध्या पानें ॥ ४ ॥

॥ १४१७ ॥ समान निट दोहि आंगे पोरा खेळे मुरदांगे । नाहींतरी  
 जासि वायां चुकावता आंगे ॥ १ ॥ खेळ सख्या खेळा । लक्षुनि हरि-  
 ढोळा ॥ २ ॥ सांडुनि मर्यादा जरि घालिसी पाउलें । तरी होसि फजित  
 पोरा मारितील मुलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे चिप चरणें धरुनियां निग । न  
 पडसी कोडियांत ध्याता हा श्रीरंग ॥ ४ ॥

॥ १४१८ ॥ खेळे हेटि मेटि नाचे एकाचि पायावरी । धावोनियां सिव  
 आतां आत्मया श्रीहरि ॥ १ ॥ तरिच खेळ वरार । नाहितरि चेरा ॥ २ ॥  
 धावति तो पोरें पळता धारि वेगावत । सारुनिया मागें गिती गाई भग-  
 वंत ॥ ३ ॥ निळा म्हणें चपळपणे करि कार्य सिद्धी । नाहितरी पोधा  
 होतां नपवसी कधी ॥ ४ ॥

॥ १४१९ ॥ घालितां उमाणी पोरा नुमजति तुज । उकलुनियां हरि  
 घेई हृदईचें निज ॥ १ ॥ असोनियां चराचरी नदिसे तें काय । नाहीं जया  
 कान डोळे मुख हात पाय ॥ २ ॥ एकना अनेक नव्हे नव्हेची कांहीं बाहीं  
 नसोनियां तेचि वसे अखंड देहादेहीं ॥ ३ ॥ निळा म्हणे सांग माझे ऐके हे  
 उमाणे । नेणवेत रिपुस मुखें हरिचीं हीं लक्षणें ॥ ४ ॥

॥ १५०० ॥ खेळो कोलकाटि पुढें धावसील वेगें । वारुनि वरिच्यावरि  
 राखों नेणसि तूं आंगें ॥ १ ॥ आतां खेळ कोलकाटि । रे गोपाळ धरुनि  
 टिष्टी ॥ २ ॥ राखों जाता गडि दांडे सिवताति आंग । नावरति तुज तरी  
 वाउगेचि सोंग ॥ ३ ॥ निळा म्हणे वस्ताद करि नंदाचा नंदन । तोचि देईल  
 विद्या तुज करिल प्रवीण ॥ ४ ॥

॥ १५०१ ॥ वाटुनियां गडि चेंडु मांडियलि फळी । मेलसि धांवतां  
 कान्हो नाटोपेचि बळी ॥ १ ॥ येईल चेंडु हातारे । हरिसी शरण जातां ॥ २ ॥  
 पाडिल्या लगोऱ्या जेगें तेणेचि नेला डावो । वाउगिची सीणति येरे धावतां

गेले पावो ॥ ३ ॥ म्हणे निळा शरण गोपाळा । हरितातडी । तरिच  
चेंदु येईल हातापांगविमी गडी ॥ ४ ॥

॥ १५०२ ॥ करितां हुसि हातां नये चेंदु गमाविला । धरुनि कानि  
पाठिवरी वैसविती मुळा ॥ १ ॥ म्हणति म्हणे कीर । नाहींतरी घेई फेरे  
॥ २ ॥ आधिके अधिक वरिणाच्या घेउं येती । गमावितां चेंदु हाल अवघेचिं  
पहाती ॥ ३ ॥ निळा म्हणे म्हणोनियां लावि लक्षडोळा । देईल हाति चेंदु  
हरि कृपेचा कोवळा ॥ ४ ॥

॥ १५०३ ॥ पाडुनि लगोच्या चेंदुवाच्या एका घायें । मुखि खेळे खेळ  
माहे करुनि हरिचे पायें ॥ १ ॥ खेळे ऐसा खेळ । मनीं धरुनि घननीळ ॥ २ ॥  
उडोनिया जातां चेंदु नसांभाळे हुमी । धांवतांचि मरति पोरें होती कामा-  
विमी ॥ ३ ॥ निळा म्हणे झेलुनियां घेई वरिच्यावरी । एकविध भावें  
शरणजाउनियां हरी ॥ ४ ॥

॥ १५०४ ॥ लगोरिया सांडुनि पोरा वाटिसिल गडी । निर्वळाच्या संगें  
डाव देतां येसि रडी ॥ १ ॥ नकरि ऐसैं आतां । करि गडी श्रीअनंता  
॥ २ ॥ मारिताचि लगोच्या आधीं येतो हाताडाव । चुकलिया व्याहाण  
वाटी हांसतात सर्व ॥ ३ ॥ निळा म्हणे वायाविण नको पावो खेदा । याचि  
लागि न विसंवे श्रीहरि गोविंदा ॥ ४ ॥

॥ १५०५ ॥ विठी दांडु भळारे तरिच मारि टोळा । नाहिं तरि डाव  
घेतां धांवडिती मुळा ॥ १ ॥ सावधान पाहेरे हरिची चिर्ती ध्याये । न  
राहोनि निदमुरा खेळाच्या प्रवाहें ॥ २ ॥ हाणे नीट दांडु रे नाहींतरी नाडु ।  
वाउगाचि टोळा होतां पाविसिल दांडु ॥ ३ ॥ निळा म्हणे हरिमुखें हाणतां  
चिमुनेति । नचुके जो त्वरा करितोचि पावे कीर्ती ॥ ४ ॥

॥ १५०६ ॥ जाईजण्या वळें पोरा घालिमी हुंवरी । विचकिमी दांत  
पुढें पडसिल फेरी ॥ १ ॥ पाहे हरिकडे । मग हुंवरि घालिकोडें ॥ २ ॥  
उडसिल वळें ज्याच्या वोळखेतो आधीं । नाहींतरि वायांजासि नपडे  
उपाधी ॥ ३ ॥ निळा म्हणे सांगितलें हीत धरिं पोटी । निजभावें शरण  
रिघे कान्हो जगजेटी ॥ ४ ॥

॥ १५०७ ॥ धरुनियां स्वास पोटि सियो पाहानी हाल । नपवसि

स्थळ भोंवता गे।

हुतुतु कृति करिसी वेळोवेळां ।

होउनियां नम्रपणे ~~सावळा~~ सावळा ॥ २ ॥ धावतां अविचारें पोरें धरि-  
तील टांगे । नचलतां बळ मार्गें पडसिल उगे ॥ ३ ॥ निळा म्हणे सांडु-  
नियां हुतुतुचा वार । आठवि हा ध्यानीं मनीं नंदाचा कुमर ॥ ४ ॥

॥ १५०८ ॥ फिराविसी मान तरी पिंग्याचें महिमान । नाहितरि सरे  
परति जाई वो येथुन ॥ १ ॥ धरि हरि चिंतिं गे पिंग्याच्या निगुती । नाहिं-  
तरि वाया जासी भोवंडिचे भ्रांती ॥ २ ॥ षोडसिल माजगे तरिच पिंगा  
साजे । लाटण्याऐली नळवता फजीतिचें भोज ॥ ३ ॥ निळा म्हणे सांगि-  
तलें धरि हित कार्नी । तरिच पिंगा गोड तुझा श्रीहरि चिंतनीं ॥ ४ ॥

॥ १५०९ ॥ पिंगा ह्याणजे पिलंगोनि भीरभीरिच्याचे परी । फिराविसी  
माजमान तरि तुझी थोरी ॥ १ ॥ चिच हरिवरि गे ठेउनि दे भोंवरी ।  
नाहितरि सर परति येथुनि जाई दुरी ॥ २ ॥ वाउगाचि ताटा गे नाहिं  
बळवटा । येथे नाहिं काम तुझें जाई आल्या वाटा ॥ ३ ॥ निळा ह्याणे  
निजानंदें कापवि शरीर । धरुनियां निजमनीं रुक्मिणीचा वर ॥ ४ ॥

॥ १५१० ॥ तरिच पिंग्या षोडिगे लवोनि आंग मोडी । नाहितरि  
परति सर ह्याणति जा धांगडी ॥ १ ॥ फिराविसी मान जरि हरि तें  
लक्षून । तरिच खेळ रुचेळ तुझा मानवति जन ॥ २ ॥ राहे उभी नीट गे  
होउनियां धीट । नाहितरि झोंके खातां ह्याणति फटफट ॥ ३ ॥ निळा  
ह्याणे श्रीहरि गे आठवि आंतरी । तरिच पिंगा मानेळ जगा धन्य ह्याणति  
नारी ॥ ४ ॥

॥ १५११ ॥ फुंकिसि जगागडि गे तरि घालि फुगडी । नाहिं तरीनको  
रुं रुं फजिति रोकडी ॥ १ ॥ षोडी आंग वाई गे नाचण्याचे सोई ॥ आठ-  
वुनि श्रीहरीचा निजानंद देही ॥ २ ॥ त्या नांव फुगडि गे वंधनानें तोडी ।  
नाहितरि कापउनि काय टिप्या मांडी ॥ ३ ॥ निळा ह्याणे जोडी गे देवा  
खें गडी । आठवुनि ध्यानिं मनिं रूप घडिघडि ॥ ४ ॥

॥ १५१२ ॥ तरिच वरवंटा गे लईलई लकोटा । फीरोनियां न वजसी  
मपंथे वाटा ॥ १ ॥ लकोट्याच्या भारें गे नव जाये चाचरि । धरुनियां तारा  
नेज वृत्ति हे सावरी ॥ २ ॥ हरिचिया लंदे गे डोल ब्रह्मानंदें । घालु-



नियां पायां तळीं इंद्र चंद्रपदे ॥ ३ ॥      गे जोडि वन-  
माळी । नाहितरि माया मोहें पडशिल जाळीं ॥ ४ ॥

॥ १५१३ ॥ कपाळ झेटि मिसे वोट लावितेसी लळार्टी । तेंचि नमन  
अपीं वाई कान्हो जगजेठी ॥ १ ॥ सहजाचिया खेळा गे जोडि घननीळा  
नलगे कांहि घेणें देणें परि हा तो जवळा ॥ २ ॥ नमन हेंचि निज गे पर-  
मार्थाचें विज । सहज भावें नमुं जातां जोडे अधोक्षज ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
आतां गे वर्म आलें हातां ॥ श्रीहरिच्या संग सुखें गाउं गुण कथा ॥ ४ ॥

॥ १५१४ ॥ झेटि मेटि वाई गे लवे हरिच्या पाई । नमन नमृता हेचि  
परमार्थाचि सोई ॥ १ ॥ निडळासी वोट लावितेसि वेळोवेळां । नमनचि  
होतें सहज खेळतां या खेळा ॥ २ ॥ उत्तम हा खेळ गे खेळतां निर्मळ । नमनि  
नमितां हातां येतो हा गोपाळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे जग तुज करिल कृपा मग ।  
येउनिया वाम करितां हृदई श्रीरंग ॥ ४ ॥

॥ १५१५ ॥ टिपरियाचे वाई गे नाच सुखें वाई । गिती गाउनियां  
हरिचें संग सुखें घेई ॥ १ ॥ नाचोनियां फेरि गे गुण खाचे उचारी । जेणें  
काग बग सिठ्ठमर्दियले वैरी ॥ २ ॥ ऐसें गाई गाणें गे हरि जोडे जेणें ।  
येर येउनेदी वाचे लटकी ते वा याणे ॥ ३ ॥ निळा ह्मणे नामें गे तोडि  
मरण जन्में । ऐसा हरिगित गातां हरतील कर्म ॥ ४ ॥

॥ १५१६ ॥ खेळे खेळ झेंपागे आठवि । चि द्रुपा नाहितरि पुनःपुन्हा न  
चुकाति खेपा ॥ १ ॥ घेई वारवोटि गे काढि सागरगोठी । जेणें अर्थ स्वार्थ  
परमार्थ पडे पोठी ॥ २ ॥ वरवि घालि झेंप गे लांवउनि हात । नाहितरी  
लाजोनियां आयुष्या करिसि घात ॥ ३ ॥ निळा ह्मणे डोले गे हरिचिया  
तोले । जेणें इहपरलोकीं विकमिल मोले ॥ ४ ॥

॥ १५१७ ॥ पेहरंब्याचे सोई गे सारविसि भुई । परि येथें तेथें असे  
अवघाचि हरि पाही ॥ १ ॥ कांपवितां हात जरि सावधान चित्त ।  
तरिच होईल मान न पवता घात पात ॥ २ ॥ नाचविसि पाय गे घोळ  
मुनि भोय । परि नम्र दाखवितां जगिं हांसें होय ॥ ३ ॥ निळा ह्मणे बरागे  
विचार करि धीरा । आठवुनि हृदयांत राहे सार्ङ्गधरा ॥ ४ ॥

॥ १५१८ ॥ आहाडे पाहाडे गे वावुगेचि झगडे । नको करूं वाई आतां  
पाहे मागें पुढें ॥ १ ॥ सावळा श्रीरंग गे व्यापुनि आमे जग । खासि नव्हे

क्षत ऐसे बोल बोले चांग ॥ २ ॥ वेड्यावाकुड्या गोटिगे नको काढु वोटी ।  
ध्यानि मनीं गीती गाई कान्होजगजेठी ॥ २ ॥ निळाह्मणे निंदास्तुति ज-  
यासि समान । त्याचि सर्वे बोल उणे करिल बहुमान ॥ ४ ॥

॥ १५१९ ॥ पुन्हा पेहरंब्याच्या मुखें गे गाई हरि मुखें । वाजउनि  
टाळि रंगि नाचोनि हरिखे ॥ १ ॥ देईल तोचि पाने गे गौरउनि माने ।  
खोबरियाच्या वाड्या माळा गळाचि मुमने ॥ २ ॥ उदार हा दानि गेलो  
कि त्रिभुवनीं । तोचि ध्याई चीत्ति आतां करिल मुखाधणी ॥ २ ॥ निळा  
ह्मणे सर्व खेळिखेळा साक्ष भुत । तोचि जनि वनि सये नांदे हृदयांत ॥ ३ ॥

॥ १५२० ॥ खेळोंपंडखडेगे बैसोनि निवाडे । आधीं उचलि येकमगदोनि  
घेईं पुढें ॥ १ ॥ सावधान चालिगे नेमाचेचि झेली । दोनी तीन पाच सात  
सांडि येक उचली ॥ २ ॥ नेदिला गोढका दुसरि यामि झोका । हळुचि  
घेईं उचलुनियां तरिच खेळ निका ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिगे साक्ष निरंतरी ।  
तोचि जाणे सर्व आहे तुज मजही माझारी ॥ ४ ॥

॥ १५२१ ॥ चाल ह्मणसि वाईगे खेळों लपंडाई । जेथेंतेथें साक्ष कान्हा  
लपो कोणे ठाई ॥ १ ॥ झाकुनिया डोळ्यागे लपविली चपळा । लपों जाति ।  
जेथें तेथें कलकलित वाळा ॥ २ ॥ पडमाई नसेगे अवघाचि प्रकाशे  
सर्वठाई व्यापुनि आत्म वनमाळिवसे ॥ ३ ॥ निळा ह्मणे खेळगे अवघाचि  
होपळ । जेथें तेथें साक्ष पणे वर्त्ते हा गोपाळ ॥ ४ ॥

॥ १५२२ ॥ ह्मणसि कडव सांगे मायचिया वैसा । मायाचि नाहिं  
मिथ्यापणे निजबोध प्रकाशा ॥ १ ॥ लपों कोणिकडेगे सांगवाई निवाडे ।  
अविद्याहि ह्मणसी तरिते न दिसे निवाडे ॥ २ ॥ कैच भिहे माझेगे झाको  
ळिले तेजे । अवगी आत्मराजे माझ्या उजळि निजे ॥ ३ ॥ निळा ह्मणे  
नुरेगे लपणेचि वोसरे । याचिया प्रकाशें उजळले दरे खोरे ॥ ४ ॥

॥ १५२३ ॥ सरलिया खेळगे ह्मणति आवड्या वाळा । आरते आरति  
करू नंदाच्या गोवळ ॥ १ ॥ हाचि जीव प्राणगे सोयरा सज्जन । वोवाळि  
तां यासि वाई निवेतनु मन ॥ २ ॥ करुनियां आरति पंचप्राण जांती ।  
मिळोनिया सकळा वाळाश्री मुख पाहाती ॥ ३ ॥ निळा ह्मणे वेळगे धन्य  
पर्व काल । साधला हा आजि येथें आळवुं गोपाळ ॥ ४ ॥

॥ १५२४ ॥ देव प्रगटचि लपाला । आड आपण वैसला ॥ १ ॥ काय नवल सांगों कैसे । झाकिला प्रकाशें ॥ २ ॥ निज ज्वाळे वैश्वानर । लह-  
च्या लोपिला सागर ॥ ३ ॥ निळा ह्मणे धुळी । आड ठेलि मही तर्ली ॥ ४ ॥

॥ १५२५ ॥ पाहों जातां हा नदिसे । झांकोळिला विश्वाभासें ॥ १ ॥ आतां पाहों कोणि कडे । आड आपणां हा दडे ॥ २ ॥ डाहाळि आड आंवा । असोनि नदिसेचि उभा ॥ ३ ॥ साखर दिभेखडा । गोड पाहों कोणिकडा ॥ ४ ॥ निळा ह्मणे सोने । नदिसे झांकिलें भूषणें ॥ ५ ॥

॥ १५२६ ॥ हाति घेतल्या चिताक । दिडी नदिसेजी कनक ॥ १ ॥ तैसा देव पाहों जातां । विश्वाभामुचि दौरा मारीळ पाळा आंवरा ॥ २ ॥ नदिसेची दौरा । मारीळ पाळा आंवरा ॥ ३ ॥ निळा ह्मणे गारा ठेल्या लपडनियां नीरा ॥ ४ ॥

॥ १५२७ ॥ येकायेक पण । नसंपडे दुजे नविण ॥ १ ॥ ह्मणोनिया भक्त केला । आधी मग देव जाला ॥ २ ॥ फुला आधी फळ । नव्हेचि मुळे विणडाळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे लेंक । होता वापपणां विक ॥ ४ ॥

### विरहिणी

॥ १५२८ ॥ खेळि खेळता वो विकळ सुंदरा । जालि आठवितां लंडाच्या कुमारा । खेद कंपखेद हाटल्या शरिरा । जाला विरह तो नेणती ईतरवो ॥ १ ॥ धरा आवरुनी ह्मणति वीनाजणी । विर नधरत पडीळि धरणी । येकी सांगति वोजालि झडपणी । वेगि आणा आतां पंचाक्षरी गुणिवो ॥ २ ॥ जातो प्राण वो येताति लहरें । येकी ह्मणतिवो डंभिवी विरवारें । आंग तापलें वो येतु आसें शिखरें । येकी ह्मणति वो मोडसि येचाभरें वो ॥ ३ ॥ येकि ह्मणति मे लागलें देवत । कुळिचें दामण वो नेदि करुनि मान । घाला गोंधळ वो विनवा सधस्त । ठेवा आण भाक करुनि येक चित्त वो ॥ ३ ॥ ऐसा झिळाला वो भोवताला पाळा । होति चुकुर येकी रडतानी वाळा । पाजा वो खेडें वो वांचवा लहाळा । नका उभिर मे धांवा उतावेळा वो ॥ ४ ॥ सग ते येकांतिची सांगे भविजासी । नका वाहेगिवो

फुटो कोणापार्शी ॥ आणा नंदाचा नंदनु येकांतासी । निळ्या स्वामिची हे भावना निश्चयेसी वो ॥ ५ ॥

॥ १५२९ ॥ देतां आळिगन नंदाच्या कुमरा । पडेल उतार हे वांचेल सुंदरा ॥ नका आड घालूं संदेह दुसरा । लावा उठवुनि जाउंघा इतरा वो ॥ १ ॥ ऐसे वोलति सा जीविच्या जिवलगा । झाला विरह गे वांचवा सुभगा ॥ आणा पाचारुनी गे एकांता श्रीरंगा । दुजा उपावोचि नचले या प्रसंगा वो ॥ २ ॥ आहे ठाउकें हें अंतरीं आम्हांसी । याचा वेध झाल्या दशाचि हे ऐसी ॥ होते आटणि गे जीवा आणि शिवासी । तेथें देहबुद्धी नाठवे देहासी वो ॥ ३ ॥ हृदयीं होतांचि या कामाचा संचार । न्यावा एकांतासि निष्काम यदुवीर ॥ देईल सुख गोचि नाही ज्यासि पार । सांडा चावटी आणिक विचार वो ॥ ४ ॥ नाही अनुभव हा ठाऊका जयामी । साचि भोगिती या अनुदिनीं दुःखासी ॥ येति जाति पुन्हा होति कासाविसी । आम्ही न विसवों या सावळ्या कृष्णासी वो ॥ ५ ॥ नाही जीवीं या जीविताची चाड । याच्या संगमुखें घालूं वो धुमाड ॥ स्वामी निळ्याचा पुरवील कोड । आणा तोचि आतां सांडा बडवड वो ॥ ६ ॥

॥ १५३० ॥ झाला विरह हे नये देहावरी । देतां औषधें वो आणितां पंचाक्षरी ॥ देवि देवतांची नचले येथें थोरी । नानाउपायांच्या करितां भरोभरी वो ॥ १ ॥ आणा वेगीं तो सावळा सुंदर । मदनमूर्ति वो नंदाचा कुमर ॥ तथा भेटतांचि होईल उतार । पुरेल आर्त हे वांचेल सुंदर वो ॥ २ ॥ एकी सखिया सा येऊनि विनविती । एकी हरिचीया पायावरी लोळती ॥ एकी करुनि पंचप्राणाची आरती । म्हणति चला वेगीं एकांतीं वो ॥ ३ ॥ एकी घालिती हरीसी विजणवारा । एकी देती विडिया सा सुंदरा ॥ एकी वारीती वरी चौच्या सकुंआरा । एकी ह्यणती हरि चलावें मंदिरा वो ॥ ४ ॥ एकी देती सा चंदनाची उटी । एकी लाविती कस्तूरी मळिवटी ॥ एकी घालिती सा तुळसीमाळा कंठीं । एकी ह्यणती आतां चलावें जगजेठी ॥ ५ ॥ ऐसा विनवूनी आणिला सकळीं । एकोनि जीवीं ते मुखावली वाळी ॥ उठोनि सेजेवरी बैसली वेल्हाळी । निळ्या स्वामि तीचे आर्त पुरवि तयेकाळीं वो ॥ ६ ॥

॥ १५३१ ॥ झाला विरह अंतरीं कामिनीसी । नये सांगतां बोलतां

कोणापासी ॥ मुख मुकलें वो तापली विशेषी । आंग कांपे तेंणें झालं,  
 कासाविसी वो ॥ १ ॥ हृदयीं आठवे श्रीरंग सांवळा । मन चि गुंतलें तया-  
 पासि डोळा ॥ कोण आणिल वो तया याचि वेळा । द्यावया आळिगन  
 जीव उतावेळा वो ॥ २ ॥ कोठें न गमे वो नावडे आणिक । जीवीं जीवा-  
 माजी पडियले ठक ॥ उघडे नयन वो लागली टकमक । कोण आणील तो  
 हरील माझें दुःख वो ॥ ३ ॥ झाली अवस्था ते न कळे कोणासी । जातां  
 सांगों होईल हांसें पिशुनासीं । होईल लाज वो कारण उपहासासी ॥ कांहीं  
 चि न मुचे मी काय करूं यासि वो ॥ ४ ॥ कोण जिवलग वो येईल धावती ।  
 माझे जीवींचें आर्त उगाविल निशुनी ॥ नेदितां कळों कोण आणील श्रीपति ।  
 संग साचा भाजा करील एकांती वो ॥ ५ ॥ ऐसि विरहानलें पीडियेली  
 वाळा । हृदयीं आठवितें हरि वेळोवेळा ॥ जाणोंनि अंतरीं तो कृपेचा  
 कोवळा । येऊनि निवडिलें तिये ह्मणे निळा वो ॥ ६ ॥

॥ १५३२ ॥ येऊनि जाऊनि करी गौळणिचें कोड । पुरवुनि सकळ ही  
 अंतरींची चाड ॥ नेदि भेम साचे खंडों करि वाड । ऐसा कृपालू हा  
 मुखाचा सुरवाड वो ॥ १ ॥ धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी । ज्याचे  
 ध्यानीं मनीं निल काळ हरी ॥ करितां काम काज दृष्टी साचि बरी ।  
 बोलतां चालतां जेवितां सिरंतरी वो ॥ २ ॥ साचा विक्रिया ऐसा रावे  
 साच्या घरीं । पळिलें काम काज तेंडि आपण करी ॥ नवचे पळभरी  
 सा सांडुनियां दुरी । साचा नछजेचि झणवितां कामारी वो ॥ ३ ॥  
 साचा येवजाव सामुरें माहेर । झाला आपण चि लेणें अळंकार ॥ अवयें  
 धन विच मोत परिचार । झाला नाम रूप हीर भावे वर वो ॥ ४ ॥ नेदी  
 उरों सा आणिक दुसरे । विण आपणा वो सोयरे घायरे ॥ गाई ह्येसीं  
 पशू पोडिचीं लेकूरे । झाला घर दार त्याचे एकमरे वो ॥ ५ ॥ खाती  
 जेवीती ते भोग सकळ ही । झाला आपणाचि मंचरोनि देही ॥ नेदि आप-  
 पर ऐमें दिमों कांहीं । निळा ह्मणे ऐसी एकसाचि नवाई वो ॥ ६ ॥

॥ १५३३ ॥ मये थानंदाचा अवाचिता आल्या पूर । याचे मुरलीचा  
 उठीतां चि गजर ॥ सि मज नाठवे चि कैचें घर दार । ठेलें तटस्थ चि  
 राहिलें शीर वो ॥ १ ॥ ऐमें मोहन नाटक येणें केलें । जीव चैतन्य वो  
 हरानियां नेलें ॥ एकलें एकवटचि करुनी ठेविलें । नाठवे सामुरें ना माहेर  
 ऐमें झालें वो ॥ २ ॥ याचा नवलावो हाचि एक वाटे । जीवीं जीव नुरे

आनंदचि भेटे ॥ तेणें मुखानदें संमारु चि आटे । मी हें माझें तों न दिसे  
चि कोठें वो ॥ ३ ॥ मनीं मनासीं ही नुरो नयां थार । हृदय भुवनीं होय  
याचा चि प्रसर ॥ बुद्धी चाकाटलि निरंतर । मुखीं मुखाचा चि  
होतसे आदर वो ॥ ४ ॥ होतें आपुलीं घरीं वो निश्चळ । कोठें पाहों  
गेलें याचा निज खेळ ॥ तेंचि पाणुनि वृत्ति झालि वो बोदाळ । मनीं  
नाठवेचि लेंकरूं ना वळ वो ॥ ५ ॥ एका एकिची पडियेला फासा ।  
याचा नेणोनियां स्वभाव वो ऐसा ॥ माझा मज ची हा नवलावो मानसा ।  
निळा ह्मणे होता संचिताचा ठसा वो ॥ ६ ॥

॥ १५३४ ॥ एकळी एक दुजी होति ये मदनीं । तव आयीकिली मुरली-  
ची ध्वनी ॥ गेलें धावोनियां पाहावया लोचनीं । तव गेलिये देहभाव  
विसरोनी ॥ १ ॥ हरि देखतांची मदनाचा पुतळा । गेला जडोनियां  
वैमला तो डोळा ॥ मनीं आठवे साजणी वेळोवेळा । नेल्या शोपुनी  
माझीया जीवनकळा वो ॥ २ ॥ नव्हतें जवळी दुसरें वाई कोण्टी । नको  
जाऊं ऐसें सांजावया लागुनी ॥ नेईल जीवभाव सर्व हा हरुनी । मग पडसि  
तूं याचे चि व्यसनीं वो ॥ ३ ॥ ऐसि जाजावोनी बोले सखियाप्रती ।  
येरि टकमका पाठोनि हांसती ॥ ह्मणती जाणोनियां होसि कां नेणती ।  
भाग्यें लाधलिशी धरुनी राठे चिर्ची वो ॥ ४ ॥ आजि तुझिया भाग्यासी  
नाहीं पार । झाला परिचय पाहीला सारंगधर ॥ ज्याळासीं शिणति हे  
योगि मुनेश्वर । तोवि तुझे हृदयींचा परात्पर वो ॥ ५ ॥ निळा ह्मणे आजि  
देवांसि ही देव । आलें मोडोनि वैभवा वैभव ॥ सकळहि सुखाचीच  
जोडली रागिच । देखिला यदुपति निजलावण्याची ठेव वो ॥ ६ ॥

॥ १५३५ ॥ होतें लेडनियां आर्तिचें अंजन । तेणें देखिलें वो निक्षे-  
पीचें धन ॥ होतें वेदरायें ठेविलें जोडून । तेंचि सांपडलें आर्तिं निधान  
वो ॥ १ ॥ जनीं जनार्दन प्रसन्नचि होता । तोचि मुभावोनी कृष्ण झाला  
आतां ॥ मंडित चतुर्भुज वेणु वाजविता । मुगट कुंडलें वो माळाचा मिर-  
विता वो ॥ २ ॥ प्रगट असोनियां न दिसेची कोणा । आड आलिया  
वो बुद्धीचि कल्पना ॥ जाय हारपोनि अविद्येच्या भावना । तेणेंचि न  
देखति भूर्ती भगवाना वो ॥ ३ ॥ कैसा माया मोह भ्रम झाला गाढा ।  
नेणें जाणिव ची धांवे पुढा पुढा ॥ विधी निषेधाचा माझारी झगडा । तेणें  
अंतरला न सांपडे मूढा वो ॥ ४ ॥ इंद्रिया विषयाची सदा लगवग । मातले

अहंकार काम क्रोध मांग ॥ मदमत्सराचे धांवति निलाग । तेणें हातिच्या हाती अंतरला श्रीरंग वो ॥ ५ ॥ ऐसे चुकवुनी आघात अपार । आजि सांपडलें आईतें भांडार ॥ तेणें त्ळेये वो निजसुखें निर्भर । निळा ह्मणे भोगूं मुखाचे संभार वो ॥ ६ ॥

॥ १५३६ ॥ होतें बहुत दिवस आर्त वागविलें । आजि अकस्मात तें फळ देऊं आलें ॥ दृष्टि श्रीहरिची देखिलीं पाडलें । घेतले जन्म मागे सार्थक साचें झालें वो ॥ १ ॥ धन्य हे आनंदाचि सांपडली वेळ । तेणें संत सज्जन भेटले कृपाळ ॥ साणि फेडियला बुद्धीचा वो मळ । दृष्टीं दाखविला यशोदेचा बाळ वो ॥ २ ॥ नाना साधनाच्या केलिया खटपटा । परि त्या न पवति ची वो याच्या दारवंटा ॥ जाणो जातां जाणिव घालि आडफांटा । योगाभ्यासें सिद्धी रोधीताती वाटा वो ॥ २ ॥ यज्ञयागें स्वर्गभोग आड येती । करितां तपें काम क्रोध खवळती ॥ निखा-निखज्ञानें अभिमान वाढती । करितां तिर्थाटणें अहंकाराचि चि प्राप्ती वो ॥ ३ ॥ जपतां मंत्रवीजें चळचि घाली घाला । करितां दान धर्म पुं भोगवितो फळा ॥ सांवळें मिरवितां विधि निषेध आगळा । आतां हेंचि वरवें धणी पाहों याला वो ॥ ४ ॥ ऐसे शोधियले मार्ग नानापरी । न येती प्रतीति मग सांडियले दुरी ॥ आतां गाडनि गीतीं नाचों हा मुरारी । निळा ह्मणे करुं संसारा वोहरि वो ॥ ५ ॥

॥ १५३७ ॥ आजि पुरलें वो आर्ताचें आरत । होतें हृदयीं वो बहु दिवस चिंतित ॥ मना आवरुनि इंद्रियां सतत । दृष्टि पाहों हा धणि वरि गोपिनाथ वो ॥ १ ॥ तेंचि घडोनियां आलें अनायासें । जातां यशोदे घरा वाणाचिया भिमें ॥ आला खेळत खेळत बाळवेंपें । कवळि घालि मिठी गद्गदा हांसे वो ॥ २ ॥ मुख अमृताचा मयंक उगवला । दंत हिऱ्याचा प्रकाश फाकला ॥ नयनीं रत्न कीळ तारा वो झमकला । देखतां हृदयीं निज वास साचा झाला वो ॥ ३ ॥ जन्म जन्मांतरीं बहु केले सायास । याचे भेटिलागीं व्रतें उपवास ॥ सेविलीं गंगेची तटाकें उदास । साचिया मुकृताचे आले नेणो घोष वो ॥ ४ ॥ आजि आनंदाशीं आनंद माझ्या झाला । आजि मुखाशीं मुखें लाभ केला ॥ आजि हर्षाशीं हर्ष भेटों आला । तेणें श्रीरंग निज दृष्टी स्थिरावला वो ॥ ५ ॥ भोग भोगितां वो

सरले समस्त । गेलें उडोनियां प्रालब्ध संचित ॥ विटलें विषया वरुनियां  
चित्त । निळा ह्मणे घडला हरिशीं एकांत वो ॥ ६ ॥

॥ १५३८ ॥ माझें मजचि वो आतुडलें गुज । नाहीं आणिकाचें कामा  
आलें काज ॥ सांडिली लौकिकाची बरें झालें लाज । तेणें लाधलीये  
निजाचें ही निज वो ॥ १ ॥ पडिली गांठी या गुणा सर्वें । एकनिष्ठ वो  
शरण जातां भावें ॥ मनीचें राखतां वो आर्त निस नवें । झाला प्रसन्न हा  
देवाचाही देव वो ॥ २ ॥ याचिलागि म्या सोशिले गर्भवास । घेतले  
जन्म वो याचीच केली आस ॥ नाहीं देखिले वो कोणाचे गुण दोष ।  
ह्मणोनि कृपावंत झाला हा परेश वो ॥ ३ ॥ जें जें अर्चिलें तें सुकृत  
याचि साठीं । नाहीं वेचिलें वो जतन केलें गांठीं ॥ भोगीं त्यागीं वो  
याचि वरि दीठी । ह्मणोनि आजि हा लाधलें जगजेठी वो ॥ ४ ॥ धरिले  
जन्म ते सार्थक झाले माय । भेटवुनी यार्शी वो फळले उपाय ॥ चुकले  
अवघेचि आघात अपाय । ह्मणोनि आर्लिगन देति यादव राया वो ॥ ५ ॥  
केलें व्रीद वो साच येणें काळें । अनाथबंधु हें दीनाच्या दयाळें ॥ केली  
कृपा वो पुरविले सोदळे । ह्मणोनि निळा नित्य चरणावरी लोळे वो ॥ ६ ॥

॥ १५३९ ॥ येणें एकलें वो जाणें ही शेवटीं । येथें राहाणेंचि नाहीं  
कल्पकोटी ॥ जोडिलें धन तें न चले लक्ष कोटी । ह्मणोनि आलियें या  
सांबळियाचे भेटी वो ॥ १ ॥ आतां घाला वो याच्या पायां वरी । हाचि  
चुकवील जन्माचि भोवरी ॥ शिणलें बहुत वो चौऱ्याशीचे फेरी । तोडील  
चिंता हा हे चि आशा थोरी वो ॥ २ ॥ बहुत गांजियेलें माया मोह भ्रमें  
रततां विषयीं या विषयाच्या कामें ॥ करितां भरोवरी रित्या मनोधर्म ।  
याशी कृपा येतां हरील हा कर्म वो ॥ ३ ॥ कामक्रोधीं वो जांचिलें बहुत ।  
नेदी राहों वो क्षण एक निवांत ॥ वरी पडती वो गर्वाचे आघात ।  
ह्मणोनि विनवणी सांगा वो त्वरित वो ॥ ४ ॥ आशा कल्पना या  
मातल्या पापिणी । मनसा चिंता ढंखिती सर्पिणी ॥ येती लहरे वो  
जाणिवेची जाचणी । ह्मणोनि विनवितें हे चि क्षणक्षणीं वो ॥ ५ ॥ आहे  
शेवटिचें माझें येथें पेणें । वाटे निश्चय हा याचिया दर्शनें ॥ राहिलें चिर्त्तीं  
वो याचेंचि चिंतन । निळा ह्मणे आजि ऐकिलें गाऱ्हाणे वो ॥ ६ ॥

॥ १५४० ॥ काय करूं वो भुलविलें भुली । चित्त माझें या विषयाचे चाली ॥  
आडकल्पना ठाकोनि राहिली । खार्णें संगति वो याची अंतरली वो ॥ १ ॥ पायां



पडतें वो दाखवा मज वाट । कर्माकर्मा चुकवुनियां घाट ॥ कामक्रोधाचे ऐकोनि  
 बोभाट । भय वाटेतें हें देखोनि दुर्घट वो ॥ २ ॥ मज तो विचार नसुचे आपुल्या  
 मते । न्याल तुल्ली या येईन सुपंथें ॥ घेउनि धर्म मज पाववा वो तेथें ।  
 जेथें असती सांवळे गोपीनाथ वो ॥ ३ ॥ कोटें गेले या करूं वोरवारा ।  
 आर्गी लागो या अघोरा संसारा ॥ पडते गुंति हा अधिक चि पसारा ।  
 भेटवा आतां मज न्या वो सारंगधरा ॥ ४ ॥ येथें होती हे बहुत चि  
 उत्पात । जन्म जरा या व्याधीचे आघात ॥ भुललें वाट वो न मिळतां  
 संघात । तुझि पाववा वो रमानाथ जेथें वो ॥ ५ ॥ आहे भरंवसा हा  
 तुमचा चि मज । संत जाणतसां अंतरीचें गुज ॥ आले शरण ते पावती  
 सहज । निळा ह्मणे आतां राखा माझी लाज वो ॥ ६ ॥

॥ १५४१ ॥ वदन निमामुरें कडावरी कर । उभा वीटेवरी पुंडलीका  
 समोर ॥ वरणी ब्रीदावळी रुळती असुर । वरी वाळे वाकी रुणभ्रुणिती  
 मधुर वो ॥ १ ॥ तेणें नवल चि केलें वो साजणी । सहज अवलोकितां  
 संचरला नयनीं ॥ त्याविण न दिसे चि दुजें जनीं वनीं । जें जें दिसे तें तें  
 हा चि भासे मनिं वो ॥ २ ॥ कासे कासला वो मिरवे सोनसळा । कटीं  
 कटिसूत्र जडित मेखळा ॥ उदरीं त्रिवळी वो तुळसी वनमाळा । कौस्तुभ  
 पदकें द्विजचरणांकुश सोज्वळा ॥ ३ ॥ मुखमयंक पूर्णाशिं उगवला ।  
 भक्तचकोरासी अमृतं वरुपळा ॥ दंत हिऱ्याचा प्रकाश फांकला । आधार  
 सोज्वळ वो नामाग्र सरळा वो ॥ ४ ॥ निडालि रेखिलें वो केशर झळके ।  
 श्रवणी कुंडलांचें तेज वडळ फांके ॥ नयनीं सुतेज विद्युलता चमके ।  
 माथां सुगुटावरी मयूरपिच्छ स्तवकें वो ॥ ५ ॥ सुंदर साजिरे वो स्वरूप  
 ठाण माण । लेणें आकर्षिले माझे पंचप्राण ॥ नावडे आणिक वो याचि  
 चि मज आण । निळा ह्मणे मी माझी याचि झाली बोलवण वो ॥ ६ ॥

॥ १५४२ ॥ मी मज माझी याचा तुटला संबंध । ऐसा लाविला वो  
 येणें मज वेध ॥ जीवीं जीवाचा हा मोडील कंद । नुरे देहभाव ऐसा केला  
 बोध वो ॥ १ ॥ सखिये साजणी ऐके माझे गुज । यासी पाहतां वो  
 बोलतां सहज ॥ नेलें हरूनियां अंतरीचें निज । पुढें नाचवी हा आपुलें चि  
 भोज वो ॥ २ ॥ करितां काम धाम विसरचि पडे । ध्यानीं आठवे वो  
 याचे चि रुमडे ॥ राहे वेष्टूनियां हाचि मार्गें पुढें । या विण न दिसे चि  
 केलें मज वेढें वो ॥ ३ ॥ करितां भोजन वो निजतां शयनीं । जागृती

जागतां वो बोलतां वदनीं ॥ हाचिण जडोनियें तें नमनाझे मनीं । नेदी हा  
 पारिखेंचि दिसों जनीं वनीं वो ॥ ४४ ॥ नेदी उमजो हा येऊन देवावरी । केली  
 माझिया संसारा बोहरी ॥ हाचि व्यापुनियां ठेला घरीं दारा ॥ ऐसा  
 एक हा नंदाचा खिल्लारिं वो ॥ ५ ॥ येणें ऐशाचि वो मोहिल्या सरा ।  
 भुलवुनि आपुल्या मंदिरा ॥ हें मी नेणोनियां गेलें याच्या दार ।  
 ( ५ ) हाणें वेधिलें आंतरा वो ॥ ६ ॥

१५४३ ॥ माझ्या म्हीपणाचा करुनि फराळ । जेव्हा वावयासि वसली  
 हाणें ॥ ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळा । यास न पुरे चि ग्रासितां माझा  
 खेळ वो ॥ १ ॥ आतां काय देऊं नसतां जवळी । संचित प्रालब्ध तें भक्षिलें  
 समुळीं ॥ कर्मा कर्माच्या घेतल्या कवळी । विषय वाभना त्या ग्रासिल्या  
 निमिष मेळीं वो ॥ २ ॥ भक्षिले संपत्ती विपत्तीचे भोग । कांहीं नुरवितां  
 चि कोणाचा ही भाग ॥ अवघे भक्षूनियां नुरवि हा माग । नाम रूप तेंही  
 नेंदिची उरों सोंग वो ॥ ३ ॥ ऐसा भक्षूनियां पूर्ण नव्हे कधीं । अवघ्या  
 भक्षूनियां संसार उपाधी ॥ जीव भावाच्या नुरवुनियां आधी । केलें  
 एका एकीं निज रूप अनादि वो ॥ ४ ॥ आधिची दुर्वळ मी नव्हती कांहीं  
 जोडी । पूर्वीच भक्षूनियां गेला वो तातडी । आणूं कोटुनि वाडूं या परवडी  
 हा तो भुकाळचि सदाचा वराडि वो ॥ ५ ॥ आतां तृप्ति लागीं दीसे  
 एक शेवटीं । भाव भक्ति याचे वो गरिन ताटीं ॥ तेणेंचि होईल या  
 श्रुधेची संमुष्टी । ऐसें निळा हाणें विचारिलें पोटी वो ॥ ६ ॥

॥ १५४४ ॥ भाव भक्तीची या प्रीती जेवविला । देउनि देकर वो पूर्ण-  
 पणें धाला ॥ नेणों आनंदाचा प्रवाह लोटला । ऐसिया स्वानंदाची  
 वचनें अनुवादला वो ॥ १ ॥ हाणें केले तेपावले उपचार । तुझीं आवडिनें  
 प्रेमाचे प्रकार ॥ झाली तृप्ति आतां ध्या वो देतो वर । पुन्हा नातळो हा  
 तुझ्यासि संसार वो ॥ २ ॥ तातल्या सोडूनियां विरक्तीच्या ज्वाळा ।  
 वरव्या शिजविल्या समृद्धी सकळा ॥ झाला रस स्वाद भोजनीं आगळा ।  
 वाढिलीं पंचामृतें जेवितां जे वेळो वेळावो ॥ ३ ॥ ऐसे जेउनियां धाले  
 विश्वंभर । भक्ता उभविला अभयाचा कर ॥ काहुनी घालिती कंठीचे  
 तुळसी हार । निळ्या स्वामी गौरविती वारंवार वो ॥ ४ ॥

॥ १५४५ ॥ देवें भक्तालागीं उपचार मांडिले । शांति सुखासनीं मानें  
 बैसविलें । धरुनि तन्मयाचीं छत्रें गौरविलें । ज्ञानसंपत्तीचे दळभार दिधले

॥ १ ॥ मुखें राज्य कर्मात् त्रिभुवनीम् । माझे ऐश्वर्य हें सर्वांगी लेउनी ॥  
 मिरवा भूषणें ही यश कीर्ति दोन्ही । माझी आयुधें हीं देतों संतोषोनी वो ॥  
 ॥ २ ॥ शांति विरक्ती हे मूर्तिमंत दया । क्षमा नित्यानंदें तुझा अर्पिलीया ॥  
 अखंड नैराश्रयता सेवे तुमचिया । ठेविली निकट वासे नवजाति आनठा-  
 या वो ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसा भक्ताचा समुदाय । देवें आनंदविला प्रीती  
 निजाच असाहे ॥ ह्मणे निर्भय असा जवाळिच मी आहे । भोगा मुख माझें  
 निजाच असा ॥ ४ ॥

॥ १५४६ ॥ माझी मजचि वो पडियली भुली । गेलें मर्यादा वो  
 विसरोनि आपुली ॥ याची अणुमात्र पडताचि साउली । वृत्ति तदाकार  
 होउनियां ठेली वो ॥ १ ॥ आलें वाचे तेचि करितोंचि करिते वडवड । नये  
 भ्रांतीचे वो वस्त्र दृष्टी आढ ॥ मना आलें तैसा नाचतें धुमाड । नेणों  
 काय पुरें आरंभला नाड वो ॥ २ ॥ नाहिं देखिलें तें येउनि पडे दृष्टी ।  
 तेंचि उच्चारे वो येउनि वाचे ओठी ॥ नेणोनि अनुभवा ज्ञानाची  
 कसोटी । नेणो काय येउनी साठवळें पोटी वो ॥ ३ ॥ वाचे अनिर्वा-  
 व्य येउनि आदळे । हृदयीं वाउगेचि होताती सोहळे ॥ उठिति  
 स्फूर्तिचे चि क्षण क्षणा उमाळे । माझिये जाणीवेचे फोंडुनि पेंहोळे  
 वो ॥ ४ ॥ होतें तैसें तुझा जिवेदिलें पाई । नकळे यावरी तुमचे कृपेची  
 नवाई । ठेवाल जैसे तथें राहावे तेटाई । कैचि सत्ता आह्मा बोलावें तें काई  
 वो ॥ ५ ॥ यावरी कराल तें तुझि करा देवा । मी तो नुरोनियां उरलें देह  
 भावा । कांठींचि नेणोनियां हिता हित तेव्हां । निळा ह्मणे साक्षी तुझिचि  
 या सर्वा वो ॥ ६ ॥

॥ १५४७ ॥ ऐशि या मुखा माजी राहे न मुखरूप । दुजा वागों नेदी  
 आढ येउं संकल्प ॥ भोगिन याचेचि वो सर्वदा पडप । करुनि भावना  
 अखंड तद्रूपवो ॥ १ ॥ ऐशी हे निश्चयाची सांगितली मात । तुझी ही  
 आयकाहो कृपावंत संत ॥ नकळे माझा मज सत्याचा इत्थ । तुझीचि  
 दावाल तो मानीन हितार्थ ॥ २ ॥ येईल चित्तासि ते सांगा विचारुनी ।  
 माझे निजहित तें चि विवरुनी ॥ मि तो नेणेचि वो याची ये वाहाणी । हे  
 चि कळासले हृदयभुवनी वो ॥ ३ ॥ हाचि निजानंद आवडला मना ।  
 करूं सर्व काल हेचि विवंचना ॥ रूप दृष्टीपुढें धरुनि गाउं गुणा । करुनि  
 तदाकार वृत्तीची भावना वो ॥ ४ ॥ याविण नावडे चित्ता ऐसें झालें ।

दिवसारात्रि हें ध्यानचि लागलें ॥ सांगाति ईतरे तें नमनेचि भलें । नेणो कोण ऐसें कर्म उभें ठेलें वो ॥ ५ ॥ हेंचि राक्षेण वो धरुनियां दृष्टी । रूप नागर वो मुरली वाये वोटी ॥ खांदिये घोंगडें वो घेउनि वेताटी । चाले गाईमार्गे सवें गोवळ थाटी वो ॥ ६ ॥ ऐसिये आवडिचें पुरविलें आरत । घेउनि एकांतीं वो भेटले गोपिनाथ ॥ तेणें मानस वो माझें झालें स्वस्थ । निळा ह्मणे वो भोगिन एकचित्त वो ॥ ७ ॥

॥ १५४८ ॥ एकलें न कंठवे याविण मज आतां । घेउनि विचरेन सवें पाणनाथा ॥ जनि वनि वो एकांति वसतां । न करि वेगळा ह्यो युगें कल्प जातां वो ॥ १ ॥ हातीं लागला वो युगादिचा निध । भाग्यें माझिया वो जोडियला सिद्ध ॥ करुनि उपचार पूजिन सावध । न वंचि शरीर सेविन एकविध वो ॥ २ ॥ याचिये संगती वो सुखाचिया कोडी । वेचतां युगें कल्प मज वाटे घडी ॥ भोगीन निस्र नवा जीवाचे आवडी । भरुनि निज दृष्टि पाहेन घडि घडि वो ॥ ३ ॥ भवघे निवेदिन अंतरिंचे भोग । यासि करुनियां सये अंगसंग ॥ कांहीं न वंचितां मन बुद्धि अंग । भोगिन निजसेजे घेऊनि श्रीरंग वो ॥ ४ ॥ प्रागें जीवाचिया घालिन यासि मिठी । जातां युगसंख्या कल्पाचिया होटी ॥ धरिन अंतरि वो बांधोनियां गांठी । यावरि न करि मी कदा यासि तुटि वो ॥ ५ ॥ कळे अंतरिंचा भाव या परेशा । होय प्रियवादे तैसा केला तैसा ॥ पुरवी निजदासीं केला जो धिवसा । निळा म्हणे आहे ह्मणांत ऐसा वो ॥ ६ ॥

॥ १५४९ ॥ याचिलांगि वो सजियले भोग । याचिलांगि वो केले राना याग ॥ याचिलांगि वो अष्टांगादि योग । याचिलांगि या विपयांचे याग वो ॥ १ ॥ जन्मजन्मांतरि केली हे सूचना । याचिलांगि वो षसवेले निर्जना ॥ भक्षुनि फळ मूळ प्राशीलें जीवन । याचिलांगि वो केलें तीर्थाटण वो ॥ २ ॥ याचिलांगि वो आसनी शयनी । केली निरंतर याचि चैतवणी ॥ बैसलें धरुनियां रूप निज ध्यानीं । नामीं नेमियेली निस्र राचे वाणि वो ॥ ३ ॥ याचिलांगि वो मंत्रजप केला । याचिलांगि वो दांत पाहिला ॥ याचिलांगि वो निजधर्म अनुष्ठिला । याचिलांगि म्यां संसार सजिला वो ॥ ४ ॥ याचिलांगि वो सत्संग साधन । याचिलांगि हें नेखानिस्र ज्ञान ॥ केले सायास ते याचि वो लागून । याचिलांगि नियमीं नेरोधिलें मन वो ॥ ५ ॥ याचिलांगि मी जालोंये उदास । सांडुनि आपु-

लिया पारिख्याचि आस ॥ याचिलागि वो याचा निजध्यास । भरिळा  
निळा म्हणे निशिदिनीं ध्येयें वो ॥ ६ ॥

॥ १५५० ॥ येणें आपुलिया कृपेचिया गुणें । मार्झी पोपिलीं वो सर्वांग  
जीवनें ॥ देउनी हेम अवर्गी निवविर्लीं करणें । यासि काय देउनि  
व्हावें म्या उत्तीर्ण वो ॥ १ ॥ माझे जीर्वांचा हा जिवलग सोयरा ।  
यासी करुनि काय पूजावें उपचारा ॥ जें जें कीजे तो तो उपाधी पसारा ।  
कैसेनि पावेल या निज निर्विकारा वो ॥ २ ॥ करुनि पूजुं जव मंत्रतंत्र  
जप । तव हा शब्दातीत निर्गुण अरूप ॥ कोण करुं यासि न पवेचि वो  
तप । ध्यानिं ध्यातां हा अरूपि अरूप वो ॥ ३ ॥ यासि न पुरे वो  
जाणिवे जाणतां । यासि न चले वो शाहाणीव करितां ॥ नानातर्क वाद्  
यापुढें वृथा । आतां कोणा करुं उपचार तस्वता वो ॥ ४ ॥ करितां योगा-  
भ्यास न पवे ती सिद्धी । करितां नानायाग वाढति उपाधी ॥ नित्यानिख  
ज्ञानें अभिमानाचि वृद्धी । आतां कोण्यायुक्ति तोषवूं कृपानिधी वो ॥ ५ ॥  
ऐसें जें जें करूं ह्मणे आपुलिये मती । तें तें सांडि परतें न भरि हा हार्तीं ॥  
येकचि आवडे या शुद्धभावभक्ती । निळा ह्मणे वर्म दाधिकें हें संतीं वो ॥ ६ ॥

॥ १५५१ ॥ एक ना दुसरें वो नव्हतें मजपासीं । मी मज नोळखतां  
आप आपणासी ॥ होति ये निर्जनीं वो निराभास देखीं । नेणां कोणें  
आणियेलें कर्म भूमिसी ॥ १ ॥ तेंचपामुनियां विसरलें निजमुखा । वाटे  
जीव माझाचि परि मज वो पारिखा ॥ देखोनि आपपर पात्र जालें बहु  
दुःखा । सांजें कोणापासि सये जाला ऐसा वाखा वो ॥ २ ॥ मी मज  
माझियानि वेढालिलें बाई । चित्तासि या चितनें वो चातलें प्रवाहीं ॥ नेणें  
चि विश्रान्ति कोठें विचरतां मही । जेथुनियां आलिये ते नाठवेचि काहीं  
वो ॥ ३ ॥ नसते चि काम क्रोध लागले हे वैरी । येउनियां आशा चिंता  
वैसल्या जिव्हारीं ॥ द्वेष निंदेचिया निख नानाभरोवरी । कामना कल्पना  
ह्या दादल्या शरीरीं वो ॥ ४ ॥ किती तरी करूं वो या संसारा पुरवणी ।  
किती सोखूं येजं जाजं यवाचि जाचणी ॥ किती येजं जाजं भोगुं नानाया-  
तिचिया खाणी । किती गर्भवासीं वैसों थार अडचणि वो ॥ ५ ॥ ऐसि  
जाजावलि बहु अनुतापें वाळा । येउनियां विकृतिया विषयाचा कंटाळा ॥  
मनोभावे चितिला वो श्रीरंग सांवळा । पावळी निजस्थान पुनरपि ह्मणे  
निळा वो ॥ ६ ॥

॥ १५५२ ॥ पाहों गेलियें वो नंदाचा नंदन । नेत्रिं लेऊनियां आर्तिचें  
 भजन ॥ जेथें उभा होता राजीवलोचन । भोंवते मेळउनी गढि संत  
 सज्जन वो ॥ १ ॥ दृष्टि तेथें हि निवालि वो इंद्रियें सकळ । जालियें तटस्थ  
 चि देखोनियां घननीळ ॥ मुकुट विराजित कुंडलें बनमाळ । सुंदर श्रीमुख  
 चतुर्भुज सरळ वो ॥ २ ॥ शंख चक्र हातीं गदा पीतांबरधारी । देव्हडा  
 पाउलिं वो मुरलि अधरीं ॥ वाजवितां सप्तस्वर उमटति माझारी । देखतां  
 देहभाव नुरतीच शरीरीं वो ॥ ३ ॥ वेधीं वेधले वो ज्याचे विधाता हरिहर ।  
 इंद्रआदिकरुनी सकळीहि सुरवर ॥ सिद्ध महामुनि योगि ऋषीश्वर । नारद  
 तुंबरादी महानुभाव थोर वो ॥ ४ ॥ तेथें कौण पाह आझा मानवांचा ।  
 ज्यातें न पुरति स्तवितां वेदवाचा ॥ नकळे महिमा वो याच्या स्वरूपाचा ।  
 नयनिं पाहतांचि सुकाळ सुखाचा वो ॥ ५ ॥ रूप नागर वो सुंदर गोजिरें ।  
 चरणीं वाजती वो मंजुळ रुणझुणिति नेपुरें ॥ एकतां निजानंदा होतसे चे-  
 ईरे । निळा ह्यणे माझें तेथेंचि मन मुरे वो ॥ ६ ॥

॥ १५५३ ॥ मनिंचा माझिये वो संदेह फीटला । देव पाहों जातां जव-  
 ल्बिच भेटला ॥ अवघा मागें पुढें तो चि वो ठाकला । जनीं जना-  
 र्दन भरोनियां दाटला वो ॥ १ ॥ पुरलें जीवींचें आरत साजणी ।  
 पाहे जेथें तेथें दिसे चक्रपाणी ॥ लोक लोकांतरीं खाचि चि भरणी ।  
 भरोनि उरला अवघ्याचि वाणि खाणि वो ॥ २ ॥ जाला सुकाळ हा सु-  
 खाचा मानसा । पाडिला त्रिभुवनिं एकरूप ठसा ॥ धरा व्यापुनियां अंबर  
 दशादिशा । आतां भोगीन मी सर्वकाळ ऐशा वो ॥ ३ ॥ नानाभूताकृति  
 एकचि आभासे । नानानामें आळवितां वो देतसे ॥ नाना बळंकार  
 एकचि लेतसे । नागिवा उघडा ही वरवाचि हा दिसे ओ ॥ ४ ॥ नानावस्त्रें  
 हा नेमला पांघुरला । जेथील तेथेंचि हा बहुरंगें नटला ॥ शस्त्रें अशस्त्रें  
 हा हातें मिरवला । सौम्य क्रूर ऐना होउनियां राडिला वो ॥ ५ ॥ एका  
 नीववी भोगवी नाना भोग । एका खाववि जेववि दावी जग ॥ एका  
 विचरे देउनि अंगसंग । निळा ह्यणे हा एकलाचि अनंग ॥ ६ ॥

॥ १५५४ ॥ नित्य श्रीहरीचे आठवितें गुण । वदनीं खाचिया वो नामाचें  
 स्मरण ॥ हृदयीं धरुनियां निजभावे चरण । करितें अनुदिनीं हेंचि अनु-  
 ष्ठान वो ॥ १ ॥ येथें आलियें वो याचि निजकार्या । केली कर्म तीं मागील  
 भोगाया ॥ आतां घडती तीं घातें समर्पाया । नाहिं भय त्या निजस्थाना

जावया वो ॥ २ ॥ वाचे असत्याचा नेदि लागों वारा । केले सांडणे वो देह  
संसारा ॥ चिची विषयाचा मोडियला थारा । नाहि गुंतले या दंभ  
अहंकारा वो ॥ ३ ॥ संती सांगितले केले तें जतन । नाहीं आज्ञे खाचे केले  
उल्लंघन ॥ मत मतांतरा नाहि दिल्लें मन । हृदयी धरिले या हरिचें चितन  
वो ॥ ४ ॥ कांहीं ठाकले तें केले लोकहित । काया वाचा वो हें वेचुनियां  
चित्त ॥ नाहीं वंचुनिया ठेविलें संचित । काळ याचि परि सारियेला वो  
॥ ५ ॥ नित्य नवा वो हा आवडिचा दिस । केला करुनियां कीर्तनीं  
उल्लास ॥ नाहीं गोवियेला कोठें आशापाश । निळा ह्मणे वतोंनि उदास  
वो ॥ ६ ॥

### पुरवणी.

॥ १५५५ ॥ उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरूपीं विलया मन गेले  
॥ १ ॥ ऐशिया स्वानंदें बुझाविलें चित्त । राहिली अचित्त वदनीं वाचा  
॥ २ ॥ अष्ट अविर्भाव डडरले अंगीं । प्राणी प्राणरंगीं निजवासें ॥ ३ ॥  
भयबंध ठसा पडिला शरीरा । वृत्ति गेली घरा निजाचिया ॥ ४ ॥ निमो-  
नियां गेले शब्दाचें बोलणें । पवनूचि प्राणें शोषियेला ॥ ५ ॥ निळा सुखा-  
सुखीं पावला विश्रांति । पद पिंडा समाप्ति करुनियां ॥ ६ ॥

॥ १५५६ ॥ कृष्णरूपा वेधल्या नारी । देखती अंतरीं तेंचि रूप ॥ १ ॥  
गमनीं शयनीं आसनीं भोजनीं । देखती जनीं वनीं दृष्टीपुढें ॥ २ ॥ एकांतीं  
लोकांतीं घरी दारीं वाहेरी । साविण निजाचारीं नेणती दुर्जे ॥ ३ ॥  
निळा ह्मणे सर्वहि त्याचा परिवार । होउनी सारंगधर ठेळा घरीं ॥ ४ ॥

॥ १५५७ ॥ देखती तें विठ्ठल रूप । वाचे विठ्ठल नाम जप ॥ १ ॥  
तेहि विठ्ठल झाले अंगें । मोह ममता विषय त्यागें ॥ २ ॥ विठ्ठल कीर्ति  
लेइले अंगीं । विठ्ठल झाले भोगीं त्यागीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे विठ्ठल झाले ।  
द्वैतभावातें मुकले ॥ ४ ॥

॥ १५५८ ॥ देवाभेटी संतपण विरे । देवपण नूरे संतभेटीं ॥ १ ॥  
ब्रह्मानंदें निमग्न झाले । आप विसरले आपणा ॥ २ ॥ भक्तीचे आवडी  
झाले भिन्न । एकचि जीव प्राण उभयतां ॥ ३ ॥ निळा ह्मणे स्वमुख लोभा ।  
एकचि प्रभा दो ठायीं ॥ ४ ॥

॥ १५५९ ॥ निराश्रित वाटे मनीं । पडिलों जनीं एकला ॥ १ ॥ कृपेविण

तुमच्या देवा । हळहळ जीवा बहु वाटे ॥ २ ॥ आजिचा दिवस उद्यां नये ।  
आयुष्य जाय क्षणक्षणा ॥ ३ ॥ निळा ह्मणे करूं काय । न दिसे उपाय  
प्राप्तीचा ॥ ४ ॥

॥ १५६० ॥ पाचारितां पंढरिनाथा । संचरे तत्वता हृदयांत ॥ १ ॥  
ऐसा प्रताप आणिका अंगी । नाही ये युगीं विवरितां ॥ २ ॥ संगतीं  
अन्यत्र दैवते भूते । आशा लोलिंगते ते कायें ॥ ३ ॥ निळा ह्मणे जन्म-  
रणा । करि निवारणा एक हरि ॥ ४ ॥

॥ १५६१ ॥ पांडुरंगें सख केला अनुग्रह । निरसूनियां देह बुद्धिभेद ॥ १ ॥  
येऊनी एकांती उपदेशिलीं कानीं । वीजमंत्रें दोन्हीं नीजाक्षरें ॥ २ ॥ जीव  
शिवा सेज रचिली आनंदीं । आडटावें पदीं आरोहण ॥ ३ ॥ निजीं निज-  
रूपीं निजविला निळा । अनुहातें बाळा ह्मण गती ॥ ४ ॥

॥ १५६२ ॥ प्रवृत्ति निवृत्तिचे आटुनियां भाग । उतरिलें चांग रसायण  
॥ १ ॥ ज्ञानाग्नी हुतासी कडसीले वोजा । आत्मसिद्धि काजा लागुनियां  
॥ २ ॥ ब्रह्मरस ब्रह्मी सिद्ध झाला पाक । घेतला रुचक प्रतीति मुखीं ॥ ३ ॥  
स्वानुभवें अंगीं झाला समरस । साधन निजध्यास ग्रासोग्रासीं ॥ ४ ॥  
आरोग्यता निळा पावला अष्टांगीं । मिरवला रंगीं निजात्म रंग ॥ ५ ॥

॥ १५६३ ॥ वाचा गुणीं लांचावली । मति विस्तारें फांकली ॥ १ ॥  
ऐसी केली तुझी दया । कृपाळुवा पंढरीराया ॥ २ ॥ सर्वकाळ ध्यानीं मनीं ।  
रूप राहिलें चिंतनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे भूक तान । गेली ठायींचि  
हरपोन ॥ ४ ॥

॥ १५६४ ॥ सदा सेवकांचा लाड । पुरवा करूनियां कोड ॥ १ ॥ जेंवि  
कृपावंत माय । तान्हयाच्या धणि धाय ॥ २ ॥ खाववा जेववा । लेणीं  
लुगडींहि खा पुरवा ॥ ३ ॥ निळा ह्मणे दिवानिशीं । नेणा विसंबों  
तयासी ॥ ४ ॥

॥ १५६५ ॥ स्थिरावल्या वृत्ति पांगुळला प्राण । अंतरींची खून पावो-  
नियां ॥ १ ॥ पुंजाळले नेत्र झाले अर्धोन्मीलित । कंठ सद्गदित रोमांच  
आले ॥ २ ॥ चित्त चाकटलें स्वरूपा माझारि । न निघे बाहेरि मुखावळें



॥ ३ ॥ सुनीळ प्रकाशें उगवला दीन । अमृताचें पान जीवनकळा ॥ ४ ॥ शशी  
सूर्या झाली जीवें ओवाळणी । आनंदा दाटणी आनंदाची ॥ ५ ॥ निळा  
मुखासर्नी प्रेमेसी डुल्लत । विराला निश्चित निश्चितीनें ॥ ६ ॥

॥ १५६६ ॥ सहजचि तुमचीं वंदिलीं पाउलें । तंब मी माझें हें हिरोनी  
घेतलें ॥ १ ॥ आतां कोण दर्शना येईल सांगा । स्वभाव कळल्यावरि तुमचा  
पांडुरंगा ॥ २ ॥ हें काय तुझासी बोलिलें विहीत । चोरोनियां घ्यावें  
आमुचें संचित ॥ ३ ॥ प्रालब्ध भोग जे द्यावयासी येती । अभिलापुनी  
तेहि भोगितां श्रीपती ॥ ४ ॥ आतां क्रियमाण संग्रह जो करावा । तोहि  
वरिच्यावरी तुझीचि हरावा ॥ ५ ॥ अवघेचि आमुचें घेऊनियां अंती ।  
जीवभाव तेहि बुढवावे पुढती ॥ ६ ॥ निळा झणे सर्वस्वें उघडाच केला ।  
तुमचिये संगतीं दैव हा लाधला ॥ ७ ॥

॥ १५६७ ॥ शोधोनी अन्वय वंश वंशावळी । परंपरा कुळीं उच्चारण  
॥ १ ॥ झणविलें पूर्वीं जैसें होतें तैसें । केलें सामरसें समाधान ॥ २ ॥ एक  
उत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहाताचा ध्वनी गगन गर्जे ॥ ३ ॥ निळया  
स्वामी स्थापी निजपदीं दासां । करुनी उल्हास आवडीचा ॥ ४ ॥

॥ १५६८ ॥ होतें तैसें पार्यीं केलें निवेदन । अंतरलों दिन बहुत होते  
। १ ॥ संवोखुन केलें समाधान चित्ता । ओगरुनि भाता प्रेमरस ॥ २ ॥  
नामरत्नमणी करुनि भूषण । अलंकारि मंडण माळा दिली ॥ ३ ॥ निळा  
झणे तेणें सुखें झाला निरामय । नामीं नाम सोय निमग्नता ॥ ४ ॥

॥ १५६९ ॥ हाके सवें उढी । घालोनियां स्तंभ फोडी ॥ १ ॥ ऐसी  
हृपावंत कोण । माझे विटाई वांचून ॥ २ ॥ करितां आठव । धांवोनियां  
वाली कव ॥ ३ ॥ निळा झणे गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥ ४ ॥



समाप्त.

